

**TEXT FLY WITHIN
THE BOOK ONLY**

UNIVERSAL
LIBRARY

OU_192089

UNIVERSAL
LIBRARY

सुबोध ग्रंथमालेचे ग्रंथ.



१ क्षत्रियांचा प्राचीन व अर्वाचीन सचित्रा इतिहास—भाग १
 (लंडन लायब्रीकरिता मजूर) अमूल्य माहिती, सुदर छपाई, भरपूर चित्रे, मजबूत बाइंडिंग, शिवाय प्रोफेसर कृष्णमूर्ति डॉ० पोटफोडे, गोल्ड मेडेलिस्ट् L M S F C H I कविरत्न (कलकत्ता), पूना सर्टिफाइड ऑस्ट्रोलॉजर, कलकत्ता सर्टिफाइड 'आयुर्वेदमार्टेंड', 'भिषगिशोमणि', इद्रधुश्यकर्ते, याची विस्तृत व मार्मिक प्रस्तावना, दुसरी आवृत्ति—किंमत ३।। रु.

२ क्षत्रियांचा जातवार इतिहास (सचित्रा)—भाग २ (लंडन लायब्रीकरिता मजूर)—सर्व जातींची नवीजुनी ऐतिहासिक माहिती, त्याची वश—कुळे-गोत्रे याची सपूर्ण माहिती, सुदर छपाई, भरपूर चित्रे, मजबूत बाइंडिंग, प्रो० कृष्णमूर्तीचा उपोङ्घात, भरपूर नाविन्य, या विषयावर मराठी भाषेत हा पहिलाच प्रथ, दुसरी आवृत्ति—किंमत ४।। रु.

३ मराठा क्षत्रियांचा इतिहास—(लंडन लायब्रीकरिता मजूर) मराठा क्षत्रियाची प्राचीन, अर्वाचीन आणि सर्व क्षेत्रातील विस्तृत अशी अमूल्य माहिती, सुदर छपाई, भरपूर चित्रे, मजबूत बाइंडिंग, दुसरी आवृत्ति—किंमत २। रु

४ क्षत्रिय कुलवशप्रदीप—(लंडन लायब्रीकरिता मजूर) क्षत्रियाची कुळे, वश, गोत्रे, उपनांवे, कुलाचार आणि इतर दिव्य माहिती, किंमत २ रु

५ क्षत्रियांच्या वेदोक्त श्रावणी व श्रावणीपुराण—अस्यत उपयुक्त, बोधपर, सुलभ आणि सरल भाषा, आवृत्ति तिसरी, किंमत १ रु

६ क्षत्रियांचा ब्राह्मणांशी सामना—शास्त्र, स्मृति, पुराणे यांच्या आधा राणे सप्रमाण रीतीने ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादात विजयी करून देणारी गुहकिळी गोल्ड मेडल व आणखीही अनेक बक्षिसे मिळालेली आहेत, किंमत ८१२ आणे

७ व्याख्यानरन्माला—शंभर चटकदार निवडक व्याख्याने, व्याख्याता होण्यास कारन्व उपयोगी किंमत १।। रु

८ कीर्तनरत्नमाला—कौतिकारक अशी सुदर व नवीन विषयावरील कीर्तने कीर्तनकार होता येते आवृत्ति दुसरी, किंमत १।। रु

९ सुबोध सत्यनारायण—अगदीच नवीन झर्तावर सत्यनारायण करता येतो सत्य धर्माची वाढ होते किंमत ८५ आणे

आणखी कांहीं इतर पुस्तके



१० भद्रांचे थोतांडुळंडण—दशकाच्या वर ज्या जगप्रसिद्ध प्रेयाच्या आवृत्त्या निघाल्या व लाखों प्रति खपल्या त्याची जास्त स्तुति नको नवीन आवृत्ति, किंमत २ रु

११. ग्रामकंटकलीला (नाटक)—पाठील, पटवारी, भष्मभिष्मक, मारवाडी, वकील यांच्या हृदयाची पारख करण्यास शिकविणारें व जलशास उपयुक्त असें सुंदर पुस्तक, किमत १ रु

१२ स्वराज्यसाधन (नाटक)—सद्यःपरिस्थिर्तीत अस्युपग्रुक्त पुस्तक; किमत १ रु

१३ सुधर्मविजय (नाटक)—जलशास उपयोगी असें नाटक सद्दर्म वाढविण्यास फारन उपयुक्त किमत १२ आणे

१४ स्वयंपुरोहित (घरचा शाळी)—आवृत्त्यावर आवृत्त्या निघत आहेत सर्व विधि घरचेघरीं करविण्यास शिकविणारें असें लोकमान्य पुस्तक, नवीन आवृत्ति, किमत २ रु

१५ कोदंडाचा टणत्कार (ठाकरेकृत)—गुलामी मनोवृत्ति व भिष्मक शाहीचे अंतरग यांवै खोंचदार रीतीने विवेचन करणारा मार्मिक प्रथ किमत ११ रु.

१६ हिंदुजनांचा नदासंव अध्यःपात—अस्त्य हृदयंगम विवेचन, नवीन माहिती, किमत १ रु

१७ आर्यसमाजाचा संदेश—प्राचीन आर्यधर्म व भिष्मकशाहीने दूषित केलेला हिंदुधर्म यांची मार्मिक तुलना, किमत १५४ रु

१८ स्वामि दयानंदाचीं बोधपर व्याख्याने—सद्यःस्थितीस अनुसरून अशीं तेजस्वी व्याख्याने, किमत १२ आणे

१९ स्वामि दयानंद सरस्वतीचा परिचय—प्रत्येकाने हे पुस्तक खिंशात ठेवावै कि ८ आणे

२० वेद ईश्वरप्रणित आहेत काय?—वैदिक धर्माचे सरस व सुरस विवेचन, किमत ६ आणे

सुबोध-ग्रंथ-मालेचा जाहीर सन्मान.




आमच्या सुबोध प्रथमालेच्या ग्रंथांना कोल्हापूरच्या राजदरबारात सन्मानपूर्वक रोख एक हजार रुपयाचे बाक्षिस आणि श्रीमत क्षात्र जगद्गुरुच्या हस्तैं सुवर्णपदक अर्पण करण्यात आले आहे त्याचप्रमाणे क्षत्रिय वैद्यथर्म संरक्षक परिषद् नागपूर यांज कडून आणि मराठा शिक्षण परिषदेच्या सुबईच्या प्रथपरिक्षक मंडळाकडून सन्मानपूर्वक बाक्षिसे मिळाली आहेत

तसेच

नेक नामदार गव्हर्नरसाहेब बहादुर इन् कौनिस्ल, प्रांत नागपूर; यांचे पत्र नंबर १७१७२ P O तारीख २३ ३१ १९२८ वरून लेडनच्या सरकारी लायब्रारीकरिता काहीं प्रथ पसत करण्यात आले आहेत

पत्ता:—के. बी. देशमुख,

सपादक—सुबोधग्रंथमाला, उमराबदी.



(बन्हाड.)

सुबोध-ग्रंथमाला, पुष्प ७ वें

क्षत्रियांचा श्री इतिहास

भाग पहिला

लेखक व प्रकाशक

के. बी. देशमुख

संपादक, सुबोध-ग्रंथमाला, उमरावती-वळ्हाड

‘क्षत्रियांची आवणी’, ‘क्षत्रियांचा सामना’, ‘क्षत्रिय कुलवश प्रवीप’, ‘मराठा
क्षत्रियांचा इतिहास’, ‘व्यास्यान रत्नमाला’, ‘कीर्तनरत्नमाला’,
‘सुबोध-सत्यनारायण’ इ० इ० प्रथाचे कर्ते



प्रस्तावनालेखक

प्र० कृष्णमूर्ति कविरत्न, कलकत्ता

सुधारूप वाडविलेली द्वितीयावृत्ति

शके १८५१]

किंमत ३॥ रुपये

[इ० सन १९२९.

क्षत्रियांचा इतिहास—भाग पहिला

चित्रांची अनुक्रमणिका

चित्रांची नांवे

- १ कै० श्रीमत बापूताहेब देशसुख व कै० श्रीमती सारजाबाईताहेब देशसुख
- २ प्रो० कृष्णमूर्ति डी. पोटफोडे एल एम एस, एक सी एच आय
- ३ श्रीयुत काशीराव बापूजी देशसुख
- ४ छत्रपति श्रीशिवाजीमहाराज
- ५ राजा भरत
- ६ शिव-धनुर्भंग.
- ७ श्रीकृष्ण अर्जुन का रथ सग्राममें.
- ८ गौतमबुद्ध, गुरुनानक व संत सौबतामात्र
- ९ स्वामी विवेकानन्द
- १० श्रीगुरु गोविंदसिंहजी.
- ११ भूतुषधारी श्रीराम लक्ष्मणजी
- १२ बीर अर्जुन बान मारकर श्रीभीम पीतामा के लिये भूमीते पानी निफाल रहे हैं
- १३ श्रीकृष्णशिराई.
- १४ श्रीकृष्णमाया
- १५ शाहू छत्रपति.
- १६ छत्रपति समाजीमहाराज
- १७ महासांघी अहिल्याबाई होळकर, श्रीराम, संत तुकाराम महाराज व राणा रणजित सिंह
- १८ छत्रपति शिवाजी, डर्यकोजी राजे, राजे शाहाजी, महादजी शिंदे व मल्हार राव होळकर
- १९ महाराणा उदयसिंग, महाराणा प्रतापसिंह, पृथ्वीराज चव्हाण, राजा मानसिंह व सुरजमल जाठ.
- २० महात्मा गांधी
- २१ श्रीमत सरकार सत्याजीरावमहाराज गायकवाह.
- २२ कै० ले ज श्रीमत माधवरावसाहेब शिंदे
- २३ जनरल नानासाहेब शिंदे.

लंडन लायब्ररी करिती सरकारने मंजूर केलेला; क्षत्रिय-मराठा श्रेष्ठपरिक्षक-मंडळ
सुंवर्दि, योनीं बक्षिस देऊन गौरविलेला आणि विहानोनीं व वृत्तपत्रानीं
दोकडों अभिप्राय देऊन वाखाणलेला

प्राचीन

क्षत्रियांचा संचित इतिहास.

अर्वाचीन

माणग पहिला

धार्मिक, सामाजिक व राजकीय स्वरूपाचा इतिहास.

ल०—के. बी. देशमुख

‘क्षत्रिय कुलवश प्रदीप’, ‘क्षत्रियांची भावणी’, ‘क्षत्रियांचा सामना’, ‘क्षत्रियांचा
जातवार इतिहास’, ‘मराठा क्षत्रियांचा इतिहास’, ‘कीर्तनरत्नमाला’,
‘ध्यारूपान-रत्नमाला’, ‘सुबोध-सत्यनारायण’ इ० इ० प्रथाचे कर्ते
उपलेखक सपादक ‘तुबोध-प्रथमाला’, उमरावती
आणि

प्र० लेखक—प्रोफेसर कृष्णमूर्ति डी. पोटफोडे.

L. M S, F C. H. L.

गोल्ड मेडलिस्ट, कविरत्न (कलकत्ता), पूना सर्टिफाइड ऑस्ट्रॉलॉजर,
आयुर्वेद मार्तंड, भिषणिशरोमणि,
सपादक—इद्रधनुष्य.

सुधारूप वाढविलेली द्वितीयावृत्ति

शके १८५१]

किंमत ३॥ रुपये

[इ० सन १९२९



प्रकाशक
के. बी. देशमुख
‘सुषोध-अथमाला’ ऑफिस, समरावत.

[या प्रथासंबोधाने सर्व हक्क प्रकाशकानें रजिस्टर कर्तव्य
आपल्या स्वाधीन ठेविले आहेत.]

४ ५
मुद्रक
अनंत सखाराम गोखले
‘विजय’ प्रेस ५७० शनवार, पुणे


॥ श्रीपितृमूर्तिम्याम् नमः ॥

॥ श्रीमातृमूर्तिम्याम् नमः ॥



कै० श्रीमंत वापुसाहेच देशभूत, शिरसगांवचेंडकार.
कै० श्री० साराजाबाईसाहेच देशभूत, शिरसगांवचेंड.

अर्पण पत्रिका



कृति कामलोद्धव विष्णुस्वरूप परमपूज्य तीर्थरूप
के० श्रीमत वापूसाहेब दंगमुख शिरमगावबंडकर
आणि

क० श्रीमती सारजावाईसाहेब देशमुख
यास

त्यांच्या पदतलीच्या भुद्र परागाकडून, अत्यंत दिव्य
अशा क्षात्रमुखशोभनाप्रीत्यर्थ, अपरिमित तेजस्वि
अशा क्षात्रवशोऽङ्गणाप्रीत्यर्थ, अवर्णनीय अशा
पवित्रतम क्षात्रतेजाच्या प्रसृतीकरणाप्रीत्यर्थ
आणि जगदांतरी क्षात्रप्रभाप्रदर्शनाप्रीत्यर्थ ही
क्षात्रमुगधमडित वायुलहर, ही क्षात्र-
मौक्किक ग्रथित मुक्तामाला ही क्षात्रतारं-
कित आकाशगगा, ही क्षात्रपुष्प प्रब-
धित कुसुममाला ही क्षात्रवीरप्रिय
सुखनिर वार्तालहरि आणि ही
क्षात्रशक्तिप्रिय इतिहास-
मजिरी, अत्यत प्रेम-
भावानें सादर सम
र्पित होवो — प्रयकर्ता

[हा ग्रथ सरकारने पसत करून लडून लायवरीकरिता मजूर केत्यावहल
अलीशान गवर्नरसाहेबाचे पत्र]

इंग्रजी पत्राचे भाषांतर

— शिंदे शिंदे —

न १७/१८२ पा ओ

नागपूर, ता २३।१।१९२८

अलीशान मध्यप्रांत सरकारचे पद्धिलभिटी ऑफिसर-
साहेब यांजकडून

जनाव डेप्युटी कमिशनरसाहेब जिल्हा उमरावती
यांजकडे

बाब — इंडिया ऑफिस लायब्ररी लंडनकरिता
पुस्तकाची मंडुर्ग

१ अलीशान गवर्नरसाहेब यांचे हुक्मावरून आषणास विनति
करण्यांत येते की, खाली लिहलेल्या ग्रयांची एक एक प्रत ते ग्रथ
छापणारांकडून घेऊन आमचेष्ठांने लवकर पाठविण्याची कृपा न रावी

२ मध्यप्रांत सरकारचे मॅक्सट भाग ८, ता २७-८-१९२७ यांचे
३० मन १९२७ सालचे दसर तिमाहीचे कॅटलॉग मध्ये रजिस्टर आलेल्या
ग्रयांमधून हे ग्रथ एसत केले असून ते लटनच्या इंडिया ऑफिस
लायब्ररीकरिता तिकडे पाठवावयाचे आहेत

न २९८, ग० उमरावती, ता १८-१-१ २८
उमरावती येथील सुवोघ लापलान्याचे मॅनेजर यांस—

१ क्षत्रियांचा इतिहास, भाग १ *

२ क्षत्रिय कुलवशप्रदीप

हे ग्रथ तुमचे छापखान्यात छापले आहेत त्या प्रत्येक ग्रथाची
एक एक प्रत आमचेकडे पाठवानी

(सही) ६० डेप्युटी कमिशनर

जिल्हा उमरावती

[मूळ इंग्रजी पत्राची नक्कल माझे पाहा]

Copy of letter No 17/172-P O, dated the
23rd January 1928, from the Publicity Officer
to Government, C P Nagpur, to the Deputy
Commissioner, Amraoti

Subject—Supply of Books to the Librarian,
India office Library, London

I am directed by the Governor in Council
to request you to be good
1 Kshatriyancha Itihas enough to obtain, free
Bhag 1 and 2 of cost from the printer
2 Kshatriya Kul concerned, a copy of each
Vansha Pradeep of the books named in
the margin, and forward
them to this office at an early date

2 The books are required for transmission
to the Librarian, India office Library, as they
have been selected from the catalogue of books
registered in the second quarter 1927, published
in part VIII of the Central Provinces Gazette,
dated the 27th August 1927

No 394 A

Dated Amraoti the 31st February 1928

Copy is forwarded to Manager, Subodha
Printing Press, Amraoti, for sending a copy of
(1) Kshatriyancha Itihas Bhag 1 and 2, (2)
Kshatriya Kul Vansha Pradeep to this office
early

Signature.

E A. C

for Deputy Commissioner, Amraoti.

अभिप्राय

५२ क्षत्रियांचा इतिहास ५३

या ग्रंथाच्या पहिल्या आवृत्तीसंबंधानें व्यक्त करण्यांत
आलेल्या अनेक अभिप्रायांपैकी कांहीं अभिप्रायांतील
संक्षिप्त अवतरणे खालीं दिलेलीं आहेत.

विजयी मराठा, पुर्णे [ता ४ जुलै, सन १९२७]—या इतिहासांत वैदिक काळापासून तों आतापर्यंतच्या क्षत्रियांची सपूर्ण माहिती दिली आहे पुस्तक अत्यंत उपयुक्त झाले असून संग्रहणीय आहे परिश्रमाच्या मानानें तीन हपये किंमत विशेष नाहीं.

किलोस्कर खवर, किलोस्करवाडी [जुलै, सन १९२७]—सहर पुस्तकांतील विर्यस्त माग वगळ्यास इतर ऐतिहासिक माहितीच्या वृष्टीनें पुस्तक उत्तम व सग्राह्य आहे इतक्या वृद्ध अवस्थेत श्री० देशमुख यांनी असा प्रथ लिहिला हा त्याचा उत्साह अभिनंदनीय आहे

नवयुग, सुंवर्द्दि [ता ११ जून, सन १९२७]—हे पुस्तक पुष्कल माहिती गोळा करून परिश्रमपूर्वक लिहिलेले आहे याच्या वाचनापासून क्षत्रियांस आपलीं पूर्वीठिका कळून येऊन त्याच्यात स्वाभिमान जागृत होईल, व अष्टश्रद्धेने ब्राह्मणांच्या कच्छपीं लागायाचा किंत्येकांच्या वृत्तींत खास फरक पडेल, आणि आपल्या खन्या धर्मांची जाणीव होईल हळीच्या काळीं असल्या पुस्तकाची फार उणीव होती, ती भरून काढल्या बदल आम्ही श्री० देशमुख यांचे मनःपूर्वक अभिनंदन करितों

हंटर, कोलहापूर [ता २५ मार्च, सन १९२७]—‘क्षत्रियांचा इतिहास’, हा प्रथ फार महत्वाचा आहे श्री० काशीराव देशमुख यांचे पचवीस वर्षांचे वाचन, विचार व अनुभव यांचे हें एक उत्तम फळ आहे .एकदरीत हा प्रथ इतका मौत्यवान् झाला आहे कीं, प्रत्येक ब्राह्मणेतराचे घरीं तो आधारभूत म्हणून बाल्यांच्यास इष्ट आहे या प्रथानें देशमुखसाहेबांनी वाढमयीत फारच उत्तम भर घातली आहे याबदल आम्ही त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करितों प्रथाचे मानानें तीन हपये किंमत जास्त नाहीं

राष्ट्रवीर, वेळगांव [ता १४ जून, सन १९२७]—हा ‘क्षत्रियांचा इतिहास’ सर्व ब्राह्मणेतरांना स्वाभिमानोत्तेजक असून अत्यंत परिश्रमपूर्वक व उपपत्तीसह

लिहिण्यात आला आहे हा एकच प्रथ संप्रहीं ठेवल्यापासून अनेक गोर्टीची ओळख द्येणार आहे थोडक्यात सांगावयाचै क्षाल्यास हा क्षत्रियांचा 'सर्वसप्रह' होय मोर्या आच्यासानें लिहिलेल्या या प्रथांची सुमारे ७०० पुढीं असताही केवळ तीन रुपये किमत ठेवण्यात आलेली आहे यास्तव श्री० देशमुख यांचे आम्ही मनःपूर्वक अभिनदन करितों, आणि त्याच्या 'क्षत्रियांच्या इतिहासांचे सुस्वागत करितों

परीक्षक, बेळगांव [ता १५ सप्टेंबर, सन १९२७]—'क्षत्रियांचा इतिहास' हा प्रथ उमरावतीचे वयोवृद्ध नाणरिक महाशय काशीराव बापूजी देशमुख या गृहस्थांनी अत्यंत परिश्रमाने लिहिलेला आहे त्यांत प्रथकाराचाही एक फोटो आहे त्यांची भव्य मुद्रा पाहूनच त्यांजब्बद्ल आमच्या भनात आदरभाव जागृत झाला या प्रथांची एक प्रत सामर्थ्य असणाऱ्या प्रयेक गुह्यस्थाने आपल्या संप्रहीं ठेवावी

ज्ञानसिंह, पुणे [सप्टेंबर, सन १९२७]—सदर पुस्तक अत्यंत परिश्रमपूर्वक तयार केलेले आहे पुस्तकातील भाषा प्रौढ आहे मांडणी व ब्राह्मणी मतांचे खडण उत्तम तन्हेने करून क्षत्रियांचे अस्तित्व साधार सिद्ध केले आहे श्रमाच्या मानानें पुस्तकांची किमत तोन रुपये योग्य आहे प्रथक्त्यांच्या वयमानाकडे पाहिले म्हणजे या परिश्रमांचे फारच कौतुक वाटते इतका मोठा व माहितीनें परिपूर्ण असा क्षत्रियाविषयी प्रथ आजपर्यंत उपलब्ध नव्हता, ही उणीच त्यांनी भरून काढली आहे एकूण, पुस्तक संग्रहणीय आहे ब्राह्मणेतरांनी व ब्राह्मणानीही सदर पुस्तक वाचावे, अशी आमची शिफारस आहे

जागृति, बडोदा [ता ५ नोव्हेंबर, सन १९२७]—'क्षत्रियांचा इतिहास' हे पुस्तक वाचून तर श्री० देशमुखाच्या अगाध विद्रोहबद्दल आम्ही अगदीं विस्मय-चकितच झालो. या पुस्तकास 'क्षत्रियांचा इतिहास' असे लहानसेंच नाव जरी दिलेले असले, तरी हा एकदर प्रथ म्हणजे एक ज्ञानकोशाच आहे असे म्हणावै लागते श्री० देशमुखाच्या मुखकमलावर झळकणारे क्षात्रतेज त्यांच्या लेखांत पदोपदी स्पष्ट हमगोचर होते अगदी बारीक टाहपांत छापलेला सुमारे ७०० पुढींचा प्रथ श्री० देशमुखाच्या दीर्घेयोगाची साक्ष पटवितो वेदकालीन क्षत्रियापासून आजपर्यंतच्या क्षत्रियांची इत्थेभूत माहिती या पुस्तकात आडकते शेकडों प्रथ वाचून, त्यांची टिपणे, टाचणे करून त्यांचा पुस्तकात यथायोग्य रीतीने पुरस्कार करण्याचे अत्यंत बिकट कार्य प्रसिद्ध इतिहासकार गीवन याने जितवया कुशलतेने केलेले आहे, तितक्याच कुशलतेने हे कार्य या महाराष्ट्र-गीवनबने-श्री० देशमुख यांनी-केलेले आहे हे सर्वच महाराष्ट्रीयांस भूषणास्पद आहे तरी प्रत्येक इतिहासज्ञानें या पुस्तकाचा अवश्य संग्रह करावा, अशी आमची शिफारस आहे

भगवा झेंडा, कोल्हापूर—[ता १२ ऑक्टोबर सन १९२७] श्री० काशीराव बापूजीराव देशमुख, उमरावती, यांनी धार्मिक, सामाजिक व राजकीय माहितीने

पारेपूणी असा, एतिहासक सत्याघार 'क्षत्रियांचा इतिहास' हा प्रथ लहून महाराष्ट्राय बहुजन समाजाची अत्यंत अमोल अशी कामगिरी बजाविली आहे, याच्यात अखिल बहुजन-समाजानें या त्यांच्या अमूल्य कृतीकडे सहृदयतेने पाहणे अत्यंत जरूर आहे त्यांनी हा ६२७ पानांचा प्रचड प्रथ लिहून महासाध्र साहित्य-सप्रद्वात एका नवीन प्रकारच्यें तेज उत्पन्न केले आहे. क्षत्रिय परपरेचा साप्र इतिहास लिहिण्याचें कार्य करणे अत्यंत जरूर होते, तें कार्य श्री० काशीरावजी यांनी आपल्या शिरावर घेऊन यथासांगपणे पार पाढलेले आहे सर्व दृश्यांनी जर विचार केला तर ऐतिहासिक सत्य माहितीने परिश्रमपूर्वक लिहिलेल्या या ग्रंथाहतका दुसरा प्रथ आजतागायत झाला नाही, हें सर्वोना कबूल केलेच पाहिजे हा प्रथ प्रसिद्ध करून श्री० काशीराव देशमुख यांनी अमूल्य कामगिरी बजाविली असून तिच्ये चीज करणे हे प्रत्येक महाराष्ट्रीयाचे आद्यकर्तव्य आहे

महाराष्ट्र—'क्षत्रियांचा इतिहास' भाग १-२—लेखक-श्री० के बी. देशमुख उमरावती-कि. ३ रु ब्राह्मणेतर सर्व जातींनी आपापल्या हळीच्या विविक्षित जातींचे नोंव सोहून सर्वोनीं क्षत्रिय ही एकच जात सांगावी व मानावी, आणि एक जातीयत्वाची भावना अत-करणात विवृत मर्दणांची क्षत्रियता अर्गी बाणवावी असें विस्तृत घोरण ग्रंथकर्त्यांनी स्वीकारिले आहे एकराष्ट्रीयत्वास आणि देशोद्धारास यांतील पुष्कळ तत्वं चांगलीं उपयुक्त ठरण्यासारखीं आहेत

महाराष्ट्र केसरी—श्री० के बी देशमुख, उमरावती, याचा 'क्षत्रियांचा इतिहास' हा प्रथ आम्ही वाचून पाहिला पाच सहा हजार वर्षपूर्वीपासूनची क्षत्रियांची उत्पत्ति, स्थिति आणि कान्ति यासबाबानें अत्यंत उपयुक्त अशी जनरल माहिती पहिल्या भागात दिलेली असून, दुसऱ्या भागात क्षत्रियात मोडणाऱ्या १५ जातींची सप्रमाण माहिती दिलेली आहे क्षत्रियांचा एनसायक्लोपीडिया म्हणजे क्षत्रियांचा सर्वसारसप्रद हें नोंव या ग्रधाला जास्त शोभले असते तीन रुपये किमत माफक आहे

केसरी—'क्षत्रियांचा इतिहास' भाग १-२—लेखक-श्री० के बी. देशमुख, उमरावती, किमत रुपये ३, या ग्रथाच्या नोंवाप्रमाणेच तीत वैदिककाळापासून आज-पर्यंतची क्षत्रियांची धार्मिक, सामाजिक व राजकीय स्थित्यतरें व स्थानांतरें यांसवर्धींची माहिती, शिलालेख, ताम्रपट, कोरीव लेणी आणि प्राचीन ग्रंथ यांच्या आधारे चांगली मुसऱ्यातवार दिलेली आहे क्षत्रियांच्या एकत्रित व सुसंगत माहितीचा यासारखा दुसरा ग्रथ अद्याप पाहाय्यात आला नाहीं ग्रंथ समाप्त आहे लेखकाचा भव्य कोटोही यांत आहे.



प्राचीन

क्षत्रियांचा इतिहास.

अर्वाचीन

भाग पहिला—धार्मिक, सामाजिक व राजकीय स्वरूपाचा इतिहास

ग्रथनानुक्रम

ग्रथनानुक्रम	पृष्ठांक	ग्रथनानुक्रम	पृष्ठ क
१ अर्पणपत्रिका	३०	पुरुष	७७
२ प्रथमजुरी व पसतीबद्दल नांगवर्णर-		सृष्टयुत्पत्तीचा अनुमानिक काळ	७८
साहेबांचे पत्र	००	२ क्षत्रियोत्पत्ति व आक्रमण	७९
३ अभिप्राय		क्षत्रियोत्पत्ति	७९
४ प्रस्तावना	१	आर्यवर्त	७९
५ ग्रथकत्यांचे हृदत् आणि इष्ट हेतु	४२	द्राविडीप्राणायाम	८०
६ आत्मनिवेदन	५५	३ क्षत्रिय ऊर्फ आर्य	८१
ग्रंथारंभ		चंद्र-सूर्य-वशी क्षत्रिय	८१
प्रकरण पहिले		ब्राह्मण	८१
क्षत्रिय शब्दाची व्युत्पत्ति, व्यासि		दस्यु	८२
व महाति		४ क्षत्रियोत्पादित वैदिकधर्म	८३
१ मूळ शब्द कोणता ?	६७	वेद क्षत्रियांनी रचले	८३
२ क्षत्रिय शब्दाची पहिली स्थूल व्युत्पत्ति	६८	वेदांची महाले रचणाऱ्या क्रुर्धांची नाव	८४
३ क्षत्रिय शब्दाची दुसरी स्थूल व्युत्पत्ति	६९	वेदरचना काळ	८५
४ क्षत्रिय शब्दाची तिसरी स्थूल व्युत्पत्ति	७०	५ श्रीरामचंद्रकाल	८६
५ क्षत्रिय शब्दाची चौथी स्थूल व्युत्पत्ति	७२	श्रीरामकालीन लोकस्थिति	८६
६ क्षत्रिय शब्दाची सार्थ व्युत्पत्ति	७३	श्रीरामकालीन श्रीरोदास लिया	८७
प्रकरण दुसरे		प्रकरण तिसरे	
क्षात्रप्रबोधक गीताधर्म		क्षात्रप्रबोधक गीताधर्म	
१ सृष्टीचे अनाद्यनंतत्व	७७	१ श्रीकृष्णकाल	८९
विषाता	७७	मधुवन	८९
प्रकृति	७७	कस	९१

प्रथनानुक्रम	पृष्ठांक	प्रथनानुक्रम	पृष्ठांक
श्रीकृष्ण	९०	अबू पर्वतावरील यज्ञ	१००
२ क्षत्रियोत्पादित गीताधर्म वैदिक धर्माच्छा शास्त्रा	९०	प्रवार, प्रतिहार, चालुक्य, चव्हाण १०१	
चौदा विद्या	९०	अकरावे शतकातील धर्मपथ	१०२
चौसूष्ट कला	९०	धर्मांत मिष्ठुकी मतांची घालघुसळ	१०३
भगवद्गीतेची भाषातरे	९१	मिष्ठुकी मतांचे दुष्परिणाम	१०४
प्रकरण चवर्थे		मुसलमानांचा हिंदुस्तानात प्रवेश	१०४
क्षत्रिय आणि बौद्ध धर्म	९२-९६	हिंदु शब्दाची व्युत्पत्ति	१०४
१ बौद्धकाल	९२	हिंदु महान्जे गुलाम	१०४
भगवान् गौतमबुद्धाचा जन्म	९२	हिंदुस्तान गुलामाचा देश	१०४
मायादेवि	९२	हिंदूचे काजील धर्मप्रथ	१०६
गौतमीदेवि	९२	हिंदूचा शोचनीय न्हास	१०६
बुद्धांची सात नावे	९३	३ क्षत्रियांचा धर्मस्थापनेचा हक्क	१०७
बुद्धांची आराध्यदेवता	९३	आर्यधर्म आर्य क्षत्रियानी स्थापिला १०७	
बुद्ध धर्माची मुख्य तत्त्वे	९४	वैदिकधर्म क्षत्रियानांच स्थापिला १०७	
हीनयान व महायान पथ	९४	बौद्धधर्म क्षत्रियानांच स्थापिला १०७	
२ बौद्ध धर्मप्रसारक सभाट अशोक	९४	हिंदुधर्म बाद्धाणानीं रचला व क्षत्रियानीं स्थापिला १०७	
बुद्ध धर्माचा प्रसार	९५	शकराचार्यांपासून धर्मसूत्रे ब्राह्मणांच्या हातीं गेली १०८	
बुद्धकालीन शिलालेख	९५	धर्माधिकारी रामदेवराव जाघव १०८	
शिलालेखावरील आज्ञा	९५	धर्मप्रतिपालक श्रीशिवाजी महाराज १०८	
प्रकरण पांचवे		शिवकालीन धार्मिक राजाज्ञा १०८	
क्षत्रिय आणि धर्मप्रस्थापन	९७-१०१	प्रकरण सहावे	
१ क्षत्रियोत्पादित जैनधर्म	९७	क्षत्रियांचा वैदिककाळ ११०-१२८	
जैनधर्मस्थापक महावीर	९७	(इ० सनापूर्वी ३००० वर्षांपूर्वीचा काल)	
थेतावर व दिगवर पथ	९७	१ क्षत्रियनिर्मित वैदिककाल	११०
जैनधर्मांची मुख्य तत्त्वे	९८	कलियुगाचा प्रारंभ	११०
जैनधर्मियांची लोकसंख्या	९८	पचांग व कलिकाल	११०
मुकागिरी व आभजी	९८	वैदिककाल	१११
२ क्षत्रियाश्रित हिंदुधर्म	९८	श्रुति, स्मृति, सहिता	११२
आद्यशक्तराचार्यांचा जन्म	९८	ऋग्वेद	११२
हिंदुधर्म ऊर्फे मिष्ठुकी धर्म	९९	यजुर्वेद	११२
हिंदुधर्मांची मुख्य तत्त्वे	९९	सामवेद	११२

प्रथनानुक्रम	पृष्ठांक	प्रथनानुक्रम	पृष्ठांक
अथर्ववेद	११२	प्रकरण सातवें	
२ वेद पौरुषेय आहेत	११३	क्षत्रिय आणि भारतीय काळ	१२५-१५२
वेदांतील पौरुषेय प्रार्थना	११३	(ह० सनापूर्वी ३००० पासून ह० सन ६००० पर्यंत)	
३ वेदरचनाकाल	११४	१ भारतकाल	१२९
वेदरचनेवहूळ निरनिराळ्या विद्वा-		भारतकालाची मीमांसा	१२९
नांची मते	११५	२ भारतीय युद्धकाल	१२९
४ प्रथरचना	११५	भारतयुद्धकाल निर्णयासबवर्षी विद्वाना-	
ब्रह्मा ऊर्फ ब्रह्मदेव-यज्ञाचा अध्यक्ष	११५	नी मते	१३०
ब्रह्मदेव सूर्यीचा उत्पन्नकर्ता नव्हे	११६	३ भारतीय युद्धांतील सैन्यगणना	१३०
ब्राह्मणप्रथ	११६	अठरा अर्क्षीहिणी गणतीवें कोष्टक	१३१
आरण्यके	११६	छपन कोटी यादव म्हणजे छपन	
उपनिषदे	११६	कुलाचे यादव	१३२
उपाध्याय	११६	४ रामायण आणि महाभारत	१३२
सूते	११७	रामायण श्रीकृष्णकाळीं लिहिले गेले	१३३
सूताचे तीन प्रकार	११७	रामायण वालिमकीने लिहिले नाहीं	१३३
व्याकरण, न्याय, वेदात, वगैरे	११७	महाभारत व्यासाने लिहिले नाहीं	१३४
५ वेदकालीन क्षत्रिय	११७	ह० सनापूर्वी ३०० चे सुमारास उभ-	
आर्य क्षत्रियाचीं पूज्य दैवते	११८	श्रवा ऊर्फ सूत नांवांच्या राज-	
दस्तूचे म्हणजेच राक्षसाचे हळे	११८	पुत्राने महाभारत लिहिले	१३४
क्षत्रियाचीं युद्धोपकरणे	११९	कौरवांची १०३ नांवे	१३५
पराकर्मी सूद राजा	१२०	५ पुराण प्रथ	१३६
क्षत्रियाची कृषिकर्मविद्या	१२१	पुराणे म्हणजे क्षत्रियाचे वंश-	
आर्यक्षत्रियाची आयुर्वेदे	१२२	कथनाचे प्राचीन प्रथ	१३६
वेदकालीन समाजस्थिति	१२२	हळीचीं पुराणे अविश्वसनीय आहेत	१३६
वेदकालीन विवाहपद्धति	१२३	हळीच्या अठरा पुराणाचा	
वेदकालीन उत्तरक्रिया	१२३	रचनाकाल	१३७
सूर्यगायत्रीमत्राचा जप	१२४	अठरा पुराणनामनिदर्शक श्लोक	१३७
त्रिपादसूषित ऊर्फ वामनाचीं तीन		पुराणात भिक्षुकी घालघुसळ	१३८
पावळे	१२४	६ पुराणोक्त भिक्षुकी प्रतिपादन	१३९
बच्ची वामनाची मनोरंजक कथा	१२५	परशुरामाची निःक्षत्रियत्वाची फोल	
भूमिदानाच्या पौराणिक कथेची		कथा	१३९
यथार्थ मीमांसा	१२६		
क्षत्रियांतून ब्राह्मणाची उत्पत्ति	१२८		

प्रथनानुक्रम	पृष्ठांक	प्रथनानुक्रम	पृष्ठांक
परशुरामाची रण रामाने जिरविली	१४२	प्रकरण नववें	
परशुरामास जन्मठेप काळ्या पाण्या-		बौद्धकाल आणि क्षात्रघटना	
ची शिक्षा	१४२	(इ० सनापूर्वी ६०० ते इ० सन ३०० पर्यंत)	१६८-१७६
आद्यंत स्थिति वर्णनासु	१४३	१ मगधोत्कर्ष	१६८
शृङ् कमलाकर प्रथ इ० सन १६८०	१४३	प्रयोतवश, नागवश, तुराणीवश,	१६९
'धर्मसिद्ध'ची रचना		नंदघरणे	१६९
इ० सन १७९०-१४३		२ शिकदर बादशहाची स्वारी	१७०
अठरा पुराणांचा वर्णनात्मक तक्ता	१४४	श्रीसचा सेल्युकस राजा	१७०
७ भारतीय कालीन रीतीरिवाज	१४६	सेल्युकसच्या कन्येशी चंद्रगुप्ताचे	
गुरुकुले	१४६	ल्घ	१७१
मौजीवधन उर्फ उपनयन	१४६	३ सार्वभौम चंद्रगुप्त सौर्य राजा	१७१
८ छपन देशके राजा क्षत्रिय बहादुर	१४७	मौय 'वशी गुप्त राजे	१७२
एक हजार वर्षपूर्वीचे छपन देश	१४८	सार्वभौम अशोक राजा	१७२
९ जुन्या देशांची हळींची नवीन नवीन	१४९	४ बौद्ध कालीन क्षत्रियाचा प्रसार	१७२
१० कैलास, वैकुठ, स्वर्ग व गगा	१४९	बौद्ध कालीन लोकस्थिति	१७३
गगोत्री तीर्थ	१४९	५ बौद्ध कालीन रीतीरिवाज	१७४
गंगा-यमुना, पवित्र नद्या	१५०	मतुस्थिति व पराशरस्मृति	१७५
स्वर्गगगा	१५०	प्रकरण द्वाहवें	
अनेकमुखी देवांच्या कल्पना	१५०	विदर्भ देश आणि क्षत्रिय राज-	
टिळकांचे चतुर्भुज चित्र	१५१	धराणी	१७७-१८९
११ राक्षस-दस्यु	१५१	१ विदर्भांत क्षत्रियांचे आशमन	१७७
प्रकरण आठवें		दडकारण्य	१७७
भारतीय कालीन क्षत्रिय पांडवांचा		अगास्ति श्रद्धिव व लोपामुद्रा	१७८
दिग्विजय	१५३-१६७	२ विदर्भ देशांची नवीन	१७८
(इ० सनापूर्वी ११००-१२०० वर्षांचा काळ)		मराठा स्वराज्याचे बीज व-हाडांत	
१ पूर्व वृत्तान्त	१५३	आहे	१८०
२ अर्जुनाचा दिग्विजय	१५६	व-हाड शब्दाची व्युत्पत्ति	१८१
३ भीमाचा दिग्विजय	१५९	३ विदर्भ राज्याचा विस्तार	१८२
४ सहदेवाचा दिग्विजय	१६२	४ विदर्भाचे राजकुल	१८२
५ नकुलाचा दिग्विजय	१६५	भोज, महाभोज, कुतीभोज	१८२

प्रथनानुक्रम	पृष्ठांक	प्रथनानुक्रम	पृष्ठांक
५ विदर्भीय राजकुलाचे शरीरसंबंध	१८३	कालमीरचे शालिवाहन	१९५
सगरराजा व केशिनी	१८४	शालिवाहनाची पूर्वपीठिका	१९६
नल व दमयंती	१८४	विक्रमाच्या दरबारातील नऊ रत्ने १९८	
अज व हुमुलति	१८४	प्रकरण बारावे	
श्रीकृष्ण व रुक्मणी	१८४	पौराणिक काल आणि	
उमरावतीची देवी	१८४	क्षत्रिय १९९-२०८	
प्रशुम्न व शुभांगी	१८६	१ पौराणिक काळचीं क्षत्रिय राजधराणी १९९	
अनिसद्ध व स्वक्रमावाति	१८६	सवत्कर्ता विक्रमादित्य कोणता ! २००	
६ शिलालेख व ताम्रपट	१८७	नऊ रत्ने ज्याच्या दरबारी होतीं तो	
चमकचा ताम्रपट	१८७	विक्रमादित्य कोणता ! २००	
शिवनी येथील ताम्रपट	१८७	स्थानेश्वरचा हर्षराजा २०१	
७ देवगिरीचे राज्य	१८७	कनोजचा नागभट्ट चक्रवर्ती राजा २०२	
कुरोलीचे यतुवशी राजपुत राजधराणी १८७		समाट मिहीर राजा २०२	
ल्यसुजी जाधव राजपुत वशी होते १८७		महाराजाचिराज परमभट्टारक परमेश्वर २०२	
८ वन्हाडचे राजवंश	१८७	पाल ऊर्फ पालवे-पल्लव वशी महीपाल,	
राजवशदर्शक तक्ता	१८८	देवपाल, विजयपाल, राजपाल वणीरे २०३	
९ हुळीचा वन्हाड प्रांत	१८८	२ पौराणिक कालीन रीतीरिवाज २०३	
वन्हाडचे पूर्वीचे व हुळीचे जिल्हे	१८९	विघ्वा पुनर्विवाह २०३	
प्रकरण अकरावे		खींस्वातन्त्र्य २०३	
दक्षिणैतील द्रवीड देशांत		गुलामांचा व्यापार २०३	
क्षत्रियांचा विस्तार आणि		दूतशाळा २०३	
शककर्ते क्षत्रिय १९०-१९८		मद्यपानगृहे २०३	
१ दख्लवनवी सीमा व देशमर्यादा	१९०	शपथ पाळण्याची रीत २०४	
२ द्रविड देश	१९०	क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य, शूद्र अशी वर्ण	
३ कर्नाटक देश	१९०	मालिका पौराणिक काळी होती २०४	
४ तैलगण ऊर्फ आंध्र देश	१९०	बालविवाह रुढ नव्हता २०५	
५ गोंडवन	१९०	गुन्हेगारास शिक्षा २०५	
६ महाराष्ट्र	१९०	३ पौराणिक कालीन धर्म २०५	
पांचवशी राजे-नदवंशी, नागवशी १९२		नवीन पुराणे स्वर्णांत आलीं २०५	
शातवाहन केशर वडुकर, नल	१९२	पुराणात भिक्षुकी मतांची घाल-	
महाराष्ट्र, मलराष्ट्र, गोपराष्ट्र, पांडुराष्ट्र,		घुसड २०५	
देवराष्ट्र, अज-आजा अध्य-अध्ययर-		बौद्ध, जैन व गीतार्थांची परस्पर	
अग्या, गोर्ये, कदंब, सालवे, सुवे,		सहिष्णुता २०५	
साळुके	१९४		

प्रथनानुक्रम	पृष्ठांक	प्रथनानुक्रम	पृष्ठांक
मूर्तिपूजा मुहु होती	२०६	४ शब्दवेषी पृथ्वीराज चव्हाण	२१०
मुल्तानचे सूर्यमंदिर	२०६	५ मुसलमानांची धामधूम	२११
काशीची ७० हात उचीची शिव मूर्ति	२०६	६ कुतुशमिनारची भयंकर गोष्ट	२१२
कुमारिलभट व पूर्वमीमांसा प्रथ	२०६	७ दुर्गादेवीचा भयंकर दुष्काळ	२१३
पचतत्त्वपूजा व पचायतनपूजा	२०७	८ दक्षिणेतील दुर्गाडीचा तीव्रतम दुष्काळ	२१५
हिंदुधर्माचा जन्म व प्रसार	२०७	९ भोसले घराय्याची उत्पत्ति	२१६
रामानुज, मध्याचार्य, रामानद, चैतन्य, वल्लभस्वामी	२०७	१० प्राचीन राजगाया व त्याचा काळ	२१७
लिंगायत धर्माचा उगम	२०७	११ मराठेशाहीचा खुन	२२०
महातुभाव पथाची स्थापना	२०७	१२ पुणेरी भिस्कुकांची राक्षसी कारस्थाने	२२१
अनेक धर्मपठाची उत्पत्ति	२०७	प्रकरण चवदावे	
४ पौराणिक कालीन शास्त्रकालमिवृद्धि	२०८	राक्षस आणि घानर	२२७-२३१
ओरिसा प्रांतातील महादेवालय	२०८	१ प्राचीन राक्षस	२२७
सुंदेलखडातील भव्य देवालये	२०८	२ अवाचीन राक्षस	२२९
एलोरा येथील कोरीव लेणी	२०८	३ वानर	२२९
चिलंबरम् येथील सुदर देवालय	२०८	४ वानरतुल्य मनुष्याची जात	२२९
आर्यभट ज्योतिषग्रथ	२०८	५ तंत्र्याभिलासी गोष्ट	२३०
वराहमिहीर ज्योतिषज्ञ	२०८	प्रकरण पधरावे	
ब्रह्मगुप्त जोतिषज्ञ	२०८	वर्णचतुष्य आणि प्राचीन	
रघुवंश, कुमारसभव काव्ये	२०८	इतिहास	२३२-२४२
किरातार्जुनीयमूर्चा कर्ता भारवी कवि	२०८	१ आर्यप्रवेशकालीन चातुर्वर्णव्यवस्था होती काय ?	२३२
दशकुमारकर्ता दडी कवि	२०८	आर्यवर्त	२३२
कादबरीकर्ता बाणभट	२०८	कृष्णवर्णाचे लोक	२३३
मालितिमालवकर्ता भवभूति	२०८	रक्तवर्णाचे लोक	२३३
प्रकरण तेरावे		अगाच्या रगावरून (वर्णवरून)	
ऐतिहासिक काळ	२०९-२२६	वर्णाची कल्पना	२३३
(क्षत्रिय व मुसलमान यांची मिश्र रियासत ह० सन १००० ते १८६०)		२ श्रीरामकाल आणि वर्ण प्रकार	२३३
१ मुसलमानी धर्माचा उदय व त्याची मुख्य तत्त्वे	२०९	वृत्तीवरून वर्णप्रकार	२३४
२ हिंदुस्तानात मुसलमानांचे आगमन	२१०	शळुक कोळ्याळ्या तपश्चर्येची प्रक्षिप्त गोष्ट	२३५
३ हिंदुपदपादशाहीचा शेवट	२१०	३ श्रीकृष्णकालीन वर्णचतुष्य	२३५
		गुणकमाप्रिमाणे वर्णव्यवस्थेचा प्रारम्भ	२३६
		४ शौद्ध कालीन आणि स्था उपरोक्तकाला- तील वर्णव्यवस्था	२३८

प्रथनानुक्रम	पृष्ठांक	प्रथनानुक्रम	पृष्ठांक
भगवान् बुद्धाचा अवतार	२३८	जातिभेद पाडण्यात ब्राह्मणाची स्वार्थी	२५८
बौद्ध धर्माचा पाढाव	२३८	भावना	२५८
कुमारिलभृत व शंकराचार्यांचा हुला	२३८	अमानुषपणाची कमालभर्यादा	२५९
धर्माच्या भांडारात खोल्या गोर्धीची			
भेसळ	२३९	प्रकरण अठरावे	
५ वर्ण वैशिष्ट्य	२४०	क्षत्रियांचे धार्मिक व सामाजिक	
पुरुषसूक्ष्मातील वर्णव्यवस्था	२४१	अधिकार	२६१-२६६
६ विराट पुरुषाची कल्पना	२४१	१ सातारच्या छत्रपतीस पेशव्यानीं कैद केले	२६१
प्रकरण सोळावे		२ इ० सन १८३२ सालची जाहीरसभा २६२	
चार वर्णांत क्षत्रियांचे श्रेष्ठत्व		३ या समेत मान्य झालेले मुख्य ठराव २६२	
	२४३-२५२	४ उद्देपूरच्या राणाजीचे मान्यतापत्र २६४	
१ क्षत्रियांचे श्रेष्ठत्व	२४३	५ इ० सन १८३५ सालची धार्मिक	
आर्यवर्तीत वैदिक धर्माची स्थापना २४४		सभा	२६४
श्रमविभागावर वर्णाची रचना	२४४	६ या समेत मजूर झालेले ठराव	२६४
क्षत्रिय श्रेष्ठ कसे ?	२४४	७ इ० सन १९०५ सालची धार्मिक	
२ सुप्रसिद्ध क्षत्रिय कुलरत्ने आणि		चलवळ	२६५
त्याचे द्वेषी ब्राह्मण	२४५	८ इ० सन १९०६चे राणाजीचे दुसरे पत्र २६५	
३ क्षत्रियापाठून उत्पन्न झालेले ब्राह्मण २५१		९ श्रीशिवाजी वैदिक विद्यालय	२६५
प्रकरण सतरावे		१० श्री शाहु वैदिक क्षत्रिय विद्यालय	२६६
जातिभेद २५३-२६०		११ क्षात्रजगद्गुरुची नवीन योजना	२६६
१ जातिभेदाचे कथन	२५३	१२ छत्रपतीचा राज्याभिषेक आणि	
नवव्या शतकात जातिभेदाचे बीजा-		विवाह	२६६
रोपण	२५५	प्रकरण एकोणिसावे	
दहाव्या शतकात जातिभेदाचा अंकुर २५५		क्षत्रिय घराण्यातील शरीर	
२ जातिभेदाचा काळ	२५५	संबंध	२६७-२८०
पेशवाईच्या अमदानीत जातिभेद		१ पौराणिक काळचे शरीरसंबंध	२६७
विस्तृत कसा झाला ?	२५५	२ विद्भूतीतील प्राचीन शरीरसंबंध	२६८
३ जाति कशा झाल्या	२५६	३ वन्हाडातील देशमुख, पाटील, कुळंबी	
तेरावे व चवदावे शतकात गुणकर्मा-		याचे महाराण्यातील मराठ्याशी चालू	
तुसार जातिभिन्नता	२५६	विसावे शतकातील नवीन शरीर	
४ पोकळ जातिबंधने आणि		संबंध	२६९
अमानुष जुलूम	२५७	४ सुप्रसिद्ध मेषे घराण्याचे शरीरसंबंध	२७१

ग्रथनानुक्रम	पृष्ठांक	ग्रथनानुक्रम	पृष्ठांक
५ छत्रपति भोसले व जाधव यांचे हतर		सेन्ट्रिकपासून शिदे कुलाची उत्पत्ति	२८८
थराप्याशीं शरीरसंबंध	२७२	२ हारिवंश ऊर्फ यदुवंश	२८९
६ बडोद्याचे गायकवाडांचे सोयरे	२७६	३ ब्राह्मवंश	२९०
७ माघवराव ऊर्फ महादजी शिदे		प्रकरण वाविसावें	
यांच्या १ राण्या	२७६	अग्निवंश	२९१-२९२
८ करवीरकर सभाजीमहाराज छत्रपति		अग्निवंश सूर्यवंशाची पोटशास्त्रा	
राजे, यांच्या ७ राण्या	२७७	आहे	२९२
८ करवीरकर शिवछत्रपति यांचे		प्रकरण तेविसावें	
जनानखान्याची यादी	२७७	कालगणना आणि परंपरा	
९ करवीरकर राजे संभाजीराव यांचे		२९३-२९४	
जनानखान्याची यादी	२७८	१ राजवंशाची कालगणना	२९३
१० श्री० करवीरकर शिवछत्रपति		२ दिल्लीची परपरा	२९३
यांच्या कन्या	२७८	प्रकरण चोविसावें	
११ उत्तर हिंदुस्तानचे शरीरसंबंध	२७८	गोत्रे आणि प्रवर्णे	२९५-२९९
१२ पृथ्वीराजाच्या पून्च राण्या	२७९	१ गोत्रप्रवरविचार	२९५
प्रकरण विसावें		२ गोत्रप्रवरार्णे महत्त्व	२९६
क्षत्रियांचे मुख्य दोन वंश		३ शिलालेखाचे आधार	२९६
२८१-२८६		४ क्षत्रियांचीं गोत्रे	२९६
१ वशविन्द्रार	२८१	५ गोत्राचा विसर व शकराचार्य	२९७
२ सूर्यवंश	२८२	६ तेजः पुज प्राचीन राजे	२९८
सूर्यवंशातील पिढ्यांची गणना व		७ नद्यवंशे प्रकार	२९८
सुप्रसिद्ध राजे	२८३	८ सप्तगोत्र नद्ये	२९८
क्षत्रियकुलात रावळ कुलाची		प्रकरण पंचविसावें	
उत्पत्ति	२८४	गोत्रांशद्वल कुलांचा उपयोग	
सिसोदिया वंशास भोसले हें नांव		३००-३०१	
कसें पडले ?	२८४	कुलांचा उपयोग केव्हापासून सुरु	
३ चंद्रवंश	२८५	झाला १	३००
चंद्रवंशाच्या पिल्या व सुप्रसिद्ध		प्रकरण साविसावें	
राजे	२८५	आजाचा मतु काय म्हणतो ? ३०२ ते ३०६	
प्रकरण एकविसावें		स्वाभिमान	३०२
नागवंश, यदुवंश, ऊर्फ, हरि		पुरोहितशाही	३०२
वंश आणि ब्राह्मवंश २८७-२९०		देवळे	३०३
१ नागवंश ऊर्फ शेषवंश	२८७	जाति	३०३
		ठाराव	३०४
		ब्राह्मणेतर विद्यार्थी	३०६

ग्रथनानुक्रम	पृष्ठांक	ग्रथनानुक्रम	पृष्ठांक
परिशिष्ट नं. १		परिशिष्ट नं. ७	
मांडलीक क्षत्रिय राजे व स्थांची माहिती	३०७	हिंदुस्तानची भाषावार लोकसंख्या	३१८
परिशिष्ट नं. २		परिशिष्ट नं. ८	
हिंदुस्तानची लोकसंख्या व क्षेत्रफल	३१४	हिंदुस्तानची प्रांतवार व मुख्य भागवार लोकसंख्या	३१८
परिशिष्ट नं. ३		परिशिष्ट नं. ९	
हिंदुस्तानतील हिंदूंची वर्णवार लोकसंख्या	३१४	पृथ्वीवरील लोकसंख्येचा खंड वार व धर्मवार तपशील	३१९
परिशिष्ट नं. ४		परिशिष्ट नं. १०	
अस्पृश्य मानलेल्या लोकां ची प्रांतवार लोकसंख्या	३१४	पृथ्वीचे क्षेत्रफल	३१९
परिशिष्ट नं. ५		परिशिष्ट नं. ११	
ब्रिटिश साम्राज्याशी हिंदु स्तानची तुलना	३१७	हिंदुस्तानची घरसंख्या व लोक- संख्या	३२०
परिशिष्ट नं. ६		परिशिष्ट नं. १२	
हिंदुस्तानची धर्मवार लोक संख्या	३१७	हिंदुस्तानची धर्मवार लोक- संख्या	३२०
		परिशिष्ट नं. १३	
		शिक्षणावहल जातवार माहिती	३२२





चुम्पसिद्ध मराठी-हिंदी लेखक व कवि
ग्राम्पसर कृष्णमूर्ति डॉ. पाटफोडे, L. M. S., F. C. H. I.
गोलड मेंटेलिस्ट: कविरत्न (कलकता): आयुर्वेद मार्तंड: चिप्रिशिरोमणि:
संपादक—‘इंद्रधनुष’.

प्रस्तावना

लेखक—प्रोफेसर कृष्णमूर्ति डी. पोटफोडे; कविरत्न (कलकत्ता),
संपादक—‘इंद्रधनुष्य’.

इतिहासपुराणाभ्यां वेदं समुपबृहयेत् ।

—याज्ञवल्क्य सृष्टि

इतिहास प्रदीपेन मोहावरण घातिना ।

लोकर्गर्भगृहकृत्स्नं यथावत्संप्रकाशितम् ।

—महाभारत

“ Those who do not look backward to antiquity, will not looke forward to posterity ”

—E. Burke

ऊँ परिनिर्दिष्ट अधिकारयुक्त अवतरणावृत्त ऐतिहासिक महात्म्याचें दिदर्शन अण्डीं स्पष्ट पणे ज्ञाल्यावाचून राहात नाही पतिन राष्ट्राच्या सुसावस्थेतील राष्ट्रघटकाना आपल्या

तेजस्वी किरणाच्या प्रभावानें जागृत करणारा असा जर

‘क्षत्रियांचा इतिहास’ या कोणता दिव्य प्रभाकर असेल, तर तो इतिहास हाच होय, अथाचें दिव्य वैशिष्ट्य आणि ही गोष्ट नव्यानें सागण्याचीही काही आवश्यकता

या इतिहास प्रभाकरानें आपल्या प्रत्यक्ष कर्तवगारीने-

आजपर्यंतच्या आपल्या असामान्य कानिकर्तव्याने—ठेविली नाहीं इतिहास हा चलन्तिच व पटाप्रमाणे आपल्या पूर्वकालीन ऐश्वर्याची, पराक्रमाची, राजकारणाची, धर्मकारणाची, सस्कृतीची, उन्नत्यावनतीची, थोर थोर महात्म्याची, शूर वीरांची आणि अखिल लक्ष्य, मननीय, स्मरणीय, स्पृहणीय, इत्यादि महत्वाच्या घटनांची मनोवेदक चित्रे आपणा-समोर माडीत असतो ही महत्वाची कायें फरणारा इतिहास, ज्या राष्ट्रास, ज्या समाजास, ज्या एकादा महत्वाच्या घटकास—महत्वदर्शक घटनांतर्गत घटकास—उपलब्ध होत नाहीं, तें राष्ट्र, तो समाज अगर तो एखादा विशिष्ट घटक, उन्नतीक्ष्य शिखरावर आरुढ होउन आपल्या जगतीतलावरील अस्तित्वाचे सार्थक्य केळ्होही करू शकत नाहींच नाहीं इति-हासाचा प्रदीप ज्या क्षेत्रात तेवत राहात नाही, त्या क्षेत्राच्या दुर्दैवाची बरोबरी करणारे-दुसरे कोणतेही क्षेत्र असणे सम्भवत नाहीं आणि म्हणूनच ज्या राष्ट्राचा इतिहासरूपीं हा आत्मा उत्कुलावस्थेप्रत पोंचलेला असेल तेच राष्ट्र आदर्श राष्ट्रात गणण्याची सर्वमान्य रीत पडलेली आहे सकटांनी गांगरून गेलेल्या, विपत्ती आपत्तीनी गांजून गेलेल्या आणि महान्-दुर्धर परिस्थितीत काळ कठित असलेल्या, अशा राष्ट्रघटकास जरी गत इतिहासाची उत्ते-

जक हेमर्गभूपी मात्रा भिलाली, तरी ते राष्ट्र आपले पूर्वस्वरूप लक्षात घेण्यास पूर्ण समर्थ ज्ञात्याचाचून राहात नाही, असें हें स्वोद्धाराचे व स्वोनतीचे अमोघ अन्न आहे

या ऐतिहासिक महात्म्यास आपल्या आर्यस्कृतीने फार प्राचीन कालापासून शिरोधार्य मानलेले आहे, व त्याच्या उद्धारास सतत अविरतपणे शक्य तों हातभार लावण्याचेही पवित्रतमकार्य तिने केलेले आहे प्राचीन आर्यथटकांनी इतिहासाची व्याप्ति ही संकुचित न ठेवतां अत्यत विस्तृत अशी ठेवलेली आहे आपणास आपल्या धर्माचे चित्र-आपल्या उदात्त आर्यधर्माचे गभीर चित्र-आपल्या प्राचीन इतिहासांत पाहतां येण्यास जितका व्याव आहे, तितकाच त्यांत आपल्या राजकीय घडामोडीचा अगावर रोमान्न उभे करणारा शौर्यरसपरिपूर्ण चित्रपट पाहतां येण्यासही त्याचा दरवाजा सताड मोकळा आहे आपला प्राचीन इतिहास असा सर्वांगसपूर्ण असल्यामुळेच आर्यस्कृति ही जगद्वय होऊन बसलेली आहे आपणामधील इतिहासलेखकही तसेच अधिकारी व विद्वन्मुकुटमणि होऊन गेल्याबद्दल त्याची ख्याति आहे ऐतिहासिक लेखनात जो निर्भिंडपणा, जी सत्यप्रियता, जी नि पक्षपातीबुद्धि आणि जा सत्याविकरणीय दृष्टि असावी लागते, त्या सर्व गोष्टीचा पवित्र संयोग आमच्या प्राचीन ऐतिहासिक लेखकाच्या परम निर्मल व उदार अत-करणात एकत्रितपणे सलग्न झालेला असल्याने ऐतिहासिक लेखनाच्या यशाचें उच्चतम श्रेय इतरापेक्षा त्याना अनेकपटीने प्राप्त करून घेता आले राजतरंगिणीत मृद्दलें आहे की—

श्लाघ्यः स एव गुणवान् रागद्वेष विवर्जितः । भूतार्थं कथने यस्यस्ते यस्येव सरस्वति ॥

म्हणजे, “ऐतिहासिक लेखनाची सफलता तेज्ज्वाच सिद्धीस जाईल की, जे ऐतिहासिक लेखन रागद्वेषविवर्जित व सत्याविकरणदृष्ट्या प्रयुक्त असे असून स्पष्टोच्चीपूर्ण असेल ” असे आदर्श ऐतिहासिक लेखन आपल्या प्राचीन वेदविद् महाशाश्वाचे प्रामुख्याने होते आपल्या प्राचीन श्रुति व सूत्रादि ग्रथात इतिहासाचा स्पष्ट उल्लेख केलेला असून तदर्शक जीं अनेक वचने श्रुतिग्रथ सूत्रग्रथ, शतपथ ब्राह्मण, उपनिषदे इत्यादि प्राचीन ग्रथात आढळतात, त्यापैकीच एक सूत्र असे आहे की,—

“ अथवौगिरसो ब्राह्मणानि नितेहासानुराणनि कल्पान् ।

गाथा नाराशसी प्रीणानि ”

—आ० गु० स० ३

यावरून पूर्वकालीन आपली ऐतिहासिक लेखनात घेण्ठ दर्जाची ग्रगति झालेली होती, व इतिहासाच्याच गाथा, पुराणे, नाराशसि इत्यादि अगोपगार्ची चिकेंही आपले पूर्वज रेखाटून चुकले होते हे सिद्ध होते इतिहास या शब्दाच्यै पृथक करण केले असतां, “ इति-ह-आस ” म्हणजे “ खाप्रमाणे घडल ”, असा त्याचा स्पष्टार्थ घ्वनित होतो म्हणजेच, इतिहास म्हणजे गतकालीन गोष्टीची जत्रि असा त्याचा सरल अर्थ होतो. पूर्वेतिहासाची ही व्याख्या व आताच्या इतिहासाची व्याख्या, या देहोन महदतर

पडलेले आहे, आणि काळमानाप्रमाणे तसें होणे आश्चर्यजनकही नाहीं हळी इतिहासाची व्याख्या करावयाची म्हणजे, बखर किंवा तवारिख अशा अर्थाची ती करावी लागते या दोन व्याख्यातील फरक पाहू गेलों असतां, आपणांस असें आढळून येते कीं, पहिल्या व्याख्येस केवळ प्राचीन क्रिंशीची वचने आणि पुराणातरीचे लेख याचाच काय तो आधार मानलेला आहे, आणि दुसऱ्या म्हणजे अलीकडच्या व्याख्येस त्याहून मबळ पुरावे म्हणजे शिलालेख, जयस्तभ, कोरीवलेणी, ताम्रपटावरील लेख, स्थलकालादि सूक्ष्म निर्णय याचे भरभक्म आवार आहेत याप्रमाणे प्राचीन व आर्वाचीन ऐतिहासिक परपरेवै दिव्वर्दीन आहे

गाथा म्हणून जो उपरिनिर्दिष्ट सूत्रांत इतिहासाचा एक पोटभेद वर्णिलेला आहे, याची व्याख्या अशी आहे की, एखाद्या विविक्षित व विशिष्ट अशा मननीय व आचरणीय अद्भुत प्रसगाचे आकुचित दृष्टीने ज्यांत विवरण केलेले असते, त्यास गाथा असे म्हणतात पूर्वकाली त्यास इतिहासाचे एक उपाग मानीत इतिहास व गाथा या देहोत भेद एवढाच की, इतिहासाचे क्षेत्र जेवढे अफाट व विस्तृत, तितकेच गाथ्याचे क्षेत्र निर्बंधयुक्त व आकुचित असते

नाराशसि म्हणून आणखी जे एक इतिहासाचेंचे उपाग मानलेले आहे, त्याची व्याख्या अशी आहे की, एखाद्या ऐतिहासिक वीरपुरुषाचे उदात्त चरित्र ज्यांत वैयक्तिक महात्म्य कायम ठेवून वर्णिलेले असते, त्या चरित्रप्रथनास नाराशसि असे म्हणतात. यामध्ये कधा कधा एखाद्या आदर्श अशा ऐतिहासिक वशाबद्दल प्रकरणही केलेले असते अर्थातच, इतिहास हा जर समुद्र मानला, तर गाथा हें तले मानावे लगेल व नाराशसि ही विहीर मानावी लगेल प्रत्येकाचे क्षेत्र एकापेक्षा एक आकुचित स्वरूपावे असने मात्र त्याबोरचन ही सर्व अगेउपागे इतिहासाच्याच कक्षेमधील आहेत एवढी एक गौष्ठ लक्षात घेतली, म्हणजे या बारीकसारीक गोष्टीबद्दल विशेष कीस पडीत बसण्याची आवश्यकताच उरत नाही

उपरिनिर्दिष्ट सूत्रात इतिहासाची जी ही गाथा, नाराशसि, पुराणे आदि उपागे वर्णिली आहेत, त्यांपरी पुराणासबैं मात्र विशेष अवधान ठेवण्यासारखे आहे, एवढेच नव्हे तर प्राचीन अशी जी अस्सल पुराणे अस्तित्वात असतील, त्याना ऐतिहासिक क्षेत्रात बरेच महत्त्वाचे स्थान मिळाल्याशिवाय रहात नाहीं

अटीकडे मूळची अस्सल पुराणे बऱ्हाशानी लुप्तप्राय झालेली दिसत अरान्यामुळे, आणि त्याचा मूळची सत्यस्वरूपे धकाधकीच्या मामन्यात अगदीच पालटून गेन्यामुळे, आजचा बुजनसमाज पुराणाविषयी नाके मुरडीत असलेला दृष्टेतर्सिस येते, व तसा तो दग्गोचर न झाला तरच परमाश्रम्य होय ही ही योष्ट आर्हा तितकीच प्रात्यधन्न चालतो कारण या पुराणातरीच्या घालघुसडीला विट्न पत्त्यक्ष श्रीसमयानीही असे उद्भार काढलेले आहेत कीं,—

जयासि जैसे भासलें । तैसे त्यानें कवित्व केलें ।

शास्त्रामाजी घुसडुनी दिलें । उदर भराया कारणे ॥

जेथे एक विरागी मनुष्य पुराणादिकातील वस्तुस्थितीचा विपर्यास झालेला पाहून वरील-प्रमाणे तीव्र शब्दांत त्याची हेटाळणी करितो, तेथे आपण विकारविलसित गृहस्थांची काय कथा !

वस्तुत, आम्ही वर म्हटल्याप्रमाणे पुराणे ही प्राचीन इतिहासाची आदर्श चित्रे असावयाची, परतु त्यातील रामरगाडा इतका गच्छाळ रीतीने बोकाळ्येला आज व्याप्तितीस येतो का, अशा तन्हेचे प्रशंसापत्र पुराणाना देण्याचे धाडसही करविता करवत नाही ! मूळची इतिहासरूपा पुराणे फार प्राचीन काळजी होती, परतु आतां जी बहुतेक पुराणे उपलब्ध आहेत, ती फारच अलीकडील काळी व अनुकूल परिस्थितीस लक्षात घेऊन बनविलेली आहेत अशी अनेक सुप्रसिद्ध विद्वानाचीही मते आहेत हा अलीकडील पुराण-रचनेचा काल सामान्यत, इ० सनापूर्वी ३०० पासून तों इ० सन १३०० परंतुच्या दरम्यानचा असत्याबद्दल स्पष्ट सिद्ध झाले आहे वामन, कूर्म, मत्स्य, गरुड आदि काही वाहीं पुराणे तर अगदीच अलोकडे तयार झालेली म्हणजे सतराव्या शतकातील आहेत असली ही पुराणे केवळ नाममात्र पुराणे म्हणून उरलेली आहेत ही गोष्ट अगदी खरी आहे परतु हा दूषित प्रश्न सोडून आता आपण मूळच्या अस्तल व इतिहासमध्ये पुराणाचा प्रक्षेपी थोडक्यात सोडवून पाह कारण, वरीलप्रमाणे पुराणाची एक काळीकुळ बाजू जनतेच्या समोर माडल्यावर त्या पुराणाना दुसरी एखादी शुद्ध बाजू आहे किवा नाही, व अमली तर ती कोणती आहे याचाही खुलासा होणे अगद्याचे आहे पुराणाना जर कोणतीच शुद्ध व निर्मल बाजू कोणत्याही काळी लाभली नसेल तर स्वाध्यायस्त्रात इति-हासान्या पक्कीत पुराणाना बसविण्याचे धाडस करू शक्

अस्तल पुराणाची व्याख्या अशी आहे की,—

सर्गश्च प्रतिसर्गश्च वशो मन्वतराणि च ।

वंशानुचरित चैवं पुराणं पंचलक्षणम् ॥

—विष्णुपुराण

म्हणजे, “ सृष्टि, प्रतिसृष्टि (प्रतिसर्ग याचा अर्थ कोणी सर्गाच्या उलट म्हणजे लय असाही करितात), वश, मन्वतरे आणि इतिहास ह्या पाच लक्षणानी जें युक्त असेल तेच पुराण होय ”

या व्याख्येवरून पुराणाना इतिहासाच्या क्षेत्रात महत्वाचे स्थान देणारे आपले पूर्वाचार्य वेडगळ नव्हते असे स्पष्ट सिद्ध होते इतिहासाची सर्व अगे-उपागे पुराणाच्या कहीत येतात असा स्पष्ट अभिप्राय, पुराणाच्या या व्याख्येवरून सुप्रसिद्ध इतिहासकार हिरोडोटस अगर गीवन् हेही खात्रीने देतीलच देतील, इतकी ही पुराणांची व्याख्या

ऐतिहासिक क्षितिजाची सलग झालेली आहे ही व्याख्या लक्षात घेता, इतिहासाच्या दिक्षुद्देश्यावर—ऐतिहासिक भव्य व अफाट क्षितिजावर—प्राचीन पुराण शुक्र बन्धाच अंशानें लकाकत असल्याचेच सिद्ध होते मग दुष्ट वृत्तीच्या राहूकेतूनी उद्गमयाची कारणे त्याला सपूर्ण युति लावण्याचें महापातक आचरिले असल्यानें त्यास उपहासास्पद कृष्णदशा प्रास झाली असल्यास ती गोष्ट निराळी ! स्वाभ्यायसूत्रात ऐतिहासिक कक्षेत पुराणाना प्रामुख्याने का आणून बसविले, याचाच आपल्याला शोध करावयाचा होता व तो उपरिनिर्दिष्ट आधाराने आपणास पूर्णपणे लागलेला आहे येनकेनप्रकारेण अस्सल पुराणां ना ऐतिहासिक क्षेत्रात बागडू देणारे आपले पूर्वाचार्य मूर्ख नव्हते एवढी गोष्ट मात्र खरी ! अस्सल पुराणासवधी उल्लेख आहे की,—

"The Puranas contain the history of remote times, when the conditions of existence were quite different from those which prevail in our days, they also describe regions of the Universe not visible to the ordinary physical eye. Hence it is unfair to regard the conceptions of the puranas as being of the same nature as those of modern science. When yogasiddhis are developed the Puranic picture of the Universe and its past history are seen to be infinitely more correct than those arrived at by the modern scientific use of our physical organs of perception, however much these may be aided by delicate scientific apparatus."

—*Sanatan dharma—an advanced Text book of Hindu religion and ethics* Page 16.

वरील विधानात स्पष्टपणे प्रतिपादन केलेले आहे की, “या पुराणात (अस्सल अशा गूळच्या पुराणात) कार प्राचीनकाळचा इतिहास दिलेला असून, त्या काळी विश्वाची घटना आताच्याहून कार भिन्न होती स्थूल दृष्टीला अद्य अशा प्रदेशाचे त्यात वर्णन असल्यासुकै, आयुनिक शास्त्रीय ज्ञानातील कल्पनाच्या स्वरूपाच्याच कल्पना त्यात असतील असे मानणे अयोग्य होईल योगसिद्धीचा विकास ज्ञाला म्हणजे पुराणात विश्वाचे जे चित्र काढलेले आहे, तेच आयुनिक भौतिकशास्त्रानी काढलेल्या चित्रापेक्षा पुक्कल बरोबर आहे असे आढळून येते”

यावरून इतिहासाची—प्राचीन इतिहासाची—अगभूत अशी जीं अस्सल पुराणे होती, ती मुळीच टाकाऊ नसून विद्वन्मान्य व ज्ञानदायी अशीच होती यावहूल शका राहात नाहीं ऐतिहासिक क्षेत्रात ज्या अस्सल पुराणाना पूर्वीचार्यांनी आणून सोडलेले आहे, ती पुराणे उपरिनिर्दिष्ट पंचलक्षणयुक्त अशीच होती आताच्या अनेक नक्ली पुराणाप्रमाणे त्यामध्ये विकृत चमत्काराचे पाश पसरलेले नव्हते, आणि म्हणूनच म्हटलेले आहे कीं,—

“ इतिहासपुराणाभ्यां वेदं समुपबृंहयेत् ”

अस्तु याप्रमाणे इतिहास व त्याची बारीक सारीक अगे—उपागे यांच्यातही आपल्या प्राचीन आर्यविद्वद्वत्नाची प्रगति प्राचीनकालीच अत्यत श्रेष्ठतम रीतीने झालेली असून या शिवाय इतिहासास—काही अशानी का होईना—परिपोषक अशा श्रुति, स्मृति, सूत्र, ब्राह्मणा दिक ग्रथनातही त्याची मजल सर्वांच्या पुढेच होती ही गोष्ट भारताच्या इतिहासात प्रामुख्यानें झळकणारी आहे इतिहासाचा व्यापकपणा आपल्या पूर्वाचार्यानी उत्तम रीतीने स्पष्ट कहन ठेवलेला आहे प्राचीन इतिहासाचें जर कोणीही सूक्ष्म तन्हेने निरीक्षण व परी क्षण करील तर त्याच्या लक्षात ही गोष्ट आल्यावाचून राहणार नाही की, इतिहासाचे स्वरूप आपल्या सामान्य कल्पनेपेक्षा अत्यत विस्तृत व व्यापक असे आहे इतिहासाचा व्यापक पणा एवढा अफाट आहे की, त्यात जगातील यच्चावत् जडाजड घटनाचा समावेश होऊ शकतो इतिहासात फक्त राजकीय उलाडाली, राजमुरुषांची चरित्रे, लडायाची वर्णने आणि राजघरण्यातील घडामोडी, असलेच सकुचित विषय समाविष्ट होतात, अशा तन्हेचा कुणाचा समज असेल तर तो अस्थानी आहे सुप्रसिद्ध पाश्चात्य इतिहासकार ग्रीन, मेकाले, गीवन इत्यादिकानाही ही इतिहासाची व्याप्ति अगदी मान्य आहे एवढेच नव्हे तर जो इतिहास, व्यापक स्वरूपांत अवतरला असेल त्यासच ते ‘इतिहास’ म्हणण्यास तयार आहेत युरोपमध्ये इ० सनापूर्वी ४२० वर्ष या काला, हिरोडोटस नामक एक सुप्रसिद्ध इतिहासकार होऊन गेला, आणि त्याचे नंतर लवकरच युसिडायर्डीज नामक एका सुप्रसिद्ध इतिहासज्ञाचे नाव लोक घेऊ लागले हे दोन्हा इतिहासकार बऱ्याच जुन्या काळात झाले अमूनही इतिहासाच्या व्यापकतेची कल्पना त्यानाही पूर्णपणे होतीच असें त्यान्या ऐतिहासिक लेखनावर नजर किरविली असता स्पष्टपणे दृष्टेत्यतीस येते इतिहासासारखा रुक्ष विषय मनोरजक करण्याकरिता, त्यानी तर ऐतिहासिक लेखनास कादबरीवजा कल्पनेचीही भरपूर जोड दिलेली आहे ऐतिहासिक ज्ञानस्वरूपाची ही व्यापक स्वरूपाची घटना, आपल्या प्राचीन इतिहासकारापासूनच इतरानी घेतली असावी असे वाटते कारण आपल्या प्राचीन ऐतिहासिक लेखनाविषयाची ही असा उल्लेख आढळतो की,—

प्राक्कृतकथन चैकराजकृत्यमिषादितः ।

यस्मिन् स इतिहासः स्यात् पुरावृत्तः स एव हि ॥

—शुक्रनीति

म्हणजे, एखाया सुप्रसिद्ध राजाचा इतिहास सागण्याच्या निमित्ताने तकालीन व पूर्वांच्या अनेक क्षेत्रातील घटनाचा इतिहास ओघाओघाने प्रतिपादन करण्याची जी योजना, तिचे नाव इतिहास अशी इतिहासाची व्यापक व्याख्या आपल्या पूर्वजानी निर्दिष्ट केलेली आहे तिचीच प्रत्यतरे आज आपणास श्रीमन्महाभारतादि, इतिहास या सदरांत मोडणा-न्या प्रथात पाहावयास मिळतात कालचक्काच्या घटनेमुळे अशा ग्रथातील ऐतिहासिक सत्ये दैनंदिन ओसरत चाललेली आहेत, हा आम्हां आर्याचा दैवदुर्विलास आहे ही एक गोष्ट निराळी आमच्या पूर्वजांनी अगदी प्राचीन काळापासून ऐतिहासिक ज्ञानाच्या बाबतीत

आघाडीच मारली आहे, हेच आमच्या सांगण्यांतील रहस्य आहे, आणि याबद्दल आम्हीच नव्हे तर पाश्चात्य पडितही त्याची सुरक्षाठाने स्तुति करितात

इ० सनाच्या बारावे शतकात सुप्रसिद्ध राजतरंगिणिकार कलहण म्हणून जो आर्य इतिहासकार होऊन गेला, त्याच्यासंबंधी डॉ० स्टिन् या पाश्चात्य विद्वानानें काढलेले उद्धार आमच्या वरील म्हणण्याची यथात्थ सत्यता पटविण्यास पुरे आहेन तो म्हणतो —

"Kalhan, by a touch of force or by what must be called a Miracle of genius, managed to attain to a real Historic Sence that noble-minded Poet is alone worthy of praise, Whose word like that of a Judge, keeps free from love or hatred in relating the facts of the Past "

*—1 Preface—Rajatarangini, 2 H Bruse in
'East and West' for November 1906*

यावरून प्राचीन कालापासून तों अगदा अलीकडील कालापर्यंतही ऐतिहासिक ज्ञानासबंधीचा आर्याचा अधिकार अत्यत श्रेष्ठ प्रतीका होता हे अगदी स्पष्ट होते

इतिहासाच्या सुरस्य चित्रपटावर रोणकोणत्या रगी बेरगी चित्राचें केंद्रीकरण आपल्या पूर्वचार्यांनी खुलवून दिले आहे याचा याप्रभाणे निर्णय लागल्यावर चालू ऐतिहासिक लेखनाचा तैलिनिक दृष्ट्या आपणास विचार करता येणे दुस्तर नाही प्राचीन इतिहासाच्ये जर कोणीही सहृदयपणाला जागृत सूक्ष्म अवलोकन करील तर त्याले हेच दिसून येईल की, गाथा जितका क्षात्रगुणमंडित क्षत्रियवीराच्या शार्यकहाण्यानीं ओतप्रोत नटलेला आहे, तितका तो अन्य विषयाने डबडबलेला नाही, नाराशसि मध्ये क्षत्रियविभूतीच्या अगर क्षात्रवशाच्या श्रेष्ठत्वाला जेवढे स्थान दिले आहे, तेवढे इतर कोणत्याही घटणेस देण्यांत आले नाहीं, पुराणामधून क्षात्रतेजाच्या तक्तकीत समरोरी जेवढया चमकताना आढळतात, तेवढया अन्य कोणत्याही तेजास त्यान प्राधान्य दिलेले दिसून नाहीं, वेदाच्या कडेकोट किळ्यांत तर क्षात्रतेजानें रसरसलेल्या क्षत्रिय नारसिंहाच्याच गम्भीर गर्जना घुमत असलेल्या कर्णपटलावर आढळतात, आणि आर्यावर्ताचा सारा इतिहास क्षात्रतेजाची रणदुद्भिआपल्या मर्दे पजानी वाजविण्याच्या स्वानंदसाम्राज्यातच मम ज्ञालेला आहे या आमच्या लिहिण्यात किंचितही अतिशयोक्ति नाही वस्तुस्थितीचे स्पष्ट चित्र निर्भिंडपणे व स्पष्ट रीतीने रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे एवढेच

प्राचीन इतिहासात क्षात्रवृक्ष आपल्या सुरचिर कफां पुष्पानीं एवढा लोकमान्य झाला असता, आणि प्राचीन इतिहासाची सर्व अगे-उपागे क्षात्रगुणवर्णनानें पावन झालेली असूनही, आजच्या जगात क्षात्रतेजमंडित स्मृतिशास्त्राचा अभाव दृष्टेतपतीस यावा, हे स्वोजनिविधातक दृश्य होय, ही गोष्ट प्रत्येक भारतपुत्राला कबूल करावीच लागेल असले हे दृश्य-भयानक व भेसर दृश्य-अर्गदर्चीच गाडून टाकून त्याच्या समाधीवर क्षात्रगुण विवेचक गुलाबपुष्पाचा नयनालहादकारक ताटवा निर्माण करणे हे भारतपुत्राच्या आयुर्क्रमातील

पहिले महत्वाचें काम होय हैं काम शिरावर घेऊन तें यथायोग्य रीतीनें पार पाडणारी व्यक्ति अथवा व्यक्तिसमुच्चय खरोखरच अखिल भारताकडून अभिनदनाचे उदार उद्धार मिळविष्यास पूर्णपणे समर्थ झाल्यावाचून राहाणार नाही अशी आमची खात्री आहे

अशा त-हेचा स्तुत्य व आवश्यक उपक्रम आरभून तो इत्यंभृत पार पाडणाऱ्या ज्या काहीं व्यक्ति आज तुरळक तुरळक आढळून येत आहेत, त्यांत क्षत्रियांचा इतिहास या प्रस्तुत प्रथाचे ब्रह्मदेव श्री० के. बी० देशमुख हे खरोखरच शुकाळया तान्याप्रमाणे क्षात्रजेजयुक ऐतिहासिक नम प्रांगणात आपल्या दिव्य तेजानें लकाकत आहेत असे म्हटल्याशिवाय राहवतच नाही ‘क्षत्रियांचा इतिहास’ या अमोल ग्रथास जन्म देऊन, मेलेत्या भारतास नवजीवन देणारा घन्वतरीच श्री० देशमुखसाहेबानी या भूतलावर आणून सोडला आहे असे आम्हीच काय, पण सर्व भारत श्री० देशमुखांना लळकारून सांगितत्याशिवाय राहाणार नाही त्यातूनही ‘क्षत्रियांचा इतिहास’ हा ग्रथ प्राचीन ऐतिहासिक लेखनाशीं ताढून पाहिल असता, स्याबद्द आणखी आणखीच आदर वाटावयाला लगतो आम्ही जे वर प्राचीन ऐतिहासिक लेखनाशब्दी विस्तृत विवेचन केलेले आहे, तेही एवढ्याचकरिता की, श्री० देशमुखसाहेबांचा हा ऐतिहासिक ग्रथ प्राचीन ऐतिहासिक वाङ्मयाच्या कसोटीवर लावून पाहिल असता, तो बावनकशी ठरतो की, बावनवीरांचा अवतारच ठरतो हैं पाहाता यावे या दृष्टीने विचार करता, श्री० देशमुखसाहेबानी ऐतिहासिक क्षेत्रात बरेच उच्च दर्जाचे श्रेय मिळविले आहे, असे म्हणावे लागतें श्री० देशमुखसाहेबांच्या या प्रथाचा विशेष तो हात्व आहे का, पूर्वपरपरेस-ऐतिहासिक लेखनाच्या पूर्वपरपरेस-तो अणार्दी संलग्न झालेला आहे ऐतिहासिक लेखनाची पूर्वपरपरा व प्राचीन ऐतिहासिक वाङ्मय जर आपण डोऱ्यासमोरे ठेविले तर आपणास त्या क्षेत्रात मोडणारी जीं गाया, नाराशसी, पुराणे, श्रुति, स्मृति, सूत्रे ब्राह्मणादि अगे उपागे आढळून येतात, ती सर्व या क्षात्रतर्त्वाकररूपी इतिहासात श्री० देशमुखसाहेबानी अतर्मृत केली असल्यामुळे हा ग्रथ प्राचीन इतिहासाचा एक अस्सल नमुनाच झालेला आहे प्राचीन व अर्वाचीन ऐतिहासिक लेखनाचें भरभक्तम वित्र एकत्रितपणे जर कोठे पाहावयास मिळत असेल तर ते श्री० देशमुखाच्या या क्षत्रियांच्या इतिहासांतच पाहावयास मिळते श्री० देशमुखसाहेबांचा हा इतिहास तचारिख किंवा ब्रह्मर या नावानें सबोधिला असतां जितका प्रयुक्त रीतीनें शोभू लागतो, तितकाच तो प्राचीन मुनिवर्यप्रणित ऐतिहासिक सूत्र-ग्रथन या संश्लिही पात्र वाटतो स्पष्ट सागवयाचे म्हणजे ‘क्षत्रियांचा इतिहास’ हा श्री० देशमुखसाहेबांचा ऐतिहासिक ग्रथ अष्टपैलु कोहिनूर म्हणून सबोधिताना मोठा आनंद वाटतो. या ग्रथास श्री० देशमुखसाहेबानी ‘क्षत्रियांचा इतिहास’ असे छोटेसे नाव दिले आहे खरे, परतु त्यातील मननीय सूत्रे लक्षात घेता, वेद, शास्त्रे, पुराणे, श्रुति, स्मृति, सूत्रे, उपनिषदें, ब्राह्मण ग्रथ आणि प्राचीन अर्वाचीन इतिहास अशा नानाविध रत्नांची ही एक स्वाणच प्रथकर्यांनी बहुजनसमाजाच्या उन्नतिप्रित्यर्थ व पर्यायाने देशोद्धारार्थ शोधून काढली आहे असे निःपक्षपातीबुद्धीला वाटल्याशिवाय राहात नाही

एखाच्या दिव्य इतिहासाचे चित्र त्या चित्राच्या अभिमानी वर्गसमोर ठेवतांना तें सर्वोगीण सजवून कसें ठेवावें लागतें, व इतिहासरूपीं सवित्याचा उदय कोणत्या क्षितिज-बरून होऊ दिला असता तो तत्काल स्फुर्तिदायक होऊ शकेल, ही योजना प्रस्तुत प्रथाच्या लेखकाना उत्तम रीतीने कलून चुकली आहे ही या प्रथातील आणखी एक महत्वाची गोष्ट होय क्षत्रियाच्या राजकारणाचे दिव्यर्थन करणारे अनेक मोठमोठे इतिहास उपलब्ध आहेत, परतु त्याबरोबर क्षत्रियांच्या धर्मकर्मांच्या सविस्तर व वाहत्या काळास अनुसरून यथायोग्य विचार प्रतिपादन करणारा ‘क्षत्रियांच्या धार्मिक व सामाजिक इतिहास’ फारच दुर्भिल ज्ञालेला होता ही तीव्र अडचण प्रस्तुत प्रथाच्या प्रसिद्धीकरणाने सपूर्ण नाहीशी ज्ञालेली आहे, ही एक विशेष आनंदाची गोष्ट आहे प्राचीन मुनिवर्यांनी आपल्या पुढील पिढ्याच्या उद्घारार्थ जसे राजकीय, धार्मिक, सामाजिक इत्यादि क्षेत्रात प्रकाश पाडणारे तेजस्वी ग्रथ निर्माण करून ठेवलेले आहेत, तशीच या क्षत्रियाच्या इतिहासाचीही कृति अगदीच साम्यत्वानें साधलेली आहे फरक एवढाच कीं, त्या मुनिवर्यांनी निरनिराळे ज्ञानदीप निरनिराळ्या क्षेत्रात प्रज्ञालित करून ठेविले आहेत व या श्री० देशमुख मुनिवर्यांनी ज्ञानदीपांचा महोत्सवच पुढील पिढ्याकरिता एकदम उभारून ठेवलेला आहे या ज्ञानदीपाच्या महोत्सवात उन्नतीच्या मार्गावर पडलेले अज्ञानाचे खडेकटक पुढील पिढीस स्पष्टपणे पाहाता येऊन आपला सरळमार्ग विनदिक्तपणे आक्रमिता येईल ही गोष्ट निर्विवाद आहे

श्री० देशमुखसाहेबानी अनेक वर्षे अविश्रात परिश्रम करून आपल्या अनुभवी बुद्धिमत्तेच्या जोरावर, तडफदार लेसनशैलीच्या बळावर आणि ऐतिहासिक परिशीलनाच्या विरेबद्दी पायावर प्राचीन इतिहासाच्या पक्तीत बसणाऱ्या आपल्या क्षत्रियाच्या इतिहासाची भव्य इमारत उभारलेली असल्यासुले त्या इमारतीत नाना त-हेची सुदर स्थळे असणे साहजिकच आहे आणि ती ह्या इमारतीचा दरवाजा उघडून तीत प्रवेश करणाऱ्याच्या दृष्टेपत्रांस आल्याशिवाय राहावयाचीही नाहीत ही गोष्ट लक्षात घेऊनच इतर प्रस्तावनालेखकाप्रमाणे प्रथातील बारीकसारीक वर्ण्य विषयाकडे बोट दाखविण्याची चालू हगामी तळ्हा आम्ही या ठिकाणी शक्य तोवर टाळण्यानाच प्रयत्न करीत आहोत याबद्दल वाचकवृदानी रुष्ट होऊ नये

‘क्षत्रियांचा इतिहास’ या प्रस्तुत प्रथासबधाने जिजास् विद्वज्जनास आम्ही एवढेच सविनय विनवितों की, आपण प्रस्तुत प्रथाच्या प्रत्येक पानातून अमूल्य अशी बोधप्रद माहिती मिळवून अत्यत हर्षभरित अत करणाने या इतिहासाच्या प्रत्येक पानाकडे पाहात राहाल अशाच अद्वितीय बुद्धिचातुर्यांनें हा ग्रथ प्रथकर्त्यांनी नटविलेला आहे प्रस्तावने च्या रूपानें आभाला येथे पुन्हा त्या विषयाचे चर्चितचर्चण करावयाचे नसून प्रथातील मुख्य विषयासबधीं करता येईल तसा निपक्षपातीबुद्धीनें ऊहापोह करावयाचा आहे, आतापर्यंत इतिहासाचे महात्म्य, आपल्या आर्यसंस्कृतीनें ऐतिहासिक क्षेत्रात केलेली काम गिरी, इतिहासाच्या भेदाभेदासबधीं विस्तृत विवेचन, प्राचीन ऐतिहासिक प्रथातील क्षात्र-

प्रधान घटणाचे महत्त्व, 'क्षत्रियांचा इतिहास' या प्रस्तुत प्रथांची प्राचीन ऐतिहासिक क्षेत्रांमधीं तुलना आणि प्रस्तुत प्रथांचे महत्त्व इतकया गोष्टींची साधकवाधक चर्चा झालेली असून प्रस्तुत प्रथांतील मुख्य विषय जे क्षात्रमुहातम्य, धर्मविचार, वर्णविचार त्यांसंबंधींही शक्त्यनुसार विवेचन करणे कमप्राप्त वाटल्यावरून आता तिकडे वळू या परतु तत्पूर्वीं प्रथक्तर्यांच्या या अभिनदीय कृतीचें बीज कोणत्या कार्यकारणभावाशी निगडित झालेले आहे, याचाही ओङ्कारता उल्लेख करणे कमप्राप्त असल्यानें प्रथम तें पाहू

कारणाशिवाय कार्य हे केवळाही घडतच नाहीं असा सिद्धान्त सर्वसम्मत असून तो या ऐतिहासिक प्रथांच्या मुळाशीही निगडित असणे संभवनीय आहेच श्री० देशमुख-साहेबाना 'क्षत्रियांचा इतिहास' जगापुढे मांडण्यास जी स्फूर्तीं प्राप्त झालेली आहे, तिचीं मुळेंही वर्णीच खोल रुजली गेलीं असणारच ही गोष्ट स्पष्ट आहे ज्या काळीं क्षत्रियांचा इतिहास भारताच्या उन्नतीवर प्रकाश पाडीत होता, ज्या वैदिककाळीं क्षात्रतेजपरिपूर्ण अशी वेद, शास्त्र, पुराण, इतिहासादि प्रथनें भारतास 'उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य-वराञ्जिबोधत्' असा सदेश कथन करीत होती आणि ज्या प्राचीनकाळीं क्षात्रतेजाचा कीर्तिंडिम् सर्वत्र गाजला जात होता, तो काळच आदर्शकाळ म्हणून आजही प्रामुख्याने गणला जात आहे हा काळ आदर्श म्हणून गणला जाण्यास जे कारण प्रामुख्याने त्याच्या मुळाशीं निगडित झालेले आहे, ते कारण म्हटले म्हणजे तत्कालीन वाढ़मयातून क्षात्रतेजाचा विकास, विलास, विकार आणि विचार यांची अगदी रेळचेल झाली होती हे होय स्वकार्याची जाणीव कन्न देऊन अतःकरणात नवजीवनाचा सचार करून देणारे जर कोणते वाढ़मय असेल तर ते क्षात्रप्रबोधक वाढ़मयच होय ही गोष्ट कोणीही कवूल करीलच करील या वाढ़मयाच्या परिशेळनाने, त्याच्या अ+यासाने, मननाने आणि निदिध्यासाने मेलेली राष्ट्रे, मेलेला समाज आणि मेलेला धर्म पुन्हा जिवत होत्साता आपल्या पूर्वतेजाने स्वैरपणे झाळाळू लागतो, ही एक त्या वाढ़मयांतील अद्भुत सजीवनी होय जेव्हा जेव्हां राष्ट्र मृत्युपथास लागतें, जेव्हा जेव्हा समाजघटना विस्कळित होते ज्या ज्या काळी धर्मसकर होण्याची पाळी येते, ज्या ज्या प्रसरणी राष्ट्राचे आधार-स्तम्भ ढासळू पाहातात, जेव्हा जेव्हा धर्मांच्या नावाखालीं भलभलतें विपरीत आचार रुढ होऊ लागतात, ज्या ज्या वेळीं एखादा उन्मत्त समाजघटक इतरेजनावर कुरुघोडी करून आपला वरचढपणा प्रस्थापित करू पाहातो, ज्या ज्या समर्थीं देशाची अवस्था हीनदीन आणि कर्तव्यविहीन अशी होते आणि जेव्हा जेव्हा मातृभूमीचा कठनाळ वरचरा चिरून निघ-ण्याचा भयकर प्रसरण उद्भवतो, तेव्हा तेव्हा अशा अनेक आपतप्रसरगातून शीरसलागत बाहेर निघण्यास क्षात्रतेजपरिपूरित असें अस्सल प्राचीन वाढ़मयच आपणास भरपूर सहाय्य करीत असतें, ही गोष्ट भारताच्या इतिहासानें अनेक वेळा स्वयंसिद्ध सिद्धान्ताप्रमाणे ठांसून प्रतिपादन केलेली आहे

प्रस्तुत प्रथ लिहिताना श्री० देशमुखसाहेबांनीही हेच उद्दिष्ट आपल्या डोळ्यासमोर ठेविलें असले पाहिजे असें आम्हांस स्पष्टपणे कळून चुकले आहे; आणि त्यांनी आपल्या

हृद्रातमधूनही हाच मुख्य उद्देश निनादित केलेला आहे याबदल आनंद वाटतो. आज देशाची, समाजाची, धर्माची, व्यवहारी कर्माची आणि शास्त्रीय ज्ञानाची होत असलेली अवनतदशा पाहून वेळीच श्री० देशमुखसाहेबानी 'क्षत्रियांचा इतिहास' रूपीं सविता वाडमयाच्या नभःप्रागणांत उदित होऊ दिला ही गोष्ट त्याच्या ऐतिहासिक ज्ञानास उजला चढविणारी तर आहेच आहे, पण 'योजकस्त्र दुर्लभः' या न्यायानुसार त्याच्या समयसूचकतेचीही क्षणभर प्रशासाच करावी लागते सक्रिपाताने व्यग्र झालेल्या कर्महीन रोग्यास एखादा धन्वतरी ज्याप्रमाणे सक्रिपातमैरव मात्रा देऊन आपला समयोचितपणा प्रकट करितो, तसेच श्री० देशमुखसाहेबानीही सक्रिपात झालेल्या भारतास क्षत्रियाच्या इतिहासाची सक्रिपातमैरव मात्रा देऊन त्यास कार्यप्रवण करण्याचें अद्भुत चातुर्थ व प्रशंसनीय औचित्य दाखविले आहे यात शका नाहीं श्री० देशमुखसाहेबाना धर्माचे होत असलेले घिंडवडे पाहावले नाहीत, राष्ट्रसूर्यास लागलेले खग्रास प्रण त्याच्या राशीस तापदायक होऊ लागले, कालचक्रनेमिक्रमानुसार भारताच्या रहाटाची उलटीं फिरणारी भांडी त्याच्या हृदयास पाझर फोडू लागलीं आणि देशाचे आधारस्तम्भ-भावी तरुण पिंडी-पाहातां पाहाता ढासळताना बघून त्याच्या अगावर रोमांच उभे राहिले म्हणूनच ही प्रस्तुतची अलम्य, अगम्य, अमूल्य आणि अवर्णनीय दिव्य कृति त्यांनी जगाच्या वातावरणात आणून सोडण्याचे महत्कार्य आनंदरिले श्री० देशमुखसाहेबाना क्षात्रतेजाची पेरणी कोणत्या हगमात केली पाहिजे याचे यथार्थ ज्ञान असल्यामुळे त्याच्या ह्या इतिहास वृक्षास आजच्या जगातील उन्नतेच्छु सज्जन पचप्रदक्षिणा-सस्कार केल्याशिवाय राहाणार नाहीत आम्ही गृहणतों ह्या गोष्टीला अपवादही जर क्वचितशः आढळून येईलच तर,—

**कवयः परितुष्यति नेतरे कविसूक्तिभिः ।
नह्यकृपारवत् कृपा वर्धते विघुकांतिभिः ॥**

या न्यायास अनुसरून आम्हास निरुपयाणे असेंच म्हणण्याचा कटुप्रसग येईल की, विहीरही पाठोधि व समुद्रही पाठोधि, परतु पाँगिमेच्या चंद्रकातीने समुद्र जसे उच्चबळून येतात तशा विहीरी कधीही उच्चबळून येताना कोणीही पाहिलेल्या नाहीत !

हे जे 'क्षत्रियांचा इतिहास' या प्रश्नाचे आम्ही स्वतन केलेले आहे तें लक्षात घेता सज्जनवृदाचा असा प्रश्न आड येणे साहजिकच आहे की, इतर इतिहासापेक्षा या क्षत्रियांच्या इतिहासातच असे कोणतें तेज साठविलेले आहे की, त्याच्या योगानेच भारताच्या भावी आधारस्तम्भाना आपला पाया बळकट करून घेता येईल !

प्रश्न जितका वास्तव व उचित आहे तितकेच त्याचे उत्तरही सरळ आणि साधें आहे. या क्षत्रियांच्या इतिहासात वेदवचनांचा गुलाबी बगीचा जसा फुलविलेला आहे, तसाच त्यास श्रुति-स्मृति-सूत्र-उपनिषदादिकांचा बहरही प्रथकस्तर्यांनी आणून दाखविलेला आहे. या क्षत्रियांच्या इतिहासात बखर अगर तवारिख याचे गगनचुंबी वृक्ष जसे प्रथकस्तर्यांनी जोपासना करून वाढविलेले आहेत, तसेच गाथा, नाराशीसि, पुराणकल्पादि

लताकुंजही त्यार्नी आपल्या इतिहासांत ठिकठिकार्णी सुशोभित रीतीने नियोजित केलेले आहेत या क्षत्रियांच्या इतिहासात क्षात्रतेजाच्या भडक वर्णनाचे ब्रश जसे जागरार्णी श्री० देशमुखसाहेबानी मारलेले आहेत, तरीच क्षात्रधर्माचीं मनोहर चित्रेही त्यार्नी आपल्या या इतिहासात रगवून ठेवलेली आहेत, आणि या सर्वीत विशेष लक्षात ठेवण्या-सारखी गोष्ट म्हटली म्हणजे या ऐतिहासिक लेखनातही श्री० देशमुखसाहेबानी ‘बाबा वाक्य प्रमाणम्’ हा न्याय झुगारून देऊन क्रांतिकारक तत्त्वांची पेरणी करण्यातच आपल्या कृतीचे सार्थक्य मानून घेतलेले आहे याच गुणसमूच्यामुळे श्री० देशमुख साहेबाचा हा ‘क्षत्रियाचा इतिहास’ तेजोमय झालेला आहे, क्रातिकारक झालेला आहे, उत्फुल्ल झालेला आहे प्रबोधक झालेला आहे, उदबोधक झालेला आहे, मननीय झालेला आहे, आदरणीय झालेला आहे, आचरणीय झालेला आहे आणि सचिदानदमयीही झालेला आहे श्री० देशमुखसाहेबाच्या या इतिहासाच्या मुळाशीं क्रांतीच्या बटवृक्षाचें बीज दडून बसलेले आहे हा या क्षत्रियाच्या इतिहासाचा श्रेष्ठ विशेष आहे निर्जीव घटकांस सजीव करण्याकरिता ज्या क्रातिकारक तत्त्वाचा अवलंब करावा लागतो, तो श्री० देशमुख साहेबानी यथेच्छ रीतीने केलेला आहे, आणि ह्या विशेषत्वामुळेच ‘क्षत्रियाचा इतिहास’ हा क्षत्रियाचाच इतिहास राहिलेला नसून तो मारताच्या क्रांतीचा इतिहास झालेला आहे इतर ऐतिहासिक लेखनात व श्री० देशमुखसाहेबाच्या या ऐतिहासिक लेखनात जो जमीनअस्मानचा फरक आहे, तो हाच होय श्री० देशमुखसाहेबाचा हा इतिहास आजच्या भारतास स्पष्टपणे बजावीत आहे की,

“ Go ahead or go down. You cannot stand still ”

म्हणजे, ‘पुढील मार्ग आक्रमण करा अगर मागे जा, पण मध्येच लोककल्प राहू नका’ श्री० देशमुखसाहेबाच्या या इतिहासाचा महत्वाचा विशेष म्हटला म्हणजे क्रांतीच्या क्षेत्रातीलच होय क्रांतीच्या क्षेत्रात शिरताना क्रातिकारक व्यक्तीस अनेक टक्केटोणपे खावे लागतात, परतु त्याचीही पर्वा प्रथक्तर्यानी केलेली दिसत नाही आम्ही तर श्री० देशमुखसाहेबाच्या ह्या क्रातिकारक महत्वाच्या कृतीचा विचार करून त्याना—

A terrible revolutionary

या उचित सजेने सबोधितीं श्री० देशमुखसाहेबानी आपल्या या प्रथात कोठे कोठे तर एवढी क्रांतिकारक विधाने रणविलेली आहेत कीं, त्याचें मनन केले असता भारताची क्राति-धर्मक्राति, राष्ट्रक्राति, विचारक्राति-करण्याकरितांच हा ‘क्षत्रियाचा इतिहास’ निर्माण झालेला आहे कीं काय असे वाटू लागते हीं क्रातिकारक तत्त्वे प्रतिपादन करिताना श्री० देशमुखसाहेबानी जगाच्या लटक्या अपवादांचीही बिलकुल पर्वा केलेली नाहीं उलट एका विद्वानानें म्हटल्याप्रमाणे—

“ One who swims against the tide ”

याप्रमाणे चालू प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहत जाण्याचें जबाबदारीचे क्रातिकारक कायी त्यार्नी आचरिले आहे हा इतिहास असा क्रातिकारक असल्यामुळेच,

या इतिहासाच्या मुळाशीं क्रातीची कल्पना संलग्न झालेली असल्यामुळेच आधुनिक मानासिक गुलामगिरीचीं बंधने तोडण्यास तो कबर कसून पुढे सरसावलेला आहे

श्री० देशमुखसाहेबांच्या या प्रथात क्षत्रियांच्या इतिहासात-अष्टपैलुपणा, आकृष्णकपणा, आस्था, आत्मविश्वास, ऋजुता, औदार्य, कर्नव्यनिष्ठा, करारीपणा, तत्वज्ञान, दूरदर्शित्व, देशसेवा, धडाडी, धैर्य, निरपेक्षता, निस्पृहपणा, मार्पादर्शकत्व, राजकारण, वाक्वातुर्य, वीरवृत्ति, व्यवहारदक्षता, समयोचितपणा, स्पष्टवक्तव्य, स्फूर्तिमंचार, स्वकीयाभिमान, ऐक्य, सदर्भप्रस्थापन, अनुचित अंघश्रद्धाभजन, प्रेमसर्वधन, प्राचीनवाङ्मयदिग्दीन, दुर्जनदर्पहरण आणि जनताजनार्दनसेवाकर्तव्य इत्यादि अनेक सुणधि पुष्टे ठिक-ठिकाणी आपल्या तेजस्वि घटनेने विखुरलेली द्योत्यतीस येतात आणि मनाला अत्यत आनंद वाटतो हे सर्व गुण क्षत्रियांच्या इतिहासात केंद्रीभूत झाल्यामुळेच ‘क्षत्रियाचा इतिहास’ तेजस्वि वाङ्मयांत कायमचा झळकत राहाणार आहे, या गुणांची बीजे श्री० देशमुखसाहेबानी आपल्या ऐतिहासिक मनोभूमिकेत रुजविल्यामुळेच त्याचा हा प्रथ लोकमान्य होणार आहे आणि क्षात्रभूमीवर त्याचे शाश्वत वास्तव्य टिकणार आहे

येथपैर्यंत हे विवेचन झाल्यावर आता आपणास प्रस्तुत प्रथातील केंद्रीभूत तत्वाकडे नजर फिरविणे अत्यावश्यक आहे आजन्या जगास कदाचित् अशीही शका येणे साह-

जिकच आहे की, प्रस्तुत प्रथास ‘क्षत्रियांचा इतिहास’ असे ‘क्षत्रियांचा इतिहास’ आमुचित स्वरूपाचे नाव देण्याचे काय कारण? ज्या प्रथात

आणि एवढी उदात्त कांतिकारक तत्वे विखुरलेला आहेत, ज्या क्षात्रमहात्म्याचे अलौ-

किकत्व आणि जो प्रथ एवढा तेजोमय झालेला आहे, त्यास तसेच विस्तृत स्वरूपाचे नाव देऊन प्रथकर्त्यानी आपली कृति

जगाच्या अफाट पसान्यात का विलीन केली नाही? जिज्ञासूच्या ह्या प्रश्नाचे उत्तर विस्ताराने प्रथकर्त्यानीच आपल्या हृदृतामधून प्रतिपादन केले असल्यानें त्याबद्दल येथे जास्त लिहिष्याचे आम्हास काहीही कारण नाही परतु आम्हास या बाबतीत सागावयाचे ते एवढेच आहे की, उक्तीस परिपोषक अशी जी चिवे प्रथकर्त्यांच्या अनुभवी बुद्धीस प्रयुक्त वाटलीं ती त्यानी आपल्या इतिहासात रगविलेली आहेत भारताचा प्राचीन कालापासून तों तहत आजपर्यंतचा विशिष्ट घटनात्मक इतिहास लिहावयाचा म्हणजे सात क्षात्रमहात्म्यासाच प्राधान्य देणे भाग पडते, कारण क्षात्रसंस्कृति, क्षात्रतेज आणि क्षात्रवृत्तीचा परिपोष ऐतिहासिक कक्षेशी फार प्राचीनकालापासून सळजम झालेला आहे तो कसा तेही आपण आतां पाहू या म्हणजे प्रथकर्त्यास क्षात्रघटनेचे एवढे महत्त्व का वाटले असावे याचा स्पष्ट खुलासा हेर्दील

श्री० देशमुखसाहेबानी हा जो ‘क्षत्रियांचा इतिहास’ लिहिला तो क्षत्रियांचाच कां लिहिला इकडे आतां आपण वळू इकडे वळताच आपण प्रथम हा विचार केला पाहिजे की, आजपर्यंतच्या सर्व महत्वदर्शक ऐतिहासिक घटणा क्षत्रियाशीच निगडित झालेल्या आहेत,

प्राचीन इतिहासपुराणादि प्रथने क्षत्रियांसाठीच अवतरलेली आहेत आणि आर्यभूमीच्या उद्भारकात क्षत्रियाचाच श्रेष्ठ दर्जाचा अधिकार आहे तेव्हा अर्थातच अशा क्षत्रियांचा उज्ज्बल इतिहास भारताच्या कानीं कपाळीं नेहमीं सदेश सुरक्षीत असलाच पाहिजे ही गोष्ट नि सदेह आहे असें असताही क्षत्रियावर दुष्टवृत्तीच्या काही अधम लोकानीं आपल्या जहरी मुखातून गरल ओकण्याचा मूरब्बपणाचा अव्यवहार्य प्रयत्न करण्याचे जेव्हा धाडस केले, तेव्हा त्याना शुद्धीवर आणण्याकरिता ‘क्षत्रियाचा इतिहास अवतरावाच लागला वास्तविक पहाता क्षात्रप्रभाकरावर थुकण्याचा जरी कोणी प्रयत्न केलेला असला तरी त्याची सी शुकी त्याच्याच तोडावर पडून जगात त्याने हसे झाल्याशिवाय रहाव्याचे नाही ही गोष्ट स्पष्ट आहे, परतु क्षात्रतेजाची जाणीव त्याना करून देणे हेही त्यावरोवरच इतिहासाचे आद्य करत्य आहे क्षात्रप्रभाकरावर थुकी फेकण्याचे असे जे काहीं अव्यवहार्य प्रयत्न झालेले आहेत, त्यात कलियुगामध्ये क्षत्रियाचे अस्तित्वच उरले नाहीं, असें सिद्ध करण्याचा एक बाब्कळ प्रयत्नलही आपले विकृत स्वरूप घेऊन जगापुढे आलेला बहुतेक सज्जनाच्या स्मरणात असेलच असे सिद्ध करण्याचा अवास्तव व हास्यास्पद प्रयत्न रिकामेटेकड्या कडू भोपळ्यानीं का म्हणून करावा असा चिकित्सक बुद्धीला पडलेला प्रश्न जर बाजूला ठेवला, तर विरोधकाच्या या म्हणण्यास कशाचा आधार आहे याचा विचार जहर करावा लागतो

कलियुगामध्ये क्षत्रिय उरलेच नाहीत असे विधान जर कशाचे आधारावर क्षात्रविरोधी विदूषक करीत असतील तर तें, “इक्वाकूणामयवश सुमित्रातो भविष्यति । यतस्त प्राय राजान सस्थां प्राप्त्यति वै कलौ ॥” या भागवत स्क० ९ अ० १२ मधील श्लोकावरूप करतात या श्लोकाचा अर्थ ते विदूषक ओदूनताणून अशा प्रकारचा करतात की, “सूर्यवश सुमित्राच्या पुढे कलियुगात नाही तसाच चेद्रवशाही कलियुगात नाहीं असेच दुसरे एक वचन ते आपल्या भताच्या मुष्ट्यर्थ माडतात की, “सोमवशे कलौनऐ कृतादौ स्थापयिध्यति ।” म्हणजे, “चद्रवश कलियुगात नष्ट झालेला आहे” शूद्रकमलाकर ग्रथातील तिसरा एक आधार म्हणून हे लोक हा श्लोक पुढे माडतात की,

“ब्राह्मणा क्षत्रिया वैद्या शूद्रा वर्णाङ्गयो द्विजा । युगे युगे स्थिता सर्वे कलावाद्यातयो स्थिति ।” या श्लोकाचाही असाच लटका अर्थी करण्यात आलेला आहे की, चार वर्णपैकी कलियुगात पहिला (ब्राह्मण) व शेवटचा (शूद्र) हे दोन वर्णच शिळ्क राहतील

उपरिउद्दृत वचनाचा निपःक्षपाति न्यायाने आपण आता विचार करू म्हणजे कलियुगामध्ये क्षत्रिय उरलेच नाहीत अशा अर्थचिंच वरील श्लोक आहेत कीं गरल ओकण्याच्या स्वभावधर्मप्रवीण दुष्ट वृत्तीच्या लोकानीं आपला नादानपणा वरील श्लोकांचे अर्थ लाविताना प्रकट केला आहे हे स्पष्ट होईल आता प्रथम “इक्वाकूणामयं वशं सुमित्रान्तो भविष्यति” अथवा “सोमवशे कलौनऐ कृतादौ स्थापयिध्यति” याचे अर्थ करताना काय बोटाळा झालेला आहे ते पाहू उपरिनिर्दिष्ट या श्लोकाचे जे अर्थ दिलेले आहेत त्यात

असें प्रतिपादन केलेले आहे की, सूर्यवंदवश अगदीच खुट्टन गेले आहेत परतु तसा या वचनाचा गर्भितार्थ नसून त्या वशातील राज्यपद नष्ट झाले व राजांची मालिका संपली असा त्याचा अर्थ आहे विष्णुपुराणात “ अतश्च इश्वाकवो भविष्या. पार्थिवाः कथ्यन्ते ” म्हणजे आता “ इश्वाकु कुलामध्ये भविष्यकालीं होणारे राजे तुला सांगतों, ” असा उपक्रम करून व बृहद्गुलापासून सुमित्रापर्यंत पचवीस राजांची नावें सागून शेवटीं, “ इश्वाकूणामय वशः सुमित्रान्तो भविष्यति ” हें वचन दिलेले आहे यावरून त्याचा सप्त अर्थ असाच होतो की, सुमित्रानंतर त्याच्या गादीचा वारसा इश्वाकुकुलातील पुरुषाकडे न राहतां दुसन्या कुलातील पुरुषाकडे जाईल असा त्या वचनाचा वास्तव अर्थ असून, एखादे तुटकेच चरण मध्ये डढपून देऊन त्याचा विपरीत अर्थ भासविताना या काकवृत्तीच्या लोकाना कोणता परमानद होत असेल हे त्याचा निर्मिताच जाणे ! कलियुगामध्ये क्षत्रिय उरले नाहींत, असा या वचनाचा अर्थ केवळाही होत नसताही तो तसाच दड्डपून वेण्यांत या लोकाची क्षात्रविरोधी नीच वृत्तीच कारणाभूत झालेली आहे हीच गोष्ट खरी

शूद्रकमलाकरातील ज्या एका विधानाने हे विदूषक क्षत्रियाचे कलियुगातील अस्तित्व नाहीसें करू पाहातात, त्या विधानाच्याही मुळाशी जाऊन तेथेही काय **जादूगिरी** या गारुड्यानीं केलेली आहे याचा आपण सूक्ष्मदृष्टीने तपास करू हें विधान—

“ ब्राह्मणा क्षत्रिया वैश्या क्षुद्रा वर्णास्त्रयो द्विजाः ।

युगे युगे स्थिता सर्वे कलावाद्यतयो स्थितिः ॥ ”

असे आहे हे विधान ज्या शूद्रकमलाकर प्रथातून या शेकारीं अवतारित केले आहे; त्या शूद्रकमलाकर प्रथात असें बिनबुडाचें बेळुट विधान मुळीच दृष्टोपत्तीस येत नाही या लोकाना आपल्या पाशवी मताच्या प्रतिपादनार्थ सपूर्ण विधानातील जो एक तुटका भाग प्रयुक्त भासला तेवढेच लांडे वचन हे जेंये तेथे मिरवितात, परतु हें सपूर्ण विधान असें आहे की,—

“ ननु कलौ क्षत्रियावैश्याभाव उक्तः विष्णु पुराणेऽपि ।

देवापिः पौरवो राजा मरुश्चेश्वाकुवंशजः ।

कृते युगे इहागत्य क्षत्रप्रावर्तकौ हि तौ ॥ ”

पुराणांतरेऽपि । “ ब्राह्मणः क्षत्रिया वैश्या शूद्रावर्णास्त्रयो द्विजाः ।

युगे युगे स्थिताः सर्वे कलावाद्यतयो स्थितिः ॥ ”

मैवं । कलौ तु बीजभूतास्तु केचिन्तिष्ठन्ति भूतले । तथैव देवाप्य गुरु सांप्रत समवास्थितौ ॥ इति विष्णुपुराणात् । ब्रह्मक्षत्रविशः शूद्रा बीजार्थे च इह स्थिताः । कृते युगे हि तै सार्वं निर्विशेषास्तदाऽभवन् ॥ इति मात्स्योक्तेश्च प्रच्छशपाः स्वकर्मभ्रष्टाः क्षत्रिया वैश्याश्च संत्येव क्षिदिति अस्मित्पितृचरणाः ॥ ”

वरीलप्रमाणे शूदकमलाकरातील समप्र विधान असून स्वभत्प्रतिपादनपुष्टचर्थे त्यातील मधलाच एक चरण विदूषकांनी जगापुढे माडून आपल्या मत्सरी भावनेवै प्रदर्शन जगाच्या बाजारात सताड मोकळेणाने मांडण्याचा हास्यास्पद उपक्रम केला आहे कोणतेही विधान पूर्वपक्ष व उत्तरपक्षमय असते त्या दोन्ही पक्षांचा निर्णय करून भग तद्विषयक छाननी करावयाची असते, परतु विदूषकांनी येथे पूर्वपक्षाचा लोडा मतवादच प्राहू मानून क्षात्रप्रभाकरावर आपल्या अपवित्र मुखातील थुंकी फेंकण्याचा मूर्खपणा केलेला आहे

शूदकमलाकरातील उपरिउद्दत विधानाचे जर याप्रमाणे दोन्ही पक्षांची छाननी करून तात्पर्य काढलें, तर कलियुगामध्ये क्षत्रियांने अस्तित्व नाही असे कदापि सिद्ध होत नाहीं मुळातच ज्याअर्थी तें विधान त्या उद्देशाने केलेले नाहीं, त्याअर्थी त्याचा तसा स्पष्टार्थे न झाल्यास त्यात आश्र्ये ते कोणते? त्या विधानाचा स्पष्टार्थे असा आहे कीं, “भागवत, विष्णुपुराण व अन्य पुराणे यात जरी कलियुगात क्षत्रियवैश्याच्या अभाव-सूचक वचने असली तरी ती खर्ग नव्हेन बीजभूत क्षत्रिय कलियुगातही राहातील असे खुद विष्णुपुराणात व मत्स्यपुराणातच स्पष्ट महटले आहे कमलाकर म्हणतो—प्रच्छन्नरूप व स्वकर्मब्रष्ट असे बीजरूप क्षत्रियवैश्य कलियुगातही आहेतच असे माझ्या पूज्य वडिलांचे ही मत आहे तेव्हा यावरून कलियुगात क्षत्रियांने अस्तित्व आहेच असें स्पष्ट सिद्ध होते विदूषकाना सत्याचा कोबडा कोणत्याही गुहत दडपून दिला तरी सर्योदय काहीं क्षितिजाच्या आडच लपून राहात नाहीं, तो आपल्या प्रखर तेजस्वितेने जगाच्या वातावरणात लक्लकलकल्क तळपू लागेनोच

आता वरील विधानात ‘बीजभूत क्षत्रिय राहातील’, ‘प्रच्छन्नरूप स्वकर्मब्रष्ट क्षत्रिय राहातील’ अशा प्रकारचे जें कथन केलेले आहे याचा विचार करता असे विधान करण्याचा त्या विधानकर्त्यांचा काय मूळादेश असावा हे स्पष्ट होते ते स्पष्टीकरण असे कीं परिस्थित्यनुरूप क्षत्रियाना तसे राहवे लागेल कलीयुगाच्या धकाधकीच्या मामल्या-तही आर्यभूमीत बीजरूपाने व बीजहक्कांने निवास करणारे क्षत्रिय, स्वकर्मब्रष्ट असूच शकत नाहात प्रथम बीजरूपाने क्षत्रिय कलियुगान राहातील असे विधान स्पष्ट झाल्यावर ‘स्वकर्मब्रष्ट क्षत्रिय राहातील’ या म्हणण्याला विशेष किमतच प्राप्त होत नाहीं शेवाय श्रीशिवरायासारखे अवतारी क्षत्रिय नरकेसरी कलियुगातच या भूतलावर जन्म घेऊन आपल्या प्रत्यक्ष दिव्य क्षात्रकृतीने वरील म्हणण्यास कोळून प्यालेले आहेत हीही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे या सर्व दृष्टींनी जर विचार केला तर कलियुगात क्षत्रिय नाहीत असा वृथा आरोप करणाऱ्या वेडगळांना वेड्यांच्या हॉस्पिट्डल-मध्येच नेऊन बसविण्याचा प्रसग येतो

ज्या लोकांनी अविचाराने असली विधाने क्षात्रप्रभाकरासबधीं केलेली आहेत. त्याना क्षात्रमहात्म्याचा इतिहास तिळमात्रही माहीत नसावा असे मोळ्या खेदाने म्हणावै लागतें, आणि म्हणूनच तें ऐतिहासिक महात्म्य त्याच्यासमोर प्रदीपप्रमाणे अवतरीत

करून त्याचा अशानतम नाहीसा करणे कमप्राप्त वाटते श्री० देशमुखसाहेबांनी हा
क्षत्रियांचा इतिहास' जगापुढे आणल्याने या अशानतमाचा अगदींच नाश होणार आहे
ही गोष्ट या इतिहासासंबंधाने लक्षांत घेण्यासारखी आहे

" ब्राह्मणः संश्रिताः क्षत्रिं न क्षत्रं ब्राह्मणाश्रितम् ।

श्रिता ब्रह्मोपधा विप्रा खादन्ति क्षत्रियान् भुवि ॥

क्षत्रियेष्वाश्रितो धर्मः प्रजानां परिपालनम् ।

क्षत्रात् वृन्तिब्राह्मणानां तैः कथं ब्राह्मणो वरः ॥ २ ॥

—छादोभ्योपनिषद, १५३-१७।१८.

म्हणजे, “ब्राह्मण क्षत्रियांचे आश्रित असून क्षत्रिय हे ब्राह्मणांचे आश्रयदाते आहेत
क्षत्रियांच्या आश्रयानेच ब्राह्मणांचा उदरनिर्वाह चालनो धर्माचे परिपालन व सरक्षणप्रजेचे
क्षत्रियांमुळेच होते असें असता ब्राह्मण क्षत्रियांपेक्षा श्रेष्ठ कसे होतील. अर्थात क्षत्रिय
हेच ब्राह्मणांपेक्षांही श्रेष्ठ आहेत”

अशा प्रकारचे ज्या क्षत्रियांचे श्रेष्ठत्व प्रतिपादिलेले आहे, भारतभूमीस 'भारत-
भूमि' असे अभिधान ज्या क्षत्रियांनी आपल्या विशिष्ट कृतींनै दिलेले आहे, आर्य-
भूमीची घटना मुख्यत. ज्या क्षत्रियांनीच केलेली आहे, व भारताचे आद्य असे जे मूळ-
श्रेष्ठ वेद त्याची रचनाही सर्वांशांनी ज्या कक्षिवान, गृहसमद, भृगु, विश्वामित्र, वामदेव
अत्रि, भारद्वाज, वसिष्ठ, कण्व, अगिरस, कवषएलूष इत्यादि विद्वान् क्षत्रियांनीच केली
(शांतमःये बहुतेक सर्व क्षत्रिय राजर्षांच आहेत) त्या क्षत्रियाना परमश्रेष्ठ न मानण्याची
कुण्या दुष्टाची प्रवृत्ति होईल बरे! सुमारे सहा हजार वर्षांपूर्वी भारतवर्षात येऊन ज्यांनी
आर्यधर्म प्रस्थापित केला ते सर्व क्षत्रियच होते, त्यानतर ज्या वैदिक धर्मांचा
बोलबाला अखिल जगतात निनादित होत होता तो वैदिक धर्म प्रस्थापन करणारे धर्म
प्रस्थापक वेदविद् क्षत्रियच होते, त्यानतर भारतकाली अखिल भूर्देशावर फडकत
राहिलेला श्रेष्ठ गीताधर्म प्रत्यक्ष भगवान् श्रीकृष्ण या क्षत्रिय प्रभाकरांनेच प्रस्थापित
केला, तदनंतर कांही काळ गाजलेला बौद्धधर्म क्षत्रिय राजपुत्र गौतमबुद्ध यांनेच
प्रस्थापित केला; बौद्धधर्माच्या वेळींच ज्या जैनधर्मांचे प्रवर्तन झाले, त्याचा संस्थापकही
क्षत्रिय राजपुत्र ऋषभदेव आणि प्रवर्तक क्षत्रिय राजपुत्र महावीर हेच होत आणि नाना
कुलंगङ्यांनी बुजऱ्यालेला असा हिंदुधर्म-आर्यधर्मांचे विच्छिन्न स्वरूप प्रस्थापित
करणारेही पवार, प्रतिहार, चालुक्य, चव्हाणादि क्षत्रियच होते या ठिकाणीं धर्मांशंघां
विस्तृत विवेचन करण्यास वाव नसल्यामुळे येथे आम्ही त्या प्रांतात न शिरता एवढेच
सांगतों कीं, धर्मप्रस्थापनेचे कार्य जेव्हा जेव्हा उद्भूत होत गेले तेव्हा तेव्हा प्रामुख्यानेच
नव्हे तर सर्वांशाने तें धर्मप्रस्थापनकार्य क्षत्रियांनीच केले आहे

राज्याधिकारासंबंधाने क्षत्रियांचा लौकिक तर भारत-विश्रेतच आढे
तत्संबंधीं विशेष विवेचनही करण्याची काही आवश्यकता नाही क्षत्रिय राजांसंबंधीं
असा आदरणीय उल्लेख आहे की:—

“ प्रजानांविनयाधानादक्षणात् भरणादपि ।

सविता पितरस्तासां केवलं जन्महृतवः ॥ ”

म्हणजे, “ प्रजेला योग्य न्याय देणारा, प्रजेला सुशिक्षण देऊन सद्गुणाचे वर्धन करण्यास क्षटणारा व प्रजेच्या पोषणाभरणाची काळजी वाहणारा असा राजा असल्यामुळे, तोच प्रजेचा खरा पिता होय त्याचा जन्मदाता पिता केवळ जन्म देण्याच्यान्व अधिकाराचा होय ”

पाहा बरें, क्षत्रिय राजासबंधी केवढे आदरणीय असे हे वचन आहे । आणि आणखीही असली शेंकडॉ वचने उद्दृत करता येतील कीं, ज्यांच्या आधारावर क्षत्रियांच्ये सुराज्यवाहकत्व अगदी स्पष्ट होईल उपरिनिर्दिष्ट वचनाप्रमाणेच क्षत्रियांनी आपले सुराज्यवाहकत्व प्रत्यक्ष कृतीने सिद्ध करून दाखविलेले आहे प्रभु रामचंद्र, राजा भरत, युधिष्ठिर, नल, श्रीकृष्ण, हरिश्चंद्र, जनकादि क्षत्रियकुलोत्पन्न राजे हे सद्गुणांच्या मूर्तिमत खाणीच होऊन गेलेले आहेत

“ पुण्यश्लोकोनलोराजा पुण्यश्लोको युधिष्ठिर ।

पुण्यश्लोकथ वैदेह पुण्यश्लोको जनार्दन ॥

अथवा

“ धर्मो विवर्धति युधिष्ठिरकीर्तनेन । पाप प्रणश्यति वृकोदरकीर्तनेन ।

शत्रुविनश्यति धनजयकीर्तनेन । माद्रीसुतोप्रकथतां न भवति रोगाः ॥

अगर

कर्कोटकस्य नागस्य दमयत्यानलस्य च ।

ऋतुपर्णस्य राजषे कीर्तन कालिनाशन ॥

ही क्षात्रकुलावतस राजांविषयांची आदरणीय वचने अत्यत कर्मठ ब्राह्मणाच्याही नित्यपाठात आहेत भारतमातेच्या प्रत्येक सुपुत्राने आपल्या नित्यपाठांत टेवण्यालायक अशी हीं पुण्यवच्छने आहेत त्याचा भावार्थ हाच आहे कीं, पुण्यश्लोक नल, युधिष्ठिर, जनक, श्रीकृष्ण, श्रीराम हे सर्व क्षत्रिय राजे प्रात-स्मरणीय असे होऊन गेलेले आहेत ते पुण्यश्लोक म्हणून या भूतलावर गाजलेले आहेत, तदृतच क्षत्रियकुलेद्वनील धर्मात्मा राजा युधिष्ठिर याच्या नामस्मरणाने धर्मांची वृद्धि होते, क्षत्रियके सरि भीम राजाच्या नामगुणसकीर्तनाने पापाचे पर्वत विरून जातात, क्षत्रियकुलसविता सव्यसाचि अर्जुनाच्या स्मरणकितनाने शत्रु विनाश पावतात आणि क्षत्रियकुलसुक्कामणि नकुल-सहदेव याच्या कीर्तनाने रोगनिवारण होऊन आरोग्यसवर्धन होते तसेच, कर्कोटक नाग, दमयतिपति नलराजा आणि ऋतुपर्ण राजषी या क्षत्रिय राजांच्या नामस्मरणाने कलीचा नाश होतो

याप्रमाणे क्षत्रियराजानी राज्याधिकाराचे आपले मुख्य कार्य सांभाळूळे असूल

- जगद्विद्यत्वाचा बहुमानही या क्षत्रिय राजांनीच मिळविलेला आहे आजपर्यंत अगणित क्षत्रियराजे भारतावरच नव्हे तर भारताच्या बाहेरील अफाट प्रदेशावरही आपली भाग्राज्यसत्ता स्थापन करून सभाटपदाचा अप्रगत्य मान प्राप्त करते झाले

आहेत ककुत्स्थ, युवनाश्र, धुधुमार, त्रिशकु, भगीरथ, दिल्लीप, रघु, सुगरादि महान् प्रतापि राजे ज्या इश्वाकु बशातून उदयास आलेले आहेत, तो परमपवित्र वंश, क्षात्रभूमीच्या पायावरच उभा असलेला एक वदनीय वंश आहे देंत्याचा संहार करण्यात ज्याने अजिक्यत्व मिळविले होते, तो ककुत्स्थराजा क्षत्रियच होता, धुधु महादेत्याच्या नरडीचा घोट घेऊन त्याला त्याच्या दानवी दुनियेतून मुक्त करण्याचे महत्पुण्य आचरणारा शूरवीर धुधुमार राजा क्षत्रियच होता, आर्याची प्रपूजनीय गगा महानदी भूतलीं अवतरित करणारा भगीरथ प्रयत्नकर्ता राजा भगीरथ हा क्षत्रियच होता, सुप्रसिद्ध महायोगी जो खट्टवांगराजा कीं—

खट्टवांगेन समोनान्यं कश्चिद्गुर्व्यं भविष्यति ।

येन स्वर्गादिदागत्य मुहूर्ते प्राप्य जीविते ॥

अशी ज्याची अद्वितीय कीर्ति योगपारगतेजडल योगायापक ग्रंथात अजूनही गाजत आहे तोही क्षत्रियच होता, उपनिषद्धार्षी, अध्यात्मज्ञानमहासागर मिथिलापति राजा जनक हा क्षत्रियच होता, महाभारतसमरप्रसंगी प्रखरशौर्यप्रवाहक सुप्रसिद्ध राजा त्रृहंद-दबल हा क्षत्रियच होता, इदरक्षक प्रतापी राजा पुरुष्वा हा क्षत्रियच होता, चद्रवेशीय सुप्रसिद्ध गाधीराजपुत्र प्रतिसृष्टि निर्माणकर्ता शस्त्रात्मविद्यविशारद राजा विश्वामित्र अद्वितीय हा क्षत्रियच होता, स्वर्गसत्ताधारि विव्यात राजा नहुष हाही क्षत्रियच होता, आयुर्वेद-प्रबर्तक आणि सुप्रसिद्ध वैद्यकग्रंथ सुश्रुत याच्या लेखाचा आश्रयदाता काशीस्थ राजा काशीराज हा क्षत्रियच होता, महेश्वरनगर संस्थापक वीरप्रेष्ठ राजा महिमान् हाही क्षत्रियच होता, अलौकिक शक्तिसपन आणि अतुलज्जलशालि अशा मदांध दुष्ट रावणास चीत कहन त्यासही दीन करून सोडणारा क्षात्रकुलकेसरी राजा सहस्राजुन कीं, ज्याच्या पुण्यप्रभावाची व महात्म्याची—

कार्तवीर्यार्जुनोनाम राजाधाहुसहस्रवान् ।

तस्य स्मरणमात्रेण गत नष्ट च लभ्यते ॥

अशी दिगत कीर्ति आजही सान्या आर्यस्थानांत दुमदुमत आहे, तोही क्षत्रियच होतो, सत्यप्रतिज्ञ राजा भीष्म हा क्षत्रियच होता, पाटणानगर संस्थापक सुप्रसिद्ध वीरमणि राजा उदयी हा क्षत्रियच होता, जगद्विख्यात् सन्माट धूपति राजराजेद सार्वं मौम अशोक राजा हाही क्षत्रियच होता, विक्रमसवत् प्रस्थापक सुविख्यात् राजा विक्रमादित्य हाही क्षत्रियच होता, सुप्रसिद्ध विद्राजन्, प्रतिभासपन ग्रथकार आणि अद्वितीय पराकमी नरेद राजा हर्ष हाही क्षत्रियच होता, आणि हा प्राचीनकाल कालाच्या बाराहाती उदरांत गडप झालेला असला तरी, अगदी अर्वाचीन कालीही एकादशावतार श्रीशिवरायप्रभु याच्यासारख्या क्षत्रियकुलस्थमतकाच्या अवतारोत्कृतीवरून क्षात्रनभःप्रागणांत चमकणान्या व चमकून गेलेत्या तेजस्वी सवितुकलामिधानि राजकरणी नररत्नाच्या राज्याधिकारवाहकत्वासंदर्भां कोण्याही सहृदय सज्जनाच्या अत करणात आदराचा अफाट दर्या उच्चबद्ध आल्याखेरी न राहणारच नाही, ही गोष्ट सूर्यप्रकाशाइनकी स्पष्ट आहे

क्षत्रियांचा क्षात्रधर्म, क्षत्रियांचे व्यक्तिमाहात्म्य आणि क्षत्रियांची कर्तव्यपरायणता इत्यादि गोष्टी जर ध्यावयाच्या असल्या तर आपणास प्राचीन कालापासून अलीकडील अर्वाचीन कालाकडे येत येत गेले पाहिजे त्याप्रमाणे जर आपण आपली दृष्ट क्षात्रसंसारावर केंकली तर आपणास मोठे नयनमनोहर, कर्णमुरु आणि हळारणीय असे ऐतिहासिक क्षात्रप्रभायुक्त प्रसंग अनुभविण्यास मिळतात क्षत्रिय हे क्षात्रकर्मांत जेवढे अप्रगम्य, तेवढेच ब्रह्मज्ञान व अध्यात्मविद्येतही निष्णात आहेत, तेवढेच धर्म व राज्यक्रांतिकर्तृत्वाच्या क्षेत्रातही शिरोभागी आहेत, तेवढेच शास्त्रास्त्र-पटुत्वांतही शिरोमणि आहेत आणि तेवढेच जगद्वद्य म्हणून त्रिखडपूज्यही आहेत. प्रभु रामचंद्र व प्रभु गोपालकृष्ण या दोन्हीही अवतारी विभूति क्षात्रमहासागरां-तूनच वर आलेल्या आहेत सान्या जगात या दोन विभूतींची हजारों मदिरे क्षात्र-माहात्म्यांची साक्ष देत असताना प्रत्येक व्यक्तिमात्राच्या दृश्योत्पत्तीस अलेली आहेत, येत आहेत आणि येत राहातील सर्व दर्जांचे नरनारीगण, मोठमोठे महात्मे, उदात्त चरित्रधारि सतजन आणि दुर्दृष्ट दुष्ट असे पापपकात पिचत पडणारे पायाचे पितर, या सर्वोंना प्रभु रामचंद्र व प्रभु श्रीकृष्ण या क्षत्रियकुलस्यमतकाच्या चरणयुग्मवार लोटांगण घालताना, व ‘घालील लोटांगण वर्दीन चरण डोळ्यांनी पाहीन रूप तुळें’ अशी नम्र प्राथेना रात्रदिन करताना, हजारों वर्षांपासून प्रत्येक व्यक्तिमात्राने आपल्या उघड्या डोऱ्यांनी पाहिले आहे नाममात्र दशावतारांची वर्णने कोठें कोठें आढळतात, परतु सर्व जगातील आबालवृद्धांच्या तोंडी निशिदिनीं स्वाभाविकरीत्या जर कोण्या मुख्य दोन अवतारांची पुण्यस्मरणीय नामाभिधाने येत असतील, तर ती कक्ष प्रभु श्रीरामचंद्र व प्रभु गोपालकृष्ण या दोन क्षत्रिय अवतारांचीच. आर्यलोक ज्या प्रथाना पवित्र व भक्तिमान्यग्रंथ म्हणून ज्याची पूजा करतात, व अहोरात्र श्रवणलाभ प्राप्त झाला तरी ज्यांच्या श्रवणाने आर्यजनांची तृप्ति कर्धीही होत नाही, असे परमपूज्य ग्रथ तरी कोणाच्या अस्तित्वासुले जन्मास आले म्हणाल तर तेही क्षत्रिय नररत्नांच्याच प्रभु रामचंद्रासाठीच वात्मीकिरामायण जन्मास आले प्रभु रामचंद्र-साठीच अळ्यात्मरामायण जन्मास आले, प्रभु रामचंद्रासाठीच कालिदासानें रघुवशाला जन्म दिला, प्रभु रामचंद्रासाठीच भवभूतीने महावीर चरित्र व उत्तरराम चरित्रास जगापुढे आणले, प्रभु रामचंद्रासाठीच एकनाथाने भावार्थ रामायण जन्मास आणले, प्रभु रामचंद्रासाठीच श्रीधराने रामविजय कथन केला, प्रभु रामचंद्रासाठीच भोरोपतांची एकशे-आठ रामायणे अवतरित झाली, प्रभु रामचंद्रासाठीच तुलसी रामायण तुलसीदासानें अवतरीण केले, प्रभु रामचंद्रासाठीच रामगीता गीत गाऊ लागली आणि प्रभु रामचंद्रासाठीच आनंदरामायण, रामाश्वमेध, निवृत्तिरामादि ग्रथ भूतर्लीं अवतरले तद्रत्नच क्षत्रियकुल-स्यमंतक पूज्यअवतार प्रभु गोपालकृष्णाच्या अस्तित्वासुलेच त्रिखडवद्य भगवद्गीता आपले अबाधित संदेश मानवाच्या दुनियेपासून तों दानवांच्या दुनियेपर्यंत पोंचविती झाली प्रभु गोपालकृष्णासाठीच हरिविजय उदयास

आला, प्रभुगोपालकृष्णासाठीच श्रीमद्भागवतास जन्म भिलाला, प्रभुगोपालकृष्णामुळेच श्रीमहाभारत भारताच्या कानी पडले, आणि प्रभुगोपालकृष्णासाठीच भावार्थबोधिनी किंवा ज्ञानेश्वरी, हरिलीला, मुक्ताफलादि प्रथ, शेकडों स्तोत्रे, अनेक कथासप्रह व पुराण-कीर्तने जगाच्या बाजारात मनस्ती भारी किंमतीने उधळली जाऊ लागली

क्षत्रियावतार परमपूज्य प्रभु श्रीरामचन्द्र याचा अलौकिक लौकिक चेतनवस्तू-पासून तौ जडवस्तूपावेतौं, व प्रत्यक्ष चरित्रापासून तौ चचलभावेपावेतौं जाऊन भिडलेला आहे कृषिदेवतेला सीता हे अभिधान देण्यास उत्सुक झालेला प्राचीनकालीन जनसमाज या आमच्या विधानाची साक्ष देत आहे इद्राला राम बनविणे, वृत्रासुराला रावण बनविणे, मरुताला हनुमान बनविणे आणि या पायावर वृत्रासुराने अवर्षण पाडून शेत पिकेनासे केले म्हणजे त्याचे रूपक रावणाने सीतेचे हरण केले असे रामचरित्राच्या अस्सल वर्णनाबरहुकूम करणे, इद्राने वृत्रासुराला ठार मारल्याचे रूपक रामाने रावणास ठार मारले असे करणे आणि इद्राने कृषिकर्मास उत्तेजन दिले याचे रूपक रामाने सीतेस मुक्त केले असे करणे, त्या सर्व कल्पना रामचरित्रांतील विशेष दाखवीत आहेत. प्रत्येक सचेतन अचेतन वर्णनाशी रामचरित्राचा सबध जोडथास उत्सुक झालेला प्राचीन अवर्चीन बहुजनसमाज रामचरित्राकडे केवळ्या शब्दातीत आदरणीय बुद्धीने पाहात असला पाहिजे याची कल्पना करणेही अकल्पनीय वाटते कोठें कोठे तर सूर्यास राम बनवून व रात्रीस अहिन्द्या बनवून, सूर्यांने रात्र मुक्त केली याचे रूपक रामाने अहिल्या मुक्त केली या कथानकाशी जुळवून दिलेले आहे अध्यात्मशास्त्रविशारद तर जीवात्म्याचा दहा इद्रिये जोडलेला विराट देहरूपी रथ हा दशरथ मानतात, जीवात्मा हा राम मानतात, सत्त्वुद्धि ही सीता मानतात, अविद्या ही कैकेयी मानतात, वैराग्य हें वन मानतात, विवेक हा लक्षण मानतात, पचक्रोशी ही योगातील भ्यानस्थिति मानतात, देहाभिमान हा रावण मानतात, सद्भाव हा बिभीषण मानतात, भावार्थ हा जटायु मानतात, भक्ति ही जटायुपख मानतात, योगशास्त्रोक्त मनश्वक, अष्टदल ही लक्का मानतात, अजन हा अजनीतनय हनुमान मानतात, निष्काम हा सुप्रीव मानतात, सकाम हा वाली मानतात आणि कपि म्हणजे समाधिप्रासीचा मार्ग मानतात याप्रमाणे रामचरित्रातील व्यक्तीच्या गुणाशीं व प्रसगाशी आपले अध्यात्मशास्त्र भक्तिमान् लोकानी सहभ केलेले असून, त्यावरून राम-चरित्र केवढे उदात्त असले पाहिजे याचीही कल्पना बन्याच प्रमाणाने करिता येने त्या कल्पनेच्या भराऱ्या असल्या तरी प्रत्यक्ष कृतीच्या मुलाशीच कल्पना निगडित झालेल्या असतात, हा मानसशास्त्राचा सिद्धान्त लक्षात घेतल्यावर ह्या कल्पनातही विशेष स्वारस्य सांठविलेले आहे असे कोणासही कबूल करावे लागेल आपल्या कल्पना ज्याला त्याला प्रभु रामचद्राच्याच चरित्राशी जोडून टाकण्यानी स्फूर्ति झाली, व पचमहाभूतात्मक कोणती-ही घटना प्रभु रामचरित्राच्या अभिप्रायावरच खपविण्याची उत्कट इच्छा प्रगट करितांना ज्याला त्याला कृतकृत्यता वाढू लागली, यांतच प्रभुरामचद्राच्या जगद्धंघतेचे सर्टिफिकेट दहून बसले आहे

क्षत्रियकुलस्यमंतक प्रभु रामचंद्र हे सातवा अवतार म्हणून जगन्मान्य आहेत. अवतारी विभूतीच्या कार्यकर्तृत्वाची जीः—

परित्रिणाय साधूना विनाशायच दुष्कृताम् ।

धर्मसंस्थापनार्थीय संभवाभि युगे युगे ॥

अशा तळेची एक कसोटी भगवान् श्रीकृष्णानें कथन केलेली आहे तिला अनुसरूनच प्रभु रामचंद्राचे जीवनचरित्र व्यतित झालेले आहे अवतारी विभूतीस अनुरूप अशा तळेची प्रभु रामचंद्राची स्पष्ट कीर्ति गाहलेली अनेक ठिकाणी आढळून येते

स हि देवैरुदीर्णस्य रावणस्य वधार्थिभिः ।

अर्थितो मानुषे लोके जश्च विष्णु सनातनः ॥

—रामायण, अयोध्याकांड

म्हणजे, “रावणाचा वध करण्याकरिता हा विष्णूच मतुष्यलोकांत अवतारला आहे” अशा तळेची प्रभु रामचंद्राची प्रशंसा अनेक ठिकाणी केलेली आहे महाभारताच्या शांतिपर्वत अवतारकथन करताना म्हटलेले आहे की,—

हसः कूर्भव्यं मत्यत्वं प्रादुर्भवा द्विजोत्तमम् ॥

वराहो नारसिंहव्य वामनो राम एव च ॥

रामो दाशरथिश्वं सत्वतः कल्पिरेव च ॥

यांमध्ये श्रीरामचंद्राचे नाव आहे पण बुद्धांचे नाही विष्णूचे जे संघां दशावतार मानतात त्यात हस हे नांव आढळत नाही, मात्र रामावतार सर्वत्र दिरसामान्य झालेला आहे वायुपुराणांत प्रभु रामचंद्रास विष्णूचा अवतारच मानलेला आहे अमितगति पडितानें तर रामचंद्राबद्दल ‘सर्वज्ञ, सर्वव्यापि व विश्वपालक’ असे उद्धार काढलेले आहेत महात्मा तुलसीदासजीनेही ‘एकछत्र एक मुकुटमणि’ असे उच्चतम उद्धार प्रभु रामचंद्राविष्ट्या काढून प्रभु रामचंद्राचे अलौकिकत्व सिद्ध केले आहे, आणि आनंदतीर्थ, नरहरतीर्थ, हेमाद्रि, रामानंद, कबीर आणि रामदास यांनी तीव्रतम रीतीने रामोपासना करून आपणास जगाच्या अंतापर्यंत कायम टिकवून घेतले आहे याप्रमाणे क्षत्रियकुलस्यमंतक प्रभु रामचंद्राची महती असून प्रभु रामचंद्राच्या दिन्यत्वाची, अलौकिकत्वाची, माहात्म्याची, श्रेष्ठत्वाची, त्रिखडनायकत्वाची आणि जगद्ग्रहत्वाची साधी भोली साक्ष पटवून ध्यावयाची असली, तर ती दररोजच्या व्यवहारात कोणाही प्राकृत मतुष्यासही पटण्यासारखी मुलभ व सहजसाध्य आहे. व्यवहारात सामान्यत. असा नियम आहे की, कोणत्याही श्रेष्ठ विभूतीचे नाम-स्मरण मुद्दाम केल्याविना तें मुखातून उच्चारिले जात नाही, परतु ‘रामा’च्या बाबतीत मात्र हा सर्वसामान्य नियम व मानसशास्त्राचा सिद्धान्तही लेंगडा ठरतो। ‘रामा’चे नाव दिवसातून अनेकवेळा अगदी सहजासहजीं मुखावाटें उच्चारिले जात असते हा रामनामोऽवाचाराचा साहजिकपणा एवढा उच्चतम प्रतीका असतो की, ‘राम’ नामोऽवाचारण ज्ञात्यावरही त्या नामाचा उच्चार करणारास या गोष्टीचा पत्ता राहात नाही! एवढा साहजिकपणा त्रिखडांतील कोणत्याही पवित्र शब्दोऽवाचारणासंबंधी स्पष्ट रीतीने आढळून

येणार नाहीं हा रामनामोऽवाराचा स्वाहजिकपणा सरोवरच अगम्य व अलौकिक आहे आणि तसा तो न राहिल्यासच आवर्य ! कारण, ज्या जगभायक प्रभु रामचंद्राची सुगळीच कृति अगम्य व अलौकिक, त्याचा अलौकिकपणा याही बाबतीत सिद्ध क्षात्याशिवाय कसा राहील ! श्रीमत्रभु रामचंद्राचा—रामाचा—नाममहिमा, आणि स्याचे वैविष्य, कसकशा रीतीने दररोजच्या व्यवहारात स्पष्टपणे प्रकट होतात हैं पाहाण्याकरितां आणण सामान्य व्यवहारातील काहीं प्रसग घेऊ

प्रात'काळी झोपेतून जाग येतोच शायेवर असतांनाच, 'राम राम' असा उद्भार न कळत मुखावाटे बाहेर पडतो परस्पराच्या भेटीच्या प्रसर्गी, एकमेक एकमेकांस 'राम राम' करितात एखाद्याचे भयकर तुकसान वैगेरे ज्ञाल्याची बातमी अकस्मात् कळतोच ऐकणाऱ्याचे मुखावाटे 'अरे राम' असे उच्चारण घडते लोडाशी टेकताना, टेकतां टेकतां मतुम्य 'राम राम' म्हणत असतो एखादी गोष्ट कोणास माहित नसली, व तिच्यासंबंधाने जर आपण स्याला विचारले, तर तो म्हणतो, 'राम जाणे बुवा !' भविष्यत् गोष्टीविषयीं बोलणे चालले असता मुखावाटे अनायासे उद्भार बाहेर पडतात 'राम काय करील ते खरे !' राज्यसौख्याविषयीं प्रश्न निघाला की, 'शरीराज्य' आठवते कोणाला पत्र वैगेरे लिहावयाचे असल्यास 'श्रीरामसमर्थ' असे प्रथम लिहितात आल्स आला असतांना अग मोडतांना 'राम राम राम' म्हणतात जांभई देताना 'राम राम' म्हणतात शरिरास एकाएकीं भयकर दुखापत वैगेरे ज्ञाली की, अनायासे मुखावाटे उद्भार बाहेर पडतात, 'अरे राम !' एखाद्याविषयीं तुच्छतेने बोलावयाचे असले म्हणजे म्हणतात, 'त्याच्यांत काय राम आहे !' एखाद्याने एखादे दुर्क्रम केले असून तो जर कबूल करीत नसेल, तर हत्तर जन म्हणतात, 'बरे, बरे, राम पाहन घेईल !' एखादा भीषण प्रसगासंबंधीं विचार करतां करता विचाराची पराकाष्ठा ज्ञाली, म्हणजे मुखावाटे दीर्घ उद्भार निघतात की, 'राम तू समर्थ !' मृत्युशय्येवर भावी मृत खिळून गेला अमृत ज्याचे पचप्राण आता निघून जाण्याच्या तयारीत आहेत अशास त्याचे शुभेच्छु जन म्हणतात, 'राम राम म्हणा !' पोपटास पढविताना म्हणतात, 'पढो तो मिठद्र सीताराम !' उत्तर हिंदुस्थानात आरति ज्ञाल्यानंतर म्हणतात, 'सज्जा आरति कीजै जै सीताराम !' उत्तर हिंदुस्थानात शपथ घालताना मुख्य शब्द वापरतात तो 'राम दोहाई !' अपमान प्रकट करावयाचा असला म्हणजे उद्भारतात, 'राम जी का !' तटाभाडणाच्या बाबतीत उद्भारतात, 'क्या रामायण छेड दी !' अज्ञातगोष्टीविषयीं अखेरचा, निर्वाणीचा विचार मुखावाटे उद्भारतात, 'होइ हैं सोइ जो राम रचि राखा !' एखाद्या मुलाच्या आईबापांचा पत्ता लागत नसल्यास त्याला सबोधितात, 'राम जनी !' प्रेतयात्रा चालली असतांना घोष चालत असतो, 'राम नाम सत् है, राम नाम सत् है, राम नाम सत् है !'

असेच आणखीही अनेक प्रसग दाखवितां येतील की, ज्यात 'राम' नामोऽवारण अगदीं सहजासहजी होत असते खरोवरच, अशा या पवित्र नामाचा महिमा अपार व अगम्य नाहीं काय ? या क्षत्रियकुलस्यमतक प्रभु रामचंद्राच्या शब्दातीत नाममहिम्या-

ची खरोबरी करणारे नाम, जगात अन्यत कोठे तरी पाहावयास मिळेल काय ! ‘राम’-
नाममहिमा खरोखरच असा अतुलनीय आहे, आणि म्हणूनच म्हटलेली आहे की,—
सूर्यवश में राम का, हुआ सूर्य सा काम ।

अब भी घर घर रम रहा, दो अक्षर का नाम ॥

प्रभु रामचंद्राचा नाममहिमा अरा अतुलनीय वाढण्याकरिता त्याळया अगम्य
कृतींच वाव दिला प्रभु रामचंद्राचा हा जो नाममहिमा आतापर्यंत वर्णिलेला आहे, व
सर्व जग ज्याला अहोरात्र जपत आहे, त्याच्या मुळाशी प्रभु रामचंद्राच्या दिव्यकृतीच
दडून बसलेल्या आहेत, आणि अर्थातच हा महिमा त्या नामाचा नसून प्रभु रामचंद्राच्या
कृतींचा—दिव्य—अपौरुषेय—अगम्य—अशा सत्कृतीचा आहे क्षत्रियकुलभूव प्रभु राम
चंद्र याच्या सत्कृतींचा ओजस्रता पण उद्बोधक उल्लेख करावयाचा म्हणजे तो,—

सोते हुए जगत् को जगाया था राम ने ।

जागे हुए को ज्ञान सिखाया था राम ने ॥

जब मर रही थी जाति जिलाया था राम ने ।

पृथ्वी को स्वर्ग धाम बनाया था राम ने ।

वह तेज था उनका कि असुर व्यस्त हो गये ॥

सूरज उगा तो तारे सभी अस्त हो गये ॥

—अभिमन्यु नाटक

अशा प्रकारचा करावा लागतो यावरून प्रभु रामचंद्राचा अवतार, हा एक केवढा दिव्य
अवतार होऊन गेला याची अल्पशी, पण वास्तव कल्पना करता येते क्षत्रियकुलस्यमतक
प्रभु रामचंद्राची महती अशी अपार असून शब्दातीत असल्यामुळे, आम्ही पामर तिचा
पार लावण्यास कसे बरें समर्थ होवू ।

प्रभु रामचंद्राची महती जशी अवर्णनीय व अपार आहे तशीच, ती प्रभु गोपाल-
कृष्णाचीही आहे प्रभु गोपालकृष्ण हेही अवतारी विभूतीत प्रामुख्यानें गणले जातात
प्रभु गोपालकृष्ण हे एक श्रेष्ठ दर्जाचे वारिंद्र अत्युच दर्जाचे ज्ञानद्र, अध्यात्मज्ञान-
प्रभाकर आणि दीनजनवत्सल प्रभु म्हणून अखिल भारतखडातच नव्हे तर सान्या
जगात बंद्य म्हणून गाजले गेले आहेत, गाजले जात आहेत व गाजत राहतील प्रभु
गोपालकृष्णाचे नांव,—

“ तद्वैतद्वौर आङ्गिरसः कृष्णाय देवकीपुत्रायोत्क्वोवाच ”

इत्यादि मत्रानी छादोग्योपनिषदात (३-१७-६) वर्णिलेले आहे महाभारतकाली
श्रीकृष्णाचा अत्यत श्रेष्ठ दर्जाचा प्रभाव होता याचे प्रत्यतर सजयाने धृतराष्ट्रास आपला
जो अभिप्राय कथन केलेला आहे त्यावरून दिसून येणारे आहे तो अभिप्राय असा
आहे की:—

यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः ।

तत्र श्रीर्विजयो भूतिर्धूचा नीतिर्मतिर्मम ॥ —श्रीमद्भगवद्गीता.

म्हणजे, “ माझे मत असें आहे कीं, ज्या ठिकार्णी योगेश्वर श्रीकृष्ण व धनुर्धर अर्जुन आहेत, त्या ठिकार्णी लक्ष्मी, विजय, शाश्वत ऐश्वर्य आणि नीति आहे ” यावरून भगवान् श्रीकृष्ण व सव्यसाची अर्जुन याचा प्रभाव किती स्पष्ट रीतीने सिद्ध होतो हैं वेगळे सांगणे बकोच अनेक मूर्खशिरोमणी प्रभु श्रीकृष्णाच्या जीवनचरित्रास गोपीजनविषयक अनीतीचे गालबोट लावू पहाण्याचा परंपरागत गाळीब गाढवणा करण्याचा अद्याहास तसल्याच काहीं बारभाईं गचाळ चोपढ्यांना डोक्यावर नाचवून करिता ना नेहमीं टॅक्सी पडतात परंपरेचे बंदे गुलाम असल्या अलड दतकथानाही मानवी दुनियेतील बुगबुगु करणाऱ्या स्वरोदयाच्या नंद्याप्रमाणे आपल्या माना खलाखल डोलवून रुकार देताना आढळू येतात ! चित्रातही प्रभु श्रीकृष्णाच्या तशाच अलड लीला रग-विष्ण्याचा खटाटोप अलड व दुनियेच्या विचाराच्या ओधाबरोबर वाहात जाणारे चित्रकार कीरत असतात आम्हीं शुलामीं गुलमे अशी चित्रे मोळ्या आनंदाने आणि तोडावर कमानदार हास्य चढवीत आपल्या अजबवान्यांत दाखल करून घेतों ! अरेरे ! परपर-देवि, तुला नमस्कार असो ! भारतीय सुपुत्रांनों ! एक त्रिस्तुवद्य महात्मा, जगजयी चीररत्न, उदार धर्मात्मा, अध्यात्मज्ञानसविता आणि प्रयत्न नीतिसागर असा विष्णवतार प्रभु गोपालकृष्ण, अशा नीवर्कर्मात रत होणारा असेल अशाबद्द तुमची मनोदेवता तुम्हाला कधी तरी अस्तिपक्षी साक्ष दैईल काय ! केव्हाही नाही. श्रीकृष्णाबद्दलचा प्रमाण असा जो मूल महाभारत ग्रथ, त्यात असल्या बाज्कळ गोष्टीस स्थानही देण्यात आलेले नाही, मग लाब लाब वर्णने तर दूरच राहिलीं ! यावरून हैं सिद्ध होते कीं, श्रीकृष्णाच्या चरित्राशी असले शृगारिक व बीभत्स सबध जे जोडण्यांत आलेले आहेत, ते खास ह्या वर्गातील लोकांनी दुष्ट अत.करणे अशा विचारांनी उत्कृष्ट करून सोडून आपली तुंबडी भरण्याच्या भावनेनेच मागाहून घुसडण्यात आलेले आहेत याशिवाय त्यात दुसरे कोणतेही रहस्य नाहीं शिवाय त्याबरोबरच व्यावहारिक दृष्ट्या ह्याहीं गोष्टी लक्षात घेतन्या पाहिजेत कीं, श्रीकृष्ण जर असे अनीतिमान् असते, तर अर्जुनाच्या मनावर अशा अनीतिमानाच्या गीतोपदेशाचा शाश्वत छाप केव्हा तरी बसू शकला असता काय ! राजसूय यज्ञप्रसर्गीं सर्वांनी जेव्हा प्रभु श्रीकृष्णासच अप्रमानाह मानले, तेव्हा शिशुपाल ह्या श्रीकृष्णाविरुद्ध एकदम इतका बेकाम भडकला आणि त्वेषाचे फुकार सोडीत म्हणू लागला कीं, “ पूतनानाश श्रीकृष्णानें केला तर त्यात असें काय मोठें त्याने केले ! गोवर्धन उचलला, अश्वाला ठार केले म्हणून तरी त्याला अप्रमानाह मानण्यासारखे त्याचे काय महत्व ! ” असें बोलतां-ना त्याचे नेत्र अभिस्फुलिंगाप्रमाणे प्रवरतेजाने सळाळत होते यावेळी ज्याअर्थी श्रीकृष्णाची निदा करण्याचाच शिशुपालाचा उद्देश होता, त्याअर्थी त्याने श्रीकृष्णाचे निंद्यवर्तन उघडकीस न आणावयास काय झाले होतें ! परंतु मुळांतच श्रीकृष्ण हे नीतिमत्तेचे मूर्तिमंत महासागर असल्यामुळेच ही गोष्ट होऊ शकली नाहीं, हे लक्षांत टेवण्या-सारखे नव्हे काय ? स्यमतकासारखा म्हणजे आजच्या कोहिनूपेक्षाही अनंतपटीने

मौल्यवान् हिरा चोरीस गेला असतां, कस्तूर प्रयत्न करून चोराचा तपास लावून तो ज्याचा त्यास आदराने परत करणारा श्रीकृष्ण, दर्हा, दूध चोरण्यात मोठा पटाईत होता असे म्हणणे व ऐकां सूखेपणाच्चै नव्हे काय ! जरासंधवधप्रसंगी युधिष्ठिराने श्रीकृष्णास सांगितले की,—

“ अध बळ जड प्राहुः प्रणेतव्य विचक्षणैः ”

—समाप्ति, २० १६.

म्हणजे, “ बळ हें आधले व जड आहे खाला मार्ग दाखविण्याकरिता बुद्धीची आवश्यकता आहे ” यावर श्रीकृष्ण बोलले:—

“ मयि नीतिर्बंलं भीमे ”

—समाप्ति, २०-३

म्हणजे, “ माझ्याजवळ नीति आहे व भीमसेनाजवळ बळ आहे ” जर श्रीकृष्ण हा अनीतिमान् असता, तर युधिष्ठिरास असे छातीडोकपणे उत्तर देण्यास तो धजला असता काय !

अशीं शेंकडॉ विघाने व श्रीकृष्णचरितातील शेंकडॉ उदात्त प्रसंग यांना चिकित्सकबुद्धीने डोऱ्यासमोर ठेवू गेलों असता, श्रीकृष्णाबद्दलच्चीं असली गलिंच्छ वर्णने—मग तीं कुण्याही महाग्रंथांतील अगर महापुरुषाच्या (!) तोङ्गून वदविली गेलीं असेनात—अगदीच तुच्छ वाटल्यास त्यांत आश्रय असे काहींच नाही

प्रभु श्रीकृष्णाच्या अपार महत्सिद्धधाने वर्णन करण्यास या दोन बोटात नाचणारी आमची दुष्कृती लेखणी पूर्ण सर्वथा केवळांही होणार नाहीं, हे आम्ही पूर्णपणे जाणून आहों, आणि म्हणूनच हृदय उचबळून येत असल्यामुळेच,—

एक समस्त यदिहास्ति किचित् । तदन्युतो नास्ति परम ततोऽन्यत् ॥

सोऽहं स च त्वं स च सर्वमेतत् । आत्मस्वरूप त्यज भेदमोहम् ॥

म्हणजे, “ जे सर्व काही येथे आहे तें अच्युत (कृष्ण) आहे दुसरे काहीं नाही तो मी आहे तो त् आहेस तो हें सर्व आहे तो आत्मा आहे भेदाभेदाचा मोह सोङ्गून दे ” असे जाणून क्षत्रियकुलरत्न प्रभु गोपाळकृष्णास आम्ही विनम्रभावाने वदन करीत आहोत

वर आम्हीं क्षत्रियकुलस्यमतक अशा दोन अवतारी पूज्य विभूति प्रभु रामचन्द्र व प्रभु श्रीकृष्ण, यांच्यासबांधीं अक्षरमात्र लिहिलेले असून त्यावरून क्षात्रससाराच्या अद्वितीय माहात्म्याची वरीच कल्पना येणार आहे, परतु त्याबरोबरच क्षात्रससारांतील आणखीही काहीं उदात्त प्रसंग हृदय गद्दद करून सोडणारे असल्यामुळे तेही आपण येथे अवतीर्ण करू या

ज्याप्रमाणे क्षात्रकुलोत्पन्न प्रभु रामचन्द्र व प्रभु श्रीकृष्ण त्या जगद्द्वंद्य विभूति सान्या दिग्मङ्गलीं निनादित झालेल्या आहेत, त्याचप्रमाणे सीता, तारा, अहित्या, द्रौपदी, सावित्री ह्या प्रातःस्मरणीय पंचमहादेवताही क्षात्रकुलोत्पन्न आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ह्या पञ्चमहादेवताचे स्मरण, मनन आणि निदिध्यास

दररोज नियमाने न करणारी भारतीय गृहिणी विरळा सर्व ब्राह्मणांनी शिरसावच मानलेला परमपूज्य गायत्रि मंत्र उपसिद्ध क्षत्रिय राजर्षि विश्वमित्र यांनेच निर्माण केलेला आहे यावरुन अत्यंत पवित्र असा मंत्रोपदेशाही क्षत्रियांकडूनच ब्राह्मणांना भिक्षालेला आहे याबहूल वादच राहात नाही शीलांने मोल, सत्यांने मोल, प्राणपेक्षाही अमोल आहे, असें आपल्या स्वतच्या उदातकृतीने साच्या जगास सिद्ध करून दाखविणारा, व सत्यासाठी, नीतीसाठी, स्वत्वासाठी, सत्त्वासाठी आणि एकवचनी व्रताच्या संरक्षणासाठी, आपले पचप्राण तळहातावर घेऊन उघडया बाजारात विकणारा सत्याग्रही वीरेंद्र राजा हरिश्चंद्र, हाही क्षत्रियकुलांत उदय पावलेलाच नरेंद्र होय प्रभु रामचंद्राचे शशुर क्षत्रियकुलोत्तम जनक, हे तर अगदीं विदेही म्हणून प्रसिद्ध होऊन गेले आहेत या जनकाजवळ अनेक ब्राह्मण अंयात्मजानाचा अभ्यास करीत असत याज्ञवल्यासारखे अनेक मुनि, राजा जनकास आपल्या पूज्य गुरुस्थानी मानीत व्यासकृष्णीस एकदा आपला पुत्र शुक याची समजूत वेदांतासबधाने धालता येईता, तेव्हा ते काम जनकाने केले जनकास शरण जाऊन अनेक ब्राह्मण त्याचेकडून ब्रह्मविद्येचा लाभ करून घेत असत त्याच्यप्रमाणे क्षत्रियकुलोत्पन्न प्रावाहण, जैबालि आणि चित्रगणायनि हा ब्रह्मविद्यापारगत नररत्नाकडून श्वेतकेतु, आरुणेय आणि गौतम हा ब्राह्मणांनी ब्रह्मविद्येचा लाभ करून घेतला असत्याचे विख्यातच आहे अनेक ब्राह्मणांनी अश्वपति कैकेय या ब्रह्मविद्याविशारद क्षत्रियाकडून ब्रह्मविद्या भिक्षिली. क्षत्रियकुलोत्पन्न काशीवशाच्या अजातशत्रु राजापासून गरग्यबलाकी मुनीने ब्रह्म-ज्ञानाचे धडे घेतल्याबहूल उपनिषदातरी स्पष्ट उल्लेख आहे छादोग्य, कौशितकी इत्यादि उपनिषदावरुन निरनिराळ्या क्षत्रियांपुढे ब्राह्मण हात वैरे झोडून कसे नम्रतेने बसत व ब्रह्मज्ञान त्यांच्याकडून कसे प्राप्त करून घेत हें उत्तम रीतीने कठून येते जेव्हा प्रावाहण, जैबालि या ब्रह्मविद्यापारगत क्षत्रियाजवळ 'गौतम ब्राह्मणमुनि ब्रह्मविद्या शिकण्याकरिता आला, व त्याची प्रार्थना करू लागला तेव्हा त्यास प्रावाहण म्हणाला:—

न प्राक्स्वत्तः पुरा विद्या ब्राह्मणान्वच्छति ।

तस्माद् सर्वेषु लोकेषु क्षत्रस्यैव प्रशासनमभूत् ॥

—छादोग्योपनिषद्

म्हणजे, “ हे गौतमा ! तुश्यापूर्वी इतर ब्राह्मणांना ब्रह्मविद्येचा संस्कार झालेला नाही अर्थात् ती त्याना अवगत नाही केवळ क्षत्रियांसच ती अवगत आहे, कारण ती त्यांच्यामुळेच अस्तित्वांत आली ” यावरुन क्षत्रियांचा ब्रह्मविद्येसंबर्धीचा अधिकार स्पष्टपणे व्यक्त होतो क्षत्रिय हे याप्रमाणे धर्म व त्यास आधारभूत ब्रह्मज्ञान शिकविणारे, परमेश्वरी गूढांचे दिव्य इतरेजनांस म्हणजे ब्राह्मणदिक्षांस कथन करणारे, आणि परमेश्वरस्वरूपी तादात्म्य पावणारे म्हणून जगद्विख्यात आहेत

कुरुपांचालांचा महाभारतातील इतिहास जर मननपूर्वक डोऱ्यांपुढे ठेवला तर क्षत्रियांचे जगद्गुरुश्चाही क्षत्रियच्च होते हें स्पष्ट होतें श्रीकृष्ण, भीम, धर्म आदि विभूति

त्या अशान्वैकी होत दानशूरत्वाच्या बाबतीत तर क्षत्रियांचा लौकिक त्रिखंडमान्य आहे क्षत्रियकुलोत्पन्न सुप्रसिद्ध भगीरथ राजानें एकलक्ष्म हत्ती, दद्हाकोटी अश्व, प्रत्येक अश्वामागें एकेक हजार घेणु आणि प्रत्येक घेनूमागें एकेक हजार शेळ्या, याप्रमाणे दान दित्याच्या अर्थाच्वै विधान महाभारताच्या शातिपवौत आढळते सुप्रसिद्ध माधाता यानें शेभर अश्वमेघ यश व शेभर राजसूय यश कृष्ण आठ मैल उच व ऐशी मैल लोब असे अनेक सुवर्णमत्स्य दान कैल्याचेही तथेच लिहिलेले आहे सुप्रसिद्ध यशाति राजाने गाई, सुवर्ण, बाहने यांसह परिपूर्ण पृथ्वी व शतार्दुर्द गोप्रदानें दान कैल्याचें महाभारताच्या आदिपवात लिहिलेले आहे मूळ ग्रथकाराच्या या प्रकथनात अतिशयोक्ति दोष जरी असणे सभाव्य असले, तरी क्षत्रियांच्या दानशूरपणास त्या योगाने बाधा येण्यासारखे मात्र काहीच कारण नाही याशिवाय मरुत, शिंजि, अबरीष, गग, सगी, पृथु, युषिताक्ष इत्यादि अनेक क्षत्रियराजे दानशूर म्हणून चमकून गेलेले आहेत

आदौ सत्ययुगे बलिस्तवनु च त्रेतायुगे राघवो ।

रामः सत्यपराक्रमोथ भगवान् धर्मस्तथा द्वापरे ॥

म्हणजे, “ भारभी सत्ययुगात बलि हा क्षत्रियराजा दानशूर होता, त्याच्यामागे त्रेतायुगात रघुवशोद्धव सत्यपराक्रम भगवान् रामराजा हा दाता होऊन गेला आणि द्वापर युगात क्षत्रियकुलोत्पन्न धर्मराजा हा श्रेष्ठ दाता ज्ञाला ” ही दानशूर क्षत्रियांची प्रणाली उदार क्षत्रियाचे परपरागत दानशूरत्व स्पष्ट करण्यास पुरेशी आहे शस्त्रे धारण करण्याचा मुख्य हक्क तर क्षत्रियांचाच लोकविश्रुत आहे सध्यां जसे ‘खादी’ हा शब्द तोडाबाहेर निघाला कीं महात्मा गांधीचे नांव आपोआपच डोऱ्यापुढे उमे राहातें, शुद्धि हा शब्द उच्चारिला गेला की स्वामी श्रद्धानदजीचे नाव डोऱ्यापुढे उमे राहाते, ‘बालामृत’ म्हटले कीं, ‘डोगरे’ हा शब्द अनायासेच आठवतो ‘चहा’ आठवला कीं लिप्टननंची साहजिकच आठवण होते आणि ‘जालीयनवाला बाग’ म्हटले की जनरल डायर साहजिकच डोऱ्यासमोर उमा राहातो, तद्वतच शस्त्रधारणाच्या बाबतीत क्षत्रियाचा ही युग्मयुक्त सवध आहे ‘चक्र’ म्हटले की भगवान् श्रीकृष्ण डोऱ्यासमोरन उमे राहातात, ‘गदा’ हा शब्द आठवला की, भीमदादांची स्वारी पटकन् ध्यानात येते, ‘धनुष्य’ म्हटले की अर्जुनाची मूर्ति डोऱ्यापुढे उमी राहाते, ‘भवानी तरवार’ म्हटले की श्रीशिवराय आठवतात आणि ‘भाला’ हा शब्द उच्चारला की मावले क्षत्रिय पटकन् नजरेसमोर फिरकू लागतात, आणि म्हणूनच क्षत्रियांच्या शस्त्रधारकत्वा विषयी मानवी मनात अत्यादर उत्पन्न होतो

याप्रमाणे सकलगृणैक्षयेमदित अशी अनेक नररत्ने आजपर्यंत क्षात्रमहासागरात हग्गोचार होत आत्यासुळे, क्षात्रनभःप्रांगणातच भूम्योद्धारक, वेदोद्धारक, धर्मोद्धारक, राष्ट्रोद्धारक, भूमिपालक, समरकेसरी, ब्रह्मज्ञानी अध्यात्मनिपुण, शास्त्रकोविद, अख्यविद्या पटु, ईश्वरावतार, दानशूर, शस्त्रधारी, सत्त्वधारी, योगविद् आणि महान् तत्त्ववेत्ते आदि दिव्य प्रभाकर सतत तल्पून गेल्यासुळे, क्षात्रद्विमनगावरच सकल ऐतिहासिक दृश्याचे घट

बर्फ निर्माण होऊन गेल्यामुळे, आणि सर्व चराचरांच्या चिरंतन चित्कलेत क्षात्रप्रभावानेच आजपर्यंत दिव्य घटना घडवून आणल्यामुळे, सध्याच्या जगात अशा आदर्श क्षात्र-माहात्म्याचाच दिव्य व प्रभावशाळी इतिहास प्रेरित करण्याची सुखुद्धि प्रस्तुत प्रथकारास ज्या सुप्रभातीं झाली असेल; तो सुप्रभातसमयच आम्ही आपल्या भावी पिढीचा पुण्यकाल समजतो

भावी राष्ट्रसंचालकापुढे, राष्ट्राच्या भावी आधारस्तमापुढे, कान्तीचा भगवा झेंडा फडकविष्यास उयांच्या हृदयात नवयुगाचा दिव्य समीर भयकर सोसाळ्याने वाहवयास पाहिजे अशा आमच्या भावी क्रान्तिकारकापुढे, आर्यभूमीचा उद्धार करण्याचा चंग बाधणाऱ्या प्रत्येक भारतीय वीरापुढे, वेदादिविष्याची चिकित्सक बुद्धीने समालोचना करणाऱ्या आमच्या प्रत्येक उत्साही वेदज्ञापुढे, धर्माचे सध्याचे विकृत स्वरूप नेस्तनावूद करून त्याच्या जार्णा वैदिक धर्माचे आणि गीताधर्माचे उन्नत व क्रान्तिकारक तारे चमकविष्याची सदिन्छा धारण करणाऱ्या प्रत्येक धर्मवीरापुढे, समरांगणात शत्रुच्या नरडीचा घोट घेऊन मातृभूमीसाठी आपल्या भगव्या रक्काचा अभिषेक आर्यदेवीस घालण्याची मर्द व क्षत्रियोचित आकाक्षा बाळगणाऱ्या प्रत्येक भारतीय मृगदापुढे, शस्त्रास्त्र आणि ज्ञानविज्ञान यांच्या उच्चतम शिखरावर आरूढ होण्याची तीव्र इच्छा धारण करणाऱ्या प्रत्येक नर-पुंगवापुढे, आणि पर्यायाने दिव्य अशा त्वा मानवजन्माचे पूर्ण सार्थक्य करू इच्छिणाऱ्या प्रत्येक मानव म्हणविणाऱ्यापुढे, आज जर कोणता इतिहास प्रदीप करण्याची तीव्र आवश्यकता असेल तर ती ‘क्षत्रियांचा इतिहास’ या प्रदीपाचीच होय, आणि हें औचित्य आपल्या तेजस्वी बुद्धीच्या टप्प्यात आणूनच श्री० देशमुखसाहेबांनी हा दिव्य उपकम आरभिला असल्यामुळे त्याच्या बुद्धिचातुर्याची खरोखरच तारीफ करावासें वाटत असल्यास त्यात आश्र्यजनक असें कोहीच नाहीं

हा ‘क्षत्रियांचा इतिहास’ आपल्या उच्च बुद्धिचातुर्याने रगवून काढतांना श्री० देशमुखसाहेबांनी आणखीही एका दिव्यकान्तीचे मूळ त्यात रुजवून ठेवलेले आहे हें चाणाक्ष वाचकाच्या ध्यानीं आल्यावाचून राहात नाही हें ‘क्षत्रियांचा इतिहास’ क्रान्तिमूळ म्हटलेले म्हणजे सध्याच्या ‘हिंदुधर्म’च्या विकृत आणि भद्रांम स्वरूपाविष्करणप्रदर्शनाचे होय ‘हिंदुधर्म’बद्दल-आजच्या हिंदुधर्माबद्दल-श्री० देशमुखसाहेबांनी आपले अनुभवी विचार तीव्रतम शब्दांत जगापुढे माडल्याने कदाचित कोणी ‘हिंदुधर्माभिमानि’^(१) सज्जन श्री० देशमुखसाहेबांवर रुष्टी होतील असें आम्हास वाटतें, आणि म्हणूनच श्री० देशमुखसाहेबांच्या त्या म्हणण्यात काय रहस्य सांविलेले आहे हे आम्हास येथे दिग्दर्शित करावेंसे वाटतें. असें करण्यात विषयातर होण्याचेही कोही कारण दिसत नाहीं किंवडुना प्रस्तुत प्रथांतील विषयविभाजन करून तत्सवधा प्रस्तावना करण्याचेच काम आमच्या शिखरावर असल्यामुळे, आम्हास तें बजावणे भागच आहे कारण कोणताही प्रस्तावनालेखक हा केवळ भाट या सदराखाली मोडन नसून, प्रथातरीच्या रम्य व

अवघड प्रदेशांची वाट, त्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांस अचुक रीतीने दाखवून देण्याचे भयंकर जबाबदारीचे मार्गदर्शकत्वाचे काम त्याच्या शिरावर शिक्षामोर्तीच केलेले असते या हठीनेच आमचे काम आम्हांस पूर्णपणे बजाविण्याचे असल्यामुळे प्रस्तुत प्रथात प्रामुख्याने दग्धोचर होणाऱ्या धर्माच्या अफाट प्रदेशातही आता आम्ही शिरतो

श्री० देशमुखसाहेबांची धर्मासंबंधी जे वास्तवकथन प्रस्तुत प्रथात प्रतिपादन केलेले आहे, ते निःपक्षपातीबुद्धीने विचार करणाऱ्या कोणत्याही चिकित्सक बुद्धीच्या सुझास पटल्याशिवाय राहणारच नाही असे आमचे प्रामाणिक मत आम्ही प्रथम येथे प्रदर्शित करून टाकतो सत्य व कान्ति याच्या मुळावर प्रथम प्रथम कुठाराघात ब्दवायाचेच हा अबाधित सिद्धान्त लक्षात घेतो, श्री० देशमुखसाहेबाच्या ह्या प्रतिपादनातही तसे काही प्रसग अनुभविण्यास मिळाल्यास त्यात नवल वाटण्यासारखे काहीच नाहीं श्री० देशमुख साहेबाच्या प्रस्तुत प्रथातील धर्मविषयक प्रकथनाचा निष्कर्ष हात निघतो कीं, धर्माच्या नांवाखाली जगत ज्यावेळी धागडधिंगा सुरु होतो, त्यावेळी त्या धागडधिंग्याच्या मुळाशीं धर्मविषयक अज्ञानाची मद्यसेवनक्रियाच निगडित झालेली असते विकृत धर्मावर श्रद्धा ठेवणारे जे विचारे गरीब लोक असतात, ते केवळही अज्ञानाचेच बदे गुलाम असतात, आणि अशा विकृत धर्माचे शिके त्या लोकाच्या कपाळी निर्देयपणे हाणणारे जे धर्मप्रेरक (१) म्हणविणारे लोक असतात, ते केवळही असत्याचे, अत्याचाराचे आणि निदियतेचेच बदे गुलाम असतात पुक्कल वेळा अशीही गमत या धर्मक्षेत्रात आढळून येते की, धर्मप्रवर्तक लोकानाही धर्माच्या नांवाखाली आम्ही कोणतीं कृत्ये आचरीत आहोत याचेच भान नसते ! कदाचित् असेही या टिकार्णी म्हणून येईल की, अशा धर्मप्रवर्तक लोकांत बहुतेक लोक 'धर्मप्रेमी' असतात परतु 'तज्ज्ञ' नसतात धर्म प्रवर्तनाचे कार्यात जे औचित्य आणि जी चिकित्सक बुद्धिसरिता अत करणात जागृत असावयास पाहिजे, ती या धर्मोपदेशी लोकाच्या ठायी बहुश. असत नाही, आणि म्हणूनच अखेर जगात धर्माचा धागडधिंगा माजून त्याला लवकरच विकृत स्वरूप प्राप्त होते युरोपांतील Inquisitions च्या बाबतीं धर्मोपदेशी लोकांकडून जे अमानुष अत्याचार घडून आले ते अशा ह्या मूलत. अप्रयोजकपणामुळे च मुस्लीम इतिहासांत धर्मोपदेशी लोकांकडून जे अमानुष अत्याचार इतरे जनावर करण्यात आले असल्याचे स्पष्ट प्रतिपादन केले आहे, त्याच्याही मुळाशीं हा मूलत. अप्रयोजक-पणाच आहे हिं॒धर्माच्या नांवाखालीही अशीच अमानुषपणाचीं आणि ज्याचे स्मरण होताच अगावर रोमाच उभे राहून डोळे ताठरून जातात अशीं जी साहसकमे धर्मोपदेशी लोकांनी इतरेजनावर आचरिली असल्याचा पुरावा स्थृति, श्रुति, पुराणादि प्रथातून मिळतो आणि प्रत्यक्षपणे आजही उघडथा डोळ्यांनी दिसतो, त्याच्याही मुळाशीं हीच मूलत अप्रयोजकपणाची कीड लागलेला आसेल त्या धर्मोपदेशकांच्या अर्गीं हीच उणीच प्रामुख्याने आढळून आल्याखेरीज राहणार नाहीं काय, चिह्नस्ती धर्माचा संस्थापक महात्मा जीझसू

खाइस्ट हा ‘मनुष्याशिवाय इतर जीवाची हत्या करणे हें पाप नाही’ असें सांगत असूनही व ‘बायबल’मध्ये तसें प्रतिपादिले असूनही पुन्हा वेज्याप्रमाणे Inquisitions च्या अमलाखाली हजारों लोकांना जिवतपर्णी जाळण्यास सागत होता ! परंतु धर्मोपदेशकांनी ते साहसकृत्य आचरिलेच की नाही ! काय, इस्लाम धर्माचा संस्थापक हजारत महमदसाहेब हा ‘सत्य बोलावें, चोरी करू नये, खून, व्यभिचार, अन्याय करू नये’ असें सागत असूनही व ‘कुराण’मध्ये तशी आज्ञा असूनही पुन्हा वेज्याप्रमाणे जाळपोळ, लुटालुटी, खुनाखुनी करून मनुष्यांच्या मुडक्यांचे कोट रच्यास व धडें गिधाडास टाकण्यास सांगत होता ! परंतु धर्मोपदेशकांनी तें केलेच की नाही ! त्याच प्रमाणे बौद्धधर्माचा संस्थापक गौतमबुद्ध याने जी आज्ञा दिली नसेल व श्रिपिटिकांतही उल्लेखित नसेल ती त्या धर्मोपदेशकांनी आचरावी, जैनधर्माचा संस्थापक कृष्णभद्रेच व प्रवर्तक महावीर यानी जी आज्ञा दिली नसेल व ‘श्वेतांबर, दिगंबर-शास्त्र’ही जी प्रतिपादन करीत नसेल ती त्या धर्मोपदेशकांनी आचरावी, श्रीखधर्माचा संस्थापक महात्मा नानक यांने जी आज्ञा दिली नसेल व ‘प्रथसाहेब’मध्येही दाखल नसेल ती त्या धर्मोपदेशकांनी आचरावी, यहुदीधर्माचा संस्थापक महात्मा मूसा याने जी आज्ञा दिली नसेल व ‘केवाला’मध्येही जिचा उल्लेख नसेल ती त्या धर्मोपदेशकांनी आचरावी, पारदीधर्माचा संस्थापक महात्मा जरुष्ट यांने जी आज्ञा दिली नसेल व ‘गाथावाणी’, ‘धंदीदाढ’, ‘झेंदावेस्ता’ यातही जिचा उल्लेख नसेल ती त्या धर्मोपदेशकांनी आचरावी आणि अत्यंत प्राचीन व सर्वांस पूज्य अशा आर्यधर्मांच्या वदनीय वेदग्रंथांत जी आशा दिली नसेल ती त्या धर्मांच्या उपदेशकांनी आचरावी व धर्मांचे उज्ज्वल स्वरूप पालून टाकावें, या सर्वांच्या मुलाशी धर्मोपदेशकांचा मूलतः अप्रयोजकपणाच्या निगडित झालेला आहे सातूनही आपल्या आर्यधर्मांच्या मुलाशी तर ही अप्रयोजकपणांच्या दारूनें गच्च भरलेल्या धर्मोपदेशी कटाक्याची जंगीच सरबती लागलेली असल्यानें आपला आर्यधर्म छिनविच्छिन झालेला आहे, होत आहे व पुढे तर अगदींच नेस्तनाकूदही होऊन जाईल की काय अशी वास्तव भीति वाटत आहे हीच गोष्ट प्रस्तुत प्रथातून धर्मांचे स्वरूप जगापुढे माडतोना श्री० देशमुखसाहेबांच्या डॉ. यासमोर प्रामुख्यानें दत्त म्हणून उभी राहिली असली पाहिजे असे आम्हांस वाटते, व तद्रिष्यक त्याचे विचारही प्रस्तुत प्रथातून ठिकठिकाणाच्या उल्लेखावरून आमच्या त्या म्हण.याचीच साक्ष देत आहेत

इतरेजनास जरी अज्ञानपटलाच्या आवरणामुळे व परंपरागत चालत आलेल्या मानसिक गुलामगिरीच्या सवयीमुळे, श्री० देशमुखसाहेबांची धर्मविषयक मतें ‘आगुलबुवा’प्रमाणे भेडसात्र पाहातील, व ज्याचा हिताहितसबध त्याच्या त्या विवेचनामुळे खाक होऊन जाणारा असेल त्या विवक्षित समाजघटकास जरी हे धर्मांच्या मले-रियावरील श्री० देशमुखसाहेबांचे ‘स्पेशल विवाहन्’ कडू वाटेल, तरी पण धर्मोद्धाराच्या उत्कट सदिच्छेनेंच श्री० देशमुखसाहेबांनी हे क्रान्तीचे चाबूक, भेदाभेदाशया

जहारी किंचन्चया बुजबुजाटानें आमूलप्र गजबजलेल्या अशा धर्माच्या सडक्या दुगण-वर हाणले असल्यानें खाबदल विचारवताना वाईट वाटण्याबे कांहीच कारण नाहीं अशा क्रान्तिकारक धर्मवीराचें कोणीही सहृदय व्यक्ति वा व्यक्तिसमुच्चय अनेकवार अभिनदनच करील असा आम्हास आत्मविश्वास वाटतो

प्रस्तुत प्रथाच्या वाचकाना आम्ही प्रेमानें असें विचारतों कीं, आपल्या धर्माची स्थिति सध्या कशी विकृत व विचित्र झालेली आहे हे तुम्हांसही माहित आहे ना ? मग त्याचे जे अग पगु झालेले असेल त्याच्यावर—अंधथ्रद्वेष बाजूस ठेवून—कातीचा रामबाण उपाय योजन ते समर्थ नको का करायला ? अशीच जर आपल्या धर्माची दैनंदिन भयाण अवस्था होत गेली तर ‘स्वधर्मं निधनं श्रेयम्’ हा भगवान् श्रीकृष्णाच्या गीताधर्माचा सिद्धान्त व आर्यधर्माची आज्ञा आपणास कशी बरे पाळता येईल ? आम्हाला पूर्ण आशा—नव्हे पक्की खाची वाटते कीं, आमचे धर्माभिमानी बाधव, सद्गुरत देशबधू, आमच्या या पृच्छाची उत्तरे शोधू जातील तर त्याना श्री० देशमुखांची प्रस्तुत प्रथांत प्रतिपादन केलेली धर्मविषयक मते किंचितही कटु वाटणार नाहीत येनकेनप्रकारेण, आमचे प्रामाणिक म्हणणे नव्हे आग्रह हाच आहे कीः—

“ यतोऽभ्युदयनि श्रेयससिद्धि स धर्मः ”

—वैशेषिकदर्शन, १-२

अशा लक्षणांनी युक्त म्हणजे, “ ज्याच्या योगाने अ+युदय व नि श्रेयससिद्धि प्राप्त होते त्याचे नाव धर्म होय ” असा धर्म आपण आचरिला पाहिजे मग तो श्री० देशमुखांनी आपणाम्यै प्रेरित केलेला असो अगर ब्रह्मदेवाच्या प्रपितामहानें प्रतिपादन केलेला असो आपणास ‘कोणी सागितले’ हे पाहावयाचे नसून काय सांगितलै हेच प्रत्यही पाहावयाचे असते याच्या उलट जे आचरण ठेवितात ते सत्यतत्त्वाप्रत कधीही पोकू शकत नाहीत, आणि स्वोद्धारासही पूर्णपणे सुकतातच सुकतात ‘वर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षित’ हे मनुस्मृतीचे वचन ध्यानात घेतले म्हणजे पुरे मात्र ज्या धर्माचे रक्षण करावयाचे तो धर्म उपरिनिर्दिष्ट अभ्युदय व निःश्रेयससिद्धि प्राप्त करून देणारा मात्र पाहिजे, आणि त्याला तसें अनुभविण्यास धर्माचे मूळ शोधून काढावयास पाहिजे हे धर्माचे मूळ जर कोणते असे तुम्ही म्हणाल, तर च्याला ‘ऋत्’ आणि ‘सत्’ या दोनच तत्त्वाचा भरपूर आधार आहे असें ते होय, याप्रमाणे आयवेदप्रथप्रतिपादन आहे सद्धर्माची मूलतत्वे ही दोनच आहेत सद्धर्माला अवडबराची बिलकुल जहरी नाही ‘ऋत्’ म्हणजे चागले, बरे, हितकर, चागले व्हावें, दुसन्याचे चागले करावे, चागले आचरावें ही या ‘ऋत्’ तत्त्वाची भूमिका आहे तसेच ‘सत्’ म्हणजे सत्य, सत्यभाषण, सत्याचरण आणि सत्याविक्ररण ही या ‘सत्’ तत्त्वाची भूमिका आहे या दोनच तत्त्वानी पूर्ण युक्त असा धर्म जो आचरितो तोच खरा धर्मवीर होय, तोच खरा धर्मज्ञानी होय आणि तोच खरा धर्मात्मा होय धर्माच्या क्षेत्रात जर हीं तत्वे आढळत नसतील, तर धर्माच्या बाबतीत क्रान्ति अवश्य झालीच पाहिजे असे आम्हीच नव्हे तर मनुस्मृतीही आपल्या

“ जर्मनाच्या सुकोदर्क लोकविक्रष्टमेवच ” या तीव्र वचनात प्रतिपादन करीत आहे. समर्थर्माच्या स्वरूपास आपला ‘हिंदू’ म्हणविणारा समाज अगार्दीच पारखा झाल्यामुळेच आपल्या धर्माची भयंकर कुत्तरओढ चाललेली आहे आपली संख्या दैनंदिन घटत चालली असून इतर धर्मीयांच्या पिशव्या तट फुगत चाललेल्या आहेत खिस्ती मिशन-यांना तर ‘हिंदुधर्मांचे खाद्य पेट फुगून फुटून जाईपर्यंत भरपूर मिळत आहे याचे एकच उदाहरण आपण वस्तुस्थितीच्या प्रदर्शनाकरिता येथे घेऊ. सेंट्र फ्रांसिस शेविअर हा जेसुइट पथीय एक मिशनरी इ० सन १५४१ मध्ये पोर्टुगीज स्टेट्मयें खिस्तीधर्मप्रसाराकरिता घेऊन गेला. अवश्या तीन वर्षांच्या कालातच त्याने आपल्या उहिंष्टपूर्तीचे सोळा आणे दृश्य गोव्यापासून तो थेट कॅरोमाडेल किनान्यापर्यंतच्या प्रदेशावर भडकून दिले. शा खिस्तीमिशन-याच्या मागे ‘हिंदुधर्मीय लैंडार’ इतकी कांहीं बसुमार वाढली होती कीं, त्या बिचान्याला बासिस्मा देता देतां अनेकवेळा चक्र येत असे ! पुढे पुढे तर तुकतीच जन्मलेली हिंदुधर्मीय बालक्सुदां त्याच्या पदरांत पडून बासिस्म्याने पावन होऊ लागलीं ! त्याने म्हटलेले आहे कीं, “ I want no interpreter to baptize infants just born.” (तुकताच जन्मलेल्या बालकाना बासिस्मा देण्याकरिता मला आतां मऱ्यस्थांचीही कांही आवश्यकता नाहीं) आणखी तो म्हणतो कीं, ‘अवश्या एक महिन्यांतच मीं दहा हजार हिंदु लोक बाटविले ’ ‘हिंदुधर्मांच्या—‘सनातन हिंदुधर्मांच्या—नांवाने तनातन उद्या मारणान्या नकली अभिमान्यानों ! केवडे भयंकर दृश्य तुम्ही पाहात आहांत, याची थोडी तरी जाणीव तुम्हाला उरली आहे की नाहीं ! कीं अजूनही परंपरेचे मढे तोंडापुढे खडे करून विकृत हिंदुधर्मांचे रडे रडण्यानेच तुम्हाला खन्या हिंदुधर्मांचा गालीव मासला लाभण्याची लटकी आशा उरलेली आहे !

हा सेंट्र फ्रांसिस शेविअर जेव्हा हिंदुस्थानातून निघून गेला, तेव्हा एकदर आढावा असा निघाला की, त्याने १५००००० हिंदू आपल्या स्वरूपात मिळवून घेतले होते ! असाच एक खिस्ती मिशनरी रॉबर्ट नोबिलि हा इ० सन १६०६ मध्ये आपला प्रताप दाखविण्यासाठी हिंदुस्थानात घेऊन गेला त्यानेही हजारों ‘हिंदुजन’ आपल्या राम-रागाज्ञात रेट्रन टाकून त्याना खिस्ती धर्माची दीक्षा देण्याचे स्वीकृत कार्य या हिंदुस्थानात बजाविले याप्रमाणे मिशन-यांसंबंधी सपूर्ण माहिती ‘Home university of modern knowledge ’ या मालेचे Louise creighton यांनी लिहिलेले ‘Missions their rise and development ’ या पुस्तकांत असल्याबद्दलची शिफारस आमचे विद्वान् मित्र श्री० ठाकरे यांनी जिज्ञासू जनाकरिता केलेली आहे.

दिव्य अशा वैदिक धर्मांचे भ्रष्ट स्वरूप; अशा आजच्या ‘हिंदुधर्मांच्या, सडक्या दुंगणाला अंधश्वेच्या व परंपरागत मानासिक गुलामगिरीच्या भरपूर जखमा झालेल्या असल्यामुळेच व अजूनही त्या पसरतच चालल्या असल्याने, ‘हिंदुधर्म’ घाणेरडा झालेला आहे, असे श्री० देशमुखसाहेबांनी प्रस्तुत प्रश्नात प्रतिपादन केलेले असून तें उक्कानितत्त्वास परिपोषक असेंच आहे. त्याबरोबरच श्री० देशमुखसाहेबांनी वैदिक

धर्माचा अत्यंत अभिभान धरून त्या धर्मव्यवस्थेप्रत पोचण्याविषयी जो आपला अभिप्राय कथन केला आहे व सध्यांच्या धर्माच्या विकृत स्वरूपबद्दल जें तीव्र मत प्रतिपादन केलेले आहे, तेही मुळात धर्मोद्घाराच्या उत्कट भावनेनंच आणि म्हणूनच श्री० देशमुखसाहेबांच्या या विवेचनाबद्दलही आम्ही त्यांचे अभिनदन करितो

‘क्षत्रियाचा इतिहास’ हा प्रथं आणखीही एका औंचित्याने श्री० देशमुखसाहेबांनी क्रान्तिकारक पायावर नटविला आहे तो विषय स्फुटला म्हणजे सध्याची धर्मव्यवस्था हा होय या विषयासबधाने आम्हांस येथें विशेष काही ‘क्षत्रियाचा इतिहास’ लिहियानी आवश्यकता वाटत नाही, परंतु एवढे मात्र आणि वर्णव्यवस्था आम्ही स्पष्ट म्हणू कीं, वर्णप्रतिष्ठेचे व जातिमेदाचे बंड केवळ **रजिस्टर्ड जन्मजात** हक्कावर अवलबून ठेवण्याची

प्रवृत्ति सुरु झाल्यामुळेच आर्यांच्या गुणसवर्धनकियेचा दरवाजा अजिबात बंद झाला ज्या काळी आपापल्या अगच्या विशिष्ट गुणप्रदर्शनानें योग्यवणाचे सर्टिफिकेट् मिळविता येण्याचा वास्तव प्रघात सरीस चालू होता, त्या काळी सर्वांना आपापल्या पवित्र गुणांचे सवर्धन करण्यास एक प्रकाराचें उत्तेजन दिल्याप्रमाणे होत होते, व राही ही त्या योगानें ज्ञानविज्ञानमय होण्यास वराच वाव असे ही वास्तव व्यवस्था—**गुणकर्मावरून वर्णाचे सर्टिफिकेट्** देण्याची श्रीकृष्णानें प्रतिपादन केलेली सर्वांगमुंदर वर्णव्यवस्था—जेव्हां नष्ट झाली, आणि श्रेष्ठपणाचा ठेका जेव्हा ‘विचमे मेरा चादभाई’ या न्यायाप्रमाणे एका विशिष्ट वर्णकडेच गेला, तेव्हा अर्थातच अहमन्यतेचा **रजिस्टर्ड बऱ्हगा** इतरे जनावर फिरू लागला, आणि समाजाची व्यवस्था खरजेने पोडलेल्या लुळ्यापांगच्या कुश्याप्रमाणे कावरीबाबरी झाली आपापल्या अगच्या गुणांचे सवर्धन करण्याविषयी लोक उदासीन होऊ लागले धाव धाव धावले तरी आपली आतां या जन्मजात वर्णव्यवस्थेच्या रामरगाड्यांत वर्दी लागणे शक्य नाही, ही भावना समाजघटकाच्या मनात उद्दीपित होऊन ते सद्गुणच्युत होण्याची स्वत ला सवय लावून घेऊ लागले, नव्हे नव्हे, त्याना या श्रेष्ठवर्णाची मिरास मिराविणारानी सद्गुणच्युत केले ‘तु शिलोऽपि द्विजा. पूज्यो न शूदो जितेद्रिय.’, ‘शक्तेनापि हि शूदेण न कार्यो धनसचय’, अशी अनेक स्मृत्योक्त वचने—कुवचने या आमच्या म्हणून्याची साक्ष पटवून देण्यास समर्थ आहेत

प्राचीन काळी जन्मजात वर्णव्यवस्थेस तर बिलकूलच वाव नव्हता वेदकाळी आर्य व अनार्य हेच नेद मानीत असत सध्याच्याप्रमाणे जातिमेदाची व वर्णभिन्नत्वाची पिसाळलेली कुत्री आर्यजनाचे लचालच लचके तोड्याचें दुष्ट कार्य तेव्हा आचरीत नव्हतीं **चातुर्वर्ण्यप्रतिष्ठेचे** विवेचन अद्गवेदात अगदीं शेवटीं शेवटीं म्हणजे अखेरच्या दहावे मङ्गलात पुरुषसूक्तात केलेले आहे, असें अनेक ठिकाणी आम्हीं वाचले व ऐकले आहे, परंतु जेव्हां आम्हीं ही गोष्ट प्रत्यक्ष अवलोकन करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आम्हांला चातुर्वर्ण्यप्रतिष्ठेचे उपलक्टक अद्गवेदात कोठेही आढळून आले नाहीत ! आम्हांला त्यावेळी प्रथम असें वाटलें की, कदाचित अद्गवेदाची ही ‘सुधारून वाढाविलेली नवी आवृत्ति’

असावी ! परतु तसाही काहीं प्रकार आम्हांला तपासाअंती आढळून आला नाहीं. आम्ही पुन्हा एक वेळ प्रस्तुत मडक डोऱ्यांत तेल घालून डोळे फाडफाडून मनमधूर्वक वाचून पाहिले, परतु ‘पहिले पाढे पठपचावन !’ चातुर्वर्ष्यप्रतिष्ठेचे थोताड सर्वं मडलात पुन्हाही आढळले नाहीं ! नाहीं म्हणायला एक वचन पुरुषसूक्तात तशा छायेचे मात्र हग्गेचर ज्ञाले. नंतर, वर्णभेदाक्या जादूने भासून गेलेल्या काहीं वर्ण—मार्टिडाकडूनही समजले की, हेच तें चातुर्वर्ष्यप्रतिष्ठेचे (?) क्रुद्धवेदांतर्गत्वचन होय ! मनांने मनास सल्ला दिली कीं, आंघळी कोर्दिंशबीर म्हणतात ती ही अशीच ! वडाची साल पिंगाळा लावू पाहण्याचा हा बादरायणी उपक्रम ध्यानांत घेतला म्हणजे खरोवरच आम्हां हिंदूळया मानसिक गुलामगिरीची कींवच करावीशी वाटते, क्रुद्धवेदातील हें सूत्र प्रतिपादन करतें काय, नि आमचे वर्णभेदप्रेमी सजन (!) त्याचा अर्थ करतात कसा उलटा ! साराच ‘टकाशेर भाजी टकाशेर खाजा’ असा हास्यास्पद प्रकार ! वाचकाच्या जिज्ञासे-करिता तें वचन आपण येथे उवळत करूं या

**ब्राह्मणोऽस्य मुख्यमासिद्धाद्व राजन्यःकृतः ।
उरु तदस्य यद्वैश्यः पद्धथां गूद्रो अजायत ॥**

—क्रुद्धवेद, भे १०

असें हें वचन असून याचा लटका अर्थे असा करण्यांत येतों कीं, “ब्राह्मण हे परमेश्वराच्या (कुणी ब्रह्मदेवाच्याही म्हणतात) मुख्यांतून ज्ञाले (अगर मुख्यापासून ज्ञाले) ! क्षत्रिय हे ब्राह्मपासून ज्ञाले, वैश्य हे मांडवांपासून ज्ञाले ! आणि शूद्र हे पायापासून ज्ञाले ! अशा तहेचा मतलबी अर्थे करून सामान्य जनतेवीच नव्हे तर मोठमोळ्या नामधारी घेंडाचीही दिशाभूल कणेयाचा उपक्रम अबाधित चालू असलेला दृश्येस येतो, आणि म्हणूनच चातुर्वर्ष्यप्रतिष्ठेचे ढोलकें वाजवून ‘वर्णव्यवसायी’ नदीवाल्याने हुक्कूम फर्माविला की, असले हे हुक्कमीनदी आनंदाने माना ढोलवितात, या नदीच्या गळ्यातील घुरगाचा आवाज सामान्य जनतेला एकू गेला म्हणजे ती हीं बिचारी त्या बैलांचे कौतुक करू लागते ! अशा रीतीने हें वर्णप्रतिष्ठेचे लोण सान्या जगात पॉचून त्याला खारे खारे करून टाकीत आहे अशी वस्तुस्थिति असल्यामुळेचे आपण या ढोलभ्यावरच सत्याचा एक बडगा हाणन त्यातील ‘अस्सल चीज’ आता बाहेर काढू या

वर जें क्रुद्धवेदातील सूत्र व त्याचा लटका अर्थे दिलेला आहे, त्या सूत्राचा वास्तव अर्थ कसा होतो ते आतां आपण पाहू म्हणजे अनायासेच क्रुद्धवेदावरील पक्षपाती-पणाचाही एक आळ साफ नाहीसा होईल व चातुर्वर्ष्यप्रतिष्ठादर्शकवचन क्रुद्धवेदात आहे असें म्हणण्याच्या शाहाण्यांच्या तोंडांनाही कुलपी कडीबदी होईल

क्रुद्धवेदातील या पुरुषसूक्तांत विश्वाला विराटपुरुष कल्पून त्याच्या अनुरोधाने विश्वांचे चित्र त्यांत रेखाटले आहे हें प्रथम ध्यानात ठेविले पाहिजे प्रतिपादनाच्या सोयी-करिता ही विराटपुरुषाची कल्पना आपल्या प्राचीन क्रुद्धविवर्णां घेतली असावी हें कोणाच्याही लक्षात आल्यावाचून राहात नाहीच. विराटपुरुषाची उपमा विश्वास

देऊन या पुरुषसूक्तांत काळव्यवस्था, सृष्टीच्या अंगोपाणांची व्यवस्था इत्यादि वर्णन केलेले आहे शिष्याने जेव्हां मुनिवर्योस प्रश्न केला कों,—

यत्पुरुष व्यद्युः कतिधा व्यकल्पयत् ।

मुख किमस्य कौ बाहू कावूल पादा उच्येते ? ॥

म्हणजे, “ हा जो विराटपुरुष कल्पिला तो किती प्रकाराने कलिपला । याचे मुख कोणते ? बाहू कोणते ? माझ्या कोणत्या ? पाय कोणते ? ” तेव्हां मुनिवर्य ‘ब्राह्मणोस्य मुखतमासीद्’ हें वरील वचन शिष्याच्या पृच्छेचे उत्तर म्हणून उद्घारले ते म्हणाले—“ ब्राह्मणः अस्य मुखम् आसीत् (ब्राह्मण याच्ये मुख होय) बाहू राजन्यकृत (बाहू क्षत्रिय केले गेले) ऊरु तद् अस्य यद्वैश्यः (वैश्य याच्या माझ्या) पद्मयां शूद्रो अजायत (पायाकारणे शूद्र ज्ञाला) ” म्हणजेच वरील शुद्रवेदांतर्गत सूक्तातील वचनाचा असा सरल अर्थ आहे की, “ या विराटपुरुषाचे ब्राह्मण हें मुख होय, बाहू क्षत्रिय, माझ्या वैश्य आणि पाय हे शूद्र ” असा हा व्याकरणशास्त्रवृष्ट्या प्रयुक्त अर्थ असून त्यावरून पाहिले असती चातुर्वर्णप्रतिष्ठा अगर जन्मजातवर्णव्यवस्था बिलकूलच सिद्ध होत नाही, आणि म्हणूनच आम्हाला चातुर्वर्णप्रतिष्ठेचे प्रतिपादन करणारें वचन शुद्रवेदाच्या पुरुष-सूक्तात आढळून आले नाही असे आम्ही म्हणतों । कोणते कार्य करणारास कोणत्या पदवीने सबोधावें एवढेचं या वचनांत सांगितलेले आहे मुखाचे काम जे ज्ञानदान, ज्ञान कथन, तें ब्राह्मण म्हणविणाराने करावै हाच हेतु ब्राह्मणाना मुख मानण्याचा, तद्वत्तच बाहूचं काम जें बाहुबलवर्धन, बाहुबलप्रदर्शन ते क्षत्रिय म्हणविणाराने करावै हा हेतु क्षत्रियाना बाहु मानण्याचा, माझ्याचं काम जे बाहुबलसवर्धन आणि ज्ञानप्रसरणकार्यास आपल्या मजबूत धारणेन समर्थ करून सोडणे, म्हणजेच या दोन्ही गुणास पूर्ण वाव मिळाऱ्यास जे अर्थिक उत्तेजन व धारणा आवश्यक आहे, त्याच्या सपादनाचे कार्य वैश्यानी करावै, हाच वैश्याना माझ्या मानण्याचा हेतु आणि पायाचे काम जे सर्व शरीरावयवांचा भार वाहणे, म्हणजेच वरील त्रैवर्णिकाना सतोष देणे हे काम शूद्रानीं करावै, हाच त्याना पाय मानण्याचा हेतु त्या सूत्रकाराचा आहे अर्थात्तच समाजव्यवस्थेची यथायोग्य घटना चालण्याकरिता श्रमविभागाच्या तत्त्वानुसार एकेका समाजसंघाने एकेक कार्य स्वतंत्र्या शिरावर ध्यावै हाच व्यावहारिक प्रश्न या सूत्राने सोडविलेला आहे भगवद्वितेमधूनही याच तत्त्वावर चातुर्वर्ण प्रतिपादिलेले आहे या सर्व प्रकारावरून हेच स्पष्ट होतें कीं, मुखाचे काम करण्यास म्हणजे ज्ञानदान देण्यास जो समर्थ असेल तोच ब्राह्मण, बाहूचे काम करण्यास म्हणजे बलाचा उपयोग करून देण्यास जो समर्थ असेल तोच क्षत्रिय, धनोत्पादन करून त्याचा आधार ज्ञान व बल देणारांस देणारा तोच वैश्य आणि त्रैवर्णिकाना सेव्य समजून त्यांना वाहून (साभाळून) नेण्यास जो समर्थ असेल तोच शूद्र होय जो जें कार्य आचरील, तो त्या पदवीस पोचेल यालाच भगवान् श्रीकृष्ण म्हणतात, “ चातुर्वर्णं भया सर्वं गुणकर्मविभागशः । ”

पुरुषसूक्तातील उपरिउभूत वर्णकर्मप्रदर्शक असा जो लोक आहे त्याचा अर्थ

ब्राह्मण मुखापासून झाले, क्षत्रिय बाहूपासून झाले, वैश्य मांडपापासून झाले आणि शूद्र पायापासून झाले असा करण्यात गाळीच मूर्खपणा पदरात ध्यावा लागतो कारण त्या सूत्रात 'पासून' हा अर्थाचा शब्दच कोठे आढळत नाही 'ब्राह्मणः अस्य मुखम् आसित्' यांतील 'अस्य' याचा अर्थ पासून असा नसून 'ह्याचे' म्हणजे घृहित विराट पुरुषाचे असा आहे अशीच स्थिति पहिल्या तीन अर्धचरणांची असून 'पद्धथा' हा शब्द पचमी, तृतीया अगर चतुर्थी विभक्ति धरूनही चालविता येण्यासारखा आहे, परतु वरील तीन अर्धचरणाचा अर्थप्रकार लक्ष्यात घेता, त्या चरणाचा अर्थही 'शूद्र पाया कारणे झाला, असाच करणे वास्तव व सत्यपक्षास धरून आहे या वचनात चारुर्वयप्रतिष्ठा तर बिल-कूलच नाही, पण वर्णभेदाची उच्चनीच दृष्टिही सूक्तकर्त्याने ठेविली नाही फक्त पात्रापत्र विचार त्यातून प्रदर्शित केला आहे याचप्रमाणे जे जे प्रमाणग्रथ आपण पाहू, त्या सर्वांतः आपणाला वर्णव्यवस्थेचे हेच उदान स्वरूप दिसून येईल अमुक वर्णच सर्वांत श्रेष्ठ आणि अमुक वर्णच सर्वांत कनिष्ठ असा श्रेष्ठकनिष्ठत्वाचा स्वार्थी प्रकार अस्तुल प्रमाणग्रथातून आपणास कोठेही आढळून येणार नाही, आणि तो तसा आढळून आल्यासाच नवल ! कारण, एकाच पुरुषाची निरनिराळी अगे श्रेष्ठ कनिष्ठ आणि उच्चनीच मानणारा मानव, मानवी विश्वात क्वाचित्तच आढळावयाचा ! ज्या ग्रधात असली अमानुष वचने आढळतील तो ग्रथ कधी निर्माण झाला ! कोणी निर्माण केला ! कां निर्माण केला ! आणि त्या कालची परिस्थिति कशी होती ! इतक्या गोष्टीचा निर्णय करून मग तीं वचने डोळे उघडून पाहावी अगर कान टवकाऱ्हून ऐकार्हात म्हणजे सर्व रहस्य ध्यानी आल्यावाचून राहात नाही

जन्मावरून वर्णव्यवस्था लावणे हे ज्ञात्यास अनुचित आहे असे ठरल्यावर वर्णवरून तरी वर्णव्यवस्था ठरविली जावी असा काही अनुदार लोकाचा विचार झाला, आणि त्यानी असे वचन तपातिपादनार्थ पुढे आणले की,—

ब्राह्मणाना सितो वर्णः क्षत्रियाणा तु लोहितः ।

वैश्यानां पीतको वर्ण. शूद्राणामसितस्तथा ॥

—महा०, शातिपर्व

म्हणजे, "ब्राह्मणांचा शुभ्र, क्षत्रियाचा लाल, वैश्याचा पिंवळा आणि शूद्रांचा काळा वर्ण असतो ! " या प्रकारावरूनही वर्णव्यवस्था ठरविणे कसें अनुचित आहे ते सुज्ञाच्या लक्षात आल्यावयाय राहणार नाही थोडक्यांत सांगावयाचे म्हणजे अशाप्रकारे वर्णव्यवस्था नियत करणे म्हणजे 'झेंडामुडीचा' खेळ खेळून आपल्या कर्माची परीक्षा पाहाण्यासारखे द्वास्यास्पद आहे येनकेन प्रकारेण प्रयुक्त आणि सर्वसम्मत असा न्यायाचा मार्ग एकच आहे की, व्यक्तिमालाच्या गुणकर्मांवरून त्याला योग्य वर्ण दिला गेला पाहिजे जन्मजातवर्णांचे महत्त्व मानण्यात आर्यसङ्कृतीचा व आर्यनिर्मित सद्गुणांचा नायनाट मात्र सपाटून होईल याशिवाय कोणताही लाभ त्यापासून होणार नाही आणि म्हणूनच म्हटलेलेही आहे की,—

शूद्रो ब्राह्मणतामेति ब्राह्मणमैति शूद्रस्ताम् ।
क्षत्रियाज्ञातमेवं तु विद्याद्वैश्यास्तथैव च ॥

—मनु०, अध्याय० १०-६५.

श्री० देशमुखसाहेबानीही प्रस्तुत प्रथांत चातुर्वर्णचिं विवेचन अशाच उदात तत्वास अनुसून केले असल्यासुळे हाही या प्रथाचा एक विशेषच आम्ही समजातो

‘क्षत्रियांचा इतिहास’ या प्रथांतील महत्वाच्या प्रतिपाद्य विषयांचा आणि प्रथकर्त्यांच्या सत्कृतीचा याप्रमाणे अल्प परिचय करून दिल्यानंतर आता सांगण्या-सारखी एकच महत्वाची गोष्ट राहून घेली आहे ती ‘क्षत्रियांचा इतिहास’ आणि महत्वाची गोष्ट म्हटली म्हणजे हीच कीं, हा प्रथांतून ब्राह्मणद्वेषाचा बागलबुवा ब्राह्मणद्वेषाचा बागुलबुवा बाहेर तोड काढून डोकावून पाहाताना काही साळसुद मेडवृत्तीच्या लोकांच्या बावळ्ट व स्वार्थांधि नजरेत भरण्याचा बराच सभव आहे, आणि या विकारी व विषारी दृष्टिद्वेषासुळे अध होताते ते ह्या प्रथास एकांगी व अधकारमय म्हणण्याचे अवास्तव घाडस अगर राक्षसी महत्वाकांक्षाही कदाचित् प्रकट करतील कारण—

‘अंधस्य किं हस्ततलस्थितोऽपि प्रकाशमित्यर्थमयप्रदीपः?’

असा न्याय आहे वास्तविक रीतीने विचार करतां प्रस्तुत प्रथास अशा तन्हेचे गालबोट लावू पाहाण्याचे काहीच कारण नाहीं सत्य मत प्रतिपादन करताना अशत तरी कुणाची मने-दूषित मने-दुखविली जाणारच हा एक अबाधित सिद्धान्त आहे आणि प्रस्तुत प्रथातून तशाच तन्हेचे क्रान्तिकारक बँब गोळे प्रथकर्त्यानी सद्देतूने केकले असल्यासुळें त्याचें काम ते केळ्हाही करणारच आहेत ते काहीही असले तरी प्रदर्शित केलेला रस्ता उद्धारपथाच्या राजमार्गास जाऊन भिडणारा असला म्हणजे झाले, एवढेच सहृदय माणुस यासवधी आपले स्पष्ट मत देईल, आणि तशाच तन्हेचा हा अत्यंत सुत्य व आदर्श असा महत्वाचा उपक्रम श्री० देशमुखसाहेबानी प्रदर्शित करण्याचे थोर पुण्य सणादन केले असल्यासुळे उद्धाराच्या या राजमार्गांतील लटक्या ब्राह्मणद्वेषाच्या इवल्याशा कंटकास किमत देण्याचेही सुझ वाचक घाडस करू शकणार नाहीत असा आम्ही आत्मविश्वास बाळगतों-त्यांतल्यात्यांत तशाच आकुचित दृश्यानें जर विचार केला, तर असाच निष्कर्ष नाइलाजानें प्रतिपादन करावा लागतो की, प्रस्तुत प्रथांत ब्राह्मणांच्या हृदयांस संलग्न होणारे हलाहल विषकुभ तरी कोठे आढळून येणार नाहीत, परंतु इतर शेकडों जगन्मान्य प्रथांतून व लोकमान्य नरपुंगावांच्या पुण्यवाचेतून ब्राह्मणांसंबंधी यापेक्षा कितीतरी पटीने तीव्र व मर्मभेदी वाग्बाण सुललेले आहेत त्याची व ‘क्षत्रियांचा इतिहास’ या प्रथांतील तद्विषयक प्रतिपादनाची तुलना नि.पक्षपाती दृश्यानें वाचकाना करतां याची म्हणून येयें तरीं काहीं मर्मभेदक शरसधाने उळूत करतो—

* " The brahmins should be drowned in the Indian ocean in a Tight bag." (सर्वं ब्राह्मणाना पोत्यात् भर्तु द्विसमुद्रात् बुडविले पाहिजे.)

+ " The first work of my self-government would be to non-co-operate with the brahmins. Brahmin's caste prejudice would be destroyed by enforcing them to take the cold dinner of a chandal. Their daughters are to be given to washermen or chandal " (माझ्या स्वराज्यातील अगदीं आरंभीचे माझे कार्य ब्राह्मणजातीवर बहिकार घालणे, ब्राह्मणाना महारामांगाबरोबर सक्कीनें जेवावयास लावून त्याच्या जातिवर्चस्वाच्या घर्मेंडीचे नाक ठेंचणे आणि त्याच्या मुलीची लम्हे धोब्याच्या व महारामांगाच्या मुलांशी लावून देणे हे होय)

‡ " ब्राह्मणलोक राष्ट्रधातकी आहेत, त्याना स्वार्थापलीकडे दुसरे काहीच दिसत नाही " ..

§ " आजपर्यंत ब्राह्मणांवर विश्वासून ब्राह्मणेतर वागले त्यामुळे ते फसले . . . "

१ " जरी जाहला ब्राह्मणवर्ण । तरी तो न म्हणावा ब्राह्मण ।

सफटिक कुकुम दिसे रक्तवर्ण । मी लोहितपूर्ण सफटिक न म्हणे " ॥

२ " चतुर्वेदीच यो विप्रो वासुदेव न विदाति । वेदभार भयाकांतः स वै ब्राह्मण गर्दभः " ॥

३ " हें ब्राह्मणांस कळेना । त्याची वृत्तीच वळेना ।
मिथ्याभिमान गळेना । मूर्खपणाचा ॥ "

४ " स्वतंस ब्राह्मण म्हणविणाऱ्या या हजारों मडळीपैकी ज्यांची छाती असेल त्यांनी आता श्रुति, सृष्टि हातांत घेऊन या सिहासनावर यावें, आणि मी ब्राह्मण आहें असें छातीला हात लावून सागावें, म्हणजे तू ब्राह्मण नाहीस, शूद्र आहेस असें मी त्याला येथेच सशास्त्र ठरवून देतो "

५ " माझ्या मताने म्हणाल तर हळी कोणीही ब्राह्मण नाहीत "

* सुप्रसिद्ध विद्वान् सर पी. सी. राय म्हणतात

† देशबुद्धी सी. आर. दास म्हणतात

‡ महात्मा गांधीजी म्हणतात

§ देवी सरोजिनी नायडू म्हणतात

१ एकनाथी भागवत.

२ वसिष्ठसमृति

३ रामदास.

४ इ० सन १९२१ मध्ये नागपूरच्या हिंदुधर्म परिषदेत श्री० न. चिं. केळकर म्हणतात.

५ रा० व० गोपालराघव हरि देशमुख.

- १ “ प्रिय बांधवानों ! तुम्ही मनुष्य आहात हे सुद्धा विसरला काय ? जागे व्हा, आणि तुम्हाला जेथें तेथे नडणाऱ्या भट्ठाभिक्षुकांनी निर्माण केलेल्या रुढी झुगाऱ्युन वा त्या रुढीचा आणि त्या निर्माण करणाऱ्या वर्गाचा नाशाच करावयास पाहिजे ”
- २ “ ब्राह्मणाची बोलणी नको ऐकूं तू त्याचा स्वभाव तुला ठाऊक आहेच, जो त्याना यथेच्छ देतो तो चांगला, बाकी सगळे वाईट ”
- ३ “ पहिल्या प्रथम या भिक्षुकशाहीच्या ब्राह्मणाला हिंदून्या गुरुपदावरून खाली खेंचून पदच्युत केला पाहिजे ”
- ४ “ साडिला आचार । द्विज ज्ञाले चहाडखोर ॥ ”
- ५ “ ब्राह्मण बुद्धीपासून चेवळे । आचारापासून ब्रष्टले ॥
गुरुत्व साहून ज्ञाले । शिष्य शिष्याचे ॥ ”

याप्रमाणे अधिकारी महात्म्याचे मर्मभेदी वाग्बाण ब्राह्मणाच्या विशद्ध आजपर्यंत इतके सुटलेले आहेत कीं, त्यांने सूर्यो प्रदर्शन करणे ज्ञात्यास एक स्वतत्र प्रथंच तयार होईल, आणि स्वार्थी दृष्टीनेच जर विचार केला, तर या महात्म्याना ब्राह्मण घटकाकडून गालिप्रदानसहस्रनामावलीच समर्पित होईल । अशी वस्तुस्थिति असता प्रस्तुत प्रथासच एकांगी मूर्णण्याचे धाडस करणे वास्तव आहे काय ? जेथे सामाजिक अणर धार्मिक प्रश्न सोडविष्णाची क्रान्तिकारक रीतीनं आवश्यकता प्रथकर्त्यास तीव्रतेने भासली, अशा क्षिति प्रसरणाच स्वोद्धाराचे वित्र डोळ्यासमोर ठेवून तें सर्वांगभुदर चितारताना त्यांनी लालभडक रणाचे बेसुर्वती ब्रश ज्ञानाकार फटकाऱ्यास दिले आहेत मग तसें करण्यात इतर बारीकसारीक गोष्टीकडे लक्ष देलन आपल्या श्रेष्ठ सौख्यप्रदानकार्याची सुरम्यलता मध्यैच खुडून टाकप्याची दुर्भुद्धि त्याना तरी का ब्हावी । आणि प्रथम किंचित् कटु भासणारे पण उद्धार-दुर्गाची वाट दाखविणारे असे हे श्री० देशमुखसाहेबाचे पवित्र व स्तुत्यकार्य, नंगा आली आलशावरी, आलशी देखोनि पळे दुरी’ या न्यायप्रमाणे तिरस्कृत करण्याचा उपक्रम तरी बोटावर मोजता येण्यासारख्या अन्पसूखाक सजनबुवांनी का करावा ! भगवान् श्रीकृष्णानें म्हटलेले आहे ना कीं,—

‘यतदग्रे विषमिव परिणामेऽमृतोपमम् । तत्सुख सात्त्विक प्रोक्त आत्मबुद्धिप्रसादजम्’ म्हणजे, “ प्रथम विषाप्रमाणे भासणारे परतु परिणामी अमृताप्रमाणे फलदायी होणारे असें सौख्यंच सात्त्विक सौख्य (सर्वोत्तम श्रेष्ठ दर्जाचे सौख्य) होय असें श्रेष्ठ दर्जाचे सात्त्विक सौख्य जगदातरीच्या जनताजनार्दनाच्या पुण्यपदकमलीं कुसुम महणून समर्पण

-
- १ स्वामी विवेकानंदजी
 - २ श्वामी रामकृष्ण परमहंस.
 - ३ श्रीरिठ० मुकर्जी.
 - ४ श्रीतुकोबा
 - ५ श्रीरामदास.

(४१)

करण्याचेंच क्रान्तिकारक कार्य श्री० देशमुखसाहेबांनी प्रस्तुत प्रथाद्वारे केले असल्याने स्थाना जनता-जनार्दन केव्हाही धन्यवादच देईल यांत शंका नाही. अस्तु.

प्रस्तावनेवा घोडा अफाट क्षात्रमैदान पाहून बराच भरधाव भडकलेला असून त्याला आतां विद्वजनातरोऽच्या हृदयखुटासच मजबूत बाधून टाकण्याचा आमचा विचार आहे, परतु तत्पूर्वी प्रियवाचकवृदास आम्हास एवढेच समारोप आणि प्रणति सविनय विनविणे आहे की, प्रियवाचकहो ! ‘क्षत्रियांचा इतिहास’ हा प्रथं तुमच्या हृदयस्थ दिव्य विवेकजागृतीचे सत्यसदेश शिकविणारा एक पूज्य ग्रथं असल्यामुळे त्यांतील प्रतिपाद्य विषयांचे योग्य मनन करा, योग्य वित्तन करा आणि तदूप होउन जा ‘क्षत्रियाचा इतिहास’ हा प्रथं क्षात्रमहात्म्य, धर्मविवेचन आणि वर्णश्रम व्यवस्था या त्रिवेणी-सगमाने युक्त असल्यामुळे पूज्य भनोभावनेने आणि निर्विकार मनाने पवित्र हेत्साते या पुण्यमय त्रिवेणी-सगमांत यथेच्छ लान करून अतर्बांधाणी शुद्ध व्हा ‘क्षत्रियाचा इतिहास’ या प्रथाच्या रूपाने सामाजिक क्रान्ति, धार्मिक क्रान्ति, राजकीय क्रान्ति, मानसिक क्रान्ति, आणि बौद्धिक क्रान्ति हाप्रमाणे क्रान्तीच्या पचरसी घटनेने तयार करण्यांत आलेला क्षात्रस्मारकाचा हा सजीव पुतळा आर्यभूमीच्या पवित्र भनो-यावर श्री० देशमुख-साहेबांनी उभारून ठेवला असल्यामुळे, त्या सजीव पुतूऱ्याच्या चरणीं अविरतपणे नत होत चला, व न्याचे प्राणापलीकडेही जतन करा ‘क्षत्रियाचा इतिहास’ हा प्रथं प्रभाकर, विश्वामित्री सृष्टीप्रमाणे आजचे विश्वामित्र श्री० देशमुखसाहेब यानी निर्माण केला असल्यामुळे, त्या प्रथरूपी सवित्यास दरोज नियमाने मननार्थप्रदाने देण्यास विसरू नका आणि अशीच क्रान्तिकारक दिव्यसूष्टि निर्माण करण्यास लागणारे दीर्घी-पुण्य, बुद्धि बल आणि अर्थवृद्धि ह्या सर्व साधनांनी श्री० देशमुखसाहेब समृद्ध होउन यापुढेही क्रान्तिकारक वाढमयाचा विजयी झेंडा अविरतपणे जगाच्या कोनाकोप-यात फडकविण्यास पूर्ण समर्थ होतील असा दिव्य आशीर्वाद त्याच्याकरिता एकाच स्वरात प्रार्थना करून परमेश्वरास मागून ध्या

शेवटी, वेज्यावाकङ्ग्या प्रस्तावनेच्या रूपाने जनता-जनार्दनाच्या चरण-सरोजयुग्मां पूल नाही फुलांची एक छोटीशी पाकळी वाहून त्याच्या पवित्र सेवेचे थोर पुण्य संपादन करण्याची अकल्पनीय व अमूल्य संघी आम्हास श्री० देशमुखसाहेबांनी आणून दिल्याबद्दल त्याच्या औदार्याचे भनःपूर्वक अभिनदन करून, आमच्या जनता-जनार्दनास आम्ही अखेरचे हेच मागणे मागतो की,—

प्रमादाद्रक्ष देव माम् ।

॥ ॐ ॥ क्रान्तिः ॥ क्रान्तिः ॥ क्रान्तिः ॥

आज मुक्काम पुणे
ता १५-६-२९

}

ग्रंथकर्त्याचें हृदत आणि इष्ट हेतु*

न मे विदुः सुरगणाः प्रभवं न महर्षयः ।
अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः ॥१॥

—श्रीमद्भगवद्गीता, अ० ७.



क्षात्रकुलकोहिनूर त्रिखंडवय महात्मा भगवान् गोपालकृष्ण आपल्या परमप्रिय भक्तास-क्षात्रकुलकेसरी सव्यसाचि अर्जुनास-उपरि-निर्दिष्ट श्लोकाचे द्वारे उपदेशीत आहेत की, “हे अर्जुना ! माझी उत्पत्त्यादि प्रकारची जाणीव देवतानाही जाणतां येणे शक्य नाही व महान् महर्षीनाही मजविषयीची जाणीव असणे असंभाव्य आहे कारण सर्व देवता व सर्व महर्षी यांचा आदि उत्पादक मीच आहें सर्वस्वी त्याचे मूलस्थानी मीच आहें”

भगवान् गोपालकृष्णाचे हें मननीय विचारप्रथनसूत्र अत्यत हृदयगम असून तेच आमच्याकडून प्रस्तुत भोलीभाऊडी अल्पकृति जनता जनार्दनाच्या सेवेस सादर करण्याच्या सुलक्षणी सलग झालेले आहे भगवान् गोपालकृष्णाने प्रतिपादलेले हें मननीय पूज्य वचन पुन्हा जनतेस विस्ताराने प्रतिपादन करून परमेश्वरार्थास, परमेश्वरानोदयास आणि आर्यपुत्रास स्वानन्दसाम्राज्यात नेऊन सोडण्याचा अल्पस्वल्प प्रयत्न करून पाहावा हात्या सामान्य कृतीचा भूल उदय होय

सध्या गेमत अशी झालेली आहे की, मोठमोऱ्या प्रथांची पारायणे आम्हाला करतायेतात, मोठमोठी उदात्त व सार्वजनिक तत्त्वे आम्हाला प्रतिपादन करिता येतात, गीतेवर प्रवचने हकालता येतात, म्हाभारताचे मथन लाखों लोकांत करून त्यांतील अमूल्य विचार लोकनिर्दर्शनास आणता येतात, चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे आणि इतर धार्मिक बाढ’ गड्याच्या स्वरूपात लोकासमोर मांडून धार्मिक दृष्टीचीं प्रदर्शने भरविता येतात, नानाविध वेदान्तसूत्रे जनसमृद्ध्याकानां ओतून त्याची मने प्रमुदित करिता येतात आणि धार्मिक ज्ञानविज्ञानानां अद्वितीय मर्मज्ञ म्हणून स्वत चे देव्हारे माजविता येतात; परतु आमच्या या करण्यापासून काहीं अस्सल धर्मकार्य झाले असे आमच्या ऐकिवात येत नाहीं, आमच्या या धर्मशृगीच्या ऊंकण्याने धार्मिक क्षेत्रांत काहीं काळी घडून आलेली दिसत नाहीं, आमच्या या धार्मिक धिगाण्यास धर्माचा धर्मोंबा पावला असे

* प्रस्तुत उस्तक हे ‘क्षत्रियांचा इतिहास’ या आमच्या मोऱ्या प्रथाचाच एक पोटभाग असत्यासुळे, ‘क्षत्रियांचा इतिहास’ या प्रथाचें ‘हृदत आणि इष्ट हेतु’ हे प्रकरण यास जोडलें आहे तें स्वतत्र लिहिले नाहीं



■ सूचना—पृष्ठाक ४२ खालील टीप अगदीच निहपयोगी आहे. ती चुकून छापली गेली असल्याने लक्षात घेऊ नये.

प्रस्तुत ग्रंथाच्या २७१ पानात ‘शरीरसंबंध’ या प्रकरणी ३८ क्रमांकाच्या सदरीत ‘शिदे’ याएवजीं ‘कदम’ असे बाबावें.

आम्हांला आढळून येत नाहीं आणि आमच्या भारतीय धर्माला आलेली—येणार असलेली—ज्ञानानि आमच्या या धार्मिक भंगोपचारांनी नाहींशी ज्ञाली, नाहींशी होत आहे आणि नाहींशी होईल असेही म्हणण्याचे धाडस आमच्यानें करवत नाहीं.

असा परस्पर विरोधाभासी न्याय या बाबतीत कां व्हावा, आमच्ये चाललेले धार्मिक गांडे सुरक्षितपणे का चालत नाहीं आणि आमच्या कोणत्याही कृत्यास धार्मिक बाजारात कवडीचीही किमत कां येत नाहीं या प्रश्नाचा थोडा शातपणानें व निःपक्षपातीबुद्धीनें विचार केला म्हणजे कोणाही सुविचारी मनुष्याच्या लक्षात एक महत्वाची गोष्ट आल्याशिवाय राहत नाहीं ही महत्वाची गोष्ट म्हटली म्हणजे आमची आपापसांतील मरसरीबुद्दि, आमचा परस्परांतील उच्चनीच भाव आणि परमपूज्य भगवद्गीतेच्या—हिंदुधर्माच्या प्रमुख प्रथांतील तत्त्वाच्या—विरुद्ध आमची विचारसरणी, या क्षेत्राशी सलग ज्ञालेली हीच्याय. याच कारणामुळे हिंदुधर्माला उज्ज्वल स्वरूप प्राप्त होणे दुर्घम ज्ञाले आहे व पुढे तर ते अगदीच अप्राप्य असें होईल

शिरोभागी उद्घृत केलेले भगवद्गीतच लक्षात ध्या त्यात भगवतांनी प्रतिपादन केले आहे को, मी सर्वांचा आद्यजनक आहे, मी सर्वांचा उत्पदक आहे, मी सर्वांचा निर्माणकर्ता आहे आणि मी सर्वांच्या मूलस्थानां आहे एवढे स्पष्ट खास भगवतानें सांश्नही आम्हीं आपले मूळ कोणते हे न जाणता अज्ञानांधकारात खुशाल घरघरा घोरत पडलो आहोत सर्वांचे आद्यमूलस्थानां क्षत्रियकुलकोहिनूर भगवान् श्रीकृष्ण परमात्मा असताना, निरनिराळे जाति-वाचक वर्ग आपल्या स्वतत्र तोन्यातच बालेबाल खुश आहेत व आपल्या आद्यजनकास—भगवान् श्रीकृष्णास—अगदींच पारखे ज्ञालेले आहेत आपण क्षात्रकुलोत्पन्न आहोत, आपण क्षात्रकुलोत्पन्न प्रभु श्रीकृष्णाचे वंशज आहोत, आपण क्षत्रियवीर आहोत, आपला धर्म क्षात्रधर्म आहे, आपली वृत्ति क्षात्रवृत्ति आहे आणि आपले मूळ क्षात्रकुलभूमींत अत्यत खोल शिरलेले आहे, हे त्या विचान्याना अद्याप माहित नाहीं त्यांना ही गोष्ट समजून देऊन त्याच्या अज्ञानांधकारमयी अंत.करणात विज्ञानाची प्रज्ञालित ज्योति तेवत ठेवण्याचे धाडस कोणी करील असे म्हणावे तर ‘पीछेसे चलती आयी’ अशी ही अज्ञानकाजळी आता तरी कोणी झाडण्याचा नसता, घरबुडवा व स्वार्थविधातक उपदृश्याप कां म्हणून करील हा वास्तव प्रक्ष उद्भवतो ! जगातील उच्चनीच पण्याच्या क्षेत्रात ज्याच्या कपाळावर ब्रह्मदेवाने ‘उच्च’, ‘High class’, ‘Best quality’, असे शिंक मारलेले आहेत त्या वर्गास इतर ‘नीच’ वर्गांत यथेच्छ चरता येऊन आपले ऐषआराम विनबोभाटपणे चालविता येतात, मग सत्यतत्त्वाची जाणीव इतरेजनाना करून देऊन आपल्या अधाशी पोटावर घाला पाहून घेण्याची दुर्बुद्धि त्याचा ब्रह्मदेव त्यांना सुचवील तरी काय म्हणून ? सत्यतत्त्वाची जाणीव इतरेजनाना करून देताना जो एक मुख्य गुण—निस्वार्थपणा—अर्गी असावयास पाहिजे, त्याचीच जर या ‘उच्च’ लोकांना कवडी इतकीही जाणीव नाहीं, आणि त्याचीं अंत.करणे जर अंतर्बाल स्वार्थाच्या घाणीने बरबटलेली आहेत तर आज, सधा, परदा, तेरवा केव्हांतीरी त्याच्याकडून इतरेजनास सत्यतत्त्वाची जाणीव करून

देष्याचा उपक्रम आरभिला जाणे शक्य आहे काय ? कदापि नाहीं या बाबतीत या लोकांवर विश्वास ठेवणे घटण्ये स्वत चे अधःपतन करणे होय दुसरे यापासून कोणतेही स्वारस्य निधणे शक्य नाहीं या लोकाकडून आम्ही भगवद्गीता श्रवण करू, पण त्यात—श्रीकृष्णाच्या विचारप्रथनसूत्रात कोणते सत्यतत्त्व प्रतिपादन केलेले आहे याची जाणीच आम्हांला कल्पाती होणे शक्य नाहीं या लोकाकडून आम्ही भारत, भागवत वरैरे सरें नवें जुने बाढ श्रवण करू, पण आम्ही काय ऐकिले याचाच थांगपत्ता आम्हाला लागणे शक्य नाहीं. आणि जी मखली आहे ती येथेच आहे या लोकाच्या अत.करणाचा काळा पडदा येथेच आडवा आलेला आहे या पडद्याच्या मध्योपस्थितिकरणानेच आम्ही—बहु-जनसमाज—अजून अज्ञानाच्या घट विखलात समूल पिचत पढलो आहोत, नामशेष झालो आहोत आणि पशुसमान जिंगे कठीत आहोत आम्हीं आमच्या श्रीकृष्णपरमात्म्याची भगवद्गीता या लोकाकडून श्रवण केली, परतु श्रीकृष्ण हा ‘आमचा’, असा सुगवा या आमच्या ‘उच्च’ शिक्षायांने मडित झालेल्या स्वार्था पडितांनी आम्हास तिळमात्रही लागू दिला नाही उलट या श्रवणाने आम्ही आपणाविषयी फारच हीन कल्पना आपल्या अंतकरणात उदीपित करण्यास शिकलों आम्हीं स्वत.स विसरलों, आमच्या—खास आमच्या—श्रीकृष्ण परमात्म्याच्या स्वरूपास आम्ही विसरलों, आम्ही आपल्या क्षात्रकुलाचा अभिमान कुणगारून देण्यास आमच्या ‘गुरु’कडून शिकलों आणि येनकेनप्रकारेण आज अशा विस्कळित स्थितीस आम्हीं कवटाळून बसलों आहोत

याप्रमाणे धार्मिक बाबतीत आमच्या घुरघरानीं आमच्या धर्मरूपी जहाजाचे सुकाणू भलत्याच मारक दिशेने फिरविल्यामुळे आम्हास अजूनही स्वस्थ बसणे माणुसकीस शोभेसे दिसत नाहीं आमचीं धर्मतत्वे आता आम्हालाच समजून घेतलीं पाहिजेत, आमच्या भगवद्गीतेचे मर्थन आता आम्हालास अगदी सूक्ष्म दृष्टीने केले पाहिजे आणि आतापर्यंत चुक्त आलेला आडमार्ग आता एकदम सोडून देऊन आम्हास आमच्या भगवान् श्रीकृष्णाने कोणता राजमार्ग व कोणता उद्घारपथ दाखवून दिलेला आहे त्याचें सशोधन करून तिकडे आम्हीं वळलों पाहिजे व आमच्या जगासही वळविलें पाहिजे असें करणे हेच आमच्या स्वोद्वाराच्या दृष्टीने, आमच्या स्वोशतीच्या दृष्टीने आणि आमच्या स्वत्वा च्या दृष्टीने आज प्रयुक्त होणार आहे आणि अशा तंहेचा विचार उद्भूत ज्ञात्यावरच ‘उद्घोरेदात्मनात्मानम् आत्मानामवसादयेत्’ हें प्रभु श्रीकृष्णाने प्रतिपादन केलेले सूत्र आम्हीं सार्थ करून दाखविल्याचें थ्रेय आम्हास मिळेले

प्रस्तुत प्रथ उदयास येण्याच्या मुळाशीही हेच विचार संलग्न झालेले आहेत, आणि मथळ्यावर दिलेल्या भगवद्गाक्याने त्या विचारांना सचालन दिलेले आहे प्रत्यक्ष भगवान् ‘मी सर्वांचे मूलस्थानीं आहे’ असा दिव्य संदेश जगास देत असताना सर्व जग हें ‘क्षात्रमयजगत्’ असू शकणे अगदीनं संभवनीय आहे हें क्षात्रमयजगत् लोकनिर्दशनास आणून देणे हें आमचें कर्तव्य आहे जगत् हें क्षात्रमय नाहीं, असें कोणीही मोठमोळ्याने ओरडत सुटला तरी आमच्यातफे प्रत्यक्ष भगवान् श्रीकृष्ण परमात्मा त्या विरोधकास

आपल्या क्षात्रतेजाने स्वात्मरूपीं विलीन करून टाकण्यास गीतारूपाने आजही चक्रसुदर्शन हाती धरून आसेतुहिमाचल व्यापून उरलेले आहेत, ही एकच गोष्ट जगत् हें क्षात्रमय आहे हें अबाधित तत्त्व पुन्हाही घ्वनित करण्यास जस्ता आहे

जगत् हे क्षात्रमय आहे की नाही हें अन्य हृषीनीं कसोटीस लावू म्हटले तर तें अस्तल बावनकशी क्षात्रमय उतरते की नाही याचा विचार करणेही येणे क्रमप्राप्त आहे कारण कोणताही सिद्धान्त जगापुढे मांडावयाचा असला म्हणजे त्याचीं सर्व अर्गे-उपार्गे उलधींपालर्थी करून जनतेच्या डोळ्यात घुसविली पाहिजेत असा नियम आहे आणि या नियमास अनुसरूनच आतां ही कसोटी लावून पाहण्याचे उरविले आहे

या दृष्टीने विचार करता आपण असे पाहात आलों आहोत की, पांच सहाह्यार वर्षीपूर्वीपासून म्हणजे भारतवर्षीत आर्यांचे प्रथम पाऊल पडल्यापासून तों इ० सनाच्या नवव्या शतकांतील आद्यशकराचार्याच्या काळापर्यंतच्या सतत पाच्हजार वर्षांच्या दीर्घ काळात भारतवर्षीतील राष्ट्रसंस्थापक, राष्ट्रसंवर्धक आणि राष्ट्रसंरक्षक या तीनही प्रकारच्या राजकीय धुरीणत्वाचीं सूत्रे जशीं क्षत्रियांच्याच हातीं मुख्यत्वेकरून चालत आली, तशींच धर्मसंस्थापक, धर्मसंवर्धक आणि धर्मसंरक्षक या क्षेत्रातील सूत्रेही मुख्यत्वेकरून क्षत्रियांची मूलत. आपल्या अलौकिक प्रतापाने त्या कालपर्यंत आपल्या पवित्रतम ध्येयाशीं निगडित करून ठेविली होतीं याबद्दल वेद, शास्त्रे, पुराणे आणि प्राचीन व अवाचीन इतिहास एकमुखाने घावाही देत आहेत प्रस्तुत प्रथातही ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट केलेली आहे

मुमारें सहा हजार वर्षीपूर्वीं क्षत्रियांनीच आपल्या अलौकिक क्षात्रतेजाच्या बळावर भारताची संस्थापना केली भारतास 'भारत' हे नाव ज्याच्या विस्तृत राज्यमर्यादेवै बोधक म्हणून पडले तो 'भरत' राजाही क्षत्रियकुलोत्पन्न होता भारताची संस्थापना याप्रमाणे प्रामुख्येकरून क्षत्रियांनी केल्यावर त्याच्या वार्मिक अंगाचा विचारही वेदाना जन्म देऊन क्षत्रियांनीच केला या वैदिक काळापासून तों तहत आजपर्यंत 'गोब्रह्मप्रति-पालक' असा उदात्त शिक्का क्षात्रकुलोत्पन्न नरवीरांनीच प्राप्त करून घेतला इतरेजनांच्या सरक्षणाचे पुण्यकार्य करीत असतां आपल्या प्राणाची जिवत आहुति देण्यातही आजवर श्रेष्ठ दर्जाचा लौकिक या क्षत्रिय नररत्नाचाच आहे मानवी अस्तित्वास आवश्यक अशा ब्रह्मविद्येही हातखडा हे क्षत्रियकुलमुकुटमणीच

न प्राक् त्वतः पुरा विद्या ब्राह्मणानाच्छति ।

तस्मादु सर्वेषु लोकेषु क्षत्रस्यैव प्रशासनमभूत ॥

—छादोग्योपनिषद्.

या लोकाचा भावार्थ असा आहे की, ब्रह्मविद्येचा संस्कार ब्राह्मणांस क्षालेला नाही, अर्थात् ती त्याना अवगत नाही केवळ क्षत्रियांनाच ती अवगत आहे कारण ब्रह्मविद्या ही क्षत्रियामुळेच अस्तित्वात आली

या सञ्चावरून ब्रह्मविद्येत क्षत्रियांचा जगमान्य अधिकार स्पष्ट होतो, तर—

यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥

—भगवद्गीता, ४-७

या भगवान् श्रीकृष्णाच्या पूज्य वचनावरून क्षत्रियांचा जगमान्य धर्मसंस्थापन अधिकार स्पष्ट होतो या सूत्रात भगवान् श्रीकृष्ण परमात्मा, क्षत्रियकुलकोहिनूर यादववशीय महात्मा, स्पष्टपणे अखिल जगास आपल्या अधिकारी वाणीने जाहीर करीत आहे कीं, जेव्हा जेव्हा धर्माचा लोप होतो तेव्हा तेव्हा सद्दर्भप्रस्थापनकार्याकरिता व धर्मास उजाळा देण्याकरिता मला—क्षत्रियकुलदीपकाळा—शरीर धारण करावै लागते, म्हणजेच अवतार ध्यावा लागतो यावरून क्षत्रियाच्या धर्मस्थापनेच्या जगमान्य अधिकाराबद्दल वादच राहत नाही राष्ट्राच्या सरक्षण, संस्थापन, सर्वधनादि क्षेत्रात क्षत्रियांचा जगमान्य अधिकार जाहिर करणारे

स्वधर्ममपि चावेश्य न विकम्पितुमर्हसि ।

धर्म्याद्वि युद्धाच्छ्रेयोन्यत्क्षत्रियस्य न विद्यते ॥

—भगवद्गीता, ५० ३

हे भगवतांचे सूत्र असून त्यात प्रभुर्नीं अखिल जगास आपला असा सदेश पाठविलेला आहे कीं, तुम्हास आपल्या क्षात्रधर्माप्रमाणेही भयाचा त्यागच केला पाहिजे कारण क्षत्रियांना युद्धपेक्षां जास्त हितकर असें कोर्हाच नाहीं यावरून राष्ट्रसरक्षणास आवश्यक असें कर्तव्य आचरून तो अधिकार प्राप्त करून घेण्याचा जगमान्य हक्क क्षत्रियांचाच आहे असें स्पष्ट क्षान्याशिवाय राहत नाहीं,

क्षत्रियाच्या उदारतेचा अधिकारही जगमान्य आहे कीं नाहीं हे लक्षात ध्यावयाने असल्यास—

अजीवस्तु यथोकेन ब्राह्मणः स्वेन कर्मणा ।

जीवत्क्षत्रियधर्मेण सहस्र्य प्रत्यनंतरः ॥

—मनुस्मृति, ५० १०

हे सूत्र अवलोकनात ध्यावै त्यात मृटलें आहे कीं, जर ब्राह्मण आपल्या उक्तकर्मापासून उदरपोषण करण्यास असमर्थ होईल तर क्षात्रधर्माच्या आश्रयाने त्यांने आपली उप जीविका करावी

जगाच्या धारणेस ज्या मुख्य मुख्य तत्त्वाची आवश्यकता असते ती सर्व मुख्य मुख्य तत्त्वे क्षत्रियांनीच अस्तित्वात आणिलीं त्यांचे पालन व वर्धन केले व जगास त्यांच्या पायावर उमें केले आणि म्हणूनच आतोपर्यंतच्या विवेचनावरून जगत हे क्षात्रमय आहे कीं नाहीं हे आपण सर्व अगांउपागांचा विचार करून पाहू गेले असता आपल्या तोंडून अस्तिपक्षींच उदार आहेर पढतील ही गोष्ट नि.सदेह आहे

जगाची घटना ज्या तत्त्वावर झालेली आहे त्या तत्त्वांचे उत्पादक केव्हाही क्षत्रियच असल्यासु यें क्षात्रमयजगत् हे नोंबर जगास केव्हाही शोभण्यासारखे आहे एवढेच

नव्हे तर तें नांव भारतास 'भारत' या संज्ञेने पूर्वीपार चालतही आलेले आहे, शिवाय क्षत्रियकुलोत्पन्न प्रभु गोपालकृष्णाच्या स्वरूपी विनम्र होत्सातें सर्व जग 'क्षात्रमय' बनलेले अखिल सजीव मानवाना पूर्णपणे माहितच आहे आणि म्हणूनच एवढें विवेचन झाल्यावर सर्व जग क्षात्रमय आहे असा सिद्धान्त आपणास ठांसून सांगता आला

जगात ज्या अलौकिक विभूतींची नावें आपण एकतों, ज्याना आणज परमेश्वर-स्वरूपीं मानून त्यांची पूजा करितों आणि ज्यांच्या भजनांत सर्व जग आज गुण झालेले आपण पाहातों, अशा वय विभूति तरी क्षत्रियच असत्या पाहिजेत असें यावरून स्पष्ट होतें कारण जग हे जर क्षत्रियांच्या पवित्र अस्तित्वानेंच अस्तित्वात राहिले आहेतर त्यांतील वय विभूति सुद्धा क्षत्रियकुलोत्पन्न असणे क्रमप्राप्त आहे तशा त्या आहेत की नाहीत हे जर आपण पाहू गेलों तर समता, शाति, सत्यता आणि न्यायदक्षता या गुणांचा पुतळा प्रभु श्रीरामचंद्र, उपनिषदुपदेशक ब्रह्मविद्यापारगत राजा जनक, वेदमन्त्रदृष्टा राजर्जि विश्वामित्र, गीताधर्मसंस्थापक भगवान् श्रीकृष्णप्रभु, बौद्धधर्मसंस्थापक गौतम-बुद्ध, जैनधर्मसंस्थापक महावीर, सम्राट् चद्रगुप्त मौर्य, सम्राट् अशोक, महाराजा भर्तृहरि, एकादशांवतार श्रीमङ्गलत्रपति शिवरायप्रभु, महाराणी दुर्गावती, सीता, तारा, अहिल्या, द्रौपदी, जिजामाता इत्यादि त्रिखडपूजित वय विभूति क्षत्रियकुलनभांगणात आपल्या दिव्यतेजाने तल्पत असलेल्या आपल्या हठीस दिसतात यावरूनही क्षात्रतेजांच्या किरणांनीच इहलोक प्रकाशमान् झालेला आहे हा सिद्धान्त तात्त्विक व नि.पक्षपाती खुदीस पटल्यावरीज राहात नाहीं

याप्रमाणे अखिलविश्व हे क्षात्रधर्माशीं निगडित झालेले आहे असें ठरल्यावर त्या जगातील निरनिराकृत्या घटकाची ओळख करून घेणे अत्यावर्यक असतें आम्ही सुद्धा प्रस्तुत प्रथं लिहिताना हेच तत्व डोंयांसमोर ठोविले होतें आणि म्हणूनच त्या तत्वाचे स्वारस्य आम्ही शक्त्यनुसार प्रस्तुत प्रथांत ओतण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्व जग हे माझेपासूनच उत्पत्ति पावलें आहे, मीच सर्वांचा निर्माणकर्ता आहे, मी सर्वांच्या प्रपिता-महाचाही प्रपितामह आहे आणि असा जो श्रीकृष्ण तो क्षत्रियकुलोत्पन्न आहें असा भगवान् श्रीकृष्णाचा सदेश हृदयातरीं जाऊन मिडतांच आम्हाला तें तत्व पटलें त्याचा जनात प्रसार करावा असें वाटलें, आमचें चित्त त्या कार्यात नटलें आणि त्याच तत्वास मूलभूत धरून प्रस्तुत प्रथात जसें वाटले तसें शक्त्यनुसार क्षात्रधर्माचे चित्र आम्हीं रेखाटले आमचें हृदत हेच कीं, श्रीकृष्णांच्या सदेशाचें लोण अखिल जगास बोटावें, आमचा इष्ट हेतु हाच कीं जगत् हेच क्षात्रमय आहे हा श्रीकृष्णाचा शब्दपडसाद, तोच प्रतिष्वानि पुन्हा निनादित करावा आणि हे कार्य खास भगवताचेंच असल्यामुळे त्यांच्या अधिश्वानाचा लाभ या कार्यात आम्हास ब्हावा मेथपर्यंत जे विवेचन झाले तो झाला आमचा व्यापक उद्देश, तो झाला आमचा सामुदायिक इष्टहेतु आणि तें झाले आमचें विस्तृत क्षेत्रदर्शक हृदत

आती काळमानेकरून या क्षत्रियत्वाची, या क्षात्रधर्माची, या क्षत्रियवर्णाची हडी

स्वार्थी दंडक्यानें, दंडकधारी स्वार्थी बागुलबुवाने फोडून टाकून ती मधील क्षत्रियत्वाचे शितोडे कसे अस्ताव्यस्त व इतस्ततः छिनविठ्ठल स्वरूपांत विभागले गेलेले आहेत त्याचा किंचित आकुचित क्षेत्राच्या दृश्ये विचार करू. असे करणेच आज आपणास परिस्थितीच्या दृश्ये विचार करता प्रयुक्त भासणार आहे कारण अगोदर आपल्या घरांतील व्यवस्था, नंतर दारांतील व्यवस्था, नंतर आपल्या मोहल्यांतील व्यवस्था, नंतर गावांतील व्यवस्था, नंतर परगण्यांतील व्यवस्था, नंतर ताळुक्यांतील व्यवस्था, नंतर जिल्ह्यांतील व्यवस्था, नंतर प्रातांतील व्यवस्था, नंतर इलाख्यांतील व्यवस्था, नंतर देशांतील व्यवस्था आणि नंतर जगतांतरी त्या व्यवस्थेचीं सूत्रे घुसवावीं लागतात असा सघटनेचा नियम आहे सधटणेची त्रिज्या ही अशी असल्यामुळे तूर्त आपणास आकुचित स्वरूपाचाच विचार करणे भाग आहे एकदा हे सुकर व फलप्रद झाले म्हणजे मूलभूत तत्वानुसार अखिलजग हे क्षात्रमय बनलेले असे आपण सहज पाहू शकू स्वार्थी लोकांनी बिघडविलेली घडी प्रथम आणांस नीट बसविली पाहिजे तेव्हां तिकडेच आपले उद्दिष्ट तातुरते आपण वळवू या

‘क्षत्रियांचा इतिहास’ हे व्यापक नाव या ग्रन्थास आम्ही दिलेले आहे क्षत्रियांत मराठा, कुळबी, राजपूत, राणे, राठोड, कायस्थ, चारण, मारवन, गुरखे, कोच, मालव, भडारी, वजारी, लोणारी, आगरी, रगारी, बारी, खत्री, पटवे, लेवे, कछवे, जाट, भाट, भाटे, भट्टी, पलाईत, खडाईत, अहिर, नदगांवी, माळी, साढी, शिंपी, कोषी, गारपगारी (नाथ), गोसावी, तेली, जोशी, न्हावी, सैनी, कुमावत ऊर्फ कुभार, सुतार, लोहार, पवार कासार, भावसार, धनगर, पाथरवट, ताबटकर, नाग, नाईक, गोपाळ, सांताळ इत्यादि अनेक जाती पोटजातीचा समावेश होतो, अशासवधी बरीच माहिती मिळते वरील जाती-पैकी काही जातीचे इतिहास ‘क्षत्रियांचा इतिहास-भाग २’ या ग्रन्थामध्ये दिलेले आहेत या प्रत्येक जातीचे मूळवश, गोत्रे, कुळे, कुळाचार, उपनांवे ऊर्फ आडनांवे, जन्मविधि, अस्यविधि, लग्नविधि, आदिकलन मुख्य धर्मविधीचे सस्कार, प्रचलित रुढीधर्म, चालीरीति, आचार, विचार, स्थानपरत्ने आपापसांत होणारे रोटीव्यवहार, बेटीव्यवहार इत्यादि गोर्ध्नीचा पडताळा मिळवून पाहिला, त्या गोर्ध्नीचा बारकाईने विचार केला, उदारमनानें व निःपक्षपाती बुद्धीने स्यांच्यांतील प्रचलित आचार, विचारांचा व वश गोत्रांचा मेळ मिळविला तर पजाब, राजपुताना, मारवाड, बगाल, सयुक्तप्रांत व गुजराथ या उत्तरहिंदुस्थानच्या भागांतील आणि महाराष्ट्र, मुंबई इलाखा, मदास इलाखा, नागपूर प्रांत व वन्हाडप्रांत या दखखन ऊर्फ दक्षिण हिंदुस्तानमध्ये मोडणाऱ्या भागांतील, क्षत्रिय म्हणविणाऱ्या लोकांचे परस्पर धागेदेवे आज देखील बन्याच अशांनी एकांत एक बरोबर मिळतात. आणि तसें ते मिळणे अगदी साहजिकच आहे कारण हे किरकोळ जाती उपजाति-संस्कृत विभाग म्हणजे क्षत्रियरूपी नवनीताचे स्वार्थी लोकांच्या घुसळाघुसळीने झालेले लहान लहान कणच होत तेव्हां ते भिजाभिज रूप केळाही पावावयाचे नार्हीतच ही गोष्ट सूर्यप्रकाशाह्तकी स्पष्ट आहे.

‘क्षत्रियाचा इतिहास-भाग २’ या प्रथोत हे धारेदोरे परस्पर कडे मिळालेले आहेत हैं स्पष्ट दाखविलेलेच आहे असेही झालेले आहे की, क्षत्रियांमधील निरनिराळ्या लोकांच्या धर्यावरून, त्यांच्या पराक्रमावरून, विशेष पुरुषांच्या नावावरून, वतनदारीच्या गोवांवरून व अशाच इतर भिन्नभिन्न कारणावरून त्यांची निरनिराळी नावे साहजिकच पडलीं व त्यांनाच पुष्कळ काळ लोटल्याने पुढे जातीचे स्वरूप आले मात्र वस्तुतः भूमिका-विस्तृत भूमिका-ही क्षत्रियकुलभूमिकाच होय त्या भूमिकेवर निरनिराळे जाति-वृक्ष वाढले, निरनिराळ्या मुलुखोंमुलुखी विहरले, विखुरले व प्रसरण पावले था सर्व गोषी ज्ञाल्या तरी मूल भूमिका-आद्य भूमिका-क्षत्रियकुलाचीच होय ही गोष्ट लक्षात ठेवण्या-सारखी आहे आणि म्हणूनच आमची मनीषा, आमचे हूद्रत, आमचा इष्ट हेतु हाच आहे की, धर्यावरून, पराक्रमाच्या महत्कार्यावरून, विशेष पुरुषांच्या नावावरून, वतन-दारीच्या गोवांवरून व अशाच इतर कारणावरून पडलेली, हर्शी रुडीमध्ये वहिवाटीत चालू असलेली, क्षत्रिय या एकाच मुख्य अगार्चीं वर दर्शविलेलीं अनेक पोटनावे ऊर्फे पोटजाति मुखाने उच्चारण्याचा त्रास न घेता क्षत्रियांन मोडणाऱ्या सर्व जातींनी आपली जात सांगावयाची ती

क्षत्रिय जात

हीच सांगावी, मानावी आणि वहिवाटीत आणावी क्षत्रिय जात ही प्रभु गोपालकृष्णाची जात आहे, ही प्रभु रामचंद्राची जात आहे, क्षत्रिय जात ही विश्वामित्र जनकादिकांची-जात आहे, आणि क्षत्रिय जात ही प्रभु शिवराय छत्रपतीची जात आहे अशी ही पुण्य-मय जात, अशी ही थोर जात, अशी ही कर्तव्यगर आणि पवित्र जात मुखाने उच्चार-ताना कोणास स्वर्गीनद वाटणार नाही बरे ! कोणास अभिमान उत्पन्न होणार नाहीं बरे आणि कोणास आपल्या कुलाबद्दल धन्यता वाटणार नाहीं बरे ! सर्व जग जेंये क्षात्रमय आहे तेंये आपणच आपल्याला-खास स्वतःला-क्षत्रिय म्हणविले नाहीं तरच आश्वर्य आणि म्हणूनच आमचा मनोदय आहे की, सध्या निदान आकुचित क्षेत्रापुरता विचार करून तरी उपरिनिर्दिष्ट वर्गांनी आपणास क्षत्रिय म्हणवावें, क्षत्रियत्व अंगीं बाणप्यास झटावें, क्षात्रधर्माचा पुनरुद्धार करण्याच्या प्रयत्नास लागावें, क्षात्रवृत्तीशीं तादात्म्य पावावे आणि आपल्या क्षत्रियत्वाचा डका क्रमाक्रमानें अखिल भारतात निनादित करून—

न मे विदुः सुरगणा प्रभवं न महर्षयः ।

अहमादिर्हिदेवानां महर्षणांच सर्वशः ॥

या भगवान् गोपालकृष्णाच्या धर्नीचा पडसाद प्रभूस एकविष्णावें सुलभ पण पुण्यकर्म आचरावें ही आमची मनीषा, हा आमचा इष्ट हेतु आमचे क्षत्रिय बांधव अवश्य विचारात घेऊन आम्हास उपकृत करतीलच करतील, अशी हडाशा आम्ही बालगतो.

एक वेळ क्षत्रिय ही एकच मुख्य भूमिका सर्वांनी आपत्या मनोभूमिकेशीं समरस केल्यावर क्रमाक्रमानें आपापसांतील रोटीब्यवहार, बेटीब्यवहार, पर्वबत् चालू कस्याचा

स्तुत्य उपक्रम आरंभावा. असे होत गेले म्हणजे राष्ट्रालाही सुसंघटितपणा अनायासेच प्राप्त होईल, एकराष्ट्रीयत्वाचे आदर्श असे आपले हे राष्ट्र बनेल आणि आजच्या मृतश्वाय क्षालेल्या भारताला—सध्यांच्या जातिभेदाच्या बजबजपुरीमुळे अत्येत विस्कवित स्वरूपाप्रत गेलेल्या भारतवर्षाला—आपसातील कुटीमुळे दुसऱ्यांचा गुलाम बनलेल्या गुलाम हिंदी राष्ट्राला—नवजीवन प्राप्त होऊन, एक जीव क्षालेल्या क्षात्रतेजाच्या बळावर हड्डीच्या गुलाम-गिरीतून वर डोके काढण्याचा राजमार्गही खुला होईल

उपरिनिर्दिष्ट आमची सूचना—आमचा इष्ट हेतु—आमची मनीषा सकृदर्शनी पुष्कळ अडाणी लोकांना दुर्घट किंवा अशक्यही वाटण्याचा समव आहे, पण विचाराती सत्य-तत्त्व ओळखून वागणे हेच शाहाण्याचे काम आहे, हे त्यानीं अवैद्य लक्षात असू यावें. शिवाय ही गोष्ट अशक्य म्हणून सोडून देण्यातही पुरुषार्थ नाहीं, कारण प्रयत्नानें, अभ्यासाने, सायासाने काहीही अशक्य राहू शकत नाहीं, हे तत्त्व—पूजनीय सतभूषण-सुप्रसिद्ध तुकोबाराय यानीं—

‘असाध्य तें साध्य, करितां सायास ! कारण अभ्यास तुका म्हणे’
या आपल्या अनुभविक वचनाने जगास पटवून दिले आहे शिवाय जगप्रसिद्ध वीर नेपोलियन बोनापार्ट यानेही आपला अनुभव जगासमोर अशा रीतीने माडलेला आहे कीं—

“ The word *impossible* is found in the dictionary of fools.”
म्हणजे ‘अशक्य’ हा शब्द मूर्खांच्याच कोशात फक्त सापडतो.

म्हणजेच कह गेल्यास उपरिनिर्दिष्ट उपक्रम आरभिणे अशक्य आहे असे काहीं नाहीं स्वत्वाचा, क्षत्रियत्वाचा, आपल्या परमपूज्य भगवान् श्रीकृष्णाचा अभिमान हूऱ्यात जागृत करून कर्तव्य मात्र केले पाहिजे उपरिनिर्दिष्ट सघटना प्रयत्नाती होऊ शकते की नाहीं याचे एकच ढळढळीत उदाहरण बस्स आहे आणि ते म्हटले म्हणजे १० सन १९०९ सालीं डिसेंबरच्या २५ तारखेला मराठा शिक्षण परिषदेचे जे तिसरे अधिवेशन उमरावतीस झाले होते त्याप्रसरणाचे होय त्यावेळी वन्हाड आणि नागपूर प्रातातील कुळळवी महाराष्ट्रातील मराठ्यांना स्वत पेक्षा हल्के समजत होते उलट पक्षी स्वत स राजे, महाराजे, सरदार, दरबारी वर्गे म्हणविणारे दखलनचे मराटे, वन्हाडातील हल्क्या मानलेल्या कुळळ्यांचे शिक्षण परिषदेत जाऊन बसल्यास आपला दर्जा कमी होईल अशी स्वामी मानी गर्जना वर्तमानपत्रानून राजरोसणे करीत होते तरी उभय पक्षातील पुढारी मडळीनीं या परिषदेत दोन्ही पक्ष एकत्र करण्याचा घाट मोळ्या मुत्सद्दिगिरीने जुळवून आणला. जेव्हा परिषदेच्या पाहेल्याच दिवशी उभय पक्षातील विद्रोनाची ओजस्वी व मुहेसूद अशीं व्याख्याने झालीं, तेव्हा त्या दोन्ही पक्षास आत्मीयत्वाची जाणीव होऊन ते लागलीच प्रेमाने परस्परांच्या छातीरीं छाती निंदवून एकजीव झाले ऐक्याची ओळख त्यावेळी उभयपक्षीयांना पटून ते एकत्रित झाले. एवढेच नव्हे तर त्यांच्यात परस्पर रोटीबेटी-व्यवहार आज सुरु असून गेल्या १०—१५ वर्षांतच शेकडों शरीरसंबधही चून आलेले

आहेत त्याच्प्रमाणे क्षत्रियांत मोडणाऱ्या अनेक पोटजार्तीतही अलीकडे रोटीव्यवहार परस्परांत सर्वस मुळ ज्ञालेले आहेत ही आनंदाची गोष्ट आहे

कोल्हापूरचे राजे घाटगे-मराठा क्षत्रिय-यांच्या कन्येचे लग्न हृदये होळकर सरकार सर सवाई तुकोजीराव महाराज यांच्या पुत्रांशी सहा सात वर्षांपूर्वीच ज्ञालेले आहे तालचेरकर कायस्थ याची कन्या इदूरच्या सवाई तुकोजीराव महाराजांनी आपली राणी केलेली आहे तसेच वन्हाडातील माधानचे मोहोड म्हणजे मूळचे राणे रजपूत, पण हक्कीचे कुळबी, आणि काकडा व पळसो येथील इगळे व देशमुख, हक्कीचे कुळबी पण मूळचे रजपूत, याचे शरीरसबध वन्हाडातील नामांकित देशमुख क्षत्रियांशी आहेत. तसेच उमरावती जिल्हांतील जळू, तळेंगाव ठाकूर, मोझरी, नायगाव इत्यादि ठिकाणचे सिसोदे राजपूत, राणे राजपूत, पुण्यांचे चांदेसेनीय कायस्थ प्रभु, गुजराथ, राजपुताना, मारवाड येथील रजपूत आणि दक्षिणातील देशमुख, पाटील, कुळबी, मराठा म्हणविणरे क्षत्रिय, यांचे परस्पर अनेक शरीरसबध घडून आलेले आहेत. त्यांची नामावळी क्षत्रियांच्या इतिहासांत शरीरसबध या प्रकरणात दिलेली आहे यावरून विचार करतां प्रयत्नाती क्रमांकमाने क्षात्रिय तेथून एक, ही भावना आचारात, विचारात, व्यवहारात आणि जगात उद्भूत होणे अगर तशी प्रस्थापित करणे काहीं मोठेंसे अशक्य नाहीं हे निर्दर्शनास येते

आतापर्यंत केलेल्या विवेचनावरून जगत् हें क्षात्रमय आहे व त्यास क्षात्रमय करणे आहे एवढी गोष्ट वाचकांच्या व्यानात आली असेलच परतु जगत् हें जर क्षात्रमयच आहे तर त्याला पुढ्हा क्षात्रमय करणे म्हणजे कर्से काय करणे हा पेच सकूदर्शनीं वाचकाना पडणे साहजिकच आहे, आणि मूळच्या क्षात्रमयजगताला पुढ्हा क्षात्रमय करण्याची आवश्यकता ती काय, अशी त्याना जिजासाही प्राप्त होणे साहजिकच आहे त्यांचे निराकरण आता आम्ही करणार आहो आमचे वाचक ही गोष्ट पूर्णपणे जाणूनच असतील की, पांडञ्या शुश्र अशा कागदावर जर कोणी उपद्घाणी व खोडकर अशा मुलाने काव्या शार्दूल्या आडव्या उम्या रेघोव्या ओढून तो कागद अगदीं गलिछउ व घाणेरडा केला, तर आपण त्या रेघोव्या रबराने साफ पुरुन काढून त्याचे मलीनत्व व घाणेरडेपणा काढून टाकण्याचा स्तुत्य व कमप्राप्त उपक्रम आरभीत असतो कागद हा मूळचा पाढरा शुश्र असतो, परंतु आपणाला तो पाढर, करावा लागतो या म्हणण्यात जी गोम आहे; तीव गोम जगत् हें क्षात्रमय आहे व त्यास क्षात्रमय करणे आहे या म्हणण्यात आहे. असा हा पेच पडण्यास एकच कारण ज्ञालेले असते की, मूळच्या शुद्ध स्वरूपावर जेळहा कोणी विघ्नस्तोषी व उपद्घाणी आपल्या करणीने शिंतोडे उडवून ते स्वरूप दूषित करतात, तेव्हां त्या दूषित स्वरूपास पुढ्हा झुढ करणे सजनास भाग पडते मूळचे स्वरूप शुद्धच, परतु मध्ये जो घोटाळा ज्ञालेला आहे आणि त्यायोगाने तें स्वरूप जे तातुरुते अशुद्ध ज्ञाले आहे तो अशुद्धपणा काढून टाकणे म्हणजेच पुढ्हा मूळ स्वरूप दृश्यमान करणे होय. यावरून मूळचे क्षात्रमयजगत् पुढ्हा क्षात्रमय करण्याची योजना वाचकांच्या सहजासहजी

लक्षांत येण्यासारखी आहे. जर मूळच्या क्षात्रमयजगतावर कोणाही स्वार्थी उपद्वाषांनी महाशयाकडून बोला फिरविष्याचा प्रश्न करण्यात आला नसता, आणि धर्माचे मूळचे उज्ज्वल स्वरूप जर कोणाकडूनही भ्रष्ट केले गेलें नसते, तर पुढ्हा हें जगत् क्षात्रमय करण्याची योजना व हेतु जागृत होण्यास काहीही कारण नव्हते परंतु याअर्थी तशी आवश्यकता आज भासत आहे व दुर्दैवांने तसा प्रसग आज भारतावर आलेला आहे त्याअर्थी पुढ्हा क्षात्रमय जगत् अस्तित्वात आणणे भाग आहे ही गोष्ट तास्त्रिक दृष्टीने व निःपक्षपातबुद्धीने विचार करणारास कदापि पटल्यावांचून राहात नाहीं

भारतावर हा जो दुर्धर प्रसग आलेला आहे त्याचे मूळ वर्णाश्रमधर्मप्रस्थापने-च्या स्वार्थी मनोवृत्तीं घजले गेलेले आहे असे नाह्लाजाने म्हणावें लागते ही वर्णाश्रमधर्मव्यवस्था पूर्वी तर शून्याकारांतच होती

चत्वार एकस्य पितुः सुताश्च । तेषां सुतानां खलु जातिरेका ।

एवं प्रजानां हि पितैक एव । पितैक भावन्नच जातिभेदः ॥

—भविष्यमहापुराण, अ० ४२.

म्हणजे, एकाच पित्याची चार मुळे जर्णी एकाच जातीचीं असतात, तदृतच एकाच विश्वनिर्मित्यापासून उत्पन्न झालेली प्रजा जातिमेदात्मक कशी राहू शकेल?

याप्रमाणे जेव्हां शुद्ध मनोवृत्ति समाजात नांदत होती, याप्रमाणे वर्णाश्रमधर्म-व्यवस्था जेव्हा शून्याकारी होती आणि याप्रमाणे जेव्हा एकाच सुष्ठिनिर्मित्यापासून—भगवान् गोपालकृष्णापासून—उत्पन्न झालेली प्रजा त्याकाली अर्थातच क्षात्रमय होती, त्याकालीं क्षात्रमय जगताची साक्ष दुसरी कोणतीच नको होती सुष्ठिनिर्मित्याचा वर्ण तोच प्रजेचा वर्ण, सुष्ठिनिर्मिता प्रभु गोपालकृष्ण क्षत्रिय, तेव्हा अर्थातच जगत् हे क्षात्रमय, आणि सृष्टीतलि धर्म तोच पवित्र क्षात्रधर्म, अशी त्याकालीं एकच तत्त्वपथि सर्व जगात नांदत होती

पुढे भगवतानीं वर्णाश्रमधर्मासबधाने आपले अधिकारी वचन पुढे माडले को,—

‘चातुर्वर्ण्यं मयासृष्टं गुणकर्मविभागशः’

याप्रमाणे अगच्या गुणांवरून जेव्हां वर्ण ओळखण्याची व मानण्याची पद्धति प्रचलित झाली, तेव्हा मूळच्या क्षात्रमय जगतातच निरनिराळे पोटभेद पडले क्षत्रियांतच अदृश लढवऱ्ये, कमालीचे तरवारबहादूर, भास्करसमप्रतापि अशा लोकांचा जो एक विशिष्ट वर्ग आढळून आला; त्यांना त्याच्या अगच्या गुणांप्रमाणे ‘क्षत्रिय’ अशी पदवी दिली क्षात्रतेजविहीन, नेभक्ष्ट वृत्तीचे पण कारस्थानांत व कपटपटुव्हात अग्रगण्य असा जो एक विशिष्ट वर्ग त्या क्षत्रियांतच आढळून आला, त्याला त्याच्या अगच्या गुणकर्मप्रमाणे ब्रह्मानदीं टाळी लावून स्वस्थपणे रामराम करीत बसणारे, म्हणून ‘ब्राह्मण’ ही पदवी दिली व्यापारधर्मात व हिसेबात वर्गे पारंगत असा जो विशिष्ट वर्ग त्या क्षत्रियगणांतच आढळून आला, त्याला त्याच्या अगच्या गुणकर्मप्रमाणे वैश्य ही पदवी दिली आणि सेवाधर्मतत्पर असा जो एक थोर मनाचा विशिष्ट वर्ग त्या क्षत्रियांतच आढळून आला, त्याला त्याच्या अगच्या गुणांप्रमाणे

शूद्र ही पद्धती दिली गेली. याप्रमाणे मूळव्या क्षत्रियाचेच गुणकर्मानुसार पोटसेद पाडून त्यास निरनिराळ्या विशिष्ट पदव्यानीं सबोधिष्यात घेऊ लागले गावेळीही आपापल्या अंगाळ्या सामर्थ्यानुसार वर्णप्राप्तीची पद्धति प्रवलित असल्यासुळे वर्णाश्रमधर्मातृं गोंधळ व बजबज-पुरी माजणे शक्य नव्हते परंतु पुढे मात्र हें वर्णाश्रमधर्मातृं बड फारच विकृत होत होत जाळून त्याच्यात पुढ्हा स्वार्थी मनोवृत्तीचे मिश्रण झाल्याने साराच गोंधळ झाला भगवंता-च्या अत्यंत उदार व असुरुच अशा पवित्रतम वर्णभ्यवस्त्रेच्या तत्त्वाचा खून करून, त्यावर धडधडीत धूळमाती केंकून, ‘गुणकर्मविभागशः’ या जार्गी ‘जन्मजाति-विभागशः’ या स्वार्थमुद्दिशेति त्रागळ्याची विसाडभरती भरतीस धाळून असिल आर्योळकांना अधोगतीस नेणारें व सान्या जनावे गुलाम बनविणारें, आणि त्याबरोबरच गुणकर्महीन अशा नामधारी ब्राह्मणास मात्र जन्मावरून सर्वांत श्रेष्ठ ठरविणारें भिकार भिक्षुकातत्व इसवीसनाढ्या नवव्या शतकांत म्हणजे आज सुमारे एक हजार वर्षांपूर्वी आद्य शकराचाचार्यांने जन्मास आणले प्रथमत या स्वार्थी तत्त्वाचा अभि आतल्याआतत्व पेटत राहिला गेल्या पांच सातशे वर्षांत त्याला लटके मूर्त स्वरूप येऊन त्याच्या ज्वाला इतरेजनास चटके देऊ लागल्या आणि पेशवार्हाढ्या चालत्या सैतानी काळात म्हणजे सुमारे दीड दोनशे वर्षांत त्याला संतानशाहीचे अत्यंत उग्र स्वरूप प्राप्त होऊन हळी तर त्याचा वणवा ज्वालाप्राही पर्वताप्रमाणे इत्स्ततः भडकत चालला आहे यासबघाने आम्ही जास्त लिहू गेल्यास आमच्यावर ब्राह्मणद्वेषाचा लटकाच आरोप व्यर्थ येणार हें आम्ही जाणून आहोत आणि म्हणूनच या बाबतींत कान टोऱ्याच्याचे काम आम्ही सोनाराकडेच देत आहो

श्री० र ल भिडे हे ब्राह्मणगृहस्थ ‘धर्म व जाति’ या आपल्या लेखात म्हणतात—

“ शंकराचार्याच्या याच मुख्य आत्मघातकी व स्वार्थी धोरणासुळे उच्चनीचपणाचा पाया पडून आपसांत फूट पढूं लागली. आपसांतील फुटीसुळे वंधुप्रेमाच्या, राष्ट्रप्रेमाच्या व भावनैक्याच्या चिंधड्या उडाल्या, उच्चनीचत्वाच्या भावना उत्पन्न झाल्या, त्यासुळे रोटीबेटी-व्यवहार हळुहळू बद पडू लागले, नीतिप्रधान सनातनधर्म बुळून जातिप्रधान सनातनी नव्हे सैतानीधर्म डोके वर काढूं लागला उमे आडवैं गंध लावणे न लावणे, मूर्तिपूजा करणे न करणे, अमुक व्यक्तीशीं अगर व्यक्तिसमुद्दयाशीं रोटीबेटीव्यवहार करणे न करणे वगैरे रुठीसच धर्म मानण्यांत येऊ लागले, समाजांतील या विचित्र मनोवृत्तीसुळे परिस्थिति बदलली व तिनेच भावनैक्याचा व राष्ट्रक्याचा खून केला. या आपसांतील फुटीसुळेच आर्य म्हणजे श्रेष्ठ हें आपले मूळचे नांव नष्ट होऊन त्याच्या जार्गी हिंदु म्हणजे गुलाम हें भ्रष्ट नांव आर्योच्या नशिरी आलै.” शंकराचार्याच्या या धार्मिक व सामाजिक फुटीचा पुरा पुरा फायदा तत्काळीन धूर्त मुसलमानांनी

बोउन आपल्या तरवारीच्या जोरावर लाखो—क्रोडो—आर्योंना आपले गुलाम बनवून काबूल, कंदाहार, गिरजानी येथे नेले. या फुटी-मुळेच मुसलमानांना लाखो हिंदी गुलाम हिंदूस्थानांत मिळून लागले, त्यामुळे हिंदू म्हणजे गुलाम, हिंदूधर्म म्हणजे गुलामांचा धर्म आणि हिंदूस्थान म्हणजे गुलामांचा देश हे नवीन फारशी शब्द मुसलमानांनी जन्मास आणले. 'हिंदू' हा शब्द शंकराचार्यांच्या पूर्वीच्या आर्योंच्या कोणत्याही ग्रंथांत सांपडत नाही. इतकेच नाही तर मुसलमानांच्या फारशी ग्रंथांत मात्र ह्या काळापासून हिंदू म्हणजे गुलाम हा शब्द प्रथम प्रचारांत आला व तोच फारशी शब्द पुढे मुसलमानांच्या सहघासाने हिंदूंच्या हाडीमांसी खिलून बसला. हाच वरील गोष्टीचा निर्विवाद पुरावा होय "

क्षात्रमय जगतांत जो गोधल माजला व मुळवे क्षात्रमय जगत जें विकृत झाले ते हे असेंच, आणि म्हणूनच 'जन्मजातिविभागश.' या आत्मघातकी, भिकार, भिषुकी, धर्म-तत्त्वामुळेच जर आपले श्रेष्ठत्व नष्ट होउन आणण गुलाम बनलो आहोन तर हे निराधार भिषुकी तत्त्व पार कुणाळून देऊन, या स्वार्थी तत्त्वास नेस्तनाबूद करून, त्याचा धुव्वा उडवून आणि सात क्रान्ति घडवून आणून आणण भगवान् श्रीकृष्णांच्या प्रस्तुत लेखाच्या शिरोभागी उद्दृत केलेल्या वचनाच्या पूर्तीकरिता अवश्यमेव झटले पाहिजे

जगत् हे क्षात्रमय कसें आहे, ते क्षात्रमय कसे होते, मध्यतरी तें विकृत कसें झाले आणि आतां पुन्हा ते क्षात्रमय करण्याची आवश्यकता कां आहे एवढया गोष्टी जगदांतरीं भेदून क्षात्रमयमजगत ज्या दिवशीं खरें क्षात्रमय होईल, ज्या दिवशीं जिकडे तिकडे क्षात्रधर्मांच्या पताका फटकत असलेल्या दृश्यस पडतील, ज्या दिवशीं भगवान् श्रीकृष्ण-परमात्मा आपल्या क्षत्रिय वशजाना क्षात्रकुलभूमीत स्वर्ज्जद व क्षात्रधर्मयुत अशा स्थिरांत आणून सोडील आणि ज्या दिवशी—

कृणवतो विश्व क्षत्रम्

ही आमची मनीषा, हे आमचे हूदत आणि हा आमचा इश्वरे पूर्णपणे पार पडेल त्याच दिवसावरून—त्या महान् शुभ दिवसावरूनच—आम्ही आपले प्रस्तुत प्रथ लिहिण्याचे श्रम ओवाळून टाकू आम्ही कृतकृत्य होऊ आणि सद्गदित अतकरणाने आम्ही आपल्या भगवान् श्रीकृष्णाची—आमच्या क्षात्रकुलकोहिंरुराची—विनम्रभावाने उच्च स्वरांत प्रार्थना करू कीं,

सर्वेऽत्र सुखिनः संतु सर्वे संतु निरामयाः ।

सर्वे भद्राणि पश्यंतु मा कश्चिद्दुःखमाप्नुयात् ॥

—ग्रंथकर्ता.

आत्मनिवेदन

आपुलिया स्वानुभवै । आपणांस निवेदावै ।
आत्मनिवेदन जाणावै । ऐसे असै ॥ १ ॥

—दासबोध.



पुष्कळ दिवसापासून माझी तीव्र इच्छा होती की, क्षात्रप्रभाकराचा दंदीप्यमान प्रकाश सुसावस्थेतील भारताच्या म्लान मुखमडलावर पाढून त्यास क्षात्रतेजाची चुणूक दाखवून यावी ही माझी इच्छा कशा तन्हेने मला पार पाढून घेता येईल याचा जेव्हा मी विचार करू लागला, तेव्हा मला अकस्मात् नवचैतन्यमय सदेश स्फुरविता झाला की, क्षात्रतेजयुक्त असा क्षत्रियाचा मामाजिक व धार्मिक स्वरूपाचा इतिहास जर जनताजनार्दनाचे पुण्यचरणी मला अर्पण करतां येईल, तर माझी ही उल्ट इच्छा बद्दशानीं सफल झाल्यावाचून राहाणार नाही असा हा सदेश माझ्या मनोदृष्टीत आपल्या भ्रमणकियेने जेव्हा विवेकाचे भोवरे उत्पन्न करू लागला, तेव्हा अर्थातच मला ही चैतन्य प्राप्त होउन त्या भोवण्याचे अनुरोधानेच माझी वृद्धबुद्धि क्षात्रसागराच्या अफाट खलबलाटांत सशोधनदृष्ट्या प्रयत्न करतांना पाणबुड्याप्रमाणे मोळ्या उत्साहाने भराभर कुज्या माऱू लागली या कित्येक बुड्यात तिच्या हातीं केव्हा केव्हा क्षात्रसागराच्या तळाशी असलेले खालही लागले व बुढमोळ रत्ने—उपरत्ने ही पुष्कळच मिळालीं जेव्हा तिला या क्षात्रसागरांत अनेक अभूत्य रत्ने—उपरत्ने प्राप्त झाली, तेव्हा साहजिकच तिला आणखीही मोह मुट्ठा व तिचे प्रयत्न पुढेंगुढे जिवापाड होऊ लागले या बाबरींत तिनें कसकसे प्रयत्न केले व क्षात्रसागराच्या उसळ्या लाटाबरोबर ती कुठेकुठे वाहात गेली हेच मला येथे निवेदन करावयाचे आहे.

वैदिक काळापासून आजतागायत क्षत्रियाचे राजकीय स्वरूपाचे शेकडों इतिहास प्रसिद्ध झालेले असुन त्यांचा सामाजिक व धार्मिक स्वरूपाचा एकत्रित असा विस्तृत इतिहास जेव्हा मला टोचणी माऱू लागला, तेव्हां त्याच्या हांकेकडे लक्ष देणे मला भागाच पडले वास्तविक पाहिले असतां एवढे जगी घाडस करणे धोक्याचे हेईल अशी मला अतःसूचना मिळेल की काय असा मला सशय यावयास पाहिजे होता कारण या अवाढब्य कार्याचे स्वरूपच सकृदर्शनी मोठे भयानक असावयाचे ही गोष्ट सर्वेश्वर इ

सर्वपरिचित आहे परंतु या बाबतीत माझी मनःस्थिति पहिल्यापासूनच मोळ्या आनंदात व उत्साहात विलीन झालेली होती, आणि ही तिची स्थितीच बाबकासमोर पुढील आत्मनिवेदन माहाप्यास खरीखुरी कारणीभूत झालेली आहे माझ्या त्या वेळव्या आनंदी व उल्हसित मनोवृत्ताचिंह चित्र आतोही जेळ्हा जेळ्हा मी आपल्या डोऱ्यासमोर उमें करतो तेव्हा माझे मलाच मोठे आश्रय बाटते व मी स्वानदसाम्राज्यात मुख्य होऊन जातो

अशाप्रकारे आनंदी मनोवृत्तीच्या व उल्हसित बुद्धिबलाच्या आधारानें जेळ्हा मी प्रस्तुत प्रथलेखनाच्या विचारात दंग झालो, तादात्म्य पावलो, तेळ्हा मला न कळतच या क्षेत्रातील निरनिराळ्या लहानमोळ्या गोष्ठी मजकडून जगज्ञालक प्रभु घडवून आणवू शागला

हा प्रथ लिहिण्याच्या विचाराची लाट इ० सन १८९७ सालीं अगदी प्रथम माझ्या मनात उद्भूत झाली त्याच वर्षी वन्हाडात उमरावतीस भारतीय कॉप्रेस भरली होती, व शारीरिक अस्वास्थ्यामुळे मीही औषधेपचाराकरिता त्याच वर्षी उमरावतीस येऊन राहिलो होतो या कॉप्रेसकरिता अलम् भरतखडोतून व त्यातही विशेषकरून वन्हाड व मध्य-प्रांतामधून क्षत्रियाच्या निरनिराळ्या शाखांतील निवडक विद्वांत्ले उमरावतीच्या कॉप्रेस-नगरात येऊन विराजमान झालीं होती त्या सुवर्णसधीचा कायदा घेण्याच्या हेतूने मीं माझे कार्य साधून घेण्याची एक योजना लढविली निरनिराळ्या शाखांच्या क्षत्रियांची निरनिराळ्या दिशानीं माहिती भिळविष्णाचे धोरणानें कोष्टकवज्जा काहीं तक्के छापून घेऊन ते तक्के कॉप्रेसकरिता आलेल्या अनेक प्रांतातील अनेक विद्वानांकडून मीं भरू घेतले त्यामुळे जाति, वंश, कुळ, गोत्रे, कुलाचार इत्यादि अनेक प्रकारच्या उपयुक्त माहितीच्या भाडाराचा बराच अश मला त्या कॉप्रेसच्या सुवर्णमय पर्वणीत लाभला माझ्या ऐतिहासिक जिज्ञासेच्या लाबाच्या प्रवासमार्गातील माझे हे पहिलेच पाऊल या सुमगल सुमुहूर्तावर अशा प्रकारे यशस्वी रीतीने पुढे पडल्यामुळे माझ्या आवडीच्या कार्याविषयीची माझी जिज्ञासा जास्त उत्साहाने वाढत गेली

या वेळेपासून पुढे या दिशेन माझे प्रयत्न चाललेच होते निरनिराळ्या प्रथकाराचे ईमजी, मराठी व संस्कृत भाषेतील उपलब्ध प्रथ वाचून त्यातील उपयुक्त माहिती सप्रहित करण्याचे उद्योगास मी पुढे लागलो हा प्रथवाचनाचा, मननाचा व त्यातील सग्रह तत्त्वे सप्रहित करण्याचा माझा भगीरथ प्रयत्न इ० सन १९२१ पर्यंत चालूच होता या पंचवीस वर्षाच्या कालावर्धीत व आजपर्यंत या कार्याकरिता मी सुख्यत खालील प्रथांचे व मासिकादिकांचे परिशिलन केले जिज्ञासृ वाचकासाठीं ती यादी खाली दिलेली आहे

१ रामायण (तुलसीदासकृत), २ महाभारत, ३ ऋद्गवेदसाहिता, ४ वेदाच मराठी मार्गातर (श्रुतिबोध), ५ भगवद्गीता, ६ गीतारहस्य, ७ यजुर्वेद, ८ व्यासकृत स्कन्धपुराण, ९ अथर्ववेद, १० सन्यासगीता, ११ सत्यादिखड, १२ वज्रसूचिकोपनिषद, १३ शकर-दिग्विजय, १४ सिद्धान्तविजय, १५ छादोग्योपनिषद, १६ स्वात्मबोध, १७ राजस्थानचा ज्ञातिहास हिंदी, १८ ब्राह्मण निर्णय, १९ कात्यायनाचे वार्तिक, २० वन्हाडचा इतिहास

२१ न्यायीकर्मनिर्णय, २२ बुद्ध देव, २३ साउथ इंडियाच्या इतिहासाचा प्रारम्भ, २४ सरस्वति-मंडळ, २५ पृथ्वीराज राष्ट्र, २६ दलखनचा प्राचीन इतिहास, २७ नागपूरकर खोसलयाची बखर, २८ अजमीरचा इतिहास, २९ हरिवंशविजय, ३० प्राचीन भरतभूमि, ३१ संस्कारकौस्तुभ, ३२ म्हैसूर व कुर्णचा इतिहास, ३३ ऐतिहासिक गोष्टी, ३४ विवेकानंद समग्र ग्रंथ, ३५ ओरायन, ३६ भारतवर्षाका इतिहास, ३७ शाहू छत्रपतीचे चरित्र, ३८ भारतीय ज्योतिषाच्च, ३९ आर्याचे सणाचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास, ४० सत्यार्थप्रकाश, ४१ मध्ययुगिन भारत-भाग १-२, ४२ ग्रामपालाचा इतिहास, ४३ औरंगजेबाचे चरित्र, ४४ हिंदी राजस्थान-भाग १-२, ४५ मराठी रियासत, ४६ राधामार्घ विलासचूप, ४७ हिंदुस्थानचा अर्वाचीन इतिहास, ४८ मरात्यांचा इतिहास, ४९ निर्णयसिद्धु, ५० गुलाबरावमहाराज मधानकर याचे चरित्र, ५१ वाल्मीकि रामायण, ५२ धर्मसिद्धु, ५३ कूर्मीक्षत्र कुलादर्श, ५४ कबीराची गाथा, ५५ शूद्रकमलाकर, ५६ क्षात्री-कुलादर्श, ५७ तुकारामाची गाथा, ५८ स्पर्शास्पर्श, ५९ क्षात्रवशसागर, ६० व्रतार्क, ६१ इतिहास तरंगिणी, ६२ वशभास्कर, ६३ गर्भगीता, ६४ गुरुचरित्र, ६५ बडोद्याचे राज्यकर्ते, ६६ कौलरहस्य, ६७ इतिहाससप्रह, ६८ मराठा कुळांचा इतिहास, ६९ ज्ञानसंकलिनी तंत्र, ७० शकराचार्यांचे चरित्र, ७१ वशावली शहाणव कुळी, ७२ मूळसूत्र, ७३ सरदेसाईचा इतिहास, ७४ शहाणव कुळी, ७५ एकनाथी भागवत, ७६ रामायणकालीन सामाजिक स्थिति, ७७ दक्षिणचा इतिहास, ७८ सिद्धान्तबोध, ७९ मरात्यांच्या सत्तेचा उत्कर्ष, ८० हिंदुस्थानचे प्राचीन भूवर्णन, ८१ पाडवप्रताप, ८२ शैव व वैष्णव पथ, ८३ हर्षचरित्र, ८४ ज्ञानेश्वरी, ८५ मनुस्मृति, ८६ पराशर माधवप्रथ, ८७ दासबोध, ८८ आर्थलोकाचे मूलस्थान, ८९ गौतम धर्मसूत्र, ९० कलंकी पुराण, ९१ शिवरहस्य, ९२ भिक्षुक शाहीचे बड, ९३ ब्रह्मादपुराण, ९४ लिंगपुराण, ९५ क्षत्रिय आणि त्याचे अस्तित्व, ९६ गरुडपुराण, ९७ वृहदारण्यकोपनिषद, ९८ क्षत्रियमाहात्म्यपुराण, ९९ मत्स्यपुराण, १०० भारतवर्षभूवर्णन, १०१ कूर्मपुराण, १०२ वराहपुराण, १०३ ब्रह्मवैतृत्पुराण, १०४ गणेशपुराण, १०५ मार्केडेयपुराण, १०६ नारदपुराण, १०७ भविष्यपुराण, १०८ ब्रह्मपुराण, १०९ पद्मपुराण, ११० नवनाथभक्तिकथासार, १११ पराशर धर्मसूत्र, ११२ रघुवंश, ११३ आपस्तब धर्मसूत्र, ११४ अत्रिस्मृति, ११५ अर्वाचीन महाराष्ट्र, ११६ निजाम व इम्रज याचे तहनामे, ११७ पराशरस्मृति, ११८ इतिहासमजरी, ११९ अत्रिसहिता, १२० गुजरात देशाचा इतिहास, १२१ चितोडगडचा वेढा, १२२ छत्रपति शिवाजी, १२३ पृथ्वीराज चव्हाण, १२४ भारतीय सग्राम, १२५ भारताचा उपसहार, १२६ मरात्यांच्या सत्तेचा उत्कर्ष, १२७ मरात्यांच्या प्रसिद्ध लढाया, १२८ महिकावतीची (माहिमची) बखर, १२९ मरात्यांची बखर, १३० आचाररत्न, १३१ नक्काचे ब्रह्मकर्मसुच्चय, १३२ नारायणभट्टी, १३३ हिंदुधर्मसीमासा, १३४ क्षत्रियवैश्यांच्या धार्मिक हक्काचे सरक्षण, १३५ हिंदुधर्मशास्त्र, १३६ अमरकोश, १३७ महाराष्ट्रीय ज्ञानकोश, 138 Some Kshatriya tribes of ancient India, 139 History of Afghanistan, 140 Who

are the Marathas, 141 Ethnographical Survey of India, 142 All India census Report for 1911, 143 All India Census Report for 1921, 144 Census Report of C P and Berar for 1921 145 Bombay Gazetteer, 146 Berar and C P Gazetteer, 147 Ancient history of Deccan, 148 Historian's history of the World, 149 Arctic home in the Vedas, 150 Religion and philosophy of India, 151 Rigveda suctas trans, 152 Sketch of vedanta philosophy, 153 Shranta bhumi, १५४ श्री० जोशी याचे चित्रमय जगत् (मासिक) १५५ श्री० ठाकरे याचे प्रबोधन (मासिक), १५६ श्री० कोल्हटकर याचे श्रुतिबोध (मासिक), १५७ श्री० सडेकर याचे लोकमित्र (मासिक), १५८ श्री० कृष्णद्वार्ति याचे इदंधनुष्य (मासिक) १५९ श्री० दलवी याचे मराठा भित्र (मासिक)

याप्रमाणे प्रथपरिशीलनाचे काम जरी सरासरी २५ वर्षेष्येत मधून मधून चालत होते, तरी इ० सन १९१४ सालापर्यंत मी आपले आयुष्य नायव तहसीलदार या नात्याने सरकारी नोकरीत गहाण ठेविले असल्यामुळे मजकङ्गून व्हावे तसे नेटाने हे एकच कार्य होणे अपरिहार्य होते इ० सन १९१४ सालां मी पेन्शन घेतले, परंतु लगेच “सुबोधमाला” नावाच्या मासिकाचे सपादकत्वाचे जोखमीचे कार्य मी आपल्या शिरावर घेतल्यामुळे हे इतिहाससंशोधनाचे नाजूक पण अत्यत महत्वाचे कार्य करण्यास इ० सन १९२० पर्यंत मला फारच थोडा अवसर मिळाला आणि यामुळे पुन्हाही या अवधीत मजकङ्गून ऐतिहासिक लेखनाचे कार्य अविरतपणे होऊ शकले नाही

इ० सन १९१५ तें १९२० पर्यंत मी सुबोधमालेचे जनक व सपादक या नात्याने लालन पालन केले पुढे १९२१ सालांत माझ्या वयाचे ६१ वै लोट्टन गेले व बाल्या वस्थेत असलेल्या माझ्या आवडत्या सुबोधमालेचे लालन-पालन नियमितपणे करण्याचे माझे पवित्र कर्तव्य, माझ्या वृद्धावस्थेमुळे मला डोर्हेजड वाढ लागले त्यामुळे मालेचा जनक या नात्याने तिचे लम एका विद्रान् मराठा तरुण सपादकाशी लावून देऊन मी आपल्या मालेचे सालंकृत कन्यादान केले त्यावरी सुबोधमालेचे एकदर सर्व सर्व वजा जातां पाचशे रुपये निव्वळ नफा राहिला होता या नफ्यासुद्धा सुबोधमालेचे सर्व हळ पूर्णपणे नवीन संपादकाच्या स्वाधीन केले याप्रमाणे सुबोधमालेचे पाणिप्रहृण तिच्या योग्य सपादकाने केल्यामुळे तिच्या भावी ससाराच्या काळजींतून अर्थातच मी मोकळा झालो

यापुढे मात्र ऐतिहासिक संशोधनास व लेखनास मला बरीच सवड मिळू लागली आणि तसतसें माझे कार्यही भराभर होत गेले गेल्या ६७ वर्षांत मी आपल्यास केवळ याच एका मुळ्य कामास सर्वस्वी वाहून घेतल्यामुळे या कालावधीत पुक्कळशा महत्वाच्या ग्रंथांचे वाचन व परिशीलन झाले. अनेक ठिकाणी फिरून उपयुक्त माहिती गोळा करतो आली, अनेक वर्तमानपत्रांतून तसेचं उद्घापोह करता आला, अनेक विद्रानांचीं मर्ते

मिळविता आलीं, पुरुष करुन तज्ज्ञांशी पत्रव्यवहार करुन त्याच्याजवळ असली नसली माहिती मागवून तिचा यथोचित उपयोग करता आल, वर्तमानपत्रातून जाहिराती देऊन व कोर्ही विशेष माहिती मिळविण्याकरिता पशास हजार छापील तके १५-२० वर्तमान-पत्रातून वाटून अनेक प्रकारची उपयुक्त माहिती हिंदुस्तानच्या बहुतेक भाणातून मिळविता आली, आणि याप्रकारे सर्व घटना घडून आल्यावर लेखनाच्या जुळवाजुळवीचे त्रास-दायक कामही शनै शनै चालू झाले

माझे हे लिखाण कधीं पूर्ण होते व इतिहासाच्या स्तरूपात भी त्याला कधीं पाहातो याचाच मला यावेळी सारखा ध्यास लागून गेला होता जर्नी, मर्नी, स्वप्री मला माझा 'क्षत्रियांचा इतिहास'च दृग्मोचर होत होता माझा हा इतिहास आपल्या जन्माचे सार्थक्य केव्हां करुन घेतो व मीही पर्यायाने केव्हां कृतकृत्य होतों त्या कालाचीच मी यावेळी एकाग्रतेने मार्गप्रतीक्षा करीत होतों कारण,—

"श कार्यमद्यकुर्वति पूर्वाहे चापराहिकम् । नहि प्रतीक्षयते मृत्युं कृतमस्य न वा कृतम्" हे तत्त्व भी जाणून होतो

वास्तविक पाहिले असता पुस्तक बाहेर पडण्यापूर्वी मला एवढे उतावीक्ष होण्याचे काहीही कारण नव्हते परतु माझे 'पुस्तक' हे पुस्तक नसून 'इतिहास' होते, आणि तेही दिव्य क्षात्रनेजाने युक्त अशा इतिहासाचे 'पुस्तक' होते इतिहास हें एक गतकालीन गोष्ठीचे यथार्थ चित्र होय इतिहास हा एक भूतकालीन क्रान्त्या-उत्क्रान्त्या दाखविणारा चलचित्रपट होय आणि आमच्या कात्रक्षेत्रातील हा क्रान्त्या-उत्क्रान्त्या फारच प्रदर्शनीय अशा असत्याने त्याचे चित्र जगापुढे शक्य तितक्या लवकर यावे अशी स्वाभाविक उतावीक्षता मला लागली होती उत्क्रात्यवस्थेच्या प्रवासात अर्धवट अधारात पुढे पाऊळ टाकीत असता, चुकाच्या ठेंचा वारवार लागू नयेत मृणून इतिहास गतानुभवाची दिवटी घेऊन मानवी सृष्टीच्या पुढेपुढे हुजन्याप्रमाणे धावत असतो, परमेश्वरी ग्रहतत्त्व बरेच्यसे नीट न उमणल्यामुळे मनुष्यांच्या हातून जी घोर कृत्ये घडतात, तीं पुन्हा घडू नयेत मृणून हाच इतिहास मानवांच्या चुकाचा घडा त्याच्या तोंडावर घडाघड वाचून दाखवून त्याची कानउघाडणी करीत असतो, भूतकाली घडलेल्या क्षुक्लक चुकीचा भयंकर परिणाम वर्तमानकालीन मानवांना स्पष्टपणे सांगून, त्याच्या विचारयत्राला नियंत्रित करण्याची कामगिरी इतिहासच करीत असतो, भूतकालील पापांचे पर्वत मनुष्यांच्या डो यांपुढे मूर्तिमत आणून उमे करणारा आणि "पहा, याउप्पर जर तुम्ही आपले वर्तन सुधारणार नाही, तर हेच पापांचे पर्वत सांत्या जगापुढे मांडून भी तुमच्या बदनामीचा डका पिटीत राहीन" असा संडेतोड दम भरणाराही इतिहासच पोटात एक आणि औंठात एक अशा दागिक गारब्यांच्या चलच्या भदरीच्या हातचलाखीने खोल्यानाऱ्या कल्पनांची धूळ ढोळ्यात गेल्यामुळे राष्ट्र जेव्हा डोळे चोळू लागते, व त्यामुळे त्याची प्राणजयोत जेव्हा मिणमिण करू लागते, तेव्हा खिंडासारखी गर्जना करुन व राणुच्या कानात त्याच्या पूर्व-

संचिताचा दिव्यमन्त्र फुकून स्थाला निशिष्ठार्थात् सचैतन्य करणारा इतिहासाशिवाय दुसरा कोण समर्थ आहे !

इतिहास हा अशी काऱ्ये करीत असतो आणि अशी काऱ्ये क्षात्रक्षेत्रात आज अत्यावद्यक आहेत, म्हणूनच माझे सर्व लक्ष माझ्या ‘इतिहासा’कडे लागून गेले होतें. येनकेनप्रकारेण कसेबसे मी आपले लिखाण तर पूर्ण केले माझे हस्तलिखित लिखाण जेव्हा पूर्ण झाले तेव्हा मला बाहुदर्शी आनंद झाला, पण उलटपक्षी तितकीच भीति वाढू लागली वाचकाना हा माझ्या भीतीचे कोडे कदाचित् सकृदर्शनी उलगडणार नाही, आणि म्हणूनच मीही पण त्याना विनाकारण बुचकाळ्यात न पाडता माझ्या भीतीचे कोडे मीच उलगडून दाखवितो मला जी भीति वाटत होती ती ‘काळाची भीति’ होय इतिहास लिहिण्याच्या अविभ्रात श्रमासुळे माझे शरीरयत्र इतके खिळखिळे झाले होतें की, तें केव्हा नेस्तनाबूद होईल याचा काहीं नियमन राहिला नव्हता माझ्या बगाला यावेळी ६५ वै वर्ष पूर्ण होऊन ६६ वै वर्ष लागले होते शरीर जीर्ण झाले होते जरा ही आ पसरून माझ्यासमोर राक्षसीप्रमाणे दत्त म्हणून उभी होती, शरिरातील यत्रे आपापली कामे सुरक्षितपणे चालू ठेवण्यास असमर्थ झाली होती स्पष्ट सांगवयाचे म्हणजे ‘म्हातारा निकामी झाला’ अशी स्थिति प्राप्त झाली होती, आणि त्यातही लेखन, वाचन, मनन, श्रवण, भ्रमण हीं पचमहामूर्ते त्रात्रिदिन जखडून माझ्या जीर्ण छातीवर बसून मला इतका बेजार करून सोडीत की, दुनियेला आपणांला लक्वरन्च निरोप माणावा लागणार असें मी भाकित केले होते या प्रसर्गी—इतिहासलेखनाच्या प्रसर्गी—जनताजनार्दनाच्या चरणयुगमावर इतिहासरूपी करीरकुसुम अर्पण करण्याचे ऐन प्रसर्गी, माझ्या वृद्धपणाच्या शारीरिक अवस्थेला एवढा भयकर झटका बसला होता कीं, अगदीं प्रत्यक्ष माझ्या छातीतून रक्ताचा एक गोलक गडगड करीत येऊन तोडातून खालीं पडत असे हा प्रकार झाला म्हणजे माझे काळीज चर्री होई, माझे अवसान फाकून जाई, माझे छकेपजे सुट्न जात व ज्याकरिता आपण या मृतावस्थेला येऊन पोंचलो त्या कायरीचे मधुर व सुरुचिर फल आपणास चाखावयास न मिळताच आपण इहलोक सोडून जाणार अशी कल्पना मनात येऊन माझे हृदय भडभडून येत असे मला दुसरे तिसरे काहीं वाईट वाटत नव्हते, विशेष दुःख ते एवढेच कीं, माझी ही साधीभोळी कृति—इतिहासाचा प्रथ—जगापुढे न येतो अधारातच राहाणार व मी जनताजनार्दनाच्या पुण्यमय सेवेस आचवणार हीच जाणीव माझे हृदय जाळीत होती

अशा चित्राकात अवस्थेत आयुष्याचा एके किमी कमी होऊ लागला व त्या बरोबरन्च माझा ‘इतिहास’ जगापुढे येण्याचा दिवस जवळ जवळ येऊ लागला अखेर भगवतानें एक सुदिन दाखविलाच त्या सुदिनाचे वर्णन करण्यास दुनियेतील कोणत्याही कोशांतील शब्द अपुरेच पडणार असल्यानें तो कल्पनातीत महत्वाचा सुदिन माझ्या आयुष्यातील एक महत्वाचा सुवर्णदिन होय एवढेच मी त्याचे बालबोध वर्णन करतों. तो सुदिन इ० सन १९२७ सालातील एक अलभ्य पर्वदिन होय त्या दिवशी भगवान्

श्रीकृष्णानें माझा 'इतिहास' एकदम जगापुढे आणला. 'तुका म्हणे येथे कराराचे काम । मग आहे राम जवळीच ॥' हें तत्त्व त्या दिवशीं मला बालेबाल पटले. परमेश्वराचे मनात माझ्याकडून जनतेची थोडीकहुत सेवा करून ध्यावयाची होतो, म्हणून परमेश्वराने आपला वरदहस्त माझ्या शिरावर ठेवून एवज्याही बिकट प्रसरांतून मला व माझ्या 'इतिहास' अपयाला शीरसलामत रीतीने जगत्कांतारी डुलत राहू दिले, या असीम कृपेबद्दल मी भगवान् श्रीकृष्णाची कशा रीतीने प्रार्थना करू तेच मला समजत नाहीं

माझ्या इतिहासाचे म्हणणे आजपर्यंत हेच निनादित होत आलेले आहे की, पुराण कालाबद्दल फाजील अभिमान बालशृंग, जुने तेवढे सोने अशी प्रवृत्ति ठेवून राष्ट्राच्या भूतकालीन पापांच्या पर्वतावर पांचलण घालणे म्हणजे नव्या मन्वतराच्या नव्या आशीर्वादास आम्ही अपात्र आहोत अशी जबाबी देणेच होय दिव्याखालीं अधार हा असावयाचाच, परंतु जेव्हा एखादे राष्ट्र दिव्याच्या उजेडाचाच तेवढा इतिहास पुढे आणते आणि अंधाराबद्दल जाणूनबुज्जन अशान दाखविते, किंवा अधारास उजेडाचे नकली स्वरूप देऊन उजेडास अधारात लपविष्याचा गार्ढी थाटाचा प्रयत्न करते, तेव्हा ते राष्ट्र-त्याची प्राचीन संस्कृति किंतीही उज्ज्वल असो—नवीन मन्वतराच्या प्रसादाला पात्र होणे कधीही शक्य नाही इतकेच नव्हे तर उलट पक्षीं त्याचे नकली गारूढ उघडकीस येताच 'अतो ग्रष्टस्ततो ग्रष्टः' या म्हणीप्रमाणे त्याचा सर्वसर्वी-हासच होऊन ते राष्ट्र जगाच्या उपहासास मात्र पात्र होते म्हणूनच वृथाभिमानास बळी न पडता खन्या खोल्या अशा दोन्ही बाजूनीं छाननी करून व दोन्ही रगाचे चित्र रंगवून इतिहासाचे बाळसेदार गोडस स्वरूप जनताजनार्दनाच्या दृष्टेपत्तीस आणले पाहिजे

माझा 'क्षत्रियांचा इतिहास' शक्यतोवर मीं असाच प्रथित केलेला आहे असे माझे मला वाटते इतरेजनाना, माझ्या प्रिय वाचकाना तो कसा काय वाटला व कसा काय आवडला याचे एकच प्रत्यतर सध्या मजजबळ आहे आणि ते प्रत्यतर म्हटले म्हणजे हेच की, प्रस्तुतचे आत्मनिवेदन हे माझ्या इतिहासाच्या बुसन्या अवतारामागे कक्ष एकाच वर्षानितर अवतरले आहे माझ्या इतिहासाचा पहिला अवतार इ० सन १९२७ मध्ये झाला त्या अवताराचे व्यापकत्व जगदातारीं विश्वाच्या अफाट पसाऱ्यांत एकाच वर्षांत एक जीव होऊन गेले आणि आज आता हा पुन्हा दुसरा अवतार दुसन्याच वर्षीं माझ्या इतिहासाला ध्यावा लागत आहे हा अवतार पहिल्या अवतारापेक्षा काळ-मानपरिस्थितीस अनुसरून विशेष मनोहर व हृदयस्पर्शी स्वरूपांत वाचकाच्या अतःकरणार्थीं भिलिंदायमान विलीन होईल असा आम्हाला आत्मविश्वास वाटतो हा दुसरा अवतारही जगत्कांतारी आपल्या मधुर परिमळाच्या घमघमाटाने लवकरच तळूप होऊन जाईल तर लगेच तिसरा अवतारही अवतरित करण्याचे धाडस आम्ही करू मात्र तोंपर्यंत आमचा स्वतन्त्राच अवतार संपणार हीही गोष्ट निर्विवाद आहे ।

माझा जो हा इतिहास मी आपल्या वाचकाच्या ह्यातीं देत आहें, तो देताना माझी त्याना प्रेमलङ्घणाची एचडीच एक सूचना आहे की, माझा इतिहास जर कुणाला तीक्ष्णतेच-

चागुलखुवा दाखवील तर त्या नरपुंगवानें (१) माझा इतिहास खुशाल खाली ठेवून घावा. माझा इतिहास हा 'क्षत्रियाचा इतिहास' आहे, माझा इतिहास हा रक्कमिश्रित प्रतापाचा इतिहास आहे, माझा इतिहास हा समरांगणी रक्करगण करणाऱ्याचा इतिहास आहे, माझा इतिहास हा नवचैतन्यसचारक व नवतेजप्रेरक इतिहास आहे आणि म्हणूनच तो तीक्ष्ण आहे, म्हणूनच त्याची तत्त्वे परिणामकारक आहेत, म्हणूनच त्याची उभारणी सजीव आहे व असें आहे म्हणूनच तो 'क्षत्रियाचा इतिहास' आहे जातिवत क्षत्रिय जे नसतील त्यांना माझ्या या इतिहासात पक्षदेवान्वें अगर पक्षपातीपणाचें भूतही कदाचित दिसेल, माझा इतिहास तशांच्या दृष्टीने कदाचित् कटुही ठरेल आणि माझ्या कृतीवर तशांकडून शितोडेही उडविले जातील, परतु,—

‘खळ निदिति म्हणुनि खुर्धे टाकावी काथ हरिगुणासक्ति?’

या एकाच तत्वाला मी धरून असत्यानें मला त्यावे काढूनच वाटले नाही—वाटत नाही व वाटणार नाही मला सत्यतत्त्व जगापुढे माडावयान्वें आहे सत्य हें केव्हाही कुठ असतें, सत्याचे भोक्ते दुनियेत फार थोडे लाभतात, असत्याच्या बाजारात सत्याच्या हिन्यास काढीचीही किंमत येत नसतें, दधिदुग्ध हें घरोघर घेऊन हिंडावे लागतें व दारुचीं पीपेच्या पिपे बसल्या आसनावर खलास होतात ह्या सर्व गोष्ठी मला, तशाच माझ्या क्षत्रिय-बांधवानाही माहीत आहेतच परतु त्यानी तिकडे लक्ष दिले पाहिजे, तिकडे ते वळले पाहिजेत, सत्यतत्वाची जाणीव त्यांनी करून घेतली पाहिजे, सत्याकरिता तातुरुते हाल सहन करून परिणामी त्यापासून लाभणारे सचिदानन्दमयी सौख्य त्यांनी अनुभविले पाहिजे एवढे त्यांनी केले म्हणजे माझ्या या श्रमाचे सार्थक झाले मला खलांची पर्वा नाही

कर्पूरधुली रवितालवाल. । कस्तूरिका कुकुमालिस देह. ॥

सुवर्णकुमै. परिसिंच्यमानो । निज गुण सुंचति किं पलांडु. ॥

कापराच्या घुलीचे अळें करून, केशरकस्तुरीचा लेप करून, सुवर्णवलशार्नी जरी कांद्यास पाणी घातले तरी तो आपला भूल दर्प सोडणार नाहीं तद्रुतच खल हा असाच विचित्र प्राणि आहे कीं, तो स्वयंभू दर्पमान् आहे त्याच्यात केव्हाही पालट होणे शक्य नाही आणि म्हणूनच माझ्या या कृतीषासून ज्यांच्या स्वार्थावर काढून घाला येण्यासारखा असेल असे काही खल माझ्या इतिहासाकडे वक दृश्यने पाहातीलच तर त्यांना माझा असाच प्रेमळ सदेश मी देत आहे कीं, “ बाबानो ! सत्य हें केव्हाही सत्य आहे, तें दिव्य आहे, त्यात तुम्ही कृपया एक तर विलीन होऊन जा नाहींतर हा आपला मानवजन्म लवकर उरकून टाकण्याविषयी भगवताची प्रार्थना करा ! ” मात्र हा सदेश स्वार्थी बुद्धीने प्रेरित झालेल्या खलाकरितांच मुद्दाम 'रजिस्टर्ड' केलेला आहे इतरांनी अन्य दृश्यने जर माझ्या इतिहासाकडे क्रूरटीने पाहिलेच, तर तशी त्याची दृष्टि होण्यास माझ्या इतिहासातील असलें नसलेले सदोषत्व तर कारणीभूत झाले नसेल ना ? असा विचार करून वाटल्यास त्यांचा भी हूदयातरीं अडणको होईन

आमवें आहूमनिवेदन आता जास्त लांबविणे आम्हाला प्रशस्त वाटत नाहीं. कारण

विस्तृत प्रस्तावना, प्रथेकत्याचे हळत व इच्छेतु, आणि प्रस्तुतचे लोडलेले आत्मनिवेदन यांनी पुस्तकाची बरीच पाने व्यापून गेलेली आहेत शिवाय अनुक्रमणिका, विलेवार अनुक्रमणिका वर्गेचा व्यापही तसाच मोठा आहे शिवाय क्षत्रियांचा इतिहास— भाग २ या प्रथास उपोद्घात लिहिला आहे प्रस्तुत प्रथास विलेवार अनुक्रमणिका देक नये असाही विचार होता, करण तो एक विचित्र व डोके कूट करणारा त्रासदायक प्रकार आहे, परतु ती नसणे हाही एक वाङ्मयभक्ताकडून होणारा वाङ्मयक्षेत्रातील गुन्हाच समजला जातो ! लॉर्ड कॅम्बेल म्हणतात:—

“ . So essential did I consider an index to be to every book, that I proposed to bring a bill into Parliament to deprive an author who publishes a book without an index of the privilege of the copy-right, and moreover to subject him for his offence to a pecuniary penalty ” कायद्याचे सक्तीचे भय आपणास नसले तरी कायद्याहूनही श्रेष्ठ असे जे आपले वाचक, त्याच्या अवकृपेचा धाक आम्ही धरला पाहिजे व त्याची सोय पाहाणे पवित्र कर्तव्य मानले पाहिजे ” या टीनें पाहाता, प्रथाला विलेवारी अनुक्रमणिका दिली पाहिजेच, तेव्हा हा विस्तार बराच वाढत जाईल म्हणून आता आत्मनिवेदन शक्य तेवढे आटोपते घेऊ.

मात्र हाही एक गोष्ट त्याक्षरोबरच आम्हांला आमच्या वाचकाना सांगावयाची आहे कीं, सगळा पूजाविधि ज्ञात्यानतर ज्याप्रमाणे आरती कहन नतर त्था विधीची समासी करतात, आरतिशिवाय जसा विधि पद्धतशीर व ईश्वरमान्य होत नाहीं, तदतच आमच्या या आत्मनिवेदनाच्या विधीची शेवटची एक महत्वदर्शक व पवित्र आरती करणे आम्हास अगदी अत्यावश्यक आहे ती आरती केल्याशिवाय आमच्या आत्मनिवेदन-विधीची पूर्ती ब्हावयाचीव नाही ही आरती कोणची असे जे आमचा अफाट वाचक-वर्ग आम्हास विचारील, तर आम्ही त्यास हेच सांगू कीं, ज्याच्या बहुमोल मदतीनेच या सपूर्ण प्रथाची ही द्वितीयावृत्ति रगाऱ्यास आली, किंवतुना ज्याना या प्रथाचे उपसंपादक या नामाभिधानाने सज्जाओविले तरच ते अगदी यथार्थ होईल, व तुसत्या अभिनंदनानेच ज्याच्या कडणातून आम्हाला कदापि मुक्त होता येणार नाही, अशा एका सुप्रसिद्ध विद्वान् गृहस्थास ही आरती ओंबालावयाची असून तिचा परिमळ सर्व वाचकांस अनुभविष्यास लावावयाचा आहे हे सुप्रसिद्ध विद्वान् गृहस्थ म्हटले म्हणजे, शरीरबल-संवर्धन क्षेत्रातील ‘व्यायाम’ नामक महाराष्ट्रप्रसिद्ध मासिकातील उद्बोधक अशा अनेक लेखांचे व कवितांचे सर्वपरिचित लेखक, नैषिक ब्रह्मचर्य पालन करून योगशास्त्र-भ्यासपूर्तिप्रीत्यर्थ ज्यांनी एक वर्षभर अशातवास पत्करून (नियतकालिकातून यांची ही प्रतिज्ञा जगजाहीर झाली होती) आपला अशातवासीपणा सकिय रीतीने सार्व करून दाखविला असे अज्ञातव्यासी, इच्छाशक्ति (will power), मेन्टल हीलिंग सायन्स,

योगशास्त्र आणि ब्रह्मचर्यगुक्त शारीरिक अतुल समर्थ्य, यांच्या एकीकरणाचे बळावर ज्यानी अनेक ठिकाणी आपल्या आश्वर्यजनक व अद्भुत शक्तींच्या प्रयोग (physical feats) प्रदर्शनाने भरपूर प्रसिद्धि मिळविली असे विख्यात प्रोफेसर, अंस्ट्रॉलिंजिकल अगदीं सूक्ष्म रीतीने अभ्यास करून अंस्ट्रॉलॉजिकल एकज्ञामिनेशनमध्ये सी पी व बेरार यातून फर्स्ट नवर येऊन उत्तीर्ण झालेले, पूना सर्टिफाइइ अंस्ट्रॉलॉजर म्हणून जे विख्यात, मेडिकल एकज्ञामिनेशनमध्ये उत्तीर्ण झालेले, कलकत्ता सर्टिफाइइ 'आयुर्वेदमार्टड' व 'मिषक शिरोमणि', म्हणून जे आयुर्वेदशास्त्रपारंगत, शिवाय 'कविरत्न' (कलकत्ता), 'कविराज', एकसूपर्दे इन दि कैलिग्राफी, महा राष्ट्रांतील सुविख्यात लेखक व प्रतिभासंपन्न कवि, 'इदधनुष्य' नियत-कालिकाचे कलमबहादर संपादक, गोल्ड मेडलिस्ट, प्रोफेसर कृष्णमूर्ति डॉ. पोटफोडे हे होत श्री० कृष्णमूर्तीनी आपल्या अविरतोद्योगी अशा महत्वाच्या जीवनक्रमात किंचित् काल का होईना, पण माझीया म्हातान्याच्या सन्मानप्रदर्शनासाठी, व्यत्यय आणून हा प्रथास आपल्या प्रासादिक लेखणींतून उतरलेल्या मार्मिक व विस्तृत प्रस्तावनेने सालकृत करून देऊन त्याबोराच आणखीही या कार्यात त्यांनी मला जै अत्यत श्रेष्ठ प्रतीवें साहाय्य केलेले आहे, त्याचें वर्णनही करतां करवत नाही, आणि म्हणूनच केवळ एवढ्याच प्रेमाच्या शब्दानी मी त्याचा उतराई होऊ इच्छितो की, हा प्रथाच्या जगदीकरणाचे श्रेय पुन्हाही एकवार मी त्याचेकडे देतो याशिवाय त्यांच्या परिश्रमाची जास्त परिस्कृटता मला करता येत नाही याबद्दल खेद वाटतो

श्री० द. स. सुळे, संपादक—चन्हाड शाळापत्रक, हा युहस्थानी, शिवायही ज्या ज्या महाशयांनी, ज्या ज्या विद्वान् महाशयाच्या पुस्तकांनी, मासिकानी व लेखांनी, आमच्या विचारास चालना देऊन आमच्या कार्यास या परिणत स्वरूपात आणून सोडले, त्या सर्वांच्या चरणी आम्ही कृतज्ञतेने आपला माथा नमवितो. या पलीकडे हृदयातर्गत प्रेमळ भावनेचे व कृतज्ञबुद्धीचे प्रदर्शन करण्याचा दुसरा कोणताही मार्ग आज तरी आम्हाला आढळत नाही

'विजय' प्रेसचे चालक श्री० अनंत सखाराम गोखले यांनी आमच प्रथ उत्तम रीतीने छापून देण्याचे मनावर घेतल्यामुळे इतक्या लवकर हा प्रथ अशा स्वरूपात आम्ही आमच्या प्रेमळ वाचकांच्या हाती देण्यास शक्त झालो, म्हणून त्याचेही अभिनंदन करणे हें आमचे एक मुख्य काम आम्ही समजतो

शेवटी ज्या जगन्नियत्याने 'क्षत्रियाचा इतिहास' दुसऱ्या अवतारक्षेत्रांत आज वाचकांच्या हाती देण्यास आम्हास सर्वतोपरी शक्त केले, त्याच्या चरणकमळी अनन्यभावे अनेकवार माथा नमवून व पुढेही जनताजनार्दनाची सेवा करण्यास आम्हास समर्थ कर अशी त्याची नम्र प्रार्थना त्रिवार भाकून, प्रथाच्या सदोषत्वाविषयी आमच्या वाचकांस आमची हीच नम्र अतुप्रार्थना आहे की,—

(६५)

खुकत वाकत आठवले । इतुके संकलित बोलिले ।
न्यून पूर्ण क्षमा केले । पाहिजे श्रोतीं ॥

तद्वतच आमच्या प्रेमळ वाचकाना आमच्या आत्मनिवेदनांतील रहस्य
आम्ही संत तुकोबारायाचे पुण्यमय पण साध्याभोव्या शब्दांतच असें कथन करितो की,—

काय म्यां पामरे बोलावीं उत्तरे ।
परि त्या विश्वंभरे बोलविले ॥

सर्वाचा नम्र सेवक
श्रंथकर्ता.



जगांत जगाव्याचें आहे काय ?

तर मग खालील मजकुराकडे लक्ष घा !

क्षत्रियांचा इतिहास (भाग पहिला)

(**क्षत्रियांचा धार्मिक, सामाजिक व राजकीय दिव्य इतिहास**)

हा ग्रथ अवश्य वाचा ! पुनः पुन्हा वाचा ! अत्यंत सूक्ष्म रीतीने त्यांतील ऐतिहासिक सत्यांचे मनन करा ! तदूप होऊन जा ! क्षात्र-भूमिकेशी समरस व्हा ! म्हणजे तु म्हांस अगदी पूर्णत्वानें कवून येईल की, जगांत जगण्याचें काय स्वारस्य आहे ?

ग्रंथ मागवा म्हणजे कळेल व मननपूर्वक वाचा म्हणजे तु मचें हृदय तिकडेच वळेल

क्षत्रियांचा इतिहास (भाग दुसरा)

(**क्षत्रियांचा जातवार इतिहास**)

ज्याला आपला भूतकाळ माहित नाहीं, त्याला वर्तमानकाळच्या स्वतःव्या अस्तित्वाचें ज्ञान तरी कसें प्राप्त करून घेतां येणार, आणि आपली भविष्यकालीन स्मृति तरी तो कसा टेवूं शकणार ? याकरितां प्रत्येक व्यक्तीला आपला भूतकाळ अवश्य माहित पाहिजेच ज्या व्यक्तीला-ज्या समाजाला-आपला भूतकाळ माहित नसेल, त्यास जगांत जगावयासही अधिकार नाही, आणि म्हणूनच हा ग्रंथाचें अवलोकन करून प्रत्येक जातीने आपला भूतकाळ शोधून काढावा. ग्रंथ दुष्प्राय आहे लघकर मागवा

मराठा क्षत्रियांचा इतिहास

(**क्षात्रधर्माचें व क्षात्रवृत्तीचें दिव्य ऐतिहासिक विवेचन**)

महाराष्ट्र जिवंत राहण्यास मराठा कसा मरून जिवंत राहिला, याचे उदास व तितकेच गंभीर ऐतिहासिक विवेचन हा ग्रंथांत वाचून एकवेळ शौर्यानें तडातड झडत्या ज्याला येणार नाही, तो मानवच नव्हे. मराठ्यांचे रक्तरंगण याच पुस्तकांत पहावयास मिळेल. अन्यत्र ही ऐतिहासिक विवेचनशैली अलभ्य आहे.

क्षत्रियांचा इतिहास

भाग पहिला

प्रकरण पहिले

‘क्षत्रिय’ शब्दाची व्युत्पत्ति, व्यासि व महती

- १ मूळ शब्द कोणता?
- २ ‘क्षत्रिय’ शब्दाची पहिली स्थूल व्युत्पत्ति.
- ३ ‘क्षत्रिय’ शब्दाची दुसरी स्थूल व्युत्पत्ति.
- ४ ‘क्षत्रिय’ शब्दाची तिसरी स्थूल व्युत्पत्ति.
- ५ ‘क्षत्रिय’ शब्दाची चवथी स्थूल व्युत्पत्ति.
- ६ ‘क्षत्रिय’ शब्दाची सार्थी व्युत्पत्ति

१ मूळशब्द कोणता?—‘क्षत्रिय’ या शब्दाची व्युत्पत्ति लावण्याचेपूर्वी ‘क्षत्रिय’ हा शब्द स्वयंभू बनलेला आहे की दुसऱ्या कोणत्या शब्दाच्या घटनेवरून घटित झालेला आहे हे पाहाणे अत्यावद्यक आहे त्याशिवाय ‘क्षत्रिय’ शब्दाची यथायोग्य व्युत्पत्ति लागणे शक्य नाही आणि म्हणूनच प्रथम ‘क्षत्रिय’ शब्दाच्या मूळस्वरूपाकडे जिजासूनी आपली दृष्टि किरविणे वास्तव होणार आहे ‘क्षत्रिय’ शब्दाच्या या दृष्टीने विचार करू लागलीं असता, हा शब्द स्वयंभू बनलेला नमून दुसऱ्या एखाद्या शब्दप्रयोगाचे तें घटित रूप आहे असें तज्ज्ञाच्या निर्दर्शनास तेज्ज्ञांच आत्मावाचून राहात नाहीं

‘मननीय’, ‘दर्शनीय’, ‘स्पर्शनीय’, ‘सहनीय’, ‘आत्मीय’, ‘सजातीय’, ‘विजातीय’, ‘स्थृहणीय’, इत्यादि शब्दप्रयोग जसे मूळ शब्दाच्या घटित घटनेने झालेले आहेत, म्हणजे ‘मनन’ शब्दापासून ‘मननीय’, ‘दर्शन’, शब्दापासून ‘दर्शनीय’, ‘स्पर्शन’, शब्दापासून ‘स्पर्शनीय’, ‘सहन’ शब्दापासून ‘सहनीय’ ‘आत्म’ शब्दापासून ‘आत्मीय’, ‘सजात’ शब्दापासून ‘सजातीय’, ‘विजात’ शब्दापासून ‘विजातीय’, ‘स्थृह’ शब्दापासून ‘स्थृहणीय’ अशी जीं ही शब्दरूपे झालेली आहेत, त्याच्यरमाणे ‘क्षत्रिय’ हा शब्दही मूळच्या एका शब्दापासून झाला असून तो शब्द म्हटला म्हणजे ‘क्षत्र’ हा होय ‘क्षत्र’ शब्दाचे घटितरूप ‘क्षत्रिय’ असें झाले आहे अर्थातच ‘क्षत्रिय’ या शब्दाची व्युत्पत्ति लावताना

प्रामुख्याने 'क्षत्र' शब्दासंबोधानेच विशेष विचार करणे वास्तव आहे. 'क्षत्रिय' शब्दांतर्गत 'क्षत्र' हा शब्दच मुख्य असल्याने अनेक ठिकाणी या शब्दानेच क्षत्रियास संबोधिलेले आहे जसें—

“ ब्राह्मवाः* इदमग्रे आसीदेकमेव तदेक सत्र भवत
तच्छ्रेयो रूपम् आत्म सृजत् क्षत्र ”

“ न प्राक् त्वत् पुराविद्या ब्राह्मणान्गच्छति । तस्मादु सर्वेषु लोकेषु क्षत्रस्यैव
प्रशासनमभूत् ”॥

“ कदा क्षत्रश्रियं नरमा वरण करामहे ”+

“ ब्राह्मणः साप्तिता क्षत्रं न क्षत्रे ब्राह्मणाश्रित ” |

“ तस्मात् क्षत्रात् परमास्ति ”§

इत्यादि अनेक वचने डोऱ्यांसमोर ठेविली असता त्यामधून 'क्षत्र' शब्दाचाच उल्लेख केलेला आढळून येतो तेव्हा व्युत्पत्ति प्रतिपादनार्थ हा 'क्षत्र' शब्दच घेणे श्रेयस्कर व भाषाशास्त्राच्या दृष्टीने योग्य आहे याप्रमाणे एक वेळ 'क्षत्रिय' शब्दांतर्गत मूळ शब्द ठरल्यावर आता त्याच्या व्युत्पत्तीचे निवेदन करण्याचे काम राहिले परतु तपूची 'क्षत्रिय' शब्दासबर्धी ज्या काही देननारा प्रचलित स्थूल व्युत्पत्त्या लावण्यान आल्या आहेत त्याचा ओळखरता उल्लेख करणे श्रेयस्कर आहे म्हणजे पुढे सक्षम व्युत्पत्तीच्या विवेचनाचा मार्ग जात सुकर होईल

२ 'क्षत्रिय' शब्दाची पहिली स्थूल व्युत्पत्ति—'क्षत्रिय' शब्दाची व्युत्पत्ति लावनाना काही प्रथकतर्यानी ती खालीलप्रमाणे लाविली आहे

'क्षत्रिय' या शब्दात मूळ धातु 'क्षद्' किंवा 'क्षत्' अर्थातच 'क्षत' या सस्कृत शब्दाचा अर्थ जखम, धाव, ब्रण, असा असल्याने 'क्षत्रिय' या शब्दाचा अर्थ जखमा करणारा, धाव करणारा, ब्रण करणारा, हिसा करणारा, कापा-कापी करणारा असा जो तो क्षत्रिय ही 'क्षत्रिय' शब्दाची एक प्रकारची व्युत्पत्ति झाली ! या व्युत्पत्तीसंबंधाने विचार करता, भाषाशास्त्र व व्यवहारशास्त्र या दोहोसही झुगाळून देणारी अशी ही निखालस सुर्कीची व्युत्पत्ति आहे असे स्पष्ट होते भाषाशास्त्र-दृष्ट्या विचार करता, 'क्षत्रिय' या शब्दामधून 'क्षत्' किंवा 'क्षद्' धातू रुढल्यावर बाकीवै जे त्या शब्दामधील शेष रूप कायम राहातें तें अगदींच निरर्थक व विसाडभरतीप्रमाणे विकृत घटनेत अस्तित्वात राहातें 'क्षत्रिय' शब्दामधून 'क्षत्' असा एक स्वतंत्र धटक

* वृहदारण्यकउपनिषद्, अ. ४, काण्ड ११

+ छादोवय उपनिषद.

† छाव्येद, महल १

‡ कार्तवीर्य उच्छव १५३-१७-१८

§ शतपथब्राह्मण, १४-४-२-२६.

काढला म्हणजे अबशेष शब्दघटना जी सहील ती ‘रिय’ अशी विकृतावस्थेत राहाते. या ‘रिय’ शब्दाचा कोणताही अर्थ करून तो या व्युत्पत्तिसिद्धकरणप्रसंगीं उपयोगात आण-ल्याचे दिसत नाही म्हणजे ही व्युत्पत्ति लावताना फक्त ‘क्षद’ किंवा ‘क्षत्’ एवढ्याच शब्दावर काय ती सगळी भिस्त ठेवण्यात येऊन बाकीचे रूपास अजिबात फाटा देण्यात आला असल्याने भाषाशास्त्रावृष्ट्या ही व्युत्पत्ति कुचकामाची ठरविल्यावौचून गत्यतरच राहत नाही हे या व्युत्पत्तीमधील भाषाशास्त्रासंबंधाने झाले व्यावहारिक दृष्ट्या तसी ही व्युत्पत्ति कितपत विश्वसनीय व निःपक्षपातीपणाची वाटते हें पाहूँ गेलो असता, ‘क्षत्रिय’ म्हणजे जखमा करणारा, घाव करणारा, हिसा करणारा असा एक घातकी जीव आहे असे ठरते ॥ अर्थातच—

“ महो*त्साहा महात्मानो धार्मिकाः सत्यचादिनाः ।
प्रियदर्शना वपुष्मन्तो महावीर्या धनुर्धरा ॥
वराही युधिजायन्ते क्षत्रियाः शूरसत्तमा ।
त्रेतायां क्षत्रिया राजन् सर्वे वै व्यक्तवर्तिनः ॥ ”

अशी जी महाभारतामध्ये क्षत्रियांची मुक्तकंठरवाने स्तुति केलेली आहे, अत्यत उत्साही, उदारवृत्तियुक्त, धर्मनिष्ठ, सत्यभाषी व सत्याभिलाषी, दर्शनीय, वीर्यवान, बल-सपन्न, धनुर्विद्यायापारंगत आणि शौर्यमेह अशी जी यथायोग्य क्षत्रिय गुणधर्मप्रणाले महाभारतामध्ये निर्विकल्पनेने वर्णिलेली आहे, तिच्यावर या उपरिनिर्दिष्ट ‘क्षत्रिय’ शब्दाच्या व्युत्पत्तीने अगदी अथेतिपर्यंत बोळा फिरविण्याचा अव्यवहार्य खटाटोप केला असल्याचे स्पष्ट दिसून येते केवडा देवीयमान् तो क्षाश्वशा, आणि न्याची समावना घातकी अशा अर्थात अभिप्रेत असलेल्या व्युत्पत्तिप्रकथनाने ब्वाही हे एक नवेच आश्रय आहे अमे म्हटन्यावाच्नून राहावत नाही या व्युत्पत्तिप्रकारावर जास्त टीका करण्याचे कारण नाही वड मेंदवा कोणताही प्राकृत मनुशसुद्धा ‘क्षत्रिय’ शब्दाची ही व्युत्पत्ति कवूल करील की नाही हा प्रश्न नकारार्थी उत्तरानेच मडित होऊन येईल यात शका नाही

आता अशीच एक दुसऱ्या प्रकारची प्रचलित स्थूल व्युत्पत्ति घेऊ—

३ ‘क्षत्रिय’ शब्दाची दुसरी स्थूल व्युत्पत्ति— काही लेखकानी क्षत्रिय शब्दाची व्युत्पत्ति अशी लावली आहे की,

‘क्षतात्त्रीयते । सः क्षत्रिय ।’

या व्युत्पत्तिसंशोधकानेही ‘क्षत्रिय’ या शब्दातून ‘क्षत्’ हा धातु बाहेर काढलाच, पण पुढे ‘त्रीयते’ (१) म्हणजे तारण करणारा, रक्षण करणारा, तारणारा, या कपोलकलिपत अर्थाच्या शब्दाची योजना करून ‘क्षतात्त्रीयते’ म्हणजे क्षत्-सकट, व

* महाभारत-क्षात्रधर्म ।

† रचवश, द्वितीयसर्ग

त्रीयते-तारणारा, संकटापासून तारणारा, रक्षण करणारा असा जो तो क्षत्रिय, असी 'क्षत्रिय' शब्दाची व्युत्पत्ति लाविली आहे हा 'क्षत्रिय' या शब्दाच्या व्युत्पत्तीचा दुसरा एक स्थूलप्रकार झाला ।

या व्युत्पत्तिप्रकारासबवानें पाहू गेलो असतां, क्षत्+त्रीयते=संकटाचे निवारण करणारा असा जो तो क्षत्रिय (?) असा ओढून ताणून आणलेला हा शब्दार्थप्रकार होय. या व्युत्पत्तिप्रकारात 'क्षत्' शब्दाचा अर्थ संकट असा उत्पादित केलेला आहे व पुढे 'त्रीयते' हा शब्दप्रयोग तेथे योजून त्याचा सरसकट अर्थ सकटाचे निवारण करणारा असा योजिला आहे वस्तुस्थितीर्णी समरस होईल अशा त-हेचा जरी ही व्युत्पत्ति लावण्याचा विचार असला, तरी 'क्षत्रिय' शब्दामधून 'क्षत्' हा धातु स्वतंत्र काढून घेतल्या वर पुढील अवशेष शब्दरचना सार्थ कहून दाखविण्याकरिता 'त्रीयते' हा शब्दप्रयोग जो नियोजित केला आहे तो चमत्कारिक वाटतो आणि त्यातल्या त्यांत 'क्षत्रिय' शब्द-घटनातर्गत 'क्षत्र' हा मूळ शब्द अभिप्रेत असल्यामुळे तर ही व्युत्पत्ति अगदीन्च सकृचित वाटल्याशिवाय राहत नाही कारण 'क्षत्र' हा शब्द घेऊन त्याचे रूपकावरून जर अशा त-हेची व्युत्पत्ति लावण्याचा प्रयत्न केला तर तो सफल होणे कठिण आहे. अर्थात्नं भाषाशास्त्राचे दृष्टीने सूक्ष्मरीत्या चिकित्सा केली असतां ही व्युत्पत्ति लगडी पडल्यावाचून राहत नाही व्यावहारिकदृष्ट्या या व्युत्पत्तीचा विचार केला असतां, संकटापासून रक्षण करणाराच जर क्षत्रिय होत असेल तर डोक्यावर अपघात होऊ नये म्हणून त्याचे रक्षण करण्यास तत्पर असलेल्या फेटथास, पटक्यास, पगडीस अगर टोपी-सही 'क्षत्रिय' म्हणता येईल ! कारण संकटापासून रक्षण करण्याचे कार्य उपरिनिर्दिष्ट वस्तूही करीत असतात एवढेच नव्हे तर 'क्षत्रिय' शब्दाचा अभिप्रेत अर्थ जर 'संकटापासून रक्षण करणारा' एवढाच असू शकेल तर राहण्याचे घर, हातातील वेताची छडी, छत्री, योद्धाच्या अगावरील चिलखत, लढाईचे वेळात उपयोगात येणारी ढाळ, चोरांच्या मुठीतील जबिया इत्यादि संकटनिवारणतपर वस्तूता क्षत्रियप्रणालीत बरेच उच्चस्थान यावे लागेल ! परतु असें होणे शक्य नसल्यामुळे 'क्षत्रिय' शब्दाची ही व्युत्पत्तीही गोष्ठदमुदारातर्गत जलवृत् अपूर्ण व असमाधानकारक आहे

या व्युत्पत्तिप्रमाणेच पण किंचित् फरकाने आणवी एक निरा-याच प्रकारची 'क्षत्रिय' शब्दाची व्युत्पत्ति लावण्यात येते ती खालीलप्रमाणे.—

४ 'क्षत्रिय' शब्दाची तिसरी स्थूल व्युत्पत्ति—'क्षत्' म्हणजे जखम, घाव, आघात, शरीरावयवावर काही विवक्षित कारणानें पडलेली छिद्रे, आणि 'त्रीयते' म्हणजे रक्षण करणारा अर्थात् 'क्षत्रिय' म्हणजे जखमेपासून, घावापासून, आघातापासून रक्षण करणारा असाही एक व्युत्पत्तिप्रकार आहे ! दुसऱ्या प्रकारची जी व्युत्पत्ति मागे वर्णन केलेली आहे त्याच घोरणाची ही एक 'क्षत्रिय' शब्दाची आणखी तिसऱ्या प्रकारची व्युत्पत्ति आहे पदच्छेद, रूपच्छेद, शब्दच्छेद इत्यादि सर्व बाबतींत दुसऱ्या प्रकारच्या व्युत्पत्तीर्णी

ही व्युत्पत्ति तंतोतंत जुळते. परंतु अर्थभेदानें मात्र हा व्युत्पत्तिकरणाचा एक स्वतंत्र प्रकार घडतो 'क्षत्रिय' शब्दाची व्युत्पत्ति लावताना क्षत+त्रियते असाच शब्दप्रयोग (झुधा हा' दुसऱ्या प्रकारच्या व्युत्पत्तिप्रकथनावरून थोऱ्या फेरफारानें कोणास सुचला असावा) येथेही केलेला आहे, परंतु या ठिकाणी 'क्षत' शब्दाचा अर्थ जखम, घाव, शरीरावरील वण अगर भेद अशा अर्थां योजिलेला असून तो शब्द भाषाशांत्राचे दृष्टीने या या अर्थाचा अभिप्रेरित आहे हीही गोष्ट कबूल करण्यास माधव घेता यावयाची नाही उदाहरणार्थ—'उरक्षत' नामक एक रोग असून त्यामध्ये छातीच्या अतविभार्गी एक प्रकारची पीडा दणारी जखम, खाडुक उत्पन्न होत असते येथे 'क्षत' हा शब्द जखमा खाडुक, भेद, गळू इत्यादि शब्दाचा पर्यायशब्द म्हणूनच योजिला आहे, व तो योग्य आहे सारांश, 'क्षत' म्हणजे जखम, घाव हे टीक झालें, परंतु पुढे 'त्रियते' हा तारण करणारा, रक्षण करणारा, बचावणारा, या अर्थाचा जो शब्द योजिला आहे त्याची योजना करताच दुधात मिठाचा खडा पडल्याप्रमाणे होऊन सरोरेंच प्रकरण ब्रह्मधोटा/यात पडतें, कारण 'क्षत' म्हणजे जखम आणि त्यापुढे 'त्रियते' म्हणजे तारण करणारा अर्थात 'जखमे पासून तारणारा' जो तो क्षत्रिय अशी ही व्युत्पत्ति लावावी लागते

ज्या महान् प्रतापी व रणशार्दूल वीरपुगवाना धारातीर्थी पतन पावण्यातच स्वर्ग सुखाचा आनंद वाटतो, वाटेल तशा बलाच्य शत्रुशी सामना करून आपल्या कमरेच्या समरोरीच्ये तेज.पुज पाणी जोखून पाहाण्याचे ज्याना व्यसनच लागलेले असते, रिपूचा कठनाळ चरचरा चिरून आपल्या शरीरातील रक्ताचाही अभिषेक त्याना आनंदपूर्ण वृत्तीने घालण्यास ज्याची मनोदेवता उत्सुक असते आणि मर्दपणाने 'जय हरहर' म्हणून समरांगणावरील दुमश्वर्कात आपल्या स्वत च्या शरीरावरील भगवा रुधिरप्रवाह आनंदाने बघण्यात ज्याना आयुष्यसार्थक्य वाटत असते, ते क्षत्रिय मर्द योद्दे जखमा देणे आणि जखमा घेणे याची कधी तरी पर्वा ठेवू शकतील काय? जखमेपासून तारणारे, जखमेचे निवारण करणारे असे गालबोट क्षत्रिय वीरपुगवाना तरी लावणे श्रेयस्कर होणार नाही समरांगणावर शत्रुशी धुमश्वर्की चालू असता केवळ जखमेपासून तारण्याचे, जखमेचे निवारण करण्याचेच जर ते काम करीत राहिले असते तर त्याचा एवढा कीर्ति डिडिम सर्वत्र—त्रैलोक्यी—गाजलाच नसता कारण केवळ स्वतःच्या प्राणाची पर्वा करून, स्वतःच्या शरीराचा जखमेपासून साभाळ करून जर कोणीही कोणतीही कान्ति घडवून आणण्याचे मनावर घेऊल तर तें केवळ ही शक्य होणार नाही मग मर्द क्षत्रियांनी तर अलौकिक कायें घडवून आणली आहेत, तीं काय केवळ जखमेपासून स्वत च्या शरीराचा सांभाळ करूनच! अर्थातच क्षात्रधर्म ही गोष्ट केवळ ही कबूल करणार नाही आणि म्हणूनच तात्पुरती योजिलेली ही व्युत्पत्ति 'क्षत्रिय' शब्दास लागू पडत नाही या व्युत्पत्ती-संबंधानें ही क्षात्रवृत्तिविरोधी गोष्ट क्षणभर जरा बाजूला ठेवून सर्वसामान्य व्यावहारिक दृष्ट्या तत्संबंधी विचार केला तरीही पण अगिकृत व्यवहारकार्य करीत असताना तत्संबंधी देवाण—घेवाण जाल्यावाचून तें कार्य चालूचे शक्य नाही, तें कसें तें पाहा समरभूमीवर

वीरांशीं दोन दोन हात करताना 'जखमेपासून तारण करणे' मोळ्या मुळिलीचे होऊन बसेल, शिवाय क्षत्रिय वीराना जखमा होणे, वार लागणे ही गोष्ट लोडलासपद नसून उलट त्याच्या क्षात्रतेजाच्या दैदीप्यमान वृत्तीची स्पष्ट निर्दर्शकच असते मग क्षत्रिय हे 'जखमेपासून तारणारे' असा सिद्धान्त ठोकून देऊन अव्यवहार्येतेचा आक्षेप वरील व्युत्पत्ति लावून आपल्या शिरावर का ठसवून घ्यावा ! 'क्षत्रिय' शब्दाची व्युत्पत्ति 'जखमेपासून निवारण करणारा' अशा अर्थाची जर लागली, तर व्यापारी शब्दाची व्युत्पत्ति 'प्राहूक-पासून निवारण करणारा' अशी लावावी लागेल ! व्यापार्याला जसें प्राहूकांचून शूल्य वत भासेल, तसेच जखमाची देवाण-घेवाण करणाऱ्या क्षत्रियानाही समरांगणातील व्यापारात जखमाना डरून चालणार नाही जखमा त्याच क्षत्रिय वीरांच्या आनंदोत्साह-लहरी होत म्हणूनच ही दीन व्युत्पत्ति क्षत्रियाना लावणे श्रेयस्कर नव्हे

यांगेकांना निराळ्याच तळ्हेने आणखीही 'क्षत्रिय' शब्दाची एक व्युत्पत्ति लावण्यात येते तिचाही निदेश करणे आवश्यक आहे

५ 'क्षत्रिय' शब्दाची चवथी स्थूल व्युत्पत्ति —'क्षेत्रात रमते सः क्षेत्रियः' अशा न्यायाची ही व्युत्पत्ति असून तिचे सरळ विवेचन असें आहे कीं, 'क्षेत्र' म्हणजे शेत, यामध्ये सतत रममाण होताता शेतीविषयक म्हणजेच कृषिकर्म विषयक कर्तव्यास जो आचरतो तो क्षेत्रिय म्हणजे कुळबी, अर्थवा 'क्षेत्र' म्हणजे रणक्षेत्र, समरांगण, धारातीर्य, युद्धभूमि, लढाईचे मेदान यांमध्ये जो रममाण होणारा तो क्षत्रिय ऊर्फ क्षेत्रिय, हा एक 'क्षत्रिय' शब्दाच्या व्युत्पत्तीचा प्रकार प्रचलित दिसतो !

'क्षेत्रिय' हा मूळ शब्द धरल्यावर, 'क्षेत्र+इय' अशा घटनेने मूळच्या शब्दाचे रूप 'क्षत्रिय' बदलून 'क्षेत्रीय' असे होते

'क्षेत्रीय' या शब्दमधून क्षेत्र हा स्वतंत्र शब्द काढून ठेवल्यावर उरलेल्या तदर्तर्गत इय या प्रत्याचा अर्थ तत्सबधीं असा होतो अर्थात क्षेत्रीय म्हणजे, क्षेत्रासबधीचा-क्षेत्रांशी सबव ठेवणारा, असा अर्थ इलाला क्षेत्र म्हणजे रणक्षेत्र, अर्थात रणक्षेत्रांशी संबंध ठेवणारा तो क्षेत्रीय किंवा क्षत्रिय असा त्याचा एकप्रकारे अर्थ होतो दुसरा अर्थ,—क्षेत्र म्हणजे शेत, आणि क्षेत्रीय म्हणजे शेतासबधीचा, शेताशी एकजीव होणारा अर्थात् शेतकरी—कुळबी कुळळंबी हा शब्द कुळळंबीज या सस्कृत शब्दाचे पर्यायरूप आहे, कुळांचे जे बोज तें कुळळंबीज बीज आणि बी हे दोन्ही शब्द एकाच अर्थी वापरतात, म्हणून कुळबीज या सस्कृत शब्दाचे—कुळबीज—कुळबी—असे प्राकृतरूप अगदी सरळ—सार्थ—व भाषाशास्त्र आणि व्याकरणशास्त्र याच्या आधारे अगदी यथार्थ आहे कुळबी मराठा क्षत्रियाच्या मुख्य शहाणव कुळांचे जे बी तेंच कुळळंबी क्षत्रियाच्या शहाणव कुळांचे मूळ खरें बोज आर्य—क्षत्रिय आहेत ही इतिहासप्रसिद्ध गोष्ट सर्वांस माहीतच आहे, यावरून कुळबी म्हणजे आर्य—क्षत्रिय हा स्पष्ट अर्थ निर्विवाद सिद्ध इला आर्य—क्षत्रियांनी आर्यावर्तीं येऊन प्रथम जगलें तोद्भूत व शेती करूनच आपला अंगल बसविला, व नंतर राज्यें स्थापन केली, ही गोष्ट इतिहासप्रसिद्ध आहे शेती करणे हा आर्य क्षत्रियाचा मूळ उद्यम

अर्थ होता. आजचा कुळाची शेतकरी आपल्या आर्य-पूर्वजांच्या धंयास भरूनच आहे आणि म्हणून ते गुणकर्माने व प्रत्यक्ष आचरणाने आर्य क्षत्रिय आहे ही खरी गोष्ट वरील पुराव्याने सप्रमाण सिद्ध होते शाततेच्या काळीं क्षेत्रीय म्हणजे शेतकरी आणि लडाईच्या वेळी क्षत्रिय म्हणजे रणधुरधर योद्धा हें गुणवैशिष्ट्य कुळाची—मराठा—क्षत्रियांत आर्जाही नूरिमत दिसून येते

६ क्षत्रिय शब्दाची सार्थ व्युत्पत्ति—वर चार प्रकारे क्षत्रिय शब्दाची व्युत्पत्ति सांगितली तरी पण सर्वांत सत्य, सूक्ष्म आणि अत्यंत उच्चवेतम अशा पुढे दिलेल्या व्युत्पत्तीशी वरील सर्व व्युत्पत्तीची तुलना केली म्हणजे, दिन्यापुढे गारगोटी-प्रमाणेच वरील सर्व व्युत्पत्तीची तुलना ठरते ‘क्षत्रिय’ या थोर शब्दाची व्युत्पत्ति सांच्या अलौकिक तेजाप्रमाणेच तेजस्वितादर्दशक आणि प्रभावशाली आहे सूर्यग्रकाशाप्रमाणे ‘क्षत्रिय’ शब्दाची व्युत्पत्ति स्पष्ट—अगदीं स्पष्ट—आहे त्या व्युत्पत्ती-करितां शब्दाची ओढाताण नको, अर्थविपर्यास नको, किंवा अव्यवहार्य तस्वाची अगी कृति नको क्षत्रियांचे वृत्तीसबद्धाने असा उल्लेख आहे की—

तपत्यादित्य वच्छैष चक्षुषिच मनासि च ।

न चैव भुवि शकोति कविदयभिविकितु ॥

सोमिविताति वायुश्च स्तोर्कः सोमः सर्धमराट् ।

सकुबेरु स वर्णः स महेऽप्रभावतः ॥ १ ॥

—मतु०, अ. ७

भावार्थ.—क्षत्रियांचे तेज एवढे प्रखर आणि दैदीप्यमान आहे की, या नवरंड पृथ्वीवरील कोणताही मानवी प्राणी, कोणताही व कसाही प्रतापी मनुष्य, त्याच्या तेजस्वितेसप्तमोर उमा राहु शकत नाही क्षत्रियांचे प्रखर तेज तस्त सूर्योप्रमाणे जाज्वल्य असल्यामुळे इतरांच्या दुर्बल मनास व चक्षूस ते असह्य भासते क्षत्रिय हा अग्नि, वायु, सूर्य आणि चंद्र यांचे प्रतिस्वरूप असून धर्मन्यायी आहे कुबेर, वरण, महेद याच्याप्रमाणे तो प्रभावशाली आहे

याप्रमाणे क्षत्रियवृत्तीची भूमिका असून अर्थातच ‘क्षत्रिय’ शब्दाची व्युत्पत्तीही त्याच अर्थाची असली पाहिजे आणि ती तशीच आहेही, हे निम्रलिखित प्रमाणावरून स्पष्ट कळून आल्याशिवाय राहात नाही

क्षत्रिय हा मूळचा स्वतत्र शब्द नसून तो ‘क्षत्र’ या शब्दापासून विशिष्ट रूप पावला आहे, हे वर विस्तारपूर्वक प्रतिपादिले असल्याने येथे पुन्हा द्विरुक्ति नको आता. या ‘क्षत्र’ शब्दाची सार्थ व्युत्पत्ति आपणांस पाहावयाची आहे ‘क्षत्र’ हा शब्द संस्कृत भाषेतील असून ‘क्षत्र’ या शब्दाचा स्पष्ट अर्थ ‘आकाशाश्वित’ असा निष्प्रभ होतो संस्कृत भाषेत एकाक्षरी असे जे काहीं शब्दप्रयोग कठ आहेत, त्यापैकीच ‘क्षत्र’ हाही संस्कृत भाषेतील एकाक्षरी शब्दप्रयोग आहे. जसें, ‘अ’ त्या एकाक्षरी शब्दाचा अर्थ ‘नाही’

असा होतो, ‘आ’ हा एकाक्षरी शब्दाचा अर्थ ‘पर्यंत’ असा होतो, ‘कु’ हा एकाक्षरी शब्दाचा अर्थ ‘वाईट’ असा होतो, ‘ख’ अगर ‘क्ष’ हा एकाक्षरी शब्दाचा अर्थ ‘आकाशा’ असा होतो, ‘ग’ हा एकाक्षरी शब्दाचा अर्थ ‘गमन करणारा’ असा होतो ‘ज’ हा एकाक्षरी शब्दाचा अर्थ ‘जन्म’ असा होतो, ‘अ’ हा एकाक्षरी शब्दाचा अर्थ ‘देणे’ या अर्थी होतो, ‘धी’ हा एकाक्षरी शब्दाचा अर्थ ‘बुद्धि’ असा होतो, ‘न’ हा एकाक्षरी शब्दाचा अर्थ ‘नाही’ असा होतो, ‘प्र’ हा एकाक्षरी शब्दाचा अर्थ ‘फार’ असा होतो, ‘भ’ हा एकाक्षरी शब्दाचा अर्थ ‘क्षत्र’ असा होतो, ‘स’ हा एकाक्षरी शब्दाचा अर्थ ‘सहित’ असा होतो, ‘ह’ हा एकाक्षरी शब्दाचा अर्थ ‘जाणणारा’ असा होतो, ‘स्थ’ हा एकाक्षरी शब्दाचा अर्थ ‘स्थित’ असा होतो, ‘गो’ हा एकाक्षरी शब्दाचा अर्थ ‘गाय’ असा होतो इ०....

याप्रमाणे सस्कृत भाषेमधील जसे अनेक एकाक्षरी सार्थ शब्दप्रयोग आहेत; तसाच ‘क्षत्र’ हा सस्कृत शब्दही दोन सस्कृत एकाक्षरी शब्दाच्या सम्मीलनाने बनलेला संयुक्त शब्द आहे दोन एकाक्षरी शब्दाच्या सम्मीलनाने बनलेले असे अनेक शब्द सस्कृतज्ञास सस्कृत भाषेत आढळून येतात आता ‘क्षत्र’ हा दोन एकाक्षरी सस्कृत शब्द संभीलित शब्दार्तगत अर्थांचा विचार करणे क्रमप्राप्त आहे तसेवरी विचार करतां ‘क्ष’ म्हणजे ‘आकाशा’ (अगर* ख’ म्हणजे आकाश) आणि ‘अ’ म्हणजे ‘स्थित’ असे या दोन शब्दांचे अनुक्रमे अर्थ आहेत ‘अ’ म्हणजे स्थित असणारे—जसें सर्वत्र, अन्यत्र, म्हणजे सर्व ठिकाणी, अन्य ठिकाणी स्थित असणारे तेहा अर्थातच ‘क्षत्र’ या सस्कृत शब्दाचा स्पष्ट अर्थ ‘आकाशस्थित’ असा सिद्ध झाला ‘आकाशस्थित’, ‘खस्थ’, इत्यादि शब्दही सस्कृत मिश्रितच असल्याने शुद्ध मराठी भाषेत आणि सरळ व साध्या अशा रीतीने जर ‘क्षत्र’ हा सस्कृत भाषेतील शब्दाचा अर्थ कून गेलो तर तो ‘आकाशामध्ये राहाणारे’ असा होतो याप्रमाणे ‘क्षत्रिय’ शब्दार्तगत मूळ ‘क्षश्च’ या सस्कृत शब्दाचा स्पष्टार्थ आहे ‘क्षत्र’ या मूळ शब्दापासूनच ‘क्षत्रिय’ असे हप बनलें असल्याने ‘क्षत्रिय’ शब्दातून ‘क्षत्र’ हा शब्द स्वतंत्र झाल्यावर मग ‘क्षत्र+इय’ या पैकी ‘इय’ हा प्रत्ययाचा विचार करणे क्रमप्राप्तच आहे

‘दर्शन+इय’ अशा शब्द—प्रत्ययीकरणाने दर्शनीय म्हणजे दर्शनोचित अगर दर्शन क्षमधीं योग्य अशा अर्थांनि अभिप्रेरित असलेला ‘दर्शनीय’ शब्द तगड झाला, ‘अनुकरण+इय’ अशा शब्द—प्रत्ययीकरणाने ‘अनुकरणसबधीं योग्य’, अशा अर्थांनि अभिप्रेरित

* ‘क्ष’ आणि ‘ख’ हे शब्द सस्कृत भाषेत एकाच अर्थां म्हणजे परस्पराचे पर्याय शब्द या भावानें योजितात ‘खकारो क्षकारो भेदभास्ति’ हा सस्कृत भाषेचा एक नियम आहे व्यवहारातही ‘क्ष’ आणि ‘ख’ हे शब्द परस्पराच्या पर्यायार्थीं योजितात जसें—‘लखमीचंद्र’, ‘खात्री’, ‘खार’, ‘खीर’, ‘खौद’, ‘खेमराज’, ‘अलख’ इ०.

असलेला ‘अनुकरणीय’ हा शब्द तयार क्षाला, याचप्रमाणे मननसंबंधीं योग्य अशा अर्थाचा ‘मननीय’ (मनन+ईय), स्पर्शनसंबंधीं योग्य अशा अर्थाचा ‘स्पर्शनीय’ (स्पर्शन+ईय), स्मरणसंबंधीं योग्य अशा अर्थाचा ‘स्मरणीय’ (स्मरण+ईय) इत्यादि शब्द ‘ईय’ प्रत्यय लाग्न तयार क्षालेले असून त्यामधील ‘ईय’ हा प्रत्यय ‘तत्संबंधीं उक्त’ हा अर्थबोध करून देतो अर्थातच ‘क्षत्र+ईय’ अशा शब्द-प्रत्ययीकरणाने ‘क्षत्र-संबंधी उक्त’ अगर क्षत्रसंबंधीं योग्य अशा अर्थाने अभिप्रेति असलेला ‘क्षत्रिय’ हा संस्कृत शब्द तयार क्षाला, ही गोष्ट अगदीं स्पष्ट आहे याप्रमाणे ‘क्षत्रिय’ शब्दांतर्गत शब्दप्रत्यय—अर्थासंबंधीं विचार क्षाल्यावर अर्थातच ‘आकाशस्थसंबंधी उक्त’ असे जे, ते क्षत्रिय लोक, अशी ‘क्षत्रिय शब्दाची व्युत्पत्ति अगदीं स्पष्ट स्पष्ट होते.

आतापर्यंत ‘आकाशस्थ संबंधी उक्त’ अशा प्रकारची ‘क्षत्रिय’ शब्दाची तात्त्विक व्युत्पत्ति सिद्ध क्षाली, परतु ‘आकाशस्थ’ या प्रमेयाचा स्पष्ट उलगडा क्षाला नसल्याने तिकडे लक्ष देणे विशेष अगत्याचें आहे ‘आकाशस्थ’ या प्रमेयाचा उलगडा अगदीच साधा व सहज समजेण्यासारखा असून तो समजाताच ‘क्षत्रिय’ शब्दाच्या दिव्य व्युत्पत्तीबद्दल कोणाच्याही मनात कल्पनातीत आदरभाव उत्पन्न क्षाल्याशिवाय राहीत नाहीं ‘आकाशस्थ’ या किंचित गीर्वाण शब्दाचा अर्थ ‘आकाशांत वास करणारे’ असा असून त्याचाच स्पष्टार्थ ‘आकाशातील दिव्य ज्योति, चंद्र, सूर्य असा आहे यानाच मुख्य खस्थ ज्योति म्हणतात अर्थातच ‘आकाशस्थसंबंधी उक्त-म्हणजे चंद्रसूर्यसंबंधी उक्त’ असे जे लोक ते दैदींयमान क्षत्रिय होते ‘चंद्र’ सूर्यसंबंधीं जे लोक तेच्च क्षत्रिय’ अशी ‘क्षत्रिय’ शब्दाची दैदींयमान व्युत्पत्ति—

“ तपत्यादित्य वचैष चक्षुषिच मनासि च ।

+ . + |

सोग्निवताति + + + सोर्कः सोम + + + + । ”

—मनुस्मृति, अ. ७

या सूत्राशी समरस होऊन त्याची पर्यायरूपत्व होते ही गोष्ट सिद्ध आहे तसेच—

“ कथयत यदि सोमवश सभवो सूर्यवश सभवो वा
युवा भूपतिरभूदेव विधः ”

अथवा—

“ भवान्भुवि सूर्यचंद्रमसोस्तुतीय इव
महतो राजवशस्य कर्ता भविष्यति ”

इत्यादि वचनेही ‘क्षत्रिय’ शब्दाच्या उपरिनिर्दिष्ट दिव्य व्युत्पत्तीशी समानार्थी आहेत, हेही विसरून चालणार नाही क्षत्रियांचे मुख्य चंशाही दोनच आहेत एक सूर्यचंश आणि दुसरा सोमचंश ऊर्फ चंद्रचंश (या दोन मुख्य शाखांमधूनकुपुढे नागवश, ब्रह्मवश इत्यादि पोटभेद निर्माण क्षाले.) अर्थातच क्षत्रिय हे सूर्यचंद्रसंबंधीं आहेत ही व्युत्पत्ति पुढाही स्पष्ट घ्यानित होते. या व्युत्पत्तीचा व क्षत्रियांच्या चंद्रसूर्य-

संद्व प्रकथनाचा अन्योन्यसंबंध अगदी हढ आहे. चंद्र-सूर्यविषयक अलं कारोपभायुक्त अधीनें प्रबोधित झालेले हे दोन क्षत्रियवश-क्षत्रिय शुण प्रबोधक असे हे दोन सोम-सूर्यवंशाख्य कल्पतरु-क्षत्रिय शब्दाच्या या व्युत्पतीभूमिकेवरच उभारले गेले आहेत, ही गोष्ट तर 'क्षत्रिय' शब्दाच्या या सार्थ व्युत्पतिसंबंधी धार्ढ घडीत साक्ष देत आहे आणि म्हणूनच 'क्षत्रिय' शब्दाची ही व्युत्पत्ति सत्यार्थप्रबोधक, व्यवहार्य आणि गुणकर्मानुकूल अशी स्पष्ट आहे ही गोष्ट सूर्यप्रकाशाहतकीच स्पष्ट आहे.

वरील विवेचनावरून असें स्पष्ट सिद्ध होतें की, आपल्या अद्वितीय बुद्धिमावाने जनतेला दिपबून सोडणारे आणि आपल्या अचाट बाहुबलाने जनताजनादनाचें आक्रमण करून लोकसंप्रह करणारे-लोकाग्रणी-जनतेचे नेते-सुख्य पुढारी-सूर्य-चंद्रवशी लोक असा क्षत्रिय या शब्दाचा सरा अर्थ आहे सारांश, बुद्धिबल आणि बाहुबल या दोनही सद्गुणांचा संयुक्तप्रभाव ज्याच्या अगांत वास करीत असेल तोच क्षत्रिय, पण ज्याच्या अगांत बुद्धिबल नसून तुसतें बाहुबलच आहे, त्याला फक्त पहिलवान किंवा मल म्हणतां येईल अशा बुद्धिहीन मळाला क्षत्रिय म्हणता येणार नाहीं याच्या उलट ज्याच्या अर्गी तुसते बुद्धिबल असून बाहुबल नसेल त्याला क्षत्रियावलबी-निर्वार्य-नि सत्त्व-भद्रभिक्षुक (भिकारी) म्हणतात असे परावलबी, निर्वार्य व नि सत्त्व भद्रभिक्षुक स्वत द्या पोटाची टीचभर खल्ली भरण्याच्या स्वार्थबुद्धीने देशबाघवांत दुही माजवून मात_भूमीवर थाला घालतात, पण खरा क्षत्रिय हें नीचकर्म प्राणातीही करीत नाही.



प्रकरण दुसरे

क्षात्रियठटनावौशिष्ठ्य

- १ सृष्टीचे अनाद्यनंतत्व.
- २ क्षत्रियोत्पत्ति व आक्रमण.
- ३ क्षत्रिय ऊर्फ आर्य.
- ४ क्षत्रियोत्पादित वैदिकधर्म.
- ५ श्रीरामकाल.

१. सृष्टीचे अनाद्यनंतत्व — सृष्टीच्या अनाद्यनंतत्वासंबंधीं विचार करू गेलो असतां, मानवी मति कुंठित होऊन जाते सृष्टीच्या अनाद्यनंतत्वाविषयीं सूक्ष्म व समाधान-कारक निर्णय मानवी बुद्धीला लागला नाहीं सृष्टीच्या उत्पत्तीसंबंधाने केवळाही असेंच म्हणणे प्राप्त आहे, आणि म्हटलेलेही आहे कीं,* ज्याच्या योगानें ही सृष्टि निर्माण क्षाली, जो या सृष्टीचा धारण, पोषण व वर्धनकर्ता आहे, जो या सृष्टीचा अतिव्यापक असा स्वामि आहे, ज्याच्या योगानें सर्व जग, उत्पत्ति, स्थिति आणि लयाप्रत पावते असा एकच विधाता आहे, असा एकच सृष्टिकर्ता आहे आणि असा परमात्माच विश्व-निर्मिता आहे त्यालाच सृष्टिकर्ता म्हणता येईल इतराला म्हणता येणार नाहीं तात्त्विक-दृष्ट्या आणि सूक्ष्मरीत्या विचार केला असतां, असे दिसून येते कीं, प्रकृति, जीव आणि परमात्मा हीं तीनच प्रमेये सृष्टयुत्पत्तीच्या मुळाशीं निगडित आहेत. आणि या तीन प्रमेयांची घटना मानवी बुद्धीच्या शक्तीजाहेची आहे प्रकृति या प्रमेयांची तात्त्विक भीमासा अशी आहे कीं सत्त्व, रज आणि तम शा तीन घटना एकत्रित घटित झाल्या म्हणजे त्या संघातास 'प्रकृति' असें नाव प्राप्त होते या प्रकृतीपासूनच बुद्धि, अहकार, पांच सूक्ष्म भूतनमात्रा, दरोदियें, मन, पचतन्मात्रातर्गत पृथिवी आदि पचमहाभूते इत्यादि सूख्ल सूक्ष्म भूतसंघात बनून, त्या संघाताचे पर्यवसान जीव आणि आकृति यांत होते. त्यालाच पुरुष अशी सज्जा आहे या क्रमानुसारच सृष्टतर्गत किया प्रक्रिया उद्भूत झाल्या आहेत वरील प्रमेयापासूनच आकाश, वायु, अग्नि, जल आणि पृथ्वी यांची उत्पत्ति झाली आणि पुढे पृथ्वीपासून औषधी, औषधीपासून अन्न, अन्नापासून वीर्य आणि वीर्यापासून दृश्य शरीर असा सृष्टिक्रम अस्तित्वात आला उत्पत्ति, स्थिति, लय या अवाखित घटनेने तो कायमचा निर्बंधित झाला आहे. हें सृष्टिक्रमचक अनादि

* इये वि सृष्टिर्येत आ बमव यादि वा दष्वे यदि वा न ॥

यो अस्याध्यक्षः परमे व्यौमन्तसो वेद यदि वा न वेद ॥

कालापासून चालत आहे हा क्रम अनायंत आहे ही मानवस्थाष्टि त्रिविष्टीं अगदी प्रथम निर्माण झाली

सृष्टीच्या उत्पत्ति, स्थितीसंबंधाने आज अखिल जगात जे ग्रंथ, व जो पुरावा उपलब्ध आहे, त्या सर्वांत प्राचीन, सर्वांत श्रेष्ठ, सर्वांत साधार आणि सर्वांत विश्वसनीय पुरावा म्हटला म्हणजे आर्यांचे वेदग्रंथ हे होत तातही आद्य कळजेद हा ग्रंथ सर्वांत श्रेष्ठ मानला जातो कळजेदाहतका प्राचीनतम प्रथ दुसरा कोणताच नाहीं तोच मूळपाया होय गौरवणीं आर्यांची मुळ उत्पत्ति उत्तरध्युवाच्या असत थड अशा हिममय व दुर्गम प्रदेशात झाली अर्थात गौरवणी सृष्टीच्या उत्पत्तीस प्रारम्भ उत्तरध्युवाच्या शीतल प्रदेशात झाला, याबद्दल प्राचीन व अर्वाचीन आर्य प्रथकाराचे एकमत आहे उत्तरध्युवाकहून आर्याच्या मोठमोळ्या टोऱ्या मध्यएशियातून दक्षिणेस पसरत पसरत सुमारे ५।६ हजार वर्षांच्या पूर्वी चद्र व सूर्यवशी आर्यांच्या टोळ्या हिंदुस्थानात आल्या, व काहीं टोऱ्या इराण, तुर्कस्तान, युरोप, आफ्रिकाखडांत पसरल्या पण ज्या ज्या मुलुखांत आर्यांनी प्रवेश केला त्या त्या प्रत्येक भूप्रदेशात शीत, उण समशीतोण वातावरणानुसार गौरवणीं, निम गौरवणीं आणि इयामवणीं मूळच्या रहिवाश्याच्या वसाही होत्या असांच उल्लेख सर्व ठिकाणीं सापडतो यावरून सृष्टीच्या उत्पत्तीला कफ्त उत्तरध्युवाकडेच प्रारम्भ झाला नसून तो सृष्टीच्या अनेक भागावर झाला असावा हिंदुस्तानांत सुमारे सहा हजार वर्षांच्यापूर्वी आर्यीलोक आले त्यावेळी इकडे देखील इकडचे मूळचे इयामवणीं लोक आणि आर्यांच्याही पूर्वी बाहेरून आलेले द्रविड लोक याच्या वसाही होत्याच इकडे आर्य क्षत्रियांनी राज्य संस्थापना केल्यावर सुमारे पाचहजार वर्षांच्यापूर्वी कळजेदाची रचनाही केली कळजेद काली सूर्यवशी विष्णुचा पुत्र ब्रह्मा ऊर्फ ब्रह्मदेव होऊन गेला त्या ब्रह्मदेवानें सुष्टि उत्पन्न केली अशी हिंदूची समजूत आहे, पण ती निराधार आहे ब्रह्मा हा सृष्टीच्या उत्पन्नकर्ता नसून ब्रह्मदेवाच्यापूर्वीं लाखों वर्षांच्या अगोदर सुष्टि उत्पन्न झालेली होती, इतकेच नाहीं तर ब्रह्मदेवाच्या काली कोट्यावधि लोक खुद हिंदुस्तानातही होते, असा पुरावा वेदांतच आहे यावरून सुष्टि अनायनत आहे असेच म्हणें भाग आहे तिच्या विचारासंबंधाने मानवी मति कुंठित होते

सुमारे दोनशे वर्षापूर्वीं आप्रिकाखडातील सहाराडेश्टर्ट नावाच्या हजारो मैल विस्तृत अशा अफाट वालुकामय प्रदेशाच्या तालाशी मनुष्यांची कांही हड्डे व सागाडे सांपडले सहाराडेश्टर्ट येथे हजारों वर्षापूर्वीं अफाट समुद्र असावा आणि तो मुकल्या-मुळे आज तेथे अफाट वालुकामय शुक समुद्र दिसत आहे असें भूगोलशास्त्रज्ञांचे मत आहे या वालुकामय निर्जल व निर्जन प्रदेशाच्या तालाशी जसे कांही मानवी सागाडे सांपडले तसेच उत्तर ध्युवाच्या प्रदेशातही कांहीं मानवी व इतर प्राण्यांचे हाडाचे सांपडले सांपडले आहेत त्याच्या हाडांचा आकार आणि मोजमाप यांची तुलना आजच्या मानवी सांगढथाशीं करून पाहिली असतां, शारीरशास्त्रपारंगत आणि भूगोल व खगोलशास्त्र-पारंगत विद्वानांनी अनेक पुराव्यानिर्णी असें मत प्रदर्शित केले आहे की, सुष्टि उत्पन्न

होप्प्यास आज निदान कमीतकमी अडीच तीनलाख वर्षे ज्ञालीं असार्वीं. हा तरी ठोकळ अदाजच आहे ! निवित सिद्ध करणे मानवी बुद्धीच्या आटोक्याबाहेर आहे; म्हणूनच सृष्टीला अनायनंत असेच म्हणणे भाग आहे

२. क्षत्रियोत्पत्ति व आक्रमण—सुषिकमानुसार क्षत्रियांची पूर्वजत्पत्ति उत्तर ध्रुवाच्या हिममय प्रदेशात होऊन पुढे लौकिकरित्या त्यांचा व्यापविस्तार जसजसा वाढत गेला तसतसा भूमिविभाग त्यांनी आक्रमण करण्याचे सुरु केले त्यांना जो जो विभाग योग्य वाटला तिकडे तिकडे त्यांनी आपलीं ठार्णी वसविली हल्ळीं आपण ज्याला आर्यावर्तीं म्हणतो तो भूमिविभाग सर्व दृश्यीने त्यांना अत्यंत योग्य भासल्याने तेरेच त्यांनी आपले वास्तव्य प्रामुख्याने केले क्षत्रियांना स्वतःच्या बाहुबलाची, शौर्याची, जाडवत्य पराक्रमाची आणि अद्वितीय बुद्धिमत्तेची पूर्ण खात्री असल्यामुळे मोठ्या अभिमानाने आणि अधिकाराने त्यांनी स्वतःच्या वास्तव्यस्थानास †‘आर्यावर्त’ असें श्रेष्ठतादर्शक, उच्चत्व-प्रबोधक आणि सत्यप्रदर्शक नांव दिले उत्तरेकडून हिंदुकुश पर्वतावरून अफगाणिस्तानात येऊन हल्ळीच्या तिबेट, कदाहार, काशुल या भागांतून हिमालयाचा खैबरघाट ओलांडून क्षत्रिय जेव्हांना इकडे आले तेव्हांना या भागांत द्रविड नामक लोक वास्तव्य करून राहिले होते या लोकांनी क्षत्रियाच्या पूर्वीच आपले ठाणे इकडे बसविले होते त्याचीं राज्येही त्यांनी आपल्या वसाहतीत स्थापिली होती या द्रविड लोकांनी येथील मूळच्या रानटी अशा लोकाना पादाक्रांत करून तेथे आपली वसाहत केली होती क्षत्रिय लोक जेव्हांना त्या विभागांत आले तेव्हा तेथील रमणीयता बघून त्यांना अत्यंत हर्ष झाला, आणि द्रविड लोकांना आपल्या दिव्य पराक्रमाचे जोरावर उघडून लावण्याचे त्यांनी ठरविले द्रविड लोक जरी मूळच्या रानटी लोकाना जिकून विजयी झाले होते, तरी या आर्यक्षत्रियाच्या तेजस्वितेपुढे त्यांचा टिकाव लागणे शक्य नव्हते आर्यक्षत्रियाचा प्रवेश स्वतःच्या मुळुखांत होत आहेसें दिसतांच द्रविडाच्या भीर मनाने कच खाली, आणि ते उत्साहविहीन झाले. त्याची अशी विगलित स्थिति पाहाताच क्षत्रियांनी त्यांना आपल्या

॥ आसमुद्रातु वै पूर्वादासमुद्रातु पश्चिमात् ।

तयोरेवातर गियोरार्यावर्तं विदुर्बुधाः ॥१॥

सरस्वतीष्वद्वित्योदेवनयोर्यदन्तरम् ।

त देवनिर्मित देशमार्यावर्तं प्रचक्षते ॥२॥

—मनु०, २-२२-१७.

अशी आर्यावर्ताची रूपरेषा आणि मर्यादा वर्णिलेली आहे.

† ‘आर्यावर्त’ या शब्दाची व्युत्पत्ति, आर्य+आवर्त=‘आर्यावर्त’ अशी आहे. ‘आर्य’ म्हणजे श्रेष्ठ, आणि ‘आवर्त’ म्हणजे वेदा अर्थातच ज्या स्थानी श्रेष्ठ लोकांनी आपला वेदा दिलेला आहे म्हणजे श्रेष्ठ लोकाच्या वास्तव्याने जे स्थान वेष्टित झालेले आहे त्यास ‘आर्यावर्त’ म्हटले.

अद्वितीय बाहुबलाचा व अकल्पनीय शौर्याचा प्रताप दाखविष्यास कभी केले नाही जेव्हा क्षत्रियांनी त्या द्रविड लोकांना आपल्या बीरतेचे पाणी दाखविले; तेव्हा तेथून पक्का जाण्याशिवाय त्यांना अन्यमार्ग उरला नाही तरीपण द्रविडांनी क्षत्रियांशी झुंज देण्याचा थोडाशोडका प्रयत्न करून पाहिला, परंतु त्यात त्यांना यश न आल्यामुळे त्याचा पूर्ण पाडाव होऊन त्यांना आपल्या राज्यास मुकावे लागले

याप्रमाणे क्षत्रियांनी द्रविड लोकांना पराभूत करून दक्षिणविभागांत हांकून लाविले क तेथे आनंदाने आपली ठारी कायम केली विचाऱ्या द्रविडांनी अगोदरच इकडच्या मूळच्या लोकाना जिकण्याकरितां बराच प्राणायाम* केला, पुढे तेथे आपली ठारी बसविष्याच्याप्रीत्यर्थी बरीच मेहनत केली, पुढे क्षत्रियांशी थोडेबहुत तोंड देण्याचाही प्रयत्न करून पाहिला, तटीत्यर्थ भयकर त्रासही सोसला आणि अखेर आपले चंबुगवाळे उचलून जाण्याचीच साढ्यावर पाळी आली अर्थातच त्याची एवढी मेहनत व एवढे प्रयत्न व्यर्थ गेल्याने द्रविडांनीं आपली जी हिमत सोडली ती पुन्हा त्याळ्या मनोवृत्तीत उद्भूत झाली नाहीं

द्रविडांच्या मुलुखांत जसा क्षत्रियांनी आपला तळ दिला, तसेच विशेष विस्ताराने युरोपखड, इराण तुर्कस्तान, अरबस्तान, इत्यादि भूमिविभागातही त्यांनी आपले आक्रमण केले होते क्षत्रियांचा जो पहिला सघ आर्यवर्तीत आला त्यात विशेषत. सूर्यवशी क्षत्रियाचाच भरणा होता त्यांनी द्रविड आणि हिंदुस्तानच्या मूळ रानटी^१ रहिवाशाना हांकून लावून आपले बरेच प्रस्थान आर्यवर्तीत बसविल्यावर काही कालाने क्षत्रियांची दुसरी एक अफाट टोळी हिंदुस्तानात पुन्हा आली या दुसऱ्या सधांत विशेषकरून चद्र वशी क्षत्रिय होते ही दुसरी चद्रवशीय क्षत्रियाची टोळी जेव्हा हिंदुस्तानात आली, जेव्हा पुन्हा त्या टोळीने आपल्या क्षात्रतेजाने बहुतेक मुलूख हादरून सोडला, व बहुतेक मुलूख आपल्या ताब्यात घेतला याप्रमाणे सूर्यचद्रवशी क्षत्रियाचा विस्तार आर्यवर्तीत पुढे पुढे तर अगदीं अफाट प्रमाणांत झाला पजाब प्रात, सरस्वती नदीपर्यंतचा मुलूख, गणा व

* यावरूनच 'द्रविडी प्राणायाम' हा विशेषकष्टप्रदर्शक शब्दप्रयोग रुढ आहे

[†] द्रविड लोक आणि इकडचे मुळचे रहिवासी, हे पराभूत झाल्यावर त्यांना अनार्य असुर, दस्यु इत्यादि तुच्छ शब्दप्रयोगाने सबोधण्यात येऊ लागले. क्षत्रिय हे जेते व द्रविड वगैरे जित असल्यामुळे द्रविडांची अशी हीन दशा झाली पुढे जित असे जे थोडेबहुत द्रविड नेथे क्षत्रियशरणागत होऊन कायम राहिले त्यांनाही 'दस्यु' अशा हीन शब्दांनी सबोधण्यात येई

ई ह्यां पारधी वगैरे लोकांना आपण ज्या स्थितीत पाहातो, त्याप्रमाणेच परंतु त्या पेक्षाही विकृतस्थितीची पूर्वीच्या हिंदुस्तानच्या मूळच्या रहिवाशी लोकांची राहाणी होती त्यांना पाकनिषत्पतिशास्त्र भावित नव्हते म्हणून तै कधचै मास खात असत बलप्रावरण बहुल अज्ञान असल्याने जगावरांची काळजीं वस्त्रांमध्ये उपयोगांत आणीत भ्रसत. हृत्यारा की त्यांना अत्यावदशकता भासत असल्यामुळे दगडांचीं हृत्यारें ते वापरीत असत हृत्यारांकरिता लागणाऱ्या धार्तूंची त्यांना माहिली नव्हते

असुना त्या नद्याचे काठचा पूर्वविभाग, चबळ नदीच्या काठचा प्रदेश, माळवा, गुजरात इत्यादि बहुतेक उत्तर हिंस्तानचा भग, या क्षत्रिय संघांनी व्यापून टाकून तेथें आपल्या कायमच्या वसाहती केल्या

३. क्षत्रिय ऊर्फ आर्य — उत्तरध्रुवाच्या हिममय प्रदेशातून सूर्यचंद्रवंशी क्षत्रिय भारतवर्षात आल्यावर द्रविडांना पराभूत करून स्वतःच्या अद्भुत बाहुबलाच्या सामर्थ्यावर ते आर्यावर्तात आनंदाने नाढू लागले हे आर्यावर्तात आलेले व आर्य नावाने संबोधिले जाणारे वीर ब्राह्मण होते, असे काही स्वार्थी व दिशाभूल करणारे लोक प्रतिपादन करीत असतात, परतु ऐतिहासिक सत्यापुढे ही गोष्ट टिकाव धरू शकत नाही. कारण इकडे येऊन द्रविडादि लोकाशी मर्दपणाने छातीस छाती मिडवून त्यांना आपल्या जाऊचल्य शाँर्यांचे पाणी पाजावयास लावण्याचे काम नाजुक ब्राह्मण कालत्रयीही करू शकणार नाहीत ब्राह्मणी वृत्ति ही वीर्यपूर्ण वृत्ति नव्हे ती लडाऊ वृत्ति नव्हे लुळ्या भावनेचे व क्षीण वृत्तीचे ब्राह्मण लढवया, राज्यकर्ता द्रविड लोकाशी कधोही टक्कर देऊ शकणार नाहीत, आणि ब्राह्मणीवृत्तीस दाढग्या द्रविडांनी भीकही घालांगे शक्य नव्हते ब्राह्मणाची पोथी व पचाग ऐकून किवा त्याच्या पळीपंचपात्रीच्या ठण्ठण आवाजाला मिळून द्रविडांनी आपली रान्ये निवार्य ब्राह्मणी आर्योच्या स्वाधीन केली असतील, ही गोष्ट अगदी असभवनीय आहे ब्राह्मणाच्या व क्षत्रियाच्या यज्ञावर दस्यु म्हणजेच राक्षस हळे करून यज्ञाचा विवृत्य करीत असत, तेव्हा ते ब्राह्मण व क्षत्रिय क्षत्रियांच्या मदतीची वारवार याचना करीत असत विश्वामित्रराजषांनी रामलक्ष्मणास सूर्यत्वप्रदर्शनार्थ नेले होते, ही गोष्ट रामायणात वर्णिली आहे म्हणनंच या क्षत्रियानाच आर्य म्हणवून घेण्याचा खरा अधिकार आहे तो अधिकार ब्राह्मणाचा नव्हे एवढेच नव्हे, तर मूळचे आर्य म्हणजे क्षत्रिय आणि क्षत्रिय म्हणजेच आर्य होत ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट आहे. या आर्यानाच क्षत्रिय अशी गुणवर्णनपर सज्जा दिलेली आहे या वीर्यशाली आर्य क्षत्रिया तच काही थोडे हीनवीर्य व कमजोर लोक असणे साहजिक आहे. अशा शौर्यहीन लोकानी आपल्या प्रकृतिगुणधर्मानुसार सात्त्विक वृत्तीच्या ईश्वरमर्कीत निमग्न राहून ईश्वरविषयक गोर्धनीचा अभ्यास करणे ही गोष्ट सुशिनियमानुसारच आहे म्हणून ईश्वर (ब्रह्म) सबर्धीं विषयातच मग असलेल्या थोड्याशा लोकाना ब्राह्मण ही सज्जा पडली पण बहुजनसमाज जाऊचल्य वृत्तीचा क्षत्रियत्व होता

आर्य आणि क्षत्रिय यात काहीही भेद नसून हे दोन्ही शब्द परस्पर पर्यायवाचक आहेत हे आर्य ऊर्फ क्षत्रिय लोक आपल्या दिव्य पराक्रमाचे जोरावर जेव्हां आर्यवर्तात येऊन दाखल झाले, तेव्हा आर्यवर्तात* एकच धर्म, एकच वर्ण आणि एकच

* एक एव पुरा वेदः प्रणवः सर्व बाङ्मयः।

देवो नारायणो नान्य एकोऽप्रिवर्ण एवच ॥

प्रणव चालू होता क्षत्रियांनी जिंकून पराभूत केलेल्या द्रविडांना आणि मूळच्या जंगली लोकांना मात्र जित म्हणून दस्यु, या शब्दप्रयोगानें संबोधीत असत अर्थातच क्षत्रिय म्हणजे ड्यांनी आपल्या क्षात्रतेजाच्या पराक्रमाने द्रविडांना व मूळच्या रहिवाशीना पराभूत केलें ते, आणि पराजित झालेले ते द्रविड ऊर्फ दस्यु, हे दोनच प्रकार आर्या वर्तीत कायम होते वेदातही क्षत्रिय ऊर्फ आर्य आणि दस्यु उर्फ अनार्य याच शब्दाचा उपयोग केलेला आहे हाळीचे गांवाबाहेर राहणारे महार, मांग आणि रानावनांत राहणारे कोरकुभिल वर्गेरे लोक स्वत स हिंदुस्तानचे मूळचे रहिवाशी म्हणवितात इतिहासक लोक आणि सरकार देखील त्याना तसेच समजात शूद्र ही पदवी त्यानाच लवतात यावरून ते हिंदुस्तानचे मूळचे रहिवाशी असावेत, म्हणूनच पूर्वपरपेळा अनुसरून त्याच्याशी म्हणजे जित लोकाशी वरिष्ठ जातीचे स्वतस आर्य म्हणजे श्रेष्ठ म्हणविणारे हिंदु अद्यापि शत्रुत्वाच्या भावनेने वागतात यावरून हिंदुलोक मोठे दीर्घदेशी आहेत असें दिसें माळ-लक्ष्मि, हर-हरण करणे यावरून ड्यांची लक्ष्मि (ऐश्वर्य) हरण करण्यात आलेली आहे ते महार अर्थात जित गोड लोकाची लहान लहान राज्ये पहाडपटीत अद्यापि आहेत यावरून हिंदुस्तानचे मूळचे राज्यकर्ते तेच लोक होत असे दिसते, म्हणूनच स्वत स आर्य म्हणविणारे हिंदुलोक जित आणि जेते या नायाने त्याचा तिरस्कार करतात

दुसरें असे की, आर्यांची म्हणजेच क्षत्रियांची सूर्यवशी टोळी जी आर्यावर्तीत आली, तिचें व्यापकत्व बरेच वाढल्यावर त्याच्या वसाहतीं काशी, विहार, अयोध्या इत्यादि प्रदेशाच्या आसमतात प्रस्थापित झाल्या त्याची राज्येही इकडे बरीच प्रस्थापित झाली ही राज्ये स्थापन करणारे राजेही क्षत्रियच होते एवढेच नव्हे, तर आर्यांची जी सूर्यवशी क्षत्रियांची पहिली टोळी इकडे आली, त्या सूर्यवशातच क्षत्रियकुलमुकुटमाणि श्रीरामचंद्राचा जन्म झाला यावरून आर्यलोकाचा हा जो सघ इकडे आला तो आर्य क्षत्रियांचाच होता असे स्पष्ट सिद्ध होते

याचप्रमाणे चद्रवशी टोळीतूनच क्षत्रियकुलोत्पन्न भगवान् श्रीकृष्णाने जन्म घेतला, आणि कौरवपाडवही या चद्रवशातच जन्म पावले अर्थातच आर्यावर्तीत प्रसृत झालेले आर्य नामक लोक हे खात्रीने क्षत्रियच होते, दुसरे कोणीही नव्हते हे स्पष्ट सिद्ध होते

चद्रवशी क्षत्रियाना जेव्हा राज्यप्रस्थापनेप्रीत्यर्थ सुदास नामक दस्युर्शी खूप झगडावे लागले, व अशा या झगडण्यात जेव्हां क्षत्रियमुकुटमाणि भरतराजाचा विजय होऊन दस्यु पराजित झाले, तेव्हा भरतराज्या वशजांनी गगा व यमुना या नद्याच्या मध्यभूप्रदेशात आपली ठाणी वसवून हस्तिनापुर नामक गाव आपले राजधानीचे शहर वसविले हेच आर्य कौरवपाडव या नावानें प्रसिद्ध आहेत आणि ते क्षत्रिय आहेत भरत या क्षत्रिय-कुलोत्पन्न वीरांचे नावावरून हिंदुस्तानास भरतखड असें नाव पडले या सर्व ऐतिहासिक सत्याचा सूक्ष्म विचार केला असतां आर्य हे दुसरे तिसरे कोणी नसून क्षत्रियच होते हें ऐतिहासिक सत्य निःसंदेह सिद्ध होते

क्षत्रियवेद्या आर्यवाबहूल आणि आर्याच्या क्षत्रियत्वाबहूल प्राचीन वेदात स्पष्ट

सुलासा आढ़लून येतो. पुढे पुढे श्रीकृष्णाच्या कालीं श्रमविभाग योजेनप्रमाणे या क्षत्रिय उर्फ आर्योचेच चार सध निर्माण होऊन एका क्षत्रिय संघाचेच चार माग पडले. तेही या क्षत्रियांचे ठार्यां असलेल्या विशिष्ट* गुणप्रणालीचा विचार करूनच योजिले गेल्यानें त्यांच्याही मुळाशीं आर्य उर्फ क्षत्रियच आहेत तात्पर्य, आर्य अथवा क्षत्रिय* हेच सर्वांत प्रथम उद्भूत झाले असून विशिष्ट व्यवस्थेकरिता समाजघटनेचे प्रकार पुढे निर्माण झाले

४. क्षत्रियोत्पादित वैदिक धर्म—सूर्यवशी क्षत्रियांचा पहिला सध ज्याकाली आर्यावर्तांत आला, तो काल सुमारे इसवी सनापूर्वी चार-हजार वर्षांपूर्वीचा आहे असे सिद्ध होते याप्रमाणे आर्यावर्त चद्रसूर्यवशीय क्षत्रियांनी आक्रमण केल्यावर कांही कालाने त्यांना साधारण विश्रांति मिळाली आर्यावर्तांच्या बदुतेक विभार्यां सानीं आपली ठार्यां स्वपराक्रमाने स्थापन केल्याबद्दल त्यांना साहिजिक सतोष वाढ लागला, म्हणन त्यानतरचा कांही काल सानी परमेश्वराकलनातच घालविण्याचा प्रयत्न केला या शांततेच्या कालांत बुद्धिमान व कल्पक क्षत्रियांनी जी धार्मिक सूत्रे रचिलीं त्यांच्या एकत्र सप्रहालाच नद्यवेद म्हणतात.

या काली क्षत्रियांचेच वर्चस्व असल्यामुळे सर्व कृति त्यांच्याकडूनच होणे वस्तु स्थितीस धरूनच आहे धार्मिक सूत्रे रच्यारे क्षत्रियच होते वेदाची मडले रच्यारे क्षत्रियच होते नद्यवेदातूनच निर्माण झालेले होते युद्धकलेत अत्यंत निष्णात असे क्षत्रियच होते ब्रह्मविद्येत पारगत क्षत्रियच होते थोडक्यात सागावयाचे म्हणजे वैदिककाळीं सर्व महत्वाच्या घटना घडवून आणारे क्षत्रियच होते या म्हणण्याचा अर्थ असा कीं, त्या काली सर्वत्र क्षत्रियच होते आणि अर्थातच सर्व महत्कृत्ये तेच करीत होते याचे सप्रमाण वर्णन पुढे क्रमाक्रमाने येणारच आहे

ज्या विद्वान् क्षत्रियांनी धर्मसूत्रे व वेदसूत्रे निर्माण केलीं, एवढेच नव्हे तर

* चातुर्वर्णं मयासृष्टं गुणकर्मविभागशः ।

—भगवद्गीता

* तच्छ्रेयो रूपमय सृजत क्षत्रम् यान्येतानि देवता क्षत्राणिद्रोवरुणः
सोमोरुद्रः पर्जन्यो यमो मृत्युरीशान इति तस्मात् क्षत्रात् परंनास्ति तस्माद्
ब्राह्मणः क्षत्रिया दधस्तोदुपस्ते राजसूये ॥

—बृहदारण्यकोपनिषद्, ११४।१।

भावार्थः—या जगांत पहिल्यानें ब्रह्म म्हणजे ईश्वरस्वरूप एकटेंच होते त्यांनें पुढे इद, वरुण, सोम, रुद्र, पर्जन्य, यम, मृत्यु व ईशान या अष्ट देवतांच्या अशापासून उत्तम प्रकारचा क्षत्रिय निर्माण केला यास्तव या जगांत क्षत्रियापेक्षां दुसरा कोणीही श्रेष्ठ नाही. याच कारणास्तव यज्ञाचे वेळीं ब्राह्मण क्षत्रियांच्या खालीं बसतात.

ब्रह्मविद्येतही^१ जे क्षत्रिय अग्रण्य होते, त्यांनी क्रुग्वेदाची मडले कावल्या वेळात रचून एका मोळ्या वेदग्रंथास जन्म दिला क्रुग्वेदाची एकदर दहा मडले आहेत पुढे दिल्या प्रमाणे बहुतेक क्षत्रिय क्रृष्णीनांच ती रचली आहेत, अंगदेशाच्या कक्षिवांन् नामक क्षत्रिय राजपुत्राने क्रुग्वेदाचे प्रथम मडलातर्गत सतराव्या अनुवाकांतील एकर्णे सोळा ते एकशे सव्यासपर्यंतर्ची सर्व सूत्रे रचिली हा कक्षिवान् अगदेशाच्या राजाचा पुत्र होता, याना उल्लेख क्रुग्वेदाची अनुक्रमणिका, सायनाचार्यांचे भाष्य आणि महाभारत यात सांपडतो क्रुग्वेदाचे द्वितीयमडल गृत्समद नामक भृगुकूलोतप्त राजक्रृष्णने रचिलें असून भैंगु हा क्षत्रियाचा गोत्रक्रृष्ण आहे विश्वामित्र नामक चद्रवशी क्षत्रिय राजर्णीने क्रुग्वेदाचे तिसरे मडल रचिले सर्व वेदांचे सार म्हणजे ज्याच्या पठानांने शूद्रालाही द्विजत्व प्राप्त होते असा अत्यत पवित्र गायत्रिमत्र देखील विश्वामित्र क्रृष्णीनेच निर्माण केला आहे वामदेव नामक क्षत्रिय राजर्णीने क्रुग्वेदाचे चवथे मडल रचिले सोमवशी क्षत्रिय-सोमाच्या पित्याने (अंत्रीने) क्रुग्वेदाचे पांचवे मडल रचिले सोमराजा चद्रवशाचा मूळ पुरुष होय क्षत्रिय राजर्णी भार द्वांज या क्षत्रियगोत्र क्रृष्णीने क्रुग्वेदाचे सहावे मडल रचिले क्रुग्वेदाचे सातवे मडल वशी छाने रचिले कर्ण क्षत्रिय राजर्णीने काहीं सूत्रे खेरीजकरून आठवे मडल रचिले कर्ण हा पौरव कुलात जन्मलेला क्षत्रिय आहे विष्णुपुराणात व भागवत पुराणात तसा स्पष्ट उल्लेख आहे क्रुग्वेद मडलातर्गत अनुवाक २ सूत्रे ६५-६६ हीं सूत्रे वैसुकर्ण नामक वैश्य क्रृष्णीने रचिली आहेत असे आर्यविद्यासुधाकरात सागित्रे आहे क्रुग्वेदाचे नववे मडल अगिरस नामक क्षत्रिय क्रृष्णीने रचिले क्रुग्वेदाच्या दहाव्या मडलातील अनुवाक ३ सूत्रे ३० पासून ३४ हीं चार सूक्त कर्वणेल्यू क्रुपाने रचिली आहेत हा कर्वणेल्यू शुद्ध होता

^१ न प्राक् त्वत् पुरा विद्या ब्राह्मणान्गच्छति

तस्मादु सर्वेषु लोकेषु क्षत्रस्येव प्रशासनमभूत — छादोग्योपनिषद्

प्रावाहण, जैवली (क्षत्रिय राजर्णी) यांच्या जवळ जेव्हा (गौतम ब्राह्मण क्रृष्णी) ब्राह्मविद्याभ्यासाकरिता गेला, तेब्हां ते म्हणाले, “गौतम! ब्राह्मविद्या ही तुझ्यापूर्वी इतर ब्राह्मणास अवगत झाला नाही, अर्यात ती त्याना दुष्यात्य आहे ती प्राप्त करून घेण्या चा अधिकार फक्त क्षत्रियाचा आहे आणि तिचे उत्पादकही पण क्षत्रियच आहेत”

१ क्रुग्वेदाची अनुक्रमणिका, सायनाचार्यांचे भाष्य, महाभारत पाहा

२ कायस्थप्रभु क्षत्रियाची गोत्रावळी पाहा

३ वाल्मिकी रामायण पाहा

४ वैकुंठाचा पहिला क्षत्रिय राजा वाणु त्या विष्णूचा पुत्र ब्रह्मदेव व त्याचा पुत्र अंत्रि. क्षत्रियांचे वश-चंद्रवश पाहा.

५ सूर्यवशाचीं गोत्रें परिशिष्ट ने २ पाहा.

६ विष्णुपुराण व भागवतपुराण पाहा.

७ आर्यविद्यासुधाकर प्रथ पाहा

८ बाहुसार क्षत्रियाची गोत्रावळी पाहा.

९ क्रुग्वेदाची अनुक्रमणिका पाहा

याच्चा पुरावा एतरेय ब्राह्मणाची पचिका व अग्नवेदाची अनुकमणिका यात आहे वेदरचना ज्ञात्यावर अर्थातच पूर्वांच्या आर्यधर्मसंघैविकधर्म असें नाव पडले व त्याचाच प्रचार पुढे होऊ लागला याचें ज्यास्त तपशीलवार वर्णन सहाव्या प्रकरणांत केले आहे क्षत्रियांचे सूर्यन्त्रदशशी दोन सध जेव्हा आर्यावर्तीत आले, तेव्हा त्यांनी जो धर्म निर्माण केला तो आर्यधर्म होय नंतर आर्यधर्मांचेच पर्यायनाव वेदरचनेमुळे 'वैदिकधर्म' असें प्रचलित ज्ञाले अर्थातच आर्यधर्मांचे उत्पादकही क्षत्रियच होते व वैदिक धर्मांचे निर्माणकर्तेही क्षत्रियच होते हा वैदिकधर्मप्रस्थापनेचा काल पांच हजार वर्षांच्या पूर्वीचा आहे असें सिद्ध ज्ञाले आहे इसवी सनापूर्वी सुमारे तीनहजार वर्षांच्या पूर्वीचा हा काल आहे

९. श्रीरामकाल — याच सुमारांचे कालांत सूर्यवशी क्षत्रियकुलोत्पन्न प्रभु रामचंद्राचा जन्म ज्ञाला रामकाल हा वैदिक कालच होय प्रभु रामचंद्राच्या अलौकिक गुणप्रणालीचे वर्णन करणे कठिण आहे, ऐतिहासिक दृष्ट्या श्रीरामचंद्राचा काल फारच महत्वाचा आणि आदर्शमूल असा ज्ञाला यात शका नाही आर्य ऊर्फ क्षत्रियांचा जो एक सध उत्तरधृवाकडून इकडे आला त्याचा एकभाग हिंदुस्थानच्या पूर्वेकडील भागी प्रसृत होऊन तदतर्गत शुरु व प्राक्कमी क्षत्रियवीरानी आपली राज्येही स्वपराकमाचे बलावर तिकडे प्रस्थापित केली त्यापैकी काही राज्ये अयोध्या, विहार, काशी या आसमत भागीही प्रस्थापित ज्ञाली या राज्यप्रस्थापक शुरु क्षत्रियांत काशी, कोसल व विदेही अशा तीन शाखेचे क्षत्रिय होते कोसल शाखेचे जे क्षत्रिय होते, त्यांनी आपली मुख्य राजधानी अयोध्या येथे स्थापित केली होती आणि विदेही शाखेचे जे क्षत्रिय होते त्यांनी आपली राजधानी मिथिला येथे प्रस्थापित केली होती जनक नामक क्षत्रियकुलोत्पन्न सुप्रसिद्ध राजा मिथिला नगरीचा सुविळयात अधिपति महणून प्रासिद्ध असून श्रीरामराय या क्षत्रियकुलांवतेस वय नरशेष्ठाच्या पादस्पर्शानें अयोध्या नगरी पुनित ज्ञाली होती हीही गोष्ट सर्व-विश्रुतच आहे

श्रीरामकालीं क्षत्रियांनी स्वपराकमानें व्यापिलेला भूमिविभाग अत्यत मनोहर, वक्ष-लतादिकांनी युक्त, उत्तम प्रकारचा सुपीक अमा असून त्या भूमिविभागाची पुण्याईं कारच श्रेष्ठ दर्जांची दिसून येत होती याच भूमिविभागातून गगानदी ही पवित्र सरिता भूम्याक्रमण करीत असून तिन्या आसमत भागी अनेक पर्णकुटिकांतून महान् महान् तपस्वी आपल्या तपोबलांचे, योगबलांचे आणि पुण्यबलांचे यथास्थित सर्वधर्न करण्यात मम ज्ञालेल दिसून येत असत. या विभागातील बहुतेक लोक शरीरसपत्तीने अगदीच सुहृद आणि निरोगी असे असून ब्रह्मवर्यवतांचे तात्त्विक पालन करणारे होते. त्यामुळे शत्रूंचे निर्दालन व हनन करण्यास त्याना अतिशय सुलभ जाऊन आपल्या यशाचा डका सर्वत्र निनादित करितां येत असे. त्यावेळी शारीरिक बलाची अत्यन्त महती वाट असून तेच एक बल सर्वश्रेष्ठ गणले जात असे कारण त्या बाहुबलवरच त्यावेळी पुढील सगळी मदार अवलूबून असे ज्योत्यांत बाहुबलाचा अभाव असेल असे लोक क्षत्रियत्वास दूषणमूल होत नसत आणि या गोष्टीमुळे सर्वांत आद्यकर्त्य शरीरबलस्वर्धन करणे व

वीरताउद्घोधक विचारप्रणालि अंतःकरणांत जागृत ठेवण्याचा प्रयत्न करणे या गोष्टीं-कडेच क्षत्रियांचे विशेष लक्ष होते यमुना नदी ओलांडून जाण्याचा जेव्हा रामलक्ष्मण व सीता शाना प्रसग आला तेव्हा रामलक्ष्मणांनी सीतेस एका काळावर बसवून तें काष्ठ लोटत लोटत पैलतीरास नेले ही गोष्ट तत्कालीन बलवर्धनाची निदर्शक आहे श्रीराम-कालीन योद्धाच्या पराक्रमाविषयी ऐतिहासिक वर्णनेही याच गोष्टीची स्पष्ट साक्ष देत आहेत

श्रीरामकालीं पुरुषवर्ग जसा वीरताउद्घोधक विचारानीं व शारीरिक बलानें परिपूरित असा दृष्टोत्पत्तीस येत असे, तशीच वस्तुस्थिति तत्कालीन खीवर्गाचीही होती ख्रियाही आपापल्या परी शारीरबलाने युक्त व पराक्रमसपन अशाच होत्या पातिव्रत्याकडे त्या काली भयकर पारडे शुकलेले असून रामकालीन समयावासनच आर्यख्रियांची प्रणाली पातिव्रत्याच्या बाबतीत अत्यत प्रभावशाळी होती या पातिव्रत्याच्या व वीरता संपन्नवृत्तीच्या जोरावरच तत्कालीन क्षत्रिय ऊर्फ आर्यख्रिया महान् महान् प्रसगी आपले अलौकिक आणि असामान्य तेजोबल दृष्टोत्पत्तीस आणीत असत दशरथपती कैकेयीने आपल्या पतीच्या मोडलेल्या रथास स्वत च्या हातावर उच्चलून वरून युद्धप्रसगी पूर्ण आणि महत्वाचा आधय दिला आणि स्वत स वरप्राप्ति कृत्व घेतली ही गोष्ट रामकालीन ख्रियाच्या तेजोबलाची स्पष्ट निदर्शकच आहे सीताइरणानंतर ती जेव्हा राक्षससमूहा च्या देखरेखीरालीं परस्थ अशी एकटीच बदिखान्यान अडकून पडली, तेव्हाही तिने आपल्या धैर्याचा मेरु ढासकू दिला नाहीं हीही गोष्ट तत्कालीन ख्रियाच्या धैर्यवीर्ययुक्त मनोवृत्तीची व तेजाची प्रत्यक्ष साक्ष देत आहे

श्रीरामकालीं गोवर्धन व गोरक्षण अत्यत उत्तम प्रकारचे होत असे गोरक्षणाचा व गोपालनाचा आद्यमान इतर कोणासही प्राप्त होऊ शकत नाही तो अधिकार कक्ष क्षत्रियाचा आहे रामकालीं गाई-वासराचे तेज पुज असे कल्पने कल्प इतस्ततः प्रसुत झाल्याचे आढळून येई आणि तत्कालीन गोवशोद्धार बघून मन उल्हसित होई रामकालीन गोवशोद्धाराची सिद्धता एकाच गोष्टीवरून सिद्ध होते, ती गोष्ट ही की, श्रीरामचंद्रप्रभुवर जेव्हा वनवासगमनाचा अकस्मात प्रसग आला, तेव्हा त्याच्या वनगमनप्रसगी गोगण आपले कल्पने कल्प एकत्रित करून रामचंद्राच्या वनवासगमनोत्सुक रथास अडवीत असत! असा अनेक वेळ श्रीरामचंद्राचे रथास अडथळा झाला श्रीरामचंद्रानेही त्यावेळीं त्या गोगणांस त्रास न देता आपला रथ पुढे नेला ज्या वेळेस रामाचा वनवासी रथ खरखर असा भीषण व हृदयविदारक आवाज करीत मार्ग आक्रमीत असे त्या वेळीं मानवी प्राण्यांच्या डोऱ्यातून दुःखाश्रूचे लोट वाहिल्यास त्यांचा काहींच नवल नाहीं, परंतु गाईच्चा हबरडा ऐकून मात्र अंतकरणाला पीळ पडल्यावांचून राहात नसे त्या वेळीं सांगा अयोध्या नगरीतील गोगण आर्तस्वरांत हबरडे फोडून आपल्या दुखाति रेकाची साक्ष पटवून देत होते यावरून रामप्रियता तर सिद्ध होतेच पण तत्कालीन गोवशोद्धाराचीही स्पष्ट कल्पना आल्याशिवाय राहात नाहीं रामकालीं जसें गोरक्षण

न गोप्रतिपालन होत असे तसेच ते पुढे श्रीकृष्णकाळीही होत होते. क्षत्रियकुलोत्पन्न भगवान् श्रीकृष्ण परमात्मा तर स्वतः गाई राखण्याचे, चारण्याचे आणि त्याची सेवा-शुश्रूषा करण्याचे सर्व काम करीत असे या गोष्टीवरून क्षत्रियांचा गोरक्षणविषयक अधिकार व रामकालीन गोप्रतिपालनाची कल्कल आणि गोवर्धनविषयक आस्था हा गोष्टी स्पष्ट होतात

श्रीरामकालीन आर्य म्हणजेच क्षत्रिय आपल्या क्षात्रतेजप्रसारक वृत्तींत अगदीं तल्हीन असत क्षात्रोक्त कंम करण्यात त्याना अत्यत उत्साह वाटत असून शब्दाख्यविद्या, धनुर्विद्या, इत्यादि विद्या व कलांचे अध्ययन करण्यांतच ते नेहमीं आपल्या काळाचा सद्य करीत असत धनुर्विद्येत क्षत्रियांनी रामकालीत जी अद्वितीय प्रगति केली, ती कल्पनातीत व अवर्णनीय आहे श्रीरामकालीन सर्वसामान्य क्षत्रियवीर तुसल्या घनिश्वरणावर आणाने निशाण मारू शक्त असत श्रावण हा आपल्या मातापित्यांस काशीस घेऊन जात असतां वाटेत त्याना तहान लागली, म्हणून श्रावण पाण्याकरिता त्या अरण्यातील एका सरोवराजवळ गेला आणि त्याने सरोवरात भाडे बुडविलें त्या भाज्याचा बुड बुड असा आवाज नितक्यातच शिकारीसाठी भटकत असलेल्या दशरथाच्या कानी गेला तेव्हा त्याला हें कोणी तरी जनावरच पाणी व्यावयास आले असावै असे बाढून त्याने त्या आवाजाच्या अनुरोधानेच बाण सोडला यावरोबर श्रावण तेयेच मरण पावला या एकाच गोष्टीवरून त्या वेळी ही विद्या कशी प्रचलित होती हें दिसून येते आणि त्या काली अशी ही चातुर्युक्त धनुर्विद्या सर्वसामान्य म्हणून गणली जात असे रामकालीन क्षत्रिय विशेषत गायागरद्यावर लोळण्यात आनंद मानीत नसन इतस्तत. भटकून व दुष्टाच्या निर्दोलनार्थ अहोरात्र गुग राहून आपल्या क्षत्रियत्वाचे, क्षात्रवृत्तीचे व क्षात्रतेजाचे स्पष्ट उदाहरण सिद्ध करण्यातच त्याना परमावधीचा आनंद वाटत असे रामचद्र, लक्ष्मणादि वीराच्या उदाहरणावरूनच हे ऐतिहासिक सत्य सिद्ध होते

श्रीरामकालीन क्षत्रिय क्षात्रतेजाने परिपूर्ण-मडित-तर होतेच, परतु त्या बरोबरच अभ्यात्मज्ञान, ब्रह्मज्ञान, वर्मज्ञान इत्यादि ज्ञानविषयक क्षेत्रातही त्याची पूर्ण प्रगति झालेली होती, या काली क्षत्रियांमध्ये ज्यांच्या ज्यांच्या ठायी अलौकिक बुद्धिमत्ता वास करीत होती अशा लोकानी विज्ञानप्रासीकडे आपले सारसंख्य सर्व खर्च करून तिची प्राप्ति करून घेतली. तत्कालीन विद्वान् क्षत्रियानाच जूळि अशी सज्जा होती. त्यानीच वेदातर्गत सूत्रे, घर्मसूत्रे, गायत्र्यादि मत्र यांचे सशोधन व प्रथन केले अर्थातच रामकाली बाहुबलाने विशेष श्रेष्ठ असे क्षत्रिय युद्धकलाभि ज्ञेतेकरिता प्रयत्न करीत होते, तर बाहुबलाने श्रेष्ठ पण बुद्धिबलाने श्रेष्ठतम असे क्षत्रिय विज्ञानप्राप्तीकरिता प्रयत्न करीत होते स्वतःच्या साध्यासाध्यतेकडे हृष्ट देजन त्या वेळच्या सर्व घटना अबाधित चालू होत्या सर्वमान्य असा गायत्रिमत्र रामायणकालीच विश्वामित्र नामक क्षत्रियकुलभूषण जडीने निर्माण केला. आणि पुढे त्याचा महिमा प्रसूत झाला गायत्रिमत्राच्या आद्यजनकत्वाचा मान क्षत्रिय जडी विश्वामित्र यानाच असून ही घटना रामकालीतच घडून आली. या कालीं

ब्रह्मविद्येत क्षत्रियांची इतकी भयकर प्रगति झालेली होती की, त्यांच्या ब्रह्मविद्याविषयक ज्ञानापुढे कोणाचाही टिकाव लागत नसे क्षत्रियकुलोद्भव जनकराजा हा ब्रह्मविद्येत एवढा पारगत होता की, याज्ञवल्क्यादिकांनी त्याची सेवा करून आणि त्यास शरण जाऊन त्याच्याजवळून ब्रह्मविद्येची प्राप्ति करून घेतली विच्रमगगायनी, प्रावाहण, जैबाली, कैकेय, अश्वपति, अजातशत्रु इत्यादि ब्रह्मविद्यापारगत क्षत्रियकुलभूषण पूज्य विभूतींकडून अनेकांनी ब्रह्मविद्येची प्राप्ति करून घेतलेली होती यावळून रामकालातच काय पण त्या कालाढ्या दार्थकालमर्यादेपर्यंतही ब्रह्मविद्यापारगतेचा आद्यमान क्षत्रियासच होता हे स्पष्ट होते परमेश्वरविषयक ज्ञानाचा बोध इतरेजनास देणारे, धार्मिक विवेचन करून त्यात प्रथम प्रगति करून घेणारे आणि ईश्वस्वरूपी तादात्म्य पावणारे असे जर कोणी या भूतलावर असतील तर ते दैदीप्यमान क्षत्रियत्व होते यात तिलप्राय सदेह नाहीं राम कालीन जनकराजा हा अखिलअंगात्मविद्यापारगत असा ब्रह्मविद्यामयूखधर तेजोमणि दिग्गणावर स्वयम्भू प्रकाशमान होत होता ही गोष्ट नव्यानें सांगण्याचीही आवश्यकता नाहीं वामनादि अवतार नाममात्र अस्तित्वात राहून श्रीरामावतार व श्रीकृष्णावतार हे क्षत्रिय तेजोगोल अखिल ब्रह्माडावर आपल्या दिव्य तेजांने अजूनही लखलख तलपत आढ़त, यांची कारणमीमासाही हीच आहे की, या क्षत्रियावताराचे ठायी स्वभावसिद्ध नियमानुसार ब्रह्मविद्यारादिम एकीकरणाने उत्फुल झालेले असून इतर अवतारांच्या ठायीं अर्थातच त्यांचा अभाव भासत होता याच्याच विशेष परिस्कृटणाकरिता योगवासिणीतर्गत श्रीरामविवेककथनप्रणालि आणि श्रीमद्भगवद्गीतातर्गत भगवान् श्रीकृष्णकथित विवेकप्रणालि लक्षात ध्यावी लागते म्हणजे ब्रह्मविद्यामयूखानी श्रीराम व श्रीकृष्ण हे सूर्यचद्रवशी दोन्ही सूर्यचद्रतेजोगोल कसे विभूषित झाले होते याबद्दल अतःकरणात खरीखरी जाणीव उत्पन्न होऊन प्रेमादराने हृदय उच्चवळू लागते


श्रीरामकालीन स्त्रीवर्गाचे महत्वात अत्यत उज्ज्वल होते स्त्रियाना मोठा मान मिळत असे, एवढेच नव्हे तर स्त्रीविना जीवन शून्य आहे, जेथे स्त्री नाहीं तेथे देवता नाहीं, जेथे स्त्री नाहीं तेथे विजयश्री नाहीं, यशस्वौद्य नाहीं, ज्या कुलात स्त्रियाना तामसदुःख असते ते नाश पावते, स्त्री ही पतीचा एक मोठा प्रेमल मित्र आहे, धर्मार्थकाममोक्षाची प्रदायिनि स्त्रीच आहे इत्यादि भावना त्यावेळी चोशल्या श्रद्धापूर्ण रीतीने अस्तित्वात होत्या. अर्थातच स्त्रियांची चरित्रेही तशीच उद्भोधक असत हे निराळे सांगणे नकोच वेदकालीन क्षत्रियांचे व तत्कालीन परिस्थितीचे सविस्तर वर्णन क्षत्रियांचा वैदिककाळ या प्रकरणात स्वतंत्रपणे केले आहे

× पूज्या लालयितव्याश्च स्त्रियो नित्यं जनाधिप । स्त्रियो यत्र च पूज्यन्ते रसन्ते तत्र देवता ॥ अनुशासनपर्व, ४६।५ तसेच

अपूजिताश्चयत्रैतासर्वास्तत्राकला किया । तदा चेतकुले नास्ति यदा शोचन्ति जामय ॥ अनु०, ४६।६ तसेच

अर्थ भार्या मनुष्यस्य भार्या श्रेष्ठतम सखा । भार्या मूळे त्रिवर्गस्थ भार्या मूळ तरिष्यत ॥ आदि०, ७४।४०

शिव-धनुर्भग



क्षात्रियकुलावतंस प्रभु रामचंद्र आपल्या अतुल क्षात्रसामर्थ्यीने महान् दिव्य
अशा शिव-धनुष्याचा भंग करीत आहे.

प्रकरण तिसरे

क्षात्रप्रबोधक गीताधर्म

१ श्रीकृष्णकाल

२ क्षत्रियोत्पादित गीताधर्म

१. श्रीकृष्णकाल—श्रीरामकालानंतर सुमारे दोन हजार वर्षांनी म्हणजे आज सुमारे बत्तीसशे वर्षाचेपूर्वी क्षत्रियकुलोत्पन्न चंद्रवशी यादव घराण्यांत भगवान् श्रीकृष्णाचा जन्म झाला व श्रीकृष्णकालास आरभ झाला भगवान् श्रीकृष्णाच्या कालातही प्रभु रामचंद्रकालीन क्षात्रघटनानुसारन काहीं विशिष्ट घटना घडून आल्या वैदिकधर्मानंतर जो गीताधर्म प्रचलित झाला, त्याचा उत्पादक भगवान् श्रीकृष्णाच होय या भगवान् श्रीकृष्णोत्पादित गीताधर्माची महती वर्णन करण्यापूर्वी व त्याची रूपरेषा आंगण्यापूर्वी त्याच्या निर्माणकर्त्ताचे ऐतिहासिक असें त्रोटक चरित्र येथे देणे वास्तव असल्यानें प्रथम त्याचा उल्लेख करणे कमप्राप्त आहे.

प्रभु रामचंद्रकाली शत्रुघ्नाने यमुना नदीच्या दक्षिण विभागीं मधुवन नावाचा एक प्रदेश प्राप्त करून घेतला होता या प्रदेशांत प्रथम मधु नांवाचा कोणी राक्षस वास्तव्य करीत असल्याने त्याला मधुवन असें सार्थ नाव प्राप्त झाले होते याच विभागाला मधुवन या नावाशिवाय शूरसेनदेश याही नांवाने सबोधीत असत

या शूरसेन अथवा मधुवन देशावर शत्रुघ्नाच्या क्षत्रियवशजांनी कालचक्रनेमीकमा. तुसार काही कालपर्यंत आनंदाने राज्य केले, परतु पुढे शत्रुघ्नाच्या वशजाकडून ती सत्ता जाऊन शूरसेनदेश अथवा मधुवनदेश निराळ्याच वसाहृतवाल्यानी माडित झाला या वेळी या शूरसेनदेशात एकदर सात चंद्रवशीय घराणी नादत होती ती यादव, अधक, भोज, भौम, कुकुर, दाशाई व वृत्थि ही होते या सर्व घराण्यात त्यावेळीं यादव घराणे सपने व संत्ताधारी असून त्यात वसुदेव हा एक माडलिक होता त्या काली शूरसेन देशावर उप्रसेन राजाची सत्ता प्रस्थापित झाली होती या उप्रसेनास कस नामक जो पुत्र होता तो अत्यत कूर, दुष्ट आणि अनीतिमान् असा होता उप्रसेनाचे नाव जरी उप्र होते, तरी तो मात्र मोठा उदार, निष्कपटी, पापभीह आणि दयाशील असा होता कसाने स्वतःच्या बापास म्हणजे उप्रसेनास कैद करून राज्यकारभार तो स्वतःच पाहाण्याची हाव घरु लागला कंसाने राज्यकारभाची सूत्रे हातांत घेतल्यापासून शूरसेन नगरीतील सर्व प्रजानन जुलूम, अन्याय आणि कौर्य या त्रयीच्या भयकर त्रासाने होरपळून निघू लागले या कंसाची बहीण देवकी ही शूरसेन देशाचा राजा वसुदेव यांस दिली होती कंसाने आपल्या बहिणीची सोंत अंजेये जन्मतःच मारून टाकली वसुदेवदेवकीच्या पोटीं अवतरलेले आठव्यं

अपत्य श्रीगोपाळकृष्ण हे होय हा श्रीकृष्ण कंसाचा सखा भाऊ होता पण त्यालाही मारण्याचे अनेक उपाय कसाने केले ते व्यर्थ जाऊन अखेर श्रीकृष्णाचेच हातून कंस मारला गेला

२. क्षत्रियोत्पादित गीताधर्म—भगवद्गीतेमधून जो प्रतिपादित झालेला आहे तोच गीताधर्म होय वैदिकधर्माचे प्रचारानंतर हा गीताधर्म प्रस्थापित झाला म्हणजे क्षत्रियोत्पादित गीताधर्म प्रस्थापित होण्यास आज सुमारे तीन हजार वर्षे लोटलीं. गीता धर्माचे प्रस्थापनकालापर्यंत वैदिक धर्माचीही बरीच कळिष्ठ स्वरूपे झाली होतीं गीताधर्म उद्भूत होईपर्यंत वैदिककालीन ऋग्वेदाचे आणखी तीन भाग निर्माण झाले व ऋग्वेद एकदर चार भागात विभागला गेला प्रथम ऋग्वेद, नंतर यजुर्वेद, पुढे सामवेद आणि अथर्ववेद अशी नामाभिधाने या भागांस पडली यजुर्वेदामध्ये यज्ञ, याग, पूजाअर्चां-दिकाची शिक्कवण दिलेली असून सामवेदामध्ये धार्मिक मत्राचे सगीत कलातर्गत ज्ञान प्रकट केले आहे म्हणजे परमेश्वरास आलविष्णाकरिता, धार्मिक तत्त्वे अत.करणात ठसविष्णा-करिता आणि शातता निर्माण करण्याकरिता गायनकलायुक्त असा सामवेद निर्माण झाला चवथा जो अथर्ववेद निर्माण झाला त्यात चौदा विद्यां, चौसष्ट कलां इत्यादिकाचे व मत्र-

(१) १ ज्योतिष, २ वैद्यक, ३ नाट्य, ४ रसायन, ५ ब्रह्मज्ञान, ६ व्याकरण, ७ श्रुतिकथा, ८ धनुर्धरत्व, ९ जलतरत्व, १० संगीत, ११ अश्वावरोहण, १२ कोक, १३ चौर्य, १४ चातुर्य अशी चौदा विद्याची नामाभिधाने आहेत

(२) १ वाय, २ नृत्य, ३ गीत, ४ नाट्य, ५ आलेख्य, ६ विशेषकच्छेद्य, ७ तंदुलकुसुमबलिप्रकार, ८ पुष्पास्तरण, ९ दशन वसनांगराग, १० मणिभूमिकाकर्म, ११ शयनरचन, १२ उदकवाय, १३ नेपथ्ययोग, १४ उदकघात, १५ वित्रयोग, १६ माल्य प्रथनविकल्प, १७ कर्णपत्रभण, १८ पानकरस रागासव योजन, १९ सूचीवान कर्म, २० सूक्तकीडा, २१ सुगधयुक्ति, २२ वर्णाडमरुकवाद्यानि, २३ प्रहेलिकाकूट वाणिज्ञान, २४ प्रतिमाला, २५ दुर्वचकयोग, २६ पुस्तकवाचावाशक्ति, २७ नाटकात्यायिका दर्शन, २८ काव्यसमस्यापूरण, २९ पटिकावेत्रबाणविकल्प, ३० पुष्पवाटिका निमित्त ज्ञान, ३१ यत्र-मातृकाधारणमातृकासवाद्यम्, ३२ मानसी काव्यक्रिया, ३३ छलितयोग, ३४ तर्ककर्म, ३५ तक्षण, ३६ वास्तु, ३७ रौप्यरत्न परीक्षा, ३८ धातुवाद, ३९ मणिरागज्ञान, ४० बालकीडन, ४१ अकारज्ञान, ४२ वृक्षायुवेदयोग, ४३ मेषकुकुटलावकयुद्धविधि, ४४ शुक्सारिका प्रलापन, ४५ उपत्साहन, ४६ केशमार्जनकौशल्य, ४७ अभिधानकोश, ४८ शेखराणीड योजन, ४९ भूषण योजन, ५० ऐद्रजाल, ५१ क्रौंचमारणयोग, ५२ हस्त लाघव, ५३ वित्रशास्त्रदिप भक्षविकारक्रिया, ५४ अक्षरमुष्टिकाकथन, ५५ देशभाषाज्ञान, ५६ छोदज्ञान, ५७ क्रियाविकल्प, ५८ वस्त्रगोपन, ५९ यूत, ६० आकर्षक कीडा, ६१ म्लेच्छितकविकल्प, ६२ वैनाविक विद्याज्ञान, ६३ वैज्ञायिका विद्याज्ञान, ६४ वेतायिक विद्याज्ञान अशी चौसष्ट कलांची नावे वृणिलीं आहेत

तंत्राचें ज्ञान प्रकट केले आहे या वेदाची रचना गीताधर्मकालापर्यंत होतच होती, एवढेच नव्हे तर शेवटचा जो अथर्ववेद तो इसवीसनपूर्वी सहाशें वर्षाच्या सुमारास (अर्थात् श्रीकृष्णकालानतर) म्हणजे ऋग्वेदानंतर २५०० वर्षांनी अथर्ववेद रचला गेला आहे याच प्रमाणे वैदिक कालानतरही क्रमाक्रमानें गीताधर्मकालाच्या मर्यादेतही वेदरचनेचें काम चालूच होतें गीताधर्म हा तत्कालीन धार्मिक घटनेवर लख्य प्रकाश पडणारा धर्म होय. गीताधर्माची महती अवर्णनीय आहे

“ सर्वोपनिषदो गावोऽदोग्धा गोपालनदनः ।

पार्थोवत्सः सुधिभर्त्तः दुग्धे गीतामृतमहत् ॥ ”

म्हणजे, सकल उपनिषत्सुपी गायाच्ये दोहन करून प्रभु श्रीकृष्णांनें गीतारूपी दुग्धामृत अर्जुनास प्राशन करविले

प्रवृत्तिपर मार्गावरून निवृत्तिपथावर आणण्यास गीताधर्म जसा समर्थ आहे, तद्वत्तच निवृत्तिपथावरून प्रवृत्तिपर मार्गावर आक्रमण करण्यास शिकविष्याचे कामही गीताधर्म अगदीं बिनचूक करू शकतो गीताधर्म हा प्रत्येक मनुष्यास उक्त मार्गावर लावून देणारा मार्गदर्शक आहे गीताधर्म हा ससारसागराची वाट चुकलेल्या प्रत्येक ससारी-जीवाला योग्य कर्मावलबन करण्यास शिकवणारा गुरु आहे आणि संसारविन्मुख अशा योगिजनासही युक्त प्रबोध देणारा कोटिभास्कर आहे. गीताधर्माच्या शिकवणुकीसुळें आजपर्यंत अनेक थोर थोर आर्याना शातिलाभ प्राप्त करून घेता आला, अनेकांना ईश-प्राप्तीचा व तजन्य ज्ञानाचा दिव्य बोध मिळाला आणि अनेकाना ससाराक्रमण करीत असतांही मोक्षपदाची प्राप्ति करून घेता आली गीताधर्माचा दरवाजा सर्ववर्णीयाना व सर्व नरनारीना सारखाच सताड खुला आहे गीताधर्माची शिकवणूक अमक्याच एका विशिष्ट वर्णानें किवा पुरुषाने ध्यावी असा निवेद नाहीं हा गीताधर्म कथन करून क्षत्रिय कुलावतस भगवान् श्रीकृष्ण यांनी आपले नाव सकल विश्वांत तुम्दुमत ठेवले आहे. श्रीकृष्ण हा विश्वातील एक मोठा धर्मस्थापक पुरुष झाला यात तिलप्राय सदेह नाहीं

गीताधर्मांत जीं दिव्य तत्त्वे प्रथित केलेली आहेत त्याचा दिव्य प्रकाश सकल विश्वातील यच्चावत् वस्तूस प्रकाशित करणारा आहे गीताधर्म हा सर्व वेदाचे आणि उपनिषदांचे उत्तमोत्तम सार आहे, म्हणून आज सर्व जगात गीताधर्म सर्वमान्य झाला आहे. भगवद्गीतेची भाषातरें इम्रजी, जर्मन, फ्रेंच, फारशी व बिनी ह्या भाषातूनही झाली आहेत यावरून क्षत्रियप्रबोधित गीताधर्माची जगमान्यता व महती सिद्ध होते



प्रकरण चवथे क्षत्रिय आणि बौद्धधर्म

१ बुद्धकाल

२ बौद्धधर्मप्रसारक क्षत्रिय अशोक

१. बुद्धकाल — श्रीकृष्णकालानंतर बुद्धकाल हा क्षात्रघटनेतील एक महत्वाचा काल प्रस्तुत झाला गीताधर्माची प्रवृत्ति जेव्हा वाढत्या स्वरूपांत होती तेव्हां बुद्धकालासबर्दीं कल्पनाही नव्हती परंतु उद्धकाल जेव्हा प्रसुत झाला तेव्हां जिकडे तिकडे टया कालाची दवडी पिटलो गेली बुद्धकालामधील वैशिष्ठ्य हे कीं, या काली गीताधर्मानंतरचा दुसरा विस्तृत धर्म जो बौद्धधर्म त्याचा विकास बुद्धानें सपाटन केला हा बौद्धधर्म चांगलाच वाढीस लागून त्याचा विस्तारही वराच झाला होता या धर्माचे प्रस्थापकत्व गौतमबुद्धाकडे असल्याने बुद्धधर्मविवेचनाचेपूर्वी गौतमबुद्धाच्या ऐतिहासिक चरित्र विभागाकडे नजर फेकली पाहिजे

इसवी सनापूर्वी ५६७ या वर्षी वशाख शुद्ध पौर्णिमेस गोरखपूर परगण्यातील कपिलवस्तु नांवाच्या राजधानींत क्षत्रियांच्या शाक्य (चालुक्य ऊर्फ साळुके) कुलांत शुद्धोदन राजाच्या वडील राणीचे पोटी गौतमबुद्धाचा जन्म झाला

गौतमजन्माचे वेळी शाक्यास कोसलानी जिकून घेतले असले, तरीपण त्यांनी स्वतः प्रजासत्ताक राजाचा उपभोग अनेक वर्द घेतला होता शाक्य जेव्हा जिकले गेले तेव्हां अर्थातच त्यांच्यावर आपत्तीचा प्रसग कोसळला

शुद्धोदनाचे राज्य चागले भरपूर असून सर्वत्र विस्तृत रीतीने पसरले होते या शुद्धोदनास दोन बायका असून त्या एकमेकीच्या बहिणीच होया त्यांनी नावे माया देवी आणि महाप्रजापती गौतमी याप्रमाणे होतीं परमेश्वरकृपेने जेव्हा मायादेवी गर्भ वती झाली, तेव्हा स्वत च्या मालकीच्या एका उपवनांत राहाण्याचा तिने आपला विचार शुद्धोदन राजाजवळ प्रकट केला या उपवनाचे ठिकाण लुढिनि नामक गावांत होते शुद्धोदनाने तिचा विचार मान्य करून त्याप्रमाणे तिला त्या उपवनात योग्य व्यवस्थेने ठेविले त्या उपवनात असतानाच वर सागित्तेल्या दिवशी मायादेवीस एक तेजस्वी मुलगा झाला तोच गौतमबुद्ध होय

गौतमबुद्धाचा जन्म झाल्यावर दोन तीन दिवसांनी असित नांवाळ्या एका भविष्य-झाने असें भविष्य वर्तविले कीं, हा मुलगा सकलसुलक्षणसफन्न असल्याचे दिसून येत असून पुढे याला महत्पदाची प्राप्ति होईल

बुद्धाबहुलचे हें भाविष्य श्रवण करून स्याच्या आईच्यापास व आसगणास अस्यंत आनंद झाला व ते स्वतःस घन्य मानू लागले परंतु या प्रसरीं अशी एक अस्यंत दुःख-दायक गोष्ट घडून आली की, हा आनंद आणि आपल्या मुलाचे कौतुक पाहण्यास राणी मायादेवी जगली नाहीं बुद्धाच्या जन्मानंतर सात दिवसांनीच तिनें आपली इहलोकची यात्रा संपवून सर्वांस दुःखोदर्धांत लेटून दिले

मायादेवीचे मृत्युनंतर बुद्धाचे पालन संगोपन पुढे महाप्रजापती देवी गौतमीने केले मायादेवी ही तिची बहीणच असल्यामुळे बहिणीच्या मुलाचे संगोपन करीत असतोना तिच्या ठिकाणी सापलनभाव उद्दीपित झाला नाहीं स्वतःच्या मुलाप्रमाणेच तिनें बुद्धाचे संगोपन केले व त्याला जिवापलीकडे जपून लहानाचा मोठा केला.

बुद्धाचीं अनेक नांवे होतीं त्यापैकीं सात आठ नांवे प्रचलित असून त्या नामावलीनीची गणना अशी आहे:—

“ स शाक्यसिंहः सर्वार्थः सिद्धः शौद्धोदनिश्च सः ।

गौतमाश्चार्कबधुश्च मायादेवीसुतश्च स ॥ ”

‘मुत्तनिपाल’ नामक पालीप्रथात असें कथन केलेले आहे की, बाल्यावस्थेपासून परिवाजिकता अगीकारीपर्यंत त्यांना गौतम म्हणत असत तेथून पुढे सबोधिं होईपर्यंत ओधिसत्त्व म्हणत असत आणि तदनंतर बुद्ध असे म्हणत असत

गौतमबुद्धास आणखीही काही नावे आहेत त्यापैकीं वर दिलेली जीं शाक्यसिंह आणि अर्कबधु हीं दोन नांवे आहेत, ती त्यांच्या कुलावरून व वशावरून संबोधयात आलेलीं असावीं शाक्यकुलोत्पन्न म्हणून शाक्यसिंह आणि सूर्यवशी म्हणून अर्कबधु.

बुद्ध हे नेहमीं ध्यानधारणेत मम असत त्यांच्या पित्याचा जो बगीचा होता त्यांतील जांभळीच्या झाडांच्या दाट छायेखाली ते नेहमीं बसत असत व तेचेच ध्यानधारणेत मम असत ध्यानधारणेत त्याचे लक्ष अगदीं बालपणापासून उपजतच होते

“ मी जाभळीच्या झाडाखालीं बसत असें हे मला चांगले आठवते अविकारी मनातील सूक्ष्म विचाराकलनाने प्राप्त झालेल्या सचिदाननदाची मातुरी मला याच झाडो-खालीं चाखावयास मिळाली विज्ञानदुर्गाचा हात रस्ता असेल काय ? शुद्धांतःकरणपूर्वक एकाप्रता अवलंबित्यामुळेच मला विज्ञानमार्गाची ओळख झाली व विज्ञानमार्ग हात आहे अशी माझी खात्रीही पण झाली अगिवेस्सा ! विकारी विवेकसरणीपासून अलिस असणाऱ्या सचिदानंदास मीं ध्यावे काय ? मीं असा कृतनिश्चय केला आहे की, त्याला केव्हाही घाबरावयाचे नाही ”

बुद्धाचा असा दाखला मध्यमनिकायांत दिलेला आहे या दाखल्यावरून विचार करता बुद्धाच्या वृत्तीची चांगलीच कल्पना करता येण्यासारखी आहे.

बुद्धाने आपली ध्यानदेवता कोणती ठरविली होती याचा विचार करणे क्रमप्राप्त आहे विश्वव्यापक प्रेमदेवता हीच त्याची ध्यानदेवता होती असे अनेक ठिकाणी कथने केलेले आहे

प्रेम आणि ध्यान या बाबतीत याप्रसाणे बुद्धाची स्वभावतःच प्रवृत्ति असल्याने त्याच्या पुर्दील कार्यकर्तृत्वाची दिशा अगोदरच सपष्ट दिसत होती बुद्धाला विलासोपभोग भोगण्यास पूर्णपणे सबढ होती राजपुत्राच्या नात्याने विलासोपभोगाचे सर्व प्रकार बुद्धास प्राप्त झाले होते परंतु बुद्धाने तिकडे दुर्लक्ष केले

‘अहिंसापरमोर्धम’ ‘सर्व ब्रह्मयजयत्’ म्हणजे हिंसा न करणे, कोणाचेही मन न दुखविणे आणि सृष्टीतील सर्व प्राणिमात्र एकाच परमेश्वराचीं लाढकीं लेकरे आहेत, म्हणून प्रत्येकाशी आपले बधुभावाचे नातें लागू होतें म्हणूनच भेदभाव सोडून व सर्वांना परमेश्वर-रूप समजून बधुप्रेमाने वागावें हात्व खरा धर्म होय हे पवित्र व अत्यंत श्रेष्ठतम धर्मतत्त्व गौतमबुद्धाने जगास शिकविले हा उत्तम तत्त्वाचा धर्म प्रस्थापित करून व प्रसुत करून क्षत्रियकुलोत्पन्न गौतमबुद्ध इसवी सनापूर्वी ४७७ या वर्षी निजधामास गेला या वेळी गौतमबुद्धाचें वय ९० वर्षांचे होतें गौतमबुद्धाच्या मृत्युनंतर त्याच्या अनेक अनुयायांनी पाटणा शहराजवळ गुहाते एक सभा भरवून बौद्धधर्माचे प्रवर्तन करण्याचा ठराव केला ही सभा इ० सनापूर्वी ३७७ चे सुसारास भरविली होती या समेनतर पुन्हा दुसरी एक महासभा बौद्धधर्मानुयायानी बोलावून बौद्धधर्माय लोकाची दोन पक्षांमध्ये विभागणी केली ते दोन पक्ष म्हणजेच उपरिनिर्दिष्ट हीनयानपथ व महायानपथ हे होत

५. बौद्धधर्मप्रसारक क्षत्रिय अशोक—या समेनतर बौद्धधर्माय लोकाची एक जगी सभा इसवी सनापूर्वी २४२ या वर्षी चंद्रगुप्ताचा नातू अशोक याने भरविली आणि त्याने बौद्धधर्माची प्रवर्तन, स्थापन, विवर्धन इत्यादि बाबतीत योग्य व्यवस्था लावून दिली अशोक हा बौद्धधर्माचा मोठा प्रचारक व प्रवर्तक होऊन गेला, त्याने आपल्या अविरत प्रयत्नाने बौद्धधर्माचा भयकर प्रसार केला

सम्राट अशोक हा फारच ऐश्वर्यसपन असा राजा झाला इसवी सनापूर्वी २७२ वर्षे हा त्याच्या राज्यकारभाराचा काल गणला जातो अशोकाचे अधिराज्य सीरियाचा अत्रोकोस्टियस्, इजिसचा टोलेमी फिलाडेल्फ्यास, सिरीनचा मगास्, मॅसिडोनियाचा ऑटि गोनोस गोनाट्स, एपिरसचा अलेकज्ञांडर इत्यादिकांनी मान्य केले होतें पाटलीपुत्र या शहीरी त्याची राजधानी असून शिवाय तोशाली, उज्जिती, तक्षशीला, सामपा अर्शी मोठमोठी व महत्वाची अनेक शहरे अशोक राज्यानंगत होतीं अशोकाच्या अफाट राज्य-विस्ताराचा प्रदेश, यवनदेश, कांबोज, गाधार, राष्ट्रिक, पैठणिक, आंप्र, पुलिद, भोज, नमक, नमपाति इत्यादि देशांतही प्रस्तुत झाला होता

अशोकाचे राज्य एवढे विस्तृत असून त्याचा राज्यकारभार मात्र मुरळित आणि न्यायपूर्वक चालला होता राज्याभिषेकानंतर नवव्या वर्षाच्या सुमारास बौद्धधर्माचा स्वीकार सम्राट अशोकाने केला राज्याभिषेकानंतर अकराव्या वर्षापासून हळुळूळू बौद्धधर्मप्रसारास त्याने सुरुवात केली अशोककालीं युरोप, आशिया, आफ्रिका या खंडांत बुद्धधर्मायाचे भिसान गेले होते त्याने ६४००० धर्मप्रसारक नेमले होते मगाघ देशात विहार (धर्ममंदिरे)ही



गौतमबुद्ध



गुरु नानक



संत संबतामाली

पुकळ बांधून दिले या विहारावरून मगाच देशास विहार (बहार) हें नांव प्रचलित झाले अशोकाचा पुत्र महेंद्र आणि कन्या संघमित्रा योनाही त्या संप्राद नृपानें सिलोनमध्ये धर्मप्रसारार्थ पाठविलें होते यावरून अशोकाची धर्मप्रसाराची कल्पकळ व्यक्त होते अशोकाचे अनेक शिलालेख आहेत त्यांपैकी एक कपुद-पिरी येथे आहे कपुदपिरी सिंधू नदीन्या काठच्या अटक गद्दरापासून वायव्य बाजूस सुमारे ३५ मैलावर आहे या शिलालेखावरील लिपी मुसलमानी-उर्दू-लिपीच्या पद्धती-प्रमाणे उजवीकडून डावीकडे अशी उलटी लिहिलेली आहे दुसरा शिलालेख खालसी येथे आहे खालसी हिमालय शिखरापासून निघालेल्या यमुनाप्रवाहाढ्या वाटेत आहे तिसरा शिलालेख गिरनावर आहे हे ठिकाण गुजराथमध्ये सोमनाथाचे उत्तर बाजूस सुमारे चालीस मैलावर आहे चवथा शिलालेख घोल येथे आहे हे ठिकाण ओरिसा-मध्ये कटकच्या दक्षिण बाजूस बीस मैलावर आहे आणि पंचवा शिलालेख जौगड येथे असून हे ठिकाण चिलका सरोवराजवळ गजमच्या वायव्यप्रदेशी सुमारे अठरा मैलावर आहे आणखीही उपलब्धानुपलब्ध असे अनेक शिलालेख आहेत या शिलालेखावर धर्मसंबंधी अशा जाहीर आज्ञा कोरलेल्या आहेत या कोरीव शिलालेखांचा त्रोटक व अतिव्यापक असा खालीलप्रमाणे अर्थ निघतो

- [१] जनावराची हिसा बद करावी
- [२] मतुज्याकरिता आणि जनावराकरिता औषधोपचाराची व्यवस्था केलेली असून तिचा फायदा सर्वोन्नी भेदभावरहित वृत्तीने घेयास विसरू नये
- [३] पाचव्या वर्षी धार्मिक समेलने भरवीत असावी
- [४] धर्मानुग्रहाचे ज्ञान करवून घेऊन त्याप्रमाणे आपले वर्तन ठेवाव
- [५] बौद्धधर्मप्रसारार्थ धर्माचिकारी व भिक्षु नेमलेले असून त्यांचा सर्वोन्नी उपयोग करून ध्यावा
- [६] लोकांच्या नैतिक वर्तनावर देखरेख ठेवण्याकरिता नीतिपरीक्षक नेमलेले आहेत.
- [७] धर्मप्रसार करा त्यापासून ऐहिक व पारमार्थिक अशी दोन्ही प्रकारची सौख्ये लाभतील
- [८] विषयसुखापेक्षा धार्मिक सुख भोगणे श्रेयस्कर आहे
- [९] काळमीर, गांधार, महिष, राजपुताना, पश्चिम पजाब, महाराष्ट्र, ग्रीस, सीरिया, इजिस, मॅसिडोनिया, सिरीन एपिरस, हिमवसू, ब्रह्मदेश, सिलोन येथे धर्मप्रचारक पाठविले आहेत कलिंगदेश जिकला आहे सिरियाचा राजा, मॅसिडोनियाचा राजा, इजिसचा राजा, सिरीनचा राजा, आणि एपिरसचा अलेक्झांडर राजा या सर्वोन्नी बौद्ध धर्म स्वीकारला आहे
- याप्रमाणे उपलब्ध शिलालेखावरील लेखनाचा मरितार्थ आहे हा अशोक राजा-

बौद्धधर्माचा मुख्य प्रसारक क्षत्रिय—इसवी सनापूर्वी २२२ व्या वर्षी स्वर्णवासी जाला हा बौद्धधर्मे सुमारे १५०० वर्षेपर्यंत जोराने चालला आज जगात ४३ कोटी लोक बौद्धधर्माचा आहे एकव्या हिंदुस्तानात एक कोटी सोला लक्ष बौद्धधर्माचा आहेत अशी ही बैद्धधर्माची सक्षित साहिती असून त्यात विशेषत्व हें आहे की, बौद्धधर्माचा उत्पादकही क्षत्रियकुलोत्पन्न होता आणि मुख्य प्रसारकही क्षत्रियकुलोद्भव छ होता क्षात्र घटनेतील हेही एक वैशिष्ट्य आहे



प्रकरण पांचवे

क्षत्रिय आणि धर्मप्रस्थापन

~~~०५६०~~~

१ क्षत्रियोत्पादित जैनधर्म.

२ क्षत्रियाभित हिंदुधर्म

३ क्षत्रियांचा धर्मसंस्थापनेचा हक्क.

**१. क्षत्रियोत्पादित जैनधर्म** — बुद्धाच्या कालीन महावीर नामक एक विद्वान् पुरुष प्रसिद्धीस आला होता या महावीराचा जन्म इसवी सनापूर्वीच्या सहाशे वर्षांच्या कालात पाटणा शहराजवळील वैसाली येथे झाला हा सिद्धार्थ नामक सुप्रसिद्ध क्षत्रिय राजाचा पुत्र होता हा महावीर तीस वर्षांचा ज्ञात्यावर आकस्मिक उपरतीमुळे घृत्याग कहन व राज्य सोडून बैरागी बनला पारसनाथाच्या प्रणालीत त्याने आपले शिष्यत्व प्रस्थापित केले व त्या पारसनाथाच्या साप्रदायातच महावीर अगदी पद्धिल्याने प्रवेश करता झाला काही दिवस या पथात राहिल्यावर नतर त्याने आपल्या वयाच्या चाळिसाच्या वर्षी जैनधर्मप्रस्थापनेचे काम केले त्याकरिता अनेक प्रसारकगणांची त्याने योजना केली या महावीरासच महावीरस्वामि म्हणून सबोधितात जैनांचे चोविसावे तीर्थकर क्षत्रिय महावीरस्वामी हे होत भगवान् स्वरूप बुद्धाच्या वेळी हे अर्भेत् शासनाचा प्रसार करीत होते

जैनधर्मांतील तत्त्वे व बोद्धधर्मांतील तत्त्वे वरवर पाहिली असता जरी सारखीं भासतात तरी सूक्ष्म दृश्यीने विचार केला असता त्यांमध्ये बराच फरक दिसून येतो बांद्रावर्णे जे अहिसातत्त्व आहे त्याची उभारणी दयेच्या पायावर झालेली आहे आणि जैनांचे जे अहिसातत्त्व आहे, त्याची उभारणी आत्मोद्भाराच्या पायावर झालेली आहे स्थृष्टिकृत्त्वा बहल बांद्रानी मान धारण केलेले असून जैनानी स्वयंभू परमेश्वराची व्याख्या प्रसुत करून ईश्वरी कर्तृत्वाचे खडन केलेले आहे याप्रमाणे अहिसावाद व निरीश्वरवाद या दोन तत्त्वां-मधील दोघाच्या विचारसरणीत भयकर फरक आहे आणि म्हणूनच जैनधर्म बोद्ध धर्माशीं अगर बोद्धधर्म जैनधर्माशी कोणताही विशिष्ट सबध ठेवू शकत नाही

जैनात शेतांबर व दिग्बर असे दोन पथ आहेत त्यापैकी दिग्बर हा पंथ महावीरानंतर ८२ वर्षांनी उत्पन्न झाला

जैनधर्मांतील तत्त्वसिद्धान्त असे आहेत की—

[१] आत्मतत्त्व, जडतत्त्व, काल, कर्म आणि तत्संबंधीं पुण्य, पाप, आक्षव, संवर, निर्जरा मोक्षादितत्त्वे अनायनंत आहेत.

[ २ ] ईश्वर म्हणजे स्वयंभू, अकलंक, उपाधिरहित, चैतन्यमय, व वीतरागी शुद्धात्मा होय

[ ३ ] आत्मतत्त्व व जडतत्त्व ही परस्परांपासून अगदी भिन्न असून ती केवळाही एकत्र पावणे शक्य नाही दोन्हीही अनायनत आहेत

[ ४ ] जीवात्मा हा सम्यक्कज्ञान, सम्यक् दर्शन आणि सम्यक् चारित्र्य, या रत्नत्रयीचा उपयोग करून परमात्मा होऊ शकतो

[ ५ ] उत्तम अहिंसा, उत्तम सत्य, उत्तम अस्तेय, उत्तम ब्रह्मचर्य, उत्तम अपरि प्रह या महाव्रताच्या आचरणानें जीवात्मा हा शुद्धात्मा होऊ शकतो

[ ६ ] मोक्ष हा अभवि आत्म्यांना मनुष्यजन्मानतर मिळू शकतो

[ ७ ] पुनर्जन्म व परलोक आहे

हिंदुस्तानमध्ये जैनधर्मांयांची सल्ल्या सुमारे पधरा लाखावर आहे जैनधर्मांचा प्रसार करण्यास क्षत्रिय महावीर यास मगथ व वैशाली या राजकुलांतील राजांचा चांगला आश्रय मिळाला कारण महावीराचा या कुलार्णी कांहीं नात्याचा सबघ होता

महावीराच्या अनुयायांना जिन अशी सज्जा आहे आणि जैन या शब्दाचे रूप या जिन शब्दावरूनच बनलेले आहे या जैनधर्मांवैं मोठे तीर्थ वळाडांत नागपूरच्या सर-हव्हीवर मुक्तागिरी येथे आहे हे तीर्थ दिग्बरी पथाचे होय बाभजी नामक महातीर्थ दक्षिणेत आहे

अशा प्रकारची जैन धर्मांसबधींची ऐतिहासिक माहिती उपलब्ध आहे या जैन-धर्माचा मुख्य प्रवर्तक जो महावीर क्षत्रिय, तो क्षत्रियच होता ही गोष्ट जैनधर्म-कथनांत विशेष लक्षात ठेवण्यासारखी व महत्वाची आहे हा महावीर अशा रीतीने जैन धर्म प्रसूत करून इसवी सनापूर्वी ५२७ व्या वर्षी हळोक सोडून गेला

**२. क्षत्रियाश्रित हिंदूधर्म**—आठव्या शतकाच्या सरट्या काळात म्हणजे ३० सन ७८८ या वर्षी आद्यशकराचार्यांचा जन्म झाला त्यालाही धर्मसंस्थापनेची लटकी हाव उत्पन्न होऊन त्यानेही या धाडसास आपणास प्रवृत्त करून घेतले एखादा नवीन हितपरायण धर्मे प्रस्थापित करून तिकडे तत्कालीन जनसमाजाचे लक्ष वेधून घेण्याचा विचार तर त्यानें ठरविलाच, पण त्याकरिता काय काय प्रयत्न केले पाहिजेत व कोणत्या दिशेने प्रयत्न केले पाहिजेत या विचारांतच त्याचा पुष्कळ काळ गेला

धर्मसंस्थापनेचा खरा ओलावा अत करणात जागृत नसल्यामुळे अर्थातच एवढा विचार करूनही त्याला धर्मसंस्थापनेचे एकही सत्य व सर्वमान्य तत्त्व सोपडले नाहीं; परंतु तेवढ्याने त्याने आपली हाव सोडली नाहीं काय वाटेल ते झालें, अनर्थ कोसळले, सदर्म बुद्धाला, सत्कर्मांचा नाश झाला, खन्या वैदिक धर्मास ग्लानि आली, समाजघटना विघडली तरी पर्वा नाहीं, परंतु आपला भद्री ऊर्फ भिक्षुकी धर्मे प्रस्थापित करायचाच अशी त्याने हाव धरली आणि अखेर या हावेचे स्वरूप दृश्य प्रमाणात अवतीर्ण झाले

चालत आलेल्या उक्तम वैदिक धर्मप्रणालीचा कडशा पाढून एक नवीनत्व धर्म शकराचार्यांने प्रस्थापित केला हाच तो हिंदुधर्म ऊर्के आचारप्रधान भिसुकीधर्म होय. या हिंदुधर्माचा कल्पक शकराचार्य याने बौद्धधर्मातील काही तत्त्वे, जैनधर्मातील काही तत्त्वे, वैदिक धर्मातील काही तत्त्वे, आर्यवर्मातील काही तत्त्वे या सर्वांची सरमिसळ करून व त्याच्यात पुढ्हा आपल्या कल्पनेतील काही तत्त्वांवै घोडे दामद्रन देऊन “उत्तर मीमांसा” नावावै एक पुस्तक लिहिले हे पुस्तकव हिंदुधर्माची किणकिण घटी होय या पुस्तकातील तत्त्वे सर्व लोक मान्य करतील, व अशा रीतीने हिंदुधर्माचा प्रसार होऊन आपले मनोवाचिष्ठत सिद्धांस जाईल अशी शकराचार्यांची कल्पना होती परतु या पुस्तकातील त्या तत्त्वाना किमत देयास कोणीही तथार होइना कारण त्यातील तत्त्वे उदात विचारसंरणीस धरून नव्हती धार्मिक तत्त्वे जशा तन्हेची पाहिजेत तर्शी ती नव्हती त्यात भेदभावाचा आणि कृत्रिमपणाचा स्पष्ट निर्देश दिसून येत होता एवढेच नव्हे तर वास्तव विचार करता तो धर्मग्रन्थ नव्हे असे लोकाच्या मनाने घेतले होतें या हिंदुधर्माचा तत्त्वे जा या पुस्तकात शकराचार्यांने प्रतिपादिली होतीं, त्याचा श्रोटक माधितार्थ असा आहे का —

[ १ ] सौंवर्या ओवर्याचे प्रस्थ विशेष माजवावे जुन्या भेदभावरहित व ईश्वरनिर्मित जीवसाम्यत्वास फाटा देऊन सौंवलेशाही प्रस्थापित करावी

[ २ ] चातुर्विष्ण्यांची मीमांसा जन्मजात स्थितीवरून अमलगत आणावी गुणकर्माचा त्या मीमांसेशी काहीही सबध नाढा जन्मावरून वर्ण ओळखले जावेत

[ ३ ] क्षत्रिय वर्ण हा सर्ववेष व गोव्राद्यणप्रतिपालक असा पोषक वर्ण प्रथम दर्जाचा असुन्ही त्याला तेथून खेचून तेथे ब्राह्मणवर्णांची स्थापना करावी म्हणजे येन केनप्रकारे ब्राह्मणवर्णास बडी मिळावी

[ ४ ] जो ब्राह्मणांचे पोटी जन्म घेईल तो कितीही नीच, केवढाही दुराचारी कसाही कपटी आणि कशाही प्रकराचा व्यसनी असला तरी त्याला भू देव म्हणावे तो भूर्मावरील ईश्वरावतार म्हणून त्याची पादपूजा करावी त्यालाच ईश्वर म्हणावे

[ ५ ] जन्मावरून वर्ण मानावा तशाच जातीही ध्यावरून मानाव्यात

[ ६ ] वैदिक धर्मांची पचतत्त्वाची तात्त्विक व मानसपूजा सोडून विणु, शकर, सूर्य, गणपति आणि देवी, या पचायतनाची पूजा करावी

याप्रमाणे अनेक अव्यवहार्य अशी तत्त्वे या धर्मास विकटवृन दिल्यामुळे अर्थातच तो व्यवहार्य धर्म वाटत नव्हता धर्म हा केव्हाही व्यवहार्य असावयास पाहिजे आहे आचरणीय असावयास पाहिजे आहे निक्कपट वृत्तीने प्रेरित झालेला असावयास पाहिजे आहे आणि सत्य सिद्धान्तभय असावयास पाहिजे आहे परतु शकराचार्यांच्या या हिंदुधर्माद्या नांवासालील उत्तरमीमांसा पुस्तकात असे व्यवहार्य तत्त्व दृष्टीस पडले मुक्किसीचे होऊन बसले सर्व तत्त्वे अव्यवहार्य आणि मतलक्षीपणाची योतक अशी

दिसू लागलीं आर्यधर्माचीं जीं त्या कालपर्यंत वैदिकधर्म, गीताधर्म, बोद्धधर्मादि पर्याय-  
रूपे बनलीं होतीं त्या सर्वाहून हे गाडे काहीं निराळेंच दिसू लागले एवढेच नव्हे तर  
स्यांच्याशीं अगदीच विश्वद्व दिसू लागले

आर्यधर्मात, वैदिकधर्मात, गीताधर्मात अगर बोद्धधर्मात प्रस्थापित केलेली काहीं  
महत्त्वाचीं उदात्त तस्वें या शकराचार्यानें निर्माण केलेल्या पुस्तकांतील तत्त्वांशी अगदीच  
विश्वद्व पृष्ठ लागल्याचे दिसन येताच तत्कालीन लोकाना हा सारा खेळखडोबा कळून आला  
आणि त्यानीं शकराचार्याच्या या कपोलकल्पित उत्तरमीमासात्मक हिंदुधर्मास तुच्छ व  
अव्यवहार्य लेखले त्यामुळे अनायासेच शकराचार्यास आपला हा ‘हिंदुधर्म’ नामशेष  
होतो की काय अशी भीति उत्पन्न झाली आणि आता काय करावे असा त्याला विचार पडला.

यानंतर शकराचार्यास एक शक्कल सुचली त्यानें अबू वर्वतावर जाऊन कर्मफलाशेने  
यज्ञ करण्याच्या घाट घाटला आणि त्या वेळद्या अबूच्या पवार राजकुलास त्या यज्ञा  
करिता वश करू घेतले पवार हे क्षत्रियमुगुटमणि होते यानाच प्रमार महणतात

क्षत्रियांचा बाणा शरणागताचे रक्षण करणे हा असल्याने, व क्षत्रियांचे अत करण  
निसर्गत च पुण्यपेक्षाही नाजुक आणि व आपेक्षाही कठीण असल्याने या वैकी प्रमार ऊर्फ  
पवार घराण्यातील क्षत्रिय राजानी आपल्या अत करणाची थोरवी दाखविण्याच्या  
सहजच उत्पन्न झालेल्या—भावनेने शकराचार्यावा धिकार न करतां त्याला इच्छित  
कार्याप्रीत्यर्थ साहाय्य देयाचे कूल केले

क्षत्रियाजवळून एकदाचे अभियवचन मिळाल्यामुळे शकराचार्यास थोडेसे समाधान  
वाटले आणि त्याला स्वर्गानन्द झाला कारण क्षत्रिय हे एकवचनी असल्याबद्दलनी  
त्यांची जगविद्यात स्थाति शकराचार्यांनी जाणून होता

शकराचार्यास पवार कुलोत्पन्न क्षत्रिय राजारुहून अभियवचन मिळताच कीणवृत्तीने  
आणि मोळ्या परोपकाराचे भावनेने अत करण उद्दीपित झालेले आहे असा आव आणून  
अखेर शकराचार्याने हिंदुधर्माचा प्रसार करण्याविषयाचा आपला मनोदय क्षत्रिय राजां  
समोर माडला व त्याकरिता त्याच्याकडून साहाय्याची याचना केली

धर्मसंस्थापनांचे पवित्र कार्य पतकरण्यास क्षत्रिय केळाही तयार असतात, एवढेच  
नव्हे तर धर्मसंस्थापनकार्याप्रीत्यर्थ कक्ष क्षत्रियच्च तयार असतात अशी आजपर्यंतची  
धर्मप्रणाली पाहिली असता स्पष्ट दिसून येते या क्षत्रियाच्या धर्मप्रेमी वृत्तीस माजेशीच  
पवाराचीही वाति होती त्यांनी सरल मनानें एकदम शकराचार्याचे कार्यास सरपूर मदत दे  
ण्याचे वचन दिले आणि अशा तळ्हेने हिंदुधर्मास प्रमार ऊर्फ पवार क्षत्रियांनी हातभर लावला

इसवीसनाच्या नवव्या शतकान्या प्रारम्भी ३० स० ८१० च्या सुमारास अबू  
येथील पवार घराण्यातील राजाने एक नवीन तळ्हेचा घृतयज्ञ केला त्या यज्ञाकरिता  
म्हणून त्याने पुकळ राजेलोकास आभन्ने दिली होतीं त्याप्रमाणे यज्ञप्रसरणी पुकळ राजेही  
आले होते त्या समर्थी पवार राजाने हिंदुधर्मप्रसाराची ही गोष्ट राजेलोकांजवळ काढली.  
पवार राजांचे बजन त्यावेळा चांगलेच असल्याने त्याच्या विनतीचा अबैर कोणा सही

करण्याची हिंमत होईना शेवटी पवार राजाच्या या योजनेस प्रतिहार, चालुक्य आणि चव्हाण हीं तीन राजवराऱ्यां आपापल्यापरी पुष्टि देण्याचें अभिवचन देऊन गेली त्यांचीही राज्ये व राज्यैश्वर्ये फार मोठी होतीं सर्व साधनसामुद्री व लोकपरिस्थिति यांचें त्याना चांगले ज्ञान होते अशा रीतीने हिंदुधर्माची किळी, प्रमार ऊर्फ पवार, चालुक्य ऊर्फ साळुके, प्रतिहार आणि चव्हाण या चार क्षत्रिय राजाच्या हातीं आली

यांच्या हातीं या हिंदुधर्माची किळी आल्यावर शकाराचार्यास मग फक्त ऐश्वर्यगुरु थाटामाटात पुढील परिस्थितीचा खेळ पाहात बसप्याचेंच कार्य उरले होते या चार राज धराण्याची मदत त्याच्या योजनेने मिळतांच तो कृतकृत्य ज्ञाला आतां हिंदुधर्माच्या प्रसाराची त्याला किंचितही काळजी उरली नव्हती पहिल्याने आपल्या उत्तरमीमासेस लोकसमाज कवडीचीही किंमत देत नाहीसे दिसतांच त्याला जेवढे वार्हट वाटले होते तेवढाच त्याला आता हिंदुधर्माच्या विस्तृत प्रसाराची स्वप्रें दिसू लागल्याने परमानद होत छेता या परमानदाचे मूळ क्षत्रियाच्या आश्रयांत होते हे सागवयास नकोच.

प्रतिहार, पवार, चालुक्य आणि चव्हाण यांनी हिंदुधर्माचा प्रसार करण्याचे मनावर घेताना त्यांनी पहिल्याने असा विचार केला कीं, अगोदर बौद्धधर्माचा आपणास नि पात केला पाहिजे, त्याशिवाय हिंदुधर्म स्थापण्याचे कार्यात यश मिळार नाहीं हा विचार सर्वांनाच पसत पडल्यावर त्यांनी बाद्धधर्माचा पाडाव करण्याचे प्रथम योजिले

त्यावेळी पार्श्वनाथ नामक बौद्धधर्माचा प्रचारक व प्रवर्तक बौद्धधर्माचा प्रसार करीत होता त्या पार्श्वनाथाचा त्यांनी पाडाव केला त्याचा पाडाव केल्यावर हिंदुधर्माचा सपाटन प्रसार करण्याच कार्य या क्षत्रियांनी तनमनधनेकरून करण्याचा सपाटा चाल विला हा प्रयत्न पुढे क्रमशः चालता चालता दहाऱ्या शतकापर्यंत बौद्धधर्मांस बरीच झालानि प्राम झाली आणि तितकाच हिंदुधर्म वाढीस लागला वरील चार क्षत्रियकुळाच्या राजांनी पुढाकार घेऊन बाद्धधर्माचा उव्वा उडविला हिंदुधर्मप्रस्थापनेच्या कालापासून धर्मप्रथलेखनाची सुत्रे ब्राह्मणवगाच्या हातात अनायासेच गेला कारण त्या वेळी म्हणजे दहाऱ्या शतकात मुसलमानाचा उपद्याप जोराने सुरु झाल्यासुले, मर्द रणगाजी क्षत्रिय योद्दे आपापल्या नग्या समशेरी उपसून रणकदनात आनंद मानण्यात गुग झाले होते किंबुना शत्रूशीं सामना देण्याकरिता त्यांना तसे करणे भागच होते जोपर्यंत धर्माला झालानि आली होती तोपर्यंत त्यांनी तेही काम केले, आणि जेव्हा शत्रूशीं दोन हात करून जीव घोक्यांत घालूयाचा प्रसग आला तेव्हांही त्यांच आपापल्या तरवारी उपसल्या. तातपर्य हे कीं, हिंदुधर्मप्रस्थापनेच्या कालापर्यंत धार्मिक दृष्ट्या लेखन व रणकदन हे दोन्ही अधिकार—हे कळकळीचे व तळमळीचे दोन्हीही हक्क—क्षत्रियाकडे च होते पण पुढे अर्थातच त्यापैकी लेखनाचा अधिकार ब्राह्मणाकडे अनायासेच गेला आणि तेव्हापासून सर्व नासाडीच नासाडी होऊन गेली कारण स्वार्थी वृत्ति मध्ये आड आल्याने पुढील कामे अरोबर पार पडली नाहीत क्षत्रियाना दोन्हीं कामे सांभाळणे शद्य नव्हते त्यामुळे इकडे त्याना विशेष लक्ष ठेवता आले नाही

शकराचार्यानि आपल्या कपोलकलित आणि स्वार्थी वृत्तीने प्रेरित होऊन जो 'हिंदुधर्म' वाढीस लावला त्या योगाने जनसमाजाचे मनस्वी उकसान झाले सर्व घटनेची घडी कायमची बिघडून गेली. आणि मूळच्या आर्य, वैदिक, गीतादि धर्मावर तर बोळाच फिरला वस्तुस्थितीस अनुसरून धर्मकथन केला असे समजून चलावे तर तसेही काहीं त्यावेळी दिसत नव्हते शकराचार्यानि माडलेल्या या हिंदुधर्मानि समाजाची घटना कशी विस्कलित झाली, याचे वर्णन अकराव्या शतकांत अलइद्रिसी नावाच्या प्रवाशाने हिंदु स्तानात प्रवास करून जे प्रवासवर्णन लिहून ठेविले त्यावरून स्पष्ट होते

" हिंदुस्तानात निरनिराळे बेचाळीस पथ आहेत काहीं हँवर मानतात आणि काहीं प्रेषित पुरुष मानतात काहीं प्रेषित पुरुष मानीत नाहीत तर काहीं अगदीच नास्तिक आहेत खोदीच मूतावर ससारतारक म्हणून कोणी विश्वास ठेवतात तर काहीं फक्त दगडा चीच घृतादिकाने पूजा अर्चादि करितात काहीं अग्रिपूजक आहेत तर काहीं सूर्योपासक आहेत, ते सूर्यालाच हँवर मानतात काहा वृक्षाची पूजा करितात तर काहीं नाणाची पूजा करितात किंत्येक हे सर्व प्रकार झट मानतात तर किंत्येक शिव, विष्णु, आदित्य, गणेश, देवी या पाच दवताच्या भूतीची पृथक पृथक किंवा एकत्र पूजा अर्चाच करितात अलीकडे मूलपूजा सुरु झाल्यासुले राजे, राण्या, मत्री, श्रीमत, सावकार हे सर्वच आप पल्या उपास्य दवताचीं मदिरे बांधण्यात अतिशय धन्यता मानतात हे लोक देवालये बाधण्याकरिता व देवाची पूजा अर्चा चांगली चालविण्याकरिता जो पैसा खर्च करितात त्याची गणतीच करवत नाही सर्व देश मुशोभिन व विशाल अशा देवालयाना फुलून गेलेला दिसतो अर्थात् अशा देवालयातील विपुल सपत्नीविषयीं परकीयाना लोभ उत्पन्न झाला असे सागतात का, मूलस्थान ( मुलतान ) जरी मुसलमानाना ताब्यात घेतले तरी त्याना मुलतानच्या सर्व मदिरास कधी आडकाठी केली नाही कारण मुलतानच्या सूर्योदयी यांत्रे सर्व हिंदु येत असत आणि त्यासुले देवालयात अलेट संपन्न जमत असे प्रताप शाली प्रतिहाराना मुलतान शहर सहज काबीज फरता आले असते, कारण ते कनोज-वरून फार जवळ होते परतु ज्या ज्या वेळी कनोजचे राजे मुलतानवर स्वारी करीत त्या त्या वेळी मुलतानी मुसलमान मदिरातील मूर्ति फोडण्याचा धाक घालीत, आणि म्हणून हिंदु संन्य मुलतानवर ह्या न करितांच परत किरे "

या प्रवासवत्तावरून तक्कालीन हिंदुधर्मायाची विकृत विचारसरणी कशी शिखरास पोचलेली होती हैं स्पष्ट होते या नवीन प्रस्यापित झालेल्या हिंदुधर्मातील तत्वाना अध श्रद्धा विशेष वाढली जाऊन त्या योगाने समाजाचे मनस्वी उकसान झाले हिंदुधर्मातील तत्वप्रतिपादनाप्रमाणे अनेक उपास्य देवताची निरनिराळी देवालये स्थापन झाल्यावर तेथे पूजा अर्चादि व्यवस्था ठेवण्याकरितां पुजारी वर्गे लोकही नेमावे लागले व तलीत्यर्थद्वी बराच इव्यव्यय होऊ लागला सर्व लोकांत अहमद्विमिका लागू ते परस्परांचे शत्रू बनले एकजण एका दैनताचा उपासक तर दुसरा एक त्याच देवताचा शत्रू या भावनेच्या प्रवृद्धीकरणासुले आप पक्षात कलहाची बीज पेरले जाऊन अनेक निरनिराळे तट समाज-

रचनेत उद्धवू लागले प्रत्येक मताचे निरनिराळे ग्रंथ हिंदुधर्माच्या नावाखालीं ब्राह्मणवर्ग उत्पादित करू लागले, आणि अर्थातच अशा रीतीनें मूळच्या आर्थधर्मातर्गत वैदिक-धर्माची पायमळी होऊन हिंदुधर्माचे काजील स्तोम माजविले गेले यावेळी आगम नामक प्रेयोत्पत्ति होऊ लागली होती, व या आगम प्रथांस लोकांकडून जबरदस्तीनें महत्व प्राप्त करून घेण्यात येत होते अशा रीतीनें ब्राह्मणवर्गानें या आगम प्रथांची थोरवी पुढेपुढे तर अशी प्रस्थापित केली की, त्याना वेदापेक्षाही जास्त महत्व ते देऊ लागले व जनते-कडून तसें करवून घेऊ लागले सुसलमानी स्वान्यामुळे हा काळ मोठा धकाब्धकीचा असल्यामुळे क्षत्रिय वर्ग शान्तर्सी टक्कर देण्यातच गुरुला होता व त्या वर्गास इकडे एवढ्या बारकाईनें लक्ष पुरवयास सवढाही नव्हती त्यामुळे ब्राह्मणवर्गाने भलमलतीच सोंगे उत्पन्न करून राहिचा पर्वत करून दाखविण्याचा सपाटा चालविला होता या आगमामुळे अनेक पथ तर निर्माण झालेच, पण अधश्वद्वाही भयकर वाढली आगमानुसार आर्थ व अनर्थ या दोषानाही तपश्चर्या करता येई त्यामुळे जिकडे तिकडे तपश्चर्या करणारे यति दृष्टोत्पत्तीस येत असत तत्कालीन मुलतानच्या वाजारपेठेत तपश्चर्या करणाऱ्या एका यतीचे वर्णन सुलेमान नामक प्रवाशानें केलेले आहे त्यात तो म्हणतो —

“ हा तपस्वी दिवसभर सर्याकडे तोड करून उभा राहात असे त्यांचा असा हा क्रम अव्याहृत सोळा वर्षेपर्यंत चालला होता त्याला सूर्याच्या प्रसर उणतेपासून मात्र काहीही विकृति वाटली नाही आणि त्याला तेज बाधूहो पण शकले नाही ”

असेच दुसऱ्या जगलान तपश्चर्या करणाऱ्या यतीचे वर्णनही त्याच मुलेमान नामक प्रवाशाने केलेले असून त्यात तो म्हणतो —

“ हे जगलातील तपस्वी आपला सर्व काळ पर्वताच्या गुदांतून कटीन असतात त्यांना एकोताची विशेष आवड असून लोकाशीं ते क्वचितच सबध ठेवू शकतात बदुश लोकाशीं त्याचा सबध येऊ शकणार नाही अशीच त्याची वसतिस्थाने असतात ते आपला उदरनिर्वाह कदम्बुलादिकावर फरीत असतात त्यापर्की किंत्येक नग्रही असतात ”<sup>१</sup>

याप्रमाणे त्यावेळी तपश्चर्या जिकडे तिकडे प्रस्तुत झाली होती यज्ञयागादिकही क्षत्रिय प्रसरणी होत असत मात्र पशुयज्ञाबरोबरच फल घृतादि यज्ञाचीही विशेष वाढ होती आगमप्रथाच्या प्रसारामुळे शालिग्राम, विणूने बाण इत्यादिकाची खूप समाद्वि झाली यज्ञामऱ्ये पशुच्या ऐवजीं जरी फल घृतादिकांचा उपयोग होऊ लागला होता तरी क्षत्रिय आणि ब्राह्मण याच्यात शाद्वप्रसरणी वर्गे मासाशन चालून होते या वेळी क्षत्रियामऱ्ये विशेषत शिवोपासना प्रचलित झाली होती हिंदुधर्माच्या प्रस्थापनप्रसरणा अनेक घरातून नवी नवीं वचने घुसडली गेलीं व त्या सर्वामध्यून स्वार्थापणाचे भूत आपला शिरोभाग सर्व जनतेस दर्शवू लागले जसे—

१ धर्मतो ब्राह्मण-प्रभु (१-९३) उत्पत्तिरेव विग्रस्यमूर्ति

धर्मस्य शाश्वति । स हि धर्मार्थमुत्पन्ना ब्रह्मभूयाय कल्पते ॥ —मनुस्मृति १-९८.

† ( इलिअट भाग पहिला ) सुलेमान प्रवासवर्णन

म्हणजे—ब्राह्मण हा या सर्व सृष्टीचा प्रभु आहे केवळ ब्राह्मणाच्या शरीराची उत्पत्ति हेच धर्माचे अविनाशी शरीर होय ब्राह्मण हा धर्माकरिताच उत्पन्न झाला आहे आणि म्हणून तो आत्मज्ञानद्वारा मोक्षपदास जातो धर्मसंबोधीची ही केवढी विकृत भावना आहे हेच आर्थधर्माचे अवलोकन केले असता स्पष्ट दिसन येते व यज्या हिंदूधर्मांत ब्राह्मण ही एक विशिष्ट व्यक्तीच एव्हर सर्व धर्माचे मूळ म्हणून प्रतिपादन केलेले आहे, त्या भिक्षुकी धर्माची ही घटना कशी स्वार्थी वृत्तीने प्रेरित झालेली आहे हेही स्पष्ट निर्दर्शनास आल्यावांचून राहात नाही याचप्रमाणे धार्मिक सूत्रे हातीं येतांच अनेक घोटाळे धर्मांत निर्माण करून स्वतंची टिमकी वाजविष्ण्यास शिकविणारा एकच धर्म ब्राह्मणांनी उत्पादित करण्याची भट्टी सुरु केली ब्राह्मण हाच प्रतिपरमेश्वर, ब्राह्मण हाच सर्व देवाचा नायक, ब्राह्मण हाच सर्वश्रेष्ठ असा मथितार्थ प्रतिपादन करणारी अनेक सूत्रे ब्राह्मणानीच रचिली व त्यांचा एकच ओघ हिंदूधर्मांत मिश्र केला

देवाऽधीन जगत्सर्वं । मत्राऽधीनन्व दंवत् ॥ ते मत्रा ब्राह्मणाऽधीन ।

ब्राह्मणोमम दंवत् ॥ ॥ ॥

—भागवत

अशा अनेक कपोलकल्पित रुद्रांनी सामान्य जनसमाज सहजच दुर्लक्ष गेला व त्याची दिशामूळ झाली उत्तरभीमासा नामक हिंदूधर्माच्या तत्त्वप्रथनाचा व प्रसाराचा परिणाम अखेर जो व्हावयाचा तोच होऊन राष्ट्रात अधथ्रद्वा, सत्य-तत्त्वांगमूळ वृष्टीचा अभाव, अयोग्य कर्मविलब्न, उच्चनीच मेदभाववत्ति, मतमतातर प्रकार इत्यादिकाची अपरिमित वाढ झाली आणि त्या योगाने मूळच्या आर्थधर्माचा लोप होऊ लागला त्याबरोबरच आपापसात भयकर फृट पडली व या कुटीचा परिणाम असा झाला की, अखेर मुसलमानांचा आर्यवतांत शिरकाव होऊन त्याना या कुटीचा फायदा भरपूर घेता आला त्यानी या नव्या शकरचार्यकथित हिंदूधर्माच्या दलामलीच्या काळांतच म्हणजे ३० सनाच्या नवव्या व दहाच्या शतकाच्या काळातच हिंदुस्तान काबीज केले आणि हिंदुस्तान अशा रीतीने गुलामांचे राष्ट्र बनले

फारशी भाषेत ‘हिंदु’ या शब्दाचा अर्थ गुलाम असा होतो ‘हिंद’ म्हणजे सिंधु नदीच्या उत्तरेकडील प्रदेश आणि ‘सिंध’ म्हणजे सिंधूनदीच्या दक्षिणेचा मुलुख अशी ‘हिंद’ आणि ‘सिंध’ ही प्रदेशबोधक सबोधने आहेत ‘हिंद’ व ‘सिंध’ हे दोन्ही शब्द सिंधु शब्दापासून अपत्रशरूप पावलेले आहेत त्यापेकी ‘हिंद’ हा शब्द इकडील लोकांनी उच्चलेला आहे या दोन्ही शब्दांचे जनकत्व मुसलमानाकडे आहे गिज़ीनीचा महमद खाँरे लोकांनी हिंदुस्तानात स्वात्मा केल्या त्यावेळी या प्रदेशास त्याना उपरिनिर्दिष्ट तुक्त व वैरत्वदर्शक शब्दांनी सबोधिले होते हे लोक तुर्क असले तरी त्यांची दरबारी भाषा फारशी होती आणि ‘हिंदु’ हा शब्दही त्याच भारतून उगम पावलेला आहे हिंदु म्हणजे गुलाम आणि हिंदुस्तान म्हणजे गुलामांचा मुलुख, अफगाणिस्तान म्हणजे अफगाण लोकांचा मुलुख, तुर्कस्तान म्हणजे तुर्क लोकांचा मुलुख, अरबस्तान म्हणजे अरब लोकांचा मुलुख. गाप्रमाणे जसे आद्यशकराचार्याच्या कपोलकल्पित धर्मरचनेच्या व्यवस्थेप्रमाणे ब्राह्मणांनी

पोथीमुराण बंगेरे घोकत बसणे हाच त्याचा धर्म, क्षत्रियांनी राष्ट्राच्या सरक्षणार्थ हातावर शीर घेऊन शत्रुघ्नी प्राणावर उदार होऊन इमालीपणाऱ्यांनी जगाडणे हाच त्याचा धर्म, वैश्यांनी सपत्नि मिळविणे हाच त्याचा धर्म आणि शूद्रांनी सेवावृत्तीचा अवलब करणे हा त्याचा धर्म, अशी धर्मरचनेची आकुचित व आपापल्या पुरुतीच अव्यवहार्य भावना शिकविण्यात आल्यासुलें आर्योच्या भूमीवर मुसलमानांस आपली पताका फडकविना आणी कारण प्रत्येकाच्या धर्माला बधन घालून दिल्यामुळे प्रसर्णी क्षत्रियांशिवाय कोणासही मुसलमानांशी झुंज देता आली नाही क्षत्रियांशिवाय इतर कोणीही युद्धकर्मात लक्ष घालून नये, तसेच केन्यास धर्माचा उच्छेद<sup>(१)</sup> होतो अशी दुष्ट शिकवणुकीची बेंडी तकालीन समाजाच्या यायात घट घातली गेली असल्याने रणजूर क्षत्रियांनीच तेवढे आपल्या रक्ताचे पूर मुसलमानांशी झुंजताना वाहवले व यांगीच आपली पवित्र शिरकमले आनंदाने मात्रभूमीच्या अर्की अर्पण केली इतराना तशा आणीबाणीच्या प्रसर्णीही स्वत चा विशिष्ट धर्म सोडण्याची पचाईत प्राप्त झाली आणि अखेर एकटा क्षत्रिय वर्ग लडता लडता सहजच थकून गेला आमचे धर्मवधू अशावेळी धांवत येऊन आम्हाला किंचित जरी उतेजन देतील तरी आम्ही शत्रुचा नि पात करूच करू अशी आरोली क्षत्रियवीराच्या समरऱ्युद हल्कलोळात निनादित होत असताही क्षत्रियांस वैश्यही मदत करू शकले नाहीत, शूद्रही मदत करू शकले नाहीत आणि ब्राह्मण तर दूरच राहिले कारण त्याना आपापले धर्म सोडता येत नव्हते, अशी शकराचार्य-कथित हिंदूधर्माची आज्ञा होती ! यामुळे अखेर मुसलमानांनी आपल्या एकजुटीच्या साळानें परस्पर फूट असलेल्या हिंदूस कद करून नेण्याचा सपाटा सुरु केला असंख्य हिंदु तुर्क लोकांनी कैद करून नेले व विक्रम टाकले या विकत घेतलेल्या गुलामाना अफगाण लोक 'हिंदु' म्हणू लागले व अशा त-हनेने या हिंदूची राखरागेळी हिंदुधर्मांने केली 'हिंदु' म्हणजे गुलाम हा शब्द अफगाणमधून पुढे रुम प्रातांत म्हणजे आशिया मायनरम्ये गेला व इसवी सनाच्या चवदाच्या शतकांतील जलालूदीन रुमीनें तो आपल्या काव्यांत दाखल करून घेतला या 'हिंदु' शब्दाचा जन्म इसवी सन १००० नंतर झाला आणि 'हिंदु' धर्माच्या अवनतीचा काळही हाच होय

कोणत्याही धर्मात विश्वबुत्वाचे नातें असावें लागतें तरच तो धर्म व्यवहार्य असा ठरतो ज्या धर्मात विश्वबुत्वाच्या नात्याचें हें तत्त्व असू शकत नाही तो धर्म कल्याणप्रद होऊ शकत नाही आर्यधर्मात हे विश्वबुत्वाचे नातें दृढ रीतीने निगडित झाले होतें त्यानंतर आर्यधर्मातर्गत वैदिक धर्मांतही विश्वबुत्वाच्या पवित्र नात्यास भरपूर वाच होता पुढे आर्यधर्मातर्गत गीताधर्मानही विश्वबुत्वाचे नातें स्पष्ट प्रतिपादित केले होतें तदनंतर आर्यधर्मातर्गत बौद्धधर्मानेही या नात्यास पुष्ट दिली होती आणि त्यानंतर म्हणजे आद्यशकराचार्याच्या कपोलकल्पित हिंदुधर्मात मात्र विश्वबुत्वाच्या नात्यास वाच मिळाला नाही उलट परस्पर शत्रुतोत्पादक सूत्रांनी गलिल्ले बनलेला असा हा धर्म (?) आहे अर्थातच धर्माचे व्यवहार्य स्वरूपाचें जे विश्वबुत्व, तें या आद्यशकराचार्यांने अमलात येऊ दिले नसल्याने हिंदुधर्मास धर्म म्हणणे मुकील होऊन बसले आणि म्हणूनच

आर्यधर्म हे उज्ज्वल नामाभिधानच कर्णमधुर आणि आचरण्यास योग्य असें वाटू ल्लागल्यास नवल नाहीं

दुसरी गोष्ट अशी कीं, धर्मास शास्त्राचा भरभक्तम आधार पाहिजे प्रत्येक धर्मास शास्त्राचा आधार हा असावयाचाच असा स्वयंसिद्ध नियम आहे खिस्ती धर्माचे शास्त्र बाय-बल, मुसलमानी धर्माचे शास्त्र कुराण, पारशाचे अवेस्ता, यहुयाचे जुनककरार, शीखाचे प्रथसाहेब याप्रमाणे धर्माची शास्त्रे आहेत तसें शास्त्र शकाचार्याच्या धर्मास नाहीं आद्यशक-राचार्याने कल्पिलेला उत्तरमीमासा हा प्रथ हि, धर्माचे शास्त्र नव्हे, ही गोष्ट नेहमीं प्रत्यास येते धर्मसंबंधी एखादा निवाडा सामाजिकीत्या करावयाचा असला म्हणजे 'धर्मसिद्धु' हे शास्त्र पुढे माडाव की 'शुद्रकमलाकरा'चा आधार घ्यावा कीं, 'निर्णयसिद्धु' अमलात आणावा कीं, मनुस्मृतीचीं' पाने चाळावांची की, 'उत्तरमीमासा' समोर ठेवावी याचाचा हिंदुधर्मायास मोठा विचार पडतो अर्थातच आद्यशकराचार्याचा हा धर्म हिंदूतत्त्वावर उभारलेला धर्म नव्हे कारण या धर्मास विश्वबुध्याच्या नात्याचीही जोड नाही आणि शास्त्राचाही आधार नाही असा ताळमेल नसलेला खिंचडीवजा धर्म हा आहे या धर्माची मीमांसा करताना असें स्पष्ट म्हणावें लागते कीं, ज्या आद्यशकराचार्याने उत्तरमीमासा कथन करून अनेक जाति निर्माण करण्याची भावना समाजात उत्पन्न केली, ज्या धर्मात अठरापगड जातीचा झुज्जुजाट झालेला आहे, ज्या धर्मात एक पुरुष दुसऱ्या पुरुषासच गाटवापेक्षाही हीन समजून असपृथ्य मानू शकतो, ज्या धर्माची मर्यादा स्वतःच्या पाकापुरतीच आकुचित आहे, आणि ज्या धर्माची तत्त्वे आचरण्यास अव्यवहार्य आहेत त्यास धर्म हें पवित्र नांव खरोखरच शोभत नाही अशा धर्मात विश्वबुध्य नादणे कदापि शक्य नाही ज्या धर्मात जातिभस्तराचा कलहामि पेटलेला अमेल त्या धर्मात विश्वबुध्य केव्हाही असच शकत नाही आणि ज्या धर्मात विश्वबुध्य वास करीत नाही तो धर्म, धर्म या सज्जेस पात्रच होत नाही या दृष्टीने पाहिले असता उत्तरमीमासेच्या कथनाचा हा 'हिंदुधर्म' धर्म सज्जेस पात्र होऊ शकत नाहा आणि ज्या अर्थी हा धर्म 'धर्म' सज्जेस पात्र होत नाहीं, त्याअर्थी आद्यशकराचार्य हा धर्मप्रस्थापकही होऊ शकत नाही हा सारा भातुकलीचा खेळ आहे

'हिंदुधर्म' हा असा अव्यवहार्य असल्यामुळे शकराचार्याच्या या हुर या हिंदु-धर्मातील कलिष्ठ भावनेने प्रेरित होऊन उद्दिश झालेले लाखो लोक प्रत्यही परधर्मात प्रवेश करीत असल्याचे इतिहासावरून स्पष्ट होत आहे 'हिंदुधर्म' नामक धर्मातील लोकांची सख्या दिवसेंदिवस एकसारखी घटत आहे, हेच अव्यवहार्य धर्माचे लक्षण होय दर दहा वर्षीनी होणाऱ्या खानेहुमाराचे आकडे लक्षात घेता असें दिसून येते कीं, दर दहा वर्षीत हिंदूची सख्या शैकडा २ या प्रमाणात कमी होत चालली आहे ज्या वर्मात विश्व-धूमधार्याचे प्रेमलघणाचे नातें उस्तक रीतीने वास करीत असेल त्या धर्माचा आश्रय करण्यास न तेथें आपली दाद लावून घेण्यास समाज नेहमीं उद्युक्त असतो आर्यधर्मात हें नातें अरिपूर्ण रीतीने वास करीत असल्यामुळे त्या काढीं आर्यधर्म सपाटून फोकावला गेला

होता, परंतु तोच आर्थधर्म आज हिंदुधर्माच्या रूपातरीत गर्दागर्द माडला जाऊन त्याचे भेसूर वित्र आर्थलोकांस मेडसावून सोडीत आहे इतिहासाच्या घटनेप्रमाणे आणि काळ-चक्कलेभिकमाप्रमाणे अजूनही रुढ असलेला पण ज्यासबर्धी अलीकडे लोकजागृती होऊन त्याच्या सत्यतत्वांप्रत लोकांची दृष्टी लागलेली आहे, असा हा हिंदुधर्म अघटित घटनेने उपस्थित झालेला आहे या नव्या हिंदुधर्माचा इतिहास हा असा आहे पुढे पुढे या धर्माचा प्रसार बराच होत गेला, परंतु त्याच्या प्रसाराचा पहिला आशीर्वाद क्षत्रिय-कुलोत्पन्न पचार, प्रतिहार, चालुक्य व बहाणादि वशजानींच दिला होता ही गोष्ट क्षत्रियांच्या उदारतेची व धर्मप्रस्थापक वृत्तीची माक्ष पटवीत आहे क्षत्रियघटनेतील वैशिष्ठ वैच आहे कीं, वर्मसस्थापन व विवर्धनकार्यात क्षत्रियाचा अगदीं पहिल्या-पासून हात आहे

**३. क्षत्रियाचा धर्मसंस्थापनेचा हक्क**—पांच हजार वर्षांपूर्वीचा पहिला आर्यधर्म क्षत्रियांनीच प्रस्थापित केला. त्यानतरचा वैदिकधर्म क्षत्रिय राजवैरांनीच योजिला, कथन केला आणि प्रसूत केला व तदनतरचा गीताधर्म क्षत्रिय-कुलावतंस भगवान् श्रीकृष्णानेंच आपल्या दिव्य वाणीतून उद्भूत केला, व तो अर्जुन नामक क्षत्रिय वीरासत्त्व प्रथम कथन करून प्रचारात आणला त्यानतर बौद्ध धर्म हा क्षत्रियकुलोत्पन्न गौतमबुद्ध यानीच प्रस्थापित केला व तो क्षत्रियकुलोत्पन्न समाद् अशोक याच्या अविरत प्रयत्नानेच प्रसूत झाला त्याचा समकालीन जैनधर्म हाही क्षत्रियकुलोत्पन्न राजपत्र महावीर यानीच प्रस्थापित केला व तो मगध आणि वैशाली या राजकुलांनीच प्रसृत केला तदनतरचा म्हणजे ५० सनाच्या नवव्या शतकात शकाराचार्यांनी योजिलेला कपोलकलिपत ‘हिंदुधर्म’ नामक धर्मही क्षत्रिय-कुलोत्पन्न पचार, प्रतिहार, चालुक्यचव्हाणादि राजांनीच प्रसृत केला. हा हिंदुधर्म अगदीच अव्यवहार्य व स्वार्थबुद्धिप्रेरित असल्यामुळे त्याचे उत्पादकत्व मात्र स्वत कडे क्षत्रियांनी ठेवले नाही कारण याना असा खिंचडीवजा धर्म उत्पादित करून देशाची रायरागोळी करावयाची नव्हती त्यांनी निर्माण केलेले आर्य, वैदिक, गीता, बांद्धादि धर्म जसे उज्जवलेची साक्ष पटवीत आहेत, तशी साक्ष हिंदुधर्म पटवीत नाही आणि म्हणूनच तो क्षत्रियोत्पादित नाहीं फक्त क्षत्रियाश्रित आहे आणि तोही शरणागतास मरण देऊ नये या भावनेने क्षत्रियाश्रित झालेला आहे एवढी एकच गोष्ट लक्षात ठेवली म्हणजे क्षत्रियवाच्चि, क्षत्रितेज आणि ब्राह्मणवत्ति व भिक्षुकी भावना यांतील महदतर दृष्टोत्पत्तीस येतें हा न्याय अगदीच नि.पक्षपाति दुर्दीनेंव दुरभिसानास तिलोजलि देऊन कोणासही शुद्धात-करणाने सोडवितां येतो

याप्रमाणे पांच हजार वर्षांपूर्वीपासून तीं तहत नवव्या शतकापर्यंत धर्मसस्थापन, विवर्धन व प्रतिपालन हीं कामे क्षत्रियांनीच कोलेली असल्यामुळे क्षत्रियांचे महत्त्व केवळही

सर्वश्रेष्ठ असेंच राहणे साहजिकच आहे यापुढे मात्र मुसलमानांच्या स्वान्या हिंदुस्थानावर होऊ लागल्यामुळे क्षत्रियांना समशेर खुली करावी लागल्याने धर्मसूत्रे त्यांच्या हातून सुटणे क्रमप्रासच होते त्यावेळी देशसरक्षण हा धर्म—सद्धर्म—आचरण्यास त्यांच्या मनाची प्रवृत्ति ज्ञात्याने अर्थातच ब्राह्मणांनी धर्मसूत्रे आपल्या हातीं येतांच सारा धोगडधिंगा माजवून दिला आणि धर्माचे स्वरूप भेसूर करून सोडले ब्राह्मणांच्या स्वार्थी वृत्तीने जर थोडीशी उचल वाली नसती तर धर्मांच्या अशा चिंधड्या उडाल्या नसत्या, परंतु त्यांच्याकडून स्वार्थी वृत्तीचे दमन झाले नाही आणि क्षत्रियांनी मोळ्या कष्टाने सस्थापन, संवर्धन व प्रतिपालन केलेला आर्यधर्म विकृत होऊन गेला

पुढेही मात्र ज्या ज्या वेळी क्षत्रियाना किंचित् सवड मिळत गेली त्या त्या वेळी त्यांनी आपला धर्मप्रतिपालनाचा बाणा सोडला नाही तेराव्या शतकांच्या चवऱ्या चरणांत म्हणजे १० स० १२७२ ते १२९० या कालात देवगिरी येथील क्षत्रिय रामदेवराव जाधव या राजासच धर्माधिकाराचा सर्वमान होता याबद्दल 'शानेश्वरी' मध्ये स्पष्ट दाखला दिलेला आहे सतराव्या शतकात क्षत्रियकुलके सरी श्रीमच्छत्रपती शिवाजी-महाराज यांच्याकडे धर्माधिकाराची सूत्रे होतीं, व तीं त्यानी प्राणापलीकडे कष्ट करून आचरणात आणली श्रीशिवाजीमहाराजांचे धर्मप्रतिपालन चारही खडीत निनादित होत आहे. धर्मयुद्धात आपली विजयपताका फडकविणारा मर्द मराठा श्री-शिवराय हाच दिव्य पुरुष होय

बजाजी निबाळकर यास मुसलमानांतून पुन्हा मराठा जातींत श्रीशिवरायानेच घेतले व हिंदुधर्मांच्या सघटनेचा पहिला पाया भरला

श्रीशिवाजीमहाराजांनी च्याला रकाचा राव करून सोडले होते, तो खुद त्यांचा प्रधान मोरोपत पिगळे, जेव्हा महाराजांच्या राज्याभिषेकाचे वेळी निरनिराळीं विंगे उपस्थित करून सकाटे उत्पन्न करण्याचा प्रयत्न करू लागला, तेव्हा शिवाजीमहाराजांनी भट्टभिक्षुकास दूर ठेवून स्वत आपणासच—आपल्या धर्माधिकारांच्या आत्मविश्वासावर भर देऊन काळीचे गागाभद्रास बोलावून—राज्याभिषेक करवून घेतला शिवरायाची स्वारी जेव्हा राज्याभिषेकार्थ निघाली, तेव्हा वाटेत अनेक भट्टभिक्षुक उघडेबोडके होऊन महाराजांच्यापुढे आडवे पडले, व अपशकुन ज्ञात्याचे महाराजांना पुन्हा पुन्हा प्रतिपादन करू लागले परंतु श्रीशिवरायांनी त्यांच्या कोगांव्यास कवडीची किंमत न देता आपले स्वीकृत कार्य पार पाडले, ही गोष्ट इतिहासविद्यातच आहे शिवाजी-महाराजांचे कारकीर्दीं भट्टभिक्षुक व अहमन्यशास्त्री स्वत स धर्ममार्तंड, धर्माधिकारी म्हणवून घेऊन धर्मांच्या नवाकालीं ब्राह्मणेतर बहुजन समाजास त्रास देऊन अडवीत असत, म्हणून महाराजांना आज्ञापत्रे काढन भट्ट ब्राह्मणांचा धार्मिक जुलूम बंद केला व त्यांच्या धर्माधिकारीपणास लगाम घातला याचे दाखले शिवाजीमहाराजांच्या चरित्रात प्रसिद्ध झाले आहेत

( १०९ )

याप्रमाणे क्षत्रियांनी धर्माधिकारीपणाचा आपला पवित्र हळ प्रामुख्यानें वैदिक-  
कालापासून आजतागायत एकसारखा बजाविलेला आहे. यात तिलप्राय शंका घेण्यास  
जाणा नाही. क्षात्रघटनेतील हें शार्मिक वैशिष्ट्य मननीय व अभिनदनीय असन्यामुळे  
इतिहासात क्षत्रियांस श्रेष्ठ दर्जाचा मान दिला गेला आहे



## प्रकरण सहावे क्षत्रियांचा वैदिककाल

[ इसवी सनापूर्वी ३००० वर्षापूर्वीचा काल ]

- १ क्षत्रियनिर्मित वैदिककाल व कलियुगास प्रारम्भ
- २ वेद पौरुषेय आहेत
- ३ वेदरचना काल
- ४ ग्रंथरचना
- ५ वेदकाळानं क्षत्रिय

**१. क्षत्रियनिर्मित वैदिककाल**—भरतखडातील क्षत्रियाचा पहिला काल पाहू गेले असता, तो काल वैदिककाल होय असे स्पष्ट होते हा कालविभाग अर्थात मोठा असून प्राचीन आहे या कालात क्षत्रियांनी विशेष घटना घडवून आणल्या असून त्या घटनाच्या योगाने वैदिककाल हा क्षत्रियाचा आहे असे ऐतिहासिक सत्य उघडकीस येते या कालचा ऐतिहासिक वृत्तान्त कालाच्या भरम्भकम उदरात गडप झाल्याने तद्विषयक सृष्टीही जवळ जवळ नष्ट होऊ लागली व क्षत्रियाच्या वैदिककालाचे परिज्ञान अगदीच नाहीसे होऊ लागले कालपटलामुळे त्याचे नक्की अवतरण सापडणे जरी कठिण असलें तरी तद्विषयक स्थिति सुधारित रीतीने समजून घेण्यास इतिहासाच्या मार्गांचा अवलब करणेच श्रेयस्कर होय

**कलियुग**—शालिवाहन शकाचे पूर्वी ३१७९ च्या चैत्र शुद्ध प्रतिपदेस कलियुगास प्रारम्भ झाला असे ज्योतिष ग्रथात वर्णिले आहे त्यापूर्वी एक महिन्याचे अग्नी-दर म्हणजे कलियुगाच्या प्रारम्भपूर्वीच्या फालगुन महिन्यात पहिल्या परिक्षिति रौजाचा जन्म झाला असे महाभारतात सागित्रें आहे आर्यांची राज्यसंस्थापना झाली त्या काळचा हा क्षत्रिय राजा होता पाडवाच्या कालींही दुसरा परिक्षिति नावाचा राजा होऊन गेला. पण हा पहिला परिक्षिति राजा भारत कालचा नसून वैदिक कालींचो होय <sup>१</sup> सेंध्या १८५० हा शालिवाहन शक चालू आहे शालिवाहन शकाच्या ३१७९ वर्षापूर्वी कलि युगास प्रारम्भ झाला असे ज्योतिश्चाचे मत \*पचांगात प्रतिपादिलें आहे म्हणून शके

\* 'अथगतकलि. नव विश्वत्युत्तर पञ्चसहस्र मिताब्दा.' म्हणजे कलीला प्रारंभ होऊन आज ५०२९ वर्षे झालीं शेष कालि ४२६९७१ वर्षे आहे असे शके १८५०च्या म्हणजे ३० जन १९२८-१९२९ च्या पंचांगाच्या संवत्सरफलात लिहिले आहे

१८५०+३१७९=५०२९ हतक्या वर्षांपूर्वी कलियुगास प्रारंभ झाला असे स्पष्ट होत पचांगातही कलियुगास प्रारंभ ५०२९ वर्षांपूर्वीच झाला असे स्पष्ट लिहिले आहे आर्यावर्तीत आर्याची राज्यस्थापना होऊन वैदिक घटनेस प्रारंभ होण्याचा कालही तज्जपडितांनी पांच हजार वर्षांपूर्वीचाच ठरविला आहे यावरून भरतखंडात आर्य क्षत्रियांची राज्यस्थापना झान्यापासूनच कलियुगाच्या कालगणनेस मुरुवात झाली असे दिसून येते कोणत्याही सुप्रसिद्ध शककर्त्या राजान्या राज्यारभापासून त्याच्या शकाचा प्रारंभ होत असतो असा नियम आहे या नियमानुसार आर्यक्षत्रियांच्या राज्यस्थापनेपासून म्हणजे पहिल्या परिक्षिति राजापासून कलियुगास प्रारंभ झाला असावा व तीच कलियुगारभाची कालगणना आर्यांच्या—हिंदूच्या पचांगात मुळ केली असावी, असे वरील इतिहासिक पुराव्यावरून दिसून येते आर्यकालापूर्वीचा किंवा वैदिक कालापूर्वीचा संप्रमाण इतिहास आज मुळाच उपलब्ध नाहीं सवांत प्राचीन पुरावा वेदाशिवाय दुसरा कोणताच नाही वेदाकालापूर्वीची सर्व वर्गाने आनुमानिक आहेत वेदापेक्षा जुना प्रथ दुसरा कोणताच नाही म्हणून वैदिक कालापूर्वीची वर्षगणना देण्यामही आधार नाही याच कारणामुळे पचांगातील कलियुगारभाची कालगणना ही आर्यक्षत्रियांच्या राज्यारभाचीच कालगणना असावी असे मानण्यास सबल कारण आहे इतकेच नाहीं तर हा पुरावा खोडून काढण्यास दुसरा पुरावा मुळीच मिळत नाही भारत इतिहास सशोधक मठांचे जें द्वितीय समेलन वृत्त (१८९६) प्रसिद्ध झाले आहे त्यावरूनही विचार करता कलियुगास प्रारंभ होण्यास आज ५०२९ वर्ष झालेली आहेत असेच सिद्ध होते

आता कलियुगात क्षत्रिय व वेश्य मुळाच नाहेंत असे म्हणणाऱ्या भट्ट ब्राह्मणाच्या पुढे असा सवाल उघडपणे सहजच येतो को, आर्यांच्या प्रारंभकालापासूनच जर कलियुगास प्रारंभ झाला आहे तर मूळच्या आर्यापासूनच क्षत्रियाचा अभाव आहे, असाच—  
कलावाद्यतयो स्थिति ॥

या भिक्षुका आधुनिक वचनाचा अर्थ समजावा काय? आता मात्र भिक्षुकी द्रेषबुद्धीची येथे कमाल झाली!

इतिहासांच्या दृष्टीनं विचार करू गेले असता, उत्तर ध्रुवाच्या हिममय प्रदेशात सुमारे अटीच लाख वर्षांच्यापूर्वी मानवी सृष्टीची उत्पत्ति झाली उत्तर ध्रुवाच्या भागान प्राचीनकालच्या मनुष्यांची हाडे सापडली आहेत त्याच्या आकारावरून व मोजमापावरून आजच्या मानवी आकृतीशीं तुलना केली असता, सृष्टि उत्पन्न होण्यास आज सरासरी अडीच लाख वर्षे झाली असावी असा अदाज तज्ज्ञानी बसविला आहे उत्तर ध्रुवाच्या हिममय प्रदेशांतून, म-य-ए-शियात्तून क्षत्रियाचे सध आर्यवर्तीत येऊन पाच सहा हजार वर्षांपूर्वी त्यांनी द्रविडीना पराभूत केल्यानंतर आपली राज्ये इकडे प्रस्थापित केली, तेव्हा त्या कालानंतर त्याना जो थोडाबहुत विश्रातीचा काल मिळाला, त्या काली त्यांनी वेद-रचना केली क्षत्रियांचा धर्म सतत लोकहिततपर असणे असा उद्दत्त असल्याने द्रविडीर्षीं युद्ध करून थकल्याभायत्या वेळोतही आपला काळ फाजील कामांत खर्च न

करता, त्या काळा त्याना वद्सूत्र रचन्याचे महत्वाचे काम केले या महत्वाच्या क्षत्रिय संपादित वेदरचनेमुळेच त्या कालास वौदिककाल असे सार्व नाव प्राप्त झाले त्या काळी क्षत्रियानी जी सूत्रे प्रथित केली, ती श्रुति आणि स्मृतिवाचक होती. तदनंतर त्याचा एकत्रित संप्रभ केल्यावर त्यास सहित असें नामभिधान प्राप्त झाले श्रुति शब्दाचा सबध श्रवणक्रियेशी येतो म्हणजे श्रवण केलेले जे कथन ते 'श्रुति' शब्दाने संबोधिले जाते तसेच, स्थृति शब्दाचा सबध स्मरणक्रियेशी येतो जे प्रतिपादन स्मरणाने कायम ठेवण्यात आले त्याला स्थृति म्हणानात असा श्रुति व स्थृति याचा अनुकमे भावार्थ आहे लेखनकला अवगत नसलेल्या काळात श्रुति-स्थृतीचे उच्चारण मात्र अव्याहृत चालू होते व पुढे त्या श्रुति-स्थृतीना सहितरूप प्राप्त होऊन त्याचे रूपातर ऋग्वेदात झाले प्रारभी सर्व सूक्ताचा मिळून हा क्रुरवेद नामक एकच ग्रथ उत्पादित झाला क्रुरवेद या शब्दाचा अर्थ क्रुक्+वेद=क्रुचासबधी विज्ञान ज्यात आहे, धार्मिकमत्रासंबधी ज्ञान ज्यात प्रतिपादन केले आहे असा जो सूत्रसंग्रह तो क्रुरवेद क्रुरवेदात १०५० क्रुचा म्हणजे धर्मविषयक श्लोक आहेत या सर्व क्रुचाचा समावेश क्रुरवेदाचे दहा विभाग पाहून त्या दहा मडलात केलेला आहे पुढे काहीं कालानंतर त्यातील यज्ञायागादिक सबधाचा जेवढा भाग होता, तेवढा स्वतत्र नियोजित करून त्याची निराळीच प्रथनावली तयार झाली हा यज्ञायागासबधीचा जो क्रुरवेदातर्गतच पण स्वतत्र असा भाग निर्माण झाला त्यास 'यजुर्वेद' असे नाव दिले 'यज' म्हणजे पूजा करणे, आणि तस्वबधीचे ज्ञान ज्यात कथन केले आहे तो 'यजुर्वेद' अशी यजुर्वेदाची व्याख्या आहे यजुर्वेद हा गद्यपद्याभ्य आहे यजुर्वेदात ब्रह्मवर्तीतील सतलज आणि यमुना यांमधील स्थलाचे वर्णन दृश्यमान होते यावरून यजुर्वेदकाली क्षत्रियाचा प्रसार सतलजयमुनेपर्यंत झाला होता असे अनुमान काढण्यास बरीच जागा आहे क्रुरवेदामये पजाबमधील स्थलाचाच तेवढा उल्लेख आढळून येतो यजुर्वेदाम ये क्रुरवेदातील यज्ञायागसबधीचा अवतरित भाग तर आहेच, पण त्याशिवाय यज्ञायागादिप्रसगा आपापसात तस्वबधी झालेल्या चर्चात्मक निर्णयाचीही माहिती प्रथित केली आहे हा भाग गद्यरूप आहे

क्रुरवेदातर्गत जो भाग यज्ञायागादिकाचे प्रसर्गी गायनशास्त्राच्या पद्धतीप्रमाणे सूरवद्ध रीतीने उच्चारण्यालायक होता तोही स्वतत्र कून त्यास 'सामवेद' असे नाव दिले सामवेद हा गायनात्मक वेद आहे याप्रमाणे प्रथम क्रुरवेद, तदनंतर यजुर्वेद आणि हा तिसरा सामवेद असे क्रुरवेदातर्गतच वेदाचे तीन भाग उपयुक्तेकडे लक्ष देऊन पाडले गेले ह्यासच 'त्रयीविद्या' असें नाव आहे पुढे दुसरे अनेक विषय उपस्थित झाले, त्या सर्वांचा समावेश 'अर्थवृ' नावाच्या वेदात केलेला आहे अर्थवेदाची रचना सर्वांच्या मागाहून झालेली आहे याप्रमाणे क्रुरवेदरचनेनंतर त्याचेच पुढे क्रमश विभाग पडत गेलेले असून मूळचा क्रुरवेद हा वैदिककालीन क्षत्रियांनी आपल्या ब्रह्मविद्यापारगततेवर व धर्मविषयक झालाच्या अमोघ व्यापकतेवर उद्भुत केलेला असल्याने क्षत्रियांचा वैदिककालावर मुख्यतः प्रकाश पडलेला आहे

एवद्देव नव्हे तर क्षत्रियांच्या या ऋग्वेदरचनेमुळेच या कालास वैदिककाळ असें नावळी पण प्रात ज्ञाले आहे

**२. वेद पौरुषेय आहेत** — वेदाची रचना ही मानवी प्राण्यानींच केलेली आहे, परमेश्वरानें केलेली नाही, असें वेदरचनेच्या मुळाशी गेलों असता दिसून येते ऋग्वेदाच्या एकदर दहा मडलापैकी प्रत्येक मडल कोणत्या ऋषीने रचले याची माहिती नवर दोनच्या प्रकरणात मागे दिली आहे वेदामध्ये ज्या प्रार्थना केलेल्या आहेत त्या माणसांनीच केलेल्या असल्या पाहिजेत असें त्या प्रार्थनामधील अर्थावरून कळून येते उदाहरणार्थ, काही ऋग्वेदांतर्गत प्रार्थनांचा येथे अवतरणे घेऊ

“ हे वङ्गधारि इदा ! आम्ही तुझी स्तोत्रे गातो ती ऐक ! तू आपले शस्त्र दस्यूवर टाक आणि आर्यांचे बल व कीर्ति वृद्धि पावेल असें कर ! ”

—ऋग्वेद, १-१०३-३.

“ हे इद आणि वरुणा ! तुम्ही जे आमच्या प्रार्थना नेहमी एकता, ते आमच्या जवळ या ! आणि तुम्ही आपला आश्रय आम्हांस या ! ”

“ हे इद आणि वरुणा ! श्वेतवृत्ते परिधान केलेल्या व जटांचे टोप घातलेल्या वित्सु ऋषींनी स्तोत्रे म्हणून व यज्ञ करून जेव्हा तुमची आराधना केली, तेव्हा तुम्हा सूदाना दहा राजांनी घेरला असतां लडण्यास हिमत दिली ! ”

“ इद लडाईत शत्रुचा नाश रुतो व वरुण आमच्या पारमार्थिक विधींचे सरक्षण करितो आम्ही तुमची स्तोत्रे गाऊन तुम्हास आल्यात आहोन हे इद आणि वरुणा ! आम्हास सौख्य या ! ”

“ इद, वरुण, मित्र आणि आर्यमान् आम्हास सपत्नि आणि विस्तृत घरे देवोत ! आदितीची कान्ति आम्हांस सुखकर होवो ! आम्ही देवि सवितदेवतेचे स्तोत्र गातों ! ”

—ऋग्वेद, ७-८-३

ह्या प्रार्थनावरून विचार केला असता, वेदांचे रचनाकार हे पुरुषव्याच आहेत असें स्पष्ट भवनित होते वेद जर अपौरुषेय असते तर अशा तंहेच्या प्रार्थना वेदांत आढळून येण्याची जहर नव्हती ह्या प्रार्थना निरुणात्मक. आहेत अर्थातच त्या पौरुषेय आहेत. अशा भाँतिक सौख्यात्मक प्रार्थना ईश्वरीज्ञानाच्या दृष्टीने अपारुषेय असू शक्त नाहीत वेदाची रचना महान विद्वान् अशा क्षत्रिय राजर्षि, गोत्रऋषी व क्षत्रिय राजपुत्रांनी केलेली आहे, हे प्रकरण न २ दोन यांत विस्ताराने प्रतिपादन केलेल्य आहे वेद अ-पौरुषेय म्हणण्यापेक्षां ते अ-लाक्षिक सामर्थ्याच्या महात्म्याकडून रचले गेले असे म्हणणे केवळ सयुक्तिकच नव्हे तर वस्तुस्थितीस धरून होते सामान्य माणसाच्या दृष्टीने वेद अपौरुषेय वाटणे साहजिकच आहे, कारण सर्वसाधारण मनुष्य स्वत ला ‘उरुष’ या सज्जेने ओळखून नंतरच वेद ‘अ- पौरुषेय’ असावे असा तर्क काढात असतो कारण पौरुषेय व अपौरुषेय

याची मीमांसा तो स्वतःच्या पौरुषत्वावरून करूं पाहूत असतो आणि अर्थात्च स्वतःच्या पौरुषत्वाचा विचार केल्याचर त्याला वेद हे अ—पौरुषेय वाटू लागतात अशा हृषीने वेद हे अपौरुषेय आहेत अशी जरी भावना असली तरी ते आण्यापेक्षा—सर्वेसामान्य माणसां पेक्षा—विशेष बुद्धिमत्तेच्या व ज्ञानवत लोकांनी, विज्ञानवत पुरुषांनीच रचलेले आहेत एवढी गोष्ट मात्र सूर्यप्रकाशादकी स्पष्ट आहे


वेद, बायबल, कुराण, अवेस्ता, जुनाकरार प्रथसाहेब इत्यादि प्रथास तद्भवीय लोक अपौरुषेय असेच मानण्याचा प्रयत्न करितात याच कारण एक तर स्वत च्या ज्ञानावरून विचार करता त्याना ते ग्रथ अपौरुषेय वाटतात दुसरे असे की, तसे प्रतिपादन केल्या शिवाय आपल्या धर्मग्रथास महत्वच प्राप्त होणार नाही अशीही एक समजूत या भावनेच्या मुळाशी आहे परतु हा सर्वच धोटाळा समजुतीचा असल्यामुळे ऐतिहासिक सत्य त्यामधून एवढेच बाहेर पडते की, कोणताही धर्मग्रथ केव्हाही इश्वरप्रणित म्हणजे अपौरुषेय असून शकत नाही कोणताही धर्मग्रथ अपौरुषेय म्हणजे इश्वरप्रणित आहे अशी भावन प्रसूत करणे म्हणजे इश्वरविषयक अज्ञानाचे प्रदर्शन करणे होय निराकार, निर्मुण, निर्विकारी असा परमेश्वर प्रथरचना करण्याचे कार्यास स्वत स कसा गुतवून घेऊ शकेल, याचा विचार केला असता, वेद हे अपौरुषेय नसून क्षत्रियोत्पादित आहेत हेच स्पष्ट होते

**३. वेदरचनाकाल**—वेदरचनेचा प्रारभकाल कोणता याविष्यी ऐतिहासिक दृष्ट्या विचार करणे विशेष अगत्याचे आहे वेदरचनेच्या कालासबघी जी मतें प्रचलित आहेत, त्यात क० शकर बाळकृष्ण दीक्षित याच्या ‘भारतीय ज्योतिषशास्त्र नामक पुस्तकात प्रतिपादन केलेले मत विशेष प्राची आहे आणि तें वस्तुस्थितीस धरूनही आहे

तैत्तिरीय\* सहित आणि शतपद्य ब्राह्मणात कृत्तिरादि नक्षत्राचा उल्लेख आहे सबव त्यांचा म्हणजे यजुर्वेदाचा काल शे दोनशे वर्षांच्या छाटधाने इ० सनापूर्वीं तीन हजार वर्षांचा असावा ज्यापेक्षा क्रुग्वेदसहिता ही यजुर्वेदपेक्षा पुष्कल जुनी आहे, व तीन कृत्तिरादि नक्षत्रे नाहींत त्यांपेक्षा क्रुग्वेदसहिता इ० सनापूर्वीं तीन हजार वर्षांपली कडील असल्याचे निर्विवाद सिद्ध होते म्हणजे आज सुमारे पाँच हजार वर्षांपलीकडील कालात क्रुग्वेदातील क्रुचा आमच्या पूर्वजानी गाड्यांचा असल्याचे उघड दिसते

वेदरचनेचा प्रारभकाल उपरिनिर्दिष्ट विधानावरून इ० सनापूर्वीं तीन हजार वर्षांच्या पलीकडील आहे असे सिद्ध होते त्या विधानास पुष्टि देणारी आणखी एक दुसरी गोष्ट अशी आहे की, क्रुग्वेदाचीं प्रारभींचीं काहा मडले विश्वामित्र नामक क्षत्रिय राजर्षीने रचल्याचा पुरावा वेदांतच असून तो विश्वामित्र श्रीरामचंद्राचा समकालीन क्रुष्ण असून रामचंद्राचा गुरु होता श्रीरामचंद्राचा काल इ० सनापूर्वीं तीन हजार

\* दीक्षितकृत ज्योतिषशास्त्र.



धनुषधारी श्री राम लक्ष्मण जी ॥





वर्षांच्या पलीकडीलच सिद्ध झालेला आहे. आणि म्हणून श्रीरामबंद्राचा गुरु क्षत्रिय राजर्षि विश्वामित्र यानीच क्रुग्वेदाची काही मडले रविली असत्यानें अर्थातच विश्वामित्रकाल तोच क्रुग्वेदरचनाप्रारंभकाल आणि श्रीरामकाल तोच विश्वामित्रकाल अशा तात्क्षिक दृष्टीने वेदरचनेचा प्रारंभकाल हा इ० सनापूर्वी तीन हजार वर्षांपूर्वीचा म्हणजे सुमारे पाच हजार वर्षांपलीकडीलच ठरविता येतो.

वेदरचनाप्रारंभकालाचे अनुमान काढताना कै० टिळकांनी ‘ओरायन’मध्ये जी विचारसरणी उद्घृत केलेली आहे, ती ही येथे दिल्यास तुलनात्मक दृष्ट्या विचार करण्यास ठीक पडेल

‡ “ नाक्षत्रिक प्रमाणावरून वेदनिर्माणकालाला म्हणजे क्रुग्वेदास आरम होण्याला आज सुमारे दहा हजार वर्षे झाली असावीत कारण वेदागज्योतिष हे वेदाच्या उत्तर-कालीन झाले असून त्याची पूर्वमर्यादा इ० सनापूर्वी १५०० वर्षांची आहे त्याची उत्तर मर्यादा इ० सनापूर्वी ५०० वर्षे म्हणजे पूर्वमर्यादेनतर एक हजार वर्षांची आहे अर्थात् वेदागज्योतिषाला प्रारंभ झाल्यापासून तें पूर्ण होण्यास हजार वर्षे लागलीं सर्वांत शेवटला वेद म्हणजे अर्थवेद पूर्ण होऊन त्यावरून तयार होणाऱ्या वेदागज्योतिषाला प्रारंभकाल जर इ० सनापूर्वी १५०० वर्षे आहे, तर त्याच्या हजारों वर्षांपूर्वी निर्माण झालेला सामवेद व त्याच्यापूर्वीचा यजुर्वेद व त्याच्याही पूर्वीचा अगदीं सर्वांत आद्य असा जो क्रुग्वेद त्याला प्रारंभ होण्यास दहा हजार वर्षे लोटली असावी यात सशय नाही ”

**ग्रीथरचना**—वेद—वेदाचे चार भाग अनुक्रमे क्रुग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अर्थवेद हे वर्णिले आहेत एवढ्यावरच प्रथरचना न थावता ती पुढेही अनेक प्रकारे प्रस्तुत झाली यज्ञप्रसर्गी जेव्हा अनेक विद्वान् एकक्रित होत असत तेव्हा अनेक गहन विषयावर त्याच्यामध्ये चर्चा व वादविवाद होत असे मोठमोळ्या यज्ञप्रसर्गी असे चर्चा त्मक वाद विद्वजनाकडून अवश्य उपस्थित होत असत ही गोष्ट त्या वेळी सर्वसामान्य गणली जात असल्याने अगोदरच यज्ञप्रसर्गी ‘ब्रह्मा’ म्हणून एक मुष्य अःयक्ष नेमून टाकीत असत याला यज्ञप्रसर्गी उद्भवलेल्या वादविवादाचा निकाल देण्याचा अधिकार दिला जाई या ‘ब्रह्मा’सच ‘ब्रह्मदेव’ असेही म्हणून सबोधीत असत ब्रह्मदेव हा सृष्टीचा

‡ टिळककृत ओरायन

‘ओरायन’मध्यील या प्रतिपादनाला आनुमानिक आधाराचीच विशेष जोड असल्यामुळे व वस्तुस्थितीस विरोधक असे हे अवतरण असल्यामुळे पौरवात्य आणि पांच मात्य विद्वानाना हे प्रतिपादन मान्य नाहीं दीक्षितांचे वेदरचनाप्रारंभकालगणतीसच विशेष महत्व दिले गेले आहे कारण ते प्रतिपादन, नाक्षत्रिक आधारानी प्रबंधित असे असून शिवाय वस्तुस्थितीस हुबेहुब मिळणारें आहे आणि म्हणून वेदरचनेचा प्रारंभकाल श्रीरामकाली म्हणजे इ० सनापूर्वी तीन हजार वर्षांच्या पलीकडील आहे असे स्पष्ट सिद्ध झालेले आहे

उत्पन्नकर्ता नसून तो आपल्या यज्ञसृष्टीचा नायक मान्र होता ब्रह्मदेवास सुषिउत्पन्नकर्ता असे मानण्याचे काहीही प्रयोजन नाही कारण, ब्रह्मदेव हा विष्णूचा पुत्र होता आणि विष्णु हा तकालीन आर्याचा वैकुंठचा सत्ताधारी पहिला राजा होता ज्या अर्थी विष्णु हा राजा होता त्या अर्थी त्याचे प्रजाजनही त्याकाळीं पुराकळच अमणे साहजिकच आहे त्याचे सैन्य, (फौज) अकित स्थाने, संस्थानिक हेही कोळ्यावार्ध लोकान्या गणांनी गणले जाणार हेही स्पष्टच आहे अर्थातच ज्यान्या हाताखाली कोळ्यावधि प्रजाजन नादत होते त्या विष्णूला ब्रह्मदेव नावाचा पुत्र झाला असताना त्यालाच सुषिकर्ता कसे म्हणता येईल याचाच विचार पडतो कारण ब्रह्मदेवान्या अगोदर विष्णूम प्रजाजन वैरे अनेक होतेच म्हणजे सुष्ठि ही ब्रह्मदेवाच्या पूर्वीच होती आणि म्हणूनच ब्रह्मदेव हा सुष्ठि उत्पन्नकर्ता नव्हे

**ब्राह्मण ग्रंथ**—यज्ञायागप्रसगा होणाऱ्या वादविवादाचा निकाल देण्या करिता जेव्हा ‘ब्रह्मा’ नेमीत असत, तेव्हां गहनविषयावरील सर्व वादविवादाचा तथ्याश काढून तो एकत्र प्रथित केला जाई कारण तो वादविवाद अस्यत मननीय आणि प्रबोधक असा असे अशा रीतीने हे ग्रयनकार्य ज्ञान्यावर ज्या ग्रथातून ते वादविवादरहस्य प्रथित केले जाई त्यास ‘ब्राह्मण’ अशा सज्जा दिली जात असे ‘ब्रह्मा’ या शब्दावस्तुन ‘ब्राह्मण’ या शब्दाची घटना घडून आली ब्राह्मण ग्रथ म्हणजे ब्रह्मवाच्या नेतृत्वाखाला झालेल्या वादविवादाचे ग्रथ याप्रमाण ‘ब्राह्मण’ ग्रथाची रचना होत गेली

**आरण्यके**—तरोच किंत्रेक गहन विषयाची चर्चा जेव्हा एकात्मामाशीवाय होतच नसे, तेव्हा सर्व विडजन भिळन एरगादा शात आणि निवात अरण्यात जाऊन बसत असत व तेथे मग आतपणांने वादविवाद चालू असे अरण्यात जाऊन वादविवाद व चर्चा चालू असे, म्हणून ब्राह्मण ग्रथातील तर्दिप्रथम मागान ‘आरण्यके’ अशी सज्जा आहे याप्रमाण आरण्यक ग्रथांची रचना झाली

**उपनिषदे**—परमेश्वरस्वरूपाची माहिनी फून देणारे, सृष्टीच्या उत्पन्नि स्थितिलयासबवी ज्ञानाने विश्वित झालेले, अभ्यात्मविषयक गहनविचारांनी ओळखलेले अशा काहा ग्रथाची रचना पुढे उद्भूत झाली या ग्रथास उपनिषत प्रथ असे म्हणतात. ही उपनिषदें पुरुरवा, जनक इत्यादि क्षत्रिय राजर्षीनी रचलेली असून त्याच्यापायून ब्राह्मणांनी पुढे त्याचा अभ्यास केला क्षत्रियाजवळ बसून ब्राह्मणाना हा उपनिषदे शिकून घेतली, क्षत्रियाजवळन ब्राह्मणानी उपनिषदाची माहिनी फून घेतली म्हणूनच ती उपनिषत म्हणजे जवळ बसून शिकण, अशा अर्थांने सर्वोर्वलीं जात आहेत ब्राह्मणास क्षत्रियांचे उपाध्याय मानतात ते याच कारणासुले की, त्यांनी क्षत्रियांजवळ बसून उपनिषदाचे अध्ययन केलले आहे स्नाध्याय म्हणजे स्वत. अध्ययन केलेले उर्फ स्वार्जित, आणि उपाध्याय म्हणजे दुसऱ्याजवळ (अर्थात् क्षत्रियाजवळ) अध्ययन करणारे जे, ते उपाध्याय, याप्रमाणे उपनिषद् ग्रथांची रचना घडून आली मूलच्या

चार 'सहिता', पुढे 'वाह्यणग्रंथ', त्यापासून 'आरण्यके', 'उपनिषदे', याप्रमाणे वेदांतर्गत प्रथरचना होत गेली या प्रथरचनेचे सर्वे श्रेय क्षत्रियांनाच आहे ही गोष्ट विशेष लक्षात ठेवण्यासारखी आहे

**सूत्रे**—याप्रमाणे प्रथरचना वेदांतर्गत व्यवस्थेप्रमाणे घडून आली याशिवाय 'सूत्र' अशा सज्जेने सबोधित झालेली प्रथरचनाही झाली पाल्हाळिक वर्णने लक्षात ठेवणे जेव्हा कठिण जाऊ लागले, तेव्हा त्या सोयीसाठा म्हणून थोडक्यात पुकळ अर्थाचा बोध करून देणाऱ्या सूत्राची रचना करण्यात आली या 'सूत्रामये' विशेष हे का, ती लक्षात ठेवण्यास मुलभ अशा असून पुकळ अर्थाने व्यापलेली अशी असतात ३० सनारूपी ५०० ते ३० सनापूर्वी २०० या काळात सूत्रे रचली गेली या सूत्राचे मुख्य भाग तीन आहेत ते अनुक्रमे असे की, शौतसूत्रे म्हणजे यशयागादिकासवधाने माहिती प्रथित केलेली सूत्रे, गृह्यसूत्रे म्हणजे धरन्या घरा करावयास लागणाऱ्या विधीसवधी माहिती देणारी सूत्रे आणि धर्मसूत्रे म्हणजे समाजाचे योग्य रीतीने नियमन करण्यासबर्वां माहिती देणारी सूत्रे, याप्रमाणे सूत्रविषयक मुख्य तीन विभाग आहेत ह्याशिवाय व्याकरण, न्याय, वेदान्त वगरे दुसऱ्या विषयावरही पुढे सूत्रविषय निर्माण झाले उपरिनेही ज्ञा वर्मसूत्रे वर्णिलेली आहेत, त्यासबर्वा 'स्मृति' नावाचे विस्तृत ग्रथ पुढे लिहिले पोले मनु, याज्ञवल्क्य, पराशर वर्गरेवे स्मृतिग्रथ इतस्तत प्रसृत झालेले आहेत मनुस्मृतीचा जनन मनु याचा जन्म ३० सनाऱ्या दुसऱ्या शतकात झाला

**५. वेदकालीन क्षत्रिय**—क्षत्रियांना आपल्या कारकीदाच जे पहिले उगा निर्माण केले, ते वैदिककालयुग होय या वैदिककालातच क्षत्रियांनी आपल्या र्वच्स्वाचा दरारा जार्यावर्तीन वसिल्या होता मूळच्या लोकापामूळ जेव्हा क्षत्रियांनी भार्यावर्त जिकून घेतले, तेव्हा त्या युद्धप्रसंगीचा त्याचा उत्साह, त्याची वटाडी आणि याची कार्यतपरता ही अवर्णनीय अशी भासत होती या युद्धातील बारीकसारीक हकीगती उपलब्ध होणे शक्य नाही, परतु या काळाचे यथार्थ चित्र ज्यात रेखाटले आहे असा दुर्गवेद समोर ठेवन त्यामधील सत्राचा विचार केला असता तत्कालीन क्षत्रियांनी दृष्टवगारी करून आन्याशिवाय राहात नाही, या क्रुद्वेदामये अशी सूत्रे क्षत्रियांनी ग्रथित केलेली आहेत का, त्याचे ऐतिहासिक दृष्ट्या यथार्थ रीतीने मनन केले असता अजूनही उत्त्रवशास उत्साहाच्या लहरी आल्यावाचून राहाणार नाहीत या विजयी क्षत्रिय लोकानी तो भरण्यसय प्रदेश झाडेझुडपे तोडून अगदी सुदर असा तयार केला मूळच्या वसाहनवाल्याना आपल्या अमोघ शार्याचे बळ वर तेथून हाकून लावले कृषिकर्मविश्या, शस्त्रास्त्रविश्या, ह्याविश्या, आत्मज्ञान इत्यादिकांची अत्यत ऊर्जितावस्था निर्माण केली आणि आर्यधर्म प्राणि आर्यसत्ता याचा कीर्तिडिंडिम सर्वत्र निनादित केला.

मूळच्या जंगली लोकांचा नायनाट व पराभव आर्यक्षत्रियांनी कसा केला ही कीगत इतिहासावरूप स्पष्टच समजून येते. विस्तारात अठराशें वर्षांनी ज्याप्रमाणे

मिसिसिपी नदीच्या किनान्यावर अमेरिकेतील मूळच्या अरण्यात पारघ करून राहणाऱ्या पूर्ण सत्ताधारी, शूर व रणोत्सुक अशा इडियन लोकांचा समूळ नाश करण्यात आला; त्याचप्रमाणे खिस्ताचे तीन साडेतीन हजार वर्षांपूर्वी सिधूनदी व तीस मिळणाऱ्या अनेक नद्या याच्या किनान्यावर राहणाऱ्या मूळच्या लोकांचा फडशा उडाला क्षत्रियांनी या मूळ लोकांचा फडशा उडविल्यावर त्याना अर्थातच राज्यसंस्थापनेचीही इच्छा उत्पन्न झाली व त्या दृष्टीने त्यानी पुढे तो प्रदेश राज्यसंस्थापनकार्यास प्रयुक्त असा तयार केला त्यांनी दुर्गम असे मार्ग साफ करून टाकले, अरण्याचे ठिकाणी नूतन सुदर शहरे निर्माण केली, आपल्या समाजात धर्म, नीति, राज्यपद्धति याचे सुयाचितपणे व उच्च दर्जाचे संवर्धन केले, आणि तो मूळच्या रानटी प्रात व ते रानटी वातावरण यांचे एक पुण्य-प्रद स्थान तयार केले तोच प्रदेश 'आर्यावर्त' होय हा आर्यावर्त क्षत्रियांनी सर्वेषां असा तयार केला पूर्वी तो 'आर्यावर्त' नव्हता

आर्य क्षत्रियांची पूज्यदैवते आकाश, सूर्य, अग्नि, प्रचलवायु ही त्या काळी मानली जात होती त्याना यज्ञ करून आहुति दिल्या जात ज्या ज्या ठिकाणी त्यांनी मुळख जिकला असेल त्या त्या ठिकाणी ही दैवताची आराधना व याज्ञिक विधि ते आचरणात आणीत असत त्या वेळच्या दस्यू लोकामध्येही सृष्टिदैवताची आराधना करण्याची चाल नव्हती व त्यांच्यात यज्ञायागादिक करण्याचीही पद्धति अमलात आणली गेली नव्हती दस्यूच्या या आचरणास क्षत्रिय अत्यत निय मानीत व हा भ्रष्टाकार आहे असे त्याना वाटत असे दस्यू हे उपरिनिर्दिष्ट सृष्ट दैवतांची आराधना करीत नसल्यामुळे आपल्या पूज्य दैवतांचा हा अपमान आहे अशी आर्यक्षत्रियांची भावना होती दस्यूचे असे करणे आर्यक्षत्रियाना मानवत नसल्यामुळे या दस्यूच्या कृतीबद्दल व आचरणाबद्दल त्याना योग्य प्रायश्चित देण्यास ते कर्वाची मार्गेपुढ पाहात नसत आणि आपल्या इष्ट दैवतांजवळी दस्यूच्या नाश करण्याबद्दल प्रार्थना भाकीत अमत. दस्यूच्या या वर्तनास नाश अथवा मुस्त्य हेच प्रायश्चित होते आणि तें आपल्या इष्टदेवतेकडून आर्यक्षत्रिय मागवून घेत असत म्हणजे तसे करण्याप्रीत्यर्थ ते त्या दैवतास विनवीत असत

दस्यू हे आपल्या कुटुबासहित कोठेनरी लपून बसत असत आणि तेथून क्षत्रिय लोकांच्या सपत्तीविषयी वर्गे ते बारीक माहिती काढीत असत अशी माहिती मिळताच ते क्षत्रियांवर दरोडा घालण्याचेही प्रसंग लपास्थित करीत असत परतु एका क्षणातच रणशूर, मर्द व गाजी क्षत्रियवीर त्याचा नि पात करीत जितक्या जोराने ते पुढे येत तितक्याच जोराने व त्वरेनेत्याचा निःपात केला जाई परतु असा नि पात झाला म्हणून दस्यू एकदम कच खात नसत ते पुन्हा एकाचा अरण्यात वर्गे दक्षा धरून बसून पुन्हा विशेष निरुराने आपली टोळी पुढे सरसावीत असत परतु पुनःही नि पाताच झोउत अयशस्वितेचीच थापड मिळत असे

या योगाने क्षत्रियांना एक गोष्ट मात्र चर्ंगली अनुभवास येई ती ही कीं, दस्यूनी

ज्या जंगलाचा आश्रय घरला असेल तो जंगल लगेच तोडून साफसूफ केला जाई. याप्रमाणे दस्युनी क्षत्रियांच्या दिव्य पराक्रमापुढे कायमचा प्रणाम केल्यावर क्षत्रियांनी मग त्या जगली प्रदेशात लगवडीचे वर्गेरे काम सुरु करण्याचा सपाटा चालविला.

दस्यु हे क्षत्रियवीरांच्या घोड्यास अतिशय भीत असत त्यांच्या लडाऊ घोड्यां-बद्दल दस्युच्या मनांत इतकी भीति वाटत असे की, त्याचे घोडे दस्यूना स्वतःकडे येत असल्याचे दिसतांच ते पलायन करीत

मूळच्या अमेरिकन लोकाना घोड्यांची माहिती नसल्यासुले व त्या जनावराचा त्यांना पूर्वपरिचय नसल्यासुले त्याना स्पॅनियर्ड लोकाच्या घोड्याची जशी विलक्षण भीति वाटत असे तशीच स्थिति क्षत्रियांच्या घोड्यापुढे दस्यूची होत असे

त्या वेळी दधिका नामक क्षत्रियाचा जो मर्द घोडा होता तत्सवर्धींची जी सूत्रे ऋग्वेदांत वर्णिली आहेत, त्यावरून त्या घोड्यास शत्रू कसे भीत असत हे चागले समजून येते

“ चोर वर्खे घेऊन पळाला असता लोक बोंब ठोकून हाकाटी करितात, त्याच्यप्रमाणे दधिक्यास पाहिले असता कृष्णवर्ण लोक किंकाच्या मारून मोठमोळ्याने ओरडू लागतात. उभुक्षित देयेन पश्याचे अवरोहण पाहून दुसरे पक्षी ज्याप्रमाणे किलकिलाट करितात, त्याच्यप्रमाणे लूट, भक्ष्य आणि गुरेढोरे याच्या शोधात दौँड करणारा दधिका याची दृष्टादृष्ट झाली की, शत्रू किंकाच्या फोडू लागतात व दीर्घच्चनि करितात ”

“ शत्रूनो ! दधिक्यास न्या ! तो ताप्रवर्ण असून वज्रासारखा विघातक आहे तो हजार मनुष्यास मागे टाकतो तेव्हा त्याचे बल क्षुद्र होऊन अनावर होऊन जाते ”

—ऋग्वेद, ४.३८.५८.

याप्रमाणे क्षत्रियांच्या घोड्याचा शत्रूस धाक वाटत असे युद्धप्रसर्गी तत्कालीन क्षत्रिय वीर कोणकोणर्ती हत्यारे वापरीत असत याही गोष्टीचा खुलासा ऐतिहासिक दृष्ट्या अव्यत आवद्यक आणि माहिती असल्यायोग्य ऋग्वेदांतर्गत वर्णिलेला आहे तो खुलासा असा आहे कीं, तत्कालीन क्षत्रिय वीरांच्या युद्धसाधनाविषयी वरेच ज्ञान त्यावरून कलून घेता येते ऋग्वेदांतर्गत एका सूत्रात यासवर्धीं खुलासा असून त्याचा भावार्थ असा आहे कीं—

“ लडाई समीप आली असता चिलखत घालून वीरपुरुष पुढे सरकतो तेव्हां तो ढगाप्रमाणे काळा दिसतो हे वीरपुरुष ! तुझे शरीर विद्ध होऊ दें को तू विजयशालि हो ! तुझे चिलखत तुझे रक्षण करो ! ”

“ धनुष्याच्या योगाने आम्ही गुरेढोरे मिळवू धनुष्याच्या योगाने आम्ही जय संपादू. धनुष्याने आम्ही उग्र व मगार शत्रूस जिकूं धनुष्य हे आमच्या शत्रूचे मनो-दय निर्कल करो धनुष्याच्या साहाय्याने आम्ही आपला विजयध्वज चारी दिशांस प्रसूत करू.”

“ तूणीर हा शरांची मातुशी होय. व शार हीं तुणीरांची अपत्ये होते तो

वीरपुरुषाच्या पाठीवर शब्द करीतच उभा असतो आणि लढाईत त्यास खाणांचा पुरवठा करून शत्रूचा पराभव करतो ”

“ हुंधार सारथी आपल्या रथावर उभा राहून आपल्या इच्छेस येईल तिकडे त्यास हांकतो आनिन माधारून घोड्यास आपल्या ताब्यात ठेवतो, त्या आनि-नीचा जयजयकार करा ” —कट्टवेद, ६—७५

उपरिनिर्दिष्ट अवतरणावरून तत्कालीन युद्धप्रसर्गी कोणती साधनसामग्री जग्यत होती हे समजून येते ल्हाप्रमाणे योग्य रीतीची सुधारणा व साधनसामग्री ज्या मर्द क्षत्रियांनी जग्यत तयार करून ठेविली होती त्याच्यापुढे दस्युचा टिकाव लागणे केल्वाही शक्य नव्हते क्षत्रिय हे रथात बसून युद्ध करीत असत व त्याच्या बाणास मृगशृणाची अथवा लोखडाची अणकुची असे, त्यानी अगावर चिलखते घातलेली असत ते डोक्यावर शिरस्क्रान घालीत, खांदावर ढाळ घेत असत आणि हातात परशु, भाले व तीक्ष्ण धारेच्या तलवारी घेत असत अशा शत्रुवालानी सज झालेले क्षत्रिय वीर बघतांच शत्रूची बोबडी वळून जात असे, व त्याना काहीच सुचेनासे होई ”

कधी कधी मर्द क्षत्रिय वीरातच आपापसात युद्धाचे प्रसग येत अशा युद्धप्रसर्गी मात्र दोन्ही पक्षाच्या ढाला, तरवारी, भाले, गदा, चक्र, परशु, निलखते, धनुंयवाण, रथ, घोडे हत्यादिकानी समरापण फुलून गेलेले दिसत असे ! ग्रीक आणि ट्रोजन यांची जशी किंत्येक दिवसपर्यंत चाललेली लढाई विख्यात आहे तशीच ही काही कारणासुळे आपापसातच उद्भवाणारी मर्द क्षत्रियाची लढाई मोठी बहारदार असे

तत्कालीन राजे स्वत च मोठे योद्धे व शूर होते युद्धकला त्याना पूर्णणे ज्ञात होती दस्यु लोकांना पराजित केल्यावर आपापल्या अतस्थ लोभासुळे अशा आपापसात लढाया जुपत असत मत्सरी लोकांचा दीर्घ मत्सर हाच या लढायाचा पाया असे व त्यावरही परस्पराच्या शत्रुवालाची इमारत उभारली जाई ”

तत्कालीन सूद नांवाच्या एका क्षत्रिय राजाविरुद्ध अनेक वेळ दहा दहा क्षत्रिय राजांनी चढाई केली असल्याचे वर्णन कट्टवेदात आहे, परंतु या सूद नामक क्षत्रिय राजानें एकही वेळ हार न खाता प्रत्येक वेळी विजयशीर्च सपादन केली असा तो शूर रणधीर समरभुरधर क्षत्रिय राजा होता ज्या ज्या वेळी सूदास जय मिळत असे त्या त्या वेळी त्याच्या दरबारातील श्वेतवस्त्रे परिधान केलेले उपाध्याय, त्रितु अथवा वसिष्ठ, याना मोठा अभिमान वाटत असे त्या वेळी त्या विजयावहूल त्यांनी स्मारकार्थ एक काव्य रचले असून ते कट्टवेदाच्या ७।८।३ या भागामध्ये आहे

क्षत्रियांचा विजय होत असतो जीं जीं स्थले त्याना मिळाली, तेथें तेथें त्यांनी कृषिकर्मविद्या अमलांत आणली कृषिकर्मविद्येत त्यांनी योग्य पारगतता मिळविली, तदिष्यक अनेक शोध लाबले आणि त्या विद्येपासून स्वतंचा व दीन दुष्कृत्याचाही बराच फायदा करून दिला. क्षत्रिय लोक मोळ्या आनंदानें आपल्या या कृषिकर्मविद्यें चित घालीत

असत यावेळी कृषिकर्मविषयक त्यांचा आनंद कसा काय होता व ते केवळ्या उत्साहानें कृषिकर्मविद्या आचरीत याचा सुंदर इतिहास अग्रवेदात पाहावयास मिळतो.

“ शेतकीच्या देवाबरोबर आम्ही हे शेत नांगरूं तो आमच्या घोड्यांचे पोषण करो ! त्या योगानें आमचे कल्याण होवो ”

“ हे क्षेत्रपालदेवते ! गायी दूध देतात त्याप्रमाणे मधुर निर्मल नवनीतासारखा भिष्ट व विपुल असा पाऊस आम्हास दे ! उदकाच्या वरुण देवते ! आम्हास आशीर्वाद दे ! ”

“ धान्ये आम्हास मधुर लगोत ! आकाशा आणि भेघ व नक्षत्रमंडळ ही माधुर्यानें पूर्ण भरलेली असोत ! शेताचा देव आम्हांवर दया करो ! त्याचे माशून शत्रुनीं अवाधित असे आम्ही चालू ”

“ वृषभांस आनंदानें काम करू या ! मनुष्यानों ! आनंदानें मेहनत करा ! नांगर आनंदानें चालो ! वाद्या आनंदानें बांधा ! पराणी आनंदानें लावा.”

“ हे सुदैवी तासा ! पुढे चाल ! आम्ही तुझी प्रार्थना करितों तू आम्हास सपत्नि आणि विपुल धान्य दे ! ”

—ऋग्वेद, ४-५७.

यावरुन क्षत्रिय हे तत्काली कृषिकर्मसबधी किंती आवड बाळगीत असत व केवळ्या कल्ककीने कृषिकर्म आचरीत असत हें स्पष्ट हेतों या स्तोत्रावरुन क्षत्रियांचा कष्टाळूणा व साधेणा यांचेही प्रत्यतर कळून येते

यावेळी भोठमोठी गवतांची कुरणे इतस्तत पसरलेली दृग्गोचर होत असत गुरुं ढोरे यांचीही चांगली चांगल असे गुराढोराच्या समृद्धीकडे विशेष लक्ष दिले जात असे. उच्चनीचपणाचा भेदभाव त्या वेळी अस्तित्वात नव्हता द्यामुळे ज्या नायकाजवळ जास्त शेतीवाढी व गुरेढोरें असतील, तेच पुढारी होऊन लढाईचे वेळीं आपले नांव गाजवीत, व यश सपादन कळून परत आल्यावर स्वतःच्या धर्यां जेनयाजन करीत.

या वेळी बहुतेक लोक शेतीवर अवलबून असत समाजामध्ये वर्णभेद मुऱ्ठीच दिसून येत नव्हता लोक अतिशय युद्धकुशल व धाडसी कामे करणारे असत या वेळीं तांदूळ या धान्याची प्रगति नसून जव व गहूं यांची जास्त वापर होती मांसाहारही चालू होता घोड्यांचे मांसही खाण्याकरिता उपयोगात आणीत असत सोमवळीचा रस हें पेय त्या काळीं मोठें सर्वमान्य असे सुंदर पेय ठरले हेतों ऋग्वेदकालीन कढी या पेयांचे मोठें सुंदर वर्णन करीत हा सोमवळीपेयप्रसार पुढे एवढा वाढत गेला कीं, पुढे सोमाची देवताच तयार होऊन तिची पूजाअर्चाही सुरु झाली

वस्त्रे विणप्याची कला व सुतारकाम यांची तस्कालीन लोकसमाजात चांगली अभिवृद्धि झालेली होती त्या वेळीं सोने, चांदी व लोखड ल्या धातूचा स्थलविशेषीं व कार्यप्रसंगीं उक्त उपयोग करीत असत. त्यांचा उपयोग करण्याचे त्यांना चांगले झाल हेते. सुवर्णादिकांचे दागदागिनेही त्या काळीं अमलात आलेले होते.

खोलडाचीं हस्यारें, चिलखते, भाले, तरवारी, थाण इत्यादिकांतही स्थांची प्रगति होती तसेच कंठ्या, कहीं, तोडे, सुवर्णयुक उरखाणे, सुवर्णमुगुट याच्यातही प्रगति झालेली होती शिल्पकलेत बराच शिरकाव झाला होता दगडावरील खोदीव कामात मात्र प्रगति झालेली नव्हती कारण त्या वेळी युर्तिपूजेवर भर नसल्यामुळे त्या कामास पुष्ट भिल्यास काहीही कारण नव्हते

त्या काळचे सामाजिक निर्बंध सांधेच असून कुलपति सस्थेस अनुलक्ष्यून होते. आप हा कुटुंबातील मुख्य असून त्याचे पुत्रपौत्रादिकी एकाच कुटुंबात परिवारासह आनंदाने राहत असत प्रत्येकांच्या घरी अभिहोत्र असे व त्यास लागणारा सोमरस व दुसरी काहीं हवनद्रव्ये घरातील खिया तयार करीत असत हा होमाच्या वेळी येऊन चजमानास संपाति, संतति व आरोग्य हीं देण्याकरितां आकाश, नक्षत्रमङ्गल आणि पृथ्वी या दैवतांस आवाहन करण्यात येत असे हा गृह्यज्ञांत खियाही भाग घेत असत तत्कालिन खियानीं अनेक स्तोत्रे वर्गे रचलेलीं असून तीं अद्यापही लोकविश्रुत आहेत

त्या काळात खियाना अवास्तव नव्हते लौकिकरीत्या त्यांना योग्य स्थान देण्यात येई, व जनानखान्यात त्यांना कोऱ्हून ठेवण्याचीही चाल नव्हती नवरी मुलगी आपला नवरा स्वत च पसत करीत असे पण त्याबरोबरच मातापित्यांची आज्ञाही त्या मुली शिरसाच्य भानण्यास चुकत नसत त्या वेळच्या खिया स्वकार्यतपर व दक्ष असत. त्या पहाटेसच निव्रेतून उटून आपल्या पतीस स्वत च्या कामास जाण्यास मुचवीत अविवाहित मुलीस बापाच्या मिळकतीस वारसा मिळत असे, आणि पतीच्या निधनानतर विघ्दवांचे पुनर्विचाह करण्यास पूर्ण मुभा होती.

विवाहविधि तत्कालीन समाजास योग्य असेच होते विवाहसमारभाचे प्रसंगी नवरा मुलगा व नवरी मुलगी एकमेकांस योग्य वचनानीं प्रबंधित करीत असत तत्कालीन वचनपद्धति फ्रिवेदीत वर्णिलेल्या आहेत तात्त्विक मीमांसेकरितां तत्संबंधीं काहीं अवतरणे येथे देणे अवास्तव होणार नाही

“ हे वधू ! तुझ्या पतीच्या गृहात सुमुद्रतवर प्रवेश कर ! आमच्या गळ्यांचे, मोलकरणांचे व गुरांडोरांचे कल्याण कर कोधापासून तुझे डोळे अलिस असोत तुझ्या पतीस सुख होईल अशी शुश्रूषा कर आमच्या गुरांडोरांचे चांगले कर तुझ्ये मन प्रफुल्लित आणि तुझे सौंदर्य अठळ राहो वीर पुरुषांची जननी हो व देवांच्या ठिकाणी भक्ति ठेव. आपल्या गळ्यांचे, मोलकरणांचे आणि गुरांडोरांचे हित पाहात जा ”

“ सर्व देवता आमचीं मने एक करोत पातरिश्वन् धात्रि आणि सरस्वति हीं आमचे सुलभ करो ” — कृग्वेद, १०-८५-४२ पासून ४७ पर्यंत

नवरी मुलगी ही आपल्या पतीच्या घरी नव्यानेच येणार असल्यानें तिला योग्य आज्ञा देण्यात येत असत उपरिनिर्दिष्ट जें प्रथम सुत्र दिलेले आहे, त्यावरून त्या काळी नव्या मुलीस कोणकोणस्या विशिष्ट आज्ञा ऐत हें कळून येते याप्रमाणे योग्य माझ

व ब्रतिष्ठा जीव प्राप्त ज्ञाली आहे अशी गृहपती कुलपतिसंस्थायुक्त कुटुंबाची मास्कीण घेऊन दृद्धापकाळ्यर्थे आपल्या परीकी सलग्म होत्साती काळ कंठीत असे.

अनेक बायका करण्याची चालही या वेळी प्रचलित होती परतु बहुशः मोठमोठे सरदार आणि राजे लोकच एकापेक्षा अनेक विवाह करीत असत व करू शकत असत. सर्वेसामान्य समाज एकच बायको संभाळून आनंदाने कालक्रमण करी

बापाच्या मिळकतीचा व इस्टेटीचा वारसाहक पुत्राकडे येत असे जर पोटी पुत्र नसेल तर तो वारसाहक आणि त्या इस्टेटीची मालकी मुलीचा मुलगा दत्तकरूपाने घेऊन त्याच्याकडे देत असत अगर क्वचित प्रसरीं दुसऱ्या कोणासही दत्तक मृणून घेतले जाई व त्याच्या नवीं वारसा हक्क करून दिला जाई

मृत्युसंस्कारासंबंधी त्या काळीं अशी व्यवस्था व रीतीरिवाज प्रचलित असे कीं, प्रेतास मृतमाती घेऊन प्रेतसंस्कार करीत असत त्यानंतर लौकरच अभिसंस्काराची रीत प्रचारात आली प्रेतास अभिसंस्कार घेऊन त्याची रक्षा त्या काळीं जमिनीत पुरुन टाकीत असत मृत्यूने वेळी, मृत्युशय्येवरील माणसास मृत्यूनंतर सुस्थिति प्राप्त झावी मृणून प्रार्थना करण्यात येत असे त्या प्रार्थनातील तस्वे मोठीं उदात्त असत

“ हे मृत्युपंथस्थ गृहस्था ! त्या सुखदायक स्वर्गमार्गाकडे वलून आपल्या पूर्वजांच्या भेळांत जाऊन संलग्म हो यमास भेटून तुझ्या सत्कर्मांची फले अनुभवास आण पापास मार्गे ठेव आणि तू आपल्या गृहात आतों प्रवेश कर ! ”

“ हे आत्म्या ! हे ठिक्काप्रसोडून दुसऱ्या ठिकाणीं जा पूर्वजांनी तुमच्याकरितां निराळी जागा आणि निराळे ठिकाण योजून ठेवले आहे ते ठिकाण सूर्य, चकाकणारे पाणी आणि तेज यांनी अत्यंत रमणीय असे आहे यमराज मयथास ती जाणा देतो.”

— अद्यवेद, १०-१४-७ ते ९ पर्यंत

ऋग्वेदात मृत्यूनंतर प्राप्त होणाऱ्या नरकांची कोठेही माहिनी दिलेली नाही एवढेच नव्हे तर ऋग्वेदामध्ये नरकवासाचे नावही सांपडत नाही यावरून त्या वेळीं नरकवासाची भावना प्रचलित नसावी असे स्पष्ट होतें कारण तसें जर नसतें तर ऋग्वेदामध्ये नरकवासांच्या बराच उल्लेख असावयास पाहिजे होता मृत्यूनंतर मृतांच्या आत्म्यास सौख्य आणि शांति भिलो या उद्देशाने मात्र प्रार्थना करीत असत मृत्युसंबंधाची भीषण कल्पना त्या वेळीं समाजाच्या डोऱ्यासमोर नव्हती मृत्यु हें एक सर्वेसामान्य चक आहे व ते सतत फिरत असते त्यात कोहीही विशेष असे नाही अशीच भावना तत्कालीन ऋग्वेदामध्ये प्रथित केली आहे

तत्कालीन क्षत्रियांचे पूजनीय दैवत प्रथम सृष्टि हें होतें पुढे सृष्टीच्या देवांच्या पूजेत तिचे रूपांतर ज्ञाले क्षत्रिय हे गुणाहक आणि मननपूर्वक कोणत्याही गोष्टीचा विचार करणारे असे असल्यामुळे तेजस्वी अशा आकाशमंडलासंबंधी त्यांनी आपला विकार चालविला विचाराकल्पनांतीं त्यांना आकाशमंडलासंबंधी अत्यंत आदर वारूलागला आणि यासच ते भक्तिभावपूर्वक व श्रद्धायुक्त अंतःकरणाने पूज्य मानू लांकले.

त्याचीच पूजा करू लागले त्यावेळी त्या आकाश दैवतास ते 'यौसु' या नावानें सबोधीत असत ग्रीक लोकांमधील 'इयूस' आणि आर्य क्षत्रियांमधील 'यौसु' हे समानार्थक शब्द आहेत किंचित् अपत्रंशरूप पावले आहेत एवढेच तत्कालीन क्षत्रियलोक दिवसास आका शाची पूजा करावयाची असल्यास 'मित्र' या दैवतास सबोधीत असत, आणि रात्री आकाशाची पूजा करावयाची असल्यास 'वरुण' या दैवतास सबोधीत असत मेघ उत्पन्न करणाऱ्या आकाशास ते विशेष आदरार्थानें सबोधित असत कारण मेघांपासून त्यांच्या उपजीविकेस मुख्य आश्रय मिळत असे मेघ उत्पन्न करणाऱ्या आकाशास ते 'इद्र' या सबोधनानें सबोधीत असत यावरूनच पुढे आर्यांचे श्रेष्ठ दैवत 'इद्र' हे प्रचारात आले तत्कालीन क्षत्रियामध्ये आकाश हे दैवत तर विशेष पूज्य मानीतच असत, पण त्यांच्या माणोमाण 'सूर्य' हे दैवतही मानीत असत 'आदिति'च्या तेजापासून स्वतःही तेजस्विता भिळाबी म्हणून तेजस्वि क्षत्रिय 'आदिती'ची उपासना करीत असत जो गायत्रीमत्र सर्व आर्यावतांत दुमदुभत आहे तो विश्वामित्र राजर्षीकृत गायत्रीमंत्राही सूर्योंपासनेस अनुलक्ष्यनं आहे एवढेच नव्हे तर स्वतचे ठायी अतुल तेजाची वृद्धि होण्याकरिता आणि 'आदिती'ची उपासना करण्याकरिता क्षत्रियांनी मुद्दाम रचलेला असा तो सूर्योंपासनासूत्रसबोधक गायत्रीमत्र आहे गायत्रीमत्राचा सबध सूर्योंपासनेशी अगदी हड आहे सूर्य, सवितृ अथवा आदित्य हे \*क्षत्रियांचे पूजनीय दैवत असून त्याची मनोभावे प्रार्थना करण्याकरिता गायत्रीमत्राची योजना केलेली आहे

दररोज हा गायत्रीमत्र उच्चारित्याशिवाय क्षत्रिय आपल्या कोणत्याही कामास प्रारंभ करीत नसत प्रथम गायत्रीमत्रद्वारा तेजस्वी सूर्याची उपासना, आणि नतर पुढील दैनिक क्रम अशी हड आर्यणी होती क्षत्रियांच्या या मनोभावनेपासून व अत करणापासून उद्भूत होत असलेल्या प्रार्थनेशी फलेही त्याना भरपूर चाखावयास भिळालीं व सूर्य-प्रमाणे तेजस्विता त्यांच्या ठायी निर्माण झाली ही गोष्ट इतिहासविष्यातच आहे

वैदिककाली सूर्यांचे नाव 'विष्णु' असेही होते पुढे हेच नाव सर्वसरक्षक अशा परमेश्वरास सबोधण्याप्रीतर्थ योजिण्यात येऊ लागले उदयाचलाचा बालार्क, माध्यान्हंचा सूर्य आणि संध्याकाळचा मावळणारा सूर्य हे तीन प्रकार विष्णुन्या तीन पावलानी सबोधित होत असत म्हणजे या तीन सूर्यवस्थाना विष्णुचीं तीन पावले मानीत या तीन पावळांतच सर्व ब्रह्माण्ड व्यापून गेलेले आहे अशी त्या काली भावना होती व ती खरीही पण आहे कारण सूर्यांच्या ह्या तीन अवस्थांच्या अगभूतच सर्व ब्रह्मांडाची धारणा अतर्भूत झालेली आहे विष्णुचीं हीं तीन पावले म्हणजेच सूर्यांच्या ह्या तीन अवस्था, सर्व

\* क्षत्रियांचा संबध आकाशाशीं व आकाशस्थ सूर्याशीं एवढा निकट असल्यामुळे, सूर्यांच्या तेजाचीं ते मनोभावे उपासना करीत असल्यामुळे, आणि सूर्यप्रमाणे तेजस्विता त्यांच्या ठायीं असल्यामुळेच त्यांचा विशेष हड संबध आकाशस्थ दैवतांशीं जोडला गेला क्षत्रिय शब्दाची जी बुद्धिति प्रथम प्रकरणात दिलेली आहे, ती या क्षात्रियोजनेच्या संचालनाने भरपूर स्पष्टत्वनिवर्दशक अशी होते

चराचर व जडाजड चित्कलांशी हठ संबंध ठेवणाऱ्या आहेत आणि म्हणूनच विष्णुचर्चा हीं तीन पावळे सर्वव्यापी अर्शी आहेत.

पुराणातरी विष्णुच्या तीन पावळांसंबंधी भलतयाच तज्जेवा बोध करून देणारी कल्पितकथा वर्णिली आहे. परंतु त्या कथेचे मूळ रहस्य मोठे मननीय असे असून उपरि-निर्दिष्ट विष्णुच्या तीन पावळांशी निकट संबंध ठेवणारे असे आहे ती पुराणातरीची कथा येथे देत बसणे अप्रस्तुत जरी असले तरी ओधाओधानेच आलेला एक मननीय प्रश्न त्या योगाने स्पष्ट होत असल्यामुळे तदिदिषयक वर्णन येथे देणे अप्रयोजकपणाचे होणार नाहीं असे वाटल्यावरून तत्संबंधी योग्य खुलासा करण्याचे ठरविले आहे

बळी आणि वामन या दोन पात्रासबंधी ही कथा वर्णिली आहे त्या कथेचे त्रोटक वर्णन असे आहे की, बळी हा एक मोठा राजा होता व त्याने आपल्या अतुल पराक्रमाने दशादिशा ज़िक्रून घेतल्या होत्या त्याचे विष्णुवर अत्यत प्रेम होते, परंतु विष्णु हा तुला नेहमीं तास देत असतो असे त्याच्या अतकरणात असुरांनी कपट शिर-विल्यामुळे तो विष्णुच्यासबंधी अप्रीति दर्शवू लागला एवढेच नव्हे तर त्याच्याशी युद्धही करण्यास तयार झाला त्या वेळी हद्र हा विष्णुकडून झाला व त्याचे युद्ध लागले-त्यांत इदाचा व विष्णूचा पराजय झाला व बळी विजयी ठरला पुढे इदादिकांनी तप-श्चर्या केल्यावर भगवान् प्रसन्न झाले व आदितीच्या पोटीं जन्म घेऊन मी बळीस आक्रमण करीन असे उद्गारले त्याप्रमाणे पुढे आदितीचे पोटीं स्वयज्योति, स्वयप्रकाश, स्वतःश्री अशी एक दिव्य व तेजस्वि मूर्ति अवतरली त्यास वामन या नांवाने संशोधण्यांत येऊ लागले पुढे बळीच्या येथे यज्ञप्रसग चालू असतां तेथे हा वामन गेला व आपल्या तेजस्वितेने त्याने बळीस दिपवून टाकले बळीने वामनास त्याचे रहाण्याचे ठिकाण, नांव अर्हिबापाचे नाव, अभ्यास, स्थळ वैगैरेसबंधी प्राथमिक सामान्य माहिती विचारली, तेव्हां तो म्हणाला, “ माझा वास कोण्याही एका स्थळीं नाहीं मी नेहमीं भटकत असतो मला माझ्यासबंधी जास्त माहितीही काही नाही मी आपणाकडे आलों असून मला काही दान याल अशी आशा आहे ”

वामनाचे हें भाषण ऐकून बळीने त्यास आपली इच्छा दर्शविष्ण्यास सांगितले. तेव्हां वामन म्हणाला, “ मला दुसरे तिसरे कोहीं माणावयाचे नसून फक्त तीन पावळे जागा मला दे म्हणजे मी आपला कायमचा आश्रम बांधून त्या ठिकाणी राहीन.”

बळीला याबदल कोहींही कठिण असे वाटले नाहीं आणि तो तें दान त्यास अरेण करण्यास उचुक्त झाला, परंतु मध्येच शुक्राचार्याने त्यास सुन्नविले की, “ हा विष्णु आहे हे प्रथम लक्षांत ठेव आणि मग त्याला दान देण्याची हिमत धर.”

त्याच्या या सूचनेकडे बळीने विशेषसे लक्ष दिले नाहीं. आणि त्याने तीन पावळे जागा अर्पण केलीच. त्याबरोबरच त्या वामनरूप विष्णूनै विराटस्वरूप आण करून एका पावळातच सर्व भूप्रदेश आटविला दुसऱ्या पावळात नभोमंडल आट-विले आणि तिसरे पाऊळ कोठेवाचे अशाबद्द बळीला प्रश्न केला, बळीने स्वतःच्या

विराचर तिसरा याय टेवण्यास विष्णुसंगतांच बळीचे विष्णुरूप वामनाचे तिसंगा पाऊलगणार्तीत आटले गेले. याप्रमाणे तीन पांधले जागा विष्णुरूपी वामनास बळीने दिली.

याप्रमाणे पुराणांतरी ही गोष्ट वर्णिली आहे मूळव्या वास्तव स्थितीस निराळेच स्वरूप या पुराणोक्त कल्पित कथेने आणून सोडले आहे सूक्ष्मदृशीने विचार केला असता या गोष्टीचे धारोदरे फारच दूरवर म्हणजे उपरिनिविष्ट सूर्योच्या आकाशस्थैर्यी निगडित झालेले आहेत असें दिसून येते ते कसे त्याचाच आता विचार करा-वयाचा आहे

पुराणांत बळिं असें जें नाव या कथेत वर्णिले आहे ते 'बळि' या मूळ शब्दाचे अपभ्रंशरूप आहे 'बळि' या शब्दाचा स्पष्टार्थ 'ओळ' 'रांग' असा होतो 'बळी'चे राज्य दशादिशा पसरले होते, हा अलंकार आकाशस्थ ओळी सर्वत्र पसरल्या आहेत या स्पष्टार्थाचा योतक आहे 'विष्णुवर बळीचे अत्थत प्रेम होते' हा पुराणोक्त अलंकार सूर्योच्यां या आकाशस्थ ओळीचा निकट संबंध आहे या स्पष्टार्थाचा योतक आहे विष्णु म्हणजे सूर्य हैं मार्गे स्पष्ट केलेलेच आहे

विष्णुपासून बळीला त्रास पोंचू लागला, हे पुराणोक्त रूपक सूर्योच्या आक्रमण स्थितीचे योतक आहे 'इद व विष्णु योच्याशीं बळीचे पदेनासे झाले' ही पुराणोक्त कथनशैली सूर्य आणि भेद्य याच्या आक्रमणस्थितीची दिव्यशक्त आहे इशाचा व भेदाचा संबंध मार्गे वर्णिलेलाच आहे 'आदितीच्या पोटीं जन्म घेऊन मी बळीस आक्रमण करीन असें भगवान् उद्धारले' असा अलंकार पुराणोक्त कथेत आहे त्याचा स्पष्टार्थ असा आहे कीं, सूर्य नेहमीं आकाशस्थ ओळीस म्हणजे वृत्तांस आक्रमीत असतो 'ुढे आदितीच्या पोटीं स्वयंज्योति, स्वयंप्रकाश, स्वतंशी अशी दैदीप्यमान मूर्ति अवतरली ती मूर्तीच वामन होय' असें रूपक पुराणात वर्णिले असून त्याचा स्पष्टार्थ असा आहे कीं, साधितु देखता जी आदिति तिनें युक्त असा प्रभाकर अवतरला आहे म्हणजे सूर्य हा आदितीयुक्त आहे तोच सूर्य वामन होय सूर्यास मनाचा स्वामि मानलेला आहे, अर्थातच सूर्य हा एकतर सूर्य वा मन होय म्हणजे 'वामन' हा पुराणोक्त शब्द मन वाचक सूर्यास उद्देशून योजिला आहे विष्णु हा शब्दही सूर्य व्याचकच आहे.

'बळीस वामनाने आपल्या तेजस्वितेने दिपवून टाकले' असा पुराणोक्त अलंकार असून त्याचा स्पष्टार्थ आकाशस्थ ओळीस म्हणजे वृत्तांस सूर्य आपल्या तेजाने दिपवून सोडतो असा आहे 'बळीने वामनास नाव गाव ठिकाण वगैरे विचारले असता मी नेहमीं भटकत राहणारा आहे असे त्याने सांगितले' या पुराणोक्त कूटाचा अर्थ असा आहे कीं, सूर्य हा नेहमीं आक्रमण करीत असतो तो स्वस्य नाहीं.

'बळीला वामनाने तीन पांधले जागा मागिली व तेथेच मी कोपली आश्रम आघीन असे ती म्हणाला' असा वृत्तांपर्यंत पुराणीतरी आहे तो स्पष्ट केला असता असे



वीर अर्जुन वान मार कर श्री भीष्म पितामा के लिये  
भूमि से पानी निकाल रहे हैं ॥



दिसून येते कीं, आकाशमंडळ हेच सूर्याचे आश्रमस्थान असून उदयाचलाचा बालाक, मध्यान्हांचा सूर्य आणि संध्याकाळ्वा मावळणारा सूर्य हीच विष्णुचीं तीन पावळे हेत ऋग्वेदकालीं ह्या सूर्याच्या तीन अवस्थांसच विष्णुचीं तीन पावळे म्हणून संबोधीत असत ही वामन-बळीची कथा निर्माण होण्यास ऋग्वेद-कालीन विष्णुचीं तीन पावळे ही भावनाच मूळ कारण झाली म्हणजे मूळ वस्तु स्थितीचा विपर्यास करून स्वार्थी भावनेने मूळ रूपकास अनुसरूनच ही एक नवीन कपोलकलिपित व रूपांतरित कथा अन्योक्तिप्रकारांने वर्णिली गेली

‘वामनरूप विष्णुने विराटस्वरूप धारण करून प्रथम पावळांतच सर्व भूमडळ व्यापून टाकळे दुसऱ्या पावळाने स्वर्गमडळ व्यापिले, व तिसऱ्या पावळाची गणति बळीलया शरीरव्यासांत गणली’ असा या कथेचा शेवट पुराणांत आहे याच स्पष्टार्थ असा आहे कीं, सूर्य हा सर्व दिग्गणांवर प्रकाशित होणारा असून आकाशस्थ बळि म्हणजे वृत्तांनाही व्यापून टाकणारा आहे.

याप्रमाणे या बळिवामनाच्या पुराणोक्त कलिपित कथेची मूळ आवृत्ति असून त्याचे रूपातर बळी नावाचा दानशूर उदार राजा व वामन वेषधारी कपटी ब्राह्मण अशा सामान्य अर्थी पुराणकारांनी अलंकारयुक्त रीतीने प्रथित केले आहे परतु त्याचा खरा खुलासा वरीलप्रमाणे असून वैदिककालीन क्षत्रिय सूर्यासबर्धी विशेष आदर बाळांत असल्यामुळे तत्संबंधी त्याचे विचार ते नेहमी प्रकट करीत असत असाच एक विचार त्यानी आपल्या सूर्य दैवतासबर्धी प्रकट करून सूर्याच्या आक्रमणास ‘विष्णुची तीन पावळे’ अशी सार्थ उपमा दिली व त्याचाच एवढा कल्पतरु पुराणकारांनी प्रसुत केला. सारांश, ही त्रिपाददानाची कथा ऋग्वेदकालीन विष्णुचीं तीन पावळे या भावनेस गृहीत घरून मनरंजनार्थ रचली गेली अस्तु

वेदकालीं जें सूर्यास विष्णु असें नाव होतें तेंच पुढे हीश्वराचक रीतीने प्रचारात येत गेले. वेदकालीं क्षत्रिय अभीचीही पूजा मनोभावे करीत. हवन वगैरेही करीत असत. वैदिककालीं बारुद, गोळी, बंदुका, तोफा इत्यादिकांचा प्रचार नव्हता या काळीं झालेल्या लढायाच्या वर्णनांत अशा हृत्याराचा कोठेही उल्लेख केलेला आढळून येत नाहीं तसेच प्राचीन चित्रकलेतही बदुका तोफा वगैरेचे प्रदर्शन कोण्याही चित्रामधून केलेले दिसून येत नाही

सामाजिक बाबतीसबधाने विचार केला असती त्या काळीं एकच क्षत्रिय वर्ण होता नंतरच्या काळीत म्हणजे आज सुमारे तीन हजार वर्षीपूर्वी भारतीय युद्धाचे वेळी क्षत्रियकुलाचवंतंस श्रीकृष्णांने अर्जुनास गीतार्थम् कथन केला तेव्हा मात्र यामन्ये क्षत्रिय, ब्राह्मण, वैद्य, शृंग या चार वर्णांची व्यवस्था स्पष्टपणे गुणकर्मातुसार विभागाली गेली असत्याचे दिसून येते \* मात्र ही वर्णव्यवस्था केवळ ज्याच्या त्याच्या गुणकर्मावर

अवलंबून होती पुढे हिंदुधर्मकाली तिचेच रूपातर अगदीं निकृष्टावस्थेत ज्ञाले प्रथम क्षत्रिय हा एकच वर्ण होता. नंतर त्या क्षत्रियांतच विशेष युद्धकलानिपुण व धार्डसी असे जे वीर दिसून आले त्याना क्षत्रिय या विशिष्ट सज्जेने सबोधण्यात येऊ लागले या प्रथमच्या क्षत्रियातच ज्याची वृत्ति कमजोर, भेकड पण, ब्रह्म (ईश्वर) विषयक अशी दिसून आली त्याना ब्राह्मण या सज्जेने सबोधण्यात येऊन, बैठी कामे करण्याचे कार्य त्याच्यावर सोपविष्ण्यात आले त्या क्षत्रियांमधूनच व्यापारी वृत्तीत निष्णात असे काहीं लोक आढळून आले त्याना वैश्य या सज्जेने सबोधण्यात येऊन त्याची योजना वणिगवृत्ती-कडे करून दिली गेली आणि या तीनही प्रमुख कर्तव्यात प्रगति करून घेण्याची ज्याची बुद्धि दिसली नाही, त्याना शूद्र या सज्जेने सबोधण्यात येऊन त्याच्याकडे सेवाधर्म सोंपविला याप्रमाणे मूळच्या क्षत्रियवर्णातूनच गुणधर्मविभागाप्रमाणे निरनिराळ्या वर्णाची उत्पत्ति झाली. एका ऋग्वेदापासूनच जसे पुढे चार वेद निर्माण झाले, तसेच एका क्षत्रिय वर्णापासूनच पुढे चार वर्णांची उत्पत्ति झाली. ही गोष्ठ विशेष लक्षात ठेवण्यासारखी आहे मात्र हे वर्णांचे भांडवल वैदिककाली नव्हते वैदिक-काली एकच वर्ण प्रचलित होता आणि तो क्षत्रियवर्ण होय ऋग्वेदातील दहावे मडलां तर्गत शेवटल्या म्हणजे नव्वदाव्या अःयायातील सहाव्या अनुवाकाच्या सातव्या मत्रात चारुवर्णाचा थोडासा उल्लेख केलेला आहे परतु हा मत्र वेदकाली रचला नसून भारतकाली रचलेला आहे ऋग्वेदाचा शेवटला भाग भारतकालीच पूर्ण झाला

त्याकाली क्षत्रियांचा सर्वश्रेष्ठ असा दर्जा होता क्षत्रियांनी ब्रह्मविद्येतही अत्यत प्राविष्य मणादन केले होतें अग्रिहोत्रातील रहस्य याज्ञवल्क्यास क्षत्रिय जनकानेच शिकविले होते जनकराजाच्या राजदरबारात गहन अशा अःयात्मविषयाची नेहमी चर्चा चालत असे बाबु रमेशचंद्र दत्त यांनी ही वैदिककालीन क्षत्रियांची भेष्टवदर्शक प्रणाली वर्णिली आहे

याप्रमाणे वैदिककालीन क्षत्रियाच्या रीतिरिवाजाची माहिती असून तीवरून तत्कालिन क्षत्रियांनी समाज केवढा उभत्यवस्थेत आणून सोडला होता हेही स्पष्ट होते



# प्रकरण सातवें

## क्षत्रिय आणि भारतीय काळ

~०००५००~

[ इसवी सनापूर्वी ३००० वर्षांपासून तों इसवी सन ६०० पर्यंत ]

- १ भारतकाळ.
- २ भारतीय युद्धकाळ.
- ३ भारतीय युद्धांतील सैन्यगणना.
- ४ रामायण आणि महाभारत.
- ५ पुराण ग्रंथ.
- ६ पुराणोक्त भिक्षुकी प्रतिपादन
- ७ भारतीयकालीन रीतिरिवाज.
- ८ छप्पन देशके राजा क्षत्रिय बहादुर.
- ९ जुन्या देशांची नवी नांवें
- १० कैलास, वैकुंठ, स्वर्ग व स्वर्गगंगा
- ११ राक्षस-दस्यु.

**१. भारतकाळ**—श्रीकृष्णाच्या वेळवा जो काळ त्यास भारतकाळ अशी सज्जा प्राप्त झालेली आहे या काळातच कौरव-पाडव या क्षत्रियांचे सुप्रसिद्ध असे भारतीय युद्ध झाले आर्य क्षत्रिय जेव्हा आपल्या वसाहती करून आपल्या वास्तव्य स्थलास 'आर्यावर्त' या नावाने सबोवू लागले, तदनंतर लोकरच भरत नावाचा एक सुप्रसिद्ध विजयी क्षत्रिय राजा आर्यवर्तात चमकू लागला होता. त्याच्या भरत या नामाभिधानावरूनच पुढे आर्यवर्तास भरतभूमि, भरतखंड, भारतमाता, भरत-भूमि इत्यादि नावें प्रचलित आली. तेथूनच भारतकालास प्रारम्भ झालेला आहे

**२. भारतीय युद्धकाळ**—शालिवाहन शकाच्या पूर्वी ३१८० च्या कालगुनात राजा परिक्षिताचा जन्म झाल्याचे उपरि उभद्दत केलेलेच आहे परतु कुरुच्या वशात दोन परिक्षित होऊन गेले पहिला परिक्षित हा कुरुचा पुत्र असून तो अर्जुना च्या पूर्वीच्या अठराव्या पिढीचा पुश्य होय असे मानलेले आहे. दुसरा परिक्षित हा अर्जुनाचा नातू होय. यावरून पाहिले असतां शालिवाहन शकाचे पूर्वी ३१८० च्या कालगुनात पहिला परिक्षित जन्मला असावा याप्रमाणे गणती केली असतां दुसऱ्या परिक्षितीपर्यंत वीस पिढ्या होतात अर्धातच वीस पिढ्यांची दोन हजार वर्षे लोटल्या-नंतर दुसऱ्या परिक्षितीच्या वेळी म्हणजे इसवी सनापूर्वी अकराशे किंवा बाराशे वर्षांच्या

सुमारास म्हणजे आज सुमारे ३१०० वर्षीपूर्वी कौरव-पांडवांचे भारतयुद्ध ज्ञालेही विचार-सरणी वस्तुस्थितीस घरून वाटते

भारतीय युद्धकालासबधी पुराणांत शकदिग्दर्शन केले नसल्यामुळे तत्सबधी विद्वानांत फारच मतभेद आहेत अनेक ज्योतिर्विदानी व विद्वानांनी भारतीय युद्धकाल निर्णयासंबधी आपापली मते अनेक साधकबाधक प्रमाणावरून पुढे मांडलेली आहेत भारतयुद्धकालनिर्णय करण्यापूर्वी अनेक विद्वानांच्या कांही मतांचीही यादी येथे दिली असता ती अप्रस्तुत होणार नाही

श्री० विसाजीपंत लेले यांनी असे प्रतिपादन केलेले आहे की, शालिवाहन शकाचे पूर्वी ५२०६ हा काळ भारतीय युद्धकाल होय श्री० जनार्दन बाळाजी मोडक यांनी शालिवाहन शकाचे पूर्वी ५०७८, श्री० चितामणराव वैद्य यांनी शालिवाहन शकाचे पूर्वी ३१७९, श्री० वराहभिहिर यांनी शालिवाहन शकाचे पूर्वी २५२६, श्री० टिळक यांनी शालिवाहन शकाचे पूर्वी १५७८, श्री० रमेशनंद दत्त यांनी शालिवाहन शकाचे पूर्वी १४७८, श्री० त्रिंगु काळे यांनी शालिवाहन शकाचे पूर्वी १३४१, श्री० केशव-राव दसरी यांनी १२७५, श्री० वेळंडी अश्यर यांनी १२७५ आणि पांचिमात्य पडितांनी ३० सनापूर्वी १२०० याप्रमाणे भारतीय युद्धकालासबधी आपापलीं मते पुढे मांडली आहेत पाश्चात्य पडिताच्या मते भारतीय युद्ध ३० सनापूर्वी सुमारे १२०० वर्षीपूर्वी म्हणजे आज सुमारे ३१०० वर्षीपूर्वी ज्ञालेले आहे राजवशावलीच्या गणती-वरून, तदुत्थगिक इतर अनेक प्रमाणावरून आणि ऐतिहासिक प्रमाणावरून याच सुमाराचे काळी भारतीय युद्ध ज्ञाले असावे असे वाटते आणि तोच भारतीय युद्धाचा काळ आपण गृहीत घरून चालू या

**३. भारतीय युद्धांतील सैन्यगणना**—भारतीय युद्धात अठरा अक्षोहिणी सैन्य होतें असे महाभारतामध्ये प्रतिपादन केलेले आहे सोबतच्या तक्षस्यावरून ती गणती कळून येण्यासारखी आहे मेंगस्थनिज याने भारतवर्षाचे वर्णन दिले आहे, त्यात तो म्हणतो की, प्रत्येक रथात सारथ्याशिवाय आणखी दोन दोन योद्दे व प्रत्येक हत्तीवर माहुताशिवाय आणखी तीन तीन योद्दे बसत होते त्याशिवाय प्रत्येकास एक याप्रमाणे तितकीच सरबराई करणारांची संख्या धरलेली आहे कारण अश्वगजांची व्यवस्था ठेवणारे, एकंदर सैन्यास घास, दाणा, पाणी, रसद आणि युद्धोपयोगी शस्त्रसामुद्री पुरविणारे आणि जखमी ज्ञालेल्या सैनिकांची शुश्रूषा करणारे व त्यांना डोर्लंत घालून उचलून नेणारे इत्यादि लोक रणागणावरच पूर्वी हजर राहात असत व हल्लीही हजर राहातात या महत्वाच्या कामाकरिता लढाऊ सैन्याहितकेच लोक किंबहुना त्यापेक्षांही जास्त लोक रणागणावर हजर ठेवण्याची रीत प्रचलित असे. या मानानें पाहाता भारतयुद्धात रणागणावर एकंदर सरासरी एक कोटि मनुष्यबळ हजर होते असें दिसते.

## अठरा अक्षोहिणी सेन्याची गणती

( ३३३ )

| प्रकार                                                              | पति | सेनापति | गुरुम | गण  | वाहिनी | पृथका | चमू  | अस्तीकिनि | एक अक्षोहिणी | अठरा अक्षोहिणी | योद्धाचार्य | अठरा अक्षोहिणी |
|---------------------------------------------------------------------|-----|---------|-------|-----|--------|-------|------|-----------|--------------|----------------|-------------|----------------|
| १                                                                   | २   | ३       | ४     | ५   | ६      | ७     | ८    | ९         | १०           | ११             | १२          |                |
| इती                                                                 | १   | ३       | ५     | ८   | २५३    | ७२३   | २१८३ | २१८७      | २१८७०        | ३९३६६०         | ११८०८०      |                |
| स्व                                                                 | १   | ३       | ३     | २७  | ८७     | १४३   | ७२३  | २१८७      | २१८७०        | ३९३६६०         | ७८७३२०      |                |
| घोडे                                                                | ३   | १       | १     | २७  | ८७     | २४३   | ७२३  | २१८७      | २१८७०        | ३९३६६०         | ११८०८०      |                |
| पायदर्द                                                             | ५   | १५      | १५    | १३५ | ४५     | १२९५  | ३६४५ | १०१३५     | १०१३५०       | ११६८३००        | ११६८३००     |                |
| एकूण.                                                               |     |         |       |     |        |       |      |           |              | ३९३६६००        | ५९१७५८०     |                |
| यांशिकाय संस्तरांद करणारे व घासदणा करीते देणारे बाजारछुणांने तितकेच |     |         |       |     |        |       |      |           |              | ५९१७५८०        | ५९१७५८०     |                |
| एकूण ..                                                             |     |         |       |     |        |       |      |           |              | १०२३४१६०       | १०२३४१६०    |                |

या भारतीय युद्धात छ पक्कोटी यादवांचा सहार करण्यात आला अशीही कथा आहे परतु ती वस्तुस्थितीस धरून नाही कारण रणागणावरील व इतर योद्धे आणि सरभराई करणारे लोक मिळून एकदर एक कोटीच लोक होते असें सैन्यगणतीवरून दिसून येते शिवाय दुसरी शाका अशी आहे की, चंद्रवशी यादव लोकच जर या युद्धात छपनकोटी मारले गेले असतील तर एकदर भारतलोकसख्या तरी अशी किंती असावी ? सृष्टीची लोकसख्या वृद्धिगतावस्थेप्रत असून हळी सबध द्युस्तानची लोकसख्या बत्तीस कोटी आणि पृथ्वीची एकशे ऐशी कोटी आहे तेव्हा या दृश्याने विचार करतांही भारतीय युद्धात छपन कोटी यादवाचा सहार होणे सभवनीय दिसत नाही एकदरीत विचार करता असें दिसून येते कीं, ते छपन कोटी यादव नसून छपन कुळाचे यादव असावेत

**४. रामायण आणि महाभारत** — अनेके गोष्ठीचे आणि पुराणाचे काळ निश्चित नसल्यामुळे प्राचीन इतिहास स्पष्टपणे समजत नाही वेदांत सागितलेले प्रकार घडत असता क्षत्रियांची उत्तरोत्तर वृद्धि होत गेली समाज व सपत्नि वाढली तशीच राज्यांची आवश्यकताही उत्पन्न झाली गगायमुनाच्या काठच्या प्रदेशात नवीन राज्ये निर्माण झालीं अशा राज्याचा इतिहास रामायण व भारत या प्रथात दिलेला असून हे दोनच प्रथ प्राचीन इतिहास दायविणारे मुख्य प्रथ होत या प्रथात किंत्येक गोष्ठी प्रक्षिस तर किंत्येक वस्तुस्थितीशीं अतिशयोरोकीने सलम झालेल्या तर काहीं योग्य प्रसग वोधक अशा तन्हेने वर्णिलेल्या आहेत या प्रथाच्या घटनेसबधी विद्रानाचाही बराच मतभेद आहे परतु प्राचीन स्थिति जाणण्याला या दोन प्रथाशिवाय सबळ पुरावाच मिळत नसल्यामुळे प्राचीन इतिहासप्रबोधक असेंच या प्रथास स्थान मिळाले आहे

भारतकाळाच्या सुमारास म्हणजे ३० सनापूर्वी एक हजार वर्षापूर्वी रामायण हा प्रथ लिहिला गेला असे ऐतिहासिक दृश्या सिद्ध होते रामावताराचा काल ३० सनाच्या पूर्वी तीन हजार वर्षे म्हणजे आज पाच हजार वर्षापूर्वीचा समजतात रामायणाचा कर्ता वालिमक असल्याचा उलेख कोठे कोठे सापटतो वालिमक ऊर्फ वाल्याकोळी ( क्षत्रिय ) असून तो क्षात्रतेजाने अर्जिक्य होता त्याच्या तीव्र बाणाचा मारा सुप्रसिद्ध आहे त्याच्या बाणांच्या माण्यापुढे कोणाचाही टिकाव लागत नसे म्हणून त्याला सामोपचाराने व धार्मिक समजुतीने तांत्रावर आणण्याकरिता व त्याला आपले धनुष खाली ठेवावयास लावण्याकरिता स्वर्गांतून नारदालाही खालीं यावें लागले होते तोच वालिमक ऊर्फ वाल्याकोळी पुढे बिद्रसेच्या जोरावर रामायणाचा कर्ता वालिमक ऋषि बनला; अशी कथा आहे परतु या कथेस ऐतिहासिक महत्व प्राप्त होणे कठिण आहे

वालिमक ऋषि हा रामाचा समकालीन ऋषि होता तेव्हा अर्थातच रामाच्या जन्मापूर्वीच त्यानें रामायण लिहून ठेवले होते; व रामजन्मानंतर रामानें त्याप्रमाणे कृत्ये करून दाखविली असें होणे असंभवनीय वाटते एकदरीत विचार करता असें सिद्ध होते कीं, रामायण हे रामावतारापूर्वी वालिमकीने लिहिले नसून रामचंद्राच्या कालीच त्यानें ते

रचले असावे आणि त्यानतर दोन हजार वर्षीनी म्हणजे श्रीकृष्णाचे काळीं तें लिहिले गेले आहे याचा पुरावा रामायणातच सापडतो तो असा की, रामायणात वाल्या कोळी उर्फ वालिमक कृष्णीची कथा दिलेली आहे त्याची भाषा तृतीय पुरुषीं वापरलेली आहे “एक वाल्या कोळी होता तो वाटमान्या होता त्याने धनुष्यबाणाने हजारो ब्राह्मण व इतर प्राणी मारले तो अजिक्य होता तो कोणास आटोपेना म्हणून स्वर्गातील नारदमुनीची स्वारी खालीं येऊन त्याला “रामराम” जपव्यास उपदेश केला पण तो हिंसा करणारा कूर इसमध्ये असल्यामुळे “रामराम” हे पवित्र नाव त्याच्या तोंडी न येता “मरामरा” असे तो उलट म्हणून लागला मरामरा याचाच उचार जलदीने केला म्हणजे त्याचेच रामराम असें स्पष्ट होतें त्यामुळे रामनामाच्या जपाने त्याच्या पापाचा क्षय होऊन पुढे तो पुण्यवान् वालिमक कृष्णीज्ञाला ” अशी कथा रामायणात आहे रामायण जर स्वतं वालिमक कृष्णीने लिहिले असते किंवा वालिमक कृष्णीने मुखो-द्वात रचल्याप्रमाणेंच जर तें बरोबर लिहिले गेले असते तर त्यात वाल्या कोळीची कथा प्रथम पुरुषी भाषेत लिहिली गेली असती म्हणजे “मी एक वाल्या कोळी होतो मी वाटमान्याचा धदा करीत होतों, मला नारदानें रामनामाची दीक्षा दिली त्या पुण्यामुळे मी वाल्या को याचा वालिमक कृष्णीज्ञालो ” या भाषेत कथा लिहिली गेली असती पण ती तृतीय पुरुषी भाषेत आहे या सप्रमाण पुराव्यावरून असे स्पष्ट मिद्द होतें की, रामायण वालिमक कृष्णीने स्वतं लिहिले नाही किंवा त्याने रचले असले तरी त्याच्या मूलच्या रचनेप्रमाणे ते लिहिले गेले नाही वालिमक कृष्णीच्या मागून तें कोणीतरी दुसऱ्यानेच लिहिले आहे ज्याप्रमाणे वेद हे रचले गेल्यानतर शेंकडो वर्षांना लिहिले गेले, त्याच्यप्रमाणे रामायणाचार्ही स्थिति झाली

कृगवेदाचा प्रारभीचा भाग विश्वामित्र नामक क्षत्रिय राजर्षीने रचला आहे हे सप्रमाण सिद्ध झाले असून विश्वामित्र कृष्णी हा रामवद्राचा गुरु होता त्यानेच त्याला शास्त्राळाविद्या शिकवून व सीतास्वयवरप्रसरणी जनकराजाचे दरबारीं शिवधनुष्य भगा-करितां नेऊन त्याने विजय सपादन केलेला पाहिला होता अर्थातच त्यावेळी कृगवेदाचेच लेखनकार्य जर झाले नव्हते तर त्यावेळीच रामायण तरी कसें लिहिले गेले असावे हा साहजिक प्रश्न पडतो आणि या सर्व गोर्ध्णीचा विचार करता रामायण लेखनाचा काळ इ० सना पूर्वी एक हजार\* वर्षाच्या सुमाराचाच सिद्ध होतो, आणि या कारणामुळेच रामायणात काही प्रक्षिप्त कथा पुसद्धून दिल्या गेल्या आहेत रामायणात आपल्या पूर्व-जांची कर्तवगारी, त्याचे गुणावगुण, नीति, राहणी, धर्म, लोकस्थिति इत्यादिकांचे चित्र चागल्या रीतीने रेखाटलेले आहे तसेच कोसल व विदेह या दोन भागांत जी राज्ये भरभराटीस आलीं, त्याचेही सुदर वर्णन रामायणात पहावयास निळतें अद्वितीय शौर्य, बघुप्रेम, सत्याची आवड, लियाचें पातित्रत्य हे अप्रतिम गुण रामायणात पहावयास

सांपडतात सात्त्विक वृत्तीचे हृदयगम वर्णन रामायणात पहावयास मिळतो, अशा गुणांच्या वृद्धीवरच समाजाचे अस्तित्व कायम राहात असल्यामुळे रामायण हे सर्व प्रकारच्या लोकांस जीवक्षकंठश्च असें परमप्रिय झालेले आहे

महाभारत हा प्रथ रामायणानंतर ७५० वर्षांनी म्हणजे ह० सनापूर्वी २५०—३०० च्या सुमारास लोमहर्षिणाचा पुत्र उग्रश्रवा ऊर्फ सूत याने लिहिलेला असल्याचे सशोषन-द्वारा स्पष्ट झालेले आहे महाभारत हा प्रथ रामायणापेक्षां मोठा असून तो व्यासरचित आहे व्यासलिखित नव्हे रामायण रचणारा वाल्मिक हा जसा कोळी क्षत्रिय होता त्याच प्रमाणे महाभारत रचणारा व्यास हा देखील कोळी क्षत्रियच होता † भारतीय युद्ध म्हणजे कौरव-यांडवांचे जे युद्ध आज सुमारे ३१०० वर्षांपूर्वी झालेले आहे, तत्सङ्घीचे वर्णन व तो प्रसग भारतप्रथात वर्णिला आहे

पाडवांचा बाप पहू हा भरण पावल्यावर त्याचा आंधका बंधु धृतराष्ट्र यांने आपले पुत्रे धर्म, भीम, अर्जुन, नकुल व सहदेव या पांच पांडवांस बागवून व त्यांचे संगोपन करून त्यास वाढविले पुढे ते वयात आल्यावर अर्ध राज्य त्याना देऊन बाकीचे अंदे राज्य स्वतःच्या शभर पुत्रांस म्हणजे कौरवांस दिले धृतराष्ट्राच्या शभर मुलांची नावे हीं श्रवणीय आहेत, म्हणून जिज्ञासून्या माहितीकरिता पांच पांडवांची जशी नावे दिली तशीच शभर कौरवाचीही देऊ ती नावे अशी:—

[१] दुयोधन, [२] दुश्शासन, [३] दुसह, [४] दुशील, [५] जलसध, [६] सम, [७] भीमबल, [८] सुबाहु, [९] सहिणा, [१०] चित्रकुडल, [११] दुर्घर, [१२] दुर्मुख, [१३] विंदु, [१४] कृष, [१५] चित्र, [१६] दुर्मह, [१७] दुर्मर, [१८] मरुविंदु, [१९] चित्ताक्ष, [२०] उर्णनाभि, [२१] चित्रबाहु, [२२] सुलोचन, [२३] सुवाम, [२४] चित्र वर्मा, [२५] अश्वसेन, [२६] महाबाहु, [२७] समदुर्ख, [२८] मोचन, [२९] सुवर्मा, [३०] विवषु, [३१] विकट, [३२] चित्रशारासन, [३३] प्रगाह, [३४] सोमवर, [३५] मान, [३६] सत्यसध, [३७] विवस, [३८] विकर्ण, [३९] उपचित्र, [४०] सेनानी, [४१] भीमबाहु, [४२] सद, [४३] बलकी, [४४] उप्रयुद्धा, [४५] बलावर्ध, [४६] ददायु, [४७] भीमकर्मा, [४८] उपनद, [४९] अनासिधु, [५०] सोमकीर्ति, [५१] कुडपाइ, [५२] अघबाहु, [५३] घोर, [५४] रौद्रकर्मा, [५५] वीरबाहु, [५६] कनकब्जज [५७] कुडासि, [५८] दीर्घबाहु, [५९] विटरूप, [६०] प्रमथ, [६१] प्रमाथि, [६२] वीर्यनाद, [६३] दीर्घताळ, [६४] विकटबाहु, [६५] दृढरथ, [६६] दुर्मर्षण, [६७] उग्रश्रवा, [६८] उग्र, [६९] अभय, [७०] कुडभेरि, [७१] भीमस्थ, [७२] अपलाप, [७३] अलससधि, [७४] कनकथा, [७५] दृढसधि, [७६] वृहक, [७७] विशाल, [७८] सुवात,

† कंवतिन्य जनद व्यास। कौशिकश्चैवशूद्रिकाः।

नारदा रजकी पुत्रः कौडप्यो विवासुतः ॥

—मद्भस्मृति.

\*



श्रीकृष्ण-शिष्टाच

\*



[७९] नागकंत, [८०] सत्यसध, [८१] अनंतरस्प, [८२] अराजित, [८३] बृहत्सेत्र, [८४] शूद्धु, [८५] उग्राहित, [८६] दृढ़हस्त, [८७] कवचि, [८८] कथकुड, [८९] अहिकेत, [९०] कुडधारि, [९१] दुरोदर, [९२] शुभमहस्त, [९३] शुभकर्णा, [९४] सर्पक्ष, [९५] दुःप्राजित, [९६] बहुधासी, [९७] युयुत्सु, [९८] बहुर्घर, [९९] वीर, [१००] हन

याप्रमाणे धूतराष्ट्राच्या पुत्रांची म्हणजे कौरवांची नावे होतीं. दुशिला नामक एक मुलगीही त्यास होती

धूतराष्ट्रानें या आपल्या शभर पुत्रांस अर्द्धे राज्य दिले होते व अर्द्धे पांडवास दिले होते पण कौरवांनी पांडवाचा वडील बहु धर्मराज यास यूतात जिकून त्याचे सर्व राज्य हरण केले आणि त्याना बारा वर्षे वनवास व एक वर्षभर अज्ञातवास करण्यास भाग पाडिले वनवास व अज्ञातवास पार पाहून पांडव परत आल्यावर ते आपले राज्य परत मागू लागले पण कोरव त्याना राज्य देईनात तेज्वा उभयपक्षांचे तुबल युद्ध माजले. श्रीकृष्ण पांडवांतो होता आर्यावर्तातील बहुतेक राजे या युद्धांत दोन्ही पक्षांतो सामील झाले होते त्या युद्धात पुकळ सैन्य हनन केले गेले पाडवांना विजयश्रीं माळ घातली कौरवाचा निःपात झाला त्यानतर धर्मराज गाढीवर बमला त्याने राज्यही बरीच वर्ष केले त्यानी मोठा राजसूय यज्ञ केला शेवटी पाच पांडवांनी आपल्या पुत्राच्या नावे राज्य करून देऊन ते सहपत्नि तपश्चयेकरिता निघून गेले

हा विषय व तदानुषगिक अनेक विषय महाभारतात विस्तृत रीतीने वर्णिलेले आहेत

क्षत्रियाच्या राजकीय उलाढाली, कलह, पराक्रम क्षांतेही वर्णन महाभारतात आहे महाभारतातील वर्णनावरून तत्कालीन स्थितीचे चागले ज्ञान होते राजपुतांचे शिक्षण, द्वद्युद्दें, धर्मयुद्धाचे नियम इत्यादि अनेक बोधप्रद गोष्ठी ह्या ग्रंथात वर्णिलेल्या आहेत तसेच धर्म, तत्त्वज्ञान, राज्यव्यवस्था इत्यादि गहन विषयांचे निरूपण शातिपर्व इत्यादि भागातून उत्तम रीतीने केलेले पद्धावयास सापडते

वैदिककालात रामाकरिता जसे रामायण झाले, तसेच भारतकाळात कौरवपांडवां करिता महाभारत झाले श्रीरामचंद्रप्रभु सूर्यवंशी क्षत्रिय कुलांतील कोहिनूर असून श्रीकृष्णप्रभु आणि कौरव पांडव हे चंद्रवंशी क्षत्रिय कुलांतील कोहिनूर आहेत. क्षत्रियांकरितांच रामायणाचा जन्म झाला, आणि महाभारतही क्षत्रियांनीच जन्मास आणले एकूण विचार करतां आर्यांचा प्राचीन इतिहास क्षत्रियांच्या क्षात्रतेजानेच सपूर्ण डबडवून गेला आहे हे क्षत्रिय जर त्या काली झाले नसते तर प्राचीन आर्यांच्या इतिहासदिग्दशनाचे काम भाग-विणारे कोणतेही साधन अस्तित्वात राहणे शक्य नव्हते अर्थातच वैदिककाल जसा क्षात्रघटनेनेच मंडित झाला आहे तसाच भारतीय काळही क्षात्रघटनेनेच मंडित झालेला आहे हे सिद्ध होते

**५. पुराणग्रंथ—रामायणाच्या अनुकरणाने जशीं महाकाव्ये जन्मास आली तरीच महाभारताच्या अनुकरणाने पुराणे प्रसूत झाली पुरुषादिकांचे अवतार, व्यासाची तपसबधी अनुमि, व्यासनारदसवाद, कृष्णकथा, अश्वत्थाम्याचा निप्रह, कुति-स्तुति व युधिष्ठिरानुलाप धर्मराज राज्यप्राप्ति, श्रीकृष्णाचे द्वारकागमन व द्वारकाप्रवेश, परिक्षितीचा जन्म, वृतराष्ट्रनिर्वाण, युधिष्ठिर तर्कप्रकरण, पांडवस्वर्गरोहण, पृथ्वीधर्म-सवाद, कलिनियाहकथन, शुक्रागमनकथन इत्यादि पौराणिक कथाभाग मोठा मनोहर रीतीने पुराणातून खुलविला असून त्या योगानेचे पुराणश्रवणाची एवढी माझुरी सर्वसामान्य जनसमाजात उत्पन्न झालेली आहे 'सर्गश्च प्रतिसर्गश्च वशविस्तार एवच' या पुराणव्याख्येवरून वशावळ-कथन हाच पुराणलेखनाचा हेतु असावा असे दिसते; परतु ह्यांची पुराणे धार्मिक दृष्ट्या आपले अस्तित्व सिद्ध करू पहात आहेत वास्तविक पाहिले असतां पुराणांचा अधिकार धार्मिक बाबीसबधी बिलकूलच पौगळा असा पडतो महाभारत प्रथाच्या अनुकरणाने जरो पुराणांचा जन्म झालेला असला तरी महाभारतामधील गाभीर्य आणि तत्त्वविवेचनपद्धतिपुढे पुराणे ही अगदांच अध वाटतात पुराणामध्ये अजागळपणा इत्स्तन प्रसूत झालेला आहे आणि म्हणूनच धर्मनिर्णयाच्या बाबतीत पुराणांवर भिस्त ठेवणे अगदांच भोळस्टपणाचे आहे एवढेच नव्हे तर धार्मिकहृष्ट्या विचार करितां पुराणांचा धर्म सत्यधर्मविरोधी आहे असे स्पष्ट म्हणतां येते 'श्रुतिस्मृति पुराणोक्तकल्पात्यर्थ' असा भिक्षुकी सकल्प तर धर्मास अस्यत विघातक असाच आहे**

आद्यपुराण हे एकच होते महाभारतातील विस्तृत विवेचन रगविण्यासाठी पुढे त्याचे निरनिराळे अठरा विभाग करण्यात आले ते विभागाहा पुढे अतिशयच वाढत जाऊन त्याना प्रत्येकी स्वतत्र स्वस्वप्न प्राप्त होऊन बसले महाभारत प्रथाम सृष्टिग्रथांचे स्वरूप ज्याप्रमाणे प्राप्त झाले तसेच स्वरूप पुराणानाहो प्राप्त व्हावे या हेतूने हा अवास्तव प्रयत्न इ० सनानतर करण्यात आलेला आहे पुराणातील विषयाच्या माडणीची पद्धत अशी असते की, त्यातील कथाचा विस्तार एखाद्या राजाच्या मूळ कथानकावरून वाढविलेला असतो त्या कथानकान कन्पनेच्याच बहुतेक भराऱ्या मारलेल्या असतात आणि पुढे पुढे तर त्या कल्पनाची एवढी कडेकोट भिंत रचली जाने की, त्या मूळच्या कथानकाच्या स्वरूपात केवळ दत्कथाचीच भरता होते

'गुप्ता भोळयात मेदिनीम्' असे वावय त्या पुराणांत उद्भृत केलेले दिशून येते तें पुराण गुप्त राजाच्यानतर झाल्याबद्दल समज आहे पुराणातून आव्रभुत्याची हकीकत सांपडते व त्या वशातील जे राजे होऊन गेले, त्यापकीं अमुक गजा अमुक वर्षे राज्य करील असे पुरावेही त्यातून आढळतात भविष्यपुराणांत विहकटोरिया राणीचा उल्लेख आहे असे प्रतिपादन करण्यात येते यावरून पुराणे अविक्षसनीय आहेत असे म्हणण्यास मुळांच दूरकर नाही

पुराणांची रचना भिन्नभिन्न मतांना परिपोषक अशा पद्धतीने केलेलो आहे काही विवक्षित पुराणे काहीं विशिष्ट मतांचाच पुरस्कार करणारीं अशीं आढळून येतात

( १३७ )

### अष्टावश पुराणेषु दशभिर्गीयते शिवः चतुर्भिर्गीयते विष्णुद्वाभ्यां शक्तिश्च विघ्नपः

या श्लोकावरूप पुराणे हीं भिन्नभिन्न मतांकृतिः भिन्नत्वानेऽवतरलीं असल्याचै स्पष्ट होते महाभारतातील काहीं कथाभागही पुराणाढ्या नकली रगानें वित्रित ज्ञालेला आहे सर्वसामान्यपणे बहुतेक पुराणातून गीतेमधील विष्णुरूपदर्शन घुसडून दिले असल्याचै पुराणनिरीक्षणातीं प्रत्ययास येते महाभारतातील ज्ञान पुराणात उद्भृत करण्याचे लालसेनें त्यांतही सोळय, वेदांत, कर्मज्ञान व त्याबरोबरच ज्योतिषशास्त्र, वैद्यकशास्त्र इत्यादींसबधीं चर्चा केलेली आढळून येते जगाच्या उत्पत्ति, स्थिति, लयासबधींही कित्येक वेळां त्यामधून वर्णन केलेले आढळून येते

मूळ पुराणाचे जे अठरा भाग पुढे करण्यात आले त्यांचा विस्तार विक्रमानंतर ज्ञाला असावा असें तज्ज्ञाचे मत आहे हक्कींच्या पुराणरचनेचा काल इ० स० पूर्वी २०० वर्षीपासूनचा असल्याचे समजून आले आहे मूळपुराणे अगदींच जुर्नीं आहेत आणि त्यांचा लोप ज्ञाल्यावर नवीं अठरा पुराणे रचलेलीं असून त्यांचीं नावें कमशः खालील श्लोकात प्रथित केलेलीं आहेत

अष्टावश पुराणानि पुराणाङ्गः प्रचक्षते ।  
ब्राह्मं पञ्चं वैष्णवच शैवं भागवतं तथा ।  
तथान्य नारदीयं च मार्कंडेयं च सप्तमम् ।  
अग्नेयमष्टमं चैव भविष्यं नवमं स्मृतम् ।  
दशम ब्रह्मवैवर्तं लैगमेकादशं स्मृतम् ।  
वाराहं द्वादशं चैव स्कांदं चैव त्रयोदशम् ।  
चतुर्दशं वामनं चैव कौर्मं पंचदशं स्मृतम् ।  
मात्स्यं च गारुडं चैव ब्रह्मांडं च ततः परम् ।

याप्रमाणे अठरा पुराणाचीं कमशः नावे आहेत अठरा पुराणाचीं नावें दर्शविणारा आणवीही एक सुंदर व गमतीचा श्लोक आहे व त्यावरूप पुराणाची यादी तकाल लक्षात आणण्यास अरेच सुलभ जाते तो श्लोक असा.—

मद्यं भद्रयं चैव ब्रत्रयं वच्चतुष्टयम् ।  
अनापलिंग कूस्कानि पुराणानि प्रचक्षते ॥

विशदीकरणः—‘म’ दोन [१] मत्स्य [२] मार्कंडेय

‘भ’ दोन [३] भागवत [४] भविष्य

‘ब्र’ तीन [५] ब्रह्मांड [६] ब्रह्मवैवर्त [७] ब्राह्मा.

‘व’ चार [८] वामन, [९] वाराह, [१०] विष्णु [११] वायु

‘अ’ [१२] अग्नि

‘ना’ [१३] नारद

- ‘प’ [१४] पद्म  
 ‘लिं’ [१५] लिंग  
 ‘ग’ [१६] गरुड  
 ‘कू’ [१७] कूर्म  
 ‘स्क’ [१८] स्कद हीं अठरा पुराणे होत.

पुराणलेखनाच्या काळासवर्धी विचार करता अनेक पुराव्यावरून त्याचा काळ इ० सनापूर्वी ३०० पासून इ० सन १३०० पर्यंत म्हणजे आजपासून सुमारे २२०० वर्षांपूर्वीपासून तों गेल्या ७०० वर्षांपर्यंतचा आहे असे सिद्ध झालेले आहे श्रुति, सृति आणि पुराणे यांवर हिंदूधर्माची मदार अबलंबून असल्यामुळे हिंदूधर्मास फारव विकृत ख्वरूप प्राप्त होत गेले कारण या पुराणांप्रथांतून वगैरे काहीं काहीं प्रक्षिप्त वचने बावल्ट पणाचे प्रदर्शन करण्यासाठीच प्रस्तुत केलेली दिसून येतात आणि त्याचा परिणाम धर्मावर भाव ज्ञात्याशिवाय राहत नाहीं पुराणापेक्षां धर्मास आधार सृतीचा जास्त पकडीचा भानेतात आणि सृतीपेक्षांही श्रुतीना जास्त महत्त्व देण्यात येते परतु अलीकडे छापून प्रसिद्ध झालेले श्रुतिसृत्यादि प्रथ जर नि पक्षपाती दृश्यानें उघडून पाहिले तर त्यात थार्मिक ज्ञानापेक्षा ब्राह्मणांचे फाजिल महत्त्वच घुसडून दिल्याने आढळून येते आणि महृणूनच श्रतिसृतिपुराणांदिकावरून इल्होच्या ज्ञानी लोकांचा विश्वास जवळ जवळ लुसप्रायच्य होत चालला आहे.

पुराणांसवर्धी अशी घालधुसड झाली असल्यास त्यांत नवल नाहीं, परतु प्राचीन आर्याच्या बाडभयातील दोन मुख्य ऐतिहासिक प्रथ जे रामायण व महाभारत त्यांतही कसा घोटाळा उपस्थित झाला आहे याचेही \*वित्र पाहण्यासारखे आहे ब्राह्मणी वर्चस्व प्रस्थापित करण्याकरिता मूळ प्रथांना मोठमोठीं गालबोटे स्वार्थी लोकांनी लाविलेली आहेत

प्रो० डैन्स अॅन्डरसन् नामक एका विद्वान— महर्षीची आणि हिंदी प्रवासी प्रो० चतर्जी यांनी एक मुलाखत प्रसिद्ध झालेली असून त्या मुलाखतींत प्रो० अॅन्डरसन् यांचे असे मत उद्घृत झालेले आहे की—

“महाभारत हा प्रथ भिक्षुकी घुसडाघुसडीने मनस्वी सडलेला आहे महा

---

\* भारताचार्य वितामणराव वैद्य यांचे ‘Mahabharat—A Criticism’, ‘Epic India’, ‘Ramayan—A riddle’, ‘महाभारताचा उपसहार’ हे प्रथ बाब्ले असता भिक्षुकी घालघुसड या प्रथांतून कशी इतस्तत पसरली आहे हें चांगले कळून येते.

— या मुलाखतीची हकीकत इ० रॅ० सोसायटीच्या फेब्रुवारी १९२१ च्या अंकात प्रसिद्ध झालेली आहे

भारत हा प्रथ अनेक भिक्षुकांच्या हाती लागल्यामुळे तो मूळप्रथापक्षांमध्ये मनस्वी वाढून फुगला आहे. आणि याबद्दल पाश्चात्य आणि पौर्वास्त्य संशोधकांचे अगदी एक मत आहे. इ० सनात्या नवव्या शतकात बौद्धधर्माचा पाडाव करण्यासाठी भिक्षुक-शाहीने जेव्हा कवरा कसल्या, तेव्हांपासूनच महाभारताप्रमाणेच रामायणादि इतर सर्व ग्रंथांतल्या क्षत्रियमाहात्म्याला कायमचा फांटा देला जाऊन त्या ठिकाणी भिक्षुकी माहात्म्याच्या खन्या खोल्या गोष्टी घुसडण्याचा धूम-धडाका सुह झाला ”

**६. पुराणोक्त भिक्षुकी प्रतिपादन**—मूळचीं पुराणे आणि इतिहास यांत आर्यक्षत्रियवशाचा इतिहास आणि वंशावृत्या यांची मुंदर रचना केलेली असून शिवाय त्यांत बहुजनसभाजाच्या उपयोगी पडणारी नीति कथन केली आहे मूळचीं अस्सल पुराणे म्हणजे नामाकित क्षत्रियवशाचीं शौर्यशाली कथानके दर्शविणारे प्रथ होत परतु वेद व पुराणासारख्या ग्रंथाची रचना करणे आणि राष्ट्रमवर्धन व राष्ट्रसरक्षणाची क्षात्रतृतीची जबाबदारी सांभाळणे, हीं दोन्ही महत्वाचीं कामे प्रामुख्येकरून क्षत्रिय वर्गाच्याच द्वारी असल्यामुळे राष्ट्रसरक्षणाच्या महत्वाच्या कामात क्षत्रिय गुतले असतां, प्रथरक्षणाचे कार्यविर त्याना गुमास्ते उर्फ उपाध्याय नेमणे भागच पडले याप्रमाणे ग्रथ-रक्षणाचें काम थरी बसाणाऱ्या उपाध्याय उर्फ ब्राह्मण गुमात्म्यावर क्षत्रियांनी विश्वासाने सौंपवित्यामुळे त्या विश्वासाचा अवास्तव उपयोग करून ब्राह्मणांनी स्वतःच्या स्वार्थाकडे च निव्वळ लक्ष देऊन त्या दृष्टीनेच त्या प्रथातून स्वतःच्या वर्चस्वप्रदर्शनाची नकली घाल-घुसूड करून दिली आणि त्या बरोबरच क्षत्रियाची नालस्ती करण्यासही त्यांनी मार्णे पुढे पाहिले नाही अनेक पुराणग्रंथातून अशा न-हेचीच प्रक्षिप्त कथानके व त्रुत्तात आढळून येतात आणि वास्तविक रीतीनेच त्या कथानकाचा आणि वृत्ताताचा विचार केला असतां त्यांत काहीही तथ्य आढळून येत नाहीं या गोष्टीचे स्पष्टीकरणार्थ आपण पुराणोक्त अशी काहीं त्रुतें व कथानके उदाहरणार्थ घेऊन त्यावृत्तन तदतर्गत ब्राह्मणी वर्चस्वाची चिकित्सा करू या

उदाहरणार्थ, परशुरामाचीच कथा घेऊ भार्गव कुळांत पिता जमदग्नि (ब्राह्मण) आणि माता रेणुका (क्षत्रियकन्या) योद्ध्या पोटी समिश्र वृत्तीचा अमा परशुराम जन्मास आला स्वतःच्या आईचाच त्याने मोळ्या दुष्ट प्रकाराने खून केला म्हणजे त्याने आपले शौर्य स्वतःचे आईचरच प्रथम अजमावून घेतले ! आणि या मातृहत्या करणाऱ्या शूर (१) परशुरामानेच पुढे एकवीस वेळ पृथ्वी निक्षत्रिय करून टाकली आणि दुनियेच्या पाठीवर एकही क्षत्रिय ठेवला नाहीं ! अशा या परशुरामाची गणना भिक्षुकांनी अवतारात केलेली आहे ।

परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम् ।  
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगेयुगे ॥ १ ॥

ही अवताराची व्याख्या असून याप्रमाणे पाहू गेलों असतां परशुरामाची गणती अवतारात करणे अत्यत घाडसाचेच होणार आहे असे दिसून येते कारण साधु अगर सत्युष्माचे प्रतिपालन, तुष्टाचे निर्दालन आणि सद्भर्मसत्थापन यांपैकी कोणतेही अवतारकार्य या परशुरामाने केलेले दिसत नाही स्वत त्या आईचा वध मात्र त्याने केला आणि हेच त्याचे शतकृत्य अवतारकार्य असावे असे म्हणावे लागते ।

परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वी नि क्षत्रिय केली अशी भिस्तुकी कथा आहे हीं युद्धे कोणाकोणात झाली याचाही निदेश त्या कथाभागातून केलेला आहे परशुरामाने पाहिले युद्ध मायदेवीचा पति मडबाहू याच्याबरोबर केले मडबाहू हा क्षत्रिय होता दुसरे युद्ध सहस्रार्जुनाबरोबर केले तिसरे युद्ध शक्षसेन राक्षसाबरोबर केले चवयें दत्तात्रयाशी केले पांचवे युद्ध कलिंगदेशाचा राजा बलसेनास्मज याच्या बरोबर केले सहावे युद्ध राजा उल्कात्मज याच्या बरोबर केले सातवे युद्ध जलसेन राजाशी झाले आठवे युद्ध उल्कसेनाबरोबर झाले नववे युद्ध शबराचा पुल उप्रसेन याच्याबरोबर झाले दहावे उप्रसेनाच्या मुलाबरोबर झाले अकरावे युद्ध विद्याधर व अतिब्राह्मीचाशी झाले बारावे युद्ध जयति नगराच्या राक्षसाबरोबर झाले या युद्धात बारा कोटी राक्षस मृत्युमुखी पडले । तेराच्या युद्धात तेरा कोटी राक्षसांचा परशुरामाने फक्त उडविला । चवदावे युद्धात चौदा कोटी राक्षस परशुरामाने कापून काढले । पधराच्या युद्धात छत्तिस कोटी राक्षस पर शुरामाने आपल्या पराक्रमाने जमिनीवर लोळविले । सोळावे युद्ध अनगावीराबरोबर झाले सतरावे व अठरावे युद्धात कोळावधि राक्षसाचा नाश परशुरामाने केला । एकोणविसावे युद्ध मळिकार्जुनाबरोबर झाले विसावे युद्ध बालकेतु राजाबरोबर झालें आणि एकविसावे युद्ध समुद्राबरोबर कल्पन परशुरामाने त्याला चौदा ताल मारें हटविले ॥ याप्रमाणे परशुराम पराक्रमी व महान् शूर असा योद्धा होता ॥ १ ॥

याप्रमाणे परशुरामाने केलेल्या एकवीस युद्धाची जत्री असून त्यावरून ही कथा कशी घुसदाघुसडीने व थोनाडाने भरली गेली आहे याचा तर्क कोणीही सहजव करू शकतो बाराच्या युद्धात बाराकोटा राक्षस मेले, तेराच्यात तेरा कोटी राक्षस मेले, चवदा व्यांत चवदा कोटी राक्षस मेले या अशा युद्धवर्णनावरून तरी निदान परशुरामाने खरो खरच एकवीस युद्धे केली अमावा असे वाटन नाहीं दुसरी गोष्ट अशी की, परशुरामाने एकवीसवेळ पृथ्वी नि क्षत्रिय केली हे समवते तरी कसे याचाही खुलासा होत नाहीं पृथ्वी नि क्षत्रिय करणे म्हणजे एकही क्षत्रिय पृथ्वीतलावर राहून न देणे, असा पृथ्वी नि क्षत्रिय केली या म्हणण्याचा अर्थ होतो यावरून विचार करू गेलो असतां, एकवेळ परशुरामाने पृथ्वी नि क्षत्रिय केल्यावर दुसऱ्याने पुन्हा परशुरामाने कोणत्या क्षत्रियाबरोबर युद्ध केले असावे तेंच समजत नाहा ! याप्रमाणे परशुरामाने एकवीस वेळ पृथ्वी नि क्षत्रिय केली असे पुराणातरी वर्णन आहे । अर्थातच या अर्थीं कीम वेळ पृथ्वी नि क्षत्रिय करूनही एकविसावे वेळी क्षत्रिय पृथ्वीवर होतेच, तेही एकविसावे युद्धानंतरही पृथ्वीतलावर क्षत्रिय उरले नसतील कशावरून । अर्थातच परशुरामाने एकवीस वेळ पृथ्वी नि :-

क्षत्रिय केली हैं विधान, अमुक मनुष्य एकवीस वेळ मरण पावला या वाक्यरचनेप्रमाणे हास्यासपद आहे; व त्यात निव्वळ क्षत्रियांची नालत्ती करून भिक्षुकी बडेजाव वाढविण्याचाच प्रयत्न केला आहे

क्षत्रियकुलावतंस प्रभुरामचंद्रानें या परशुरामाचा निःपात केला अस त्याचे वृत्त लोकविश्वुतच आहे। अर्थातच परशुरामाने पृथ्वी निक्षत्रिय केल्यावर परशुरामाचाच निःपात करणारा क्षत्रिय रामचंद्र वीर मग कसा निर्माण झाला। आणि श्रीरामचंद्र हा क्षत्रिय वीर जर पृथ्वीवर होताच तर मग परशुरामाने पृथ्वी निक्षत्रिय तरी कशी केली होती। ज्या अर्थी श्रीरामचंद्र हा क्षत्रिय प्रभाकर त्यावेळे होता, त्या अर्थी प्रभुरामचंद्रानें इतर लक्षावधि क्षत्रिय सैन्य वैरे क्षत्रियगणही पृथ्वीवर अस्तित्वात असलाच पाहिजे। एकदर्रीत विचार करतां परशुरामाची ही पौराणिक कथा निव्वळ थोताढ आहे असेच निपक्षपातीपणानें विचार करणारा कोणीही मनुष्य म्हगेल ही गोष्ट निःसदेह आहे आणि प्राचीन इतिहासही ही गोष्ट थोतांडात्मकच ठरवीत आहे.

भवभूति हा सुप्रसिद्ध कवि रामचंद्र आणि परशुराम यांचे युद्धवर्णन करताना मोठी मननीय माहिती देतो परशुरामाच्या उद्घासणाकडे बघून त्यास क्षत्रियांनी केलेले आव्हान असें आहे की—

“दूर-दान्तानाम् दमन विधयः क्षत्रियेष्यायतन्ते ।

दूर दान्तस् त्वम् वयम् अपिच ते क्षत्रियाः शासितार् ॥”

म्हणजे—“हे परशुरामा! तू दुष्ट तात्याने उभा राहिला आहेस दुष्ट तात्याने उभे राहिले-त्यास शासन करणे क्षत्रियांच्या हाती असते तुला शासन करणारे क्षत्रिय वीर हे आम्ही येथे आहोत.”

तात्याचे प्रकार दोन असतात सत्याप्रहाने व योग्य अभिमानाने जो ताठा उत्पन्न होतो तो सुष्टु ताठा होय आणि दुराप्रहाने व ‘स्वपर बलाबल नेणुनि’ जो ताठा उत्पन्न होतो तो दुष्ट ताठा होय हा दुष्ट ताठाच परशुरामाच्या ठिकाणी होता आणि म्हणूनच क्षत्रिय वीरांनी त्याला मर्दपणाने आव्हान करून त्याच्या फाजिल तात्याची ओळख त्यास करून देऊन त्याबद्दल योग्य प्रायश्चित्त देणे हा क्षत्रियांचा मुख्य धर्म होय. आणि हे त्रिकालाबाधित तत्त्व लक्षांत ठेवण्यासारखे आहे

परशुरामास क्षत्रियकुलावतंस प्रभुरामचंद्रानें योग्य शासन केले असून त्याचे सुदर वर्णन भवभूतीने केलेले आहे

परशुराम जेव्हा मोठ्या आढऱ्याने ‘कोठे आहे तो राम, कोठे आहे तो राम,’ असा उर्भट रीतीने शब्द करीत रामाकडे आला, तेव्हा ‘हा पहा मीच तो राम, मीच तो राम’ असा रोकडा जबाब प्रभुरामचंद्राने परशुरामास दिला व लगेच त्याने आपले अतुष्य सज्ज करून परशुरामास युद्धास आढळान केले प्रभुरामचंद्र हा क्षत्रिय मर्द वीर होता, विश्वामित्राकडून शत्रुघ्नीविद्येत तो पारंगत क्षाला होता, त्याच्यापुढे विचारा

परशुराम-स्वतःच्या आईचा खून करणारा मर्द योद्धा-किंतीसा टिकाव घरणार ! प्रभु-रामचंद्राची ती क्षात्रतेजाने लख लख लख लख तळणणारी भव्य व तेजस्वी अशी दिव्य देहयष्टि पाहून परशुरामास त्याच्याकडे पाहाण्याचेही धावडस होईना तो धैर्यगलित क्षाला आणणास आतां प्रभुरामचंद्राकडून कायमचे शासन मिळाल्याशिवाय राहताच नाही अशी पकी गोठ त्याने आपल्या मनाशीर्च बोधली आणि अशावेळी प्रभुरामचंद्रास शरण गेल्यास ‘शरणागतास मरण न देणे’ हा क्षत्रियधर्म असत्यामुळे कदाचित् आपली सुटका होईल असे त्याला वाटू लागले या विचाराची अमलबजावणी करण्यासही त्याने विलंब लावला नाही त्याने प्रभुरामचंद्रास शरण येण्याची आपली इच्छा दर्शविली, परतु रामचंद्र उद्घारले, “मिठी मारणे हे शब्द आपण ज्या कामगिरीस आला आहात त्या कामगिरीस शोभत नाहीत ”

प्रभुरामचंद्राने हें भाषण ऐकून परशुराम आपल्या शौर्याचे प्रदर्शन करू लागला तो उद्घारला, “ क्षत्रियांच्या बायकांचीं पोटे चिरुन त्यातील गर्भाचे तुकडे करणारा हा मी परशुराम आहें ! ”

प्रभुरामचंद्र उद्घारले, “ अरे ! खियांचे गर्भ छेदणे हा तर निव्वळ घंड-पणा आहे त्याची तू मूर्खासारखा एवढी बढाई कां मारतोस ! ”

या वाक्याचा उच्चार होताच परशुराम आपल्या तामसघृसीने अंध होऊन त्याने आणला परशु बाहेर काढला प्रभुरामचंद्र या क्षत्रिय वीरानेही आपल्या एकबाणी व्रताची चमक दाखविण्याकरिता आपले धनुष्य तयार केले दोघांचीही चकमक उडाली पण विचारा परशुराम क्षात्रतेजापुढे कोठपर्यंत टिकाव घरणार आहे। प्रभुरामचंद्राने त्याची चागली रग जिरविली आणि त्यास पचासमध्ये उमें केले परशु रामाची प्रभुरामचंद्रास दया आल्यामुळे त्याने विश्वामित्र आदिकरून पच सांगतील त्याप्रमाणेच परशुरामास प्रायश्चित्त देण्याचा आपला विचार पचास कलविला पचार्नी विचार करून असा न्याय दिला की:—

“ अशा दुष्टाला फांशीची शिक्षा अगर शूलाची शिक्षा देणे म्हणजे त्याचे झेण एकदम मिटविणे हें ठीक नाहीं त्याचा दुष्टपणा अशा शिक्षेने जाणार नाही पुढे जन्मातरीं त्यास तो नडणारच नडणार ! सबव त्याला याच जन्मी आणि याच देहीं ताळ्यावर आणण्यासाठी एकातवासाची जन्मठेप काळ्यापाण्याची शिक्षा द्यावी ”

याप्रमाणें विश्वामित्रादि पचार्नी आपला निकाल देतांच त्या घमेडखोर परशु-रामास क्षत्रिय रामचंद्राने कोंकणपट्टीच्या सद्याद्वि पर्वतापलीकडे समुद्र किनान्याच्या स्मशानवटींत राहण्याची जन्मठेप शिक्षा दिली त्या स्मशानवटींतच त्याचा काळ गेला याप्रमाणे परशुरामाची पूर्ण रग जिरविण्याचा मान क्षत्रियांनीच प्राप्त करून घेतला

असें असराना पुराणात परशुरामाने पृथ्वी निश्चत्रिय केल्याची लटकीच कपोल-कलिपत कथा घुसडून देखात आलेली आहे याप्रमाणेच पुराणामध्ये भिस्कुकी कथन घुसडले गेले आहे, आणि त्यायेगाने पुराणावरील भक्तीकी क्षय पावत चालली आहे पुराणे मुखोद्रत गाणारे प्रथम सूत, माणध, भाट, बंदीजन वगैरे लोक असत क्षत्रियांच्या वंशावळी मुखोद्रत गाणारे भाट अव्यापही आहेत 'पुराणे धर्मनिश्चय' ही व्याख्या पुराणाची नव्हती परतु ब्राह्मणांच्या हातीं ही सूत्रे अनायासे गेल्यापासून त्यांनी राईचा पर्वत करून आपलेच महत्व प्रस्थापित करण्याची नसती हांव घरली, व त्या योगाने मूळच्या पुराणाचे रूपांतर गालिच्छ स्थिरांत अवतरित झाले

पुराणाप्रमाणेच इतर प्रथांतूनही अनेक वचनाची घालघुसड भिस्कुकशाहीने केलेली आहे, व ते प्रथ जणू काय फारच प्राचीन प्रथ आहेत असें दाखविण्याचा ते नेहमी प्रयत्न करीत असतात उदाहरणार्थः—

**"आद्यंत स्थिति वर्णानाम् भविष्यति कलौयुगे ।"**

म्हणजे 'कलियुगात ब्राह्मण व शूद्र असे दौनच वर्ण कायम राहतील, । अर्थात् क्षत्रिय व वैश्य हे वर्ण नष्ट होतील । या विधानात काय तथ्य आहे हे कोणासही दिसून आल्यावाचून राहत नाही हें वचन 'शूद्रकमलाकर' नामक प्रथांत नमूद केलें असून तो प्रथ प्राचीन असल्याचे सांगण्यात येते परंतु 'शूद्रकमलाकर' हा प्रथ भृषे पेशव्याच्या काळात निर्माण झालेला आहे या प्रथाचा लेणक कमलाकर भृष नांवाचा एक द्रविड ब्राह्मण होता तो गागाभट्टाचा बघु होय प्रथाचा काल पुरातन भासविण्याची भिस्कुकी शैली मोठी अजब आहे हा प्रथ इ० सन १६८० सालीं कमलाकर भट्टाने देशाने लिहिलेला आहे गागाभट्टाचा सन्मान शिवाजी महाराजानी जसा केला तसा कमलाकर भट्टाचा केला नाही, म्हणून बघुद्रेष आणि राजद्रेष अशा देशी बुद्धीने संतप्त होऊन कमलाकर भट्टाने हा प्रथ लिहिला तसेच ज्या प्रथावर हिंदूची धार्मिक भिस्त अवलबून आहे तो 'धर्मसिंधु' नामक प्रथाही पुरातन नसून अगदी अली-कडील काळातील आहे इ० सन १७९० सालीं म्हणजे १३५ वर्षांपूर्वी रत्नागिरी जिल्यात सगमेश्वर तालुक्यात गोळवळी नांवाच्या खेड्यात राहणाऱ्या काशिनाथ अनंत उपाध्याय नायक एका चित्पावनी भिस्कुकाने तो लिहिलेला आहे यावरून प्रथमदर्शीनी हा गोँडस दिसणारा धर्मप्रथ (१) थोडासा सूक्ष्म दृष्ट्या विचार करतां कसा उतरलेला असेल याची जाणीव तो प्रथ वाचत्याशिवाय होणे शक्य नाही

महाभारताच्या अनुकरणाने जीं अठरापुराणे रचली गेली, त्याचे अदाज रचनाकाळ, त्यांमधील मुख्य प्रतिपाद्य विषय, श्लोकसंख्या वगैरे दर्शविणारा तक्ता पुढे दिलेला आहे त्यावरून पुराणोक्त कथनातील बरेच रहस्य समजून येणार आहे

## पुराणांच्या संदिग्द माहितीचा तरका

(३४५)

| पुराणाचे नाव.  |                        | रचनाकाळाचा सुमार |                                                                                | शोध-संख्या                                                            |                                                                       | वर्णन                                                                 |                                                                       |
|----------------|------------------------|------------------|--------------------------------------------------------------------------------|-----------------------------------------------------------------------|-----------------------------------------------------------------------|-----------------------------------------------------------------------|-----------------------------------------------------------------------|
| १              | २                      | ३                | ४                                                                              | ५                                                                     | ६                                                                     | ७                                                                     | ८                                                                     |
| १ व्रह्मपुराण  | ६० सन ७ वै शतक         | १०००००           | जगन्नाथाचे माहात्म्य वर्णन करणे हा या पुराणाचा मुख्य भाग आहे. यावरून हे पुराण  | २० सन ६—७ या शतकात रचले असावे                                         |
| २ पद्मपुराण    | ६० सन १० वै शतक        | ५५००००           | यात बोद्ध, जैन, वैष्णवसंबद्धी कथा आहेत यावरून हे आय शक्तराजाचानीतर             | १०—११ व्या शतकात व शेवटला प्रार्थन भाग सोऽन्ताच्या शतकात रचलेला असावा | १०—११ व्या शतकात व शेवटला प्रार्थन भाग सोऽन्ताच्या शतकात रचलेला असावा | १०—११ व्या शतकात व शेवटला प्रार्थन भाग सोऽन्ताच्या शतकात रचलेला असावा | १०—११ व्या शतकात व शेवटला प्रार्थन भाग सोऽन्ताच्या शतकात रचलेला असावा |
| ३ विष्णुपुराण  | ६० सन ११ वै शतक        | ३३०००            | बोद्ध, जैनाचे प्रसाद, भवित्य राजवंश, कलीदाया ४२४६ वर्षांपूर्वीचे वर्णन यात आहे | यावरून ११ वै शतकातील याची रचना दिसते कारण कलिदायास आज ५०२९,           | यावरून ११ वै शतकातील याची रचना दिसते कारण कलिदायास आज ५०२९,           | यावरून ११ वै शतकातील याची रचना दिसते कारण कलिदायास आज ५०२९,           | यावरून ११ वै शतकातील याची रचना दिसते कारण कलिदायास आज ५०२९,           |
| ४ वायुपुराण    | ६० सनापूर्वी तिसरे शतक | २४००००           | सर्व पुराणांत प्राचीन आहे पचलक्षणपुराण* असे हे आहे                             | ६० सन १२ वै शतक                                                       |
| ५ भागवत        | ६० सन १२ वै शतक        | १८००००           | ६० सन १२ वै शतक असे यात देन भाग आहेत                                           | ६० सन १२ वै शतक                                                       | ६० सन १२ वै शतक असे यात देन भाग आहेत                                  | ६० सन १२ वै शतक असे यात देन भाग आहेत                                  | ६० सन १२ वै शतक असे यात देन भाग आहेत                                  |
| ६ नारदपुराण    | ६० सन १० वै शतक        | २५००००           | अर्थात हे आधुनिक आहे                                                           | ६० सन १० वै शतक                                                       |
| ७ मार्केटपुराण | ६० सन १२ वै शतक        | १००००            | हा एक आधुनिक फाजील व शिक्षकी आचार विचाराचा नमुना आहे हे पुराण                  | ६० सन १२ वै शतक                                                       |

\* (१) सुष्ठि, (२) प्रतिशुष्ठि, (३) राजाच्या व कृष्णच्या वशवावऱ्या, (४) धोर पुराणाची चारिंजे व (५) मन्त्रतेरे ही पाच लक्षणे पुराणाची मानिली आहेत

(१) सुष्ठि, (२) प्रतिशुष्ठि, (३) राजाच्या व कृष्णच्या वशवावऱ्या, (४) धोर

|    |                           |                        |       |                                                                                                                                                                                                                                                                    |
|----|---------------------------|------------------------|-------|--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|
| ८  | अप्रियुरण<br>भविष्यत्पुरण | इ० सन ५ वे शतक         | १५००० | यात इतिहास, छद्र, व्याकरण, तीक्ष्णि पूजा आणि आधुनिक नविज्ञान सम्बद्ध आहे<br>यात प्रारंभी सुर्योदै तात्त्विक वर्णन असून शेवटी वरपूजा वरपूर आधुनिक प्रकार<br>सागित्रले आहेत हे आगदी अलीकडून आहे                                                                      |
| ९  | बहुवैत्तिपुरण             | इ० सन ७० वे शतक        | १४००० | पचलक्षणयुक्त असे हे नाही मृष्टपूण हे पुराण नव्हे यात उपपुराणाचे वर्णन आहे<br>यात शैवाल्यान आहे शिवलिंगपूजा वरावै शातकांच्या अखेत वसवाने युक्त केली                                                                                                                 |
| १० | लिंगपुरण                  | इ० सन ७० वे शतक        | १२००० | यात शैवाल्यान आहे शिवलिंगपूजा वरावै शातकांच्या यात आभास आहे.                                                                                                                                                                                                       |
| ११ | वाराहपुरण                 | इ० सन १३० वे शतक       | ११००० | वाराहांचा शातकातील प्रसिद्ध वैष्णव रामानुजाचा याचा यात आभास आहे.                                                                                                                                                                                                   |
| १२ | स्कदपुरण                  | इ० सन १३० वे शतक       | २४००० | यात जवळशाथाचे वर्णन आहे हे पुराण ब्रह्मपुराणानंतर झाले असावे असे दिसते                                                                                                                                                                                             |
| १३ | वामपुरण                   | इ० सन १३० वे शतक       | ८१९०० | जाह्नवी पांचाल वरचंद्राचंद्राचं भावकडकथा यात आहेत याला पुराण म्हणता येते                                                                                                                                                                                           |
| १४ | कूर्मपुरण                 | इ० सन १७० वे शतक       | १०००० | नाही पेशवाईचे काळात हे रविले असावे                                                                                                                                                                                                                                 |
| १५ | मन्त्रयुरण                | इ० सन १७० वे शतक       | १७००० | यात ५ रुप, वामन, यामल, तत्त्वशास्त्र याचा उल्लेख आहे यावलन हे वामन पुराण-<br>नवरचं असावे                                                                                                                                                                           |
| १६ | मन्त्रयुरण                | इ० सन १७० वे शतक       | १४००० | यात १८ उपपुराणाचा उल्लेख आहे यावलन याची रचना अगदी अलीकडच्या                                                                                                                                                                                                        |
| १७ | गरुदपुरण                  | इ० सन १७० वे शतक       | १५००० | काळाची दिसते                                                                                                                                                                                                                                                       |
| १८ | ब्रह्माण्डपुराण           | इ० सनापूर्वी चतव्य शतक | २८००० | यात ब्राह्मणी माहात्म्याच्यां अस्तवद कया आहेत गरुदाचे काहीही वर्णन नाही<br>पुराणाच्या लक्षणानी हे युक्त नाही पेशवाहिन्या कालात रचिले असावे<br>याची माणा प्राचीन आहे यास य वायुपुराणास यासेक पुराण मानतात वायु-<br>पुराणाच्या रोब्रवत्त्या भागास ब्रह्माण्ड म्हणतात |

**७. भारतीयकालीन रीतिरिवाज**—या कालों कुरु नावाचा एक क्षत्रिय राजवंश दिलीनजीक हस्तिनापुर येथे राज्य करीत होता ‘पांचाल’ नावाचे राजघराणे कुरुच्या राज्याच्या दक्षिणेस गगेच्या काठीं राज्य करीत होते त्याचप्रमाणे यादव, मत्स्य, शूरसेन वर्गे दुसरे क्षत्रिय राजवंशांही आसमतात प्रस्थापित झालेले होते या क्षत्रिय राजघराण्याच्या पदरी विद्रान् लोकाचा मोठा जमाव असे निरनिराज्या ठिकाणाहून विद्रान् लोकांस बोलावून आणून नीति, धर्म, तत्त्वज्ञान इत्यादि विषयावर राजे लोकांच्या समक्ष वादविवाद होत असत राजे लोकही या वादविवादात कधीं कधीं अप्रत्यक्षपणे तर कधीं कधीं प्रत्यक्षपणे भाग घेत असत या पद्धतीमुळे विद्येच्या प्रसारास उत्तेजन मिळून बरेच विद्रान् लोक निर्माण होऊ लागले होते विद्याभ्यासाकरिता ठिकठिकाणाच्या विद्यार्थ्यांनी गुरुच्या आश्रमी जाऊन राहण्याचा प्रधात सुरु होता अशा आश्रमास गुरुकुल असे म्हणत असत गुरुकुलातील अभ्यापकांचा, विद्यार्थ्यांचा सर्व खर्च क्षत्रिय राजेच चालवीत असत ही गुरुकुले वस्तीपासून लाब अशा निवांत व पवित्र स्थळीं बांधण्याची व्यवस्था करण्यात आलेली असे

‘मौजीबधन उर्फ उपनयनविधि’ हा गुरुकुलात विद्या शिकण्यासाठी जाण्याचा प्रारभीचा विधि होय हाळीच्या काळीत मुलांचे नाव शाळेत घालण्याचा जसा अगदी प्रथम विधि करावा लागतो, तसाच त्या कालीं वेदविद्या शिकण्यास जाण्याचा प्रारभीचा विधि मौजीबधन उर्फ उपनयन सस्कार हा करावा लागे हर्लीं ब्राह्मणादि दैवर्णिकांत जी मौज होते ती पूर्वकालीन उपनयनसस्काराची नक्कल होय हैं हर्लीं दिसून येणारे उपनयन म्हणजे खरा उपनयनसस्कार मुळीच नव्हे गुरुकुलातील वेदाध्ययनाबरोबरच युद्धोपयोगी शिक्षणाही विद्यार्थ्याच्या आवडीनिवडी प्रमाणे देत असत सर्व दर्जांचे विद्यार्थी त्या कालीं गुरुकुलात दाखल होऊ शकत असत जो विद्यार्थी आपल्या गुणग्राहकतेप्रमाणे ज्या विद्येत निष्णात होईल, त्या विद्येप्रमाणे त्याची गणना त्या त्या वर्णात होत असे, म्हणजे विद्येवरून व अगच्या गुणावरून मनुष्याची योग्यता मानली जात असे विद्याभ्यास सपल्या वर विद्यार्थी गृहस्थाश्रमी येऊन कुटुंबी होऊन ससारचक्राचा गाढा चालवीत असत मात्र विद्यार्थीं गृहस्थाश्रमीं होण्याकरिता जेव्हा गुरुकुलातून धर्मी येण्याकरिता निघत, तेव्हा तप्पवीं त्याची सोडमौज करण्यात येई मौजीबधन होऊन विद्याभ्यास-प्रारभ-कालापासून तों थेट गृहस्थाश्रमी सोडमौज होऊन येईपावेतों विद्यार्थीं नैषिक ब्रह्मचर्यांने राहत असत, आणि त्यामुळेच विद्याभ्यास होईपर्यंत सोडमौज करण्याचा अधिकार नसे हर्लीचा भिक्षुकी उपनयनसस्कार उर्फ मौजीबधन हा वेदविद्याध्ययनाचा खरा धार्मिक सस्कार नसून ही उपनयनसस्काराची थदामस्करी आहे कारण मौजीबधनानंतर वेदाध्ययन मुळीच केले जात नाहीं वेदाध्ययनाकरिता गुरुगृहां काशीस जाण्याचे सोंग करून बद्दला ( ज्याची मौज करतात त्या मुलाला ) काठीच्या घोड्यावर बसवून मडपांत फिरवितात आणि एका घटकेतच काशीहून विद्या शिकून आला असे गृहीत धरून त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशीं त्याची सोडमौज करतात ! ही खन्या उपनयनाची थदामस्करी नम्हे तर काय ?

लगाचे वेळी होमाचा अग्रि प्रदीप करीत तो प्रत्येक धार्मिक क्षत्रिय आपल्या घरात राखून ठेवी आणि धार्मिक विधीप्रभागे स्थात पेय व दुसरीं हव्यें टाकून तो होम करीत असे अङ्गवेदातील मत्र या होमाचे वेळी म्हणण्यात येत असत निरनिराळ्या पाठशाळात ज्ञानसबधीं प्रयुक्त व साचिवक स्पर्धा चालत असे तरुण राजपुत्रांना प्रासकीडा, सादिकीडा वगैरे युद्धकलात आपले प्राणिण्य दाखविण्यास मोठा उत्साह वाटत असे आपण्या कुटुंबियांचा पराक्रम पाहाण्याकरितां कुलीन व सभ्य लिंगा लोकसमाजात मोकळ्या पद्धतीने येत असत वयात आल्यानंतरच मुलीची लम्बे होत असत बहुश त्या तरुण मुली पराक्रमपत्र असा वर स्वत व पसत करीत, आणि त्योच्या तशा करण्यास कोणत्याही प्रकारची आडकाठी येत नसे सोने, रूपे, रने, मुकीक जमिनी, गाड्या, घोडे, गायी, खेचरे, दास, दासी हीं सधन लोकांना प्राप्त झालेली ऐश्वर्यसाधने असत सोने, रूपे, जस्त, यिसे आणि लोखड याचा उपयोग कसा करावा हे तल्कालीन लोकाना माहीत होते हत्तीस माणसाळविण्याचे प्रयत्नात बरेच यश आले होते तादूळ, गाढू, जव इत्यादि धान्यांची लोकाना ओळख झाली होती दुधाचे अनेक प्रकारचे पदार्थ तयार करून ते खाण्याकरिता उपयोगात आणीत असत यज्ञयागादिकाचे वेळीं मध्याचाही उपयोग करण्यात येई बालविवाह प्रवलित नव्हते विधवा लिंगाना पुनर्विवाह करण्यास मोकळीक होती गोत्रीय लोकात तीन अथवा चार पिल्लापर्यंत लम्बे करण्याची मनाई होती वेदाध्ययन हे एक मुख्य कर्तव्य मानण्यात येई खगोलविद्येची वृद्धि या कालात बरीच झाली वर्षांने बारा भाग करून त्याचे बारा चाद्रमास गणण्यात आले आणि या चाद्रमानाचा सूर्यकाळाशीं मेळ घालण्याकरिता प्रत्येक पाचव्या वर्षां तेरावा महिना त्यास जोडला ज्या तारकापुजातून चढ मार्ग आक्रमण करीत असतो, त्या तारकापुजांने आकार लक्षात घेऊन त्यांस अष्टावीस नावे दिली तसेच विषुववृत्ताच्या दक्षिणोत्तर बाजूस सूर्य किंती जातो हे लक्षात आणून दक्षिणायन व उत्तरायण याचे काल नकी करण्यात आले वेदाच्या एकीकरणाचे काम पुरे झाले तेव्हा सूर्य विषुववृत्तात कोणत्या ठिकाणी होता ते लिहिले आहे, आणि त्यावरून कित्येक गणितज्ञ लोकानी असे अनुमान काढले आहे की, ही गोष्ट इ० सनापूर्वी अकराशे एक्याशींवे वर्षीं घडली

यावेळीं व्याकरणशास्त्र, शब्दव्युत्पत्तिशास्त्र, ध्वनिशास्त्र, छंद शास्त्र या शास्त्रांचाही अभ्यास करण्यात येई नीतिशास्त्र आणि तर्कशास्त्र यांतही प्रगति झाली होती गणित-शास्त्रांची या काळीं चागलेच ऊर्जितावस्थेप्रत आलेले होते

वैदिक काळात क्षत्रियांनी पंजाबांत वसाहूती केल्या भारतीय काळात गगा—यमुना काठच्या प्रदेशात वसाहूती केल्या आणि पुढे हिमालयाच्या पायथ्यापासून आम्रेयीस समुद्रापर्यंतचा प्रदेश त्याना ठाऊक झाला ते जेथे जेथे गेले तेथे तेथे त्यांनी आपला धर्म, रीतिरिवाज, आचारविचार, व कलाकौशल्य यांची वृद्धि केली अदाजाने इ० सनापूर्वी एक हजार वर्षांत ह्या गोष्टी पूर्णतेस आल्या होत्या

**C. छप्पन देशके राजा क्षत्रिय बहादूर—अशा बहुमानदर्शक**

पदवीने क्षत्रियांना त्यांचे भाट सबोधीत असत ही छपन देशांची घटना सुमारे एक हजार वर्षांपूर्वीची आहे बौद्धधर्माचा मोड होऊन हठांच्या रुढिप्रधान मिश्रुकी हिंदुधर्माचा उदय होऊ लागल्यानंतर जी नवीन राज्यघटना झाली, व नवीन धर्माच्या लाटेत जीं जीं नवीन राज्ये उदयास आली, त्या निरनिराळ्या राज्यांस निरनिराळी स्वतंत्र नावे पडून हे छपन देश अस्तित्वात आले तत्कालीन रजपूत राजे आणि क्षत्रिय मराठे राजे या देशांवर राज्य करीत होते

पांडवांच्या चालत्या काळात म्हणजे आज सुमारे तीनहजार वर्षांच्या पूर्वी जीं राज्ये अस्तित्वात होती त्याचीं बरीच नावे या छपन देशांच्या नावाशीं मिळत आहेत त्याशिवाय काहीं निराळी अशीं हीं नावे अहेत असा फरक असणेही साहजिकच आहे, कारण त्या काळात व हिंदुधर्माच्या जन्मकाळात २००० वर्षांचे अतर आहे पांडवांचे वेळीं म्हणजे भारतीयकाळी हिंदुस्थानातील निरनिराळ्या विभागास कोणकोणी नावे चालू होतीं, हे या छपन देशाच्या यादीवरून काहीसे लक्षात येणार असल्यानं व त्या छपन देशाची माहिती असणे हे ऐतिहासिक दृष्ट्या प्रयुक्त असल्यानं आता त्या देशाची नावे देऊ

[१] कोसल, [२] कुरु, [३] पांचाल, [४] शूरसेन, [५] जागल, [६] आर्याकर्त्तै [७] यामुन, [८] माथुर, [९] मत्स्य, [१०] सारस्वत, [११] महधन्य, [१२] गुर्जर, [१३] आभीर, [१४] मागध, [१५] साविर, [१६] आर्मल, [१७] मलय [१८] विदर्भ, [१९] कीटक, [२०] कान्यकुब्ज, [२१] सुराष्ट्र, [२२] पाडुदेश, [२३] विदेह, [२४] कुशार्वती, [२५] कोक, [२६] चेक, [२७] सिधु, [२८] साराष्ट्र, [२९] मेथिल, [३०] कैकेय, [३१] द्विकटूक, [३२] शाल्व, [३३] कर्णाटक, [३४] अवत्य, [३५] निषध, [३६] पैड्रू, [३७] मद्र, [३८] वग, [३९] अग, [४०] कलिंग, [४१] कार्लष, [४२] सजय, [४३] आश्र, [४४] त्रिगर्त, [४५] द्रविड, [४६] मालव, [४७] केरल, [४८] कीकल, [४९] उशीर, [५०] कुतल, [५१] काबोज, [५२] भोज, [५३] कक, [५४] नधु, [५५] महाराष्ट्र आणि [५६] आर्ण

ता छपन देशांवर राज्य करून १ सूर्यवश, २ चद्रवेश ऊर्क सोमवश, ३ शेषवश ऊर्क नागवश आणि ४ ब्रह्मवश ऊर्क यदुवश या चार वशांना उत्तम झालेल्या ९६ कुळांच्या महाराष्ट्रीय-आर्य-क्षत्रियांनी सर्व भरतगडांचे पालन केले महाराष्ट्र कुल वशावलीमध्ये यास भरपूर आवारही आहे

**९. जुन्या देशांची नवीं नावे**—आतां असलेल्या देशासच पूर्वी निराळांच नावाने सबोधीत असत वर जीं छपन देशांची नावे दिली आहेत, त्यावून ही गोष्ट कळून येहील हठांच्याच देशाना त्यावेळीं कोणतीं नावे होतीं व त्यावेळच्याच देशाना हठांची कोणत्या नावांनी सबोधितात याचेही ज्ञान ऐतिहासिक दृष्ट्या असणे अत्यंत आवश्यक असल्यामुळे अनेक देशांची पूर्वीची नावे व आताची नावे येथे अवतरित करावयाची आहेत त्यावून उपरिनिर्दिष्ट छपन देशांच्या नावाचा खुलासा तर होईलच, पण त्या-



## श्री कृष्ण माया

BROBANS PRESS, BLOCK MAKERS  
& PRINTERS, ANARKALI LAHORE.

(१४९)

शिवायही प्राचीन आणि ऐतिहासिक अशा बऱ्याच प्रदेशविभागांच्या नावाची माहिती होईल पूर्वीच्या प्रदेशविभागांची बदललेली नामाभिघाने असी —

[१] अशक्रात=युरोप, [२] रथक्रात=आफ्रिका, [३] रमनक=आस्ट्रेलेशिया, [४] स्वर्णप्रस्थद्विप=पालिनेशिया, [५] आर्वतन=ब्रीटन, [६] इद्वद्रीप=इंग्लॅण्ड, [७] भावकच्छ=पोर्टुगाल, [८] सैनिक, कुकुट=हॉलॅड, बेल्जियम् [९] अश्वक=आस्ट्रिया, [१०] तामस देश=स्पेन, [११] विष्णुक्रात=एशिया, [१२] स्वरसाभूमि=अमेरिका खड, [१३] रोमात=रूम, [१४] पातिदेश=इटली, [१५] कौच=जर्जर्नी, [१६] मलिया=फ्रान्स, [१७] मारक=डेन्मार्क, [१८] माठक=स्कॅडिनेविया, [१९] तुरस्क=टर्की, [२०] शशिलिना=सिसिली, [२१] मिश्र=मिस्र, [२२] बर्बर=बार्बरी, [२३] तिर्वर्त=तिबेट, [२४] खस=हराण, [२५] हौरव=सैविरिया, [२६] आवर्त=अरब, [२७] पारस्य=पारसिक, [२८] शृङ्ग यवन=मक्का, [२९] अपरात=मस्कत, [३०] केकय=हिरात, [३१] सुभित्राद्विप=सुमात्रा, [३२] स्कलावास=लंका, [३३] ब्रह्मोत्तर=ब्रह्मदेश, [३४] भारतवर्ष=हिंदुस्तान, [३५] कास्कार=मदिना, [३६] पल्हव=कावूल, [३७] गाधार=कदाहार, [३८] मणिद्विप=जपान, [३९] शुर्मीशगदेश=सिंगापूर, [४०] मरू=मारवाड, [४१] स्थल=बिकानेर राज्य, [४२] दरद=भूतान, [४३] दरदलिंग=दार्जिलिंग, [४४] मत्स्यदेश=जयपूर, [४५] पचनद=पजाब, [४६] पाचाल=कानपूर, [४७] काम्मिर=कादिमर, [४८] कोशल=अयोध्या, [४९] उत्तर कोशल=फैजाबाद, [५०] मायुर=मयुरा, [५१] वाराणसी=वनारस, [५२] कुरुजागल=कुरुक्षेत्र, [५३] इद्रप्रस्थ=दिल्ली, [५४] गगाद्वार=ब्रिकाशम, [५५] माया=हरिद्वार, [५६] अवति=उज्जनी, [५७] गुरुजर=गुजराथ, [५८] काची=कर्नाटक, [५९] माहिरिंक=मैसूर, [६०] किकिधा=तुग़मभद्रेच्या काठचा प्रात, [६१] उत्कल=ओरिसा, [६२] सौराष्ट्र=सोमनाथ, अहमदाबाद, [६३] महाराष्ट्र=पुणे प्रात वर्गीरे प्रदेश, [६४] द्राविड=पूर्वघाट, [६५] कान्यकुब्ज=लखनांच्या आसमतातील प्रदेश, [६६] पाटलिपुत्र=पाटणा, [६७] अग=राजमहाल प्रात, [६८] कर्णराज=भागलपूर प्रात, [६९] पौड्र=मेदिनीपूर, [७०] अवग=मैमनसिह प्रदेश, [७१] वग=कलकत्त्याचा प्रदेश, [७२] गोड=डाका प्रात, [७३] प्राग्जोतिष=आसाम, [७४] कुमारद्विप=अमेरिका, [७५] दक्षिण कुमार=दक्षिण अमेरिका, [७६] उत्तर कुमार=उत्तर अमेरिका [७७] तलह=ब्राह्मिल, ताम्रद्विप=गीनलड

**१० कैलास, वैकुंठ, स्वर्ग, गंगा व अनेकमुखी देवांच्या कल्पना—** हिमालयाचे अत्यत उच्च शिखर मौट एव्हरेस्ट, ऊर्फ गौरीशकर या नावाचे आहे ते पृथ्वीतील सर्व पर्वतपेक्षा उच्च आहे त्याची उच्ची समुद्रांच्या गृष्मभागापासून २९००० फूट आहे. दुसऱ्या श्रेणीचे उच्च शिखर काराकोरम पर्वत या नावाचे आहे. त्याची उच्ची २८२५० फूट आहे. धबलगिरी २६८२५, नगापर्वत २६६२९, व नंदादेवीची उच्ची २५६६१ फूट असून त्यांतील गगोत्री नावाच्या तीर्थांतून काशीची पवित्र गणानदी निघाली आहे कैलास पर्वताच्या हिममय प्रदेशातून गगानदीचा मूळचा पासून

सुरु झाला आहे म्हणून तिला स्वर्गंगा म्हणतात नदादेवी शिखराच्या जवळच वैकुंठ व कैलासपर्वत या नांवांची शिखरे आहेत त्याची उची समुद्रशुष्ठभागापात्रू अनु-क्रमे २०२२६ आणि २१३९० फूट आहे विणूचे वैकुंठ आणि शकराचे कैलास म्हणून जे वर्णन पुराणांतरी आहे, ती हींच शिखरे हेत पाडव राज्याभीती कैलासास ऊर्फ निजधामास मेले त्याच्या मार्गाचे वर्णन जे महाभारतात दिले आहे त्यावरून असें सिद्ध होते की, ते ज्या निजधामास गेले, ते निजधाम हिमालयातील वरील स्थळच होय. निजधाम म्हणजे आपले मूळचे स्थान—जन्मस्थान—वतनीस्थान पाडवांचे पूर्वज ज्या हिमालय पर्वतातून हिंस्तानात आले तेच त्यांचे निजधाम होय आता देखाल धार्मिक लोक मरणसमर्थीं आपल्या मूळ भूमीस मोठ्या प्रेमानें जातात पर्वताच्या उत्तरणीमुळे कैलास पर्वताहन निघालेला गगेचा प्रवाह फारच वेगाने वाहातो हरिद्रारास गगेचे पात्रास भगीरथ राजाने फार विस्तीर्ण व रमणीय घाट बाघला आहे भगीरथाचे नांवावरून तिला भागीरथी म्हणतात हरिद्रार हिमालयाच्या पायथळाशी आहे कैलास, वैकुंठ, बद्रिनारायण, ब्रह्मदेवाचा सत्यलोक इत्यादि पवित्र स्थळे हरिद्रारच्या उत्तरेस उच पर्वतावर आहेत, म्हणून हरिद्रारच्या पलीकडील हिममय प्रदेशास देवभूमि ऊर्फ स्वर्गभूमि म्हणतात हरिहर म्हणजे शिव विष्णु ह्याच्या दर्शनास जाण्याचे जे महाद्वार ते हरिद्रार यावरून कैलास, वैकुंठ, ब्रह्मलोक, स्वर्ग, स्वर्गद्वार, स्वर्गगगा इत्यादि स्वर्गीय सर्व स्थळे हिमालयातच आहेत मेरुपर्वत म्हणजे पृथ्वीतील सर्वांत मोठा पर्वत हाच पृथ्वीत सर्वांत मोठा पर्वत आहे यावरून मेरुपर्वत म्हणजे हिमालय पर्वतच होय हरिद्रारच्या वरच्या प्रदेशाची हवा हिममय—अत्यत थड असल्यामुळे तिकडचे लोक फार गोरे आणि सुदर आहेत तेथील सुदर खिणाना देवांगना, स्वर्गाच्या असरा असें पुराणांत म्हटले आहे हरिद्रारच्या दक्षिणेची हवा समझीतोण आहे म्हणून हरिद्रारच्या अलीकडचे लोक निमग्नोरे आहेत विष्ण्यादि पर्वताच्या दक्षिणेची हवा उण आहे म्हणून तिकडचे लोक शारीराने खुजे व सावळे असतात एकूण कैलास, वकुठ आणि स्वर्ग इत्यादि पुराणान सांगितलेलीं स्थळे आकाशात मिळणारी नसून ती या पुण्यमय आर्यभूमीतच आहेत असें दिसून येते

**अनेकमुखी देवांच्या कल्पना**—पुराणातरा अनेकमुखी देवांची वर्णने दिलेलीं आहेत दत्तात्रेयाला तीन तोडे व सहा हात जोडून त्याला ब्रह्मा—विष्णु—महेश याचा अवतार म्हणजे विश्व उत्पत्ति—स्थिति—लयकर्ता कल्पितात ब्रह्मदेवांने चार तोंडानी चार वेद रचिले असें खोटेच भासविण्याकरितां त्याला चार तोंडे मानितात शकराला पाच तोंडे व दहा हात कल्पिले आहेत कार्तिकस्वामीचे चित्र सहा तोंडांचे व आरा हातांचे दर्शवितात रावणांने अङ्गवेदाचीं दहा कांडे (खड) केले अशी निराधार कविकल्पना जोडून त्याला दहा तोंडे व वीस हात लाविले आहेत खरे पाहिले असता अङ्गवेदाचीं दहा कांडे अङ्गीनीं रचली आहेत त्यांची नावे याच प्रथात दुसऱ्या प्रकरणात सप्रमाण दिली आहेत देवीला अष्टमुजा कल्पून तिला आठ हात चिकटवून तिचे अचाट

शीर्ष दाखवितात श्रीविष्णु व श्रीकृष्ण यांना चार चार हात दाखवून त्यांचे देवपणास पुढी देऊ पाहातात । सहस्रार्जुनास तर हजार हात दर्शवून त्यांचे शीर्ष दाखविलें आहे । । फार काय सांगावे, प. वा. बाळ गगाघर टिळक यांना सर्वांनी प्रत्यक्ष पाहिलेच आहे, पण ते निवर्तल्याबरोबर भिक्षुकांनी प्रासिद्ध केलेले त्यांचे चतुर्भुज चित्र ब्राह्मणी देव्हान्यात आजही पाहावयास मिळते । । या चतुर्भुज टिळकांचे कल्पित भागवत लिहून, ते श्री-कृष्णाचा अवतार म्हणून ब्राह्मणेतराच्या डोक्यावर बसविण्याच्या त्यांचे भगतांनी जिवतोड प्रयत्न केला, पण धर्मलङ्ड(१) सत्यशोधक ब्राह्मणेतरांनी एकच हुल्लड उडवून ऐन वेळी घात केला । या ब्राह्मणी टिळकांनी 'देशहिताचे' नावाखाली अनेकदा चतुर्भुज होऊन कारागृहवास भोगला म्हणून तर मेत्यावर त्याना भिक्षुकांनी चतुर्भुज केले नसेलना ।

देवलोकीं गेलेल्या म्हणजे स्वर्गवासी ज्ञालेल्या थोर पुरुषांच्या अर्गां इतरांपैकी काहीं विशेष गुण-सामर्थ्य हेतैं म्हणून त्यांना साधारण मतुज्यापैकीं जास्त तोडें व जास्त हात लावून त्यांचे वैशिष्ठ्य दर्शवावें हात्य यांत मुख्य हेतु असतो माणसांची अशी चिचित्र वर्णने म्हणजे रूपकात्मक केवळ कविकल्पनाचे हेत, पण साधारण बुद्धीच्या लोकांना यांतील सत्यार्थ कलत नाहीं, इतकेंच नव्हे तर पुराणांतील परस्परविरोधी व अशक्य विधानांनी उत्पन्न होणाऱ्या चिकित्सक बुद्धीवर पापाच्या डोंगराचे दडपण घालून किंवा त्या चिकित्सकांना त्याच्या पितराच्या स्वर्गपतनाच्या भीतीचा बागुलबोवा दाखवून निर्झुद्दाच्या अधश्रद्धेची जोपासना केली जात आहे हिंदु लोकातील चिकित्सक बुद्धि मारून या अधश्रद्धेनेच हिंदुसमाजाचे, हिंदुधर्मांचे आणि अखिल हिंदुस्तानाचे अगदीं जातेरे केले आहे

खरे पाहिले असता वरील थोर विभूतीपैकी प्रत्येक पुरुषाला इतरांप्रमाणे एक एकच मुख व दोन दोनच हात हेते याचे सप्रमाण पुरावे त्या त्या पुराणातच आहेत

**११. राक्षस-दस्यु**—ज्याप्रमाणे देवाच्या किंवा थोर विभूतीच्या गुण-सामर्थ्यांचीं अतिशयोक्तीची कल्पित कथानके पुराणातरीं दिलीं आहेत, त्याच्याप्रमाणे आर्यांचे शत्रु म्हणजेच हिंदुस्तानचे मूळचे रहिवासी—ज्याना वेदात दस्यु उर्फ राक्षस या नावांने सबोधिले आहे, व जे आर्योवर वारवार हल्ले चढवून शत्रुत्वाच्या नास्याने त्याच्या यज्ञ-यागांचा विच्छस करीत,—त्याच्या भयकर आकारांचीं, त्यांच्या भव्य शरीरांचीं आणि त्याच्या पाशवी तोंडाचीही अशींच खोटी विचित्र वर्णने पुराणातरीं दिली आहेत व चिंतेही तशीच भेसूर रेखाटलीं व चितारली आहेत

पेशावर आणि अफगाणिस्तान यांच्यामधील हिमालयाच्या डोंगराळ प्रदेशास याकिस्तान म्हणतात त्या मुलुखावर अद्याप कोणाचाच राजकीय अमल बसलेला नाहीं. या भागातील पठाण लोक फार भव्य शरीराचे, राक्षसी शक्तीचे, अस्त्यं कूर स्वभावाचे असून ते आजही नरमास भक्षक आहेत ते पठाण सरहदीवरील लोकांवर वारवार हल्ले करून सांपडतील त्या रुखी पुरुषाना धरून नेऊन हालहाल करून ठार

मारतात. मनुष्याचे दोन्ही पाय धरून त्याला झटक्यासरसें लीलेने विरुन टाकतात ? या लोकाना आधुनिक राक्षस मृणाल्यास कोणीती हरकत आहे ? अशांचा क्रूरपणा दर्शविण्याकरिता या लोकाना सिंहाचें तोड, वीतभर दांत आणि हातभर जीम दाखविली, तर ती गोष्ट थाज कोणीतरी कबूल करील काय ? वरील विवेचनावरून पुराणातील व्यर्कांची अनेक तोडे व मुळळ हात आणि राक्षसी भेसूरपणातील फोलपणा याचीं खरी कारणे कळून येतील



## प्रकरण आठवें

# भारतीय कालीन क्षत्रिय पांडवांचा दिग्विजय

[ इसवी सनापूर्वीं सुमारे ११००-१२०० वर्षांचा काळ ]

- १ पूर्ववृत्तान्त
- २ अर्जुनाचा दिग्विजय
- ३ भीमाचा दिग्विजय
- ४ सहदेवाचा दिग्विजय
- ५ नकुलाचा दिग्विजय

**१. पूर्ववृत्तान्त** — चंद्रवशी क्षत्रिय हिमालयाच्या पलीकडून गंगेच्या खोन्याने हिंदुस्तानात उतरले त्याच्या मूळ प्रदेशास उत्तरकुरु व ईलावर्ष अशीं नावें होतीं या चंद्रवशांतील सुप्रसिद्ध अशा विचित्रवीर्य नामक राजास दोन पुत्र झाले त्यांची नावें अनुकमे धूतराष्ट्र व पडु अशीं होतीं तिसरा एक दासीपुत्र असून त्यास विदूर या नावानें संबोधीत असत धूतराष्ट्र हा आधारा असून पडु हा पदुरोगाने प्रसित झालेला होता. हा दोघांच्याही तफे भीमाचार्य सर्व राज्यव्यवस्था पाहात असे पढूच्या निधनानंतर कुंती आपल्या पांच मुलासह कुरुची मूलभूमि सोडून हस्तिनापुरास धूतराष्ट्राकडे राहावयास गेली होती धूतराष्ट्राने पांच पांडवांना यमुनेच्या पश्चिम तीरावरील प्रदेश नांदून दिला होता त्या वेळी तो प्रदेश अरण्यमय असा होता पांडवांच्या ताब्यात तो प्रदेश आल्यानंतर त्यांनी ते अरण्य वैगेरे तोडून व जाळून तो प्रदेश रम्य असा बनविला आणि त्या प्रदेशात नगरांची रचना केली त्या प्रदेशात अनेक नगरे निर्माण करून इदप्रस्थ नामक नगरांत महांजे ज्याला संथां दिली हे नाव आहे त्या नगरांत पांडवांनी आपली राजधानी प्रस्थापित केली याप्रमाणे व्यवस्था करून पांचही पांडव आनंदानें नांदू लागले होते बारावर्षे वनवास व एकवर्ष अज्ञातवास भोगून आल्यानंतर कौरवांशी भारतयुद्ध केळून त्यानी आपले राज्य परत मिळविले आणि उत्तरोत्तर पांचही पांडवांनी आपल्या पराक्रमाचे जोरावर उत्तमप्रकारे राज्यव्यवस्था चालविली व पुढे मयासुराच्या साहाय्यानें एका विस्तृत सभेची स्थापना केली त्याच्या मनांत राजसूययज्ञ करण्याची महत्वाकांक्षा पूर्वीपासून वास करीत होती ती पूर्ण करण्याप्रीत्यर्थ त्यांनी श्रीकृष्णाची समति घेतली. व त्याचेकडून मदतही मिळविली राजसूययज्ञासार्थीं समति देतोना श्रीकृष्णानें अशा तऱ्हेची समति दिली कीं, 'राजसूययज्ञप्रसर्गी ज्या अडचणी येणार आहेत त्यांचे निवारण प्रथम झाले पाहिजे'.

धर्मराजास श्रीकृष्णाने अशी समति दिली व त्याबरोबरच प्रथमतः जरासध राजा व त्याची राजसत्ता याचा नायनाट केला पाहिजे असेही त्याने धर्मराजास सांगून ठेविले.

जरासध हा महान् पराक्रमी राजा असून त्याची राज्यसत्ताही बन्याच विभागावर चालत होती या जरासधाचे मताने चेदि देशाचा राजा शिशुपाल, करुष देशाचा राजा दंतवक, मुरु व नरक या देशावरील यवन अधिपति व प्राग्जोतिषाचा राजा भगदत्त वर्गेरे महान् पराक्रमी राजे वागत असत. आणि म्हणूनच जरासधाच्या राज्यसत्तेचा नायनाट झाल्याशिवाय राजसूययज्ञ पार पडणे मुक्किलीचे होऊन बसेल असा सल्ला श्रीकृष्णानें पाडवांना दिला अर्जुनास ही गोष्ट पसत पडून त्याने आपले अनुमोदन श्रीकृष्णाच्या या योजनेस दिले धर्मराजानेही या योजनेस रुकार दिला

याप्रमाणे त्याच्या बैठकीत विचार योजना ठरल्यानंतर त्या योजनेची अमलबजावणी करण्याचीच काय ती व्यवस्था राहिली होती तीही अमलात येऊन श्रीकृष्ण, अर्जुन व भीम या तीन क्षत्रियवीरानीं जरासधाच्या गिरिज शहरावर चाल केली भीमानें मर्दपणाने छाती पुढे करून जरासधार्णी सामना दिला व मल्लयुद्धात त्याला ठार करून त्याने खंडात टाकलेल्या सर्व राजेलोकास मुक्त केले. जरासधाचा—एवज्ञा महान् पराक्रमी योद्धयाचा—श्रीकृष्ण, भीम, अर्जुन या क्षत्रियवीरानीं नि पात केल्यामुळे जरासधाचे जे साथीदार शिशुपाल, दतवक, भीष्मक, पौडक, वासुदेव वर्गेरे राजे होते त्याचा धीर साहजिकच खच्चून गेला आणि याच्या तेजापुढे ते दिपून गेले याच्यावर चढाई करून आपण विजय श्री सपादन करू अशी आशा त्याना मुळीच उरली नाही आणि त्या योगानेच पुढे पाडवांना राजसूययज्ञास सुलभ पडले

जरासधाच्या वधानंतर एवज्ञा मोळ्या राजसूययज्ञास जे द्रव्यबळ लागणार ते कोट्यन प्राप्त होईल या विचारांत सर्व पडले असताना श्रीकृष्णाने एक खासगी बैठक भरवून या गोष्टीचा निकाल करून टाकण्याबद्दल सुचविले त्याप्रमाणे श्रीकृष्णाच्याच अध्यक्षतेखाली त्याच्या मविजनांची एक सभा बोलावण्यात आली त्या सभेत बराच उहापोह झाल्यानंतर अखेर सर्वानुमतें असे ठरले गेले कीं, पाडवानी निरनिराच्या प्रदेशावर स्वान्या करून राजसूययज्ञाकरिता लागणारी आर्थिक अडचण दूर करण्याचा प्रयत्न करावा हा ठराव अहुमतानें पास झाल्यानंतर कोणी कोण्या भागाकडे स्वारी करावी हा प्रश्न पुन्हा पुढे आला तेच्छा त्याचें निरसन अशा रीतीने करण्यात आले कीं, उत्तर दिशेला मोठमोठे पर्वत असून त्या विभागात महान् प्रतापि असे शूरवीर राजे, यवन ( चंद्रवशी यवनाश्वराजाचे वशज ) म्लेच्छादि बलिष्ठ राजे राज्य करीत असल्यामुळे अर्जुनानें त्या विभागाकडे आपला मोर्चा फिरवावा उत्तर दिशेकडे मोठमोठी अरण्ये व विस्तीर्ण पात्राच्या नद्या ओलोडावयाच्या असल्यामुळे अर्थातच अर्जुनाच्या स्वारीबरोबर रथ व हत्ती याचा भरपूर भरणा होता

पूर्व दिशा जिकण्याचें कामही उत्तर दिशा जिकण्याच्या कामाहूकेंच कठिण व आडसाचें काम होतें तिकडे भीमानें स्वारी करावी असे बहुमतानें ठरले गेले पूर्वे-

कडील अनेक देशांमध्ये, विशेषेकरून प्रयागपासून गंगासागर सगमापर्यंत गोद्या दोन्ही तीरा-वरील लोकांना माळविद्येचा अत्यत नाद हेता भोमाला करभार गोळा करण्यासाठी किरात, चीन, म्लेशादि योद्याबरोबर झणडावै लागणार होते ।

पश्चिम दिशेस नकुळानें स्वारी करावी असें बहुमताने ठरले या दिशेस पांडवांचे आस व इष्टभित्र अशाच नात्याचे बहुतेक राजे राज्य करीत होते अर्थातच ती दिशा जिकण्याचे नकुळास बरेच सुलभ जाणार होते आणि म्हणूनच पश्चिम दिशेस नकुलानें जावै असें ठरले

दक्षिणेस युद्धविद्या पोंचावी तशी उज्जतावस्थेस पोचल्यामुळे सहदेवानें दक्षिणेस जावै असें ठरले या दिशेस महिमतीच्या बळीराजाव्यतिरिक्त सहदेवास अडथळा करण्यासारखा हतर कोणताही मोठा पराक्रमी राजा नव्हता आणि म्हणूनच दक्षिण दिशेस सहदेवाची योजना करण्यात आली

धर्मराजाने आपणाकडे कोणतें काम ध्यावै असा प्रश्न उद्भवला असतां बहुमतानें असें ठरले गेले की, बाहेरदेशी पाठविलेल्या सैनिकांना वेळोवेळी कुमक पाठविणे, राजधानीचे सरक्षण करणे, आपल्या भावाकडून वरचेवर येहील त्या करभाराची जतन करणे, राजसूय यज्ञाची सामुग्री जमा करणे व राजसूयजप्रसर्गी येणाऱ्या परदेशस्थ पाहुण्याची व राजे लोकाची व्यवस्था करणे इत्यादि कामे धर्मराजानें करावीत

याप्रमाणे सर्व प्रश्नाचा निकाल लागल्यावर ज्या ज्या दिशेकडे ज्याची ज्याची योजना करण्यात आली होती त्याची त्याची सर्व व्यवस्थेसहित तयारी करून देण्यात आली सर्वांबरोबर चतुरगसेना, म्हणजे रथ, हत्ती, घोडे व पायदळ हे सैन्य दिले गेले आणि त्याशिवाय विष्ट म्हणजे सैन्याच्या वाहतुकीस साहाय्य करणारे लोक व सामानाच्या गाड्या, नाविक लोक, गुप्त हेर व देशिक याचाही भरणा सर्वांबरोबर भरपूर दिला गेला होता सैन्यात 'देशिक सैन्य' म्हणून सैन्याचा एक प्रकार असे या 'देशिक' शब्दाचा खुलासा असा की, भारतकालीं काही विशिष्ट बुद्धिमत्तेचे लोक आजूबाजूच्या प्रदेशांत जाऊन निरनिराळ्या कला व कुशलता याचे सपादन करीत असत ज्या वेळी हे लोक निरनिरा या देशात जात तेव्हां अर्थातच त्या देशासबर्धी अनेक दिवसांच्या सहवासामुळे त्याना बरीच सक्षम माहिती मिळत असे आणि असे हे आसमतांतील देशासबर्धीची माहिती असणारे लोक सुद्धप्रसर्गी आपल्या मूळ प्रदेशाच्या राजास मदत देत असत आणि या मदतीपासून राजास बराच फायदा मिळत असे अखेर स्वदेशाच्या राजासच मदत करण्याचा या लोकांचा धर्म असल्यामुळे त्यांस देशिक असें म्हणत असत.

याप्रमाणे सर्व सैन्य वर्गे बरोबर जमल्यावर सर्वांची तयारी करून देण्यात आली. या स्वान्यांमध्ये दुसऱ्या राज्यांचा अपहार करण्याचा उद्देश मुळीच नव्हता या स्वान्याच्या वेळी खंडणी व करभार वसूल करणे, राजांचा पराभव करणे, आणि धर्मराजांचे आधिपत्य कबूल करवून घेणे याशिवाय दुसरी कोणतीही आगांठीक करण्याचे फक्त आढळव पडले नाहीत शक्य तोपर्यंत त्यांनी स्वामानाच्च उपयोग करून पाहिला. होता

होइल्तों रक्षपात टाळण्याचीच त्यांची मनोभावना होती त्यांचे बहुतेक कर्तव्य मळयुद्धानेच पार पाहून घेण्याचे त्यांनी ठरविले होते कोठे कोठे कुटिल नीतीचाही उपयोग करण्यास कमी केले नाही आणि हें सर्व रक्षपात होऊ नये या एकाच कारणाकरता होते

धर्मराजाची आज्ञा घेऊन अर्जुन, भीम, नकुल आणि सहदेव हे आपापल्या सैन्यासह जप्यत तयार झाले धर्मराजाच्या पायावर सर्वांनी मस्तक ठेवून त्याचा आशीर्वाद मागितला, तद्वतच तत्पूर्वी ईश्वराचे ध्यान करून त्यांनी आपला आत्मविश्वास बळकट केला आणि अशा तद्वेने युद्धकलाविशारद असे ते क्षत्रिय पांडव आपल्या ठिकाणवरून आपापस्था नियोजित दिसेकडे कूच करते झाले

**२. अर्जुनाचा दिग्विजय** — अर्जुनाने इदप्रस्थ सोडव्यानतर प्रथम कुलिंद देशातील राजे हृस्तगत करून घेतले कुलिंद देश म्हणजे दिल्हीच्या उत्तरेस असलेला सहारणपूर जिल्हा होय नतर त्यांने आनंद व कालकूट हे देश काबीज केले हे देश कुलिंद सोडल्यावर सतलज नदीच्या तीरावर ईशान्य दिशेने जाताना त्यास वाढते लागले तदनंतर सुमढल राजाचा पूर्ण परामर्श करून त्यास बरोबर घेऊन शाकलद्वीप व प्रतिविध्य यांच्यावर स्वारी केली शाकलद्वीप व सप्तद्वीपांतील राजांबरोबर अर्जुनाचा घोर सग्राम झाला त्यांनाही अर्जुनाने पादाकांत केले आणि त्याच्यासह प्राम्जोतिषाचा राजा भगदत्त याच्यावर स्वारी केली भगदत्ताच्या अमलाखालीं किरात, चीन आणि दुसरे पुष्कल सागरतीरवासी योद्धे होते मददेशाची राजधानी शाकलनगरी यावरून शाकलद्वीप हे नाव पडले अर्थातच या द्वीपावर मददेशाच्या राजाचा अधिकार चालत होता सिधुनदी मानस सरोवराच्या उत्तरेस उगम पावून उत्तराभिमुखी होऊन कालकूट देशाला वळसा घालून पश्चिमेकडे वळते तेव्हा कालकूट व सिधुच्या पलीकडे असलेल्या पर्वताच्या पलीकडे शाकलद्वीपें होती व त्यांच्या पूर्वेस व दक्षिणेस प्रतिविध्य राजाचा प्रदेश व सप्तद्वीपें असावी अशी धारणा बाधल्यास त्यात बरेच स्वारस्य येण्याचा समव आहे या सर्व प्रदेशाना द्वीपे म्हणण्याचे कारण काय असावे हा महत्वाचा प्रश्न उद्दृतो सिधुनद ओलाईन मानस सरोवराच्या ईशान्येस गेल्यानतर शमर दीडशे मैलाच्या पलीकडे ३० अक्षांशापासून जवळजवळ ३७ अक्षांशापर्यंत व ८५ रेखांशापासून सुमारे ९० रेखांशापर्यंत उत्तरेस रागला पर्वत व दक्षिणेस ल्हासाच्या उत्तरेकडील पर्वताच्या रांगाच्या दरम्यान बराच मोठा जलप्रदेश असावा व त्या प्रदेशासच अक्षांशेवासाठी गेलेल्या सागरपुत्रावरूनच सागर असें नाव पडले असावे म्हणून सागरानुपवासी हे योद्धे या समुद्राच्या पश्चिम किनाऱ्यावरील रहिवासी असावेत तिबेटच्या नकाशात पाहिले असतां हली देखील कार मोठीं सरोवरे जागाजागीं उपरिनिर्दिष्ट केलेल्या प्रदेशात आढळून येतात

भगदत्ताच्या सैन्याबरोबर अर्जुनाने मोठ्या वीरशीने सतत आठ दिवस युद्ध केले त्याचा पराक्रम पाहून भगदत्त प्रसन्न झाला व अर्जुनास ‘काय हळ्डा आहे?’ असा त्यांने

प्रश्न केला भगदत्तास अर्जुनाने राजसूय यशसाठी करभार पाहिजे असें सांगतांच आदर-पूर्वक रीतीने भगदत्ताने अर्जुनास भरपूर करभार अर्णण केला भगदत्तावै राज्य मानस सरोवराच्या उत्तरेस हिमाळ्याच्या उत्तरेकडील पायथ्यावर ब्रह्मपुत्रेच्या उत्तरेकडे पसरलेला अफाट प्राग्जोतिष देश होय

याप्रमाणे भगदत्तास आधीन करून घेतल्यानंतर कुटीपुत्र धनेजय प्राग्जोतिष देशातून उत्तरेकडे कुबेर देशात प्रवेश करिता झाला मानस सरोवराच्या उत्तरेस Gangri and Darchin यांच्या पलीकडे कैलास पर्वत आहे या पर्वताच्या दक्षिणेकडील बाजूस कुबेर प्रदेश पसरलेला होता अतंगिरि, बहिर्गिरि व उपगिरि हीं प्रदेशाचीं नावै सिंधुनदीच्या प्रवाहापासून पर्वताच्या रोगाच्या समीप व दूर स्थितीशीं अनुशःसून कणी क्षेत्रेलीं आहेत म्हा देशातील व बाकी सर्व प्रदेशातील डोंगराच्या सात्रिभ्याने राहणाऱ्या राजाना हृतगत करून व खडणी वसूल करून अर्जुन उल्लुक देशाच्या बृहन्त राजावर चाल करून गेला त्या राजाने अर्जुनाशीं भर्यंकर सप्राम केला परंतु अखेर पराजय पदर्दी पडल्यामुळे तो अर्जुनास शारण गेला व त्याने करभारही दिला हा उल्लुक देश कुलूत अथवा कुलू होय हा कुलू प्रदेश जालंदराच्या उत्तरेस बियास नदी-च्या खिंडीतील प्रदेश होय हा प्रदेश Cangra Vally या नावाने प्रसिद्ध असून तेथूनच उत्तम चहाची निपज होते या दरीत सोने व हुणे सांपडते असें त्यूएनसेंगाने आपल्या प्रवासवर्णनात लिहून ठेविले आहे याचप्रमाणे श वा दीक्षित व हतर अनेक विद्वानाची मते आहेत

बृहन्तराजास बरोबर घेऊन अर्जुनाने सेनाबिंदूवर स्वारी केली व त्याचा पराभव करून त्याला नामोहरम केले मोहापूर, वामदेव, सुदामा व उत्तर उल्लुक या देशाच्या राजाना एके ठिकाणीं बोलावून त्यांच्याकडून धर्मराजांचे आधिपत्य कबूल करवून करभार वसूल केला व अर्जुन सेनाबिंदूचे राजधानींतर राहिला तेथें तो असताना धर्मराजांचे आज्ञापत्र आल्यावरून एका हुशार सेनापतीच्या आधिपत्याखालीं सैन्य पाठवून पचगण-देश जिंकविला नंतर पचगणदेशाच्या राजाना बरोबर घेऊन सेनाबिंदूच्या देवप्रस्थ नामक राजधानीकडे अर्जुन वळला मोहापूर या ठिकाणाविषयीं श्री० दीक्षितानीं पश्चिम रोहिल-खडातील मतिपूरल किंवा मदावर असावे अशी कल्पना नमूद केली असून ती चूक आहे असें वरील वर्णनावरून दिसून येईल मोहापूर, वामदेव आणि सुदामा हे तीनही प्रात आज आम्हास निश्चित प्रकारे सांगता घेत नाहीत तथापि, ते Cangra खिंडीच्या वायव्य बाजूस रावी आणि बियास यांमधील दुआब व रावी आणि चद्रभागा (चिनाब) या दुआब-मधील अत्यंत सुपीक प्रदेश असले पाहिजेत यात संशय नाहीं सेनाबिंदू राजांचे राज्य चंद्रभागा नदीच्या दोनही तीरांवर पूर्वपश्चिम किस्तवार शहरापासून गुजराय शहरापर्यंत पसरलेले असावे, आणि त्याची देवप्रस्थ नामक राजधानी चंद्रभागा नदीच्या तीरावरील किस्तवार अगर जम्मू या दोहोपैकीं एक असावी असें वाटते विशेष-करून डॉ० अविनाशचंद्र बोस यांच्या ‘द्विग्वेदिक इंडिया’ मधील पजाबविषयीं दिलेल्या

महितीवरून व देवप्रस्थ या नांवावरून या दोन शहरांमध्ये चतुरंग दलासह अर्जुनानें काहीं काळ विश्राति घेतली असावी असें बाटते. अर्जुनानें व भीमाने मध्येच विश्राति घेण्याचें कारण पावसाळ्याने नदीनाले ओलोडण्यास मार्ग न सापडणे हेच असावे उत्तर उलूक हा प्रदेश हळीचे चपा हें संस्थान असावे पन्हणण देश ही लहान संस्थाने चंद्रभागेच्या उगमापासून किस्तवार शहरापर्यंत चंद्रभागेच्या उत्तर तीरावरील पर्वतावरील उत्तरणीचा प्रदेश होय

पन्हणणातील शूर योद्धांना वरोवर घेऊन अर्जुनानें पौरव कुलातील विश्वग्राष्ठ राजावर स्वारी केली त्याच्या हाताखालील महायोद्ध्याना युद्धात जिकून विश्वग्राष्ठ राजाची राजधानी पांडवाच्या हस्तगत झाली हा प्रदेश हळीचा रक्षु प्रात होय

रक्षु प्राताजवळ सिंधुनदीच्या तीरावर मोरीरी सरोवराच्या आसपास उत्तरवसंकेत नावाची सात प्रजासत्ताक राज्ये हेतीं तेथेच दक्षिणेकडील पर्वतात दस्यु राहात हेती त्या सर्वोना अर्जुनानें जिकले विश्वग्राष्ठाची राजधानी ही हळीची गया असावी अगर पदम् असावी विशेषकरून पदम् हें शहर प्राचीनतम असल्यामुळे तीच विश्वग्राष्ठाची राजधानी असणे सभवनीय वाटते

तदनंतर अर्जुन काश्मिराकडे वळला व त्या प्रातात त्याच्याशी युद्धास आलेल्या वीरास पादाकात करून त्याने लोहित देशाच्या राजास त्याच्या दहा माडलिकासह जिकून घेतले लोहित प्रदेश व दहा माडलिक राजांचे राज्य ( हळीच्या स्काडी शहरापासून लोह शहरापर्यंत ) सिंधूच्या दोन्ही तीरावरील प्रदेश होय या प्रदेशास हळीं लळक व बालतिस्तान असें म्हणतात लोहित प्रातात असतांना अर्जुनास त्रिगर्त, दाव्ह आणि कोकनद या समृद्ध राष्ट्रातील वीरांनी विपुल करभार आणून दिला त्रिगर्त हा पामीरजवळचा प्रदेश होय या प्रदेशास तीनही बाजूनी अमुदारिया किंवा आवक्सेस नदीनें वेढलेले आहे दाव्ह प्रात प्रसिद्ध आहे त्याला Darwaz असें म्हणतात कोकनद हा प्रदेश सरदारिया नदीच्या उत्तर तीरावरील Kokan खोखद हा प्रात होय

तदनंतर अर्जुनाने रमणीय अशी अभिसरी नगरी जिकून उरगवासि रोचसान राजाचा पाडाव केला मग चित्राशुध राजाच्या अमलाखालील सिंहपूर नांवाचे रमणीय नगर उच्चस्त करून टाकले अभिसरी नगरी अलेकळांडरच्या स्वारीचे वेळीं सुप्रसिद्ध होती व तिला Abisaris असें म्हणत असत ही नगरी हजारा प्रातात होती उरगा म्हणजे उरसा असें प्राचीन भूगोलकारांचे मत आहे हें नगर झेलम नदीच्या उत्तर तीरावर मुक्कफराबाद नगराजवळ असावे तेथून सिंहपूर खालीं दक्षिणेस भिठाच्या डोंगराच्या उत्तर पायथ्यावर पिंडिदादतखानपासून सोळा मैलावर असलेले कटास किंवा कटाक्ष हें नगर होय

अर्जुनानें पुढे सुहाव, चित्राव ऊर्फ चोल या प्रातावर स्वारी केली येथील लोक कडबे असल्यामुळे अर्जुनास आपले सैन्य त्याच्यावर घालावें लागले. तेथील पुढान्यास पराजित करून पुढे अर्जुन बालिहक देशात शिरला बालिहक हा देश हळीचा Balkh देश होय

या बाल्हिक देशात भयकर रणसप्राम माजून मोठा सहार झाला अखेर अर्जुनाने सर्व राजांस जेरीत आणले आपल्या सैन्यापैकीं निवडक योद्धे बरोबर घेऊन काबोज व दरद प्रांतावर तो चाल करून गेला व तेथील राजाना पराभूत करून त्यांना हस्तगत करून घेतले. काबोज हा हिंदुकुश पर्वताच्या दक्षिण पायथ्यावरील डोगराळ प्रदेश होय, व दरद हा प्रदेश अलेकझाउडरच्या स्वारीचे वेळी प्रसिद्ध होता. खाला Dardoc असे म्हणत असत दरद हा हळीचा Frontier tribes झर्फ डोगराळ प्रदेश होय दरदांतून ईशान्येस मोर्चा फिरवून यासिन शहराजवळील जगलांत राहणाऱ्या चोरटथा लोकांचा अर्जुनाने पराभव केला मग लोह हिंवा अफगाणिस्तान हा देश त्याने जिकला मिं० फेरारी या भूरभस्त्राखळ पडिताने उक्तीच अफगाणिस्तानची पहाणी करून या देशात इतर धातूबूरोबर लोखड पुऱ्यक सापडण्याचा सभव आहे, असा शोध लावला आहे यावरून 'लोह' म्हणजे अफगाणिस्तान हा न्यायमूर्ति नंदलाल याचा शोध बरोबर ठरतो

लोहदेश जिकल्यावर अर्जुनाने परमकाबोज व उत्तर ऋषीक ह्या देशावर हळा केला ऋषीक देशात आसपासच्या बऱ्याच राजास एकत्र जमवून तेथील राजा अर्जुनास युद्धास पाचारण करू लागला तेव्हा त्या दोन पक्षांत भयकर सप्राम झाला परमकाबोज हा देश बालतिस्तानामध्ये सिंधूस मिळणाऱ्या शायोंक नदीच्या पूर्वकडील बाजूस असलेला हळीचा Nubra हा प्रात होय तेथील रानटी लोक अद्याप आपणास काबोज टोळी म्हणवून घेतात उत्तर ऋषिक हा प्रदेश त्याच्या लगतच दक्षिणेस असावा या उत्तर ऋषिक प्रातातच पचमसरोवर आहे तेथून अर्जुनाने पुढे जाऊन ऋषिकाच्या दक्षिणेकडे असलेल्या निष्कृट पर्वतावरील अनार्य लोकाचा पराभव केला नतर तेथून तो शेत पर्वतावर गेला या पर्वताचे उल्घन करून त्याने किम्युरुषवासक्या दुमपुत्रावर स्वारी केली त्याजबरोबर झालेल्या युद्धात अर्जुनाकडीलही काही वोर पडले. तरीपण अखेरीस दुमपुत्रास जिकून अर्जुन हाटक देशावर चाल करून गेला हा गुह्यकान्वा देश होय पुढे मानस सरोवरास जाऊन ऋषीनीं मुदाम कालवे काढून वसाहतीस लायक असा जो प्रदेश बनविला होता, तेथील ऋषींचे दर्शन घेतले निष्कृट पर्वत हे दोनही केलास पर्वताच्या जवळील हिमालयाचे फाटे होत हाटक हा मानस सरोवराच्या आसपासचा बहुधा उत्तरेकडील प्रदेश असावा या देशाजवळील गंधर्वरक्षित प्रदेश जिकून तेथून हा दिविजयी वोर हरिवर्षात शिरला त्या देशाच्या राजधानीजवळ गेल्यावर तेथील भव्य द्वारपालानी त्याची निर्भर्त्सना केली पण पुढे तेथील राजाने त्यास भरपूर करभार आन दाने दिला हरिवर्ष व त्यांतील उत्तरकुरु म्हणजे Kuen Luen पर्वताच्या दक्षिण पायथ्याचा प्रदेश असावा तेथून अर्जुनास नेमलेली कामगिरी संपल्यामुळे इदप्रस्थास नेमलेल्या वेळीं येण्यासाठीं त्याने आपल्या सैन्यास तसा हुक्कम केला आणि याप्रमाणे अर्जुन हा क्षत्रिय वोर अनेक योद्धांयां पराभूत करून आपल्या निवासस्थानाकडे निघाला

**३. भीमाचा दिविजय**—चतुरंग सेनेनिशीं भीम हा पूर्वकडे कर भार वसूल करण्यास निघाला असतां तो प्रथम पांचाल राजाच्या विस्तीर्ण अशा अहि

च्छत्र नामक राजधानीस गेला अहिच्छत्र म्हणजे वरेलीच्या पक्षिमेस वीस मैलावर असलेले रोमनगर होय अमलपूरकोट व नसरतगज या प्रदेशात असलेल्या किळधारीस द्वाली देसील अहिच्छत्रगड म्हणतात या किळधारी द्वाली बत्तीस बुरुज शिळक आहेत व्यूएनत्सॅगच्या प्रवासवर्णनात या शहराचे बरेच वर्णन दिले आहे तेथून पुढे थोऱ्याच्या काळात भीमाने गडकीच्या तीरावरील गंडक देश व त्याच्या पलीकडील विदेह देश हे देश जिकले नतर तेथून दक्षिणेकडे जाऊन दशार्ण देशाच्या सुधर्मा राजास भीमान पादाक्रांत केले त्याला भीमाने बरोबर घेतले दशार्ण देश धासन नदीच्या तीरावरील यमुनेच्या दक्षिणेकडील प्रदेश होय भीम दशार्ण देशास येण्यापूर्वी गडक व विदेह या उत्तरेकडील दूरच्या प्रदेशात होता तेथून तो एकदम दक्षिणेकडे आला ही सळदर्शर्णी बरीच आश्वयकारक गोष्ट वाटते. परतु, सुधर्मा राजास आपल्या बाहुबलाची मोठी घर्मेड असल्यामुळे भीमसेनास त्याने मळवुद्धास आव्हान केले होते म्हणून भीम आपल्या वीरासमवेत दशार्ण देशास प्रथम गेला होता तेथे त्याला करभारही बराच मिळाला

दशार्ण देशातून भीम पूर्वेकडे वळला व अश्वमेध देशाच्या रोचमान राजास जिकून तत्समीप असलेले दुसरे अनेक राजे भीमाने जिकून घेतले दशार्ण देशाची राजधानी विदिशा होती याला द्वाली भिलसा असे म्हणतात दक्षिण दिशेकडे पुलिंद देश असून तेथील सुकुमार राजाला भीमाने तदनतर सहज वश करून घेतले

युधिष्ठिराचे आज्ञेयमाणे महाबालाच्य चेदिराज शिशुपालावर भीमाने तदनतर स्वारी केली परतु भीमाबारोबर त्याने युद्ध न करता प्रेमानेच भीमास करभार दिला धर्म राजाचे अधिराज्यही प्रेमानेच कबूल केले भीमान नेदि राजधानीत तेरा दिवस मुकाम केला होता

अश्वमेध देश गगानदीच्या दक्षिण तीरावर प्रयागच्या आज्ब्राजूच्या शक्तिमान पर्वताजवळील प्रदेश असावा अश्वमेधच्या राजास जिकल्यावर त्याच्या पूर्वेकडील देश जिकून दक्षिणेकडे वळून भीम पुलिंद देशाकडे गेला पुलिंद देश बुदेलखडांतील पश्चिमभाग व सागर जिल्हा होय शिशुपालाच्या चेदि देशाच्या राजधानीसवधी विद्वानांत मतभेद आहे कर्नल टॉडसाहेबाच्या मते माळव्यांतील चवेरीगाव हीच शिशुपालाची राजधानी असावी काहीच्या मते बुदेलखडाच्या दक्षिणेकडील जबलपूरच्या उत्तरेकडील भाग मिळून चेदिदेश होय या प्रांतात रेवा सस्थानही येते चेदिला प्राचीनकाळी त्रिपुरही म्हणत असत त्रिपुरनगर म्हणजे जबलपूरपासून सहा मैलावर असलेले तेऊर हे खेडे असावे असे एकमत आहे, परतु सहदेवाच्या दक्षिण दिविजयात पुलिंद देश व त्रिपुर देश म्हणजे तेऊर जबलचा प्रदेश सहदेवाने जिकला असे वर्णन आहे त्यावरून पाहाता पाढवाच्या वेळी शिशुपालाची राजधानी तेऊर नसावी

चेदिदेश जिकल्यावर कुमार देशाच्या श्रेणिमान् राजास आणि कोसल देशाच्या बृहद्वल राजास जिकून भीम अयोध्येस आला याच बृहद्वल राजास भारतीय युद्धात अभिमन्यूने पुढे ठार केले त्याचे अमलाखाली असलेला प्रदेश दक्षिणकोशल होय दक्षिण

कोशल हा शरयु नदीच्या तीरावरील गोमती नदीच्या तीरापर्यंतचा प्रदेश होय. कुमार देश हा बहुधा गगानदीच्या उत्तर तीरावरील व गोमति आणि साई (स्थादिका) नदी-पर्यंतचा प्रदेश असावा

तदनंतर अयोध्येत दीर्घयज्ञ राजाला भीमानें पादाक्रात केले नंतर गोपालकक्षदेश जिकून उत्तर कोशलदेश भीमानें हस्तगत केला त्याची राजधानी श्रावस्ती होती श्रावस्ती हूँहाळीचे साहेटमाहेट खेडे होय पुढे उत्तरेसे नेपाळात जाऊन मल्लाच्या अधिपतीस भीमानें पादाक्रात केले गोपालकक्ष हा हल्लीचा गोरखपूर जिल्हा असावा नंतर हिमालया च्या पायथ्याजवळील पानथळीचा प्रदेश थोडवयाच श्रमानी जिकून काशीकडे येऊन भलाटदेश व शुक्तिमान पर्वत याचा त्यानें आश्रय केला आणि काशिराज व सुबाहु यांचा पाढाव केला शुक्तिमान पर्वत हा शोणनदीचे उत्तरेसे पूर्व पक्षिम पसरलेला पर्वत होय पुढे सुपार्श्व देशाच्या कथनामक राजावर स्वारी केली व त्यास पादाक्रात करून मत्स्य, मलद, अनघ, अभय व पशुभूमि हे प्रदेश जिकून भीम मदधार पर्वताकडे परत आला व तेथें राहणाऱ्या सोमधार वीराचा पराभव करून उत्तरेसे वत्स देशावर चालून गेला काशीच्या पूर्वेस तमसा (बाटुदा), शरयु व गडकी याचा गगानदीच्या सगमानरील पूर्व पक्षिम प्रदेश म्हणजे सुपार्श्व देश असावा मलद देश हा हीच्या शह्वाबाद जिल्ह्यातील पक्षिमेकडील भाग होय आणि नेतृत्व पक्षिमेकडे शुक्तिमान पर्वताच्या दक्षिण पायथ्यावर अनघ व अभय हे देश मेलगिरीपर्यंतचा भाग होय त्याच्या पूर्ववाज्रस मत्स्य देश असावा हा मत्स्यदेश रेवा संस्थानातील दक्षिण भाग होय या नागात सोहागपूर नामक एक खेडे आहे हे गाव संया जरी लहान दिसते तरी प्राचीनकाळीं ते विराटपूर या नावानें प्रसिद्ध होते पाढव अज्ञातवासात असताना याच ठिकार्णी विराट राजाच्या आश्रयास गुसुनेच्याने राहिले होते मत्स्य देश जिकून पुन्हा परत मदधार पर्वताकडे भीम आला हा पर्वत शुक्तिमान पर्वताच्या व विष्य पर्वताच्या दरम्यान शोणनदी पूर्ववाहिनी होते, तेथील पर्वत होय तेथे जाऊन उत्तरेसे वत्स देशाकडे भीम चाल करून गेला वत्स देश यसुनेच्या तीरावर असून त्याची राजधानी कौशाबी आहे तेथून नंतर भीमानें भर्ग व निषादाचे राजे मणिमत् वर्गरेना जिकून घेतले भर्ग व निषाद हीं राज्ये वत्सदेशाच्या पक्षिमेस यसुनेच्या तीरास होती दक्षिण मल म्हणजे पारसनाथ टेकडीच्या आज्ज्वाजूचा प्रदेश या मध्ये हजारा व भानभूम या जिल्ह्याचा बराच भाग येतो भीमानें दक्षिण मल जिकत्यावर भोगवान पर्वत जिकला पारसनाथ टेकडीला अजूनही मलपर्वत म्हणतात मल देशाच्या नैऋत्येस भोगवान् पर्वत होता या पर्वतातून वैतरणी व सुवर्णरेखा या नद्या निघालेल्या आहेत पुढे शर्मक व वर्मक देश येऊन जनक राजाच्या प्रदेशावर भीमानें स्वारी केली शर्मक व वर्मक हे देश मुक्कफरपूर व दरभगा यांतील दक्षिणेकडील प्रदेश असावा

जनक राजाच्या प्रदेशास विदेह असें नाव होते शक, बर्बर व इद्र पर्वताजवळचे सात किराताधिपति भीमानें जिकले शक, बर्बर व किरात हीं राज्ये अनुक्रमे सिकीम, दार्जिलिंग आणि जलपायगुरी भूतानच्या भागांत असावीत कांचनगंगा व गौरिशकर हीं,

शिखरे असलेण्या पर्वतास इदपर्वत हे नांव असावे सुहा व प्रसुहा देश म्हणजे भूतानच्या आभ्येस व ब्रह्मपुत्राच्या उत्तर तीरावरील प्रदेश भीमाने तदनतर जिकले नतर भगव देशावर हळा करून जरासधुत्रास म्हणजे सहदेवास करभार मागितला तो त्याने दिला तसेच शोण नदीच्या पूर्वतीरावरील व फल्गु नदीच्या तीरावरील दड व दडधार ही राज्ये जिकून भीम भागधानी राजधानी निरिवज येथे गेला या सर्व प्रदेशास प्राचीनकाळा-पासून धर्मारण्य असें नांव आहे. मागध राजांना बरोबर घेऊन भीमसेनाने कर्णाच्या अंगलाखालील अगदेशावर स्वारी केली कर्णाचे राज्य देवगड, राजमहाल, भागलपूर व कौशिकच्या गगासगमाच्या पश्चिमेच्या बन्यान्व भागावर पसरले होते त्याची राजधानी चंपानगरी भागलपूरच्या पश्चिमेस जवळच होती हळीही तेथे चंपानगरी व चंपापूर अशी दोन खेडीं आहेत भीमाना कणिंबरोबर सग्राम होऊन त्यात रुण पराभूत झाला भीमाने भागरथीच्या पश्चिम तीरावरील राजमहालपासून सुर्शिंदावावरपर्यंतच्या प्रांतांतील पर्वतवासी राजांना जिकले तदनतर पश्चिमेकडे पुन फिळन त्याने मोहागिरी नामक पर्वतावर असणा-न्या राजावर चाल केली व त्यास पराभूत केले या पर्वतास हिरण्यपर्वत असेही म्हणतात हळीचे मोगिर शहर हेच मोहागिरी होय तदनतर पौढ देशाच्या वासुदेव राजावर भीमाने स्वारी केली या राजाने राज्य गगेच्या पूर्वतीरावर राजाशाही, दिनाजपूर, रामपूर, नडियाद पबना, जणल महाल वरैरे भगांत पसरले होते पौढवर्धन नगरासवधी विद्रानाचे निर-निराळे शोध आहेत परतु सृक्षम दृश्या विचार करिता पबना हेच पौढवर्धन आहे असे कळून येते कौशिकी कच्छ म्हणजे हळीचा पूणिया जिल्हा भीमाने तदनतर जिकला आणि पुढे वग देशातील समुद्रसेन व चांद्रसेन याच्यावर चाल केली वगदेश पौढदेशाच्या दक्षिणेकडील गंगा व ब्रह्मपुत्रा या नद्याच्या मध्यांत जेसोर, बरदान, व कलकत्ता याच्या उत्तरेकडील प्रदेश होय तदनतर भीमाने ताम्रलिस म्हणजे हळीचे तुमलक, कर्वटाधिपति म्हणजे बरदान, व मिदनापूर हे जिल्हे आणि सुम्ह व हुबळी हे प्रात जिकले तदनतर सागरवासी म्लेंच्छ म्हणजे गगेच्या मुखाजवळील प्रदेशात राहणारे म्लेंच्छ लोक जिकून लोहित्य देशाकडे म्हणजे ब्रह्मपुत्रा नदीच्या पूर्वतीरावरील कोमिला, डाकापासून गोद्धृष्टी शहरापर्यंतचा भाग भीमाने जिकला नतर परत दक्षिणेस घेऊन सागरानुपवासी म्हणजे चितगांग जिल्हातील समुद्रकाठावरील म्लेंच्छ लोकाना शेवटी जिकले याप्रमाणे पूर्व-दिशेस दिग्बिजय मिळवून भीमसेन या क्षत्रिय वीराची स्वारी इदप्रस्थाकडे कूच करती झाली

**४. सहदेवाचा दिग्बिजय** — धर्मांजेनुसार सहदेव दक्षिण दिशा जिकण्या-करितां सैन्य निघाला तो प्रथम शूसेन देशावर म्हणजे आप्रा शहराच्या आस-मतांतील प्रदेशावर स्वारी करू लागला याने तो प्रदेश आपल्या ताव्यांत घेऊन पुढे मोठ्या पराक्रमाने मत्स्य देशाच्या राजावर चाल केली हा मत्स्य देश आलवार प्रात व जगपूरपैकी उत्तरेकडील भाग होय मत्स्य देशाची राजधानी विराटनगर हें जयपूरच्या उत्तरेस ४१ मैलावर आहे यास सध्या वैराट म्हणतात याच्या आजुबाजूच्या टेक-द्यांत तांबे सोपडते विराट राज्याच्या समीप अधिराज देशाच्या दतवळकावर सहदेवाने

स्वारी केली व त्याचा पराभव करून करभार घेतला अधिराज देश ग्वाल्हेर संस्थानांतील दतिया जिल्हा होय नंतर सुकुमार सुमित्र राजास जिकले या सुमित्र राजाचे दुसरे एक छोटेसे राज्य पूर्वेकडे स होते सुमित्राचे राज्य धोलपूर व करवली या भागात असावे. नंतर हाणे अपरमत्स्य म्हणजे जयपूरचा पश्चिमभाग व अजमीर हा प्रांत घेतला आणि चोर देश, विषादभूमि, खेणुगिरी, गोश्या हा सर्व प्रदेश दृस्तगत करून त्याचा अधिपति श्रेणिमान राजास जिकले हा सर्व प्रदेश बुदी जिल्हापासून धोलपूर शहारापर्यंत असलेला डोंगराळ प्रदेश होय हा प्रदेश जिकण्यासाठी त्याला बरेच शीर्य दाखवावे लागले नंतर तो नरराष्ट्रावर चाल करून गेला, नरराष्ट्र हे यसुनेस मिळाण्या सिध नदीच्या तीरावरील ग्वाल्हेरच्या नैऋत्य दिशेचा प्रदेश होय ग्वाल्हेरच्या नैऋत्येस चालीस मैलावर सिध नदीवर हाली नरवार नावाचे खेडे आहे तीच नरराष्ट्राची राजधानी असावी तेथून सहदेव कुतिभोज राजाकडे गेला त्याने सहदेवास आनंदाने करभार दिला तदनंतर सहदेव चर्मण्यतीच्या तीरावर चमकपुत्र राजावर चाल करून गेला कुतिभोज देशाची राजधानी चबळा नदीस मिळाण्या अश्वरथा नामक एका लहान नदीच्या तीरावर होती ग्वाल्हेरच्या उत्तरेस २० मैलावर असलेले कुतीपूर अथवा कोतवाला हीच कुतिभोज राज्याची राजधानी असावी तेथून जमक पुत्राचे राज्य पश्चिमेकडे चबळा नदीच्या तीरावर पसरलेले होते जमकपुत्रास सहदेवानें जिकून नंतर दक्षिणेकडे सेक व अपरसेक यांच्यावर चाल केली सेक चबळानदीच्या दक्षिणेकडील व उज्जीवीच्या उत्तरेकडील प्रदेश होय सेक देशात हालीचा कोटा संस्थानचा बराच भाग येतो व अपरसेकमध्ये चबळेच्या पश्चिमतीरावरील कोटा संस्थानचा भाग, बुदी व उद्देपूरचा पूर्वभाग याचा समावेश होतो तेथून सेकवारीना बोरोबर घेऊन सहदेव नर्मदा नदीच्या आसमतात वळता झाला. वाटेंत अवतीच्या विद व अनुविद राजावर सहदेवानें चाल केली व त्याचा पराभव करून त्याने तदनंतर आपला मोर्चा भीष्मक राजाच्या भोजकट नगराकडे वळविला अवंतीचे राज्य फारच विस्तृत असेहोते या राज्याच्या पश्चिमेस सालवर पर्वत, दक्षिणेस विधपर्वत, पूर्वेस दशार्ण देश व उत्तरेस सेक व अपरसेक हे देश होते

भोजकट हे विर्दभ देशात रुक्मीने स्थापलेले शहर होते कुडिनपूर अमरावतीच्या पूर्वेस ४० मैलावर असलेले कुडागर हून खेडे होय याला हरिवशांत विर्दभपूर असें नाव आहे भीष्मकाबोरोबर सहदेवाचे दोन दिवस युद्ध होऊन अखेरीस सहदेव विजयी झाला भोजकट वन्हाडमधील सर्पिण नदीवरील एलिंपूर हे नगर असावे सहदेव दिविजयार्थ तेथे गेला असता रुक्मि हा अर्थात् राजपदारूढ नव्हता त्याचा पिता भीष्मक हाच राज्य करीत होता. अर्थात् पितापुत्र या दोघांनी सहदेवावर भोजकट नगराजवळ गावलगड डोंगराळ्या दक्षिण पायध्यावर युद्ध केले असावे पुढे तो पराकमी सहदेव कोशल देशावर स्वारी करण्याकरिता गेला हा हालीच्या छासिसगड प्रांताचा उत्तर भाग होय याची राजधानी विलासपूर असावी. श्रीरामचंद्र बनवासात असतोना या प्रांतात बरेच दिवस राहिले होते. व त्यांनीच तेथील हव्यापाणी स्वतःच्या कोसल देशासारखे असल्यामुळे त्याच दक्षिणेसल असें नाव दिले होते.

तदनंतर सहदेवानें वेष्या नदीच्या तीरावरील राजाचा पराभव केला ही नवी सध्या वाहनगाणा या नोंवानें ओळखली जाते नंतर कांतारक, पूर्वकोसल, नाटकेय, हेरंबक या देशाच्या राजाबरोबर सहदेवानें युद्ध करून त्यांना पराभूत केले कांतारक हा प्रदेश खुन्हा शाहराच्या आसपासचा प्रदेश असावा प्राक्कोटक कोसलास लागून महानदीच्या तीरावरील प्रदेश असावा महानदीवरील कटक ही प्राक्कोटकाची राजधानी असावी नाटकेय व हेरंबक ही दोन राज्ये सोनपूर व तेल नदीच्या काठावरील भाग असावा पुढे मारुध, रम्यग्राम, नाचिन, अर्खुक या देशाच्या राजाचा पराभव करून अरण्यवासी सर्व राजांना त्यांने पादाकांत केले तदनंतर वाताधिप राजास त्यांने हस्तगत करून घेतले पुलिंद योद्धांशी युद्ध करून सहदेव दक्षिणेस पांडय राजाच्या राज्याकडे वळला त्याच्याबरोबर एक दिवस युद्ध करून त्याला जिंकून तो दक्षिणापथांत शिरला मारुध, रम्यग्राम वगैरे ठिकाणापासून दक्षिणापथापर्यंत वर्णन केलेले देश व राज्ये हल्कांच्या जुनागड व अस्तार प्रातापासून पश्चिमेकडे वर्धा व वैनंगंगा या नद्याच्या खोऱ्यांने प्रसृत झालेले असावेत पुलिंद जातीचे लोक व पांडथपुत्र राजाची देखील वसाहत वैनगंगेच्या तीरावर असावी तसेच गोदावरीच्या दक्षिण तीरापासून हिंदुस्तानच्या खालील भागास दक्षिणापथ हें नाव वापरीत होते किंविधा प्रदेशावर तदनंतर सहदेवानें चाल केली किंविधा गुहा ही वाली मुग्रीव यांच्या सुप्रिसिद्ध किंविधा प्रदेशातील नव्हे या किंविधाच्या संबंधांने विचारातीं असें मत देतो येतें की, तापीच्या उत्तरेकडे सातपुडा डॉगरांत ती असावी या गुहेंत व आसपास मैद व द्विविद या वानराची भारतीय कालीं मोठी वसाहत असावी या प्रदेशातील वीराबरोबर सहदेवास सात दिवस युद्ध करावे लागले नंतर त्यांनी करभार दिला तेथून सहदेव नीलराजाच्या अधिपत्याखालील महिम्भीस गेला ही नगरी इदूरच्या दक्षिणेस ४० मैलांवर नर्मदेच्या काठीं असलेले महेश्वर गाव होय या नीलराजाबरोबर युद्ध करताना सहदेवाच्या सैन्याचा चागलाच फजा उडाला परतु यशाचें पारदें सहदेवाकडे चुकतेसे दिसल्याने नीलराजांनें त्यास आनदानें करभार देऊन टाकला पुढे दक्षिणेकडे वळून सहदेव त्रैपूर राज्यांत शिरला ही चेदि राज्याची नर्मदेच्या दक्षिणेकडची वसाहत असावी तेथील पौरव कुलांतील राजास जिंकून सहदेव सुराष्ट्र देशातील कैशिकाचार्यांकृति राजावर चाल करून गेला तो राजा पादाकांत ज्ञाल्यामुळे सहदेवानें त्यास हस्तगत करून घेतले सुराष्ट्र हें हल्कांवें सुरत होय हल्कांच्या काठेवाढ प्रातास भारतकालीं आनंद अशी सज्जा हेती सुराष्ट्र देशांत असतानाच भोजकट देशाच्या रुक्मिणी या राजाकडे करभार मागण्यास सहदेवाचे दूत गेले हा रुक्मिणीचा भाऊ नव्हे रुक्मिणीचा भाऊ रुक्मिणि निष्वल राजपुत्र होता भोजकट देश महीनदीच्या काठावरील प्रदेश होय तदनंतर सहदेव दक्षिणे कडे वळला त्यांने तिकडील शूर्पारक देश जिंकला हा वसईजवळील सुपारा गांवाजवळ प्रदेश होय. तेथून डक भूजग्जे नोदावरी तीरावरील पैठण (प्रतिष्ठान) प्रात घेऊन दक्षिणे कडे जाऊन तालिकोट (तालिकट) घेतला. हा भीमा नदीच्या तीरावरील प्रात होय यांतील तालिकोट गाव त्याच नोंवानें विजापूर जिल्हात हल्कांही आहे. तदनंतर समुद्रकाठीं

राहणारे म्लेंच्छ, कर्णप्रावर्ण, निषाद, पुरुषाद, कालमुख वगैरे रानटी लोक शूर्पारकापासून रत्नागिरीपर्यंत राहात होते, त्याना जिकून घेतले. पुढे सहदेवानें कोळगिरीकडे चाल केली. कोळगिरी हळीं प्रसिद्ध असलेल्या कोलहापूर शहरापासून ६ मैलावरील कात्यायनीचा डोंगर होय या डोंगराच्या दोन्ही पायथ्यावर भारतकाळीं वसती होती. ‘करवीरमाहात्म्य’ खंड बावीसमध्ये कोळगिरीसवधीं बरेच वर्णन आहे प्राचीनकाळीं या प्रदेशीं कोळासू. राजा राज्य करीत होता त्याच्या नांवावरून या पर्वताला कोळगिरी असें व प्रदेशाला कोळापूर असें नांव पडले असावे प्राचीन कोळापूर शहर कात्यायनी डोंगराच्या पायथ्याशी असावे नंतर कोळासुराचा मुलगा करवीर याने हळींचे करवीरपूर वसविले असावे या कोळासुराच्या मेहुण्याचे राज्य कन्हाटक प्रांतावर चालत होते कोळासुराचा नातू देविल हा शिराले गोवाजवळील डोंगराल प्रदेशांत राज्य करीत होता कोळगिरी जिकल्यावर सुरभीपट्टण, ताप्रावृद्ध्यदीण, रामकर्पंत व तिमिगल यावर स्वारी करून तेथें सहदेवानें विजय प्राप्त करून घेतला हे देश अनुक्रमे गोवा, कारवार आणि सात्याद्री पर्वताच्या पश्चिम पायथ्यावरील कोंकणचा प्रदेश होय तिमिगलचे राज्य मलबार किनाऱ्यावरील मगरूळ-जवळील भाग असावा. तदनंतर सहदेवाने वनवासी, केरल, सजयति नगरि, पाषड, कन्हाटक या भागीं दूत पाठवून करभार बोलाविले

वनवासी हा म्हैसूर संस्थानचा उत्तरेकडील भाग होय सध्या कारवार जिल्ह्यात बनवासी म्हणून एक क्षेत्र आहे, तीच या प्राताची राजधानी होती केरल प्रांत हा कोचिन संस्थानापासून मगरूळपर्यंतचा भाग होय पाषड व कन्हाटक हे कृष्णातीरवरील कन्हाड (कन्हाटक), आणि पाषड हा वाई, धौम्य, महाबळेश्वर इकडील प्रदेश होय तेथून सहदेवाने लकाधीश बिभीषणाकडे सलग्णाच्या नात्याने दूत पाठविले. बिभीषणानेंही प्रेमाने भरपूर करभार सहदेवाकडे पाठवून दिला तसेच पाडय देश, द्रविड देश (कारोमांडल किनारा), गोदावरी व कृष्णा यांच्या मुखाजवळील आंध्र देश, ताल बन, म्हणजे गोदावरीच्या उत्तरेकडील जयपूर जिल्हा, व कलिंग म्हणजे गोदावरीच्या मुखापासून महानदीचे मुखापर्यंतचा प्रदेश, उड्केरल, उष्ट्रकर्णिक, आटवीपुरी, यवनपूर ही सर्व ठिकांणे दूतांक इन वसूल मागविण्यात यशदायी झालीं या सर्वांनी मोळ्या आनंदाने सहदेवाकडे करभार पाठवून दिला.

याप्रमाणे सहदेवाची मर्यादा सपतांच तो दिग्विजयी वीर आपल्या विजयी सैन्यास इद्रप्रस्थाकडे कूच करण्यास आक्षा देता झाला, व ते सर्व इद्रप्रस्थाकडे परतले.

**५. नकुलाचा दिग्विजय** — नकुल या वीराने पश्चिमेस जावे असें ठरले होतें. त्याप्रमाणे नकुल सर्व तयारीसह आपल्या कर्तव्यास निघाला पश्चिमेस नकुलाने विजय मिळविण्यापूर्वीं श्रीकृष्णाने पश्चिमदिग्विजय केला होता नकुलाने प्रथम रोहितक पर्वतावर राहणाऱ्या मत्तमयूरावर चाल करून त्यास जिकले. रोहितक हा पर्वत हळी दिलीच्या वायव्येस ४२ मैलांवर असलेला रोहिटक नावाचा डोंगर

होय पुढे मरभूमि, बहुधान्यक देश, शैरीषक, महत्य हे देश नकुलाने जिकून घेतले. मरभूमि, सरस्वती व घरगर या नदीच्या दक्षिणेकडील वाळवटाचा विस्तीर्ण प्रदेश होय शैरीषक हा प्रदेश हल्लीच्या सिरसा शहरच्या आसपासचा भाग होय महत्य देश सरस्वती नदीच्या उत्तर तीरावर हल्लीच्या पतियाला संस्थानाचा पश्चिमेचा भाग असावा तदनंतर त्याने दशार्ण देश जिकला. भागलपूरच्या पश्चिमेकडील भागात पांडवांच्या वेळी सरस्वती नदी अनेक प्रवाहांनी वाहात असावी त्या भागाला दशार्ण असे नांव दिले असावे हल्ली भाटनेर या गावापुढे सुमारे २० मैलापर्यंत सरस्वती नदीचा प्रवाह दिसतो पुढे ती वाळवटांत गुस झाली असून सिंधांतातील खैरपूर संस्थानात प्रकट झाली आहे तदनंतर नकुलाने दशार्ण देशांतून सिंधु नदीच्या पश्चिमतीरावर असलेल्या शिवि राष्ट्रावर चाल केली हे सिंधु नदीच्या पश्चिम तीरावरील सेहवान नामक शहरापासून केटा शहरापर्यंत व केटापासून थेठ शिकारपूर जिल्हाची सिंधुपर्यंतची सर्व हइ यात येत असावी शिवि देशाची राजधानी हल्ली प्रसिद्ध असलेले शिवि हे गाव असावे शिवि राजा फार पराक्रमी होता व भारतीय युद्धाच्यापूर्वी तीस पिंव्या हे राज्य सुप्रसिद्ध होते तदनंतर नकुलाने त्रिगर्त, अबृष्ट, मालव आणि पचक-पेठ हे देश जिकले त्रिगर्त हा भाग हल्लीचा जालदर जिल्हा होय अबृष्ट व मालव हे देश हल्लीने सुलतान व मांठांगमेरि आणि लाहोर हे तिन्ही जिल्हे मिळून बनलेले देश होत अबृष्ट प्राताची पूर्व सरहद हल्लीच्या अबाला प्रातापर्यंत पसरली असावी, व अबाला शहराजवळच माझ्यमकेय आणि सिमल्याच्या दक्षिणेकडील भागात वाटधान हे देश असावेत पचकर्पंथ हा देश लुधियाना व त्याच्या पूर्वेकडील सिमल्यापर्यंतचा प्रदेश असावा

तदनंतर नकूल अजमीरच्या उत्तरेस असणाऱ्या उपुकर सरोवराच्या पश्चिमेकडील अरण्यात शिरला तेथील रानटी टोळ्याचा पराभव करून पुन्हा सरस्वतीतीर त्याने गाठले या नदीच्या तीरावरील शूद वर्गरेना जिकून तेथून पचनद देशावर त्याने स्वारी केली व त्या देशास हस्तगत केले हा देश उच्चनामक गावच्या आसपासच्या पचनद या नांवाने प्रसिद्ध असलेल्या नदीच्या तीरावरील प्रदेश होय यात खानपूर नामक भावलपूर संस्थानातील मोठे शहर येते तदनंतर पचनद देशांतून सिंधु ओलाडून पलीकडे अमरपर्वत ( हल्लीचा सुलेमान पर्वत ) उत्तर ज्योतिष, दिव्यकटपूर व द्वारपाल प्रदेशातील सर्व राजे लोकास नकुलाने जिकून घेतले अमरपर्वताच्या पूर्वेच्या पायथ्यावरील प्रदेशात असताना नकुलाने श्रीकृष्णाकडेही करभार भागण्याकरिता दूत पाठविले श्रीकृष्ण व इतर यादवांनी सत्कारपूर्वक करभार पाठवून दिला श्रीकृष्ण व यादव यांने राज्यही फार विस्तृत होते या राज्यात सिंधमधील कराची, हैदराबाद व थरपारकर हे प्रांत, शिरोही, डीसा, पालनपूर, कच्छ, सर्वंध काठेवाड, अहमदाबाद यांची घटना होत असे उत्तर ज्योतिष, दिव्यकटपूर व द्वारपाल हे अनुक्रमे डेरागाजिखानपासून एडवर्ड साबाद उर्फ पाणिनीचे वर्ण शहरापर्यंतचा भाग असावा तदनंतर नकुलाने मद देशात जाऊन शाकल नगरींतील आपल्या मातुलास म्हणजे

शत्यास धर्माचा निरोप कळविला मद्रदेश म्हणजे रावी व चिनाब यांच्या संगमापासून असृतसर व सियालकोटपर्यंतचा भाग होय मद्र देशाची राजधानी शाकल उर्फ सियाल-कोट शहर ही होय तदनंतर नकुल समुद्रतीरवासी पलहव, बर्बर, किरात, शक, यवन, मलेच्छ याच्यावर चाल कहन गेला व त्यांच्या जवळूनही करभार वसूल करून घेतला

याप्रमाणे त्या क्षत्रिय नकुलाने आपली मोहीम परिपूर्ण केली नकुलाने इतका द्रव्यसप्रह या मोहिंमंत केला होता की, दहा हजार उटाऊना सुद्धा तो वाहून आणणे जड झाले होते याप्रमाणे द्रव्यकोश सप्रहा झाल्यावर नकुलही आपल्या विजयी सेनेसह मोठ्या हर्षातिरेकानंतर इदप्रस्थाकडे परतला

याप्रमाणे चारही पांडवांनी धर्मराजाचे आधिपत्य भरतखडांत त्यावेळी राज्य करीत असलेल्या सर्व राजावर प्रस्थापित केले होते अपणि सर्व भरतखड क्षात्रतेजाने तल्पत होता भारतीयकालीन पांडवांचा हा दिग्विजय क्षात्रतेजाची मानव्यरी सर्व जगास पटवून देत आहे हा काल म्हणजे क्षात्रचत्राखाली आनंदाने घाटित होत असलेला क्षात्रतेजात्मक काल होय



## प्रकरण नववें

# बौद्धकाल आणि क्षत्रियटना

[ इसवी सनापूर्वी सुमारे ६०० ते इसवी सन ३०० पर्यंत ]

१ मगधोत्कर्ष.

२ शिकंदर बादशाहाची स्थारी.

३ सार्वभौम चंद्रगुप्त क्षत्रिय राजा

४ बौद्धकालीन क्षत्रियांचा प्रसार

५ बौद्धकालीन क्षत्रियांमधील रीतीरिवाज

**१. मगधोत्कर्ष**— आर्यक्षत्रियांनी वैदिककाळी पजाबांतील मूळच्या लोकांस जिकून सिधु व तीस मिळणाऱ्या नद्यांच्या तीरावर आपल्या वसाहती प्रस्थापित केल्या तद्वत्तच भारतीय कालापर्यंत गंगाधरी प्रदेशात बहारपर्यंत त्यांनी आपल्या वसाहती वाढवीत वाढवीत आपाणून प्रस्थापित केल्या आणि त्यामुळील कालात म्हणजे बौद्धकाळाच्या सुमारास तर आर्यक्षत्रियांचा प्रसार सर्व भरतवडात विस्तृत रीतीने प्रसूत झाला होता त्यावेळी दक्षिण बहार प्रातांत क्षत्रियांच्या वसाहती प्रस्थापित होत दोत्या बहार प्रातात वसाहती प्रस्थापित करणारे क्षत्रिय आपली सर्वोगीण उन्नति करून घेण्याच्या प्रयत्नात गुण होते आणि म्हणूनच मगधाचा उत्कर्ष पुढे पुढे एवढा उन्नतावस्थेस पोंचला होता भारतीय युद्धाच्या वेळी या मगध देशावर जरासंध नामक राजा राज्य करीत असल्याचे वर्णन मार्गे येऊन गेलेच आहे मगध देश म्हणजे हळीचा बहार प्रात होय जरासंधानतर त्याच्या वशांतील बाबीस मुहारीनी राज्य केल्यानंतर ५० सनापूर्वी ६०० चे सुमारास मगध देशाचे राज्य प्रद्योत नामक क्षत्रियकुलांतील चंद्राकडे आले या वेळी मगधाचे आधिपत्य शिशुनाग नामक क्षत्रिय राजाकडे असून त्याचा मगध देश सर्व हिंदुस्तानात सार्वभौमत्व पदास पोंचला होता शिशुनाशापासून चवथा राजा विंबिसार क्षत्रिय हा झाला तोही मोठा अनुकरणीय स्वभावाचा असून त्याचे औदृष्ट जाहीर होते त्याने ५० सनापूर्वी ५३७ पासून ५० सनापूर्वी ४८५ पर्यंत राज्य केले त्या वेळी मगध देशाची राजधानी पाटलिपुत्र नामक नगर होते त्याला हळी पाटणा म्हणतात विंबिसारानंतर त्याचा पुत्र अजातशत्रु याने ५० सनापूर्वी ४८५ पासून ५० सनापूर्वी ४५३ पर्यंत राज्य केले हा अजातशत्रु मोठा पराक्रमी क्षत्रिय राजा होऊन गेला. त्याचा पराक्रम सार्वत्रिक आणि भारतविष्वयात होता अजातशत्रूने आपला राज्यविस्तार बराच बाढविला त्याने आपले राज्य पक्षिमेस व उत्तरेस विशेषत्वाने प्रसूत केले होते आणि

अंग देश, कोशल वैरेवरही त्याचे आधिपत्य चालत होते त्याच्यावेळी उत्तर बहार प्रांतात तुराणी लोक आपन्या वसाहती करू लागले होते. परंतु अजातशत्रूस ते सहन न होऊन त्यानें त्या लोकाना हुसकून लावण्याचे उद्देशाने पाटलिपुत्र शहर ऊदर तऱ्हेने वसविले. या अजातशत्रुच्या मार्गे या प्रथोतर्वशातील चार राजांची कारकीर्द होऊन अखेर ह० सनापूर्वी ३७० च्या सुमारास हैं राजधराणे शेवटास पोंचले तदनंतर नंद घराण्याने मगध देशाचे राज्य सुमारे पश्चास वर्षीपर्यंत केले या अवर्धांत राजा नंद आणि त्याचे आठ मुलगे मगधाच्या राज्यावर आपले आधिपत्य प्रस्थापित करून राहिले होते मगध देशाची सत्ता हा वेळेस उत्तर हिंदुस्तानाकडे ही बरीच वाढली होती या नंद घराण्याच्या शेवटल्या राजाच्या कारकीर्दांत प्रीस देशाचा राजा शिकंदर ( अलेक्झांडर दि प्रेट ) याने स्वारी केली

**२. शिकंदर बादशाहाची स्वारी**—मिसर देशाचा राजा व आसिरियाची राणी सेमिरामिस यांनी प्राचीन काळी पजाब प्रांतावर स्वारी केल्याबहुलचा अस्पष्ट वृत्तान्त ऐकण्यात येतो इराणचा बादशाह दारियस याने सिधु नदीच्या पश्चिमेकडील भाग आपल्या राज्यात सामील केला होता हा भाग पूर्वीपासून भारतवर्षात मोडत असे ह० सनापूर्वी ५१५ या वर्षी दारियसचा मुलगा झर्सिस याने प्रीस देशावर स्वारी केली तेव्हा त्याच्याबरोबर हिंदुस्तानाचे पराक्रमी वीर होते त्यानंतर प्रीसचा बादशाह शिकंदर याने हिंदुस्तानावर स्वारी केली प्रीक लोक त्यावेळेस फार सुधारलेले व प्रबल होते मध्य आशियातून पश्चिमेस गेलेल्या क्षतियांचे ते वशज होते ह० सनापूर्वी च्वर्थ्या शतकात प्रीस देशावर प्रथम फिलिप व नंतर त्याचा मुलगा अलेक्झांडर हे दोन पराक्रमी बादशाह राज्य करीत होते 'अलेक्झांडर' या शब्दाचा मुसलमानांनी पुढे 'अस्कदर' असा संक्षिप्त अशुद्ध वाक्ययोग सुरु केला आणि पुढे पुढे तर या 'अस्कदर'वरही 'शिकंदर' या वाक्यप्रयोगाने चिरस्थायित्व प्रस्थापित केले। म्हणजे मूळचे अलेक्झांडर हैं नांव अपभ्रंश रूप पावता पावता अखेर शिकंदर या नावाने रूपांतरित झाले शिकंदरचे मूळचे नाव अलेक्झांडर हे होते

हा शिकंदर ऊर्फ अलेक्झांडर घराण्या विसाव्या वर्षांच्या सुमारास राज्य करू लागला होता त्याने इराणावर स्वारी केली, त्यावेळेस त्याचें वय तीस वर्षांचे असून त्याचेरोबर पस्तीस हजार प्रीक सैन्य होते त्याने पश्चिम आशिया खड जिकून इराणाच्या राजाचा अनेक वेळा पराभव केला. हा शिकंदर मोठा पराक्रमी व राज्यलोभानी मोठी हाव बाल्याणारा होता.

इराण व अफगाणिस्तान जिंकल्यावर तो खेजर घाटोतून अटक शहराळ्यावर सुमारे सोळा मैलावर ओहिद ( सध्याचे उद ) येथे सिदु नदीवर होड्याचा पूल बांधून ती सिधु नदी उत्तरल द्विस्तानांत आला हा काल ह० सनापूर्वीकाया ३२६ वर्षांच्या जानेवारी महिन्यातील होता. या बेळी पंजाबीत अनेक लहान लहान राज्ये होती. राव ल-

रिंडीच्या उत्तरेस सुमारे दहा मैलावर तक्षशीला नामक प्रासिद्ध नगर असून तेथील विद्या-पीठ जगविल्यात होते तक्षशीलधिपति शिकदरास वशीभूत ज्ञात्यामुळे शिकंदरचा मुक्ताम तेथें काहीं दिवस झाला झेलमच्या पलीकडील पोरस, अभिसार वरैरे राजाना त्याने शरण येण्यास सांगितले अभिसाराचा राजा त्यास शरण गेला. परतु पोरसाने त्यास युद्धकरिता आव्हान केल्यामुळे त्याने त्याच्यावर चाल केली झेलम नदीच्या काठी त्या दोघाची चकमक क्षङ्खन पोरस पराभूत होऊन शिकंदरच्या हाती लागला शिकंदराने त्यास विचारले, “ मीं तुम्हास कशा रीतीने वागवावे ! ” तेव्हां त्याने उत्तर दिले कीं, “ मला आण राजाप्रमाणे वागवावे ” पोरसाच्या या उत्तराने शिकंदर खूब झाला आणि त्याने त्यास पुन्हा त्याच्या राज्यावर कायम केले

या आक्रमणकाळी सर्व हिंदुस्तानदेश जिंकून घेण्याचा शिकंदरचा मबोदय होता, परतु याची फौज पुक्कळ दिवसापासून परदेशी राहून राहून कटाळून गेल्यामुळे आणि त्या योगानेच त्याच्या फौजेत दुष्टे आक्रमण करण्यास निहत्साह दिसून आल्यामुळेच त्याला आपला पुढील आक्रमणाचा विचार बदलावा लागला त्याचे सैन्य स्वदेशी जाण्यास त्या वेळी उत्सुक झालेले होते शिकंदरास आपल्या सैन्याचे हे बहुमत झुगारता आले नाहीं, आणि म्हणूनच तो पुढे मुलूख आक्रमण करण्याच्या नादात न पडता तसाच सिंधु नदीच्या भागांतून खाली उत्तरून स्वदेशी जाण्यास परत किऱला हा काळ इ० सनापूर्वीच्या ३२५ वर्षाच्या आकटोबरचा होय

शिकंदर याप्रमाणे आपल्या सैन्याच्या मतास मान देऊन परत किऱला, परतु ग्रीस देशास पौचण्यापूर्वीच आशिया मायनर प्रांतात बाबिलोन येथे भयकर ज्वर येऊन तो आपल्या वयाच्या ३२ वर्षी मरण पावला हा काळ इ० सनापूर्वीच्या ३२३ वर्षाच्या जूनचा होय

ग्रीक लोकांची ही स्वारी भारतवर्षाच्या इतिहासात अत्यत महत्वाची आहे शिकंदराने या स्वारींठिकठिकार्णीं ग्रीक फौजीर्णीं ठाणे वसविली होतीं बहुतेक राजांर्णी तह करून ठेवले होते, यावरून व आणखीही तत्कालीन इतर घटनावरून शिकंदराचा विचार पुन्हा हिंदुस्तानवर स्वारी करण्याचा होता, असे अनुमान बाधता येते शिकंदराबरोबर ग्रीस देशाचे पुक्कळ विद्रून त्यावेळी इकडे आले होते त्यानीं तत्कालीन हिंदुस्तानाच्या स्थितीर्णीं वर्णने लिहून ठेविली आहेत त्याबरोबरच शिकंदराने हिंदुस्तानातून अनेक विद्रून पंडित व मोठमोठे प्रथ आपल्याबरोबर नेले होते त्यामुळे युरोपच्या लोकांस हिंदुस्तान देश माहीत होऊन काहीं दिवस उभयताचे दलणवळण वाढले

शिकंदरच्या मृत्यूनंतर त्याचे राज्य त्याच्या सेनापतीर्णीं वांद्रन घेतले त्यात आशिया स्थांतील प्रदेश सेल्युक्स निकेटर याच्या वाटण्यास आला सेल्युक्सने इ० सनापूर्वी ३१२ ते २८० पर्यंत राज्य केले भगद देशाचा क्षक्त्रिय राजा चंद्रगुम और्ध त्याचा समकालीन होता चंद्रगुमाने यापूर्वीच पजाब व सिंधुनदापलीकडील आग जिंकून घेतला होता सेल्युक्सने तो प्रोत काढीज करण्यासाठी चंद्रगुमावर स्वारी

केली. या स्वारीचा काळ २० सनापूर्वी ३०५ वर्षांचा होय. स्यानें चंद्रगुसावर स्वारी केली खरी, परंतु क्षत्रियवीर चंद्रगुसामुळे त्याची डाळ न शिजत्यामुळे चंद्रगुसाशीं तह करून त्यास सेल्यूकसनें आपली मुलगी अर्पण केली! ग्रीक लोक हे मूळचे आर्यक्षत्रिय असल्यामुळे हा विवाह आक्षेपाई झाला नाही. अर्थातच आज २२० वर्षांपूर्वी युरोपियन आणि इटालियन याचा रोटीविटी व्यवहार राजरोसपणे चालू होता त्या वेळेसही सध्यांच्या प्रमाणे समाजविधातक घर्मभावना वर्णभेद व जातिभेद इतक्या नीच स्थितीस पोंचलेले नव्हते

तदनंतर क्षत्रिय राजा चंद्रगुस आणि सेल्यूकस याचा अर्थातच स्नेहभाव वाढूलगला. त्यांनी राज्येही एकमेकास लगलेली असून हिंदुकुश पर्वत ही त्यांजमधील सीमा होती. चंद्रगुसाच्या दरबारी सेल्यूकसनें मेगास्थेनीस नावाचा आपला वकील ठेवला होता सेल्यूकसपासून पुढे दोनशो वर्षेपर्यंत ग्रीक लोकांचे हिंदुस्तानाशीं वरेंच दलणवळण चालू होते.

**३. सार्वभौम चंद्रगुप्त क्षत्रियराजा**—नव धराण्यातील राज्याधिकार मणाधावर चालू असता चंद्रगुस यास बँडखोर म्हणून नंदांनी काढून लावलें होते तेळ्हांचंद्रगुस हा शिकदराचा आश्रय करून राहत होता चंद्रगुस जरी शिकदराजवळ आश्रयास म्हणून राहत होता तरी त्याची तडफदार क्षात्रवृत्ति मुरली नव्हती अनेक वेळां खास शिकदरवर तो सिंहाप्रमाणे उसळत असे त्यांची वृत्तीच तशी होनी परंतु शिकदरास त्याचा हा स्वभाव व त्याची ही वृत्ति न मानवल्यामुळे त्या देशाची आपसातच तेढ उत्पन्न झाली आणि त्याचा परिणाम अखेर शिकदर आणि चंद्रगुस याच्या विरहांत झाला चंद्रगुस आणि शिकदर यांचे पटेनासे होताच चंद्रगुसानें त्याचा आश्रय झुगाऱ्हून दिला

चंद्रगुस हा क्षत्रिय राजा अत्यत जाज्वल्य पराक्रमसपन्न असा होता शिकदर ज्या वेळेस हिंदुस्तानवर स्वारी करून परत गेला, त्या वेळीचे चंद्रगुसानें पंजाबच्या लोकांचे आपल्या चातुर्यांनी सख्य सपादन केले, व त्याना आपलेसे करून घेतले नतर त्या शूर लोकानिशीं त्यानें नदाच्या मगध देशावर स्वारी केली व नदाचा पाण्याव करून आपले राज्य त्या शूर क्षत्रियानें मगधावर प्रस्थापित केले हा काळ २० सनापूर्वी ३२२ वर्षांचा होय चंद्रगुसास शिकदराच्या आश्रयास असतोना युद्धकलेची, अतिशय महत्वाच्या बाबींतील उच्च दर्जाची माहिती झाली होती त्या माहितीचा उपयोग त्याला या वेळी उत्तम रीतीनें घेता आला. शाप्रमाणे पाटलीपुत्र येथेचंद्रगुसानें आपले राज्य प्रस्थापित केले. याच वेळी उत्तर हिंदुस्तान देश एकछत्री अमलाखालीं आला होता. चंद्रगुसानें पजाब व उत्तरेकडील सर्व प्रांत जिकून आपल्या राज्यास जोडले आणि सार्वभौम राज्य स्थापन केले चंद्रगुसाचे दरबारी सेल्यूकस राजानें जो मेगास्थेनीस नामक वकील ठेवला होता, तो चंद्रगुसाचे दरबारी पांच वर्षेपर्यंत राहिला होता हा मेगास्थेनीस जेव्हा हिंदुस्तानात आला तेळ्हा उत्तर हिंदुस्तानात मगधांचे राज्य होते आणि त्या

राज्याचा विस्तार पजाबपासून बहारपर्यंत होता मागाधाचा राजा जो क्षत्रिय चंद्रगुप्त म्हणून वर वर्णलेला आहे, त्याने आपली राज्यघटना पुढे पुढे अतिशय उभ्रतावस्थेप्रत नेली त्याचा हा उत्कर्ष किंत्येकांस अरगदर्च असला होऊन त्याच्याविषयी काहीं निरर्गल प्रलापही स्वार्थबुद्धिपरायण लोकात ऐकू येऊ लागले

या चंद्रगुप्त राजाजवळ नेहमीचं त्यांने सैन्य म्हटले म्हणजे सहा लक्ष पायदळ, तीन लक्ष घोडेस्वार आणि नक्हजार हत्ती एवढे होते पूर्वेस बंगाल आणि ओरिसा या भागातही त्याची अनेक लहान लहान राज्ये होती कलिगाच्या राजाजवळ साठ हजार पायदळ, एकहजार घोडेस्वार आणि सातशे हत्ती होते दक्षिणेकडे आध्र राज्यात तटबंदी केलेली अर्ही मोठमोठीं तीस शहरे होतीं आणि त्याच्याजवळ एक लाख पायदळ, दोन हजार घोडेस्वार, आणि एक हजार हत्ती होते पश्चिमेस सौराष्ट्र राज्यात एक लक्ष पन्नास हजार पायदळ, पांच हजार घोडेस्वार आणि सोलाशे हत्ती होते अशी त्यावेळच्या राज्याची स्थिती होती हा सार्वभौम चंद्रगुप्त इ० सनापूर्वी २९८ ह्या वर्षी इहलोक सोडून गेला पुढे चंद्रगुप्ताचा पुत्र बिंदुसार याने पचवीस वर्षे राज्य केले या बिंदुसारास दोन मुलगे होते त्यापैकी मोठ्या मुलाचे नाव सुशीमा व लहानाचे नांव अशोक असे होते बिंदुसाराच्या मागे अशोक हा राज्यकारभार पाहू लागला होता हा काळ इ० सनापूर्वी २७२ वर्षाचा होय येथपर्यंत चंद्रगुप्ताची विस्तृत राज्यघटना लोकाच्या स्मरणातल गेली नव्हती परतु अशोकाने पुढे त्यावरही ताण केली अशोकासबाबीचं वर्णन 'क्षत्रिय आणि बौद्धधर्म' या चवळ्या प्रकरणातच येऊन गेल्याने येथे दिरुक्ति नको याप्रमाणे घटना घडून येत येत अखेर इ० सनापूर्वी १८४ मध्ये मौर्य धराण्याचा शेवट झाला हे मौर्य उर्फ मोरे धराणे चंद्रगुप्त मौर्यापासून प्रसिद्धीस येत येत गेले या धराण्यातील राजांच्या नावापुढे गुप्त हे उपपद लावण्याची रीत होती जसे चंद्रगुप्त, मित्रगुप्त इ० . बिंदुसारासच मित्रगुप्त असेही एक नाव होते या 'गुप्त' उपपदापासून या मोरे धराण्यासच कोणी गुप्तवंशी असेही म्हणतात

**४. बौद्धकालीन क्षत्रियांचा प्रसार**—क्षत्रियांचा प्रसार पुढे पुढे आणखी विस्तृत होत गेला इ० सनापूर्वी चवळ्या शतकात गुजरायेतील सौराष्ट्र प्रांत हा एक मोठे राज्य बनला होता पुढे मालव्यातही योज्याच काळात वसाहती झाल्या. उज्जनीचे राजे हे फार मानामरातदाने सत्कारले जात असत पुढे पुढे देश जिल्हून आपल्या राज्याची मर्यादा वाढविण्याचा स्वूपच सपाटा सुरु झाला या राज्यांच्या विस्ताराची मर्यादा विधाद्रीचेही पार गेली कृष्णा व नर्मदा यांमधील प्रदेशात औंत्रे राज्य त्यापन झाले या राज्यात आर्यक्षत्रियांची सर्वच बाबतीत सुधारणा झाली या वेळी मोठमोठा विद्यापीठे स्थापिली गेली होतीं या वेळेस दक्षिणेस आप-स्तंब हा मोठा पंडित उदयास आला कृष्णा नदीक्षेया पलीकडेही पुढे क्षत्रियांच्या राज्याचा विस्तार होऊ लागला. पाण्य, चौल, चोर हीं राज्येही त्यापन झालीं.

इ० सनापूर्वी पांचव्या शतकांत मागधांच्या सिहस्राहु नंवाढया राजाचा मुलगा विजय, याने सिहलदीपींही आपले राज्य प्रस्थापित केले. वैदिक काळीं आणि भारतीय काळीं क्षत्रियांचा सर्व भागात प्रसार झालेला होता असे म्हणण्यास जरी प्रत्यवाय नव्हता, तरी बौद्धकाळीं हा प्रसार सर्रास झाला होता ही गोष्ट त्याहीपेक्षा विशेष महत्त्वाची होय हिंदुस्तानचे जे प्रदेश अज्ञात आणि अशोधित असे पढले होते, त्याचा तपास लावून त्या सर्व ठिकाणी क्षत्रियांनी आपले छत्र उभारले हिंदुस्तानच्या काहीं काहीं विभागात त्यावेळेपर्यंत इतके अडाणी आणि विचित्र घटनेचे काहीं लोक राहत होते की, त्यांना तत्कालिन कर्वांनी आपल्या कल्पनाशक्तीच्या ओघाप्रमाणे माकडे, राक्षस, अस्वल वैरे उपमा दिलेल्या आणपांस अद्यापिही आढळून येतात या सर्व प्रकारच्या लोकांना तत्कालीन आर्य क्षत्रियांनी सुधारून आपला धर्म, नीति, वर्तन, रीति शौर्य इत्यादि गुणांचीही त्याच्या ठिकाणी उत्तम प्रकारची बृद्धि करून दिली क्षत्रियांनी हा कालपावेतो निरनिराके देश जिकून आपली सत्ता प्रस्थापित करण्याचा उपक्रम तर चालूच ठेविला होता, परतु त्यावरोबरच आपल्या राज्यांतील निरनिराक्या सुधारणा करण्याहीलचे त्याचे कौशल्य अभिनदनीय होते आणि क्षत्रियांचा हा तत्कालिन किराच सर्वांच्या समोर होता पूर्वीच्या आर्य क्षत्रियांनी भारतवर्षातील मूळच्या राहिवाशांना हुसकून लावून तेथे आपलीं राज्ये प्रस्थापित करण्याचा उपक्रम चालविला होता परंतु या कालांतील क्षत्रियांनी मूळच्या राहिवाशांना हुसकून लावण्याचा उपक्रम न करिता त्यांना हिंदु करून घेण्याचा उपक्रम सुरु केला होता म्हणजे हिंदु संघटनेचे काम त्या काळी शौर्य वीर्यपूर्ण त्रुतीच्या क्षत्रियांनीच सुरु केल होते आणि म्हणूनच हिंदुसंघटनेचा आद्यमानही क्षत्रियांसच असणे साहजिकच आहे एवढेच नव्हे तर तेच हृष्ट आहे

बौद्धायनाच्या प्रथांतील एक उत्तारा या गोर्धेचे ऐतिहासिक दृष्टा सुंदर विवेचन करणारा आहे हा बौद्धायन इ० सनापूर्वी सहावे शतकांत प्रसिद्धीस आला होता. ही गोष्ट जगविस्थापनाच आहे

“ आवती, अग, मगध, सौराष्ट्र, दक्षिण, उपावित सिध व साविरास या ठिकाणने लोक मिश्र जातीचे आहेत.”

याप्रमाणे या कालांतील क्षत्रियांनी आपला प्रसार करून आपले वर्चस्व भरतखंडावर प्रस्थापित केले होते यापूर्वीच शीकृष्ण हा इ० सनापूर्वी १२०० च्या सुमाराच म्हणजे आज सुमारे ३२०० वर्षांपूर्वी आपल्या हजारों अनुयायांसह मध्युरेहून गुजरायेत आला होता व त्याने तेथे आपले राज्य प्रस्थापित करून द्वारका ही आपली राजावानी केली होती इ० सनापूर्वी ५०० च्या अगोदर द्वारका हे मोठे भरभराटीचे शहर असून तेथे समुद्रमार्गांने मोठा व्यापार चालत असे. सर्व ठिकाणी आर्यक्षत्रियांचा धर्म, त्याचे प्रव, भाषा इत्यादिकांचा प्रसार होत होत तो ओघ येठ दक्षिणेपर्यंत येऊन थांकला. दक्षिणेत

आर्यक्षत्रियांनी प्रथम विदर्भात आपली वसासि केली दक्षिण हिंदुस्थानातील सर्वांत जुना प्रदेश\* वन्हाडप्रात उर्फ विदर्भ देश हाच होय †

**५. बौद्धकालीन क्षत्रियांमधील रीतीरिवाज**—बौद्धकालीं ज्ञान-सर्वर्धनाचा पाया चांगलाच स्थायिक क्षाळा बौद्धकालीं सूत्रकथनाची पद्धति विशिष्ट रीतीने अमलोत आली गेली मोठमोठे गहन विषय सुलूपनाने प्रतिपादन करण्यात येऊ लागले. सूत्रे हीं मूळ विषयास सक्षिसतूप देऊन रचलेलीं असत यासवधीचा उलेक मागील एका प्रकरणी येऊन गेलेलाच आहे पाठांतरास विशेष त्रास पडू नये न्हणून पालहाळिक विवेचनाचे घोडक्यात साराशूलप ग्रथित करून सूत्राची रचना करीत असत मात्र हें सक्षिस रूप एवढ्या सक्षेपात आणीत असत की त्यावर भाष्य केल्याशीवाय त्या सूत्रांचा खुलासा कळणेही मुकिलीचे असे श्रौतसूत्रे, गृहसूत्रे आणि धर्मसूत्रे असे सूक्षप्रकार होते. श्रौतसूत्रात जे वैदिक-विधि कथन केलेले आहेत त्याचे गौतम नामक तत्कालिन ग्रंथकाराने चौदा विभाग केले यात अभ्यासावनकिया, दुग्धद्वयन हीं तत्कालिन क्षत्रियांत प्रचलित होतीं गृहसूत्रात जे विधि कथन केलेले आहेत त्याचे गौतमाने सात भाग केले श्राद्धविधीचा समावेश यांत आहे हा एक मुख्य यज्ञ त्यावेळी करीत असत आणखी जे गृहयज्ञ होते ते ऋतुसंबंधी होते जसे, पौर्णिमेचा यज्ञ, चढदर्शनाचा यज्ञ, सर्पपूजनाचा यज्ञ, धान्य कांपणीचे प्रसर्गाचा यज्ञ, धान्य स्वगृहीं आणण्याचे वेळीं करावयाचा यज्ञ इत्यादि लहान लहान यज्ञप्रकार प्रचलित होते या यज्ञाचे वेळीं क्षत्रिय लिया पोऱ्या तयार करून लोकाना वाटीत असत आणि त्या पोऱ्याचा साभार स्वीकार तत्कालिन लोकाकडून करण्यात येई या गृहयज्ञां-खेरीज आणखी काहीं आचार तत्कालिन क्षत्रिय लोक पालीत असत स्वत्रीस गर्भ राहिल्याचीं चिन्हे दिसून येतांच निरनिराक्षया काळीं तीन सस्कार करीत असत मुलाच्या जन्मकालापासून ते अश खाऊ लागते त्या कालापर्यंत आणखी तीन सस्कार करीत पुढे चौक सस्कारानंतर उपनयन सस्कार करण्यात येई उपनयन सस्कारानंतर विद्याभ्यास करविला जाई आणि या विद्याभ्यासकालांतच चार सस्कार होत असत तदनंतर अब-भृत्यान व विवाह करण्यात येई यानंतर गृहस्थाश्रमी होण्याचा अधिकार प्राप्त होत असे.

प्रत्येक गृहस्थाश्रमी भाणसास देवयज्ञ, पितृयज्ञ, अतिथिपूजन, पिशाचयज्ञ आणि ब्रह्मयज्ञ हे पाच विधि भोजनापूर्वी उरकून ध्यावे लागत असत चौदा वैदिकयज्ञ, सात गृहकर्मे व एकोणवीस धरणुती विधि हे चालीस सस्कार त्यावेळीं आर्यक्षत्रिय आचरीत असत

धर्मसूत्रात मुळकी आणि फौजदारीसंबंधी निर्बंध आहेत अपराभ्यांस शिक्षा देण्याचे नियमही त्यावेळी ठरले होते गुन्हेगार मतुष्य जर चोरी करतांना प्रत्यक्ष पकडला गेला तर त्याला देहात शासनाची शिक्षा भोगाची लागे कर्धीं कर्धीं शेतकऱ्यांच्या जमीनी-

\* “The first or oldest Aryan province in the Southern Country must have been the Vidarbha or the Berars.”

—Ancient history of the deccan [ Dr. Bhandarkar ].

† पुढील म्हणजे दहाऱ्या प्रकरणात यासवधीचा किंस्तुत इतिहास दिला आहे.

विशद् अगर शिल्पकलाभिज्ञाच्या कलाकौशल्याविशद् कोणी कारवाई करीत असत; आणि कायद्यानें स्यास जबर शिक्षा भोगावी लागे तस्कालिन लोकांत जमिनी कराराने दुःख्यास वाहण्यास देणे, पिकांचे तुकसान ज्याडया जनावरांनी केले असेल त्यांने तुकसानीबद्दल पैशांची भरपाई करून देणे, व्याजाने रकमा देणे वैरे प्रकार प्रचलित होते मालमत्ता आठ प्रकारांनी खिळविता येई दायांच्या हक्काने, विकत घेऊन, नवज्याच्या आश्रयानें, दुसऱ्याच्या देणगीनें, तारणानें, यशयागादिकांच्या मोबदल्यानें, भागीदारीनें आणि अग मेहनतीनें, याप्रमाणें ते प्रकार प्रचलित होते कर्जावरील व्याजाचा दर पधरा टके असे दामदुपट झाल्यावर व्याज बद होई जामीनाची विशेष आवश्यकता असे व तसे करणे कर्जदारास विशेष सोयीचे असे

पुत्रजन्म होणे ही गोष्ट अत्यत महत्त्वाची मानली जाई पुत्र नसल्यावर मरणानंतर पिंड देण्यास कोणीही वारस राहणार नाही म्हणून पुत्रप्राप्ति विशेष महत्त्वाची मानीत असत पुत्रप्राप्ति झाली नाहीच तर इतर कोणत्याही तह्येने वारस तयार करण्यात येई

पुत्र नसल्यास दत्तक घेऊन त्यास वारसाहक देण्यात येई विधवा छीसही दत्तक पुत्र घेण्याचा अधिकार असे बहुधा मुलीचा मुलगा दत्तक पुत्र म्हणून घेत

विवाहप्रसगी पित्यानें आपली मुलगी वस्त्राभरणांनी भूषित करून बहुल्यावर घेऊन जावे, तदनंतर होमहवन होई, नंतर काहीं वेळाने वरावरोबर वधूचं लम्ब लावण्यात येई या विवाहप्रकाराशिवाय प्रीतिविवाह, कन्येबद्दल काही मोबदला घेऊन तिचे वराशी लम्ब लावून देणे, इत्यादि विवाहप्रकारही प्रचलित होते

संपिंडामये लम्बे होत नसत मुलगा उपवर झाल्यानंतरच तिचा विवाह करण्यात येई ऋदुप्राप्तीनंतर तीन वर्षेपर्यंत विवाहविधीचा काळ मुलीच्या बाबतीत गणला गेला होता

मनूचे शाळ काव्यात्मक रूपानें पुढे येऊ लागले त्यास मनूचे वर्मशाळ असें म्हणत राजाचे स्वामित्व उया जमिनीवर असेल त्यापासून राजास उत्पन्न असें हे उत्पन्न करान त्वरित वाढवा लागत असे त्या वेळी उत्पन्नाच्या मानाने बहुतेक मोठमोळ्या कारखान्यावर निरनिराळे कर बसत असत ग्रामपंचायती प्रत्येक ठिकाणी स्थापन झाल्या होत्या, त्या पचायतील लोकांच्या तंत्राबद्देश्याचा निकाल देण्याचा अधिकार असे. हा निकाल आरोपी आणि फिरादी हे दोन्ही पक्ष मान्य करीत असत. शिल्पकलेस अर्थात मान होता व त्या कलेची वृद्धि करण्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिले जाई शेतीकडे ही अत्यंत काळजीने लक्ष पुरविष्यांत येत असे व कृषिकर्मविद्येकडे जनसमाजाचा चांगलाच ओढा होता.

पराशरतंत्र नावाचा प्रथं या काळीच लिहिला गेला असून त्यात भूगोलासंबंधी दुंदर माहिती आहे. बौद्धकालात ज्योतिषशास्त्रावर प्रथरचना करण्यात घेऊन पूर्ण-

पेहां त्याची जास्त वाढ झाली ज्योतिष शास्त्रावर जी ही प्रथरचना झाली, त्या बहुतेक प्रथाचे कर्ते क्षत्रियव्य होते हा एक त्यामधील विशेष आहे. वैद्यकशास्त्रातही तत्कालीन क्षत्रियांची बरीच प्रगति झाली होती ग्रीक लोकांना सर्वदेश होत असत त्या वेळी क्षत्रियांकडून ते औषध घेत चरक व सुश्रेत यांनी त्या काळी वैद्यकशास्त्रावरील प्रथ रचना केली त्या वेळी Oxide of copper, oxide of iron, Oxide of tin, Oxide of zinc, Oxide of lead, Sulphuret of iron, Sulphuret of copper, Sulphuret of antimony, Sulphuret of arsenic, Sulphate of copper, Sulphate of zinc, Sulph- ate of iron, Diacetate of copper, Carbonates of lead and Carbonates of iron यांचा उपयोग औषधी प्रकारात सर्वास कीरत असत त्या वेळी शस्त्रकिया ही अरथेन उभतावस्थेप्रत पोचली होती त्या वेळी शस्त्रकिया कर्वन मुतखडा (अस्मरी) याचे निरसन करीत व प्रसंग पडल्यास त्याच कियेने गर्भाशयातून गर्भ बाहेर काढीत यावर्वन Surgery ही त्या काळी केवढी सर्वास मुरु होती हे दिसून येते. शस्त्रकियेकरिता बापरण्यात येणाऱ्या हृत्यारांची एकशेसत्तावीस प्रकाराने विभागणी केलेला तत्कालीन प्रथातून आढळून येते

त्या वेळी बांद्रधर्माची प्रगति वर्षिष्वावस्थेम जात होती हे त्या कालास बौद्धकाल हे नाव पडल्यावर्वनच ध्यानात आल्यावाचून राहात नाही बौद्ध धर्माविषयां विवेचन चवध्या प्रकरणांनच केलेले आहे



## विदर्भदेश आणि क्षत्रिय राजघराणी

- १ विदर्भात क्षत्रियांचे आगमन.
- २ विदर्भ देशाचीं नांवे.
- ३ विदर्भ राज्याचा विस्तार.
- ४ विदर्भाचे राजकुल.
- ५ विदर्भीय राजकुलाचे शरीरसंबंध.
- ६ शिलालेख व ताम्रपट.
- ७ देवगिरीचे राज्य.
- ८ वन्हाडाचे राजवंश.
- ९ हळींचा वन्हाड प्रांत.

१. विदर्भात क्षत्रियांचे आगमन — दक्षिणभार्गी आर्यक्षत्रियांनी प्रथम विदर्भ प्रांतातच आपली वसति केली दक्षिण हिंदुस्तानात सर्वात जुना देश म्हटला म्हणजे विदर्भ देश हा होय दक्षिणभार्गी क्षत्रियाची वसति होण्यापूर्वी विध्य पर्वताचे योगाने त्याचे आगमनाची गति कुठित झाली होती तेव्हां अगस्ति क्रष्णीने तो मार्ग मोकळा करून देऊन विध्य पर्वत ओलाडून दडकारण्यात वसतीचा प्रारंभ केला. विदर्भ देश त्या वेळी दंडकारण्यातच गणला जात असे. अजूनही “दण्डकारण्ये देशे गोदावर्याः उत्तरे तीरे” असा उच्चार धार्मिक नित्यकृत्याचे वेळीं करण्याची रुढी प्रवलित आहे. विदर्भात चांगली वसति झाल्यावर मात्र पश्चिमेकडील भागास विशिष्ट प्रकारच्या दंडकारण्य या नांवाने सर्वोधीत असत या वेळीं विदर्भास देशाचें स्वरूप आले होतें वन्हाडांत एक मोठे राजकुल नांदत असतांना व देशाची अत्यंत भरभराट झाली असतांना सुद्धा पश्चिमेकडील भाग रामायणभारतकालींही अरण्यमयच होता. विदर्भ देश व दडकारण्य शब्द एकाच वेळी उपयोगात आणलेले पोथ्यापुराणांतूत आढळून येतात. यावरून दडकारण्य हा भाग अरण्यमय असतांना विदर्भात क्षत्रियांचे आगमन झालेले असावें.

वन्हाडात क्षत्रियांचे आगमन सातपुष्याचे पूर्वेकडून झाल असावें. सातपुष्यास पूर्वी पुकळ ठिकाणी विध्य म्हटलें आहे. हळींच्या विध्यास\* परियान्न असे नांव होतें.

विदर्भाची राजधानी कुंडिनपूर ही पूर्व बाजूस आहे. व पयोणीच्या काठचींतीर्थेही

\* भारतवर्ष भूवर्णन, पान ५१०.

त्याच विभागाकडे आहेत सालबर्डी, देऊरवाडा, मार्केडे, भांदक, भोजकट वगैरे प्राचीन अशीं पवित्र मानलेली स्थळेही त्याच विभागी आहेत वर्धा नदीचे पूर्वेस विदर्भाचे अर्धे राज्य होते अगस्तीने कुजर पर्वतावर आपला आश्रम बांधला तेव्हां क्षत्रियांनी तेथील लोकास आपल्या धर्माची दीक्षा दिली, त्यांना आपले अंकित केले व त्याच्यावर स्वाभित्र भिळविले त्या बेळी क्षत्रियांनी विदर्भी राज्यस्थापनाही केली अगस्ति हा क्षत्रियांच्या क्षत्रितेजावर बहाल खूष होऊन त्याच्या आश्रयाने दक्षिणेत आला होता अगस्तीची पली लोपामुद्रा ही विदर्भीय राजांची मुलगी असल्यासुळे अर्थातच तिची सर्व व्यवस्था आणि रीतिरिवाज राजाश्रयासुळे राजाश्राही थाटाचे असत हे सांगवयास नकोच

**२. विदर्भ देशाचीं नांवे**—विदर्भास कैशिक, कथकैशिक, भोज, भोजकट, महाराष्ट्र, वर्धातट इत्यादि नावांनी निरनिरा या काळी सबोधण्यांत येई \* हीं नांवे पडण्याची कारणे काय असावीत याचे दिद्रशन पुढे करावयाचे आहे, पण तत्पूर्वी एवढी गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे की, या सर्व नावापेक्षा विदर्भ हे या प्रदेशाचे नावच जास्त प्रचलित असून शिष्टसंमत आहे

विदर्भ राजाने येथें प्रथम राज्यस्थापनकार्य केले या प्रदेशास म्हणून त्या राजांच्या नावाने सबोधितात असें एकमत आहे पुढे कैशिक नावाच्या राजाने राज्य केले म्हणून त्यासच कैशिक असे नाव पडले असल्याचे सांगतात तदनतर कथ आणि कैशिक या दोन भावांनी आपला अमल चालविला म्हणून त्यासच कथकैशिक असे नाव पडले अशी आव्यायिका आहे भोज या वशातील राजाने राज्य केले तेव्हा त्यासच भोज असे नांव पडले म्हणतात आणि भोजकट असें नाव विदर्भास पडण्याचे कारण हक्की राजाने विदर्भात भोजकट हे शहर वसविले होते व त्यास आपल्या भोज घराण्याचे त्याने अन्वर्थक असे [भोज+कट]=भोजाची राजधानी, हे नाव दिले होते असे म्हणतात महाराष्ट्रदेश हे नाव पूर्वी विदर्भासच लावीत असत ह्यांनी महाराष्ट्र या नावाच्या कक्षेत जास्त विस्तृत विभाग येतो तसा तो पूर्वी विदर्भाच्या कक्षेतच येत असे विदर्भ हा देशच जेव्हा विशेष विस्तृत झाला तेव्हां त्यास अन्वर्थक असें महा+राष्ट्र+ मोठे राष्ट्र, असे नांव देण्यात आले महाराष्ट्र आणि विदर्भ ही दोन्ही नांवे एकाच स्थलाची वाचक आहेत

\* काळेकृत वन्द्वाडचा इतिहास

[१. भोज+कटक=भोजकट (१) असा थोडून अर्थ लावीत ज्ञाणापेक्षा भोज+कट=भोजकट, म्हणजे भोज राजाची हृदृ जेयपर्यंत होती तो विभाग, अशी अन्वर्थक व्युत्पत्ति भोजकट या शब्दप्रयोगाची असणे संभाव्य आहे कट म्हणजे हृदृ असा शब्दप्रयोग शेकडों शब्दप्रकारात आढळून येतो उदाहरणार्थ—चौ+कट=‘चौकट’ ह॑०

† On account of its great size the Country (विदर्भ) was also-called Maharashtra. (आपटे संस्कृत शोश, पान ११६.)

बालरामायण\* नामक नाटक जें राजशेखर कवीने लिहिले आहे, त्या नाटकातून विदर्भ आणि महाराष्ट्र हे शब्द समानार्थानेच जागजाणी वापरलेले आहेत रामचंद्र, सीता आणि सुप्रीव हे जेव्हां लेकेवरून अयोध्येस गेले असा भाग दाखविण्यांत येतो, तेव्हां राम आणि सुप्रीव यांचे सभाषणांत विदर्भ ऊर्फ महाराष्ट्र याचे नाव अनेक वेळां वापरलेले दिसून येतें सुप्रीव जेव्हा रामास सांगतो की,

**“ भरताग्रजायमग्रे महाराष्ट्रविषयः । ”**

म्हणजे, “ भरताग्रजा रामा ! पाहा आता पुढे महाराष्ट्र देश लागला ! ”

सुप्रीवांचे हे सागणे मनावर घेऊन रामचंद्र त्याचीच विशेष स्पष्टीकरणाने सीते-जवळ पुनरुक्ति करू लागले ते म्हणाले.—

**“ सोऽयं सुभु परो विदर्भविषयः सारस्वती-जन्मभूः । ”**

म्हणजे, “ सीते ! हा पाहा, विदेचे माहेरघर असा विदर्भ ! ”

श्रीरामचंद्रांचे हे सागणे लक्षांत घेऊन सीता म्हणू लागली —

**“ यत्रोत्पक्षा मे पितामहश्वशुरस्य गृहिणीन्दुमति । ”**

म्हणजे, “ जेथे माझ्या आजे सासूर्बांड इंदुमती यांचा जन्म झाला तो ( देश ) ! ”

यावरून विदर्भ तोच महाराष्ट्र देश अशी महाराष्ट्राची स्पष्ट घटना दिसून येते

मुरारि कवीच्या <sup>पुं</sup>अनर्धारघवातही महाराष्ट्रांचे वर्णन अशाच एका प्रसर्गी केले आहे त्या वर्णनात असा उल्लेख आहे का,—

**“ इदमग्रे महाराष्ट्रमण्डलैकमण्डन कुंडिनं नाम नगरम् । ”**

म्हणजे, “ आता पुढे महाराष्ट्राची राजधानी जे कुंडिननगर म्हणजे कुंडिनपूर ते आहे ”

यावरूनही कुंडिनपूर ज्या महाराष्ट्राची राजधानी होते ते महाराष्ट्र विदर्भ देशाच होय असे स्पष्ट होते कुंडिनपूर ही राजधानी विदर्भाची होती हैं इतिहास-विद्यातच आहे

दुसरे असे की, महाभारतामध्ये ‘महाराष्ट्र’ हा शब्दप्रयोग आढळून न येता विदर्भ हा शब्दप्रयोग मात्र अनेक ठिकाणी आढळून येतो यावरून त्या काळी महाराष्ट्र हा देशविस्तार-दर्शक शब्दप्रयोग रुढ नव्हता असे वाटते कारण आसपासच्या प्रदेशांचा म्हणजे इड-कारण्य, अजिठाचा पर्श्चिमभाग अश्वक, कलिंग, अपरानंत म्हणजे कौंकण, यांचा उल्लेख महाभारतातून आढळून येतो तसाच विदर्भासबधाने उल्लेख महाभारतात केलेला आहे, परंतु महाराष्ट्र ही सज्जा मात्र त्यावेळी विदर्भास दिली गेली नसावी त्यानंतर ती संज्ञा विदर्भास दिली गेली विदर्भ आणि महाराष्ट्र हे जर भिन्नभिन्न देश असेते तर ती दोन्ही नावीं तत्कालीन वाढमयांत निरनिराक्षया प्रदेशासबर्धीं वापरलेलीं दिसून यावयास पाहिजे

\* बालरामायण, १०-७४

<sup>पुं</sup>अनर्ध—अक ४ व ५ विंशा०वि०, पुस्तक ४९, पान ६३

शेतीं, परतु तसेही आढळून येत नाही, आणि म्हणूनच विर्भव देश तोच महाराष्ट्र देश असे पुन्हाही ध्वनित होते

काही काळपर्यंत हीं दोन्ही नावे प्रचारात चालतां चालतां पुढे महाराष्ट्र हे देशाच्या गथिण्यावस्थेचे योतक नावच प्रयुक्त असल्याने तेच चिरपरिचित झाले त्याच्यातच पुढे गथिमभागाच्या समुद्रापर्यंतच्या लहान लहान देशविभागाचा अतर्भाव झाला अलकार-शास्त्रामध्ये ज्या रीति उल्लेखिलेल्या आहेत त्यापैकी एका पद्धतीचे नाव “ वैदर्भी ऊर्फ महाराष्ट्री ” असे दिलेले आहे त्या नावातील ऊर्फ या शब्दाच्या योजनेवरून विर्भव गोच महाराष्ट्र हे अगदीच स्पष्ट होते

विर्भवाची भाषा व सस्कृति ज्या भागापर्यंत पसरलेली असेल त्या भागापर्यंत महाराष्ट्र देश विस्तारला गेला होता हे उघडच आहे वन्हाडातील बुलडाणा जिल्ह्यातील शिवाळेडच्या लखुजी जाधवांची कन्या जिजावाई-स्वराज्यस्थापक शिवाजीमहाराजांची आई-हचा जन्म वन्हाडातच झाला शहाजी राजे हे मूळचे रेख्लचे जहागीरदार, दादोजी कोडदेव म्हणजे शिवाजीला लिहिणे शिकविण्याकरिता डेवलेला पतोजी ऊर्फ मास्तर याचे मूळचे गाव बुलडाणा जिल्ह्यातील डेऊळगांवराजा हे होय शिवाजीचे आईबाप आणि पतोजी हे सर्वच वन्हाडात जन्मास आले आणि हणूनच अफाट अशा महाराष्ट्राचे म्हणजे मराठा-क्षत्रियांच्या राज्याचें बीज वेदर्भात आहे ही गोष्ट नि सदेह आहे

आता वर्धातट या विर्भाच्या प्रतिनामासवधाने विचार करावयाचा म्हणजे वर्धाट हे नाव विर्भास दिलेले कोणत्याही महत्वाच्या वाइमयात आढळून येत नाही वर्धातट या नावाचा उल्लेख ऐनेअकबरीत फक्त आढळून येतो अबुलफजल याने वन्हाड सुभ्याचे वर्णन देताना वन्हाडचे जुनें नाव वर्धातट होते असे उल्लेखिलेले आहे गशिवाय इतर कोठेही वर्धातट हे नाव आढळून येत नाही आणि म्हणूनच या नावास वाड्मयदृष्ट्या काही किमत प्राप्त होऊ शकत नाही नाही म्हणायला एके टेकार्णी वर्धा नदीस विर्भा असे नाव दिलेले मात्र आढळून येतें तो प्रकार असा—

“ चीरपुरुषः तदेतद्रदातटनामकं महाराष्ट्रम् ।

दक्षिणसरस्वती सा वहति विर्भा नदी यत्र ॥ ”

र्थातच, विर्भा ऊर्फ वर्धा हीं जर एकमेकाचीं पर्यायनावेच असली, तर वर्धातट असा शब्दप्रयोग केला काय, आणि विर्भव असा शब्दप्रयोग केला काय, तो समानार्थी हणून क्षम्य करता येईल परतु उच्च वाड्मयदृष्ट्या विचार करता मात्र वर्धातट ! शब्द भाषाशास्त्रास साजेसा दिसत नाहीं अबुलफजलचीच ती योजना !

‘विर्भ’ शब्दाची व्युत्पत्ति प० तारानाथ तर्कवाचस्पति यांनी आपल्या “ वाच-पत्यम् ” प्रथात निराकार व्रकारानें लाविलेली आहे ते म्हणताः “ विगता दर्भा.

कुशा यतः ” म्हणजे जेथून दर्भ म्हणजे गवत नाहीसें झाले होते तो देश विदर्भ होय. विदर्भ देशाची अशी व्याख्या करण्यात विदर्भ देश हा लागवडीस तयार असणारा देश अशा पर्यायार्थाने या व्युत्पत्तिकाराने ही व्युत्पत्ति लाविली आहे :—

विदर्भ देशासच हलीचे प्रचलित व सर्वसामान्य असें नाव वन्हाड प्रात असें आहे हे नाव विदर्भास का पडले असावे याबद्दल निरनिराळ्या प्रकारानी तर्क करतात

थ्रीकृष्णाचे लग्नाचे वेळी विदर्भात जी व-हाडी मडळी म्हणजे लग्नाचे वन्हाड आले होते ते येथेच स्थित आले आणि म्हणून विदर्भास वन्हाड असें नाव प्रात झाले असावे असा एक तर्क आहे हा निव्वळ तर्कांच म्हणून चालणार नाही, तर या तर्कांत भाषाशास्त्र-दृष्ट्या अस्तिपक्षाचा मुद्दाही विशेष स्पष्ट प्रकारे व्याप्रित होत आहे लग्नप्रसर्गीं वराकडून जो बाजारबुणग्यांच्या समुदाय येत असतो त्यास ‘वन्हाड’ असे म्हणतात हे सर्व-विश्वुतच आहे या ‘वन्हाड’ शब्दाची व्युत्पत्ति अशी लावितात की, वन्हाड म्हणजे वराच्या हाडामासाची अर्थातच वराची आसत्वकीय जी मडळी, ती वर+हाडी=वन्हाडी मडळी होय म्हटलेलेही आहे की,—

वन्हाड\* नोहे वरहाड आहे ।

अत्यादरा सर्वचि पात्र आहे ॥

‘वन्हाड’ शब्दाची ही व्युत्पत्ति एक प्रकारची झाली दुसरी एक व्युत्पत्ति ‘वन्हाड’ शब्दाची अशी लावतात की, वर+हाड=वन्हाड, म्हणजे वराकडून जो हाट लग्न प्रसर्गी येतो तें ‘वन्हाड’ होय वर म्हणजे नवरा मुलगा, आणि त्याच्याकडून लग्नप्रसर्गी जो हाट म्हणजे बाजारबुणग्याचा समुदाय येतो तो, अशा अर्थाने ‘वन्हाड’ शब्दाची व्युत्पत्ति लावितात ‘हाट’ हा शब्द समुदायवाचक अदून तसा तो व्यवहारात वापरला जातो जसे ‘बाजारहाट झाला’ । “ दामूशेटी हाटा गेला, नैवेद्य पाठविला नामासगे ॥ ” इ० .. ‘वन्हाड’ शब्दाचा अपभ्रंश ‘वन्हाड’ सहज होतो.

#### \* रुक्मिणीस्वयंवर

† विदर्भ हे नाव राजाच्या नावावरून पडल्याचे स्पष्ट आहे परतु ‘विदर्भ’ शब्दाची व्युत्पत्तीच जर लावावयाची असेल तर ‘वि’ म्हणजे विशेष, आणि दर्भ म्हणजे हरली; अर्थातच वि+दर्भ म्हणजे विशेष हरली आहे जेथे तें ठिकाण, म्हणजे च सुपीक प्रदेश अशी ‘विदर्भ’ शब्दाची स्पष्ट व्युत्पत्ति लावता येते वि+वाद=विवाद, वि+पाक=विपाक, वि+नय=विनय, वि+नप्र=विनप्र, इत्यादि शब्दप्रयोग भाषेत रुढ असून ‘वि’ म्हणजे विशेष असा अर्थ त्यात अभिप्रेत आहे प० तारानाथ तर्कबाचस्पति यानी ‘वि’ या शब्दाचा अर्थ ‘नष्टत्व’ असा सिद्ध करून दाखविण्याकरिता “ विगता दर्भ. कुशा. ” असा भला लांबलक्चक’न्याय’ गृहित घरला आहे, तो आमचे मते निरर्थक होय. सुपीक जमिनीतच विशेष दर्भ उगवत असल्याचा सिद्धान्त कृषिकर्मशास्त्राने मान्य केला आहे, इकडे विशेष लक्ष देण्यासारखे आहे —प्रथकर्ता.

वन्हाड्यांवरून 'वन्हाड' हा देशाच्चक शब्द बनलेला असावा अगर 'वन्हाड' या देशावरून लग्नमंडळीस ते नांव पडले असावे असा सशायात्रक हा प्रश्न आहे परंतु थोऱ्या सूखम दृष्टीने विचार करतां, लग्नमंडळीच्चवरूनच 'वन्हाड' हा शब्द अमलांत आला असला पाहिजे असा अस्तिपक्ष उद्भवतो आणि म्हणूनच विदर्भ देशास वन्हाड हे नांव पडले असावे

**३. विदर्भ राज्याचा विस्तार**—विदर्भ देशाच्या विस्ताराचा ठोकळ मानाने विचार केला असता असे म्हणावे लागतें की, उत्तर दिशेस नर्मदेपासून तौं दक्षिणेसु कृष्णपर्यंत म्हणजे कुतल देशास हा विदर्भ प्रदेश लागून होता

"विदर्भ\* The modern Berar, a great kingdom in ancient times lying to the north of Kuntala and extending from the banks of the Krishna to about the banks of the Narmada. On account of its great size the country was also called Maharashtra "

गोदावरीचे दोन्ही तीरावरील लोक स्वतंस विदर्भीय असे म्हणवून घेत असत मालविकाग्रिमित्रातील कथानकात वर्धेच्या पूर्वेकडील अधें राज्य एका भावास व पश्चिमे कडील अधें राज्य एका भावास याप्रमाणे वाटणी केलेली आहे. यावरून पूर्वेस नागपुरा पलिकडे म्हणजे जेथपर्यंत मराठी भाषा बोलण्यात येते, तेथपर्यंत विदर्भीची मर्यादा होती असे सिद्ध होते ( घटोकच लेणे Aitch survey W I VolIX ) वन्हाडातील वाकाटकाचे राज्याची पश्चिमसीमा अजिंव्याच्या पश्चिमेस होती असे अजिंव्याच्या लेण्यापैका एका शिलालेदावरून सिद्ध होते ( गुस्तकालीन शिलालेख शिवणी न० ५६ आणि गुस्तकालीन शिलालेख चमक, ता० एलिंचपूर न० ५६ ) यावरून वन्हाडाची पश्चिम मर्यादा अजिंव्यापर्यंत म्हणजे हातीच्या हर्दीच्या थोडी पश्चिमेस गेली होती त्या पलिकडे अशमक देश होता खानदेशातील काही भाग वन्हाडात येत होता यानंतर वन्हाडच्या राज्याचे दोन विभाग झाले उत्तरेस अमरावती व दक्षिणेस प्रतिष्ठान ( पैठण ) द्या राजधान्या झाल्या तदनंतर वन्हाडचे केद देवगिरी ( दौलताबाद ) हे बनले हाळी देवगिरी वन्हाडच्या दक्षिणहातीजवळ आहे, पण पूर्वी मध्यवर्तीं राजधानीचे शहर होतें आणि त्या राज्याची सीमा उत्तरेस सातपुञ्जापर्यंत होती

**४. विदर्भाचे राजकुल**—वन्हाडातील हे राजघराणे यदुवशीय अर्थात् सोमवशी होतें यदुवशाच्या अनेक शाखा होत्या. त्यात भोज नांवाची एक शाखा होती या भोज शाखेचे क्षत्रिय अवाति मध्यदेशापर्यंत आले होते महाभोज, कुतिभोज वर्गेरे घराणी तर प्रसिद्धच होती. अवाति व मध्यदेशाच्या भोजांनी श्रीकृष्णाच्या वृष्णिकुलास हटवून पश्चिमेकटेस द्वारकेपर्यंत पिटाळले होते भोज, महाभोज व श्रीकृष्ण हे सर्व चंद्रवशीं यादव होते

\* cf B. R. 10—74 Apte's Sanskrit Dictionary p. 1195.

† महाभारताचा उपसहार, पृष्ठे ३७३—७४

याच भोजांपैकीं एका शाखेने विच्य पर्वताचे दक्षिणेस राज्य स्थापिले या यादव वंशांत विदर्भ नावाचा राजा होता. तोच विदर्भाचा भूक्लाचा सम्पादक होता त्याचे नावावरून या प्रांतास विदर्भ हैं नाव पडले. विदर्भाच्या बापाचेंव नाव यादव\* असें होते विदर्भाच्या बायकोचे नांवही भोजा असें आढळते त्यानें विदर्भ नांवाची नगरी वसवून ती आपली राजधानी केली. विदर्भ नगरीचे दुसरे नाव कुडिनपूर अथवा कौडिणपूर असें आहे. हाळी हैं गांव याच नावांने प्रसिद्ध असून चांदूर तालुक्यांत वर्धेच्या काठीं आहे कुडिन अथवा कौडिणपूर<sup>१</sup>. शृष्टीच्या नावावरून या नगरास हैं नाव दिलेले असावे बृहदारण्यकोपनिषदात विदर्भी कौडिण्य म्हणून एका शृष्टीचे नाव आहे तोच हा असावा कौडिण्य हैं चंद्रवशापैकीं नागवशाचें एक गोत्र आहे कौडिण्यशृष्टि होता.

दुसऱ्या एका आधारावरून कृषभदेव नामक भरतखडाच्या राजाने अजनाभवर्ष म्हणजे भरतखड याचे नऊ भाग करून ते आपल्या नऊ पुत्रास बाटून दिले त्या पुत्रांच्या नावावरून देशांस नावें पडली कुशावर्त, ब्रह्मावर्त, इलावर्त, हीं अशींच नावें आहेत त्यातच विदर्भ नामक एक पुत्र होता त्यास जो देश भिळाला त्याचें नाव विदर्भ असें पडले याला 'नऊ' खड पृथ्वी आणि दद्वावे खड काशी' असें पुराणातरीं वर्णितात.

विदर्भाच्या राजधराण्याची वशावळ जमविणे कठिण आहे, परतु त्यातील प्रसिद्ध च उपलब्ध नावे खालीं दिली आहेत यात कालानुक्रम साधण्याचा प्रयत्न केला आहे; परतु वशावळ त्रोटक आहे

विदर्भनितर काहीं पिढ्यानीं भीमराजा झाला. त्याचा पुत्र दक्ष, त्याचा वशज बृह-द्धानु, हलघर, सुथील, पद्माकर, रिपुमर्दन, वित्रसेन, भीम, रुक्मागद...भीम (दमयतीचा पिता), दम (भाऊ दांत, दमन), भोज (पहिला म्हणजे हृदुमतीचा भाऊ) वगैरे झाले.

त्याच वशात पुढे काहीं पिढ्यानी कथ आणि कैशिक हे दोषे भाऊ झाले कथाचा पुत्र अशुमान, कैशिकाचा भीम्मक, भीम्मकाचा प्रसिद्ध सुविम (सुविमणीचा भाऊ) रुक्मी-च्या पुढील पिढ्या प्रसिद्ध नाहीत चपूरामायणाचा कर्ता भोज<sup>२</sup> याच वशांत होऊन गेला असावा.

**५. विदर्भीय राजकुलाचे शरीरसंबंध**—विदर्भीतील राजकुलाशीं भरतखडातील असत सुप्रसिद्ध राजकुलांचे सबूत झालेले आहेत. या राजकुलाशी शरीर-संबंध होणे ही शोष<sup>३</sup> श्लाघ्य समजली जात असे. विदर्भीतील राजकन्या, वीरपत्नी व वीरमाता या नात्यांने विशेषत्वाने दृष्टीस पडतात उदाहरणार्थ, लोपामुद्रां ही विदर्भ

\* हरिवश-विष्णुपर्व, अ. ५९.

† बृह., अ २ ब्रा ३, काणेकृत वि०ज्ञा०वि०, पुस्तक ४३, पृष्ठ ४८२.

॥ भागवत, स्कंद ५, अ २-२०; भारतवर्ष भूवर्णन, पान ६

३ हरिवश-विष्णुपर्व, अ. ५९, गणेशपुराण-उत्तरखंड, अ. १९-२१.

× ते श्लाघ्यसंबंधमसौ विचिन्त्य। रघुवश, ५-४०

† भांडारकरकृत दक्षिणाचा प्राचीन इतिहास, पान ३.

देशाच्या राजाची मुलगी व अगस्ति कट्टीची पत्नी होती त्या राजास ही कन्या अगस्ति कट्टीच्या वरप्रसादाने झालेली होती ती उपवर होतांच अगस्तीने तिजविषयी मागणी घातली राजानेही ती त्यास दिली यावरून लोपामुद्रा हिला रुक्मिणी, दमयती, याच-प्रमाणे<sup>१</sup> वैदर्भी, विदर्भजा, विदर्भराजकुमारी असे ठिकठिकाणी म्हटलेले आहे केशिनी<sup>२</sup> हीही विदर्भराजकन्या होती रघुकुलाचा मूळ पुरुष सगर याची ती पत्नी होती दमयती ही भीम राजाची मुलगी होती म्हणून तिला भैमी असेही म्हटलेले आहे भीम-राजास अपत्य नसल्यामुळे त्याने दमन नामक कट्टीची सेवा केली त्याच्या कृपेने त्यास दम, दात, दमन हे तिघे पुत्र व दमयती ही कन्या झाली या कट्टीच्या नावावरूनच त्याची नावे ठविलेली आहेत दमयतीने स्वयंवरात निषध देशाच्या नलराजास वरिले, याचे कथानक नलचम्पू, नलोपाळ्यान वर्गे प्रथास आधारभूत झाले आहे इतुमती<sup>३</sup> ही कुडिनपूरच्या भोज राजाची बहिण होती हिने स्वयंवरात अयोध्येच्या रघुकुलातील राजपुत्र अज यास वरिले हिचा पुत्र श्रीरामचंद्राचा पिता जो दशरथ राजा तो होय स्वर्गांतून फुलाचा हावर अगावर पडल्यामुळे ही मरण पावली म्हणतात हिचे स्वयंवराचा, मृत्यूचा व अजविलापाचा प्रकार अत्यत हृदयगम व करुणारसपूर्ण रीतीने कालिदासाने रघुवंशात वरिंगा आहे<sup>४</sup> रुक्मिणी देवी ही कैशिक राजाची नात व भीमक राजाची कन्य होती हिला प्रत्यक्ष लक्ष्मीचा अवतार म्हणत असत तिचे स्वयंवर करण्याचे ठरविल्यानंतर श्रीकृष्ण कुडिनपुरास आले श्रीकृष्णास स्वत. राज्य नसल्यामुळे स्वयंवराचे वेळी राज-मळात त्यांचा अपमान होईल, म्हणून कथ-कैशिकांनी आपले सर्व राज्य देऊन त्यास राज्याभिषेक केला अशी कथा हरिविशांत आहे<sup>५</sup>

भीमक राजाचा पुत्र रुक्मिणी हा फार बलाध्य व पराक्रमी होता दुम नामक कट्टी-पासून दिव्यास्त्राची व परशुरामापासून ब्रह्मास्त्राची त्यानें प्राप्ति करून घेतली होती परतु स्वभावानें हा अत्यत उर्मट असून खुद भीमक राजा त्यास भीत असे त्यानें आपली बहिण रुक्मिणी हिला चेदि देशाचा ( जबलपुराजवळील प्रदेशाचा ) राजा शिशुपाल यास देण्याचे ठरविले होते परतु खुद रुक्मिणीची इच्छा श्रीकृष्णास वरण्याची होती तिनें आपल्या जासुदाच्या हातानें श्रीकृष्णास पत्रिका पाठविली कीं, “मी मनोभावे तुम्हीस वरिले आहे तरी तुम्ही येऊन मला घेऊन जावे ” रुक्मिणी ही कुडिनपूरच्या नगरावाहेरच्या अबेच्या दर्शनास कुलनेमाप्रमाणे गेली असता, श्रीकृष्णाने सैन्यासह येऊन तिला रथात घालून तिचे हरण केले ही देवी म्हणजे उमरावतीच्या तटाबाहेरची देवी होय असे म्हणतात

रुक्मिणीस श्रीकृष्णानें नेल्याबद्दल रुक्मीस अत्यत कोष्ठ चढला त्यानें अशी

<sup>१</sup> आपव्याचा संस्कृत कोश, पान ९७४

<sup>२</sup> रामायण बालकाण्ड, सर्ग ३८

<sup>३</sup> हरिविश-वि प., अ० ५०

<sup>४</sup> रघुवंश, सर्ग ६.

(१८५)

प्रतिज्ञा केली कीं, “श्रीकृष्णास पराभूत करून बहिणीस घेऊन येईन तरच कुंडिन-पुरास परत येईन”

अशी प्रतिज्ञा करून तो सैन्यासह श्रीकृष्णाचा पाठलाग करीत गेला, व त्यास गांठले त्याची लडाई होऊन श्रीकृष्णानें त्याचा पराभव करून त्याची दाढी मिशी काढून विरुप करून सोडून दिले ‘ही लडाई\* नर्मदेपर झाली’ असे वर्णन आहे, परंतु उमरावती जिल्ह्यात दाढी नदी व दाढी गांव आहे, तेथे ही लडाई झाली व त्यावरूनच ही नांव पडली अशी आख्यायिका असून तिच्यात सत्याशा दिसतो

आपली प्रतिज्ञा पूर्ण करून घेण्याचा डाव साथला नाहीं म्हणून मानी स्वभावाचा रुकिम कुंडिनपुरास गेला नाही अलीकडे भोजकट नावाचें नवीन नगर वसून तेयेच तो राहिला पुढे हीच विदर्भाची राजधानी झाली भीमक मात्र कुंडिनपुरासच राहिला परंतु पुढे कुंडिनपूरचे महत्वच कमी होत गेले विदर्भाचा वश भोजशासेपकां होता हैंगांगे आलेच आहे यावरून भोजकट हे नाव कसे पडले याचाही खुलासा मार्गे झालेलाच आहे वन्हाडात मुप्रसिद्ध भोज घराण्याची राज्ये हेतीं मयुरा, मगध व विदर्भ येथील कस, जरासध, भीमक हे भोजकुलातील प्रसिद्ध राजे होत कदब करवीरचे शिलाहर हे भोजकुलातीलच होते. या भोजकुलाचाच पुढे अपभ्रश होता होता भोजाचे-भोजले-भोसले असा शब्दविपर्यास झाला तेच कुळ हळीचे भोसले कुळ होय

उमरावती जिल्ह्यातील भाटकुली हे गाव पूर्वीचे भोजकट होने असे मानण्यात येते येथे हक्कीचे एक देऊळ आहे त्यावरून या गोष्टीस पुष्टि येते पुढे विदर्भास भोजकट हैं देशवाचक नाव पुकळ दिवस चालू होते

कृष्णाने हक्कीचा पराभव केल्यानंतर त्याने गथमादन पर्वतावर जाऊन तपश्चर्या केली तपश्चर्येनंतर महेद नामक शिवाचे अस्त्र त्यानें मिळविले तो फार बलाब्ध होऊन त्यानें पुकळ राजास जिंकून आपले राज्य वाढविले पाढव कीरव युद्धातां हा पांडवांतके लडत होता

पांडवदिग्विजयाचे वेळी दक्षिणेस सहदेव आला होता रुकिम व भीमक यांच्याशी सहदेवाचे दोन दिवस युद्ध झाले त्यास जिंकून सहदेव वेणातटाच्या राजावर गेला ही वेणा म्हणजे हळीची वाइनगगा होय कृष्णवेणा मात्र निराकी आहे

या सहदेवाच्या युद्धासबैधीं महाभारतात असा उल्लेख आहे की,—

त ततोरत्नान्युपाकाय पुरं भोजकटं ययौ ।

तत्र युद्धमभूद्राजन् दिवसद्यमभुतम् ॥ ११ ॥

स विजित्य दुराधर्मं भीमकं माद्रिनंदनः ।

कोसलाधिपतिचैव तथा वेणातटाधिपम् ॥ १२ ॥

\* हरिवश—विष्णु०, अ० ५९६०

॥ महाभारत—उद्योगपर्व, अ १५८, वैयकृत महाभारताचा उपसंहार, पान ३७४.

४८ समाप्त, अ० ३१

सुराश्विषयस्थध्य प्रेषयामास रुक्मणे ॥  
 राहे भोजकटस्थाय महामात्राय धीमते ।  
 भीष्म काय स धर्मात्मा साक्षादिद्र सखाय है ॥  
 स चास्य प्रतिजग्राह ससुतः शासनं तदा ।  
 प्रीतिपूर्वं महाराज वासुदेवमवेक्ष च ॥

याचा तात्पर्यार्थ असा आहे की, सहदेव पुढे भोजकटास येऊन त्याने भीष्मक व रुक्मि याच्याशी देन दिवसपर्यंत घोर सप्राम केला आणि तेथें विजय प्राप्त ज्ञात्यावर पुढे वेणात ताच्या राजाकडे वल्ला तो सुराश्व ( गुजराठ ) देशात असता त्याने भीष्मक व रुक्मि याना निरोप पाठवून बोलावून घेतले आणि त्याच्याजवळून करभार घेऊन त्यांना प्रीतिपूर्वक रीतीने निरोप दिला आतां आपण पुढील शरीरसवधांचा विचार करू

शुभागी, ही रुक्मीची कन्या होती तिचे स्वयवरप्रसर्गी कृष्ण व रुक्मिणीचा पुत्र प्रद्युम्न हेही आले होते या स्वयवरप्रसर्गी शुभागीने प्रद्युम्नासच माळ घातली, आणि प्रद्युम्न हा रुक्मीचा जावई झाला श्रीकृष्ण आणि रुक्मि याचे वैरत्व पुढे नाहीसें होऊन ते व्याही झाले मामाच्या मुलीशी लम करण्याची विहावाट विर्दभात अजूनही आहे रुक्मि हा प्रद्युम्नाचा मामा होता कारण प्रद्युम्नाची आई रुक्मिणी आणि रुक्मिणीचा भाऊ रुक्मि होय

रुक्मावती ही रुक्मीच्या मुलाची मुलगी होती म्हणजे ती रुक्मीची नात लागत झेती तिला प्रद्युम्नाचा पुत्र अनिरुद्ध यास दिली होती रुक्मावती ही अनिरुद्धास देण्याबद्दल आपल्या भावाजवळ म्हणजे रुक्मीजवळ रुक्मिणीने मुद्दाम मागणी घातली होती रुक्मीनेही आपल्या बहिणीचे म्हणणे मोडलें नाही, व अनिरुद्धास आपली नात खुणीने दिली याप्रमाणे पुढे पुढे त्याची नाती ढसबधित होत गेल्यामुळे त्याच्यामधील पूर्वीचा द्वेष नाहीसा झाला अनिरुद्धाचे लम मोठे कडाकयाचे झाले श्रीकृष्ण, रुक्मिणी, बलराम व आणखी अनेक पाहुणेमढळी यांना रुक्मीने पुकळ दिवसपर्यंत मोठथा आप्रहानें ठेवून घेतले होते

एकदां बलरामाशीं रुक्मि यूत खेळत असता, अनभिज्ञ बलरामदादा नेहमीं हरत असत आणि रुक्मि व त्याच्या गोटातील मढळी बलरामाचा उपहास करून मोठमोठानें हृसत असत या प्रकारामुळे बलरामदादा भयकर चिह्न गेले होते अखेर बलरामदादाला मोठया प्रयासानें एक डाव जिकण्यास मिळाला परंतु त्या वेळीही रुक्मीने मर्येच गडबड करण्यास मुरवात केली, व ‘हाही डाव मीन जिकला’ असें तो प्रतिपादन करू लागला या वेळी बलरामास अनावर कोध येऊन तो रुक्मीस पकडण्याकरिता धावला त्याने रुक्मीस धरत्यावर आपापसात बरीच बाचाबाची होता होता अखेर प्रकरण माराठोकीवर गेले आणि या मारामारीत रुक्मि ठार झाला

हे प्रकरण जेव्हां श्रीकृष्ण, रुक्मिणी इत्यादिकांना माहीत झाले, तेव्हा त्यांना मनस्वी दुःख झाले बलरामदादासही कृतकर्मबद्दल भयकर पक्षात्तप झाला, परंतु कोणाचाच

( १८७ )

झाल्या प्रकारास इलाज नसल्यानें अखेर सर्व स्थिरस्थावर झाले. रुकमीनंतर हा वंश विदर्भात पुढे बरेच दिवस राज्य करीत होता परंतु पुढील राजवशावळ उपलब्ध नाही. तदनंतर बन्याच दिवसांनी भोज नावाचा क्षत्रिय राजकवि मात्र या वशांत होऊन गेला

**६. शिलालेख व ताम्रपट**— बन्हाडसबर्धी जास्त महत्वाचे लेख म्हटले म्हणजे चमक व शिवणी येथील ताम्रपट हे होत एलिचपूच्या दक्षिणेस सात मैलावर चमक म्हणून एक गांव आहे तेथे १० सन १८६८ मध्ये एका शेताची जमीन नागर-प्याचें काम चालू असता एका शेतकऱ्यास एक ताम्रपट सांपडला तो ताम्रपट ताब्याच्या जाड पश्यावर कोरलेला असून प्रयेके तुकडा साडेसात इच्च लांब आणि साडेतीन इच्च रुद असा होता असे सात तुकडे एका जाड कडीत अडकवून कडी मजबूत केलेली होती हा ताम्रपट त्यावेळच्या एलिचपूर जिल्ह्याचे डेयुटी कमिशनरसाहेब घेऊ स्पॅन्स्की यांनी मिळवून सुंबद्धचे डॉ. बुइत्सन याच्याकडे पाठविला त्यातील मजकूर खालीलप्रमाणे आहे

“ **पु. ३० स्वति प्रवर पुरात वाकाटकनाम् परम माहेश्वर महाराज श्रीप्रवरसेनस्यः वचनात् भोजकट राज्ये मधुनदीतटे चर्माक नामग्राम् राजमाणिक भूभिसद्वैरष्टाभि ( १००० ) शत्रुघ्न राजपुत्र कोडराज विज्ञात्या नाना गोत्र चरणभ्यो ब्राह्मणेभ्यः सहस्राय दत्तः”**

**अर्थ:**—“ प्रवर पुराहून हुक्म देण्यांत येतो कीं, वाकाटक कुलातील प्रवरसेन यांच्या हुक्मावरून शत्रुघ्नराज याचे पुत्र कोडराज याचे विनीतवरून भोजकट प्रातातील मधुनदीच्या काठचे चर्माक नावाचे गाव त्याखालील सरकारी मापाने १००० मार्ये जमिनीसह निरनिराक्या गोत्राच्या पुढील एक हजार ब्राह्मणास दान दिले आहे ”

**७. देवगिरीचे राज्य** — देवगिरीचे यादव धराण्यापैकीं रामदेवराव यादव १० सन १३०९ मध्ये मरण पावला त्याचा मुलगा शाकरदेव यास काफूर याने १० सन १३१२ मध्ये मारून त्याचे राज्य आपल्या राज्यास जोडले त्यानंतर बन्याच कालानें लुकजी ऊर्फ लवुजी जाधव उदयास आले यमुनेच्या काठी करौलि नावाचे गाव आहे तेथे यदुवशीय रजपुत राजा अजून आहे हे स्थान पाच लक्षाचे आहे त्या राज-धराण्यापैकीं लुकजीचे पूर्वज भूतोजी हे होत भूतोजी हे पित्यावर रुसून निजामशाह पादशाहाचे वेळी दक्षिणेत आले या जाधव धराण्याचा व भोसले धराण्याचा सुप्रासिद्ध इतिहास जगजाहीर आहे

**८. बन्हाडचे राजवंश**— बन्हाडच्या राजवशासबर्धी विचार करतां स्थूल मानाने असे प्रत्ययास येतें कीं, १० सनाच्या पहिल्या दोन तीन शतकात बन्हाड प्रात प्रथम मौर्य व नंतर शातवाहन-शालिवाहन या आंग्रवशीय राजांच्या ताब्यांत होता, तिसंन्या शतकापासून सहाव्या शतकापर्यंत वाकाटक नावाचे सेनवशीय राजे बन्हाडात

**पु. चमक, जि.० उमरावती येथे सांपडलेला ताम्रपट.**

**हा ताम्रपट १० सनाच्या ४३० वर्षांचे सुमारास लिहिला आहे**

आले त्यानंतर पहिल्या चालुक्य राजांचे ताब्यांत वन्हाड प्रांत गेला त्यापुढे राष्ट्रकूट राठोड, महाराष्ट्र ऊर्फ मराठे, दुसरे चालुक्य आणि यादव याच्या ताब्यांत वन्हाड गेले

वन्हाडावर कोणत्या वेळी कोणत्या राजघराण्यांनी आपली सत्ता प्रस्थापित केली होती, हे स्थूल मानानें खालील कोष्टकात दिलेले आहे

### वन्हाडचे राजवंशादर्शक कोष्टक

| नं<br>क | सुरु काल                                 | अखेर काल.                               | राजवंशाचे नाव.                                                                           |
|---------|------------------------------------------|-----------------------------------------|------------------------------------------------------------------------------------------|
| १       | रामायण काल<br>इ० सनापूर्वी<br>३००० पासून | महाभारत काल<br>प० इ० सना<br>पूर्वी १२०० | सूर्य व चद्रवशी राजे दमयतीचा बाप भीमक<br>राजांचे कारकीर्दांपर्यंत                        |
| २       | भारत काल<br>इ० सनापूर्वी<br>१२०० पासून   | बौद्धकालापर्यंत<br>इ० सनापूर्वी<br>५००  | महामोज, भोज इत्यादि चद्रवशी राजे                                                         |
| ३       | बौद्धकाल इ०<br>सनापूर्वी<br>५००          | मध्यकाल इ०<br>सनाच्या<br>प्रारभापर्यंत  | वल्लभी, अशोक, पवार, प्रतिहार, चव्हाण इ०<br>क्षत्रिय राजवश                                |
| ४       | १ ले शतक                                 | ५ ये शतक                                | आग्र, चालुक्य हे क्षत्रिय राजवश                                                          |
| ५       | ४ थे शतक                                 | ७ वे शतक                                | गुप्तवश, बलवश इ० क्षत्रिय राजवश                                                          |
| ६       | ५ वे शतक                                 | ६ वे शतक                                | वल्लभीवश मार्यं, कदव इ० क्षत्रिय राजवशा,                                                 |
| ७       | ६ वे शतक                                 | इ० सन १०५८                              | चालुक्य कुल                                                                              |
| ८       | इ० सन १०५९                               | ,, „ १११३                               | जैनराजा इल व त्याचे वशज एलिचपूर                                                          |
| ९       | ,, „ १११४                                | ,, „ १३१२                               | देवगिरीचे जाधव, क्षत्रिय चद्रवशी                                                         |
| १०      | ,, „ १३१३                                | ,, „ १३५१                               | खिलजी घराणे                                                                              |
| ११      | ,, „ १३५२                                | ,, „ १४८२                               | ब्राह्मणी मुसलमानी राज्ये                                                                |
| १२      | ,, „ १४८३                                | ,, „ १५७२                               | इमादशाही                                                                                 |
| १३      | ,, „ १५७३                                | ,, „ १५९६                               | अहमदनगरची निजामशाही                                                                      |
| १४      | ,, „ १५९७                                | ,, „ १७१७                               | दिल्लीचे मोगल व सातारचे भोसले क्षत्रिय                                                   |
| १५      | ,, „ १७१८                                | ,, „ १८०४                               | नागपूरचे भोसले ६० व हैदराबादचे निजाम ४०<br>या दोघाचा अमल ( दो अमली साठ चालशी<br>राज्य ). |
| १६      | ,, „ १८०५                                | ,, „ १८५३                               | हैदराबादचे निजाम                                                                         |
| १७      | ,, „ १८५३                                | हाळी चालू                               | झर्ज सरकार                                                                               |

९. हाळीचा वन्हाड प्रांत—हाळी हा प्रांत नागपूर प्रांतास १० सन १९०५ चे सप्टेंबर महिन्यापासून जोडला आहे Central province & Berar अशा संयुक्त नावानें हाळी त्याचा राज्यकारभार चालू आहे. शेवट वर्षीचे करारानें निजाम

(१८९)

सरकारकडून इंग्रज सरकारनें वन्हाडचा पट्ठा इ० सन १९०५ मध्ये करून घेतला. त्याचे मालिकीबद्दल दरसाल निजाम सरकारास उत्तो पंचवीस लाख रुपये देण्याचे ठरविले आहे. याचा राज्यकारभार गव्हर्नरचे मुख्य अमलाखाली चालतो. इ० सन १९२१ पासून वन्हाडला स्वराज्याचे हक्क मिळाले असून कायदेकौन्सील नेमण्यांत आले आहे. उमरावती अकोला, बुलढाणा व यवतमाळ हे चार जिल्हे वन्हाडमध्ये आहेत. वन्हाड, नागपूर प्रांतास जोडण्यापूर्वी वरील चार जिल्हांशिवाय एलिचपूर आणि वाशीम मिळून एकंदर सहा जिल्हे होते.

वन्हाडची एकंदर लोकसंख्या अष्टावीस लाख असून क्षेत्रफल सत्तावीस हजार पांचशे चौरल मैल आहे. अष्टावीस लाख लोकसंख्येपैकी सुमारे चौवीस लाख हिंदू आहेत. त्यांत श्याहातर हजार ब्राह्मण असून सात लक्ष एक्याणव हजार क्षत्रिय मराठा समाज आहे.



प्रकरण अकरावे

## दक्षिणेकडील द्रविड देशांतील क्षत्रियांचा विस्तार आणि शककर्ते क्षत्रिय

१. दख्खनचनी सीमा— नमंदेच्या दक्षिणतीरापासून महानद समुद्रापर्यंतच्या भागास पुराणांत दक्षिण देश ऊर्फ दख्खन म्हणत असत यात १ द्रविड देश, २ कर्नाटक ऊर्फ कानडा, ३ तैळगण ऊर्फ आंध्र देश, ४ गोडवण, ५ महाराष्ट्र असे पांच भाग आहेत त्यांची भर्यादा अनुक्रमावार खालीलप्रमाणे

### मर्यादा

१ द्रविड देश—रामेश्वरापासून मद्रासचे उत्तरेकडील प्रातापावेतोंचा प्रदेश

२ कर्नाटक देश—विध्याद्रीच्या पूर्वेपासून साथाद्विपर्वताच्या पश्चिमपर्यंत मध्यभाणी वसती आहे, तोच कर्नाटक

३ तैळगण ऊर्फ आंध्र देश—विध्याद्रीचे उत्तरेकडील महाराष्ट्र देश व माजरा नदीया दोहोच्या मध्यभागाचा प्रदेश—द्रविडदेशाच्या उत्तरेपासून ओरिसा प्रातापर्यंतचा प्रदेश.

४ गोडवण—तैळगणापासून महानदीपर्यंत नागपूर प्रातासुद्धां गोडवण होय

५ महाराष्ट्र—चांदोराजवळ कोलंवणपासून बागलाण, खानदेश, वळळड ऊर्फ विदर्भ, गगातीर, कृष्णातीर, भीमरथीतीर, पचगगातीर, सातपुडा व महाराष्ट्री ऊर्फ मराठी भाषा जेयपर्यंत चालते तेथपर्यंतचा प्रदेश

वरील पांच भाग मिळून दक्षिण देश ऊर्फ दख्खन होय, असा पुराणांतरीं दाखला सांपडतो यापैकीं न० २१३४५ या चार भागात क्षत्रियांचीं राज्ये खुमारे २५०० वर्षांपूर्वी होतीं पण अगदी येट दक्षिणेत म्हणजे रामेश्वराजवळाच्या द्रविड देशांत त्यांचा प्रसार झाला होता किंवा नाही, याचा निर्णय करणे अत्यावश्यक आहे

भाषेच्या दृष्टीने पाहिले तर महाराष्ट्रात मुख्यत. मराठी ऊर्फ महाराष्ट्रीय भाषा चालते दोन अपवाह खेरीज करून आप्पेच्या आंग्रे प्रांतात हक्कीं तेलु भाषा चालते, नैर्न्यत्य भागात कानडी भाषा चालते द्रविड देशात द्राविडी भाषा म्हणजे तामील, मल्याळी व म्हैसुरी आणि कानडी हा भाषा चालतात महाराष्ट्र पूर्वी अरण्यमय असून तेथे मूळव्या रहिवाशांची वसती तुरल्क होती यालाच पुराणांतरीं जनस्थान असें म्हटलेले आहे. तेथे आयीनी प्रथम वसाहत केली आणि मूळव्या थोळ्या रहिवाशावर आपल, अगल व आपली भाषा प्रस्थापित केली यापुढे असे प्रश्न उचित्यत होतात की, [१] आंग्रे प्रांतात व दक्षिण महाराष्ट्रात म्हणजे कानडी प्रांतात आर्यक्षत्रियांचा प्रसार झाला

किंवा नाहीं ? [२] ज्ञाला असल्यास ते थोडे होते की काय, व त्यामुळेच त्याच्या भाषेचा अगल बसला नाहीं काय ! [३] याचेही दक्षिणेकडे म्हणजे खुद द्रविड देशात ते गेले किंवा नाही आणि गेले असल्यास केव्हा गेले व किती गेले ? या प्रधांचा उलगडा आता करू.

भारतीय प्रथात दक्षिणतम् अशा पांडवांचा वारवार उल्लेख येतो त्याचा महाभारतात आणि कात्यायनाच्या वार्तिकात प्रामुख्यानें उल्लेख आहे मेंगस्थनीस याने त्यांचा जो उल्लेख केला आहे त्यावरून असें दिसतें की, त्यांचा संबंध मयुरा व श्रीकृष्ण यांच्याशी आहे म्हणजे मेंगस्थनीसच्या व महाभारताच्या पूर्वीच दक्षिणांचा प्रसार थेट कन्याकुमारीपर्यंत ज्ञाला होता त्यामुळेच आर्यधर्म आणि आर्यसंस्कृति यांची छाप कायमपणे द्रविड देशावर बसली होती परतु थेट दक्षिणेस हे क्षत्रिय थोडे असल्याने त्यांचा पगडा भाषेवर बसला नाहीं महाराष्ट्रात वसाहत कल्पन राहिलेल्या अनेक रट राजांना चढगुसाचा पुत्र बिंबिसार यान जिकून आपले राज्य कृष्णेच्याही दक्षिणेकडे वाढविले त्याचा पुत्र अशोक याने बाकी राहिलेला कलिंग देश जिकला, आणि अशोकाचे राज्य याप्रमाणे सर्व हिंदुस्तानभर पसरले पण द्रविड देशाचा दक्षिणभाग त्यातून वाचला होता दक्षिणमहाराष्ट्र ( कानडी महाराष्ट्र ) म्हणजे कुतल आणि आंत्र देश क्षत्रियांनी मौर्यपूर्वीच व्यापिले होते असें दिसते कारण हे दोन्ही देश उत्तरेकडील आर्यक्षत्रिय व यित्रआर्य याच्या यादीत महाभारतात आहेत. मौर्यांनी म्हणजे क्षत्रियाच्या दुसऱ्या टोळीने या पलीकडेही प्रसार करून आपले साम्राज्य स्थापिले नतर तेथे लहान लहान क्षत्रिय-माडलिक राज्ये निर्माण करण्यात आली त्यांची मर्यादा पूर्वेकडे पेन्नार नदीपर्यंत आणि पश्चिमेस हळीच्या म्हैसूरपर्यंत होती एस कृष्णस्वामी अयगार यांनी तुकतेच ‘दक्षिणेच्या इतिहासाच्चा प्रारभ’ या नांवाचे एक पुस्तक इग्रजीतून प्रसिद्ध केलेले असून त्यात ते सर व्हिन्सेट स्मिथ यांचे मत मान्य करून म्हणतात, “अशोकाच्या साम्राज्याची दक्षिण सीमा पूर्वेकडील पेन्नार नदीच्या मुखापासून म्हणजे नेलोरच्या जरा उत्तरेपासून पश्चिमेकडच्या समुद्रकिनाऱ्यावर कल्याण-पुरी नदीच्या मुखापर्यंत वाढली एकूण सुमारे उत्तर अक्षांश १४° पर्यंत हळीच्या तुलुब म्हणजे प्राचीन सत्तिययुत लोकाच्या उत्तर मर्यादेपर्यंतची ओळ मानता येते” ही मर्यादा प्राचीन लेखाच्या पुराव्याने सिद्ध होते, एवढेच नव्हे तर प्राचीन तामील कवीच्या प्रश्नाच्या परिशिलनानेही हीच अशोकसाम्राज्यसीमा निश्चित होते किंवद्दुना पूर्वेस थोडीशी हिच्याही दक्षिणेस जाते, असे कृष्णस्वामी लिहितात, कारण तामीलसंघम कवि तामील देशाची मर्यादा पुलिक्तपर्यंतच म्हणजे नेलोरच्या दक्षिणेसही दाखवितात. याप्रमाणे हा क्षत्रियांचा प्रसार इ० सनापूर्वी ६०० पासून इ० सनापूर्वी २५० पर्यंत म्हणजे अशोकाच्या साम्राज्याच्या वेळेपर्यंत होऊन मौर्यानंतर हेच साम्राज्य शुग, काष्ठ

आणि आंग्रभूत्य शतवाहनाकडे गेले त्याचेही ३० स.०च्या पहिल्या शतकापर्यंत एवढ्या मुलुखावर साम्राज्य राहिले या नंतर क्षत्रियांनी आणखीही दक्षिणेस ३० सनाच्या पहिल्या शतकात, बहुतेक तामीलसंघम कवीच्याच काळात चालू केली असे त्याच्या प्रथावरून दिसून येते असे कृष्णस्वामी अयगार आपल्या पुस्तकात लिहितात पूर्वेस पांडवाच्या राज्यात “ पोडियरहिल ” पर्यंत प्रसार होऊन तेथे एका प्रसिद्ध पाढ्य राजाने आर्यांचा पराभव केला, असे सदर कवीने वर्णन केले आहे पश्चिमेस कोशर नामक लोकांनी तुलुबांत शुसून तश्व राजाचा पराभव केला याप्रमाणे कोकणामध्ये घाटावर व घाटाखाली क्षत्रियांचा प्रवेश ३० सनाच्या पहिल्या शतकात झाला असे दिसते कोकण नाव महाभारताचे यादींत दक्षिणेकडच्या लोकात आहे अर्थात् कोकणात क्षत्रियाची सत्ता त्या वेळी नव्हती ती यावेळी झाली

याप्रमाणे इसवी सनाच्या पहिल्या शतकापर्यंत क्षत्रियांच्या दक्षिणेकडील द्रविड देशातील प्रसाराचा त्रोटक इतिहास असून आश्चर्याची गोष्ट त्यात दिसते ती ही की, पेनार किंवा तिरुपतीपर्यंत पूर्वेस व सुमारे भटकलपर्यंत पश्चिमेस द्रविड मुलुखात क्षत्रिया चा अमल बसला, इतकेच नव्है तर आर्यभाषेचाही पगडा त्या मुलुखावर बसला होता म्हणजे आर्यक्षत्रियाची वसती सास्येने इतकी मोठी होती की, सानीं आपली भाषा तेथे कायम ठेवली कृष्णस्वामी अयगार आपल्या पुस्तकात लिहितात की, या प्रदेशास तामील कवींनी ‘वडकर मुने’ असे नाव दिले होते इतकेच नव्है, तर त्या प्रदेशास ‘मोळी पेयरतम’ असेही म्हटले आहे अयगारांच्या पुस्तकात ‘वडकर मुने’ याचा अर्थ ‘उत्तरे च्या लोकाच्या राज्याची मर्यादा’ असा केलेला आहे आणि ‘मोळी मेयरतम्’ याचा अर्थ ‘जेंवे बोललेली भाषा बदलते’ असा केलेला आहे अर्थात् पेशारच्या उत्तरस क्षत्रियांचे राज्य लागते, इतकेच नव्है तर तामील भाषा बदलून आर्यभाषा किंवा अन्य-भाषा लागते, असे इसवी सनाच्या पहिल्या शतकातील तामील कवींनी लिहून ठेवलेले आहे कोसर लोकास वड, वडुकर=उत्तररेचे उत्तर लोक, वब वडुकर=नवीन औंदिष्य लोक, असे नांव याच्या काव्यातून दिले आहे हे वडुकर म्हणजे आर्यक्षत्रियच असेही त्या प्रथांत स्पष्ट म्हटलेले आहे पोडियर हिल्जवळ पांडयांनी आर्यांचा पराभव केला असे म्हटले आहे, अर्थात् हे वडुकर म्हणजे औंदिष्य लोक क्षत्रिय आर्यच होत ही गोष्ट नि सदेह स्पष्ट आहे

‘द्रविड देशावरील आर्यांच्या स्वान्या’ या भागाच्या उपसहारात एस कृष्णस्वामी अयगार आणखी पुढे म्हणतात, “ हा स्वान्या पश्चिम घाटाच्या बाजूने बन्हणपूर अशिर-गडावरून नेहमींच्या रस्त्याने दडकारण्यास वळसा घालून झाल्या या अनुमानाला पोषक प्रमाणे देन आहेत ती ही कीं, [१] तामील कवींनीं पुलिकतच्या उत्तरेकडील प्रदेशास परभाषेचा मुलुख असे म्हटले आहे, आणि [२] दंडकारण्य हा तामील कवीचा शब्द आहे. हा आर्यांचा प्रदेश आहे असे सानीं मान्य केलेले आहे

‘३० सनाचा प्रारम्भ’ यात अयगार म्हणतात, “तामील देशाची उत्तर सीमा पश्चिमेकडे

तुलु देशातील तज्जव राजा आणि पूर्वेकडे वेंगाडम् (तिसपति) येथील पुली यांनी सांभाळली होती याच्या उत्तरेस आर्याचा (बडुकराचा) देश आणि पलीकडे दडकारण्य तात्पर्य, प्राचीन तामील बाह्यावरून असें दिसते की,—इ० रानापूर्वी २५० पासून इसवी सनाच्या पहिल्या शतकापर्यंत दक्षिण देशापैकीं पुलिकत पूर्वेस व भटकल पश्चिमेस येथ-पर्यंतचा प्रदेश आर्यक्षत्रियाच्या सत्तेखालीं असून येथें आर्यभाषा प्रचलित होती

एस कृष्णस्वामी अयगार यानी ‘साउथ इंडियाच्या इतिहासाचा प्रारम्भ’ हा प्रथं लिहिला आहे याच्या सिद्धान्ताला प्राचीन लेखावरून पुष्टि मिळते. या प्रदेशात सांपडलेल्या प्राचीन लेखावरून असे दिसते की, इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून च्वच्या—पाच्या शतकापर्यंत येथील लेखाची भाषा महाराष्ट्री—मराठी प्राकृत आहे, आणि या प्रदेशावर वंदिकधर्म मराठा क्षत्रिय राजे राज्य करीत होते डुब्रल नामक फ्रेच शोधकाऱ्ये नुकताच प्रसिद्ध केलेला ‘दख्खनचा प्राचीन इतिहास’ या ग्रथात या प्राचीन राजांची माहिती दिलेली आहे प्रथम लेख जगण्यापेठ (कृष्णा जिल्हा) येथील स्तूपावरील होय. इक्वाकु कुळाचा म्हणजे सूर्यवशी श्रीरामचन्द्राच्या कुळाचा माढरीपुत्र श्रीवीर पुरुष-दत्त या राजाचा उल्लेख आहे हा लेख\* प्राकृत म्हणजे मराठीत—महाराष्रीत आहे यातील अक्षरे इ० सनाच्या तिसऱ्या शतकातील दिसतात. जर †ते लोक मराठी भाषा वापरीत नसते तर हा स्तूपावरील शिलालेख मराठीत लिहिला गेला नसता है उघडच आहे

दावणगोरी येथील शिलालेखात  $\times$  केकय लोकाचा उल्लेख असून हे लोक इक्वाकूशीं विवाहसंबंध करीत होते असें दिसते जयवर्म्याचाही एक लेख सापडलेला आहे त्या-वरून कुडूर (कृष्णा जिल्हा) येथें बृहत्कलायन+ गोत्री राजे राज्य करीत होते असें दिसते हे अर्थातच आर्यक्षत्रिय होते याचा हा लेख पुराणप्राकृत असून याची भाषा आणि लिपी गौतमीपुत्र शातकणी व वसिष्ठपुत्र पुलुमायी योच्या नाशिक येथील शिलालेखाशीं इतकी जुळ्याची आहे की, या दोन आध्र राजांच्या काळानंतर लवकरच हा लेख लिहिला गेला असावा.<sup>२</sup>

वृहत्कलायन है गोत्र असून त्या प्राचीन काळीं क्षत्रियांचीं कुलनामे उत्पन्न झालीं नव्हतीं ते गोत्रनामानेच ओळखले जात होते

यानंतरचा लेख प्राकृत साळकायानाचा होय हेही गोत्रनामच होय पेडुवेंगी येथें याचा ताम्रलेख सांपडला असून बीरदेववर्मन् साळकायन याने केलेले हैंदान आहे रामतीर्थम् येथे सांपडलेल्या दानपत्रांत<sup>३</sup> व इतर दोन तीन लेखांत विष्णुकुडिन राजांचा उल्लेख आहे.

\* इंडिया आंटि० ११, पृष्ठ २५६.

† डुब्रल-फ्रेचसंशोधक यांचा दख्खनचा प्राचीन इतिहास, पृष्ठ ८३.

$\times$  Fp Curn xi p. 161. दावणगोरीचा शिलालेख.

+ जयवर्म्याचा लेख व नाशिकचा शिलालेख.

<sup>२</sup> एपि० इंडिया ७, पान ३१५.

<sup>३</sup> एपि० इंडिया ११, पान १३४.

हे अनेक वैदिक यज्ञ करणारे होते, असें त्याच्या मराठी लेखात वर्णिले आहे विष्णुकुंडिन या नांवासंबंधाने डुब्रेल यांना गृह पडले आहे आमच्या मर्ते साळकायनाप्रमाणे हेही गोत्रनाम असावे 'गोत्रप्रवर मजरी' प्रश्नात दिलेल्या गोत्राच्या अकार विलेच्या यादीत हे नांव सांपडत नाही, परतु गोत्रनामें अनेत आहेत आणि कित्येक लुस ज्ञाली आहेत असें धर्मशास्त्र प्रथात लिहिले आहे

पळवाचे जुने लेख मराठीत आहेत हे प्रसिद्धच आहे शेवटी वनवासीचे कदम याचेही प्राचीन लेख मराठीत आहेत या पळवाचे गोत्र भारद्वाज व कदवाचे गोत्र मानव्य असें याच्या शिलालेखात दिलेले आहे याप्रमाणे द्रविड देशाच्या उत्तर प्रांतात जेथे हल्ळी कानडी व तेलगु भाषा चालतात तेथे इ० सनाच्या पहिल्या शतकात ७ क्षत्रिय राजांची राज्ये असून त्याचे महाराष्ट्रीत असलेले लेख सपलब्ध आहेत ते बहुतेक लेख वैदिक धर्माभिमान्याचे आहेत, (प्रथम तेवढा एक बौद्धाचा लेख आहे) तेव्हा ते स्कृतात असावयास पाहिजे होते, परतु त्या अर्थी ते प्राकृतात आहेत त्या अर्थी या वेळी बहुजन-भाषा प्राकृत-महाराष्ट्री-असावी असे अनुमान निघते हीच गोष्ट त्या वेळच्या तामील कर्वीच्या प्रथातही स्पष्टपणे नमूद करून ठेवलेली आहे या प्राकृत लेखावरून विचार करता हे लेख क्षत्रियाचे आहेत असे स्पष्ट होते जगच्या पेठेतील प्राकृत लेखात कमकाढे असा शब्द आहे म्हणजे कमकराशू याअथा तो शब्द आहे, आणि देशवाचक राष्ट्र हा शब्द महाराष्ट्रीयाचाच आहे तेच बहुधा देशास या राष्ट्र नामाने सर्वोधीत असत महाराष्ट्र, मलराष्ट्र, गोपराष्ट्र, पाडुराष्ट्र अशी नावे प्रसिद्ध आहेत देवराष्ट्र हे नांव समुद्र-मुसाच्या लेखात नाशिकच्या आसमतातील भागास उद्देशून योजिलेले आहे तसेच कमकाढे हेही नांव आहे

दुसरे असे की, या लेखात अन्तपो या शब्दावद्दल मराठी शब्द वापरलेला आहे बृहत्कलायनाच्या लेखात 'बृहत्कलायन सगोतो' अमा शब्द आहे 'अम्हे पाणि अम्हे' असेही शब्द आहेत शिवाय 'स्कद स्त्रायस्य' या रास्कृत शब्दावद्दल 'खड रुडजस' हा मराठी शब्द आहे मराठीतील खडोवा हा स्कद देवतेचा मराठी आकार आहे हे प्रसिद्धच आहे पण आर्यावद्दल अज-आजा अमा आकार मराठीत आहे हा लेख तैलंगणातील असून तेथे हल्ळा आर्यावद्दल अग्य, अग्या असा आकार होतो हेही प्रसिद्धच आहे साळकायनाच्या लेखात अश्वमेधादि यज्ञ केल्याचा उलेख स्पष्ट आहे यातून 'बृप्प' शब्द आलेला आहे हा शब्द मुख्यत महाराष्ट्रीयांचा आहे याचेच रूप 'बाप' असें आहे याप्रमाण या लेखाच्या भाषेवरून अनुमान निघते कदम म्हणजे कदम, पळव म्हणजे पालवे, नल याचे नलवाडीतील नलवडे हे मराठे शहाणव कुळीत आहेतच

याप्रमाणे महाराष्ट्रीतील क्षत्रियाचे हल्ळीचे वशज मराठे क्षत्रिय, व तैलंगणातील व कानव्यातील क्षत्रियाचे वशज हे एकच आहेत असे ठरते येथे इ० सनाच्या पहिल्या ते तिसंन्या शतकापर्यंत महाराष्ट्रीय-प्राकृत भाषा बोलली जात होती पांचव्या शतकात पळवांनी तामील देशात चाल करून कांची येथे पळवराज्य स्थापित केले तेथे पळवाच्या

अमलांत सातव्या शतकांत मध्य हिंदुस्तानची भाषा बोलत असत. यावरून विचार करता इविड देगाच्या उत्तर भागात ह० सनाच्या पहिल्या शतकापासून क्षत्रिय राज्ये प्रस्थापित झालेली असून मराठी भाषेवीही तेथे ओळख झालेली होती असें दिसून येते. या सिद्धान्ताचें समर्थन एकदर हिंदुस्तानच्या प्राचीन इतिहासाच्या पर्यालोकनानें होण्या सारखें आहे विशेषत कर्णाटक प्रातासंबंधाने चांगले पुरावे भिक्षतात यावरून मराठ्याचे प्राचीन पूर्वज आणि कर्णाटक्यांचे प्राचीन पूर्वज एकच ठरतात

जरासंधाने अठराव्यानें भयुरेवर चाल केली, तेव्हा विवादूच्या सांगण्यावरून श्रीकृष्ण दक्षिणेकडे यादवांकडे निघून गेला होता दक्षिणेकडची चार राज्ये चार\* नागकन्यापासून यवूला झालेल्या चार पुत्रांनी वसविली होतीं, असे सांगितलेले आहे † हे चार पुत्र मुचकुद, पद्मवर्ण, सारस व हस्तिं होत बाणाच्या आज्ञेने त्यांनी चार राज्ये विंश्याच्या दक्षिणेकडे स्थापिली मुचकुदांनें नर्मदातीरावर माहिसुमति व पूरिका ही शहरे वसविलीं पद्मवर्णांने सह्याद्रीद्वया पृष्ठभागावर वेणानदीद्वया काठीं करवीर नगर स्थापिले या राजास पद्मवत म्हणतात सारसाने त्याच्याही दक्षिणेस वनांत कौचपूर नगर वसविले याच्या भोवतालचा प्रदेश ताबडया मातीचा असून सुपीक आहे या ताबडया मातीच्या देशास वनवासी असें म्हणतात हरिताने समुद्रकिनान्यावर नवीन राज्य स्थापिले तेथे समुद्रांतून मोत्ये काढतात. व्यापारी लोक तेथून रत्नांची ने आण करीत असतात म्हणून त्या राज्यास रत्नद्वीपणी म्हणतात वनवासी प्रांतातील वरिष्ठ लोक क्षत्रिय युवशांचे होते हा वनवासी देश मौर्यांच्या अंमलाखाली होता त्या वेळीही अर्थातच अनेक क्षत्रिय घराणी वनवासी देशात येऊन राहिली होती 'म्हैसुर आणि कुर्ग' प्रथात राहिस यांनी दक्षिण महाराष्ट्र व म्हैसुरचा उत्तरभाग याला कुतल अशी सज्जा दिली ही सज्जा विजयानगराचे राजेही आपल्या लेखात वापरीत या कुतलात मौर्यांचा अमल होता, इतकेच नव्हें तर नदांचाही तेथे अमल होता असे शिलालेखावर स्पष्ट होते दुसऱ्या शिलालेखाच्या आधारे मद्रबाहू, जैन आचार्य आणि चंद्रगुप्त या प्रांतात शेवटी येऊन राहिले होते असें स्पष्ट होते यासबधींचे शिलालेख श्रवण बेळगोळ येथे प्रसिद्धच आहेत

मौर्यांनंतर शुगादि राजांची सत्ता कुतलावर अथवा वनवासीवर राहिली यात नवल नाही शेवटचे सार्वभौम आंध्रभूत्य, शातवाहन यांचीही येथे सत्ता होती असें दिसून म्हैसुरचे हल्लीचे राजे आपणांस शालिवाहनाचे वंशाज म्हणवून घेतात शातवाहनांचे साम्राज्य त्याच्या नाशिक येथील शिलालेखावरून ह० सनाच्या दुसऱ्या शतकाच्या अखेरपैर्यंत राहिले असें मानतात येईल शातवाहनाच्या साम्राज्यानंतर त्याचे निरानिराळे माडलिक राजे स्वतंत्र झाले तिसऱ्या व चवथ्या शतकांत येथे कदब राजे राज्य करीत होते त्याचे जे अनेक शिलालेख सापडलेले आहेत ते या प्रांतातीलच आहेत मळवली येथील स्तम्भाच्या दोन्ही

\* नाग म्हणजे सर्व असा अर्थ नव्हे शिशुनाग, वीरनाग असिनाग ही पदवी नावापुढे जोडणाऱ्या राजे लोकांना नागवंशी असें म्हटले आहे

† हरिवेश, वि. अ. ३७-३८.

बाजूपर दोन लेख आहेत. हे दोन्ही लेख मराठीत आहेत, ही गोष्ट विशेष टेक्निक्सारखी आहे. या दोन्ही लेखांत भिती बौद्ध तंत्रेची आहे त्या वेळेस मी होता. म्हणूनच हा बौद्धप्रवार सुरु झाला. तो दोन शतके राहिल्यानंतर शातव काळांत आणखी दोन शतके राहिला तेव्हा तोच लोकांच्या अगवळणी होता चाहन बौद्धभास्तुयाची होते शातवाहनानंतर जीं राज्ये झालीं, ती आर्यों झालीं यांत शका नाहीं तरीपण मारील परिपाठ पुढे चालू राहिला

याशिवाय भारतीय उयोतिषाची पुनर्जटना इ० सनाच्या पांचव्या शतकात तेव्हापासून पुढे महिने आणि शुद्ध-कृष्णपक्ष पुढे साहजिकच चालू झाले संस्कृत लेखाकरिता उपयोगात येऊ लागली, परतु तोंपर्यंत महाराष्ट्री-मराठी-भाषा व हीं बौद्धक्रमानुसार सर्वत्र प्रसूत होतीं. लेखाची भाषा प्राकृत व भिती ज्ञतुदर्शक म्हणजे बहुधा लेख इ० सनाच्या पहिल्या तीन शतकांतील असावा असें म्हणण्य अस्तिपक्षाचा पुरावा असतो मळवली येथील स्तभाच्या दोन भागावरील प्राचीन आहेत त्यापैकी एक शातवाहनाचा व एक कदबाचा असावा असा अप्यास बरीच जागा आहे

कदब हे उत्तरेकडून महाराष्ट्रांत आलेले सूर्यचंशी क्षत्रिय होते स्वगोत्राचा व वेदाचा अभिमान होता ते मराठी भाषा वापरीत होते. ते स्वतांस म्हणवून घेत असत. चितलदुर्ग (म्हैसूरचा उत्तर भाग) जवळ सन १८८८ इ नाणीं सापडलीं आहेत त्यापैकी कित्येकावर ‘सङ्कणकळलीय महाराठ शब्द आढळतात यावरून ही नाणीं त्याच काळीं असून त्यावेळीं या प्रातात महारथीचें-+ मराठा क्षत्रियांचे राज्य होते ही गोष्ट सिद्ध होते

दक्षिणेतील क्षत्रियाची अतिप्राचीन काळापासून नावाजलेली राजधानी ऊर्फ पैठण ही होय. पैठण हा गाव गोदावरीच्या तीरीं असून महाराष्ट्र व ते दोहोऱ्या मध्यभागी आहे गोदे म्हणजे मर्यादा या तेलगू शब्दावरून मर्यादा जी नदी ती गोदावरी असें नाव पडले

पैठणास शालिवाहन नावाच्या वशाचे राज्य इ० सनापूर्वी चवथ्या शत जैसलमीरचे राजे, म्हैसूरचे राजे, भावनगरचे राजे हे आपणास शालिवाहनाचे वश घेतात तेराच्या शतकांत म्हणजे आज सुमारे सातशें वर्षपूर्वीं काशिरांत देखील शाच्या वशाचे राज्य होते नाशिक वगैरे ठिकाणी जे शिलालेख आहेत, त्यावरून ते हें वशाचे नाव आहे, असें ठरते शालिवाहन हा शब्द कोठे कोठे शाशातवाह, शालिवाह असाही वापरण्यात येत असलेला आढळून येतो हली ऊर्फ सुर्वे किंवा साळुके हे जे मराठा क्षत्रिय आहेत, ते या शालिवाहन वशापैक शालिवाहन शकाच्या चवथ्या शतकात राष्ट्रकूट नवाच्या क्षत्रियांनीं वै

**शालिवाहन राज्याची समाप्ति केली.** त्याबेळी नल, मौर्य आणि कदब हीं क्षत्रिय कुऱ्ये महाराष्ट्र देशाच्या बऱ्याच भागावर ठिकठिकार्णी राज्य करीत होती असें शिलालेखांच्या चरून सिद्ध होते नलाचा मुलुख नलुर्गाच्या आसपास होता नलोडे ऊर्फ नलावडे या उपनावाचे क्षत्रिय हडी आहेत तेच नलवंशी, मोरे या उपनावाचे आहेत ते मौर्य, आणि कदम तेच कदम, याप्रमाणे क्षत्रिय राजकुळे आणि क्षत्रिय राज्ये होतीं

**शालिवाहनाची स्मृति शकरूपानें अजून जरीच्या तशीच आहे शालिवाहन या क्षत्रियांचा शक अद्यापि भारतपूर्व्य आहे ज्या अर्थी शालिवाहन क्षत्रियांचा शक मुविल्यात आहे त्या अर्थी यासवर्धाची ऐतिहासिक माहिती असणेही अत्यावश्यक आहे**

हिंदुस्तानाच्या पलीकडे वायव्य दिशेस मध्य आशियाखडांत प्रीक लोकांचे जे राज्य होते, त्या प्रांतास त्यांनी बॅनिस्ट्रिया अशी सज्जा दिली होती तें राज्य पुढे सिथियन लोकांनी काबीज केले त्याच लोकांनी पुढे हिंदुस्तानावरही पुष्कल स्वात्या केल्या हिंदुस्तानात ज्या शक नोवाच्या लोकांनी राज्य स्थापन करून आपली वर्षगणना चालू केली, त्याच लोकोपैकीं 'कुषन'वशी कनिक राजा इ० सनाच्या पहिल्या शतकांत कादिमर व त्याच्या आसपासचा प्रदेश या भागावर राज्य करीत होता हाडी अशोकाप्रमाणे नामाकित राज्यकर्ता होऊन गेला त्याच्या राज्याचा विस्तार दक्षिणेस आम्यापासून तों सिंधगुजराथ-पर्यंत आणि उत्तरेस याकेंद्र व खोकेद पर्यंत होता इ० सन ४० चे सुमारास त्यानें बौद्धांची चवथी सभा भरवून त्या धर्मांची पुस्तके तपासविली आणि स्थांचे भाषांतर करविले. अशोकानें तयार केलेले धर्म पुस्तक सिलोन, ब्रह्मदेश व पूर्वेकडील बेटांत प्रमाणभूत समजतात

कनिष्ठाची राजधानी पुरुषपूर (पेशावर) येथे होती तेथे त्यानें बुद्धांचे मोर्टें देऊळ बाघाले होते त्याच्या कोसल्लेल्या हमारतीच्या पायातून थोड्या वर्षांपूर्वीं बुद्धावशेष निघाले

या कनिष्ठाच्या पुत्रानेंव शालिवाहन शक सुरु केला हा क्षत्रिय होता हा शक सुरु केला तेव्हा इ० सन ७८ हा होता तोच<sup>३</sup> क्षत्रियनिर्मित शालिवाहन शक अद्यापही सर्वमान्य आहे याच शाखेने पश्चिमेकडून काठेवाड प्रातातून येऊन उजनी येथे तस्यूनीच राज्य स्थापन केले होते त्याच्या नहपान राजाने महाराष्ट्रावर स्वारी केली होती दक्षिणेत<sup>४</sup> शकाचा अमल थोडाच म्हणजे सन १२४-१३२ पावेतों होता तो आंध्र-भृत्य राजा पुलुमायी याने उठवून दिला उजनीस काठेवाडच्या शकांचे राज्य इ० सन

<sup>३</sup> मुख्य शककर्ते क्षत्रियच्च होऊन गेले हे क्षात्रवैशिष्ट्य विशेष लक्षात ठेवण्या-सारखे आहे याबद्दल पुरावा म्हटला म्हणजे भारतवीद्यात कालजत्रातील—

“ आदौ इदप्रस्ये युधिष्ठिर शक. द्वितीयो जयिन्या विक्रमस्तस्य शकः त्रृतीय. शालिवाहनस्तस्य शकः चतुर्थो वैतरिण्या विजयाभिनदनस्तस्य शकः पचमो नाशा-र्जुनस्तस्य शकः ..” हा होय

<sup>४</sup> शालिवाहन शक प्रस्थापित करणारे घराणे, शाक्य घराणे, आणि सालुके ऊर्फ चालुक्य घराणे हीं एकच क्षत्रिय घराणीं आहेत असें विद्रोन् सशोधकांचे मत आहे

३९५ पर्यंत होते त्याचा उच्छेद गुसांनी केला इ० सनापूर्वी ५६ च्या सुमारास गुप्त धराण्यात विक्रमादित्य नोवाचा राजा राज्य करीत होता. यानेही आपल्या राज्यप्रारभाचा संवत् प्रबलित केला त्याला ॥ विक्रमसंवत् म्हणतात. त्याशिवाय इ० सनाच्या सहावे शतकांत एक विक्रमादित्य उज्जनीस होऊन गेला हा क्षत्रिय विक्रमादित्य राजाही मोठा विद्वान् होता विद्वज्ञानाचा तो अतिशय चाहता असे आणि त्याचे दरबारात मोठमोठे विद्वान पडित असत त्याच्या दरबारातील नऊ विद्वद्वनें सुविख्यात आहेत. यानाच 'विक्रमाचीं नउरत्ने' म्हणतात

**नउरत्ने:**—[१] सुप्रसिद्ध कालिदास हा सिद्धवचनी व शीत्र कवि होता याची संस्कृत भाषेतील नाटके अद्भुत नाट्यशैलीने ओथबलेलीं आहेत [२] अमरनाथ हा अत्यत विद्वान् व भाषाशास्त्रकोविद होता याने अमरकोश नोवाचा प्रथ संस्कृतमध्ये लिहिलेला सुविख्यात आहे [३] क्षणिक हा एक ज्योतिषशास्त्रज्ञ होता फलज्योतिष शास्त्रांत त्याची अद्भुत प्रगति झालेली सर्वसमत आहे [४] धन्वतरी हा वैद्यकशास्त्रात अत्यत निष्णात होता. याला एका रोगावर चारशे चारशे निरनिराळी औषधे माहीत होतीं, आणि देशकाल परिस्थिति पाहून तो विशिष्ट प्रकारच्या औषधाचा उपयोग करीत असल्यामुळे त्याने अत्यत प्रसिद्ध मिळविली होती [५] वरहन्ति हा भाषाशास्त्रज्ञ होता सुप्रसिद्ध वैद्यकारणी म्हणून त्याची ख्याति आहे [६] वराहमिहिर हा सिद्धान्त, सहिता व होशा ह्या ज्योतिष प्रकाराचा चागला मार्मिक तज्ज्ञ होता याचा वृहत्संहिता हा प्रथ विख्यात आहे [७] घटखर्पर हा शिल्पकलेत अत्यत निष्णात होता [८] शकु हा भूमापनशास्त्रांत पारणत होता याच्या शकु या नोवावरूनच सृतिचिन्ह म्हणून अजूनही शेत वैरेच्या मोजणीच्या वेळी ज्या साधनाचा उपयोग करितात त्या साधनास 'शकु' अशी सज्जा आहे 'शकु' हे भूमापन यत्र म्हणून सध्या गणले जाते या 'शकु'चा सबव त्या भूमापनशास्त्रज्ञ शकूरीं आहे ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे [९] वेतालभद्र हा मवशास्त्रांत व जारण-मारण-मोहन-उच्चाटणादि कलेत निष्णात होता

याप्रमाणे क्षात्रिय विक्रमाच्या पदरी हीं नवरत्ने शोभत होती असा हा शक शाखीय क्षत्रिय भूपतीचा ऐतिहासिक परिचय आहे या विक्रमादित्याने हूण लोकांचा पूणी पाढाव करून त्याना हिमालयाच्या पलीकडे त्याच्या मूळच्या मुलुखात हांकून दिले होते तदनंतर सुमारे एकहजार वर्षेपर्यंत अत्यत बलाढ्य असा शत्रू कोणीही निर्माण शाला नाही.

॥ इ० सन १९२८ मध्ये विक्रमसंवत् १९८४ हा येतो इ० सनात ५६ मिळविले म्हणजे विक्रमसंवत्, आणि इ० सनातून ७८ वजा केले म्हणजे शालिवाहन शक तयार होतो. हा विक्रमसंवत् सुरु करणारा विक्रमादित्य निराळा, आणि इ० सनाच्या सहाब्या शतकांतील उज्जनीचा विक्रमादित्य निराळा आहे यासंबंधी विशेष वर्णन बारावें प्रकरणात केलेले आहे.

# प्रकरण बारावें

## पौराणिक काल आणि क्षत्रिय

~~~००४३००~~~

[इसवी सनापूर्वी सुमारे ३०० ते इसवी सन १०००]

- १ पौराणिक कालीन क्षत्रिय राजघराणी
- २ पौराणिक कालीन रीतिरिचाज.
- ३ पौराणिक कालीन धर्म.
- ४ पौराणिक कालीन शास्त्रकलाभिवृद्धि.

१. पौराणिक कालीन क्षत्रिय राजघराणी — या कालात कनोज ने क्षत्रिय गुप्त राजघराणे प्रबल झाले होते इ० सनाच्या च्वध्या शतकात चंद्रगुप्ताचा बोलबाला चागला होता चंद्रगुप्ताचा मुलगा समुद्रदत्त यानेही आपले राज्य चांगलेच वाढविले होते उत्तर हिंदुस्तानातील बहुतेक राजाना त्याने पादाकात केले होते आसाम, बगाल, नेपाळ इत्यादि आसमतातील राजाकडून तो करभार वसूल करीत असे. समुद्रगुप्तानंतर चंद्रगुप्त गाढीवर बसल्यावर त्यानेही इ० सनाच्या पांचव्या शतकाच्या सुरवातीपर्यंत राज्य केले त्याच्यानंतर कुमारगुप्त हा राज्य करू लागला होता त्या कुमारगुप्ताने इ० सन ४१३ ते इ० सन ४५५ पर्यंत राज्य केले त्याला शेत हूणांनी पश्चिमेकडून फारच त्रास देण्याचा कम आरभिला होता कुमारगुप्तानंतर स्कदगुप्त हा राज्यकारभार पाहू लागला त्याने आपल्या राज्याची मर्यादा बरीच विसृत केली होती त्याने इ० सन ४६० ते ४८० पर्यंत राज्य केले तदनंतर बुद्रगुप्त व भासुगुप्त यांच्याकडे राज्यकारभार आला, परंतु तेव्हांपासून त्या राजघराण्याचा मोडब द्वाऊन गेला जे आपल्या नांवायुदें गुप्त ही पदवी लावीत असत त्याना गुप्तवर्षी राजे म्हणत शेत हूण लोकांनी त्याच्या राज्यावर स्वान्या करून गुप्तराज्य मोडून टाकले पुढे सुमारे पन्नास वर्षे पावेतो ह्या हूणांचे प्रबंड राज्य इराणापासून उत्तर हिंदुस्तानभर पसरलें होते त्यांचा बादशहा मिहीरकुल हा असून तो फारच दुष्ट स्वभावाचा होता. इ० सन ५२८ मध्ये गुप्तराजा बालादित्य व माळव्याचा राजा यशोधर्म खानी त्याचा पाडाव करून त्यास कादिमरीत पिटाळून लावले

युसवशामध्ये इतिहासविष्यात असा प्रमुख राजा पुढे विक्रमादित्य हा झाला हा सुखनीस राज्य करीत असे विक्रमादित्याचे गुणवर्णन निरनिराळ्या तच्छेने अद्यापही ऐकू येते. उया विक्रमादित्याच्या नांवावरून विक्रमसंवत सुरु झाला तोच हा विक्रमादित्य आणि त्याचेच पदरी नवरलें होतीं, असे उल्लेखिलेले कोठें कोठें आढळते. परंतु खरी

गोष्ट तशी नाही ऐतिहासिक दृष्ट्या विचार करता हा घोटाळा सहजच ध्यानांत येतो. एका पक्षाचे जे म्हणणे आहे की, ज्याने विक्रमसवत् सुरु केला त्या इ० सनापूर्वी ५६ वर्षांच्या वेळाच्या विक्रमादित्याच्या पदर्दीच नऊ विद्वान् होते, तें वस्तुस्थितीशी करै विसगत आहे तें अगोदर पाहावयाचे आहे त्याचा विचार झाल्यावर संवत्कर्ता विक्रमादित्य निराळा असून त्याच्या पदरी नऊ विद्वान् ही नव्हते असें कबूल करावै लागेल

उज्जनीच्या विक्रमादित्याच्या पदरी जे नऊ विद्वान् होते, त्यातच वराहमिहिर हाही एक होता असें ऐतिहासिक सत्य असून या वराहमिहिरकृत प्रथाचा काळ इ० सन ५०५ ते ५८७ या मधील होता हैं त्याच्या प्रथावरूनच स्पष्ट सिद्ध झाले आहे अर्थातच वराह मिहिराचा काळही इ० सन ५०५ ते ५८७ याच्या आसपासचाच असणार हैं उघडच आहे हा वराहमिहिर उज्जनीच्या विक्रमादित्याच्या-ज्याने विक्रम सवत् इ० सनापूर्वी ५६ व्या वर्षी सुरु केला त्याच्या-पदर्दी होता, अर्थातच त्याच्या समकालीन होता, असें जर गृहीत धरले तर ते केज्हाही शक्य होणार नाही कारण विक्रमसवताचा काळ इ० सनापूर्वी ५६ वर्षाचा; आणि वराहमिहिराचा काळ इ० सन ५०५ ते ५८७ चा आहे अर्थातच हा वराहमिहिर सवतकर्त्या विक्रमाच्या पदरी नव्हता, तो विक्रम दुसराच होय हैं सिद्ध झाले इ० सनाच्या सहाव्या शतकांत उज्जनीस जो विक्रमादित्य झाला त्या राजाच्या पदरीं हा वराहमिहिर होता

दुसरी गोष्ट अशी की, शीप्रकवि कालिदास हाही विक्रमादित्याच्या पदरी होता, आणि त्याच्या प्रथाचा काळही इ० सनाच्या सहाव्ये शतकातीलच आहे अर्थातच सवतकर्त्या विक्रमाचा आणि कालिदासाचाही कोणत्याच प्रकारचा सबध असणे समवत नाहीं हाही इ० सनाच्या सहाव्या शतकातील उज्जनीच्या विक्रमादित्याच्या पदरीं होता

तिसरी गोष्ट अशी की, कनिष्ठ राजा व विक्रमादित्य याच्यामध्ये तीस राजे होऊन गेल्याचे ऐतिहासिक सत्य आहे कनिष्ठ राजाने इ० सन ७८ मध्ये राज्यप्रारभ केला ही गोष्ट मार्गील प्रकरणात स्पष्ट केलेलीच आहे. या कनिष्ठ राजाच्या राज्यकालाच्या हृषीने विचार करता त्याच्यानंतर तीस राजांनी राज्य करीत गेल्याचा अखेरचा काळ बरोबर सहाव्या शतकातच येतो आणि तोच काळ उज्जनीच्या विक्रमादित्याचा होय

चवये एक प्रमाण असे की, इ० सनाच्या सातव्या शतकात हिंदुस्तानमध्ये जो चिनी प्रवासी शूएनसेंग आला होता, त्याने आपल्या प्रवासवर्णनामध्ये असें लिहून ठेवले आहे की, ‘पहिला शिलादित्य राजा इ० सन ५८०च्या सुमारास राज्य करीत होता, व त्याच्यानंतर लागलाच विक्रमादित्य झाला’. यावरूनही विक्रमादित्य हा सहाव्या शतकातच झाला असें घ्वनित होते

विक्रमसवतार्शी आणि ज्याच्या पदरीं नवरले होतीं त्या उज्जनीच्या क्षत्रिय विक्रमादित्याचीं परस्पर संवध काहीही नव्हता, अर्थातच हा सहाव्या शतकातील शुत धराण्यातील विक्रमादित्य राजा आपल्या या पौराणिक काळच्या इतिहासातील पात्र होय हैं स्पष्ट केल्यावर तसेचेंधीं उपलब्ध अशी ऐतिहासिक माहिती काय आहे ती पाहू.

परकीय लोकाच्या स्वान्या वेळोवेळी हटवून त्याने आपल्या राज्यात हाति आणि सौंहय यांची समृद्धि केली विक्रमादित्याची प्रजा त्याच्या कृपाछत्राखाली आनंदाने नाशत होती विक्रमादित्याने नाथ्यकला, काव्य, शास्त्रे आणि विद्या यांचीही चांगलीच वाढ केली याच्या छत्राखाली उत्तरहिंदुस्तान आनंदाने काळ व्यतीत करीत होते

सातव्या शतकाच्या आरभी स्थानेश्वरचा राजा हर्ष हाही मोठा पराक्रमी राजा होऊन गेला हर्ष हा १० सन ६०६ मध्ये राज्यकारभार पाहू लागला होता हर्ष राजा हा मोठा शूर, विद्वान् आणि प्रेमल स्वभावाचा होता १० सन ६१२ पावेतो हिंदुस्तानचा बहुतेक भाग जिकून त्याने कनोज येथे राजधानी केली त्याच वेळी दक्षिणेत शूरवीर खालुक्य राजा पुलकेशी (१० सन ६०८—४२) हाही राज्य करीत असल्यामुळे हर्षाला दक्षिण देश जिकता आला नाही हा राजा हर्षवर्धन या नावाने सुप्रसिद्ध आहे त्याने १० सन ६०६ पासून १० सन ६४८ पावेतों राज्य केले सुप्रसिद्ध संस्कृत वाडमयाचा भक्त-प्रव्यात कादवरीकार-बाणकवि हा या हर्षवर्धनाच्याच दरबारी होता

हर्षाचा ओढा बौद्ध धर्माकडे होता तरी हतर पथावर त्याची कृपादृष्टि असे त्या काळी हिंदुस्तानात पुऱ्यक राजे बौद्धधर्मांशी होते हर्षानंतर त्याचे राज्य टिकले नाही कनोज येथे यशोवर्मा नांवाचा एक राजा त्याच्यापुढे झाला १० सनाचे ७ वैं शतक हा त्याचा काळ होय सुप्रसिद्ध संस्कृत कवि भवभूति हा त्याच्या दरबारी होता या यशो-वर्म्यानंतर वज्रायुध राजाने राज्य केले कनोजच्या गाढीवर वज्रायुध हा १० सन ७५१ क्षणा सुमारास बसला असावा याच्या संबधाने राजशेखराच्या कर्पूरमजरीमये कनोज येथे राज्य करणारा पांचालाचा राजा असा उल्लेख आहे, तो हाच वज्रायुध होय मध्य पुढे या कुलातील राजा चक्रायुध हा झाला या चक्रायुध राजासबर्षीचा उल्लेख एका ताम्रपटावरील लेखात केलेला असून तो लेख बगाल्यातील भागलपूर येथे सांपडलेल्या ताम्रपटावर आहे तो ताम्रपटावरील लेख* असा—

“जितेद्राज प्रभृती नरातीन् ।
उपार्जिता येन महोदयश्ची ॥
दत्ता पुन सा बलिनार्थयित्रे ।
चक्रायुधायानति वामनाय ॥”

भावार्थ—इदराजादिकांचा पराभव करून भिळविलेली राज्यलक्ष्मी शरणागत चक्रायुधास परत दिली

१० सन ८०० मध्यील हा लेख आहे हे धरांगे पुढे १० सन ८१६ मध्ये ल्यास गेले तें ल्यास नेण्याचा प्रयत्न प्रतिहार राजाने करून त्यात यश संपादन केले. या प्रतिहार राजाचे नाव नागभृ असे होते. नागभृ हा वत्स राजाचा मुलगा होता तो महान् पराक्रमी, शूर, मुस्सही व मानी होता कनोजच्या साम्राज्यसंस्थापनाचा इक्क यांतेच प्राप्त करून

* इडियन ऑटिक्वेरी, पु. १५ पान ३०४—बंगास्यातील भागलपूर वेशील ताम्रपट.

घेतला. याने पहिल्याने कनोजच्या सामन्तांचा पराभव करून नंतर कनोजवर स्वारी केली. आंग्रे, सैधव, कलिंग, विदर्भ आदि राजे कनोजचे सामंत असल्यासुळे प्रथम त्यांना पादाकांत करून त्यांने त्याना आपले आकित करून घेतले होते. तो त्याच्या जवळून खंडणी घेत असे याप्रमाणे कनोजच्या सामन्तांचा पराभव करण्याचे त्यांचे कार्य झाल्यावर त्यांने पुढे चक्रायुधावर स्वारी केली. चक्रायुधावर नागभट्टाने एवढ्या निकराने स्वारी करण्याचे कारण म्हटले म्हणजे, चक्रायुधांने बगालाधिपतीचा आश्रय घेतला होता हैंव होय बगालाधिपतीचा नागभट्टाने पराभव केला होता, आणि त्याच्या आश्रयास गेलेल्या चक्रायुधाचाही याच धोरणाने त्याने पुढ्या उडविला नागभट्टाने चक्रायुधास जिंकून घेतले; यण सिंहासनच्युत मात्र केले नाही हा त्या वेळद्या योद्युचांचा धर्मच होता चक्रायुधास सामन्त या नात्याने बाळगून तो कनोजचा राज्यकारभार पाहू लागला होता नागभट्टाने इ० सन ८१० च्या सुमारास कनोज [†] येथे आपली गादी स्थापिली नागभट्टाने कनोज जिंकल्यावर अनेक देशांवर आपले राज्य पसरविले उत्तर गुजराठ, विध्य प्रात, अलाहाबाद, जयपूर इत्यादि देशांचे किले त्यांने आपल्या ताब्यांत घेतले, आणि उत्तरेस हिमालयापासून दक्षिणेस कोठेवाडपावेतों, व पूर्वेस अलाहाबादपासून पश्चिमेस पजाबपावेतों आपले सानाऱ्य प्रस्थापित केले या नागभट्टाने इ० सन ८२५ पर्यंत राज्यकारभार पाहिला नागभट्टानंतर सात आठ पिढ्यांपर्यंत कनोजची गादी त्याच्याच वशजांकडे होती

नागभट्टाच्या नंतर त्याचा मुलगा रामचंद्र हा राज्यावर बसला त्याची कारकीर्दि इ० सन ८२५ ते ८४० पर्यंत चाणल्या रीतीने चालल्यावर [†] मिहिर नामक राजा राज्य पदारूढ झाला त्याची कारकीर्दि इ० सन ८४० ते इ० सन ८९० पर्यंत होती हा राजा अत्यंत पराक्रमी असा होता त्याची राज्यसत्ता पाश्वम ते पूर्वसमुद्रापर्यंत आणि कनोज ते विध्यपर्वतापर्यंत होती अलमसउद्दी नामक आरबी प्रवाशाने आपले जे प्रवासवर्णन इ० सन ८५१ मध्ये लिहिले आहे त्यांने अशा अर्थाचा मजकूर लिहिलेला आहे की, या ऊराजाच्या ताब्यात मोठे प्रतापी सैन्य आहे अश्वदल तर त्याच्याजवळ अद्वितीय असे आहे. उटाचे सैन्यही त्याच्याजवळ भरपूर आहे तो अपरिमित श्रीमान् असून चोराची भीति त्याच्या राज्यांत बिल्कूल नाही.

या मिहिर राजानंतर त्याचा पुत्र निर्भयराज हा राज्यपदारूढ झाला त्याने इ० सन ८९० ते इ० सन ९०८ पर्यंत राज्य केले सौराष्ट्र, अवध, कर्नाळ हे त्याच्या राज्यांत मोहू लागले होते. याला 'महाराजाधिराज परम भट्टारक परमेश्वर' असा बहुमानाचा किताब होता.

त्याच्यानंतर त्याचा मोठा मुलगा द्वितीयमोज हा गादीवर बसला याची कारकीर्दि इ० सन ९०८ ते इ० सन ९१० पर्यंत होती. द्वितीय भोजनानंतर त्याचा लहान भाऊ

[†] कर्नल स्पियचा इतिहास पाहा.

[†] अलमसउद्दी—आरबी प्रवाशी यांचे प्रवासवर्णन.

ईलियड प्रीक पुराण, भाग १.

महापाल हा राज्यपदारूढ क्षाला त्याची कारकीर्द इ० सन ११० ते १४० ही होती याच्या कारकीर्दीत कनोजवर शत्रुघ्न्या स्वान्या सुरु क्षाल्या होत्या काठेवाढ प्रात या महीपालाच्या राज्यांत मोडत असे हा राजाही नाव्यकलेचा मोठा चाहता होता राजशेखरकृत संस्कृत बालभारत नाटकाचा पहिला प्रयोग याच्याच दरबारीत क्षाला होता महापालानंतर त्याचा पुत्र देवपाल हा राज्यपदारूढ क्षाला त्याची कारकीर्द इ० सन १४० पासून इ० सन १५५ पर्यंत होती त्याच्यानंतर देवपालाचा सावत्र भाऊ विजयपाल हा राज्यावर बसला त्याची कारकीर्द इ० सन १५५ ते १९० पर्यंतची आहे याला 'अधिराज' असा किंताच होता याच्या कारकीर्दीत कनोजच्या राज्यसत्तेला बरीच ओहोटी लागलेली होती मूळ राज सोलस्वी याने त्याच्याजवळून गुजराथ प्रात घेतला होता तसेच माळवा प्रात सुंज राजाने, जज्होटीचे राज्य च्वेदलाने, याप्रमाणे कनोजची सत्ता मार्गे मार्गे येऊ लागून कनोजचे मांडलिक राजे कनोजला जुमानीनासे झाले सबक्तगीन आणि जयपाल ह्याचा इ० सन १९० मध्यें जो भयकर रणसग्राम झाला, त्यात पजाबाच्या जयपालास विजयपालाने शक्य ती मदत दिली होती

या विजयपालानंतर राजपाल हा राज्यावर आला याच्या कारकीर्दीतच कनोजचे साम्राज्य मोडले गेले याच्या राज्याची कारकीर्द इ० सन १९० पासून इ० सन १०२० पावेतो होती याच्या कारकीर्दीतच गिजनीच्या महमदाने कनोजवर स्वारी करून तें शहर छुटले आणि पुढे तेब्हापासून या राजधराण्याचा शेवट झाला.

२. पौराणिक कालीन रीतिरिवाज—ख्रियाना या काळीं स्वतंत्रता होती हिंदू-लोक परतत्र क्षाल्यावर हिंदू ख्रियाची स्वतंत्रता साहजिकच नष्ट क्षाली ख्रियाना बुरखा वगैरे न घेता समाजात वावरता येत असे परका मतुज्य आपल्या घरीं आला असतां, विचारपूस करून त्याचे स्वागत ख्रियाना करिता येत असे नवरा घरीं नसतां कोणी पाहुणा आल्यास त्यास पाहुणच्वार वगैरे करून ख्रिया त्याची रवानगी करीत असत युरोपात ज्याप्रमाणे आज स्थीत्वातश्य आहे, तितके अभर्याद स्थीत्वातश्य मात्र या काळीही आर्यख्रियाना नज्हतें त्याचप्रमाणे ख्रियाना तळ्कालीन लिहिप्यावाचण्याचे शिक्षणही देत असत गार्णी म्हणतां येणे हा एक उत्तम गुण समजला जात असे चित्रे काढणे आणि वार्ये वाजविणे हेही गुण अभिनदनीय मानीत ल्यम जुळविण्याचे कार्य वराचा पिता व कधूचा पिता या परस्पराच्या समतीने होत असे. विधवांना पुनर्विवाह करण्यास मोकळीक होती याज्ञवल्क्याच्या प्रथांत म्हणजे जो इ० सनाच्या चवध्या पांचव्या शतकात तथार क्षाला, त्यातूनही सती जाण्याची सर्वांस आज्ञा दिलेली आढळून येत नाहीं घरगुती चाकराचा क्रयविक्रय गुलामाप्रमाणे हिंदुस्तानात करीत असत ठरलेली रक्म देऊन मात्र गुलाम स्वतःस स्वतंत्र करून घेऊ शक्त असे यूतशाळा आणि भयपानगृहे यांनी प्रत्येक मोठे शहर युक्त असे. नगरांना कोट व दरवाजे असत. रस्ते बांकडेतिकडे असत. रस्त्याच्या दोन्ही बाजूस दुकानां लांबीत असून उयोच्या दुकानावर नांवाची पाटी लावलेली नाहीं, अशीं दुकानें क्रिचितू द्योतपत्तीस

अहे. खाटीक, कोळी, नाचे, मांग, भणी, चांभार यांची घरें नगराबाहेर असत. तांदूळ व गड्हे ही धान्ये खाण्याकरिता बापरीत असत. धान्याच्या पोळ्या व दुधाची पक्कानें करण्याची चाल त्या वेळी होती. मासे, हरिण, शेळ्या यांचा उपयोग खाण्याकरिता करीत सोने, चांदी, तांबे, मोरीं यांची निपज या देशातच होत असे व रत्ने आणि हिंन्याचीही निपज होई क्रयविक्रय जिनसांच्या भोजदल्यानें चालत असे; म्हणजे एखाद्याला पायात धालण्याकरिता जोडा लागत असला तर त्याने जोडे विकणारास धान्य देऊन जोडा ध्यावा, जोडे विकणारास लोण्याची गरज लागली तर त्याने जोडा देऊन लोणी ध्यावे, याप्रमाणे क्रयविक्रय चालत असे. तकालीन लोकाना नीति व अन्न यांची विशेष चाढ होती न्यायनिवाडे समतोलखुद्दीनें व निपक्षातीपणाने होत असत पुढील जन्मात भोगण्यात यावयाच्या फलाना ते भिजून वाणत असत. पारलैंकिक घटनाच्या संबंधीं याना जितका वचक असे, तितका इहलोकासवधानेही नसे परस्परांनी वेतलेल्या शपथा व दिलेलीं वचने याची पाळण्यक अगदीं इमानेहितबाबैं होई

क्षुएन्टसेंग ^६ प्रवासवर्णनात म्हणतो, “ या देशात चार भिन्न जाती आहेत. त्यांच्यात आर्मिक, सामाजिक इत्यादि विधि चांगल्या रीतीने पार पडतात (१) क्षत्रियांमध्ये राजे लोकांचा अतभवि होतो त्यांने राज्य येथे पिळान्पिढिया चालले असून परोपकार व भूतदया हीं त्याच्या राज्यपद्धतीचीं मुख्य तत्वं आहेत ! (२) ब्राह्मणांचे बौद्धिक कौशलयाही चांगले आहे (३) वैश्य लोक व्यापारात वाकळगार असून ते द्रव्यसचयाची चागलाच करितात (४) चवथा एक वर्ग शूद्राचा असून तो वर्ग मेहनतीचीं काढे करितो ”

प्रीक लेखक मेंगस्थेनिस याने म्हटले आहे की, ‘ब्राह्मणांना खालच्या जातीं-तील स्त्रीशरी विवाह करतां येतो*’ मनूनेही तसेच सांगितले आहे तो म्हणतो:-

“ स्त्रीष्वनन्तर जातासु द्विजैहृष्टपादितानान्सुतान् ।

सदशानेव तानाहुर्मातृदोषविवर्गहितात् ॥ ”—मतु० १०-६

भावार्थः—द्विजाने खालच्या जातीची स्त्री केल्यास होणारी संतति त्याच्याच जातीची होते

पौराणिक काळीं जातिबद्धने ही शिथिलच होती पुढील पुढील काळात तीं छठतर होत गेली

रेशीम, लोकर, कापूस यांची अत्यत नाजुक वस्त्रे तयार करण्याची कला त्या वेळी अस्तित्वात होती, एवढेच नव्हे, तर ती उत्रतावस्थेप्रत पोंचलेली होती सध्याच्या विलायती तलम कापडापेक्षाही नाजुक कापड त्या वेळी हिंदुस्तानात निर्माण होत असे वस्त्राना निरनिराळे आकर्षक रगही देत असत खिया बहुधा रगीत वस्त्रेच बापरीत, आणि विषवा खियाना मात्र शुभ्र वस्त्रे परिधान करावीं लागत दाणदागिन्याची आबड त्या काळीं खियाना तशीच पुरुषानाही होती

^६ बाटर्स्कूत श्यानसंसाचे लेख

* मॅक्फडल्कूत मेंगस्थेनिस व अरायनचे लेख, पान ८६.

बालविवाहाची पद्धति या काळीं बालू नव्हती अधिकान्यांकडून लोकांना प्राप्त होत नसे फक्त जे लोक राजाच्या जमिनीची लागवड करीत त्यानाच नफाऱ्याचा काहीं भाग राजास द्यावा लागत असे अपराधाच्या मानानें कैदी लोकांस कमीजास्त दंड करीत. पुनः पुन्हा दंड करणाराचा उजवा हात तोडून त्याना सोडून घेण्यात येई.

३. पौराणिक कालीन धर्म—अनेक शतकेपर्यंत या कालात बौद्ध धर्माचीच वाढती कला होती तदनंतर आद्यशक्तराचार्यांनी हिंदुधर्म स्थापन करण्याचा प्रयत्न केला या दोन्ही धर्मांसंबंधाचे विस्तृत वर्णन पुराणे येऊन गेलेच असल्यानें येथे पुन्हा द्विसक्ति नको.

या कालान पुराणे रचन्याचे काम बन्याच गडबडीनें उरकून घेण्यात आले सूक्ष्म हृषीनें विचार केले असता मूळची पुराणे हीं कारच जुनीं आहेत आणि मूळच्या अस्सलु पुराणात राजवशावळ वगैरे ऐतिहासिक माहिती दिलेली आहे परंतु ३० सनाच्या पांचव्या शतकात बौद्धधर्माचा पाडाव करण्याच्या हेतूने हिंदुधर्मास चालना दिली गेली आणि त्यावेळी पूर्णच्या पुराणाचे संस्कृतप्र॒ नष्ट होऊन त्यास भाकडकथांचे भलेंच गलिच्छ स्वरूप प्राप्त झाले हें नवीन पुराणरचनेचे काम या कालांत चालले असल्यामुळेच या काळास ‘पाराणिक काळ’ असे सार्थ नाव पडले.

या कालची धार्मिक स्थिरीतील अस्तंत महत्वाची बाब म्हटली म्हणजे, ज्या दोन किंवा तीन धर्मांमध्ये सर्व देशांतील प्रजा वाटली गेली होती, त्या धर्मांत आढळून येणारी पराकारेची परस्पर सहिष्णुता ही होय बौद्धधर्म, जैनधर्म व गीताप्रणित हिंदुधर्म अगदीं निकटत्वाने वास करीत होते एकाच राज्यात किंवा एकाच शहरात किंवडुना एका कुटुंबातदेखील हिंदु, बौद्ध व जैन या धर्मांचे अनुयायी नादत असत, व धार्मिक तत्त्वा संबंधी परस्परांमध्ये वादविवाद करीत असत या वेळी असा चमत्कार पाहावयास सापडे कीं, एकाच कुटुंबात बाप शैव, तर मुलगा बौद्ध असून तोही पुढील आयुष्यात मत पालटल्यास धर्मांतर करीत असे, व असे हें त्याचे धर्मांतर साऱ्या कौटुंबिक किंवा सामाजिक नात्याच्या आड येत नसे, अशा प्रकारच्या धार्मिक सहिष्णुतेचे कारण बहुशः असे होतें कीं, या धर्मांचे अनुयायी लोक प्रायः एकाच वशाचे असल्यामुळे त्यांने सामाजिक आचारविचार सारखेचे असून अन्नोदक व्यवहारसुद्धा एकाच प्रकारत्वा होता. शिवाय जातिबांधवांना चिकट्न राहाण्याची येथील लोकांची जी उपजत प्रवृत्ति दिसून येते, ती या नव्या धर्मांने हाणून पाडली नाहीं बौद्धधर्मातील मठवासी व भिस्तु हे मात्र जातिबंधने मुगारून देत असत या वेळज्या धर्मविस्ताराचा विचार करिता असें दिसून येतें कीं, अगदीं वायव्य सरहडीवरील कपिश किंवा काफिरिस्तान या मुळुखात केवळ बौद्धधर्माचीच रसरी होती इशान्येकडील प्रातांत हिंदुधर्मियांचा भरणा होता आणि इतर

पूः प्रकरण चवयें आणि पांचवें पहा

पृष्ठ प्रकरण सातवें पहा.

प्रांतीत या दोन्ही धर्माच्या अनुयायांची संख्या सामान्य लोकांपासून तो राजेरजवाढ्या-पर्यंत होती.

सहाव्या शतकाच्या सुमारास मूर्तिपूजेचे बंड तर सरहा चालू होतें अटलीटिक महासागराच्या पश्चिमकिनान्यापासून तों थेट पूर्वेस पैसिफिक महासागरापर्यंत जगाचा सर्व भाग—गग त्यात किसी धर्म असो, सेमिटिक धर्म असो, बौद्ध धर्म असो, हिंदू धर्म असो—मूर्तिपूजेत मग झालेला होता या वेळी सर्व हिंदुस्तानांत हजारों देवळे व स्तूप यांची गर्दी झाली होती

मूलस्थानपूर म्हणजे हर्ळीचे मुलतान येथे एक सूर्याचे प्रचड व भव्य मदिर होते त्यातील मूर्ति सुवर्णाची असून तिजवर रत्नजडित अलकार होते तिचे सामर्थ्य अद्भुत होते. मूर्तीसमोर गणान्या स्त्रियाचे ताफे एकामागून एक येऊन गायन करीत मदिरात नित्य नदादीप पेटत असून धूप व फुले यांचा उपयोग मूर्तीकरतां करण्यात येई त्या मदिरास हिंदुस्तानातील सर्व ठिकाणाच्या राजेरजवाड्यानों भोठमोऱ्या मूल्यवान् देणग्या दिलेल्या असून गरीब लोकांची जेथे औषधपाण्याची व अशवस्त्राची व्यवस्था होईल अशा धर्मशाळा बांधून ठेवल्या होत्या त्या मदिरात नित्यश दूरदूरच्या ठिकाणाहून आलेले हजारो भक्त तरी स्तोत्रपाठ करीत असलेले आढळून येत मदिराच्या सभांवार पाण्याच्या टांक्या व फुलाचे बरीचे असून त्यामुळे ते स्थान एकदरीत कार रमणीय झालें होते

काशीलाई^१ मोठे विस्तृत शिवमदिर होते या मदिरात दररोज दहा हजार शिवभक्त दर्शनास येत असून त्यातील शिवाची पुरुषाकार मूर्ति जवळ जवळ सत्तर हात उच्चीची असून फार सुषक व भव्य असल्यामुळे हुबेहुब सजीव माणसासारखी वाटे

बौद्धधर्माची प्रगति खुटण्याचा प्रसग येऊन हिंदूधर्माची चढती कमान पुढे सुरु झाली. कुमारिलभट्टा प्रसाराच्या कामीं पुढाकार घेणारा एक प्रसारक होता हा धर्मे पदेशक बहार प्रांतीत राहाणारा होता हा सातव्या शतकाच्या अखेरीस होता हिंदूच्या शास्त्राचे मुख्य सहा भाग आहेत त्यास षडदर्शने म्हणतात त्यापैकीं शेवटचे दोन पूर्व-मीमांसा व उत्तरमीमांसा याचा बौद्धधर्माच्या भरभराटांत लोप झाला होता, परंतु मुळे पूर्वमीमांसेवर कुमारिलभट्टाने विस्तृत टीका लिहून यज्ञयागादि कृत्याचे उत्तम रीतीने समर्थन केले कुमारिलभट्टाचे ग्रंथात कर्मप्रधानतत्त्वे प्रतिपादिलेलीं आहेत निवृत्तिमार्ग त्याला पसत नव्हता

पुढे नवव्या शतकात उत्तरमीमांसेचे समर्थन करून शकराचार्याने भगवद्गीतेच्या पायावर वेदान्ताचे प्रतिपादन केले ही भगवद्गीता श्रीकृष्ण या क्षत्रियांने अर्जुन या क्षत्रियास सांगितली होती या ग्रंथाची महती उत्तरोत्तर वाढतच गेली शकराचार्याने निवृत्तिमार्गाचे प्रतिपादन केले जो हिंदूधर्मे हर्ळी विकृत घटनेत चालू आहे त्या हिंदू-धर्माचा मूळ पाया अगदीच अव्यवहार्य असा याच कालीं घालण्यात आला शकराचार्या-ना जन्म इ०सन७८८ मध्ये केरल ऊर्फ मलबार प्रांतीत कालवी नगरीत नजुदी जातीच्या

ब्राह्मणकुलात ज्ञाला होता वैदिक धर्मांतील निराकार निर्गुण पंचमहाभूतात्मक परमेश्वराची आराधना जाऊन या काळीं शिव, विष्णु, आदित्य, गणेश व देवी या पंचदेवतांच्या आराधना सपाटून सुरु होत्या

दक्षिणटोकापासून उत्तरेस हिमालयापर्यंत व द्वारकेपासून पूर्वसमुद्रापर्यंत फिरून शंकराचार्याने चारही दिशांस शृङ्गेरी, द्वारका, बद्रीनाथ व जगन्नाथपुरी या ठिकाऱ्या भठ-स्थापना केली शकराचार्याच्या धर्मेतत्वांचा प्रसार निरनिराळ्या पुरुषांनी सर्व देशभर केला त्यापासून अनेक पंथही निर्माण झाले रामातुज इ० सन १९५०, मव्वाचार्य इ० सन १९९९, रामानन्द इ० सन १३००-१४००, चैतन्य सन १४८५-१५३३, हे वैष्णव-पथाचे भोठे सातु झाले वलभभस्वामी इ० सन १५२०, यांनी कृष्णभक्तीचा विशेष प्रसार केला इ० सन १९८० च्या सुमारास कानडा देशात कलादगी जिल्ह्यात कलचुरि वशाचें राज्य होते त्या राजाचा प्रधान बसव नावाचा होता त्यांने लिंगायत धर्म स्थापन करून नदी व महादेवाच्या लिंगाचो पूजा प्रचलित केली त्यास लिंगायत धर्म म्हणतात फक्त महादेवाच्या लिंगाची पूजा करणे, सुतक, वृद्धि न पाळणे, भस्म लावून शुद्ध होणे वैरे लिंगायत धर्मांची तत्त्वे आहेत

देविगिरी येथील यादववशी राजे कृष्ण आणि महादेव यांनी इ० सन १२०७ ते १२७१ पर्यंत राज्य केले त्याच्या वेळीं चक्रधर नावाच्या ब्राह्मणाने महानुभाव पथ स्थापन केला पुढे नागदेवभट्टाने त्याचा प्रसार केला लीलाचरित व चक्रधरचरित हे त्याचे मुख्य प्रथ आहेत महानुभाव वेदास मानीत नाहीत, जातिभेद पाळीत नाहीत, संन्यासवृत्ति योग्य माननात शूद्रालाही महत होता येते त्यांचे सुमारे तीनशे प्रथ मराठीत आहेत व काही देवनागरीत आहेत

त्याच्यप्रमाणे शकराचार्यानंतर शकराचार्याच्या भिक्षुकी वर्चस्वप्रधान धर्मास त्रासून पुढे अनेक पथ समाजात निर्माण होऊ लागले, व प्रत्येक पंथ स्तत स सर्वथेष गणू लागला अर्थातच त्या योगाने सर्वत्र धार्मिक बाबतींत औदाधुदी माजली आय शकराचार्याचा मृत्यु हिमालयावर केदारनाथ येथें वयाच्या बत्तिसाब्या वर्षी इ० सन ८२० मध्ये झाला.

४. पौराणिक कालीन शास्त्रकलाभिवृद्धि—इ० सनाचे सहजे व सातवे शतकांत जी देवळे वैरे बांधिली आहेत, त्यावरून तत्कालीन शिल्पकलेची कल्पना करता येते ओरिसा प्रांतातील महादेवाल्य फारच उत्तम आहे त्याचे शिल्पर ७० फूट चौरस ओव्वावर बांधलेले असून १८० फूट उंचीपर्यंत गेलेले आहे त्यावरील नक्की फारच सुंदर आहे बुदेलखंडात खजूराहो या गावीं तीस चाळीस देवालये असून तीं इ० सन १००० च्या काळातच बांधलेली आहेत. या देवबांधरील नक्कीचें काम अत्यंत चित्ताकर्षक आहे

एलोरा येथील कोरीव लेणीं तर पौराणिक कालीन शिल्पकलेचा नमुना आहे. एका खडकात एक विस्तृत विवर २७० फूट लांब आणि १५० फूट रुंद खोदण्यात आलेले

आहे हे समकोण असून त्याच्या मध्यभागी देवालय आहे त्याचें शिखर ८० ते ९० फूट उच्च आहे एक मोठा द्वारमंडप १६ स्तंभावर उभा आहे हे सर्व काम कोरीव आहे.

दक्षिण हिंदुस्तानात कावेरी नदीच्या मुखाजवळील चिंलबरम् येथील देवालयाही शित्पकलेचा उत्तम नमुना दाखविणारे आहे.

कलावृद्धीबरोबर पौराणिक कालात शास्त्रवृद्धि झाली ज्योतिष शास्त्राची प्रगति या कालीं चागलीच झाली महाविद्वान् आर्यभट्ट हा इ० सन ४७६ मध्ये मागधाची प्राचीन राजधानी जी पाटलीपुत्र नगरी तेथें जन्मला आणि त्याने आर्यभट्ट नामक प्रथ जडवे शतकाचे प्रारम्भी लिहिला या प्रथात त्याने सूर्योदायाची वास्तवस्थिति, पृथ्वीची वास्तवस्थिति व इतर प्रहस्याती यासंबंधी निरनिराकारी प्रमाणे प्रतिपादन केलेली आहेत वराहमिहिर हाही एक सुप्रसिद्ध ज्योतिषशास्त्रज्ञ इ० सन ५०५ च्या सुमारास उज्जीवी द्वाऱ्या नेला तो विक्रमादित्याच्या पदर्णी नवरत्नापैकी 'एक रत्न' होता त्याने पचसिद्धात बृहस्पतिहा हे प्रथ लिहिले असून खस्य ज्योतींसंबंधी अत्यत महत्वाचीं अशीं प्रमाणे त्यांत दिलेली आहेत याशिवाय त्याच्या प्रथात आणखीही कित्येक शास्त्रीय विषयांचा विचार केलेला आढळून येतो वराहमिहिरानंतर पुढे ब्रह्मगुप्त हा ज्योतिषज्ञ झाला याने ब्रह्मगुप्तसिद्धात नामक प्रथ इ० सन ६२८ मध्ये लिहिला.

तल्कालीन आर्योची प्रगति बीजगणित व अकगणित यातही अत्यंत झाली होती आरब लोकांनी हिंदूच्या बीजगणिताच्या प्रथांची भाषांतरे इ० सनाच्या आठव्या शतकात केली, आणि पिसा येथील लिओनार्ड याने आरब लोकापासून तें शास्त्र शिकून अर्वाचीन युरोपात नेले

त्या कालीं काव्यशक्ति उत्कुल रीतीनें लोकात वावरत होती सुप्रसिद्ध कविश्रेष्ठ कालिदास याचे शाकुतल नाटकाचे भाषातर सर बुद्ध्यम् जोन्स याने इग्रजीत केले त्याचीच विक्रमोर्वशी वौरे संस्कृत नाटके प्रसिद्ध आहेत रघुवश, कुमारसभव इत्यादि काव्येही त्यानेच लिहिलीं. हा कालिदास इ० सनाच्या सहाव्या शतकात झाला.

भारती हाही एक उत्तम संस्कृत कवि त्या कालीं होऊन गेला किरातार्जुनीयम् हें त्याचें काव्य सुप्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे दशकुमारकर्ता दडिन् कवि, कादबरीकर्ता बाण-भट्ट, मालतीमाधवकर्ता विदर्भी भवभूति इत्यादि प्रथकर्तेही त्या कालीं सुप्रसिद्ध असे होऊन गेले

याप्रमाणे पौराणिक कालीन स्थितीची माहिती उपलब्ध आहे



प्रकरण तेरावे
(ऐतिहासिक काळ)

शक्त्रिय व मुसलमान यांची मिश्र रियासत

[इसवी सन १००० ते इसवी सन १८६० पर्यंत]

- १ मुसलमानी धर्माचा उद्य.
- २ हिंदुस्तानांत मुसलमानांचे आगमन.
- ३ हिंदुपदपादशाहीचा शेवट.
- ४ मुसलमानांची धामधूम
- ५ दुर्गादेवीचा दुष्काळ.
- ६ दक्षिणांतील दुर्गाडीचा दुष्काळ.
- ७ भोसले घराण्याची उत्पत्ति.
- ८ प्राचीन राजगाढा.
- ९ भराटेशाहीचा खून

१. मुसलमानी धर्माचा उद्य—मुसलमानी धर्माचा मूळ स्थापक महमद पैगवर याचा जन्म अरबस्तानातील मक्का येथे १० सन ५७० मध्ये झाला यानेच मुसलमानी धर्म प्रस्तुत केला. याने जो हा मुसलमानी ऊर्फ महमदी धर्म प्रस्थापित केला, त्यातील मुख्य मुख्य तत्वे अशी आहेत की, [१] हिंशर एक असून तो सर्वोंस पाप-पुण्याचीं कले सारखीं देतो [२] एकवेळ शरीरातून प्राण निघून गेल्यानंतर पुनर्जन्म भिळत नाही [३] मेलेल्या माणसांचे आत्मे तसेच पडून राहातात आणि जगाच्या अर्तीं स्या सर्वांचा न्याय करून ज्याच्या त्याच्या पापपुण्याच्या हिंशाप्रमाणे हिंशर त्यास स्वर्गवास अगर नरकवास देतो [४] दररोज नियमाने तीन वेळा शुचिभूत होऊन नमाज पढलेच पाहिजे [५] गोरगरिबास दानधर्म अवश्य करावा [६] न्याय-अन्यायाची भीति बाळगून व्यवहार करावा [७] मद्यास अगदी स्पर्श सुद्धां करू नये. [८] मूर्ति-पूजेपासून अलिंप असावे. [९] दरवर्षी मक्का येथे जाऊन यादा करून यावे आणि [१०] मुस्लीम उद्दाराकरिता स्वतःचा प्राण खर्ची घालण्यासही मागेपुढे पाहू नये मुस्लीम कार्याप्रीत्यर्थ प्राण खर्ची पडला तरी तो सद्वतीप्रत पावतो आणि मुस्लीम कार्यांची टाळा-टाळी केली असतां नरकवास भोगावा लागतो

आप्रमाणे महमदी धर्माची मुख्य मुख्य तत्वे आहेत.

२. हिंदुस्तानांत मुसलमानांचे आगमन—महल्ल नामक अगर्दी पहिला मुसलमान सरदार इ० सन ६६४ त मुलतानपर्यंत येऊन गेला होता तदनंतर इ० सन ७११ मध्ये महमद कासीम नामक सरदाराने सिंध प्रांतावर स्वारी केली होती या स्वारीमध्ये विशेष कफलप्राप्ति निष्पत्र न झाल्यामुळे पुन्हा अलसगीन व सबक्तगीन यांनी दहावे शतकाच्या चतुर्थ वरणांत हिंदुस्तानवर चढाई केली सबक्तगीनचा पुत्र मुलतान महमद यांने इ० सन १००१ पासून १०२४ पावेतो लहानमोक्या मिळून सतरा स्वान्या हिंदुस्तानवर केल्या त्या स्वान्यापर्कीं बारा स्वान्याना ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले आहे बाकीच्या स्वान्यास असावें तेवढे महत्त्व नाही इ० सन १०२४ मध्ये महसदानी शेवटची स्वारी काठेवाड मध्ये झाली त्याच्या दक्षिण टोकास समुद्रांत सोमनाथाचे देवालय होते त्यास सोरटी सोमनाथ असे म्हणत असत कोणी सौराष्ट्र असेही म्हणत असत हे प्रसिद्ध देवालय सपत्नीच्या आशेने महमदाने शेवटच्या स्वारींत लुटले. त्याने त्यातील शिवाचे लिंग जेव्हा फोडले, तेव्हा त्यातून हिन्यामाणकाच्या इतक्या राशीच्या राशी त्यास सापडल्या की, त्याजबद्दल त्याला प्रथम एवढी कल्पनाही नव्हती त्या वैली या लुटींत हृष्टगत झालेली सपाति, देवाच्या मूर्तींची शकले, चदनाचे मोठमोठे सुदर दरवाजे वैरे त्याने गजनीस नेले होते हिंदुस्तानमधून सुप्रसिद्ध शिल्पज्ञ, पडित, कैदी यांनाही तो गजनीस घेऊन गेला ही स्वारी मुसलमानी रियासतीत फारच विख्यात झालेली आहे या स्वारीनेच महमदाचे नांव इतिहासांत प्रामुख्याने नोंदले गेले मुसलमानी रियासतीत यासच पहिला पराक्रमी मुसलमान सरदार मुलतान महमद असे म्हणतात

३ हिंदुपदपादशाहीचा शेवट—दिल्लीचा तुवरवशी राजा अनगपाळ तुवर हा चदवशी असून दिल्लीस राज्य करीत दोता अशा स्थिरीत इ० सन ११४३ मध्ये उत्तरेकडून गजनी वैरे भागातील घोरी धराण्याचे मुसलमान राजाचे जासूद, सौदागर, फकीर इत्यादि लोक नानातङ्हेच्या वेषातरानीं हिंदुस्तानमध्ये फिरत असत आणि इकडील वर्तमान तिकडे पॉचवीत असत

राजा अनगपाळ यास दोन मुली होत्या वडील मुलींचे नांव कमलादेवी असें होते आणि ती अजमीर उर्फ द्रोणांगीरी येथील सोमेश्वर चब्बण राजास दिली होती या मुलीस म्हणजे कमलादेवीस पृथ्वीराज चब्बण हा मुलगा होता अनगपालाची धाकटी कन्या कनोजचा राजा विजयपाळ राठोड यास दिली होती या मुलीस जयचंद नामक मुलगा होता पुढे अनगपाळ राजाचा जेव्हा वृद्धापकाळ आला, तेव्हा त्याने वानप्रस्थाश्रम स्वीकारण्याचे मनांत आणले वानप्रस्थाश्रम स्वीकारून बद्रिकाश्रमीं जाण्याचा अनगपाळ तुवर याचा विचार ठाम झाला, आणि स्वतःच्या दौहित्रास म्हणजे मुलीच्या मुलास-पृथ्वीराजास—गादीवर बसवून त्याने आपल्या विचाराची परिपूर्ति केली याप्रमाणे अजमीरच्या चब्बण वशास दिलीचे राज्य लाभले होते हेच राज्य पृथ्वीराजानंतर मुसलमानाच्या आजिपत्याक्षाली गेले. इ० सन ११९३ सार्ली महमद घोरी आणि पृथ्वीराज यांची

स्थानेश्वर मेरें सातवी लडाई झाली होती या युद्धांत महमद घोरी विजयी झाला आणि त्याने पृथ्वीराजास कैद केले होते या वेळेपासूनच दिलीच्या तक्कावर महमदी पादस्थरी होऊ लागला होता

दिलीच्या गादीवरील अखेरचा हिंडु पादशहा म्हटला म्हणजे पृथ्वीराज चब्बाण हाच होय हा पृथ्वीराज चब्बाण स्वरमेदी होता म्हणजे आवाजाच्या अदाजाने तो बरोबर निशांग मारीत असे लोखंडी तव्यावर कसल्या तरी प्रकारचा आघात करविण्यास लावून तो त्या आवाजाच्या अतुरोधाने लक्ष्य साधून बाण मारीत असे आणि आश्वर्य हें की, त्याच्या बाणाच्या टणक्कारासरसा लोखंडी तवा ताडिशीं कुट्रन जात असे

याप्रमाणे अनेक तवे पृथ्वीराजाने निरनिराळ्या प्रसर्गीं फोडलेले होते, म्हणून याच्या पराक्रमाची चिरस्मृति राहाण्याकरिता त्याच्या पुढील वशास तावडे असें अन्वर्थक उपनांच इले गेले या तावडे शब्दाचीं पुढे तायडे वर्गे प्रकारांनी रूपातरे झालीं स्वरमेदी पृथ्वीराज चब्बाणापासून हिंदुपदादशाहीचा शेवट झाला पृथ्वीराज चब्बाण यास महमद घोरीने कैद करून गिज़नीस नेले त्याच्या हातापायात कित्येक मण वजनाच्या लोखंडी बेज्या थालून व त्याचे डोके फोडून त्याला किळशात ठेवले पुढे कांहीं दिवसांनीं पृथ्वीराजाचे दरभारचा चंदभाट फकिराचे वेषाने गिज़नीस गेला पृथ्वीराज विपर्तीत असलेला त्याने पाहिला, आणि पृथ्वीराजाच्या छलाबद्दल महमद घोरीना सूड घेण्याचे त्याने ठरविले ‘पृथ्वीराज स्वरमेदी आहे तो आंघळा झाला असला तरी नुसता आवाज ऐकून त्या आवाजावर नेमका बाण सोडून बाणाने तवे फोडू शकतो, म्हणून अशा वीर पुरुषाचे अलौकिक शरसधान जगास दाखवावै, म्हणजे अशा वीर पुरुषाला जिकल्याबद्दल तुमच्या पराक्रमाचा लौकिक वाढेल’, अशी सल्ला फकिरीवेषाने त्याने महमद घोरीस दिली त्याने पृथ्वीराजाच्या शरसधानाचे प्रदर्शन राजवाड्याजवलच सुरु केले तेणे पृथ्वीराजाने बाणाने तवे फोडले महमद घोरी राजवाड्यावरच्या मजल्यावरून पाहात होता तेव्हा चंदभाटाने खालील दोहा म्हटला—

“ चार वश, चोवीस गज, अष्टउगल प्रमाण । ते पर बैठे सुलतान है मत चूके चब्बाण ॥१॥ ” हा दोहा ऐकतांच महमद घोरी कोठे बसला आहे याची जाणीव आंघळ्या पृथ्वीराजास झाली

पृथ्वीराजाचे शरसधान पाहून महमद घोरीने ‘शाबास’ असें म्हटले त्या आवाजावर पृथ्वीराजाने नेमका बाण मारला तो महमद घोरीच्या मस्तकास लागून तो गतप्राण झाला घन्य घन्य पृथ्वीराज !

४. मुसलमानांची धामधूम—या कालानंतर गुलाम, लोदी, खिलजी, तवलख, मोगल, पठाण वर्गे मुसलमान धराण्यातील सरदारांनी हिंदुस्तानच्या निरनिराळ्या भागावर स्वातन्त्र्या करून राजपूत राजांना ग्रस्त करण्याचा सपाटा सुरु केला. महमदानंतर तीनशे वर्षांच्या अवधीत नर्मदेश्या उत्तरेकडील प्रदेशात त्यांनी आपली सत्ता

कागम केली राजपूत राजाच्या मनोभावना दुखविष्णाचाही सपाटा मुसलमान घराण्यातील सरदारानी खूपच जोराने चालू केला होता. अनेक मोठमोठी पवित्र देवस्थाने चक्राचर करून टाकली, देवालयातील मूर्तीचे तुकडे तुकडे करून टाकले, हिंदूस मुसलमानी धर्माची दीक्षा जबरदस्तीने देणे सुरु केले, हिंदुस स्कृतीचा नायनाट करण्याचे प्रयत्न चालविले, आणि सत्तेच्या व अनुकूल परिस्थितीच्या आधाराने ते त्याचे सर्व उपक्रम पार पडू लागले अर्थातच दुसऱ्या बाजूचा म्हणजे हिंदूच्या राज्यव्यवस्थेचा गाढा यथास्थित रीतीने चालणे शक्य झाले नाही हिंदूची राज्यव्यवस्था हलुहलू मोडत चालली होती त्यानंतर त्या स्वान्या मुसलमानांनी केल्या, त्यात तमुरलगाच्या स्वान्यात विशेष उग्र स्वरूपाच्या होत्या आणि त्याना ऐतिहासिक महत्त्वाची आहे तैमुरलगाच्या स्वान्यात मुलखाची जाळपोळ करणे, लूटपाट करणे, घाटपातादि किंवा आचरणे, जिवत माणसाच्या कत्तली करणे, इत्यादि उग्र प्रकारच कार होत असत याच्या बेद्दर्द अतकरणाचा कयासच जर ऐतिहासिक प्रमाणानें लावावशाचा असला तर दिल्हीस आल्यानंतर त्याच्या जवळ जे कदी लोक सम्प्रहित झाले होते, त्याची जी मभावना त्याने केली ती विचारात घेतली म्हणजे पुरे आहे तो जेळ्हा दिलीला आला; त्या वेळी त्यान्याजवळ कैदी लोकांचा एवटा मोठा भरणा आला होता की, त्याचे काय करावे हेव त्याला समजेना! तेव्हांची विचारातीं (१) त्याने पधरा वषपवरील सर्व लोकाना रागेने उमे करून चरचरा कापून काटले। असा उपयोग त्या लोकांचा केल्यावर त्या विचाराया दीन लोकाची निजाव शिरे त्याने एकत्रित करविला आणि त्याचा एक मला अजून टीग रचला। याप्रमाणे ऐशी हजार मानवी शिराचा अजून ढीग रचून त्यावर एक मोठा चिरेबद्दी वुर्ज तैमुर लगाने वाधला, त्याला कुतुब्बमिनार म्हणतात तो बुर्ज हर्डी दिली येथे आहे नादान हिंदू लोक मोक्षा हैसेने दिल्हीस ‘कुतुब्बमिनार’ पाहाण्याकरिता जाऊन अजूनही अनेक वेळा आपल्या बेशरमपणार्ची परमावधि गिद्ध करतात हे एक मोठे आश्वर्य आहे। अरे! येथे तुमचे मुडदे गाडलेले आहेत हे तुम्हास माहीन नाही काय?

तैमुरलगाचे अत करण हे हृदयदावक अनुचित कर्म आचरताना किंवितही कळवळले नाहा या कत्तलाच्या वेळी मोठमोळ्या शहरातील रस्ते प्रेतांनी भरगच भरलेले दिसून येत होते रक्काचे पाठ एखाद्या नदीप्रमाणे वाहू लागले होते आणि सर्वत्र स्मशान-भीषणता व उद्वेग याचे सान्त्राज्य पसरलेले होते तेराव्या शतकाच्या अखेर अखेर तैमुरलगानें हा हाहाकार माजवून दिला यानें कुशल शिन्पज्ज आणि जाडे विद्रान् समरकद येथे नेले होते असा हा तैमुरलग त्या गरीब विचार्या कैद्यांच्या कत्तलीनंतरच त्याच्या आर्तस्वरानें शापित होत्साता इ० सन १४०५ साली मरण पावला

यानंतर काहीं काळ ‘बळी तो कान पिळी’ असा अदाखुद कारभार सर्वांस नालू होता चहूकडे लुटी, दंगघोपे, बडे सपादन चालू होतीं राज्यावर येताच राजकुटुब्बांतील पुरुषाची कत्तल करणे अथवा त्यांना जन्माध करून बदिकान्यात टाकणे वर्गे अननिवित प्रकार चालू होते. रक्कपात, राज्यकांत्या यांनाही खळ पडला नज्हता प्रजा अवृद्धी

अस्वस्थावस्थेप्रत पोचली होती लोक बेचैन झाले होते सौख्याचा लेशाही प्रजेच्या वाव्यास येत नव्हता

अकबर बादशाहाच्या कारकीर्दीपर्यंत एकछत्री बादशहात कोणाचीच गणना न झाल्यामुळे अकबरापर्यंत असे प्रकार सर्वहा चालू होते

९. दुर्गादेवीचा* दुष्काळ—इ० सन १३९६ पास्न इ० सन १४०८ पर्यंत उत्तर हिंदूस्तानात भीषण स्वरूपाचा बारा वर्षे दुष्काळ पडला हेता हा दुष्काळ दुर्गादेवीचा दुष्काळ म्हणून विल्यात आहे एकसारखे बारा वर्षपर्यंत अवर्षण झाल्यामुळे अगदी हाहा कार माझ्न गेला होता लोकांने इतके हाल झाले का, ते डोऱ्यांनी देखील पहावेनात खाण्याकरिता अन्नाची गोष्ट तर दूरच राहिली, परतु पाण्यावाचून तडफळून लोक पटापट मरू लागले होते तलाव, नद्या विहिरी वरैरे अगदा आटून गेल्यामुळे पाण्याची अमृतापेक्षाही जास्त किमत भासू लागली होती पाण्याचा एक थेबही मिळणे दुरापास्त झाले होते अन्नावाचून लाख्यो लोक उपाशी अवस्थेत तडफळून मरण पावले पाणी ! पाणी ! असे आर्तस्वर चहकून कानी येत असन रस्त्याने जनावरे लोळनात न्या प्रमाणे लोकाच्या झुटीच्या झुटी तडफळताना व गढबडा लोळानाचा दृष्टेपत्तीस येत अशा अनेक प्रेते आढळून येत कीं, ज्याच्या कमरेला रुपयाच्या कसन्या बांधलेन्या असत यावरून त्या वेळी वाटेल तितका पैसा ओतला तरी अन्नपाणी मिळत नसावे असे अनुमान करता येते मरणसमर्या आणि शुद्धावस्थेत असतानाच मृत्यूच्या भीतीमुळे वाटेल तितका पैसा देण्याची तयारी दाखवून थोडेसे अन्नपाणी मिळविण्याचा प्रयत्न लोक करीत असत व तो अर्थातच निफळ झाल्यावर कमरेला कसन्या बावलेल्या आहेत अशा अवस्थेतच विचान्याचे देहावसान होई अशा भयकर दुष्काळातच रोगाची भयकर साथही उद्घवली होती लाख्यो प्रेते सङ्गन गेल्यामुळे वातावरण अशुद्र होउन विश्वडून गेले होते, आणि त्याचाच परिणाम रोगाची साथ उत्पन्न होण्यात अनुभवास आला असा कहर झाला की, त्याचे वर्णन केले असता अगवर रोगाच उमे राहातात लहान लहान सुकुमार, गोडम सुले भुकेने विवहळत आईच्या तोडाकडे चिमणीच्या पिलाप्रमाणे पाहून प्राण सोडून देत त्या वेळी त्या मुलाच्या तोडात टाकण्याकरिता अन्नाचा एखादा कण तर दूरच राहिला, पण पाण्याच्या एका थेबाचीही व्यवस्था होत नव्हती अखेर अन्नपाण्यावाचून त्या जीवाचा अत होई भुकेने लोक इतके खवखवून जात की, विचारे मेलेल्या मुद्यांचे मास खाऊनच सतुष्ठ होत बहुतेक प्रेतांजवळ एकेक, दोन दोन माणसे ते प्रेत तोडून खाताना दृष्टेपत्तीस येत फार काय पण देहभान विसरून अनेक मातोंनी आपल्या मृत सुकुमार बालाच्या मांसाने आपली क्षुधा शर्मन करून घेतल्याचेही अनेक प्रसग या दुष्काळात घडून आले. माणसानाच अन्नपाण्याची व्यवस्था करणे दुष्काळ होई मग जनावरांची स्थिति काय वर्णवी ! हात पाय घासून अनेक दुभत्या गाईनी, गोडस पोलांनी आणि इतर जनावरानी

* या दुष्काळाची माहिती इतिहाससंशोधक रा० राजवाडे याच्या इतिहासात दिलेली आहे

कर्णकुटु व भीषण हृषरडे फोडीत आपले प्राण सोडले लहान लहान मुळे कोऱ्डिल्या पिलाच्या किंमतीस विकावयास काढलीं, पण तरीहि ती कोणी घेईनात माताकन्या, पितापुत्र, पतिपत्नी, माताअपत्यें, भाऊभावडे, इष्टमित्र यांचा विरह एकमेकास असल्य पोळू लागला तरी पण कुणीही कुणाला आश्रय देण्याची व्यवस्था करणे शक्य नव्हते सारा मुलुख वैराण व भयाण होऊन गेला होता काळाचे अकाळविक्राळ स्वरूप आ पसरून मानवी आणि पाशीची प्राण्याना गिळण्याचा हशारा करीत होते याप्रमाणे भयंकर स्थिति या दुष्काळाचे वेळी घडून आली

अगोदरच मुसलमानांचा असल्य जुळूम आणि त्यात हा भयानक व बहुकालीन दुष्काळ, मग काय पाहावयाचे आहे ! सारी प्रजा अगदीच त्रस्त आणि प्रस्त होऊन गेली ईश्वरीसत्तेने आणून सोडलेले दुष्काळाचे अस्मानी सकट आणि महमदी सत्तेने उपस्थित केलेले सुलतानी संकट या दोहोच्या एकसमयावच्छेदामुळे प्रजा अगदीं जर्जर होणे साहजिकच होते

या कठिण काळीं उत्तरेकडील मांडलिक, सस्थानिक, सरदार, जहागिरदार, दरकदार, देशमुख वैरे थोर थोर घराणीं सुद्धा त्या भयंकर जाचाने पीडित व व्यथित होत्सार्ती दक्षिणेत वास्तव्य करिती झाली पुढे पुढे काळ जसा जसा अनुकूल होत गेला, तसेतसा स्व-पराक्रम गाजबून दक्षिणेतही त्यानी आणले जहागिरदारी, सरदारी, देशमुखी, पाटिलकी वैरे हक्क प्रस्थापित केले आणि सस्थानेही स्थापन केली या दुष्काळाच्या वेळी प्राणसरक्षणार्थ याप्रमाणे जो तो जिकडे तिकडे भटकला गेल्यामुळे आपापल्या आस स्वकीयांचीच ओळख नाहींशी झाली होती, आणि होणे साहजिकच होते या दुष्काळाने दक्षिणेतील वसती बन्याच प्रमाणात वाढविली उत्तरभाग अर्थातच तितक्याच जास्त प्रमाणात ओस पडला होता हे सांगावयास नकोच

भविष्योत्तर पुराणात सहाद्रिखडामध्ये या दुष्काळासवर्धीं असे वर्णन आहे की:—

गुर्जरे विषये रम्यं ब्रह्मखेटक सङ्कं ।

पुरमस्ति महाहिव्यं दक्षिणेच्चार्बुदाचलात् ॥ १३३ ॥

कृते ब्रह्मपुरं नामं ब्रेतायां त्र्यंबकं तथा ।

तदेव द्वापारे स्यातं कलौ वै ब्रह्मखेटकम् ॥ १३४ ॥

अस्मिन् देशे नरपतिः क्षत्रियो वेणुवत्सकः ।

इलवदुर्गे राजधानि तस्य भूपस्य चाभवत् ॥ १३५ ॥

वयं सर्वे क्षत्रियाश्च लाटदेश समुद्भवाः ।

कालयोगाद्धर्मभ्रष्टाः जाताः सर्वे मुनीश्चराः ॥ १३६ ॥

पौरोहित्यर्थं तेषाम् वै कर्तव्यमविश्वकितम् ।

येऽधमानं करिष्यन्ति तेहि दंड्याः न संशय ॥ १३७ ॥

भावार्थः—गुजराथमध्ये अबूर्पर्वताचे दक्षिणभागी ब्रह्मखेटक नांवाचे एक नगर आहे. त्यास कृतयुर्णि ब्रह्मपूर असे म्हणत, त्रेतायुर्णि श्यावकपूर म्हणत, द्वापरी श्यावकपूरच म्हणत आणि कलियुर्णि त्यासच ब्रह्मखेटक या संक्षेपे सबोधीत असत तेथील वेणुवत्स नामक क्षत्रिय राजा इलवदुर्ग (इडर) मध्ये वास्तव्य करून आपल्या राज्याची व्यवस्था पाहात होता त्याच्यावर या दुष्काळाचा सपाठून कहर उडून तो धर्मकर्मभ्रष्ट झाला त्यानें एका मुनीला ही इकीकत निवेदन केली तो म्हणाला, 'हे मुनिवर्य ! आम्ही सर्व क्षत्रिय आहोत आम्ही पूर्वी लाट म्हणजे गुजराथमध्ये राज्य करीत होतों दुष्काळामुळे व मुसलमानी जुलमामुळे आम्ही राज्यत्याग केल्यानें क्षात्रधर्मच्युत झालों आहोत तरी आपण कोणतीही कल्पविकल्प मनांत न बाळगता आम्हा सर्व क्षत्रियांचे पौरोहित्य पूर्ववत् क्षात्रधर्मास अनुसरून करा या बाबतीत जो आपले म्हणाऱ्ये अवमानील तो दडास पाया होईल'"

याप्रमाणे हे वर्णन असून यावरून या दुष्काळाचे वेळी मोठमोक्या राजाची देखील कशी शोचनीय स्थिती झाली होती याचे चित्र डोऱ्यासमोर उभे राहाते बहुतेक राजे-रजवाडे या काळीं दक्षिणेत आले.

६. दक्षिणेतील दुर्गांडीचा दुष्काळ—उपरिनिदिष्ट उत्तरभागातील दुष्काळानंतर महाराष्ट्रात व दक्षिणभागी इ० सन १४६८ पासून इ० सन १४७५ पद्यत पुन्हा भयकर दुष्काळ पडला या दुष्काळास 'दुर्गांडीचा दुष्काळ' अशी सज्जा आहे या दुष्काळाचे स्वरूपही अत्यत भयानक असें होते या वेळीं दक्षिण देश बहुश वैराण झाला होता या वेळीं दक्षिण देश सोङ्गन माडलिक, सस्थानिक, सरदार, जहागिरदार, पडित, कवि, विद्वान, शिल्पकारे पुन्हा प्राणभयाने उत्तरेस भटकू लागले गांगामटाचे घराणे या वेळीचे दक्षिणेतून उत्तरेकडे आले होते काशीस या घराण्याने पुढे वास्तव्य केले या वेळीं दक्षिणेत बहामनी नामक पाच मुसलमानी राजांचा अंमल बसलेला होता त्यापैकी बेदचंचे खुरीदशाही नांवाचे एक राज्य होते त्याचा सुमेदार दामाजीपत या नांवाचा होता हा दामाजीपत जगविल्यात ईश्वरभक्त म्हणून प्रसिद्ध आहेच या दुष्काळामुळे होणारे लोकांचे हाल त्याला न पाहवले गेल्यामुळे त्यानें सरकारी घान्यांचीं हजारों खडींचीं कोठारे सरकारी परवानगीवाचून गोरगरिबाना वांटन दिलीं या त्याच्या माहात्म्यास साजेशा कृतीमुळे त्याचा लौकिक पुढे सर्वत्र पसरला त्याच्यासबर्धी काही कलिपत तर काहीं खान्या अशा अनेक लहानमोठया आल्यागिका रचल्या गेल्या, परतु त्याच्यावर या कृत्यामुळे सरकारचा असीम रोष झाला आणि त्यानें दामाजीपतांचा बराच छळ आरभिला परतु तो हिरभक्तपरायण दामाजी त्या संकटातूनही ईश्वरकृपेमुळे शीरसलामत बाहेर पडला. आणि पुढे पुढे तर त्याचे सरकार त्याला परमेश्वर मानू लागले

याप्रमाणे या दुर्गांडीच्या दुष्काळाची श्रोटक इकीकत असून एका पाठीमाणे दुसरा असे हे भीषण स्वरूपाचे दुष्काळ हिंदुस्तानांत पडल्यामुळे आणि स्यातही मुसलमानी

जाचामुळे, वारवार घडून येणाऱ्या राज्यक्रांतीच्या काळात उत्तर हिंदुस्तानांतील स्त्री पुरुषांचे जीवित पाण्यावरील मुुडबुड्याप्रमाणे क्षणभगुर ज्ञाल्यामुळे उत्तरेतील अनेक क्षत्रिय राजघराण्यांतील तेजस्वी व राजकार्यधुरधर लोकांनी स्थानत्याग करून मुसलमानी जुलमाचा सपाटा ज्या विभागी कमी प्रमाणांत होता त्या विभागाचा निश्चयाने आश्रय केला त्या वेळी जीं अनेक राजघराणी दक्षिणेत आली होतीं, त्यांतील प्रमुख घरांने महणजे उदेपूरच्या सिसोदिया घराण्यापैकी सतराव्या शतकात स्वराज्याची प्राणप्रतिष्ठा करणाऱ्या श्रीशिवाजीचे भोसले घराणे हे होय

७. भोसले घराण्याची उत्पत्ति— उदेपूरच्या गादीवर राणा भीमसिंह असताना त्याची स्वरूपखनी पत्ती राणी पद्मिनी हिला प्राप्त करून घेण्याकरिता दिलीच्या अल्लाउद्दीन खिलजीने चितोडवर ३० सन १३०३ मध्ये स्वारी केली होती त्या वेळी पद्मिनीबरोबर हजारो क्षत्रिय स्त्रियांनी अग्रिंकुडात आपल्या प्राणाच्या आहुत्या देऊन क्षान्त्रधर्मांतील पातित्रत्याचा प्रभाव जणाचे निर्दर्शनास आणून दिला राणा भीमसिंह या चक्रमंकीत मारलां गेला न्याचा पुत्र जयसिंह राणा शत्रुचा सूड घेण्याच्या इरायाने काही विशिष्ट योजना योजन्याकरिता निवात अशा बनात गेला त्याने पुढे मुसलमानांशी अनेक टकरा दिल्या होत्या जयसिंह राण्याच्या मुलांचे नाव लक्षणसिंह राणा असे होते त्या लक्षण सिंहांचो मुलगा अजयसिंह राणा होता या अजयसिंहाने आपला धाकटा पुत्र हमीरसिंह याच्याकडे चे राज्यकारभाराचे काम सोषविले होते या कारणामुळे अर्थातच त्याचा वडील मुलगा सजनसिंह हा रांगे भरून दक्षिणेत निघून गेला हा पुकळ दिवस दक्षिणेत राहिल्यानंतर मग पुन्हा आपल्या वडिलाच्या राज्यात गेला होता सजनसिंहाचा पुत्र दिलीपसिंह राणा हा होता त्या दिलीपसिंहाचा मुलगा सिंहाजी राणा हा होय या सिंहाजी राण्याचा पुत्र भोसाजी राणा हा होय भोसाजी राण्याचा मुलगा देवराजजी राणा होय हे देवराजजी राणेच दहावे शतकात पुन्हा दक्षिणेत आले हे भोसाजी राण्याचे पुत्र महणून दक्षिणेत वडिलांचे नावावरून स्वतःचे कुळास भोसावत ऊर्फ भोसले महणवू लागले याना दोन पुत्र होते एक प्रतापसिंह राणा आणि दुसरे इद्रसेन राणा प्रतापसिंह राणा यांनी हिंगणी, बरडी, वेळ, स्वानवट, देऊळगाव, या गावाची पाटीलका व देशमुखी साभाळली होती दुसरे जे इद्रसेन राणा महणून होते, त्याचेपासून सातातरचे गादीचे वारस पुढे उत्पन्न झाले इद्रसेन राण्याचे शुभकृत्यराणा, त्याचे रूपसिंहराणा, त्याचे भूमिद्रसिंह राणा, त्याचे धापजी राणा, त्याचे बरहटजी राणा, त्याचे व्यकोजी राणा, त्याचे बाबाजी राणा, बाबाजी राण्याचे मालोजी राणा, मालोजीराण्याचे शहाजी राणा आणि त्या शहाजीराण्याचे पुत्र भारतसूर्य गोब्रह्मप्रतिपालक श्रीरामबद्रावतार श्रीमच्छत्रपति शिवाजी राणा महाराज हे होत याप्रमाणे दक्षिणेत येऊन कायम राहिलेले देवराजजी राणा भोसावत याचेपासून सोळावें पिंडीत श्रीशिवरायाचा अवतार झाला ही वशावळ कार प्राचीन अशी उपलब्ध आहे ती सातातरचे शेवटले राणा प्रतापसिंह याना इमजांनी ३० सन १८३९ साली पदचयूत केल्यावर यांनी कंपनी सरकारकडे स्वतःच्या राण्याच्या अपिलोत ३० सन १८४० मध्ये दाखल

केली होती या वशावळीचे नऊ सुटे बद असून प्रत्येक बदावर कंपनी सरकारचा शिक्का आहे त्यात श्रीविष्णुपासून २०५ वे पिढीत श्रीविकारायाचा अवतार दर्शविला आहे ही वशावळ इ० सन १८३९ त उद्देश्याचा राष्ट्रानी मान्य करून स्वत. दया वंशावळीत सामील करून घेतली दक्षिणेतील सातारचे प्रतापसिंह व आम्ही एकाच घराण्याचे आहोत असे मान्यता-पत्र लिहून त्यांनी तें सातान्यास प्रतापसिंह महाराजास पाठविले होते

C. प्राचीन राजगद्या — चितोडचा राणा विकमाजित याच्या वधानतर चितोडच्या गादीवर पृथ्वीराजाचा पुत्र बनबीर यास तात्पुरतें बसविण्यात आले या सधीचा फायदा मात्र बनबीराने अगदी पूर्णपणे साधून घेतला त्यानें राजधराण्यातील खाली पुरुषाचा वध करून तो स्वत मालक बनला विकमाजिताचा सहा वर्षाचा पुत्र उदय सिंह यास पत्रा नावाच्या दर्हने त्याच्याएवजी आपन्या पोटच्या गोळ्याचा बळी देऊन वांचविले होते ही गोष्ट विस्तारत आहे हा उदयसिंग वयात आल्यावर सर्व माड लिकांनी त्याचे आधिपत्य कव्रल केले तो चितोडच्या गादीवर स्थानापन्न झाला आणि बनबीर मग दक्षिणेत भटकला बनबीराचा सवध नागपूरच्या भोसले घराण्याचा मुळ पुरुष म्हणून येतो असा अदाज आहे ही गोष्ट इ० सन १८४१ मध्ये घडली

शालिवाहनाच्या आठव्या शतकात म्हणजे आज सुमारे अकराशे वर्षांपूर्वी दंतिरुग्म नामक जाधव वशातील पुरुषाने निजामहैदारादेवजवळच्या मानखेड येथे नवें राज्य प्रस्थापित केले होते पुढे काढी काळाने देवगिरीचा भिळम म्हणून एक राजा झाला, तो यादववशीच असून त्यानें सर्व महाराष्ट्र पादाक्रात करून गोव्यापर्यंत आपल्या राज्याची सरहद नेऊन भिडविली होती

शालिवाहन शके ११९४ आणि शके १२१२ म्हणजे अनुकर्मे इ० सन १८७२ आणि इ० सन १२९० मध्यील ताम्रलेख उपलब्ध झालेले आहेत ते रामचंद्राव ऊर्फ रामदेवराव जाधव नांवाने इतिहासांत प्रसिद्ध असलेल्या देवगिरीच्या जाधव घराण्याच्या राजांचे आहेत हेमाद्रि ऊर्फ हेमाडपत या नांवाचा ब्राह्मण याच रामदेवराव जाधव राजाचा प्रधान होता त्यानेच मोडी लिपि आणि हेमाडपती देवव्याचा नमुना द्या दोन नवीन गोष्टी दक्षिणेकडून म्हणजे सिलोन ऊर्फ लका या मुलखातून आपले राज्यात म्हणजे महाराष्ट्रात आणल्या असे म्हणतात या रामदेवराव राजाच्या काळातच ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरी केली याबद्दल ज्ञानेश्वरीत शेवटच्या अंग्यायात उल्लेख आहे तो असा की—

ऐसे उगी परीकाळी । आणि महाराष्ट्र मडकी । श्रीगोदावरीच्या कुळी । दक्षिणीला ॥१८०३॥ त्रिमुऱ्यनेक पवित्र । अनादि पचकोश क्षेत्र । जेथे जगावें जीवन सूत्र । श्रीमहालया असे ॥१८०४॥ तेथे युद्धवश विलासू । जो सकळ निवासू । न्यायानें पाळी क्षितिषु । श्रीरामचंद्र ॥१८०५॥ शके बारावें बारोत्तरे । तैं टीका केली ज्ञानेश्वरे । सचिदानन्द बाबा आदरें । लेखक जाहला ॥१८११॥ बहुतकाळ पर्वणी गोमटी । भाद्रपदमास कपिलाषष्टी । प्रतिष्ठाणी गोदातटी । लेखनकामाठी संपूर्ण जाली ॥१८१२॥ ओ०

यावरुन या राजाच्या कार्याच ज्ञानेश्वरी लिहिली गेली हे स्पष्ट होते शके १२३४ म्हणजे ह० सन १३१२ या वर्षी रामदेवराव जाधव मरण पावला, असे अविघाते इतिहासात आहे. या देवगिरीच्या जाधव घराण्याच्या राज्याची परिसमाप्ति दिलीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजी याने ह० सन १२४० मध्ये केली

याशिवाय शिलार वशाच्या तीन गाद्या कोकणात होत्या एक ठाण्याजवळ होती, दुसरी खारेपटणाजवळ होती, तिसरी कोल्हापुराजवळ होती या शिलार वशास देवगिरीच्या यादववशाने बुडविले होते यादववशाची आणखी एक स्वतंत्र गादी द्वारावती येथे भिलम राजाचे पूर्वी स्थापन झाली होती द्वारावती भैसूर प्रांतात असून तिला आता हलबिडु म्हणतात द्वारावतीसच धूरसमुद्र असेही नांव आहे

नल आणि भौर्य यांनी स्थापिलेल्या गाद्या शभर वर्षाच्या आतच चालुक्यांनी नामशेष केल्या पुढे कदंब यांनी गोमातकात गोवे येथे नवीन गादी स्थापन केली, ती शेवटी देवगिरीच्या यादववशाने बुडविली.

राष्ट्रकूट ऊर्फ राठोड आणि मानखेडचे यादव यांच्या गाद्या बरीच वर्षेपर्यंत चालल्या होत्या त्या अखेरीस देवगिरीच्या जाधव ऊर्फ यादव घराण्यास भिलाल्या चालुक्य ऊर्फ सालुके किंवा शिकें यांची आणि शिलार ऊर्फ शेलार यांची गादी देवगिरीच्या यादववशाने बुडविली द्वारावती येथील जाधववशाची गादी काफूर याने बुडविली देवगिरीचा यादववशाही पुढे लवकरच नामशेष झाला याप्रमाणे शालिवाहन शकाच्या द्वितीय चरणातच ठिकठिकाणच्या यादववशाच्या बहुतेक गाद्या बुडाल्या

शालिवाहन शके १२५० चे सुमारास कावेरी नदीचे कांठी विजयनगर येयें जाधव वशातील सगम नामक पुरुषांने पुन्हा गादी स्थापिली त्या ठिकाणी त्याचा मुलगा हरिहर याने राज्य केले शके १२७६ या वर्षी हरिहराचा पुत्र बुक्कराज हा गादीवर होता पुढे शके १४८६ मध्ये आदिलशाही आणि कुतुबशाही या तीन राज्यांचे संस्थापक आदिलशाही, निजामशाही व कुतुबशाही या तिघांनी मिळून विजयनगरची गादी बुडविली यादव भौर्य, प्रमार ऊर्फ पवार, यादव ऊर्फ जाधव, कदम ऊर्फ कदम, चालुक्य ऊर्फ सालुके अथवा शिकें, राष्ट्रकूट ऊर्फ राठोड, भोसले ऊर्फ शिसोदे, नल ऊर्फ नलावडे किंवा नलोडे व वर्गे खत्रियांनी नर्मदेच्या उत्तरेस म्हणजे महाराष्ट्र व तैलंगण या मुलखात ह० सनाच्या अकराव्या शतकापासून सोळावे शतकापर्यंत म्हणजे पांच सहशे वर्षे राज्य केले.

राजपुताना ऊर्फ राजस्थानातील प्राचीन गादी म्हटली म्हणजे जेसलमीरची गादी होय. हा जेसलमीरचा राजवंश स्वतंत्र भट्टी म्हणवून घेऊन शालिवाहनाच्या वशार्थी आपला खंबध लावतो जोधपूरने राठोड हे कनोजचे राठोडाचे वंशज होत काऱण कनोजाचे राज्य मुसलमानांनी बुडविल्यावर तेथील राजवशाने मारवाडात जोधपूर येयें रस्ती होऊन पुढील व्यवस्था केली राजघराण्याची दक्षिण व उत्तर हिंदुस्तानची एकच

*



शाहू छत्रपती.

*

सांखली असून हीं सर्व घरार्णी प्राचीन क्षत्रियांची आहेत हे नव्यानें सांगवयास नकोचे या सर्व राजघराण्याचा व त्यांच्या देशविभागांचा विचार केला तर जेसलमीरचे शालिवाहन ऊर्फ साळुके, जोधपूर व कनोजचे राष्ट्रकूट ऊर्फ राठोड, जयपूरचे नल ऊर्फ नलोडे, उदेपूरचे शिसोदे ऊर्फ भोसले, कुतल देशातील मोरबनचे मोरे ऊर्फ मार्य, पूर्व महाराष्ट्राचे पांडण, पश्चिम महाराष्ट्र व द्रविड देशचे केशर ऊर्फ वडुकर, वनवासी ऊर्फ कर्नाटकचे कदब, तामील देशातील कांची नगरीचे पळव ऊर्फ पालव, आणि, दक्षिण महाराष्ट्रातील कुतल देशचे नंद याप्रमाणे क्षत्रिय राजघराण्याचा इतिहास दृष्टेपत्तीस येतो

राजवशप्रणालीचाच जर ऐतिहासिक दृश्याने कालसाधन करून विचार करावयाचा असला तर तो असा निष्पत्र होतो —

इ० सनापूर्वी ७०० पर्यंत आर्यांचे दक्षिण महाराष्ट्रात राज्य नव्हते

इ० सनापूर्वी ७०० ते इ० सनापूर्वी ३५० दक्षिण महाराष्ट्रात आर्यांच्या वसाहती

इ० सनापूर्वी ३५० ते इ० सनापूर्वी ७३ महाराष्ट्रात आर्यांची राज्ये.

इ० सनापूर्वी ७३ ते इ० सन २१८ शालिवाहन किंवा आंग्रेमृत्य

इ० सन २१८ ते इ० सन ५५० अभीर ऊर्फ अहीर, राष्ट्रकूट वर्गे

इ० सन ५५० ते इ० सन ७५३ पूर्व चालुक्य

इ० सन ७५३ ते इ० सन ११८९ उत्तर चालुक्य

इ० सन ११८९ ते इ० सन १३१८ जाधव ऊर्फ यादववश

इ० सन १३१८ ते इ० सन १३४७ दिलीच्या सुलतानाचा वश

इ० सन १३४७ ते इ० सन १६५० बहामनी राज्ये

इ० सन १६५० ते इ० सन १८६० मराठेशाही

यानंतर मुढे इग्रजशाही सुरु झाली सातारचे शेवटचे छत्रपति शाहजी महाराज ऊर्फ अप्पासाहेब (प्रतापसिंह महाराज यास पुण्याच्या नातूच्या कारस्थानामुळे इ० सन १८३९ मध्ये सातारच्या गादीवरून पदद्वयुत करून त्याचेच बऱ्यु शाहजी महाराज ऊर्फ अप्पासाहेब यांस गादीवर बसविले होतेते) हे इ० सन १८५७ सालच्या बङ्डांत सामील होते, असा त्यांच्यावर पुण्याच्या चित्पावन ब्राह्मणांच्या साश्यानें आरोप ठेवून इग्रजांनी सातारचे राज्य इ० सन १८६० सार्ली खालसा कलें तेव्हा मराठेशाहीची सातारची एक शाखा बुडाली. परंतु शिवाजी महाराज याचे नातू संभाजी महाराज (राजाराम महाराजांचे पुत्र) हे कोल्हापूरच्या छत्रपतीच्या गादीचे मूळ संस्थापक होते त्या छत्रपतीची कोल्हापूरची मुख्य गादी आजतागायत्र चालू आहे इ० सन १८१८ सार्ली पेशवाई बुडाली

याप्रमाणे राजगावांसवधीचे ऐतिहासिक विवेचन आहे त्यातल्या त्यात सातारची मरात्यांची गादी नातू प्रसूति पुणेरी ब्राह्मणी टोळीने अंगावर रोमांच उभे राहातील अशी कपटकारस्थानें व निमकहारामणांची भलभलर्ती कृत्ये आचरून लग्यास नेली. या कारस्थानांची हक्कीकत हूद्यविदारक आहे.

९. मराठेशाहीचा खून—सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी महाराष्ट्राची स्थिति मोठी विचित्र होती रावणासारख्या मदोनमत क धर्मवैद्या औरगजेबाबूच्या तापत्रयामुळे महाराष्ट्राचा कठी प्राण आलेला होता हिंदूच्या शिखासूत्रांची होकी व हिंदुधर्मांची राख रागोली होऊन आपल्या मायबहिर्णीच्या व लेकीसुनांच्या इजत अबूची भर चव्हाऱ्यावर धुळधाण उडू पाहात होती आणि सर्व महाराष्ट्रभर जुलुमाचे बड कहर कलन सोडीत होतें मुसलमानांचा दरारा प्रत्यक्ष यमराजापेक्षाही अधिक तीव्रतम असा वसला होता हिंदूची अवस्था खाटकाच्या मेढ्या-बक्क-याप्रमाणे ‘अजापुत्रं वर्लि दद्यात्’ अशी अत्यत हलाखीची झालेली होती अशा अनुपमेय अनाचाराच्या अधकारमय साम्राज्यात शिवरायरूपी रवीचा उदय जर झाला नसता तर आज हिंदु धर्मे आणि हिंदु समृद्धि हे दोन्ही शब्द नामशेष होऊन हिंदुस्तानचे नांव यवनस्तान पडले असते ‘जो न होत शिवाजी तो सुन्नत होत सबोकी’ या वचनात बरेच तथ्य आहे परतु अशा आणीबाणीच्या वेळी महाराष्ट्राचा प्रखर भानु श्रीमन्त्रपति शिवराय उदयाच्चलावर दृग्मोऽचर झाला आणि त्याने आपल्या अलोकिक तेजाने अधकारमय बनलेला महाराष्ट्र स्वातंत्र्याच्या ल्हख प्रकाशाने पुनीत केला या गोत्राह्यप्रतिपालक शिवरायाने प्रस्थापित केलेल्या मराठेशाहीचा मुडदा कोणी आणि कसा पाडला याचाच ऐतिहासिक दृष्ट्या छडा लावणे कर्तव्य आहे

श्रीशिवरायांनी स्थापिलेल्या स्वराज्याच्या सातारच्या गादीवरील शेवटले राजे छत्रपति प्रतापसिंह महाराज हे होते इ० सन १८१८ साली पुण्यातील पेशवाईचे उच्चाटण बाळाजीपत नातूरी केल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने प्रतापसिंह महाराजाना त्याच्या पूर्वजाच्या सिहासनावर बसविले होते गादीवर बसण्यापूर्वी त्याना स्वामीद्वाही पेशव्यानी सहकुटुंब सहपरिवार सानांयान्या अजिक्यतारा नावाच्या किळधात अनेक वर्षे कैदेत ठेवले होते

प्रतापसिंह महाराज सिंहासनाधिष्ठित होतांच त्यानी राजकारणाची घडी नीट बस-विली आणि मग ब्राह्मणेतर समाजाच्या सामाजिक, धार्मिक उच्चतीकडे त्यांनी लक्ष पुरविले अर्थातच हैं त्यांने करणे ब्राह्मणाना आवडले नाहीं कारण ब्राह्मणेतर समाज सामाजिक व धार्मिक बाबनींत शाहाणा होणे म्हणजे पर्यायानें ब्राह्मणाचा पोटमारा होण्यासारखे होते सामाजिक व धार्मिक पड्याच्या आडून ब्राह्मणाना जो यथेच्छ मलिदा सतत मिळत होता त्यास खड पडणार या हिनेक व स्वार्थी भावनेने ब्राह्मणांची डोर्की महाराजाविरुद्ध निरनिराळे घातकी डाव निर्माण करू लागली बाळाजीपत नातु या नोवाच्या एका ब्राह्मणाने प्रतापसिंहावर किटाळे आणण्यास प्रासुद्यानें पुढाकार घेतला होता ह्यजोकडून मिळणांन्या जहागिरीच्या लचक्याला चटकलेल्या ज्या नराधमाने शनवारवाड्यावर ‘इश्जी झेड’ फक्कविण्यास मार्गे पुढे पाहिले नाहीं, तो प्रतापसिंहाला गाढण्यास मार्गे पुढे पाहाणार थोडाच होता ।

या नातूला आणखी चितामणरात्र सांगलीकर, बाळाजी किंवे, बाळभट जोशी,

बाळकोबा केळकर, नागो देवराव, भोरचे पतसचीव, कृष्णाजी सदाशिव भिडे, सखाराम बळाळ, महाजनी, महादेव सप्रे, भाऊ लेले इत्यादि ब्राह्मणमुक येऊन मिळाले, व बेइमानी-चा डाव खेळण्यास या ब्राह्मणवीरांनीही नातूजवळ कबुली दिली एवढेच नव्हे तर कुन्हाडीचा दाढा अपासाहेब भोसले (प्रतापसिंहाचा खास धाकटा भाऊ) हाही या कपूस येऊन मिळाला या योगाने या त्याच्या कारवाईस अतिशयच उत आला आणि त्याना अस्मान् ठेंगणे ज्ञात्याप्रमाणे वाटू लागले अपासाहेब भोसल्यास ते वाटेल तशा मायावी मानमरातबांनी खूप ठेवू लागले तसेतसा हा भोवा मराठा वीर फुर्गन जाऊन आपल्या खास भावाचा नायनाट करण्यास सज होऊ लागला या त्याच्या कारस्थानांत एक दोन शकराचार्यही गुरफटलेले होते या सर्व कपूने कपनीसरकारच्या गव्हर्नरापासून तों थेट सातारच्या रेसिडेंटापर्यंतच्या सर्वे पात्रांना आपल्या कपटी मध्यप्रयोगाने भारून टाकले होते आणि म्हणूनच सर जेम्स कारनाक पासून तों थेट रेसिडेंट कर्नल ओव्हान्सपर्यंत सर्वजण मत्रमुग्ध सापाप्रमाणे नातूच्या कपटी कारस्थानाम बळी पडलेले होते घरभेद्या अपासाहेब भोसल्याला ता २४ मार्च १८३९ रोजी नातूने रेसिडेंट ओव्हान्सच्या चरणावर नेऊन घातले कपनीसरकारच्या गव्हर्नरापर्यंत सर्वांना प्रतापसिंहाविरुद्ध चिशावून देऊन आणि हा राजा इंग्रजाचे राज्य उल्थून पाडण्याचा गुस कट करीत आहे, आस्ही याबद्दल सर्व पुरावे माबाप सरकारचरणी रुजू करितो, असा मत्र फुकून नातूकपूने रेसिडेंट ओव्हान्सला आपले तोड बनविले याप्रमाणे ओव्हान्सद्वारे राजकीय भडका प्रतापसिंहाविरुद्ध उठवून देऊन लगेच तिकटे चितामणराव सागलीकरानी वेदोक्त-पुराणोक्त तटा उपस्थित करून छत्रपतीच्या विरुद्ध कपनी-सरकारकडे धार्मिक जुलुमाबद्दल फिर्यादीच्या अर्जांची भेडोळी बनवून ती रवाना करून दिली या अर्जावर्च हे धर्मवीर थांबले नाहीत, तर कपनीसरकारच्या मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या छावण्यापुढे उमे राहिन त्यानीं धार्मिक ब्रष्टेबद्दल प्रतापसिंहाविरुद्ध प्रत्यक्ष रीतीनेही खूपच बेगडी आकांडताडव व कोल्हेकुर्हे केली चितामणरावाने तर नातूने व्याही नीलकठशास्त्री थते याच्या अध्यक्षतेखाली क्षत्रिय मरात्याना व कायस्थ प्रभूना शूद्राधम चौडाळ ठरविणारे नकली प्रथ प्रसिद्ध करण्याची एक मोठी गिरणीच सांगलीस काढली होती चितामणराव सांगलीकराने तर आपल्या अधिम हृदयाची भरपूर पारख जनतेस करून दिली त्याने 'प्रतापसिंह छत्रपती हा हिंदून नव्हे, हा हिंदुघर्षाचा वैरी आहे' अशा अर्थाचे मोठमोठे जाहीरनामे काढून ते शहरोशहरीं व खेडोपाडी भिंतीना लावून दिले आणि लोकसमुदायांत वाटले ज्या छत्रपति शिवाजी महाराजानी या कृतज्ञ ब्राह्मणांच्या बापजायाच्या शेंड्या व जानवीं सलामत राखलीं, त्याच शिवाजी महाराजांच्या अस्सल वेशजाविरुद्ध हे ब्राह्मण असले अनुचित व अमानुषत्वदर्शक प्रलाप काढू लागले हें एक दुनियेतील नवेच आर्थ्य क्षाले पण तें कर्म आचरताना ब्राह्मणांना मात्र तिळमात्राही दिक्कत वाटली नाही तरें करण्यात त्याना पुरुषार्थीच वाटत होता स्वतःच्या हराग्यावोर-पणाची त्याना कल्पना होती कीं नाही कुणास ठाऊक !

एवढे सर्व ज्ञाले तरी नातूकपूच्या मार्गीतोल एक कांटा मात्र निघू शकेना तो कांटा म्हटला म्हणजे उयाला आद्यछत्रपति शिवाजीमहाराज 'बालाजी माझा प्राण आहे' असें म्हणत असत त्या बाजी प्रभु चिटणिसाचा अस्सल वशज बळवतराव मल्हार चिटणीस हा होय हा कांहीं केल्या वशीभूत होईना व त्याच्या कारस्थानासही मदत देईना तेव्हा नातूकपूने जनरल ओव्हन्सकडून त्याला बिनचौककशीने अचानक पकडून पुणे येथील जेलात टाकले अशा रीतीने हा कांटा निघून गेल्यावर नातूने वाटेल तसे खोटेनाटे दस्त-ऐवजी पुरावे बनविले आणि रेसिडेंटासमोर प्रतापसिंहाविरुद्ध खोऱ्यानाऱ्या जबान्या देववित्या बाल्कोबा केळकराने बनावट सहा व शिक्क तयार करण्याचा मक्ता आणणा कडे घेतला चितामणराव सागलीकरानीं शकराचाचायीजवळून खोटीं आजापत्रे लिहून घेतलीं प्रतापसिंहाने गुस कट उभारला आहे या लटक्याच सौंगाची झडती कपणी-सरकारासमोर देण्याचा चंग खुद नातूने बाधला हैबतराव व आत्माराम लक्षण या ब्राह्मणेतर पात्राना हाताशीं धरून बालाजी काशी किंवे हा बनावट राजद्रोही पत्रे, खलिते, अजर्या वर्गे तयार करण्याच्या उद्योगात गुंतला होता अशा रीतीने प्रतापसिंह महाराजांना गाडण्याच्या दुष्ट नाटकाची सर्व रगीत तालीम जऱ्यत तयार ज्ञात्यावर त्याचें बरेच कारस्थान शिजत आले प्रतापसिंहावर राजद्रोहाचें किटाळ आणण्यात त्याच्या हेतूची बरीच सफलता झाली गोव्याच्या पेरुंगीज सरकारशी सधान बांधून इग्रजाना हुसकून लावण्याचा प्रतापसिंहाचा नसलेला मनोदय कर्फेन्याने सत्यत्वास पोंचला ही गोष्ट महाराजांना कळली नव्हती असें नाहीं, परतु आणण जर कपनीसरकारशी अशा रीतीने वागतच नाहीं तर आपले काय होणार आहे, या भावनेने ते स्वत्थच राहिले होते

असे होता होता ता २२ ऑगस्ट १९३९ रोजी मुर्बीचे गव्हर्नर सर जेम्स कारनेंक आपल्या लवाजम्यानिशीं नातूकपूने शिजवून ठेवलेली गुस कटाची हडी फोडण्यासाठी सातान्यास येऊन दाखल झाले महाराजाना निमत्रण जाताच दुपारी तीन बाजता ते त्याच्या भेटीस गेले त्या वेळीं त्याच्यामध्ये जे भाषण झाले त्याचा मतलब थोडक्यात खालीलप्रमाणे होता

सर जेम्स—तुम्ही आमच्याविरुद्ध गुस कट चालविला आहे आणि त्याबद्दलचा सर्व पुरावा मजजवल आहे

प्रतापसिंह—मी आणणाविरुद्ध कोणता गुस कट केलेला आहे? ही गोष्ट अगदीच बनावट आहे या बाबतीत आणण माझी उघड चौकशी करावी.

सर जेम्स—खन्या खन्या सर्व गोष्टी मला माहीत ज्ञात्या आहेत आता पुढ्हा उघड चौकशी कशासाठी करावयाची! चौकशी वर्गरेच्या भानगडीत पडण्याकरिता मला आता वेळ नाहीं मी सांगतों त्या जबानीपत्रकावर तुम्ही मुकाब्ल्याने सही करून या

प्रतापसिंह—आपल्याला वेळ नसेल तर मी सर्व कागदपत्र ओव्हन्स साहेबास दाखवून त्याची खाली पटवून देईन. माझ्यावरील या किटाळाचा योग्य न्याय न्याया एवढीच इच्छा आहे कपनीसरकारशी मी केंव्हाही दुजाभाव ठेवून बागलों नाहीं.

इंग्रजसरकारच्या मैत्रीसाठी मी प्रसर्गी विहिरीत उडी सुद्धा घेईन. परंतु असल्या भळत्याच किटाळावर कबूलीजवाब देण्यास माझा प्राण गेला तरी मी तयार होणार नाही. सत्यासाठी प्राण गेला तरी पर्वी नाही !

सर जेम्स—महाराज ! मी म्हणतो तसें मुकाटधानें करा तुमचा त्यांत फायदाव आहे नाही तर तुमचे हे राज्य राहणार नाही हे लक्षात ठेवा

प्रतापसिंह—मी राज्याची अपेक्षां कर्वाचं केलेली नाही इंग्रजसरकारची मैत्री मला पाहिजे बिनचौकशीने बनावट आरोप कबूल करून राज्यावर राहण्याची इच्छा मी केंव्हाही घरणार नाही तुमची इच्छा असेल तर आताच माझे राज्यकारभार हिस्कावून घ्या ! खुशाल भीक मागून मी आपले पोट भरीन. माझ्या विटणीसाप्रमाणे मला तुरुगात डांबावयाचे असेल तर तसेही करा ! त्यास माझी ना नाही आता मी तुमच्या बंगल्यावरच आहे, तेव्हा माझे काय वाटेल तें करण्यास तुम्हास सुभा आहे आपल्या मर्जीप्रमाणे माझें कांहीही करा, मी येथून परत घरीच जात नाही, म्हणजे तर शाळे ना ?

सर जेम्स—अहो ! असे करू नका मी सांगतों त्याप्रमाणे गुपचुप सही करून या आणि मोकळे व्हा नाही तर मला वेगळीच तजवीज करावी लागेल

प्रतापसिंह—तुम्हाला काय वाटेल तें तुम्ही करा पण खोद्या गोष्टीबद्दल मी लेखी जबानी देणार नाही

प्रतापसिंहाच्या या सत्यप्रिय वर्तनाबद्दल व त्याच्या स्पष्टोस्तीबद्दल स्पष्टीकरण कर-ताना पार्लमेंटपुढील व्याख्यानात भेजर जनरल रॉबर्ट्सन यांनी असे उद्वार काढलेले आहेत की—

“ The conduct of the Raja of Satara would do honour to the best days of ancient Rome and is in my opinion in it self a sufficient reputation of all that has been urged against him ”

म्हणजे, प्राचीन रोमन साम्राज्याच्या नैतिक सुवर्णयुगाला साजेसेच वर्तन महाराजानी केलेले आहे त्याच्या सत्याप्राही तडफोतच त्याच्या विरुद्ध रचलेल्या बनावट किटाळाचा फोलकटपणा सिद्ध होत आहे

यावरून असें दिसते की, रॉबर्ट्सनला सुद्धां प्रतापसिंहावर नसतें किटाळ उपस्थित करणे कसेसेच वाट होते व त्यांनाही महाराजाच्या बाणेदारपणाबद्दल आदर वाटत होता.

अखेर हें प्रकरण भडकता भडकले आणि तोफखाना, घोडेस्वार इत्यादीसह ता. ३१ ऑगस्ट १८३९ रोजी एक पलटण पुण्याहून निघून ता ४ सप्टेंबर रोजी दुपारी दोन बाजता सातान्यास येऊन थडकली प्रतापसिंह महाराजानीं निःशर्क सत्याप्राह करण्याचे ठरविले होते त्यांनी स्वतः सैनिकांची शळें काढून घेतलीं. बालासाहेब सेनापतीचे कमरेची समझेर काढून घेऊन त्यासही निःशर्क केले राजबाड्यातील

पटांगणाच्या सर्व तोफातील दारू काढून घेऊन त्या पाण्याने भुवून रिकाम्या करविल्या आणि अशा रीतीने सर्व सातारा शहरभर निःशब्द सत्याग्रह पुकारला

ता ४ सप्टेंबर १८३९ ची सध्याकाळ येऊन ठेपली स्वराज्यदेही आपासाहेब भोसला आणि महाराष्ट्राच्या मानेवर सुरी फिरविणारा कसाब बाळाजीपत नातू या दोघाच्या आधिपत्याखालीं गोऱ्या सोजिराच्या पलटणी सातारा शहरची सर्व नार्कीं अडवून उभ्या राहिल्या रोसिडेट ओव्हन्स हे इकडे तिकडे पाहाणी करू लागले प्रतापसिंहाने निःशब्द सत्याग्रह पुकारला असेल अशी त्याची खाली प्रथम दर्शन ठामपणे होऊ शकली नाही पण पुढे मात्र त्यांना या गोष्टीत सत्याचा सोळा आणे अश दिसू लागला सातारा च्या सर्व पजाजनाना आपापली भोजने उरकून निंदेची तयारी केली खुद प्रतापसिंह महाराज भोजनोत्तर आपल्या महालात खुशाल झोर्पा गेले

सरासरी मध्यरात्रीने सुमारास नातूच्या कानधुसणीस यश येऊन प्रतापसिंहाच्या राजवाड्यामध्ये गराडा पडला घरभेदा आपासाहेब पुढे, त्याच्यामागे रोसिडेट ओव्हन्स आणि बरोबर चार पाच गोरे सोजीर अशी टोळी महाराजाच्या वाड्यात मुसली. राज वाड्यातील पवित्र स्थलाची, जनानखानाच्याची वर्गेरे पर्वा न करता ही चांडाळांकडी एकदम महाराज निजले होते तेथे येऊन ठेपली कुळाडीचा दाढा आपासाहेब याने 'हे आमचे दादा' असे बोटाने दाखवून देताच कर्नल ओव्हन्सन खस्कन महाराजांना निद्रा वस्त्रेतूनही पलगावून खाली ओढले, आणि 'आमन्यावरोवर चला' असे म्हणत महाराजाच्या मनगटास वरून खेंचालेची मुऱ्य केली छत्रपतींनी सत्याग्रह पुकारला असल्यानें काहीही जबाब न देता ते सुकाढ्याने चालू लागले या वेळी ते फक्त एक माडचोलणा नेसलेले होते त्याशिवाय अगावर दुसरे काहीही वस्त्र नव्हते छत्रपतींची अशा उठऱ्या बोडक्या स्थिरीत उच्चलबांगडी झालेली बघून जनानखान्यात कहर उडाला चाकर नोकर भयभीत होत्साते हातात दिवऱ्या येऊन संरावेरा धावपळ करू लागले अगदी सर्वत्र एकच आकात उडाला ओव्हन्सनें महाराजाना राजवाड्याबाबूर आणल्यावर त्याना एक पालखात टाबले एक मिनिटाचे आत गोऱ्या सोजिराच्या देखरेयीखालीं व पलटणीसह पालखी चालू झाली तो मुमार अगदी निद्रातर्गत शाततेचा म्हणजे सरासरी मध्यरात्रीचा होता, तरी सर्व नगरवासी नरनारींना सातान्याचे सर्व रस्ते भरगाच भरले होते आपला बाप-प्रतापसिंह छत्रपती—अशा उठऱ्या बोडक्या स्थिरीत धरून नेत आहेत हें हृदय-विदारक दृश्य बघून ते ढसढसां रटू लागले रामवनवासाची या वेळी पुनरावृत्ति झाली, ही एकच गोष्ट त्या वेळची स्थिती दर्शविण्यास उपयोगी व साम्यत्वदरीक आहे

क्रिस्टोल नामक गोऱ्या साजिराच्या आधिपत्याखालीं पालखी सातारच्या हृदपार झाली इतक्यात अप्पासाहेब भोसल्याच्या विथावणीवरून सेनापति बाळासाहेब भोसल्याना पकडून कांहीं सोजिराना धावत धावत छत्रपतीच्या पालखीजवळ नेले. आणि त्यांनाही त्याच-महाराजांना ज्या पालखात डाबले होते त्याच-पालखात कोऱले. बाळासाहेबांनी ताडकन् पालखीच्या बाबूर उडी मारली आणि ते आवेशयुक्त स्वरानें म्हणाले,

“ खबरदार ! ज्या छत्रपतीच्या पायाला स्पर्श करण्याची आजपर्यंत कोणाचीही ताकद झाली नाही, त्याच्या बरोबरीस बसून मी छत्रपतीच्या तक्ताची अवहेलना करू काय ? मी जरी निःशळ असलो तरी अशाही स्थितीत पन्नासाला लोकविण्यास ममर्य आहे हे लक्ष्यात ठेवा ! ”

या बाळासाहेबाच्या उत्तराने सर्वांचा बराच नक्षा उतरला महाराजाची पालखी पहिल्या दिवशी आठ मैल नेण्यांत येऊन निंबगाव येथे सर्वांचा पहिला मुक्काम झाला त्या ठिकाणी गाई म्हशी बाघण्याच्या गोळ्यात, जेथे शेण आणि मूत्र सर्वत्र पसरलेले होते, उदीर, झुरळे, पिसवा, डास इत्यादिकाचा सुळसुळाट होता अशा गलिच्छ जारी, छत्रपतीना आणून बसविले दुसऱ्या दिवशी मागोमाग महाराजाचा कविलाही येऊन दाखल झाला गाई-म्हशीच्या गोळ्यात हिंदूचा बादशाहा हरामग्वोर ब्राह्मणाच्या कपटामुळे पडलेला पाहून राज्यवैभवात लोकणाऱ्या नियांचे अतःकरण शतश, विदीर्घ झाले आपला प्रियकर बाप, सातान्याचा छत्रपति, हिंदू स्वराज्याचा हिंदू बादशाहा, गाई-म्हशीच्या गोळ्यात वस्त्राशिवाय बसलेला पाहून गोजिराबाईने एक आर्त स्वरात किकाकी फोडली व ती तकाळ बेशुद्ध पडली गोजिराबाई या वेळा आठ महिन्यांची गरोदर होती बेशुद्ध पडताच तिचा गर्भपात आला चहकडे जगल, वैन्याच्या केंद्रेत माणसे सापडलेली, अशा स्थितीत त्या विचारीच्या औषधपाण्याची कशी दाद लागणार ! तिचे दैव बलवन्तर म्हणून या प्रसगातून ती बाचली

नातूने बाळासाहेबाच्या धाकामुळे टरकून जाऊन ओळ्हान्स साहेबाच्या कानात फुसकी मारली व बाळासाहेब सेनापतीस पकटण्याचे वारट त्याच्याकडून सोडविले. वारटातील मजकूर असा होता की, “ सातान्यास तुम्हास लाळो हपयाचे देणे आहे, तें केडल्याशिवाय सातान्याच्या बाहेर तुम्हास जाता येत नाही ”

हा आरोप पोकळ निर्माण केलेला होता हे सागावयास नकोच कसेही करून महाराजाचा व सेनापतीचा सबव तोडण्याचे ते एक कपटी कारस्थान होते तरी पण दुसऱ्या मुक्कामावर वारटाची टोळी येताच आपल्या व सेवकाच्या अगवरील दागिने सेनापतीने देऊन त्या शिपायाना परत रवाना करून दिले वाटेत बाळासाहेब सेनापतीस आमाशाच्या आजार उद्भवला रक्त पटू लागले ओळ्हान्सजवळ त्यांनी-खुद छत्रपतीनी- औषधोपचारासाठी मुक्काम करा म्हणून विनति केली परंतु हूद्यविदारक दृश्य बघूनही त्या गृहस्थाला किंचितही दया उत्पन्न न होता त्यानें ती विनवणी अमान्य करून आपली नियमित घोडदौड चालूच ठेवली बाळासाहेबाच्या अन्नपाण्याचीही व्यवस्था होत नव्हती. अखेर एका मुक्कामावर क्रिस्टॉल साहेबाची सहज लहर लागली म्हणून मेणा उघडून पाहातात तो बाळासाहेबांचे प्रेत कुजून त्याला धाण सुटलेली होती बाळासाहेबाच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर दोन दिवसानीच त्याच्या पत्नीने प्राणत्याग केला.

अशा रीतीने बाळाजीपत नातूने आपल्या ब्राह्मणी कारस्थानाच्या तिरडीवर अप्या-साहेब भोसल्याच्या हातून ठार केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या मुड्याची प्रेतयात्रा बना-

रसला पोचेपर्यंत वाटेत अनेक हृत्या घडल्या बनारसला महाराजांना केंद्रेत टाकले आणि अशा रीतीने शेवटीं ब्राह्मणी कारस्थान भरपूर फळास आले बाळाजीपंत नातूरे कंपनी-सरकारकडून जहागिर्या मिळविल्या अप्पासाहेब भोसल्याने दिवाणगिरी मिळविली, नौबतीचे अधिकार मिळविले, बाळा जोशी नावाच्या वाईच्या एका हल्कट ब्राह्मणाला त्याच्या खटपटीबहुल जहागिरी बाक्षिस दिली गेली आणि नातूरे परात्पर गुरु रेसिडेन्ट बोब्हान्सुसाहेब यांना मुर्झिसरकारच्या शिफारशीवरून वार्षिक चारष्ठे पोंडीचा आदा मस्तिशा सुरु झाला

सख्या थोरल्या भावाच्या सर्वस्व धाताच्या पापाने विभूषित सालेया अप्पा-साहेब भोसल्याने ता १६ नोव्हेंबर १८३९ रोजी आपणास राज्याभिषेक करवून घेतला या अप्पासाहेब भोसल्याचे राज्याभिषेकप्रसंगी ज्या ब्राह्मणांनी वाटेल तशी त्याची हांजी हांजी करप्प्यास कमी केले नाही, व ज्यांनी कोहीं कालपर्यंत अप्पासाहेबावर भोठीच माया दाखविली होती, त्याच पुणेरी चित्पावनी ब्राह्मणांनी अप्पासाहेब भोसले सन १८५७ सालच्या बढात साम्रील होते असा आरोप त्याच्यावर इग्रजांतरे शांतीत करून सातारची मराठेशाही इ० सन १८६० मार्ली नामशेष केली ही गोष्ट अमानुषपणाची ढळढळीत साक्ष देणारी आहे अशा रीतीचा मराठेशाहीच्या खुनाचा हृदयद्रावक व कपटी कारस्थानांनी ढबडबलेला इतिहास आहे



प्रकरण चवदावे राक्षस आणि वानर

प्राचीन राक्षस—राक्षस हा शब्द पुराणात वाचताक्षरीं तो एक भयकर मतुष्य-देहधारी पण बलाद्य व विद्रूप असा प्राणी होता, अशी कल्पना येते रामायणात राक्षसांच्या उत्पत्तीसंबंधानेने कथाभाग आहे त्यावरून इतकेच सिद्ध होतें कीं, मूळतः राक्षस हेच लोक-रक्षक व लोक-पालक होते या विषयीं पुढीलप्रमाणे उल्लेख आहे:—

रक्षाम इतियैरुक्तं राक्षसास्ते भवतुवः ।

यक्षाम इतियैरुक्तं यक्षाण्व भवतुव ॥१३॥

—वा० रामायण, उ० ४

वेदकाळी ज्याना दस्यु—असुर ही सज्जा देण्यात आली, त्यानाच रामायणकालांनंतर राक्षस असें नांव देण्यात आले मूळतः राक्षस आणि असुर हे एकच रामायणात राक्षसांच्या उत्पत्तीसंबंधानेने जे वर वर्णन दिले आहे, त्याचा आशय असा आहे:—

“प्राचीन काळी प्रजापतीने प्रजा उत्पन्न केली तेव्हा प्रजाजनार्नी ‘आम्ही काय करावै’? असा प्रश्न केला प्रजापतीने त्याना ‘रक्षण करा’ असें सांगितले त्यावर कित्येकानीं ‘रक्षाम.’ म्हणजे आम्ही रक्षण करतो असे उत्तर दिले, आणि कित्येकानीं ‘यक्षामः’ असें म्हटले त्याची गणना यक्षात—उपदेवतात—म्हणजे क्षात्रतेजहान अशा सान्तिक लोकात करण्यात आली ‘रक्षाम’ असें ज्यानी म्हटले त्याना राक्षस अशी सज्जा प्रजापतीने दिली यावरून येते कीं, जनतेचे रक्षण करण्याचें काम वीर्यशाली राक्षसांकडेच होतें, व एकांच कुळात राक्षस आणि यक्ष हे उत्पन्न झाले उदाहरणार्थ, रावणाचा सख्या बधु कुबेर हा ‘यक्ष’ होता विभीषण हाही रावणाचा भाऊ होता, पण त्याला राक्षस म्हणत नसत अमरकोशात राक्षस म्हणजे पूर्वदेव असा उल्लेख सांपडतो

X X X

राक्षसः कौणपः क्रव्यात्क्रव्यादोऽश्रय आशरः ॥५९॥

रात्रिचरो रात्रिचरं कर्मुरो निकषात्मजः ।

यातुधानं पुण्यजनो नैर्झतो यातु रक्षसो ॥६०॥

यावरून असें दिसून येत आहे कीं, राक्षसांस पूर्वी देव म्हणत असत हे रात्रीचे वेळी पाहारा करून प्रजाजनांचे रक्षण करीत असत सबब त्याना पुण्यजन अशीही सज्जा देण्यात आलेली आहे मलुस्मृतीत त्याचीं लक्षणे दिली आहेत तीं देखील त्याच्या देव-त्वाची साक्ष पटवितात

अक्रोधनः शौचपराः सततं ब्रह्मचरिणः ।

न्यस्तशङ्का महाभागाः पितरः पूर्वदेवताः ॥

क्रोध न करणारे, स्वच्छतेने वागणारे, सतत ब्रह्मचर्य पालन करणारे, शब्दानें कधीं प्रतिकार न करणारे, महाभाग्यवान्, रक्षक, पितर असे जे, तेच राक्षस म्हणजे पूर्वदेव होत हेच राक्षस कालेकरून नीतिप्रष्ठ झाले, म्हणून राक्षस हा शब्द गौण वृत्तीचा योतक झाला सध्या उपलब्ध असलेल्या सर्व जुन्या प्रथांचे आरकाईने परीक्षण केल्यास असे स्पष्ट दिसून येते की, या दक्षिणेकडे आलेल्या आर्योच्या शाखेत दोन पक्ष होते, ते देव आणि दानव या नावांनी पुराणात, रामायण महाभारतात प्रसिद्ध आहेत त्यांच्या सबधाचा इतिहास असा आहे की.—

वैवस्वत मन्वतरातील ब्रह्मापुत्र मरीचि कृष्ण यास प्रचेतस दक्षानें आपल्या तेरा कन्या, विवाह करून दिल्या होत्या त्यांची नावे अदिति, दिति, दनु, दनायु, सिंहक वर्गेरे होतीं या प्रत्येकीची सतती मातेच्या नावावरून प्रसिद्धीस आली उदाहरणार्थ, अदितीचे पुत्र अदितेय किंवा आदित्य, दितीचे पुत्र दैत्य, दनुचे पुत्र दानव वर्गेरे

कश्यप कृष्णीच्या कुळात हिरण्यकश्यपूचा पुत्र प्रल्हाद व तसाच बळीराजा महान् विष्णुभक्त उदारधी होऊन गेले कश्यप हा मत्रदृष्टा कृष्ण होता कश्यपाच्या वशात जसे कृष्णी जन्मास आले, तसेच दुष्ट व नीच मनोवृत्तीचे पुरुषांही निर्माण झाले विष्णु व इद्र हे अदितीचे पुत्र-भाऊ-भाऊ होते, असे रामायण, महाभारत व पुराणे यात सागितळे आहे कश्यपाच्या डतर खिळाच्या पोटी अथवत दुष्ट मनोवृत्तीचे पुरुष जन्मास आले, त्यापैकी दितीचा पुत्र हिरण्यकश्यपु (दैत्य) हा हाय दनूचा पुत्र केतु (दानव), दनायूचा पुत्र वृष, सिंहिकेचा पुत्र राहु हे दुष्टपणाबद्दल विशेष प्रसिद्ध आहेत कालेकरून दैत्य व दानव हे शब्द समानार्थी योजण्यात येऊ लागू त्या त्या लोकाच्या अद्वितीय पराक्रमासुळे सात्त्विक वृत्तीच्या प्रशाश लोकाना त्यांचे तेज व त्याची वडाडी दुसह ज्ञाल्यासुळे त्यांनी त्याचा निदेश राक्षस या क्रौर्यदर्शक व निदाव्यजक नावाने केला, पण यज्ञ वौरे न करता निराकार निर्युण परमेश्वराची उपासना करणारे ते आर्योंचे अथवत पराक्रमी भाऊबद्द असावे असे दिसते

या दोन्ही सततीत दीर्घकालपर्यंत भाडणे चालली होतीं देव आणि दैत्य यांचा स्वभाव परस्पराच्या अगदीं विस्त्रद्ध असल्यासुळे त्यांचे पटेना देव यज्ञयागादिक करून सोम नावाच्या सुरेने आपल्या इष्ट देवतांचे पूजन फरीत व स्वत तेहीं सुरापान करीत असत याच्या उलट दैत्य व दानव याना यज्ञयागादिकाचा तिटकारा असून ते सुरा प्रहण करीत नसत, म्हणून त्यांचे परस्परविस्त्रद्ध होते देव आणि दैत्य या दोघांनी भिळून समुद्रमथन केले, अशी कथा पुराणात आहे समुद्रमथन करून काढलेल्या चवदा रत्नापैकीं सुरा हे एक रत्न आहे असे देव मानीत असत ते सुरारत्न देवांनी घेतले, व म्हणून ते आवडीने तिचा स्वीकार करीत असत म्हणून सुरा (दारु) प्रहण करणारे ते सुरदेव, या नावांने प्रसिद्ध झाले ज्यांनी सुरा प्रहण केली नाही, ते असुर या नावांने संबोधिले गेले यासंबधाने रामायणात पुढील श्लोक आहे.—

सुरा प्रतिप्रहा देवा· सुरा इत्याभि विश्रुतः ।
अप्रतिप्रहणात्स्या दैतेयाश्चसुरात्स्या ॥

म्हणजे, सुरेचा प्रतिप्रह केस्यामुळे देवांस सुर हे नांव पडले, व सुरेचा प्रतिप्रह न केल्या-बद्दल दैत्यांस असुर हें नांव पडले पण खरोखर हे दोयेही अदितीचे व दितीचे पुन्न-बंवु बधूच-होते

अर्धाच्छीन राक्षस—बलुचिस्थानचे बलुचि लोक, रोहिले आणि काबूल व पेशावर यांच्या मध्यभागी असलेल्या याकिस्तान नांवाच्या दुर्भेद्य व दुर्गम डोंगराळ प्रदेशातील जंगली याकुटी लोक राक्षसाप्रमाणेच फार धिंपाड बांध्याचे हड्डी देखील आहेत ते काबूल व इंग्रज या दोन्ही सरकारास जुमानीत नाहीत पेशावर प्रातांत दिवसा दरवडे घालून एक एक मनुष्य १००-१०० माणसांना त्राहि त्राहि करून सोडतो इकडील मनुष्यांना व खियांना वाधाप्रमाणे पकडून नेऊन 'अमुक इतके हजार हपये आणून याल तर सोडू, नाहीतर पाय धरून चिरून टाकू', असे निरोप देतात, व हपये न मिळाल्यास राक्षसाप्रमाणेच देन पाय धरून एका झटक्यानें उमें चिरून टाकतात, किंवा त्याचे हाल हाल करून मारतात वाटेल ते कवं मास भक्षण करतात हे लोक आजकालचे राक्षस नव्हते तर कोण आहेत ? असेचे व त्रेदेही पूर्वीचे अरण्यवासी भयकर लोक होते पण वीतभर दात व हातभर जीभ आणि जगली जनावराप्रमाणे वेर्डीवाकर्डी भयकर तोंडे अशी त्याची अगडबव खोटा चित्रे पोळ्यापुराणात रेखाटली आहेत, तसे मात्र ते खास नव्हते मात्र धिंपाड, कूरकर्मी व पराकर्मी होते रावणकुभकणार्चिं वर्णन पुराणात अति शयोक्तीने केलेले आहे रावण हा कूरकर्मी ब्राह्मण होता. पण त्याला दहा तोंडे नव्हता त्यानें वेदाची दहा खडे केली असे लटकेच मिंदू करण्याकरिता म्हणून त्याला दहा तोंडे कलिपली आहेत

वानर—हनुमान, वाली, मुशीब, नल, नील, अगद, यांची केलेली वीर्यशाली अचाट कृत्ये, त्याचा सामोपचाराची सात्त्विक व तात्त्विक भाषणे, सुनीतीचे उत्तम वर्तन यांचा विचार केला असता, वानर हे तात्त्विक वृत्तीचे, आर्योप्रमाणे सत्पथगामी लोक होते असे दिसते बहुधा हे हिंदुस्तानातील मूळचे रहिवासी असावेत

ज्याप्रमाणे अमेरिकेतील मूळचे रहिवासी (रेड इडियन्स) हड्डी देखील पशुपक्षयाप्रमाणे कवचे धारण करतात, त्याचप्रमाणे वानर लोकात वानराप्रमाणे, अस्वलाप्रमाणे व पक्ष्या प्रमाणे पोषाख करण्याची चाल होती असे दिसते जटायु हा सूर्यवशातील रामाचा पूर्वज होता. तो पक्ष्याप्रमाणे विसें व पख लावून घेत असे त्यामुळे त्याला पक्षी म्हटले असावें. अंगदानें रावणाच्या सभेत जाऊन जी उत्तम प्रकारची शिष्ठाई केली, त्यावरून त्याला वानर कोण म्हणेल ? तसेच रामाचा जन्म ज्या पिंडातून जाला त्याच पिंडातून निर्माण झालेल्या माहतीला देखील वानर कोण म्हणेल ? हे सर्व वानर नसून नर म्हणजे पराकर्मी पुरुष होते याचा पुरावा रामायणातच आहे तो असा,—नर वा नर-मनुष्य अथवा ऐ पुरुष (नर-मनुष्य, वा=अथवा, नर-वीर=पुरुष) जेव्हा रामाने लक्षेस वेढा दिला

तेव्हां त्याने सर्व वानर सभेस आळा दिली कीं, त्यांनी नर-मनुष्य रूपाने न लडता वानर-मर्कट-रूपाने लडावे असे रामायणात वर्णिले आहे असु

वानरतुल्य मनुष्यांची जात—मिशनरी रेव्हर्ड रूम यांनी आफिकेतील अरण्यमय प्रदेशाचें वर्णन वर्तमानपत्रात तुकतोंच प्रसिद्ध केले आहे, त्यांत ते म्हणतात; “आफिकेतील अरण्यांत काहीं रानटी लोक राहातात त्यांची उची चार फूटाहून अधिक नसते त्यांची मुखचर्या थेट माकडासारखी असून सर्वोगावर केस असतात झाडावर चढण्यात ते वानराप्रमाणे चपल व फार कुशल असतात धनुष्यबाण व भाला हीं त्यांची हृत्यारें आहेत ते आपली उपजीविका शिकारीवर करितात कोणी तिन्हाईत मनुष्य जवळ आलेला पाहातांच हे लोक वानराप्रमाणे उच्चा मारीत पळतात, व दाट झाडींत जाऊन दहून बसतात लोकांशी व्यापार करण्याची त्याची तज्हा फार विलक्षण आहे शिकारी-शिवाय दुसरा उपजीविकेचा मार्ग त्याना समजत नाहीं म्हणून शिकार करून आणलेले सावज आपल्या झोंपडीच्या दाराशीं ठेवून ते दूर बसतात आणि त्याबद्दल मोबदला भिळण्याची वाट पाहात राहातात त्याच्या बदलीचा योग्य पदार्थ तेंये ठेवून तें सावज कोणी नेत्यास त्याला ते हरकत करीत नाहींत, मात्र त्याना त्यात फसविण्यानी सोय नाहीं कारण यांच्याजवळ विषारी बाण आणि धनुष्य ही नेहमी सज असतात जर कोणी त्याना फसविले तर त्याचा ते या हृत्यारानी फडशा उडवितात त्याची भाषा आपणास व आपली भाषा त्यांना समजत नाहीं ते दुसऱ्यास सहसा फसवीत नाहींत असे कृष्णवर्णी लोक हर्लीं आफिका खडांतील अरण्यात आहेत.”

तंद्या भिण्डाची गोष्ट—आपल्या हिंदुस्तानानील पाहाडी-दाट झाडीच्या अरण्यमय प्रदेशांत काहीं रानटी लोक राहातात त्यांचीही राहाणी जवळ जवळ जनावरां-प्रमाणेच असते व त्याच्यातही काहीं झूर वीर असून ते आपल्या अद्भुत सामर्थ्यांने सुधारालेल्या लोकाना कर्या कधीं थक करून सोडतात उदाहरणार्थ, मेळघाटच्या सातपुडा पर्वतांतील तंद्या ऊर्फ तात्या भिण्ड हा असाच विलक्षण मनुष्य होता त्याने सरकारी पोलीस व फौजी लोकाना अनेक प्रसरणी आपल्या अचाट सामर्थ्यांने थक करून सोडल्याबद्दल व कियेकांचे बळी घेऊन, कित्येकांची नाके कापल्याबद्दलच्या गोष्टी प्रसिद्ध आहेत क्षणाधीत गुस्स होऊन व भलत्याच ठिकाणी अकस्मात् प्रणट होऊन मोठमोठया नामाकित बहादुराची त्याने घावरगुडी उडविली होती अखेरीस त्याला विश्वासघाताने पकडण्यात आले आणि ‘हिंदुस्तानांतील एक विलक्षण जंगली मनुष्य’ म्हणून विलायतच्या लोकाना दाखविण्याकरितां त्याला हगलेण्यात नेण्यात आले. ही गोष्ट इ० सन १८८० च्या सुमारास घडली

हर्लीचा मनुष्यप्राणी मूळचा वानराप्रमाणे होता. त्यांत काळांतराने सुधारणा होतां होतां आजचा सुधारलेला मनुष्य बनला आहे अशी डार्विन नामक युरोपियन तत्त्ववेत्त्याची कल्पना प्रथातरीं प्रसिद्ध आहे

यावरून पाहातो, श्रीरामचंद्राच्या कालीं भयकर दुर्गम अरण्यात हळीच्या आफिकेन्या अरण्यातील वानरतुल्य मतुव्याप्रमाणेच वानर जातीचे लोक राहात असावेत, ते वानर म्हणजे पशू नसून नर म्हणजे बहादूर, अदिनीय पराकमी लोक असावेत, आणि तेही बहुधा हिंदुस्तानातील मूळचे रहिवासी लोक म्हणजे आर्यलोकाच्या शत्रुपक्षाचे लोक असावेत. म्हणूनच त्याची वर्णने आर्योनी पशुतुल्य करून टेवरीं असार्वात अगदीं सनटी लोकांतही शहाणे लोक असतात त्याचप्रमाणे, नल, नील, अगद, मुग्रीव, वाली, माहती इत्यादि वानर त्याच्यापैकीं शहाणे व नामाकिन वीर पुरुष असावेत असें वाटते



प्रकरण पंधरावें

वर्णचतुष्य आणि प्राचीन इतिहास

१ आर्यप्रवेशकालीं चातुर्वर्णव्यवस्था होती काय?

२ श्रीरामकाल आणि वर्णप्रकार.

३ श्रीकृष्णकालीन वर्णचतुष्य.

४ बुद्धकालीन आणि स्या उपरांत कालांतील वर्णव्यवस्था

५ वर्णवैशिष्ट्य.

१. आर्यप्रवेशकालीं चातुर्वर्णव्यवस्था होती काय?—

अगदीं प्राचीन काळी म्हणजे क्षत्रिय पेशाचे तेजस्वी आर्य लोक सुमारे पांच सहा हजार वर्षांपूर्वी जेव्हा उत्तर ध्रुवापासून भृथ एकिंशयात उत्तरलून नतर खैबर घाटांतून हिंदुस्तानात उत्तरले, त्याचीच एक टोळी प्रीस वर्गारे युरोप खडातील देशांत जाऊन राहिली त्याचे वशज युरोपियन आहेत दुसरी त्याचीच एक टोळी इराण, टर्की, अरबस्तान वर्गारे भागांकडे प्रस्तु झाली त्याचे वशज मूळचा धर्म बदलून पुढे मुसलमान झाले पारशी लोक इराणातील आर्याचे वशज होत तिसरी एक टोळी हिमालयाचे उत्तर भागात असलेल्या काकूल, कदाहार, तिबेट, चीन वर्गारे भागात पसरून हिमालयाचे खैबर घाटांतून दक्षिणेत येऊन सिधू नदीचे आसपास पजाबात स्थिरावली ही टोळी आर्य क्षत्रियांची होती म्हणजे क्षात्रवृत्तीच्या श्रेष्ठ लोकांची होती म्हणूनच त्याच्या वसातिस्थानास आर्यावर्ते असे नाव पडले याचा वर्ण एकच होता आणि तो म्हटला म्हणजे आर्यवर्ण हाच हेय नतर आणखी एक टोळी खबर घाटांतून व गगा नदीचे खोन्यातून उत्तरली, त्याची वसति गगा, यमुना, सरस्वती, ब्रह्मपुत्रा इत्यादि नद्यांच्या जवळपास झाली पुढे पुढे ती आणखी वाढत गेली हेही लोक क्षत्रिय पेशाचे आर्य असेंच स्वत स म्हणत व म्हणवीत श्रीराम-चंद्राच्या कालापर्यंत उत्तर हिंदुस्तानचा त्यांनी बराच भाग काबीज करून आणि मूळच्या द्रविड लोकाना आपल्या क्षात्रतेजाने पादाकात करून त्यांना नामोहरम केले आणि आर्यराज्ये सर्वत्र प्रस्थापन करण्याचा सपाटा चालविला त्या वेळी आर्य आणि दस्यु असे शब्दप्रयोग प्रचलित होते आर्य म्हणजे श्रेष्ठ, वरिष्ठ म्हणजेच जे जेते होते ते, आणि दस्यु म्हणजे दास, जित असे जे होते ते हे दोनच प्रकार, हे दोनच भेद आणि हे दोनच भाग लोकव्यवस्थेत दिसून येत होते आणि तेही जित आणि जेते यांची स्पष्ट ओळख व्हावीची या उद्देशाने योग्य प्रकारे निर्माण केले होते आर्य लोकांस श्रेष्ठ मानले जाऊन दस्युंस त्या वेळी कनिष्ठ लेखत असत आणि तेही ते जित म्हणूनच जित राण्णीना, जित

लोकाना कनिष्ठ लेखण्याची पद्धति केवळही प्रचलितच आहे आणि तशी ती त्या काळीही होती ही विशेष नवलाची गोष्ट नाही परतु त्या वेळीं चातुर्वर्णव्यवस्थेचा उपक्रम मात्र नव्हता हल्ळीं ज्याप्रमाणे युरोपियन लोकांस 'गोरा लोक' या नावानें संबोधण्यात येते, तद्वतच त्या वेळीं दस्यु लोकाना कृष्णवर्णाचे लोक म्हणत क्षत्रियांना रक्तवर्णाचे म्हणत कारण त्यांना शौर्याचीं व पराक्रमीप्रमाणाचीं कामे कराऱ्यां लागत असल्यामुळे त्यांचे रक्त नेहमीं गरम असे राहत असे, त्यांची वृत्ति तेजस्वी असे व त्यांचा रगही लालसर असे अर्थातच अशा गरम रक्ताच्या तेजस्वी व शूर वीर लोकाना रक्तवर्णी या सार्थ शब्दप्रयोगानें संबोधण्यात आल्यास त्यांत विशेषसे काहीही नव्हते परतु वर्ण म्हणजे हल्ळींचा जो भेदभावविषयक आणापल्या पायापुरताच लोकव्यवस्थेचा विचार दृष्टेत्यांस येतो तो त्या काली नव्हता म्हणजेच स्पष्ट चातुर्वर्णाची पद्धत आर्यप्रवेशकालीं नव्हती, ती कालातरानें मूळच्या व्यवस्थेचे स्वरूप पालटता पालटता निष्प्रश्न झाली, ही गोष्ट स्पष्ट आहे वर्ण म्हणजे अगाच्या रग जसें गोरा वर्ण, काळा वर्ण $\ddot{\text{इ}}$ या मूळच्या अर्थव्यवहूनच अंगाच्या रंगाप्रमाणें व अगाच्या गुणांप्रमाणे वर्ण मानण्यात येत असत उदाहरणार्थ—शौर्य, वीर्य, औदार्य, इत्यादि उत्तम गुणांनी विभूषित असलेल्या प्रभावशाली व तेजस्वी आणि गरम स्वभावाच्या क्षत्रियांचा वर्ण, रक्तासारखा लालसर असे अशा तेजस्वी रक्तवर्णी सर्वथेषु लोकाना वर्णथेषु क्षत्रिय ही सज्जा होती क्षत्रिय या शब्दाची व्युत्पत्ति याच प्रथाच्या पहिल्या प्रकरणात दिली आहे, ती मननपूर्वक वाचली म्हणजे 'क्षत्रिय' या यथार्थ नावाबद्दल खात्री पटते या क्षत्रियांपर्कीच जे वर्तीहीन—निस्तेज होते अशा तेजहीन म्हणजे फिक्ट, पांढरवट रगाच्या लोकानी शौर्याभावी ईशमक्ताची एकातवासाचे प्रशांत काम स्वीकारले त्यांना ब्राह्मण म्हणत सपत्नीचा उपभोग घेऊन ऐश्वर्योतल लोकणांया सुवर्णासारख्या पिंवळसर कांतीने चमकणाऱ्या ऐश्वर्यसपत्र लोकांना वैश्य म्हणत आणि सुद्धिहीनतेमुळे काशाडकष्ट करून उन्हात रावणाच्या कृष्णवर्णां सेवकाना शूद अर्थात् क्षुद्र म्हणत असत यावरून अप्रगण्य रक्तवर्णी क्षत्रिय, शेतवर्णा ब्राह्मण, पीतवर्णी वैश्य, आणि कृष्णवर्णी शूद अशा अगाच्या रगावरून वर्ण या शब्दाचा अर्थ लावण्यात येत असे पण पहिले क्षत्रिय, दुसरे ब्राह्मण व तिसरे वैश्य हे सर्वच थेषु जेते असल्यामुळे त्या सर्वांना आर्य म्हणत जित म्हणजे जिकलेल्या लोकाता दस्यु ऊर्फ दास, शूद, क्षुद्र असे म्हणत असत असा स्पष्ट उल्लेख वेदात सापडतो

२ श्रीरामकाल आणि वर्णप्रकार—**श्रीरामचंद्राच्या कालापर्यंत** उपरनिर्दिष्ट व्यवस्था सर्वांस चालू होती आणि पुढेही या व्यवस्थेत म्हणण्यासारखा फरक पडला नाहीं श्रीरामचंद्राच्या कालीही वर्णासवर्णी तीव्र भेदभाव मानण्यात येत नव्हता क्षालवृत्ति, सात्त्विकवृत्ति, वैश्यवृत्ति, दस्युवृत्ति, या वृत्तिप्राबल्यावरून चातुर्वर्णाचीं स्वरूप पुढे पुढे डोकावले परतु तें आजच्याप्रमाणे विकृत नव्हते म्हणजे ज्याच्या त्याच्या अगाच्या गुणांप्रमाणे त्याला त्या त्या विशिष्ट वर्णांची पदवी मिळत असे उदाहरणार्थ, क्षत्रियवृत्तीचा बाप असला तरी त्याचा मुलगा ब्राह्मण

होऊ शकत असे सांत्विक वृत्ति त्याची असली आणि ब्रह्मकर्मपारगत वगैरे तो असला म्हणजे त्याचा बाप क्षत्रिय वृत्ति धारण करणारा जरी असला तरी मुलगा ब्रह्मवृत्ति धारण करू शकत होता म्हणजे बाप क्षत्रिय तर मुलगा ब्राह्मण असे त्या काळीं होऊ शकत होते वृत्तीवर सर्व त्या वेळीं अवलंबून असे ज्याची जशी वृत्ति असेल, ज्याचे जसे गुण असतील, ज्याचीं जशी कर्मे असतील त्यास अनुलक्षून वर्णप्रकार मानात असत परतु भेदभाव मानण्यात येत नव्हता या वर्णप्रकाराचा उपयोग फक्त वस्तुस्थितिनिर्दर्शन हाच असे तो बिलकुल विकृत स्वरूपात नव्हता बाप क्षत्रिय वृत्तीचा असतांना त्याचीच मुळे एक ब्रह्मवृत्तीचा म्हणून ब्राह्मण, एक व्यापारात वगैरेत नैसणिक हुषार म्हणून वैश्य, आणि एक दस्युवृत्ति ऊर्फ दासवृत्ति स्त्रीकारण्यातच पटाईत म्हणून शूद्र याप्रमाणे असू शकत म्हणजे एकांच कुटुंबात विभिन्न वर्णव्यवस्था गुणकर्मयुक्त वस्तुस्थितिनिर्दर्शनापुरती मानण्यात येत होती भाव दे सर्व मूळचे आर्यच होत, आणि त्याना या काळींही आर्यच म्हणत असत त्याच्या वृत्तीकडे जर क्षणभर दुर्लक्ष्य केले तर त्याचा वर्ण आर्य असाच ठरवावा लागेल आणि वृत्ति जर ध्यानात घेतली तर केवळ वृत्तीला अनुसरून तद्वाचक अर्थां निरनिराळी नावे द्यावॉ लागत एवढेच दुसरे खात विशेष काहीं नव्हते या काळी वर्णमेदाचे स्वरूपच जर इतके कामापुरते होते तर जाति वर्गे विकृत भेदभेद असणाच शक्य नाहीं व तसे सभवतही नाहीं. क्रुद्धवेदात आर्य आणि दस्यु हे दोनच शब्द लोकव्यवस्थेबाबत वापरलेले आढळून येतात त्या काळीं जर अनेक जाति आणि सध्या प्रमाणे आनुवाशीक वर्ण मानण्याचा प्रकार असता तर तसा उल्लेख क्रुद्धवेदात असावयास पाहिजे होता ^५कारण, क्रुद्धवेद रामकाळींच रचण्यात आला, परंतु तसे ज्या अर्थी दिसून येत नाहीं, त्या अर्थीं तत्काळीन वर्णमेदावी घडी सन्धांप्रमाणे बिघडलेल्या स्थितीत नव्हती हीच गोठ खरी आहे सत्य वस्तुस्थिति अशी असतांना श्रीरामचंद्राच्या काळींही जातिभेद, वर्णभेद, वर्गे भेद तीव्र स्वरूपात नादत होते हें सिद्ध करून दाखविण्याच्या स्वार्थी भावनेने प्रेरित होऊन तशा त-हेच्या व तशा अर्धाच्या काहीं भाकडकथा रामाच्यांत मागाहून दडपून देण्यात आलेल्या आहेत आणि त्यावरून साधारण जनसमाजाची खोटीच दिशाभूलही पण झालेली आहे असे नेदाभेद सिद्ध करण्याकरिता भलभलत्या खोट्या गोटी व भलभलता खोटीं विधाने एखाद्या पूज्य ग्रथात सरास घुसडून देणे हें काम वास्तविक पाहता धार्मिक व व्यावहारिक दृष्ट्याहि अत्यत नीचपणाऱ्ये आहे कारण, त्यायोगाने सर्वसाधारण जनसमाज विनाकारण दुवळा बनून सत्यघरमार्चे स्वरूपावर काळाकुट पडदा अनायासेच येतो परतु जेंये स्वार्थी व अधम वृत्तीनेच शिकस्त करून सोहळी, तेंये हा विचार कोटून निपन्न होणार, आणि या अशा भावनेनेच अनेक पूज्य ग्रंथात खोटींनाटीं भलभलतीं विधाने अगदीं मागाहून दडपून देण्यात आलेलीं आहेत रामचंद्राच्या काळीं वास्तविक वर्णभेदच नव्हता परतु असे असतांनाही रामायणामध्ये

काही काही अशा चमत्कारिक गोष्ठी वर्णिल्या आहेत कीं, त्याचा उपयोग फक्त जन-समाजाना मुलगांपी देण्याकडे च मुख्यत, ज्ञालेला आहे

जसें, रामायणात एक कथा अशी लिहिली आहे कीं, शंबुक नामक एका कोळी जातीच्या शूद्रानें तपश्चर्या केल्यामुळे एका ब्राह्मणाच्या अत्पवयी मुलगा मरण पावला तेव्हा श्रीरामचंद्रानी त्या कोळ्यांची तपश्चर्या भगवून त्याला धर्मबाल्य वर्तनाबद्दल देहात प्रायश्चित्त दिले आणि नंतर ब्राह्मणाच्या मंत्रसामर्थ्यानें तो ब्राह्मणपुत्र जिवत करण्यात आला

याप्रमाणे ही कथा असून ती रामायणात दडपून देण्याचा उद्देश फक्त ब्राह्मणांवै फाजील महत्त्व वाढून इतराना हल्के मानणे हाच स्पष्ट दिसून येतो शबुकानें तपश्चर्या केल्यामुळे एवढे पाप झाले कीं, त्या योगानें ब्राह्मणाचा मुलगा मरण पावला ! याचें कारण काय तर तिकडे शबुकाची कोळी जात निर्माण केली म्हणून ! अर्थातच इतराना तपश्चर्या करण्याचा, ईशभक्ति, ईश्वरसेवा करण्याचा जसा काही अधिकारच नाहीं, असेच सिद्ध करण्याचा या कथाकथनाचा उद्देश आहे इतराना ईशभक्ति, तपश्चर्या करण्याचा अधिकार नाहीं हें या कथेतील भाकडमत साफ खोटे आहे कारण वेदयेच्या पोटी जन्मलेला वसिष्ठ श्रीरामचंद्रास पूज्य होता तसेच वात्या कोळी श्रीरामचंद्राच्या काळीच तपश्चर्या करून वालिमक ऋषि बनला तोही श्रीरामचंद्राला पूज्य होता तेव्हा शबुक नावाच्या कोऽयाने तपश्चर्या केन्यामुळे त्या पापानें ब्राह्मणाचा मुलगा मेला व म्हणून रामचंद्रानें त्या कोऽयाला देहात प्रायश्चित्त दिले ही असभवनीय गोष्ट कोणास तरी खरी वाटेल काय ? अर्थात ही भाकडकथा मागाहन रामायणात घुसडलेली आहे हें रामायणावस्तुच सिद्ध होतें भगवान श्रीकृष्णानें गीर्तेत प्रतिपादन केलेले तत्त्व—

‘त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेषि यान्ति परांगतिम्’ ।

रामायणातील वरील भाकडकथेचा फोल्पणा सिद्ध करते अर्धातच केवळ वस्तु-स्थितीचा विपर्यास करणाऱ्या आणि सत्य तत्त्वाचा उच्छ्वेद करणाऱ्या हा भाकड-कथा आहेत असें स्पष्ट होतें या कथेत हाच मर्थितार्थ मुन्हा पुन्हा पुन्हा प्रतिपादन व च्वनित केलेला आहे कीं, नामधारी ब्राह्मणाशिवाय इतराना कोणतेही महत्वाचे कृत्य करण्यास मुळीं अधिकारच नाही जें काहीं करावयाचें तें सर्व आनुवंशिक वर्णोतील ब्राह्मणानेचे । कोळ्यानें तपश्चर्या केली म्हणून एवढे पाप झाले कीं, त्या योगाने ब्राह्मणाचा मुलगा मरण पावला आणि ब्राह्मणानीं मंत्रसामर्थ्यानें त्यास पुन्हा सजीव केला म्हणजे यांत ब्राह्मणी वर्चस्व अगदीं स्पष्ट च्वनित केलेले आहे दुसरी गोष्ट अशी की, ब्राह्मणेतराबद्दल श्रीराम-चंद्रानी आकुचित दृष्टि होती, असेही गालबोट रामचंद्राच्या उज्ज्वल चारिश्यास या कथेतील स्वार्थी बृतीनें लाविलें आहे ज्या श्रीरामचंद्राने एका रजकाच्या आक्षेपास भिजल (एका रजकाच्या आक्षेपास कोणत्याही कारणानें को होईना पण किमत देजेन) आपल्या परमपवित्र व अत्यंत प्रिय अशा पत्नीस—सीतादेवीस अंतर दिलें, म्हणजे लोकसमानत्वाच्या ज्या रामचंद्राच्या भावना एवढ्या उत्तुग होत्या, त्या रामचंद्राच्या चारिश्यास शबुकाच्या कथेने

विनाकारणच गाल्खोट लावले नाहीं काय ? रामचंद्रास शूद्रासंबर्धी पूर्ण आदर होता, म्हणूनच एका रजकाच्या वरवर आक्षेपाकरिता स्थानी पत्नीविरहाचे एवढे दिव्य केले आणि अशी ही कथा रामायणातच वर्णिली आहे शंखुकाच्या कथेस ही कथा अगदीच विरोधी अशी आहे दुसऱ्याही रामायणातील अनेक कथा लक्षात घेतल्या असतां आ शंखुकाच्या कथेशी त्या विरोधी आहेत असे सिद्ध होते उदाहरणार्थ, वालिमक जड्याचीच कथा घेऊ या वालिमक जड्यि हा मूळचा वाल्या कोळी होता त्याने हजारों नव्हे लाखांमध्ये दुष्ट ब्राह्मणाचा नाश केला त्याच्या शरसंधानापुढे कोणाचेच कोहीं वालेना, म्हणून नारद नांवाच्या एका कपटी ब्राह्मणाने त्याला युर्कीने बोलावून रामनामाची तपश्चर्या करण्यास बोध केला वाल्याला तो पटला त्यानें तपश्चर्या पूर्ण पार पाडली आणि त्या तपश्चर्येच्या योगाने तो वाल्याकोळी वालिमक जड्यि झाला त्यानें शतकोटि रामायण रचले तें त्या वालिमकीचे करणे खरे कहन दाखविण्याकरिता श्रीरामावतार झाला व रामावतारांतील सर्व गोष्ठी त्या रामायणप्रमाणे घडल्या एवढेच नव्हे तर श्रीराम विद्रास वालिमक शिरसावद्य होता

ही कथा शंखुकाच्या कथेशी अगदीच विरोधी अशी नाहीं काय ? शंखुक कोळीच होता, त्यानेही तपश्चर्या केली होती, आणि वालिमक कोळीच होता त्यानेही तपश्चर्या केली होती, मग वालिमकाच्या तपश्चर्येने राम प्रसन्न का आले ? त्याने ब्राह्मणांचा फडशा उडविण्याचा सपाटा चालविला होता या पुण्यकर्मामुळे काय ?

तेव्हा अर्थातच या कथात कोहींही धरवव नाही शूद्राबहूल जर श्रीरामचंद्रास एवढा तिटकारा वाटत होता की, शूद्राने तपश्चर्या केली तर त्याला देहान्त प्रायश्चित्त देण्यापर्यंत रामचंद्राची तयागी होती, तर भिण्णीचीं उद्यों बोरे खालन्याची गमायणातील रामासंबर्धीची कथा शूद्राबहूल रामचंद्राची अनास्थाच दाखविते काय ? वालिमकीना रामचंद्र शिरसावद्य मानीत होते ही कथा ब्राह्मणेनरासंबर्धी प्रभु रामचंद्राची अनास्थाच दाखविते काय ? रजकाच्या आक्षेपाची कथा शूद्रासंबर्धी रामचंद्राची अनास्थाच दाखविते काय ? अर्थातच असे होणे शक्य नाही श्रीरामचंद्राचा काल हा पेशवाईचा काल नव्हता कीं, शूद्राने तपश्चर्या केली तर दे त्याला देहान्त प्रायश्चित्त !

तेव्हा सांगण्याचे तात्पर्य एवढेच कीं, जानिवर्चस्व प्रस्थापित करण्याकरिता रामायण-सारल्या प्रथात जरी अशा फाजील कथा घुसड्हन दिल्या असल्या, तरी श्रीरामचंद्राच्या कालीं आनुवशिक वर्णिदेश स्थान नव्हते असेच सिद्ध होते गुणकर्मनुसार ज्याला त्याला किमत प्राप्त होत असे ब्राह्मणाचा पुत्र तो ब्राह्मण, क्षत्रियाचा तो क्षत्रिय, शूद्राचा तो शूद्र, वैश्याचा तो वैश्य असेच होत नसून, क्षत्रियाचा पुत्र ब्रह्मकर्मप्रविण असल्यास तो ब्राह्मणत्व पावत असे, ब्राह्मणाचा पुत्र मूर्ख, अनाचारी असल्यास तो शूद्रपेक्षाही शूद्रत्व पावत असे, शूद्राचा पुत्र ब्रह्मकर्मरत असल्यास तो सन्माननीय गणला जात असे याप्रमाणे व्यवस्था श्रीरामकालीं असून हळीच्या प्रमाणे बापाच्या वर्णावरून मुलाचा वर्ण ठरविण्याची बातक पद्धति त्या कालीं अंमलात नव्हती

३. श्रीकृष्णकालीन वर्णचतुष्टय—श्रीरामचंद्रानन्तर क्षत्रियकुलमुकुट रत्न श्रीकृष्णाचा जन्म सुमारे दोन हजार वर्षांनी झाला त्या काळास आजपर्यंत सुमारे ३१०० वर्षांचा काळ लोटत आला त्या वेळीही सध्याच्या प्रमाणे वर्णभेद होते कीं काय हे आपण पाहू

त्या काळचा ऐतिहासिक प्रथं म्हटला म्हणजे महाभारत हा होय हा प्रथं लोम-हर्षण राजाचा पुत्र उपश्रवा याने ३० सनापूर्वी तिसऱ्या शतकात लिहिला या प्रथावरून विचार करता त्यामध्ये विशेषत्वाने क्षत्रियमर्माचीच थोरवी गाहलेली दृष्टोपत्तीस येते त्या काळचा दुसरा सर्वमान्य प्रथं म्हटला म्हणजे श्रीकृष्णकृत भगवद्गीता हा होय भगवान् श्रीकृष्ण हा चंद्रवंशी यादव कुलातील क्षत्रिय होता भगवद्गीतेत चातुर्वर्णसंबंधी विचार करताना भगवान् म्हणतात—

‘चातुर्वर्ण्यं मयासुष्टुं गुणकर्मविभागशः’

म्हणजे प्रत्येक मनुष्याच्या अगद्या गुणकर्माप्रमाणे चार वर्णभेद मीं उत्पन्न केले आहेत स्वार्थी व मतलव्ही लोक चातुर्वर्णसंबंधीं भगवानांचा पुरावा देतोना ‘चातुर्वर्ण्यं मयासुष्टुं एवढाच तो देतात आणि तेवद्यावरून खुद श्रीकृष्णांने चार वर्ण निर्माण केले असे इतरांस भासवितात परतु पुढील ‘गुणकर्मविभागशः’ या वचनांतीचं भगवान् श्रीकृष्णांनी ही मलखी ठेवली आहे त्यांनी आतुवशिक वर्णव्यवस्था मान्य केलेली नाही म्हणजे बाप ब्राह्मण असला तरच मुलगा ब्राह्मण, भग तो कितीही नालायक असो असे तत्त्व भगवानांनी मान्य केले नव्हते, तर कोणाही माणसास स्वतंच्या गुणकर्माप्रमाणे चातुर्वर्ण्यांतील पदव्या भिन्नविता येतात असाच त्यांच्या म्हणप्याचा आशय होता सध्या ज्याप्रमाणे कोणत्याही जातीचा विद्यार्थी युनिव्हर्सिटीतून (विश्वविद्यालयातून) आपल्या गुणप्राधान्येकरून पदवी प्राप्त करून घेऊ शकतो, त्याचप्रमाणे श्रीकृष्णकालीही वर्णाच्या विश्वविद्यालयातून योग्य माणसास योग्य वर्णाची पदवी प्राप्त करून घेता येत असे ‘दुःशिलोपि तु द्विजः पूजयो न शूद्रो जितेद्रियाः’ असा धाशिरामी न्याय त्या वेळी धर्माच्या दरवारात नव्हता

या कालीं गुणकर्मवरून वर्ण ठरविण्याची पद्धत जरी होती, तरी तीव्र भेदभेद पर-स्परामध्ये उद्भूत झाला नव्हता सर्व लोक आपापल्या सद्गुणवर्धनकार्यात गुतलेले असतं गुणकर्मवरून वर्ण ठरविण्याची या काली प्रचलित पद्धति असल्यामुळे प्रत्येकजण आपण-मध्ये सद्गुणांचे व नीतीचे संवर्धन करण्याचा प्रयत्न करण्यात सर्वस्व खर्च करीत असे त्या योगानें नीतिमत्ता व सद्गुण यांचीही बरीच वाढ होऊ लागली होती प्रत्येकास आपल्या सद्गुणांचे संवर्धन करण्यास वाव मिळू लागला, उत्तेजन मिळू लागले, आणि सन्मान मिळू लागला याच्या उलट अनीति, दुर्गुण याची वाढ ज्यांनी ज्यांनी केली असेल अशांना नीच लेखण्याचा प्रघात चालू असल्याने त्याचे काटेही नीतीच्या मार्गावरून खरितच काढले जात. सांगवायाचे तात्पर्य म्हटले म्हणजे,

परीक्षेत पास होण्याच्या महत्वाकांक्षेमुळे जसा विद्यार्थी श्रीव लावून व कलकलीने शक्य तितका अभ्यास करितो, तद्वत्च उत्तम वर्णाची व श्रेष्ठ वर्णाची प्राप्ति झावी या महत्वाकोंक्षे-मुळे आपापल्या ठिकाणचे सद्गुण वाढविण्यात व नीतीचे संवर्धन करण्यात मोठी अहमहमिका त्या वेळी चालत असे.

४. बौद्धकालीन आणि त्या उपरात कालांतील वर्णव्यवस्था—

इ० सनापूर्वी ५६७ या वर्षी वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गोरखपूर परगण्यातील कपिल वस्तु नावाच्या राजधानीत शक्य ऊर्फ हळीचे चालुक्य (साळुके) या क्षत्रिय कुलात शुद्धेदेन राजाचे पोटी गौतमबुद्धाचा जन्म झाला याने पुढे बौद्ध धर्म प्रस्थापित केला, वैगैरे वर्णन मागच्या एका प्रकरणी* विस्ताराने आलेच आहे या काळीही वर्णभेदासे असावा तितका वाव नव्हता या धर्माची जी अनेक तत्त्वे होती त्यातच प्रामुख्याने—

‘न विशेषोऽस्ति वर्णानां सर्वं ब्रह्ममयं जगत्’

अशाच अर्थाचे ‘सर्व मानव एकाच ईश्वराची लेकरे आहेत त्यात उच्च नीच भाव काही नाही’ असेही तत्त्व प्रतिपादिले होते यावरून बौद्ध काळीही वर्णभेदास तीव्र स्वरूप आले नव्हते असे स्पष्ट सिद्ध होते त्या उपरात काळात बौद्ध धर्माचा पाडाव करण्याकरिता जैमिनीने पूर्वभीमासा व बादरायणाने उत्तरभीमासा याप्रमाणे प्रथ प्रसिद्ध करून त्यांनी नवीन मिश्र तत्त्वे प्रतिपादन करण्याचा व त्याचा प्रसार करण्याचा सपाटा चालविला पुढे कुमारील भट व शंकराचार्य यांनीही इला केला तेहा पुढे पुढे बौद्ध धर्मपर्यायातही भेद पडून बौद्ध धर्माचा पाया किंचित ढळ्याळीत झाला, तसेतसा त्याच्या विरुद्ध पक्षी यांत अधिक जोर उत्पन्न होऊन अखेर बौद्ध धर्म बराच खगत गेला शकराचार्यांचा जन्म इ० सन ७८८ त झाल्यावर त्यांनी उत्तरभीमासा नावाचा नवीन प्रथ लिहिला व त्यातील तत्त्वे लोकाच्या मनावर राजाश्रयानेन्हून बिबिलीं या वेळेपासून मग मात्र धार्मिक बाबांसवर्धी बहुतेक सूत्रे ब्राह्मणाकडे अनायासेच गेलीं कारण क्षत्रियवर्ण त्या वेळीं परचक्रपासून राष्ट्राचा बाबाव करण्याच्या अस्त्यत महत्वाच्या कामात युतला होता पुढे पुढे सुसलमानांच्या स्वात्या वगैरे होऊ लागल्या तेहांत तर क्षत्रियांना इकडे लक्ष देण्यास फुरसतच मिळत नसे या अवधीत इकडे या ब्राह्मणांनी स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करणारे अनेक लटके प्रथ निर्माण केले, जुन्या पवित्र प्रथांत भलभलतीं व स्वत चे वर्चस्व प्रस्थापित करणारीं अनेक वचने घालघुसांडीने दडपून दिलीं, धर्मासवर्धी भलभलते सिद्धान्त लोकांना सागितले, वर्णाश्रमव्यवस्था आनुवाशिक पद्धतीवर म्हणजे बाप ड्या वर्णाचा असेल त्याच वर्णाचा मुलगाही असतो या पद्धतीवर आणून सोडली, आणि अशा रीतीने हा भुद्गुस घालण्यास त्याना बरीच मुदत मिळाल्यानें ती लटकाच तत्त्वे जनतेच्या गळीं उतरली आणि त्याबरोबरच वर्णव्यवस्थेचे स्वरूपही अगदीच पालटून नेले उपनयनपद्धति विवून गेली, आणि सर्वत्र ब्राह्मणी वर्चस्वच कुमाकूळ घालूलागले क्षत्रियांनी त्याच्यावर विश्वास

* क्षत्रिय आणि बौद्धधर्म, प्रकरण चवयें पाहा

† क्षत्रियाश्रित हिंदुधर्म, प्रकरण पाचवें पाहा

ठेवून धर्मसूत्रे त्याच्या हातीं दिलीं, व धर्मलपी भाडाराचे त्याना दिवाणजी नेमले. परंतु त्यानीं त्या धर्माच्या भाडारातील अस्सल मोहरा काढून घेऊन त्याएवजी तिजोरीत झारे फुटक्या मडक्याचे तुकडेच रगड भरून दिले

या काळीं ब्राह्मणांनी पूज्य प्रधानतून जीं प्रक्षिप्त वचने त्रुष्टून दिलीं आहेत, त्यां-पैकीं वर्णव्यवस्थेच्या रूपाशीं ज्याचा पर्यायाने तरी सबूष येतो अशीं कोईं वचने पुराव्या-सह येथे उद्घृत केल्यास तीं अस्थानीं होणार नाहीत

“ श्रवणेऽप्ति पुज तुभ्यां श्रोत्र परिपूरण उच्चारणे जिब्हाठछेदो धारणे हृदयविदारणमित्यादि ॥ ”

भावार्थः—शूद्रानें वेद ऐकला असतां त्याच्या कानात शिंसे व लाख तापवून ओतावी जर तो मत्र मृष्टेल तर त्याची जिब्हा कापावी आणि ध्यान करील तर त्याचे हृदय विदीर्ण करावे ।

तर्सेच—

“ शक्तेनापिहिः॒ शूद्रेण न कार्ये धनसंचयः ॥

शूद्रोऽहि धनमासाद्य ब्राह्मणानेव बाधते ॥ ”

भावार्थः—शूद्रवर्णाय महुष्य जरी इव्य सपादण्यास समर्थ असला तरी त्याने धनसप्रह करू नये कारण हलकट मनुष्याने सपत्ति सप्रह केली असता तें ब्राह्मणाना बाधक होते ।

याचप्रमाणे धाशीरामी न्यायाचा आणखी एक श्लोक नमुन्यादाखल देण्यासारखा आहे तो असा—

“ शूद्रं॑ तु कारयेहास्यं क्रीतमक्रीतमेव वा ।

दास्यायैव हि सृष्टोऽसी ब्राह्मणस्य स्वयंभुवा ॥

न स्वामिनानि सृष्टोऽपि शूद्रो दास्याद्विमुच्यते ।

निसर्गजं हि तत्स्य कस्तस्मात्तदपोहति ॥

विस्तर्वं ब्राह्मणः शूद्रा द्रव्योपादानमाच्चरेत् ।

न हितस्यास्ति किञ्चित्स्वंभर्तुहार्य धनोहिसः ॥ ”

भावार्थः—शूद्र विकत घेतलेला असो किंवा नसो, तरी ब्राह्मणाने शूद्रास बलात्काराने आपलें दास्य करावगास लावावे कारण कीं, ब्रह्मदेवाने त्यास केवळ ब्राह्मणाची सेवा करण्याकरिताच उत्पन्न केले आहे शूद्रास जरी त्याच्या धन्याने मुक्त केले तरी तो कोईं दास्यत्वापासून मुक्त होऊ शकत नाही, कारण कीं, जी स्थिति त्यास स्वभावेकरून प्राप्त झालेली आहे तिजपासून त्यास कोण मुक्त करील ? ब्राह्मण जर आपल्या निर्वाहा-

* वेदान्त सू, अ. १, पान ३, सू ३८

‡ मनुस्मृति, अ. २०

⊕ मनुस्मृति.

करितां फार अहन्वर्णीत आला तर त्यानें निर्धास्तपणे आणला दास जो शुद्र त्याचें वित हरण करावें कारण दासास मिळकत असू शकत नाहीं. महणून ती त्याच्या अन्यानें महणजे ब्राह्मणानें घ्यावी

अशाच ब्राह्मणविषयक फाजील महत्वाचा—

“ देवाऽधीनां जगत्सर्वं मंत्राधीनं च देवताः ।

ते मंत्राः ब्राह्मणाऽधीना ब्राह्मणो मम दैवतम् ॥

हा श्लोक असून त्याचा भावार्थ असा आहे की, देवाच्या स्वाधीन सर्व जग आहे, देव मंत्राधीन आहेत, मत्र ब्राह्मणाधीन आहेत, महणून ब्राह्मण हे देवापेक्षाद्वी श्रेष्ठ होते

याप्रभागे एक दोनच नव्हे तर हजारांनी मोजता येतील इतके पुरावे देता येऊन असें सिद्ध करती येतें कीं, धर्मरूपी जामदारखान्याच्या किल्या हाती येनांच या ब्राह्मण-बुवांनी आपल्या प्राणापलीकडेही शक्तिसर्वस्व खर्च करून आपले वर्चस्व प्रतिपादन करण्याचा सपाटा सुरु केला ब्राह्मणांचे वर्चस्व हात त्याचा धर्म, तीच त्यांची नीति, तेच शाळ आणि तोच सद्बोध, अशी स्थिति त्यानी आणून ठेवली आणि त्याचा परिणाम आजच्या समाजब्रष्टतेत झाला

उपरिनिर्दिष्ट काहीं अवतरणावरून इतर वर्णबद्दल ब्राह्मणाच्या ठार्यां केवढी अनुदारता होती हे स्पष्ट दिसून येतेच मग येथपर्यंत ज्या लोकांची मजल गेलेली होती त्यांनी वर्ण-व्यवस्थेचे स्वरूप विकृत करून सोडून बाबाचाच वर्ण मुलास असावा असा अटाहास केल्यास त्यांत त्यांनी कापव्यक्षेत्राबाहेरचे कोणते कर्म केले?

५. वर्णवैशिष्ट्य— वर्णविशेषत्वासवधी वास्तविक असा उल्लेख आहे की—

“ ब्रह्मा* स्वयंभूर्भगवान् दृष्ट्वा सिद्धिन्तु कर्मजाम् ।

ततः प्रभृति चौषध्यः काष्ठ पश्चोस्तु जङ्गिरे ॥

संसिद्धायांतु वार्तायां ततस्तासां स्वयंभुवः ।

मर्यादः स्वापयामास यथा रघ्याः परस्परम् ॥

ये वै परिगृहितारस्ता सामासबलिय सः ।

इतरेषां कृत ब्राणान् स्थापयामास क्षत्रियान् ॥

उपतिष्ठांति ते तान्वै यावन्तो निर्भयास्तथा ।

सत्यं ब्रह्म यथा भूतं ध्रुवंतो ब्राह्मणाश्च ते ॥

येचाऽन्येवप बलास्तेषां वैश्य संकर्म संस्थिताः ।

किनाशा नाशायंतिस्म पृथिव्यां प्रागतं हिताः ॥

निस्तेज स्वोऽल्प वीर्याश्च शुद्रास्तान ब्रह्मीन्तुसः ।

तेषां कर्माणि धर्माश्च ब्रह्मानु व्यदधात् प्रभुः ॥

भावार्थ—स्वयंभू ब्रह्मदेवानें कर्मपासून उत्पन्न होणारी सिद्धि पाहून अर्थात् अश, औषधी,काष,जल वगैरे सुष्ठु पदार्थ प्रथम निर्माण करून नेतर सुष्ठि निर्माण केली त्या सर्वांत जेव्हा अव्यवस्था प्लाई, तेव्हा पुढे समाजव्यवस्थेसाठी अगद्या गुणकर्माप्रमाणे वर्णव्यवस्था ठरली गेली ती अशी की, त्या मानवापैकीं जे सर्वोत उदार, योर अतकरणाचे, दानशुर, बली, अशा अनेक उत्तम गुणांनी युक्त असून इतरेजनांचे रक्षण करण्यास जे पात्र होते, त्यांना श्रेष्ठतम समजून क्षत्रिय ही सज्जा दिली म्हणजे सर्वात उच्च वर्ण तो क्षत्रियांचा ठरविला गेला त्या मानवापैकीं उयांनी ब्रह्मकर्मात सुखानें लक्ष घालविण्याची व निरनिराळ्या आचारानें निर्भयपणे आयुश्य व्यतीत करण्याची वृत्ति दावविली, म्हणजेच जे विकारे अगदीचं निर्वर्ण असे सामवृत्तीनें क्षत्रियांच्या आश्रयास राहिले, त्यांना ब्रह्मस्वरूपी लीन म्हणून ब्राह्मण अशी सज्जा दिली त्या मानवापैकीचं जे बलानें कमी होते व जे शेतीचा व गोरक्षणाचा धदा करून आणि पृथ्वीपर्यटन करून व्यापारधदा करीत असत त्यांना वैश्य अशी सज्जा दिली आणि त्याच मानवापैकी जे निस्तेज, निर्वर्ण आणि उपरिनिर्दिष्ट तीनही कर्मात प्रवेश करण्यास अपात्र दिसले त्यांना शूद्र अशी सज्जा दिली

अशी वर्णव्यवस्था पुढे पुढे करण्यात आली मानव तेच, सुष्ठि तीच, सर्व तेच, परतु उथाच्या ठार्यी ज्या गुणाचा विकास दिसला ती वर्णपदवी त्याला देण्यांत आली यावरूनही आनुवशिक वर्णव्यवस्थेस काहीचं किमत नाहा हे उघड होते

“ ब्राह्मणोऽस्य* मुख्यमासीद्वाहु राजन्य कृतः ।

ऊरु तदस्य यद्वैशा. पद्भ्यां शूद्रो अजायत ॥ ”

अशा तन्हेचा मत्र पुरुषसूक्त असून त्याचा भलताच अर्थ प्रचलित आहे या मत्राच्या आधारावरूप वर्णवैशिष्ट्य हे आनुवशिक आहे अशी स्वार्थां गडबड बरेच आपल पोटे लोक करीत असतात या श्लोकाचा अर्थ ते असा करितात की, ईश्वराच्या मुख्यापासून ब्राह्मण झाले, बाहुपासून क्षत्रिय झाले, माष्यापासून वैश्य झाले आणि पायापासून शूद्र झाले अशा तन्हेचा अर्थ या श्लोकाचा लावण्यात आल्याने साधारण माणसाची सहजच दिशाभूल होऊन जाते आणि त्याला वर्णव्याच्या आनुवशिकतेबद्दल विश्वास वाटा वयाला लागतो परतु या सूक्तातील मत्राचा खरा अर्थ समजून घेतल्यावर वर्णव्यवस्था आनुवशिक नाही अशीच पुन्हाही खात्री होते व गैरसमज अगदीचं दूर होतो या श्लोकाचा वास्तवार्थ असा आहे की,—

ब्राह्मण हें समाजाचें मुख आहे क्षत्रिय हे समाजाचे बाहु आहेत वैश्य हे समाजाच्या मांज्या होत आणि शूद्र हे त्या समाजपुरुषांचे पाय होण्यासाठी जन्मले

मुख्यविषयक कर्म म्हणजे मत्राध्ययनादि करण्यास ज्यांना अभिमान वाटत होता; त्यांना समाजानें आपलें मुख मानणे साहजिकच आहे अजूनही तोंडानें बडबड करणारास मुखाची पदवी देण्यांत येते जे आपल्या बाहुबलावर समाजाचे रक्षण करीत त्यांना समाजानें आपले बाहु कल्पिले हेंही ठीकच झाले अजूनही बोलता बोलता व्यव-

* पुरुषसूक्त पाहा.

हारात असें कधीं कधीं म्हणतात की, ‘अहो ! तो तर माझा उजवा हात आहे’। अशाच अर्थी स्या वेळचेही हे रुपकातमक उद्धार आहेत **मांडळांच्या बलावर पृथ्वीपर्यटन** करून वैश्य हे व्यापार वगैरे करीत व समाजाची खंपति वाढवीत म्हणून स्यांना समाज-स्वी पुरुषाच्या मांड्यांची उपमा दिली आणि शूद्रांची बुद्धि वगैरे जरा कमी प्रतीकी भासली म्हणून त्यांना समाजपुरुषांचे पाय कलिंगे अजूनही व्यवहारात ‘अरे त्याच्या पायाची तरी सर येईल काय ?’ असा वाक्यप्रयोग रुढ आहे याप्रमाणे चातुर्वर्ष्णांची वैशिष्ट्य या श्लोकांत वर्णिले आहे म्हणजेच चातुर्वर्ष्णांतील विशिष्ट गुणप्रणालीचा विचार करूनच तो या श्लोकात गोवलेला आहे चातुर्वर्ष्णांकरिता हा श्लोक आहे चातुर्वर्ष्ण हे त्या श्लोकाकरिता नाहीं एवढी गोष्ट विशेष लक्षात ठेविली म्हणजे झाले कधीं काळीं सहजगत्या कविकल्पनेतून निघालेले उद्धार आजपर्यंत भलत्याच अर्थाखालीं खपत आले हे ब्राह्मण समाजांचे सुदैव अणि इतरांचे दुंदैव होय या पुरुषसूक्तांतील श्लोकामध्ये पैचम्यन्त शब्द नसताही ‘पदभ्या’ या एका शब्दावरून बाकीच्या तिन्ही ठिकाणीं पचमी-सारखाच अर्थ करण्यात येतो हें पांडित्य विचित्र आहे। ‘पदभ्यां’ चतुर्थांचे द्विचवन आहे हेही या अर्धकाराच्या ध्यानात येऊ नये याला कारण अभिनिवेशाच्या औधक्लेपण-खेरीज दुसरे काहीच नाहीं हेच खरे आहे

**“ शूद्राः ब्राह्मणतामेति ब्राह्मणश्चैति शूद्रताम् ।
क्षत्रियाज्ञातमेवं तु विद्याद्वैश्या तथैव च ॥ ”**

भावार्थ—शूद्राचा ब्राह्मण होऊ शकतो आणि ब्राह्मणाचा शूद्रही होऊ शकतो त्याचप्रमाणे इतर वर्णांतील पाहिजे त्या वर्णांस वाटेल त्या वर्णांत गुणकर्मानुसार जाता येते

यावरूनही वर्णवैशिष्ट्याबद्दल स्पष्ट समजूत झाल्याशिवाय राहात नाहीं आतां-पर्यंतच्या विवेचनावरून हेच स्पष्ट होतें कीं, प्रारम्भाच्या आर्यकालापासून श्रीकृष्ण कालापर्यंत आर्य हा वर्ण होता पुढे समाजव्यवस्थेसाठी त्याचेच चार भाग करून प्रत्येक भागावर निरनिराच्या कामाचा भार टाकण्यात आला म्हणून चार वर्ण अस्तित्वात आले आणि तेही गुणकर्मावरून, जन्मजात नव्हे १० सनाच्या नवव्या दहाव्या शतकापासून मात दी वर्णविषयक घटना अजिबात विघडून जाऊन जन्मावरूनच वर्ण मानण्याची खिंबुडांची अयोग्य पद्धति स्वार्थीं लोकांनी अमलात आणली पेशवाईच्या कालात तर याची शिकस्त होऊन गेली त्या कालच्या वर्णविषयक नादानपणांचे वित्र डोळ्यां-समोर उमें केले असतां अगावर शहारे येतात याप्रमाणे वर्णचतुष्याचा प्राचीन इतिहास सुर होऊन तो आतोपर्यंत निरनिराळी स्थिर्यतें भोगीत आज विकृतावस्थेत येऊन पोहोचला आहे आणि याच विकृतावस्थेमुळे हिंदूमध्ये अस्यंत फाटाफूट पडून ते सर्व दुनियेचे गुलाम बनले आहेत

प्रकरण सोळावे

चार वर्णांत क्षत्रियांचे श्रेष्ठत्व

~०५४६०७~

१. क्षत्रियांचे श्रेष्ठत्व.

२. सुप्रसिद्ध क्षत्रियकुलरत्ने आणि त्यांचे द्वेषी ब्राह्मण.

३. क्षत्रियांपासून उत्पन्न झालेले ब्राह्मण.

१. क्षत्रियांचे श्रेष्ठत्व——चारही वर्णांच्या पेक्षा क्षत्रिय वर्ण हा सर्वश्रेष्ठ वर्ण होय, आणि वर्णप्रणालीतही क्षत्रिय वर्णन पदित्यानें मानला आहे.

‘तच्छ्रेयो* रूपमत्य सृजत् क्षत्र यान्येतानि देवत्रा
क्षत्राणीद्रो वरुण. सोमो रुद्रः पर्जन्यो यमो मृत्युरीशान्
इतितस्मात् क्षत्रात्परनास्ति
तस्मात् ब्राह्मणः क्षत्रिया दधस्तादुपादस्ते राजसूये॥’

भावार्थ —या जगात पहित्याने ब्रह्म म्हणजे ईश्वरस्वरूप एकटेच होते त्याने पुढे इंद्र, वरुण, सोम, रुद्र, पर्जन्य, यम, मृत्यु आणि ईशान् या अष्टदेवतांच्या अंशापासून उत्तम प्रकारचा क्षत्रिय निर्माण केला. यास्तव या जगांत क्षत्रियांद्वान श्रेष्ठ दुसरा कोणीही नाही. याचे कारणास्तव यज्ञाचे वेळी ब्राह्मण हे क्षत्रियांच्या खाली बसतात

याप्रमाणे क्षत्रिय वर्णांचे अन्यत उचतम असे महत्व असून ब्राह्मणवर्णपेक्षा अनेक पटींते तो वर्ण श्रेष्ठपदास पौचलेला आहे.

दुसरी गोष्ट अशी कीं, आर्य लोक जेव्हा इकडे आले, तेव्हा त्याच्यामध्ये वर्णभेद नव्हता त्यांच्यामध्ये वर्णभेदास कशी सुरवात झाली यासबर्धी इतिहास देताना बुद्धाच्या प्रियाधारे मन्मथ शास्त्री एम. ए., एम. आर.ए.एस. यांनी असे उद्घृत केले आहे कीं, “जसजसे आर्य लोक सधन होत चालले, तमतशी असमाधान उत्पन्न होणारी कारणे त्यांच्यात उत्पन्न होऊ लागली लक्खाये ऊर्फ क्षत्रिय लोक हे फार प्रबल झाले व त्यांनी इतर सर्व लोकावर आपली छाप बसविली ज्यांनी देशाचे सरक्षण केले व ज्यांनी आपले असूल्य रक्त खर्ची पाडून देशाचा विस्तार केला त्यांनी राजे होऊ नये हैं ज्वावे तरी कसे ? त्यांच्यासंबंधाने दुसऱ्या लोकांस देवा उत्पन्न झाला खरा; पण त्यांच्याने होण्यासारखे काय होते ? राजे लोकाचा प्रतिकार करण्यांचे लांवै सामर्थ्य नव्हते, आणि त्या शर लोकांची मने दुखविण्याची त्यांच्यात हिम्मतही नव्हती. आर्य क्षत्रियांनी

* शतपथब्राह्मण, १४।४।२।२३

चेदपूर्वक रन्धून आर्यावर्तीत वैदिक धर्म स्थापन केला धर्मसंस्थापक व कर्मसंरक्षक क्षत्रियाच होते पुढे क्षत्रियांचा निरक्षुशतेबद्दल हेवा उत्पन्न झाला, त्यासुके लढण्याचे काम जास्त वाढत चालले तेव्हा अर्थातच धर्मसंरक्षणाच्या कामावर ब्राह्मणवर्ग उत्पन्न करून त्याची योजना करण्यात आली अशा प्रकारच्या श्रमविभागाच्या तत्त्वावर वर्ण उत्पन्न होऊ लागले त्यांची नंवे अनुक्रमे येणेप्रमाण.—

पहिला वर्ण लढाऊ लोकाचा म्हणजे बलवान् बुद्धिवान् क्षत्रियांचा, दुसरा वर्ण उत्पाद्यायांचा ऊर्फ ब्राह्मणाचा, तिसरा वर्ण व्यापारी ऊर्फ वैश्यांचा, आणि चौथा वर्ण शूद्रांचा म्हणजे सेवकाचा ॥

याप्रमाणे वर्णप्रणाली दिली आहे असाच इतिहास वर्णप्रणालीसबधाने बौद्ध य जैन धर्माच्या धर्मप्रथांतूनही दिलेला आहे याबद्दलचा पुरावा मन्मथनाथ शास्त्राच्या शुद्धप्रथांत सांपडतो

सुशीच्या ईश्वरी नियमानें सुद्धा क्षत्रियानाच अप्रेसरत्वाचा सर्वश्रेष्ठ मान मिळतो पुरुषसूक्ष्मात क्षत्रियाना विराटपुरुषाच्या बाहूची उपमा दिलेली आहे मूळ जेव्हा जन्माला येते तेव्हा सुलाने हाताने पजे प्रथम बाहेर येतात हाताचा जन्म झाल्यानंतर त्याच हातावर म्हणजे बाहूवर आधारलेले डोके व तोड बाहूच्या मागून बाहेर येते इतकेंच नाही तर तेव्हा बाहूवर आधारलेले असते यावरून अप्रेसरत्वाचा मान बाहू-क्षत्रिया चा की तोड-ब्राह्मणांचा याचा स्पष्ट निकाल या ईश्वरी न्यायानेच लागतो

भारतकालातही क्षत्रियाचा वर्ण सर्वश्रेष्ठच ठरला होता डॉ० रॉय यांच्या प्रथात यासबर्धी विस्तृत विवेचन आहे पण एवढे दूर कशाला, आजही ब्राह्मण लोक क्षत्रियाना 'यजमान' या सर्वश्रेष्ठ नावानें सबोधितात यजमान म्हणजे धनी, मालक, यजू-पूजा करणे, यजमान=पूजनीय, देवासारखा, श्रेष्ठ याच अर्थानें बायको नवंयाला 'यजमान' या उच्चतम पदवीने सबोधिते व याच नात्यानें ब्राह्मण क्षत्रियाना यजमान म्हणतात यावरून ही आजच्या कालात जर क्षत्रियाना एवढे महत्त्व कायमच आहे तर तेव्हा पूर्वी किंती असेल याचा विचार करतो येतो

कृपणांनी क्षत्रियास जरी तुच्छ भावनेने लेखण्याचा प्रयत्न केला असला, तरी जे सरे ब्राह्मण होते त्यांनी आपली मूळची खालची पायरी व क्षत्रियांची मूळची वरची पायरी त्या दोन्ही भोक्त्या मनानें प्रथातरी नोंदून ठेविल्या आहेत गंधर्वापासून पहिल्यानेच तीन अग्निकोणी आणले व यज्ञाची पद्धत आर्यामऱ्ये पहिल्यानेच कोणी घातली ? तर पुरुरवा या क्षत्रिय राजांने अग्निहोत्राचा गर्भार्थ पहिल्यानेच याज्ञवल्कयास कोणी शिकविला ? तर जनक या क्षत्रिय राजांने उत्तरायणात मरणारास सद्गति मिळवे वैरे रहस्ये आपणास पहिल्यानेच कोणी शिकविली ? तर प्रवाहित या क्षत्रिय राजांने भक्तिकाट मूळवैरोंगी कोणाचे ? तर राजर्षीचैव, ब्रह्मर्षीचैव नव्हे ज्या गायत्री मत्राने

ज्ञानात्मक येते तो मत्र कोणी केला ! तर विश्वामित्र या क्षत्रिय राजर्णीने. सारांश, असा सगळा ऐवज जो स्वतः गोळा केला तो शिष्यत्व स्वीकारलेल्या ब्राह्मणांच्या पदर्थी मोकळ्या मनाने व निरपेक्षपणानें क्षत्रियांनी टाकला यांत पूर्वींच्या क्षत्रियांचा थोरपणा आहे क्षत्रियासंबंधीचे असे उद्भार श्रीमत सयाजीराव गायकवाडसरकार बडोरे, यांनी काढलेले आहेत.

दुसऱ्या दृश्येन विचार करू गेलो असताही क्षत्रियांचे श्रेष्ठत्वच ध्वनित होते छादोग्योपनिषदात म्हटले आहे की—

“ बलंवाव* विज्ञानाद्यौपिः शतं विज्ञानवतामेको बलवाना कंपयते । स यदा बलि भवत्यथोत्थाता । भवत्युत्तिष्ठन्परिचरिता भवति परिचरन्तुपसत्ता । भवत्युपसीदन्द्रष्टा । भवति श्रोता । भवति मन्ता । भवति बोद्धा । भवति कर्ता । भवति विज्ञाता । भवति बलेन वै पृथिवी तिष्ठति.... बलं उपास्व ॥

भावार्थ—ज्याच्या योगानें चारही बेद, सहाही शाळे आणि जगातील यचावत् वस्तूचे ज्ञान होऊ शकते अशा विज्ञानपेक्षाही काहीं श्रेष्ठ असेल तर तें बल होय एकटा बलवान् मनुष्य शेकडों विज्ञानी माणसास कापून काढू शकतो मनुष्याच्या अगात जर बल असेल तरच तो नानाप्रकारच्या हालचाली अगर चबवळी करू शकेल, परिस्थितीचे यथार्थ ज्ञान करू शकेल, नानाप्रकारच्या गोष्टी श्रवण करू शकेल, जाणू शकेल, आणि नतर काहीं तरी कार्य करू शकेल त्यालाच सर्व विज्ञान प्राप्त होते बलावरच पृथिवी व जगातील यचावत पदार्थ अवलंबन आहेत, तेहाच बलाचीच उपासना कर ! बलच सपादन कर !

अशा प्रकारची बलाची महती असून अशा त-हेचे जे बल, तें क्षत्रियाच्या ठार्यांच वास करितें म्हणून क्षत्रिय हे अर्थातच सर्वश्रेष्ठ होत आणि असाच छादोग्योपनिषदाचाही पण स्पष्ट स्पष्ट पुरावा आहे

“ ब्राह्मणः† संविता क्षत्रं न क्षत्रं ब्राह्मणाश्चितं ।
थिता ब्रह्मोपधा विप्रा खादन्ति क्षत्रियान्मुविः ॥
क्षत्रियेष्वाश्चितो धर्मं प्रजानां परिपालनम् ।
क्षत्राद्विति ब्राह्मणानां तै कथं ब्राह्मणो वर ॥ ”

भावार्थ—ब्राह्मण क्षत्रियाचे आश्रित असून क्षत्रिय हे ब्राह्मणाचे आश्रयदाते, यजमान म्हणजे पूज्य मालक आहेत क्षत्रियावरच पूर्वींप्रमाणे आता देखील ब्राह्मणाचा उदरनिर्वाह चालतो क्षत्रिय मात्र ब्राह्मणावर अवलंबून नाहीत म्हणून ब्राह्मणांपेक्षां क्षत्रियच श्रेष्ठ आहेत.

* छादोग्योपनिषद्, ७।८

† छादोग्योपनिषद्, १५३।१७।१८.

यावरुनही क्षत्रियांचे श्रेष्ठत्व प्रस्थापित ज्ञात्यावांचून राहात नाहीं

“ नः ग्राक् त्वतः पुरा विद्या ब्राह्मणान्वच्छति ।

तस्मादु सर्वेषु लोकेषु क्षत्रस्यैव प्रशासनमभूत् ॥ ”

प्रावाहण जैबालीजवळ गौतम मुनि ब्रह्मविद्याप्रासीप्रीत्यर्थ गेला असता तो म्हणाला — “ गौतमा ! ब्रह्मविद्येचा संस्कार तुझ्यापूर्वी इतर कोणत्याही ब्राह्मणास स्नालेला नाही तुला तरी ब्रह्मविद्या क्षत्रियांपासूनच मिळालेली आहे ती क्षत्रियासुक्ळे अस्तित्वात आली अर्थात् ब्रह्मविद्येच्या दृष्टीनेही क्षत्रियच्च श्रेष्ठ आहेत. असा या प्रावाहण जैबालीच्या म्हणण्याचा भावार्थ आहे

याप्रमाणेच अनेक प्रमाणावरुन असें स्पष्ट सिद्ध करतां येते कीं, आणि ती गोष्ट स्वत सिद्धच आहे कीं, क्षत्रिय वर्ण हा सर्व वर्णात श्रेष्ठ वर्ण होय आजपर्यंतदी ही गोष्ट सत्यच व स्पष्टच होती, आणि आताही सत्य व स्पष्टच आहे, परतु सरकृत वाडम्याच्या भांडाऱ्याच्या किळ्या मधल्या काळात म्हणजे आय शकराचार्यापासून अलीकडच्या काळात, ब्राह्मणांनी एकदाच्या दडपून टाकन्यासुक्ळे पुकळ दिवसपर्यंत हा भाडारात कोणता माल भरलेला आहे याचे विस्मरण त्याच्या मालकास म्हणजे क्षत्रियास झाले होते, तें आज नष्ट होऊन खरेखरुं व्यवृत्त उघड झालें आहे एवढेच नाही तरी सत्य हें केळाही सत्य असतेच याउपर यात्र क्षत्रिय वर्ण कोहिनूरच्या अस्सलण्णावर ताण करीत राहणार, कारण तो मूळचा तसाच आहे प्रखर अमीवर कालपटलांची राख सांचली होती एवढेच ती आज उडून गेली ही आनंदाची गोष्ट क्षत्रियाना परमानद देणारी आहे

२. सुप्रसिद्ध क्षत्रिय कुलरत्ने आणि कपटपटु द्वेषी ब्राह्मण—

क्षत्रिय कुलात जन्म घेऊन ज्यानी अलौकिक सामर्यें प्रकट केली अशा क्षत्रियकुलावतसांची चरित्रे देणे तर येथे अवास्तव व अशक्य होईल, परतु त्याचा नुसता नामनिंदेशही आनंदलहरी उत्पन्न केल्याशिवाय राहात नाही म्हणूनच अशा थोर विभूतीचीं काहीं नांवे व त्याचा मत्सर करणाऱ्या तत्कालीन ब्राह्मणांची नांवे देण्याचे योजिले आहे ही नाममालिका अगदीं प्रारभींच्या आर्यकालापासून आपण क्रमानेच घेऊ

सुप्रसिद्ध क्षत्रिय कुलरत्ने आणि त्यांचे द्वेषी ब्राह्मण—

[१] आर्योच्या अगदीं प्रारभींच्या काळी क्षत्रिय नरकेसरी म्हणजे नृसिंह ऊर्फ नारसिंह हा सुप्रसिद्ध क्षत्रिय राजमुकुटमणी होऊन गेला त्याचा समकालीन ब्राह्मण हिरण्यकश्यपु होता यास नृसिंहाचा उत्कर्ष सहन न ज्ञात्यासुक्ळे तो त्याचा व त्याच्या भक्तीस लागलेल्या आपल्या प्रल्हाद नामक पुत्राचा द्वेष करू लागला त्यासुक्ळे नृसिंहानें हिरण्यकश्यपूचे पोट फोडून त्यास मुक्ति दिली—इहलोकातून मुक्त केले

[२] त्यानंतर पुण्यात्मा बळी राजा होऊन गेला त्याच्या संबधाने—

येन बद्धो बलीराजा दानेन्द्र महाबली
तेन त्वा प्रतिबन्धामि रक्ष मा चरमाचर ॥१॥

भावार्थ—‘इन्द्रासारखा श्रेष्ठ व दानशूर आणि अत्यंत बलवान् अशा बळी राजाला जे सूत्र बोधले तेंच सूत्र मी तुला बाधतो तू माझें अक्षयी रक्षण कर’ सात्त्विक बळी-राजाची प्रशंसा करणारा असा मत्र ब्राह्मण लोक अद्यापि रक्षाबंधनाच्या घेठीं अृणुतात अशा शौर्य, वीर्य, प्रतापशाली बळी राजाच्या श्रेष्ठ दर्जाचा हेवा करणाऱ्या कपटी वामन ब्राह्मणाने बळी राजास त्रिपादनूमीच्ये दान मागितले आणि दोन पावलांत पृथ्वी व आकाश माझें झाले, असें साग्रन तिसरा पाय कोठे ठेवू असे कपटी वामन भट्टाने त्यास विचारले. त्यावर तिसरे पाऊल माझें मस्तकावर ठेव, असें सत्त्वशील बळी राजाने भक्तिभावाने साग्रताच वामन त्याचे ढोक्यावर नाचू लागला ! वचनबद्ध सात्त्विक बळी राजाने त्याचा प्रतिकार केला नाही, म्हणून कपटी वामनाने त्याला पायाखालीं तुडवून त्याचा प्राण घेतला, व त्याला पाताळांत घाटले म्हणजे मार्तीत मिळवून त्याला राज्योपमोगातून मुक्त केले ! ही पुराणातरीची कथा सर्वांस माहीत आहे इडापिडा जावो आणि बळीचीं राज्य होवो असे बळीराजाचे पुण्यस्मरण करून त्राहणेतर लोक दिवपाळीचे दुसरे दिवशीं किंवा पोऽयाच्या करीच्या दिवशीं अरणोदयाच्या सुमुहूर्तावर ‘इडापिडा’ अद्यापि काढीत असतात अशा पुण्यवान् व सात्त्विक घट्ठी राजाचा विश्वासघात ज्या कपटी वामनाने केला त्या वामन भट्टाची गणना भट्टाना अवतारात केली ।

[३] त्यानंतर ईश्वरावतार प्रभुरामचंद्र याच्या समकालीन रावण नावाचा ब्राह्मण होऊन गेला तो रामाचा अत्यंत द्वेष करीत असे, पण रावणाच्या दुष्टप्राणामुळे त्याच्या पुत्रपोत्रासह प्रभुरामचंद्राने त्याचा कसा फडशा उडविला ही रामायणातील हृदयगम कथा सर्वांच्या परिचयाची आहे

[४] श्रीरामकालींच परशुराम नावाचा एक मदोन्मत्त ब्राह्मण होऊन गेला. त्याची आई क्षत्रियकन्या होती स्वत च्या आईच्या परशुरामाने वध केला आणि इतर अबला व गर्भिणी स्त्रियांची पोट फोडून जनतेस ताप देऊ लागला प्रभुरामचंद्रादि क्षत्रियांचा द्वेष करून तो त्यांना क पदार्थ समजत असे, पण श्रीरामचंद्राने त्याला जिकून विश्वामित्रादि पचाच्या न्यायासनासमोर उमें केले आणि पचाच्या न्यायास अनुसरून सहादि पर्वतापलीकडील समुद्रकांठच्या स्मशानभूमीत एकांतवासाची काळे पाण्याची शिक्षा भोगायास भाग पाडले ही कथा भूल रामायणात वर्णिली आहे याच पापी परशुरामाचे नाव भिक्षुकांनी अवतारात दडपून दिले

[५] प्रभुरामचंद्राच्या कालीं विश्वामित्रादि अनेक क्षत्रिये, राजर्षींची ऋग्वेदाची रचना केली आणल्या घोर तपश्चर्येच्या पुण्याच्या बलावर प्रतिसृष्टि निर्माण करणारा जाजचल्य क्षत्रिय राजर्षि विश्वामित्र, आणि त्याचा हेवा करणारा ब्राह्मण घसिष्ट, ही रामकालीन जोडी प्रसिद्धून आहे विश्वामित्राने घोर तपश्चर्येच्या जोरावर भिलविलेला

ब्रह्माण्डचा मान त्याला भिळू देणारच नाही, अशी मत्सरी दुष्ट प्रतिज्ञा वसिष्ठाची होती; पण विश्वामित्राने ती शेवटी आपल्या सामध्याने खोटी ठरविली ही गोष्ट रामायणात आहे.

[६] त्याचप्रमाणे भिथिला नगरीच्या क्षत्रियकुलावतस जनक राजाने उपनिषदें रचून तीं ब्राह्मणांस शिकविली त्याचे सविस्तर व सप्रमाण वर्णन याच प्रथांतील सातवे प्रकरणात दिले आहे जनक राजा विदेही होता एक पाय भडभड जलणाऱ्या अझोत व दुसरा पाय अस्यत विलासात तो टेवीत असे तो ब्राह्मविदेह्या आद्यकर्ता म्हणजे जनक असल्यासुलेच त्याला जनक हें नाव पडले होतें ब्राह्मविद्या शिकण्याकरिता शेंकडॉं ब्राह्मण त्याचे शिष्य झाले होते, तरी तो ब्राह्मणापेक्षा कमी दर्जाचा असल्याचे भिक्षुकी प्रथांत लिहून ठेवले आहे, हा मत्सर होय भिक्षुकी अहमन्यतेचा हा स्पष्ट दाखला आहे असें कोणीही नि पक्षपाती मनुष्य म्हणेल

[७] श्रीकृष्णाळीं प्रतापी पांडव, कौरवाच्या कपटजालासुले वनवास भोगीत असतां, वनवासातही त्याचे सत्त्व हरण करण्याकरिता कौरवाच्या फुसलावणीवरून वनात इच्छाभोजन मागण्याकरिता ब्राह्मण दुर्घास ऋषी आपल्या शिष्यमङ्गलीसह गेले होते. पण प्रभुगोपालकृष्णाने पाडवास मदत करून त्याचे सत्त्व राखिले ही कथा पुराणात आहे

[८] त्यानतरच्या पुण्यकारक बौद्धकाळीं सुप्रसिद्ध पार्वतनाथ नावाच्या बौद्ध गुरुच्याविरुद्ध बड उभारून तो पवित्र बौद्धधर्म खुडविण्याकरिता हल्लीच्या भेदप्रधान भिक्षुकी हिंदु धर्माच्या नावाखाली अखिल ब्राह्मणेतर जनतेला ब्राह्मणाचे धार्मिक गुलाम बनविले, आणि क्षत्रियत्वावर भिक्षुकी श्रेष्ठत्वाचा बोला फिरवून व जातिभेद उत्पन्न करून हिंदु राष्ट्र रसातलाला नेले या भैदर्नीतिप्रधान श्रेष्ठकनिष्ठत्वाच्या भिक्षुकी हिंदु धर्मासुलेच हिदूत फूट पडून ते सर्व दुनियेचे गुलाम बनले आहेत

[९] तीनशे वर्षांपूर्वीचे स्वराज्यसस्थापक, सूर्यवशी क्षत्रिय वीरशिरोमणी एकादशावतार श्रीशिवाजी राजे भोसले, याना शूद्र म्हणून राज्याभिषेकास ३० सन १६७४ साली सकट उत्पन्न करणारे त्याचेच प्रधान मोरोपत पिंगळे हे होत पचकुळी व सप्तकुळीची श्रेष्ठकनिष्ठत्वाची घातकी टूम क्षत्रियमराठा लोकाच्या शहाणाव कुळात यानेच प्रथम निर्माण केली व त्याच्या बळावर क्षत्रियमराठा जातीत आपसांत फूट पाढून यादवी माजविली शिवाजीमहाराजानतर त्याचे पुत्र अद्वितीय शूरवीर, व स्वधर्मकरिता प्राणाची आहुती देणारे संभाजीमहाराज, व त्याच्या राज्यव्यवस्थेत भिक्षुकी घिगणा घातून त्यांना धुळीस मिळविणारा कलुशा नावाचा ब्राह्मण होऊन गेला

[१०] पहिले शाहूमहाराजांकडून कपटाने मरणसमर्थी पेशवाईच्या सनदेवर सही करून घेणारे, व नंतर स्वतत्रपणे नगा नाच घालणारे विश्वासघातकी भवेशी बाजीराव बळूळ घेश्वे होत

[११] सातारचे छत्रपति प्रतापसिंहमहाराज भोसले यांना बायकामुलांसुद्दा॒ इ० सन १८०८ पासून इ० सन १८१८ पर्यंत कैदेत ठेवून, स्वत पेशवाई स्वतंत्रपणे करणे



छत्रपती शिवाजी



दधकोजी राजे



राजे शाहाजी



महादजी शिंदे



मधवराव होळकर

पळपुटे बाजीराव पेशावे; पेशव्याच्या कैदेतून इम्रजांनी त्याना मुक्त करून गादीवर बसतविल्यावर ह० सन १८३९ साली पुन्हा भिक्षुकी कारस्थान रचून इम्रजाकडून त्याना कैद करून पदचयुत करविणारे, नातु, पटवर्धन, शंकराचार्य, इत्यादि कोकणस्य भट्ट ब्राह्मणांची टोळी इतिहासज्ञास माहित आहेच.

[१२] सातान्याचे शेवटचे छत्रपति अप्पासाहेब भोसले हे ह० सन १८५७ सालच्या बंडात सामील होते, असें खोटें भिक्षुकी कारस्थान रचून सातान्याची गादी इम्रजाचे हाती ह० सन १८६० साली देणारा, पुण्याचे पेशव्याचे वशज ‘पापस्मरण’ नातु, पटवर्धन आणि शंकराचार्य, इत्यादि चित्यावनी कोकणस्य ब्राह्मणांची सोनेरी टोळीच होय

[१३] नागपूरचे अप्पासाहेब पहिले रघुराजे भोसले, यांचा विश्वास सपादयाकरिता गोमातेचै शौपृष्ठ हातीं धरून इमान करणारा, आणि विश्वासथाताने रघुजी राजे भोसल्याना ह० सन १८६५ मध्ये कैद करून नागपूरचे राज्य इंग्रजांच्या हाती देणारा आपासाहेब भोसल्याचा फितुरी प्रधान मनभट नावाचा ब्राह्मणच होय

[१४] कोल्हापूरचे शाहूमहाराज शूद आहेत असे म्हणून, ह० सन १९०५ साली त्याच्या राजवाड्यांत वैदिक पूजा करण्यास नाकाराणारे त्याचेच आश्रित निमक हराम राजोपाध्याय होते या अपराधाबद्दल शाहूछत्रपतीनी ह० सन १९०५ साली राजोपाध्यायाची जहागिरी जस केली ती त्याना पुनः परत दिलीच नाही

[१५] त्यानतर कोल्हापूरचे शकराचार्य, डॉ० कूर्तिकोटी, यांनी श्रीशाहूछत्रपतीचा धार्मिक भिक्षुकी देष सुख केला त्यामुळे डॉ० कूर्तिकोटी शकराचार्य याचे गादीचा राजीनामा वेऊन महाराजांनी त्याना कोल्हापुरातून काढून दिले ते काहीं वर्षे महाराष्ट्रात भटकत फिरत होते शेवटी त्यानी नाशिक येथे ह० सन १९२६ साली नवीन मठ स्थापन केला.

[१६] ब्राह्मणांचे हस्ते धार्मिक विधि करून घेण्याचे याच कारणामुळे शाहूमहाराजांनी बद करून ह० सन १९२० साली ‘श्रीशिवाजी वैदिक विद्यालय’ या नावाची वेदशाळा काढून त्यात कोल्हापूर सस्थानातील सर्व ब्राह्मणेतराना वैदिक विद्या शिकविण्याची व्यवस्था त्यानीं केली भिक्षुकी शकराचार्याचे वर्चस्व पार दुग्गारून देऊन १९२१ साली क्षात्रजगद्गुरुची शाहूछत्रपतीनी कोल्हापुर सस्थानात पाटगांव येथे स्थापना केली ही क्षात्रजगद्गुरुची गादी हली चालू आहे

[१७] श्रीशाहूछत्रपति ह० सन १९२१ साली स्वर्गवासी झाले तेव्हा सर्व भट्ट भिक्षुक ब्राह्मणांनी आनंदाने सत्यनारायण करून साखर दिरण्या घाटल्या ! कोल्हापूरचे राजोपाध्याय व इतर भट्ट भिक्षुक आपल्या फाजील भिक्षुकी श्रेष्ठत्वाची व्यर्थ प्रांढी शाहूमहाराजानतर पुन्हा मिरवू लागले, म्हणून ह० सन १९२१ साली राजाराममहाराजांनी ‘श्रीशाहू’ वैदिक विद्यालय नावाची दुसरी वैदिक शाळा स्थापन केली व त्यात महाराष्ट्रातील सर्व ब्राह्मणेतर विद्यार्थ्यांना वैदिक धर्मविधि फुकट शिकविण्याची व्यवस्था करून दिली

श्रीछत्रपति राजाराममहाराज यांनों आपला राज्याभिषेक ह॑० सन १९२१ साली
क्षात्रजगद्गुरु व क्षत्रिय पुरोहिताच्या हस्ते करून घेतला.

ता. १०।६।१९२५ रोजी श्रीमंत राजाराममहाराजांचा दुसरा लम्समारंभ क्षात्र
जगद्गुरु व मराठा पुरोहित यांचेकडून करविण्यांत आला

हलींचे भिक्षुक स्वराज्याच्या चळवळींत दिवसांतून तीन रंग बदलून स्वार्थ-
करिता, देशाच्या स्वातंत्र्यावर कसा घाला घालतात, आणि भिक्षुकशाहीचे नकली
वर्चस्व स्थापून क्षत्रियादि ब्राह्मणेतराना खाली दाबण्यासाठी कसे कासे मांडतात, याचे
मूर्तिमत चिऱ प्रत्येक तज्ज्ञाच्या व सुज्ञाच्या डोऱ्यांनुढे उमे आहे याप्रमाणे अगदी प्रारंभी-
च्या आर्यकाळापासून तो तहत आजतागायतपर्यंत भिक्षुकशाहीने स्वतंत्र्या फाजील
वर्चस्वाकरता, व स्वार्थाकरता क्षत्रियाशी व देशाशी कसकशी निमकहरामी व देषबुद्धीची
विषारी कारस्थाने केली, यांची ही ठळक ठळक उदाहरणे थोर्डीं वर दिली आहेत आता
क्षत्रियकुलात कोणकोणी नररत्ने होऊन गेली ती पाहू

ज्याच्या प्रतापी नावामुळे या आर्यभूमीस भरतभूमि, भरतखंड, भारत-
वर्ष अशीं नावे पडली, तो दिविजयी प्रतापशाली भरत राजा कुलातच
अवतीर्ण झाला आपले स्वप्रातील वचन खरे करून दाखविण्याकरिता, ज्या हरिश्चन्द्र
राजाने स्वतंत्रे राज्यदान करून दक्षणेकरितां स्वतंत्र, आपल्या प्रिय रोहिदास पुत्रास
आणि राणी तारामतीस काशी क्षेत्रात विकून घेतले, तो सत्त्वशाली, उदार हरिश्चन्द्र
राजा क्षत्रियच होता आपल्या चिल्या बाळ नावाच्या एकुल्या एक प्रिय पुत्राची
मासाचे इच्छाभोजन एका अतितास देणारे, श्रियाळ राजा व चांगुणा हे जोड्ये
क्षत्रियच होते केलासातून भागीरथी नदी ऊर्फ गगा, मृत्यु लोकात आणणारा, आणि
मृत्यु लोकातील जनतेला पावन करणारा दीर्घोदोगी आणि अतुल पराक्रमी भगीरथ
राजा क्षत्रिय कुलातच अवतीर्ण झाला प्रत्यक्ष ब्रह्मदेवाशी सामना करून व प्रतिसृष्टि
निर्माण करून ब्रह्मदेवास शरण येण्यास भाग पाडणारा तपोनिधि चद्रवशावतस राजर्षि
विश्वामित्र क्षत्रियच होता विश्ववद्य प्रभुरामचन्द्र क्षत्रिय कुलातच अवतीर्ण झाले होते
चद्रवशी यादव कुलभूषण प्रभुगोपालकृष्ण अतुल प्रतापी भीष्म, अचुक शरसंघानी
पांडवबीर अर्जुन, अतुलप्रतापी भीम, धर्मवतार धर्मराजा, बौद्धधर्मसंस्थापक, प्रातः-
स्मरणीय गौतम बुद्ध, जैन धर्मसंस्थापक पुण्यात्मा महावीर, हिंदू धर्मसंस्थापक,
सवर्धक, व सरक्षक प्रमार ऊर्फ पवार, प्रतिहार, चालुक्य, चव्हाण, त्याचप्रमाणे
राजपुतांचे राज्यसंस्थापक बाष्पा रावळ, मौर्यवशी मुकुटमणी राजा चंद्रगुस, बौद्ध
धर्मप्रसारक सम्राट अशोक, शब्दवंधी रणधुरधर पुरुषीराज चव्हाण, यवनावर
सिंहासारखा तुटन पडणारा व मायभूमीकरितां पचप्राण वेंचून वनवास भोगणारा प्रताप-
शाली राणा प्रतापसिंह, गो ब्रह्म-प्रतिपालक म्हणजे हिंदूभूमि व हिंदू धर्म याचे प्रतिपालन-
कर्ते एकादशावतार श्रीमन्छत्रपति श्रीशिवाजी महाराजा, भिक्षुकशाहीचा खुल्या
उडवून व ब्राह्मणेतर जनता जनार्दनास अधशद्देच्या निंदेतून जागृत करून सत्यधर्माच्या



महाराणा उदैसिंह



महाराणा प्रतापसिंह



पूर्ववीराज चव्हाण



राजा मानसिंह



सुरजमल जाठ

शानरबीचा प्रकाश पाढणारे कोल्हापूरचे राजर्षि शाहूळत्रपतिमहाराज, सत्यर्थ-संस्थापक महात्मा जोतिराव फुले, अजिक्य धर्मवीरशिरोमणी जगद्विल्यात श्वामी विवेकानन्द, प्रह्यात सेनापति धनाजी जाधव, सुप्रसिद्ध रणधुरंधर योद्धे तानाजी मालुसरे, येसाजी कंक, बाजी फसलकर, पावन खिंड पावन करणारे बाजीप्रभु देशपाडे इत्यादि नररत्नाची नावे त्याच्या अगद्या अलौकिक शैर्य, वीर्य, औदार्यादि, गुणसमुच्चासुले या जगतीतलावर अजरामर होऊन राहिलै आहेत असे असल्य महात्मे ज्या पवित्र क्षत्रिय कुलातच अवतीर्णज्ञाले, आणि मत्स्य, कच्छ, वराह, नारसिंह, श्रीराम, श्रीकृष्ण, बोद्ध, कलंकी वैगैरे ईश्वरवतार व धर्मवतार ज्या क्षत्रिय कुलातच होऊन गेले, तो परमेश्वरावतारमंडित क्षत्रिय वर्ण सर्व वर्णीत श्रेष्ठ वर्ण नाहीं, असें एखाद्या माथेफिल शिवाय दुसरा कोण म्हणू शकेल ? साराशा, अशा प्रकारे सर्व दृष्टीने श्रेष्ठ असा हा क्षत्रिय वर्ण, हा क्षात्रवेश, ही क्षात्रवृत्ति, हे क्षात्रतेज व हा क्षात्रधर्मच सर्वांत श्रेष्ठ आहे

३. क्षत्रियांपासून उत्पन्न झालेले ब्राह्मणः— क्षत्रिय हा वर्ण एवढा सर्वव्यापि आहे की, त्याची व्याप्ति लक्षात घेता ब्राह्मणाची उत्पत्तीही क्षत्रियांपासूनच झाली असा स्पष्ट आधार मिळतो या विचारास पहिला पुष्टिकारक आधार हाच आहे कीं, ब्रह्मा-विष्णु-महेश याना हिंदु धर्मेशास्त्रात सृष्टीचे उत्पादक, सरक्षक व सहारक मानतात विष्णु हा वैकुंठचा, आर्याचा पहिला राजा होय या विष्णूला क्षत्रियत्वाचाच मान आहे ब्रह्मा सृष्टीचा उत्पन्नकर्ता आहे असें मानतात, परतु त्याची उत्पत्ति विष्णु या क्षत्रियाच्या नाभीकमलापासून झालेली आहे, असा पुरावा मिळतो, अर्थातच या प्रमाणावरूनही ब्रह्मदेवापासून उत्पन्न झालेल्या अखिल ब्राह्मणाची उत्पत्ति क्षत्रियांपासूनच झाल्याचे स्पष्ट सिद्ध होते यच्चावत् ब्राह्मण अत्यत आदरपूर्वक ज्याच्या पायांवर लोटागण घालतात ते प्रभुरामचद्र, प्रभुश्रीकृष्ण, गौतमुद्ध, स्वामी विवेकानन्दजी, विष्णु, शकर, श्रीशिवाजीमहाराज इ यादि थोर विभूति क्षत्रियच होत्या, ही गोष्ट लक्षात ठेवण्या-सारखी आहे मोठमोळ्या देवादिकात क्षत्रियाचीच गणना प्रामुख्याने आहे

“ परित्राणाय साधुनाम् विनाशायच दुष्कृताम् ।

धर्मसंस्थापनार्थाय सभवामि युगे युगे । ”

हा धार्मिक, बाबतींतील शास्त्रेणाचा, ऐष्टत्वाचा आणि धर्माधिकारीणाचा मान क्षत्रियासच आहे एकाही ब्राह्मणाने युगायुगाचे ठार्यां जन्मून सद्गर्मसंस्थापना केली नाहीं व त्याना ते शक्यही नाहीं कारण हे महत्कार्य त्याच्या शक्तीबाहेर आहे. क्षत्रियांचेच तें कर्तव्य आहे असे खुद श्रीकृष्णाने आपल्या मुखाने प्रतिपादिले आहे

ब्राह्मणांची दहा गोत्रेही क्षत्रिय शृष्टीपासूनच झालेली आहेत त्याहलचा उल्लेख असा कीं—

‘विप्रामाजि ॥ गोत्र साकृत । साकृत होता क्षत्रिय पवित्र । मांधाता विप्राचें गोत्र ।

मोषाताही क्षत्रिय ॥१॥ अगिरसदिगदर्भ क्षत्रिय । ब्राह्मण तयावे गोश्रिय । हारित कोत्साहि
वहु क्षत्रिय । गोश्रवर्षतक विश्रावे ॥२॥ यथातिराज क्षत्रिय असुनी । त्याची भार्या देव
यानी । ती तो ब्राह्मण नंदिनी । विप्रजामात क्षत्रिय ॥३॥ यथातीची भार्या दुजी । शर्मिष्ठा
नामे सुप्रसिद्ध जी । तिजपासोनी पुरुषबंशामाजि । दुघ्यत राजा क्षत्रिया ॥४॥ दुघ्यतास दिष्टली
स्फुंतला । ती ब्राह्मण कन्या सुशिला । भरतभारद्वाज मन्दुशाला । गार्घ्यकुल तिजपासुनी ॥५॥
गर्णपासुनि शनी झाले । शनीपासोनि गार्घ्यकुल झाले । ऐसे क्षत्रियोपासोन जन्मले । ब्राह्मण
गार्घ्य कुलीने ॥६॥ कृषचार्य मुद्रल गौतम । याचे मूळ क्षत्रियोत्तम । नामे सुप्रसिद्ध चबन ।
क्षत्रियोत्तम विप्र हे ॥७॥ हा प्रसिद्धावां नावे असती । अप्रसिद्धांस कोण पुसती । असतील
ऐसे लाखों गजती । कोण वर्णाल नयाना ॥८॥ आणिक ऐसे शोषिता फार । होईल प्रचंड
विस्तार । तथापि कळेनि आला सार । विप्रोत्पाति क्षत्रियांतुनी ॥९॥

यावस्तन ब्राह्मणाची उत्पत्ति क्षत्रियोपासून कशी झाली तें स्पष्ट होतें सर्वोत उच्च
वर्ण क्षत्रिय वर्ण हात आहे । ब्राह्मण वर्ण क्षत्रिय वर्णाहूतका श्रेष्ठ वर्ण नाही । कारण त्याची
उत्पत्ति क्षत्रियवर्णानुनच झाला असन्याबहुल अनेक डिकाणी स्पष्ट पुरावे आहेत

प्रकरण सतरावे

जातिभेद

१ जातिभेदाचे कथन.

२ जातिभेदाचा काळ

३ जाति कशा शाल्या?

४ पोकळ जातिबंधने आणि अमानुष जुलूम.

१. जातिभेदाचे कथन —सुमारे सहा हजार वर्षांपूर्वी भरतसंघात आलेल्या आर्य क्षत्रियांचा मूळचा आर्यधर्म, त्यानंतर सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी म्हणजे प्रभुरामचद्राच्या काळीं अस्तित्वात असलेला क्षत्रियप्रणित वैदिक धर्म, त्यानंतर भारत काळी म्हणजे आज सुमारे ३१०० वर्षांपूर्वी क्षत्रिय कुलावतेस मगवान् श्रीकृष्ण परमात्म्यानें वेद व उपनिषदें यांचा सारांश काढून रचलेल्या भगवद्गीतेच्या रूपाने स्थापिलेला गीता धर्म, तदनंतर इ० सनापूर्वी ५६७ या वर्षी जन्मलेल्या गौतम बुद्ध या क्षत्रिय राज पुत्रानें प्रस्थापित केलेला बौद्ध धर्म, बौद्ध धर्माच्या समकालीन महावीर क्षत्रियनिर्भित जैन धर्म आणि इ० सनाच्या नवव्या शतकात पवार, प्रतिहार, चालुक्य आणि चव्हाण या क्षत्रियांच्या परिपूर्ण आश्रयाने शकराचार्यांनें स्थापन केलेला हिंदू धर्म ऊर्फ भिक्षुकी गुलाम धर्म या सर्वांचा विचार करून वर्णभेद व जातिभेद हे कोणत्या धर्मवैशिष्ठ्याखालीं मोडले गेले आहेत, यांचा विचार करणे क्रमप्राप्त आहे

आर्य धर्म आणि वैदिक धर्म या काळीं तर जातिभेदाचे अस्तित्व सुर्यो नव्हते व गीताधर्माच्या काळींही गुणकर्मानुसार वर्णप्राप्ति निरनिराळ्या प्रकाराची व्हावी असें न्यायदानाचे तत्त्व श्रीकृष्णानें प्रतिपादिले आहे, परंतु त्या काळींही जातिभेदाचे बंड माजले नव्हते

बौद्ध धर्माच्या काळींही जातिभेदास वाव नव्हता. कारण ‘सर्व ब्रह्ममयं जगत्’ म्हणजे सर्व प्राणिमात्र एकाच परमेश्वराची लेकरें असल्यामुळे त्यांच्यात भेदभाव नसून ती समान दर्जाची भावडे आहेत, असें अत्यत उच्चतम बौद्ध धर्माचे मुख्य तत्त्व होते. पुढे जो शकराचार्यांनी हिंदू धर्म नवव्या शतकात प्रतिपादन केला, त्यात मात्र जातिभेदाच्या अझीची ठिणगी चमकूळ लागली होती, आणि तीच ठिणगी वाढत वाढत जाऊन आज या जातिभेदाच्या अभिप्रलयास कारणीभूत झाली

इ० सनाच्या दुसऱ्या शतकात मतुस्थृति करणारा मतु राजा होऊन गेला मतुस्थृतीत चार वर्ष आणि काहीं जारींचाही उल्लेख आहे मनूने उल्लेखलेल्या एकंदर पचेचा-

चीस जातीपैकीं अठरा त्रात्य जाति म्हणजे आर्य म्हणविणांत्यापैकीं उपनयन न करणाऱ्या जाति आहेत. शंकराचार्योनंतर काहीं वर्षांनी म्हणजे दहावे शतकात क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य आणि शूद्र या जन्मावरून भानलेल्या चार वर्णांची वाढ पुढे पुढे तर अतिशयच होऊं लागली आणि पुढे त्यामध्येच निरनिराळे सध बनत गेले क्रमाक्रमाने असे घेवार अनेक सध निर्माण झाले आचारसाधनाने त्यांच्यात शरीरसबै घटून येत असत काळांतराने तसें होणेही अगदीच अशक्य झाले व हजारों पोटजाति पुन्हाही बनत गेल्या मुख्य मूळ तर एकच क्षत्रिय लोकांचे होतें परंतु ज्याच्या त्याच्या अगच्या गुणप्रमाणे ज्यास त्यास क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य, शूद्र इत्यादि पदव्या अर्पण करण्यात आल्यावर पुढे त्या पदव्यासच वर्णवैशिष्ठशाचें स्वरूप प्रास झाले. पुढे धंदाप्रमाणे त्या चार भागांचेच अनेक भाग झाले आणि त्यांचेच दद्य स्वरूप म्हणजे आजचा हिंदुसमाजातील जातीचा भडका हे होय.

गुणकर्मकरून वर्णपरपरा चालत असतां चतुर्वर्णियाचीं कर्म अब्धित चालली होतीं त्याच्यात तामस बुद्धिप्रेरित मत्सर, द्रेष अगर हेवा परस्पराविषयी मुळांच नव्हता गुणकर्मविषयी चढाओढ होती, परंतु ती सात्त्विक चढाओढ होय ब्राह्मणाची सतति जरी ती ब्राह्मण जातींत निर्माण झाली असली तरी गुणकर्माने निरनिराया वर्णांची गणली जाऊ लागली शूद्र ब्रह्मकर्मात निष्णात असेल तर त्याला ब्राह्मण म्हटले जात असे कित्येक क्षत्रिय ब्रह्म व क्षात्र ही दोन्ही कर्म आचरण्यास समर्थ असत त्याना ब्राह्मण क्षत्रिय म्हणत असत विश्वामित्र जनकादि क्षत्रिय राजे ब्रह्मार्षि म्हणूनही गणले गेले होते ही व्यवस्था उपनिषष्टकालीही चालू होती तोंपर्यंत जातींस वाव मिळाला नव्हता चतुर्वर्ण ज्ञानाचे भोक्ते होते तत्त्वज्ञानामध्ये तर क्षत्रिय वर्ण सर्वांच्या पुढे गेलेला होता ते तत्त्वज्ञान क्षत्रियांकडूनच ब्राह्मणाना प्रास झाले होतें शतपथ ब्राह्मण, छांदोयोपनिषद् यांत स्पष्ट उल्लेख आहे कीं, जनक राजाने याज्ञवल्क्यास अग्निहोत्र समजावून दिले आहे तसेच उद्भालक, प्रवाहण, जैबाली, अजातशत्रू या क्षत्रिय राजांनी ब्राह्मणांस उपनिषदातील ब्रह्मविद्या शिकविली आहे. हे क्षत्रियांचे वर्चस्व ब्राह्मणांना सहन न होऊन आपल्या गुरुर्शीच बेडमानी करण्यास त्यानी मागे पुढे पाहिले नाहीं अनेक भानगडी निर्माण करून आणि खोटीनार्टी तत्त्वे सामान्य जनतेच्या गळीं उतरवून समतेच्या अमुत जलामध्ये त्यानी जातिमेदाचें कालकूट कालविण्यास मागेपुढे पाहिले नाहीं त्या वेळी क्षत्रिय वर्ण हा कमरेस तलवार बांधून शत्रूंची टक्करा देण्यांत गद्दून गेला असल्याने त्याला ही कारवाई कल्याणास वाव मिळाला नाही आणि अशा रीतीने जातिमेदाच्या जहराने काठोकाठ भरलेला प्याला सहजासहजीं जनतेच्या गळी उतरविला गेला आणि हें कर्म करणारे लोक अठरा वर्णांचे गुरु स्वतःस म्हणवून घेऊ लागले क्षत्रिय वर्ण हा दहाव्या शतकात युद्धकायीत मम ज्ञात्यावरच ब्राह्मणाना असें कपट करता आले परंतु हा दोष क्षत्रियांचा नसून तो स्वार्थी लोकांच्या भावनेचा प्रश्न आहे स्वतःचे वर्चस्व समाजावर प्रस्थापित करण्याकरिता पुढे राष्ट्रवर वाटेल तशी आपत्ति आली तरी पुरवली अशा आपमतलबी लोकांनीच जातिमेदाचा गाढा पुढे ढकलण्याची स्वार्थी हिंमत केली सद्दद्य लोकांचे हे काम नव्हे



महासाध्वी आहिल्याचा होलकर



श्रीराम



संत तुकराममहाराज



राणा रणजितसिंह

२. जातिभेदाचा काळ — भारतकालपर्यंत जातीचे बंड माजले नव्हते असें सरासरीने प्रमाण काढता येते भारतकालानंतर मात्र जातिभेदास सुरवात होऊन ज्या वर्णामध्ये जन्म घ्यावा तीच त्याची जात असा नियम अंमलांत आला तरीही त्या नियमास व्हावें तसें स्थैर्य प्राप्त झाले नव्हते शेवटच्या नंदराजानंतर पाटलीपुत्र येथे मार्यै वशाचा चंद्रगुप्तराजा इ० सनापूर्वी ३२२ व्या वर्षी म्हणजे आज सरासरी २२०० वर्षांपूर्वी राज्य करीत असता त्याच्या दरबारांत मेंगेस्थनिस नांवाचा सीरिया देशाच्या राजाचा वकील राहत असे त्याने त्या कालाचा हिंदुस्तानचा इतिहास लिहिलेला आहे त्याच्यप्रमाणे प्रीस देशाचा अलेक्झाडर बादशाहा इ० सनापूर्वी ३०० या वर्षी हिंदुस्तानात आला त्याच्याबरोबर त्याचे जे सोबती होते त्याच्या मार्फत अंरियन यांस जी माहिती मिळाली तिच्या आधारानें त्याने एक इतिहास लिहिला आहे त्यावरून पाहतां अलेक्झाडर व मेंगेस्थनीस यांचे वेळी हिंदु लोकाचे फक्त सात वर्ग उपस्थित होते असे आढळून येते ते वर्ग म्हटले म्हणजे, १ लढाऊ लोक म्हणजे क्षत्रिय, २ तत्त्व ज्ञानी, ३ शेतकी, ४ धनगर व पारधी, ५ कारागीर व श्रमांची कामे करणारे लोक, ६ धर्माधिकारी अगर तपासणी करणारे आणि ७ राजाचे मत्री अगर सलागार या सात वर्णांचा उल्लेख त्यांनी केलेला आहे अगदीं अलीकडील काळात म्हणजे दोन अडीच्यांचे वर्षांपूर्वी जातिभास्कर, धर्मसंस्थु आणि गागाभास्त्राचा भाऊ कमलाकर भटजीने लिहिलेला शूद कमलाकर वर्गे नवीन प्रथ स्वार्थी भावनेने लिहिले जाऊन त्यामधून जातिभेदाचा डमरू फारच जोराने वाजाविला गेला शिवाजीमहाराजास क्षत्रिय ठरवून गागाभास्त्री या नांवाचा प्रथ लिहिल्यामुळे कमलाकर भटजीने बधुदेषानें शूदकमलाकर प्रथ लिहिला असे विद्रेषी प्रथ निर्माण होण्याचे विशिष्ट कारण म्हणजे एन पेशव्याच्या अमदारांतील फाजील ब्राह्मणी वर्चस्वाचा काळ हे होय इतर काळात असे प्रथ निर्माण झाले असते तर त्यांची नांवेही कोणास आठवली नसरीं या चोपञ्चातून मतलबी भावनेने जे जे काही घुसडळे गेले तें सर्व ‘बाबा वाक्य प्रमाणम्’ या न्यायानें अक्षरशः खरें मानण्याची अर्वाचीन शास्त्रकारांची हडी प्रवृत्ति झाल्यामुळे हे अनत जातीचे लोढणे हिंदु लोकाच्या गव्यात कायमचे लटकले गेले

“ जयासि जैसे भासले । तैसे त्याने कवित्व केले ॥

शास्त्रामाजि घुसहूनि दिले । उदरभराया कारणे ॥

ही उक्ति प्रत्यक्ष रामदासाची असून ती वस्तुस्थितीचा भरपूर बोध करून देणारी आहे. उपरिनिर्दिष्ट जातीचे जे सात प्रकार मेंगेस्थनिस आणि अलेक्झाडर यांच्या कथनावरून चवभ्या शतकात उल्लेखिलेले आहेत त्यातच पुढे नवव्या शतकात जास्त भर पडून द्या सात प्रकाराचे अनेक प्रकार निर्माण झाले नवीन जाती व पोटजाती निर्माण होण्याचे दुसरे एक कारण असे आहे की, नवव्या व दद्वाव्या शतकात बौद्ध धर्मातून लोक भराभर हिंदु धर्मांत येऊ लागले आणि निरनिराव्या देवतांची उपासना करू लागले स्थलपरत्वे या पौराणिक देवतात आणि त्याच्या उपासनेत साहजिकच फरक

असे त्या पोटभेदामुळे कुलदेवतांच्या कुलाचाराप्रमाणे मुख्य जारीत पोटभेद निर्माण होऊ लागले याप्रमाणे जातिभेदाची साधारण रूपरेषा असून त्याची काळमर्यादाही वर दिग्दर्शित केलेलीच आहे

३. जाति कशा झाल्या—उपरिनिर्दिष्ट कारणामुळे व परिस्थितीमुळे आर्य लोकांची मूळची व्यवस्था बदलून त्यांच्यात जेव्हा निरनिराळे भाग पडू लागले तेव्हा अर्थातच त्या काळी परस्पर सघटनाची व प्रवासाची साधने उपलब्ध नसल्यामुळे पशरा वीस कोसांच्या अतरावरील लोकांचे दलणवळण बंद पडून प्रातपरत्वे, स्थान-परत्वे, आणि देशपरत्वे एकाच जातीचे निरनिराळे सघ, निरनिराळे रीतिरिवाज, पडून ते दलणवळणाच्या अभावी परस्परांपासून भिजत्व पावू लागले काळां-तराने हेच संघ मोठे होऊन त्यांना जाति हें नाव पडले. ज्याचा जो धदा त्याला त्या धयाच्या वाचक नांवानेच ओळखू लागले व तशाच अर्थाची त्याची जातही मानण्यात येऊ लागली तरी आचारसाधम्याने त्याच्यात रोटी-बेटीव्यवहार बरेच दिवस चालूच होते त्यानतरच्या दोन तीनशे वर्षांनी म्हणजे तेराव्या व चवदाव्या शतकात धयावरून पडलेल्या स्वतत्र जाती रुढीप्रमाणे कायम होऊन त्याच्यांतील रोटीबेटीव्यवहार हलुहलू बद होत गेले जारीस कोणतेही महत्व नसून त्यासवधी स्वार्थी व भिक्षुक लोकानी पेशवाईच्या म्हणजे भिक्षुकशाहीच्या चालत्या काळात जातिबधनाचा गळफास जनतेच्या गळ्याभोवती जास्त बळकट करून स्वतःचे भिक्षुकी वर्चस्व प्रस्थापित केले, व आपापसात या जातिभेदाच्या अगदीच क्षुलक कारणासाठी भयकर लायाची माजवून दिली जाती ह्या केवळ धयावरूनच पडलेल्या आहेत अमें सपष्ट निर्दशनास आल्यावर तरी जातिभेदविषयक गैरसमज दूर झाल्याशिवाय राहणार नाही, म्हणूनच जाती ह्या कशा सहजासहजी निर्माण झाल्या आणि धयाशींच केवळ त्यांचा कसा निकट संबंध आहे हे पाहणे आता क्रमप्राप्त आहे उदाहरणार्थ—यजमानाच्या धरची भिक्षा घेऊन निर्वाह करणारे ते भिक्षुक ऊर्फ भूष भिक्षा हा धदा आणि त्यावरून भिक्षुक ही जात पडली रंगाचा धदा करणारे ते रंगारी रगाचा धदा आणि त्यावरून रगारी ही जात न्हाऊं घालणारे ते न्हावी न्हाऊ घालण्याचा धदा आणि त्यावरून न्हावी ही जात तांबूल विकारे, तांबूलांची पाने म्हणजे विड्याचीं पाने विकारे ते तांबोळी तांबूलविकी हा धदा आणि तांबोळी ही जात माळाचा म्हणजे बगाचा अगर वाढीचा धदा करणारे ते माळी माळाचा धदा आणि त्यावरून माळी ही जात कुंभाचा म्हणजे मातीची मडकी वैगेरे घडविण्याचा धदा करणारे ते कुंभार कुभाचा धदा आणि कुभार ही जात चर्माचा धदा करणारे ते चर्मकार ऊर्फ चाभार चर्माचा धदा आणि म्हणून चर्मकार ही जात जिन करणारे ते जिनगर जिन करण्याचा धदा आणि म्हणून चित्राचा धदा करणारे ते चित्राचा धदा आणि म्हणून चितारी जात तेलाचा धदा करणारे ते तेली तेलाचा धदा आणि म्हणून तेली जात कोष म्हणजे कपडा विण्याचा धदा करणारे ते कोषी. कोष म्हणजे

करणे विणणे हा धदा आणि कोशी ही त्यावरून सबोधिली गेलेली जात पारव्ह करण्याचा म्हणजे शिकारीचा बंदा करणारे ते पारधी पारव्ह म्हणजे शिकार हा धदा आणि त्यावरून सबोधिली गेलेली पारधी ही जात लोहाचा धदा करणारे ते लोहार लोहाचा धदा आणि त्यावरून सबोधिली गेलेली लोहार ही जात सोन्याचा धदा करणारे ते सोनार तांबाच्यांचे काम करणारे ते तांबटकर घरेपर्यंत लळाईत भारी न हटणारे ते रणबहार मरहाटे ऊर्फ मराठे आकाशांतून अकाळीं पडणाऱ्या गारांच्यांचे शाब्दी भ्रमविद्येच्या सामर्थ्यांने निवारण करणारे व त्याबद्दल सहकारी पद्धतीवर पगार-रूपाने योगक्षेमाकरिता भोवदला घेणारे ते गार पगारी (नाथपद्ध) गारा हटविण्याचा धदा करून पगार घेणारे यावरून सबोधिली जाणारी गारपगारी ही जात. वाणांच्या म्हणजे निरनिराळ्या वस्तूचा धदा करणारे ते वाणी याप्रमाणे केवळ धद्यावरून जारींस नावैं प्रास झालेलीं आहेत जाती हा काही विशिष्ट धर्मसभावदर्शक नाहीत, जन्मजात-महत्त्व वास्तवदृष्ट्या जातींस नाहीं व्यवहारात जातींवरून उच्चनीच भेदभाव मानण्याची गरज नाही आणि जातिमत्सराच्या भावनेने परस्पराच्या उरावर नाचण्याचेही काहीं कारण नाहीं थोडक्यात सांगावयाच्यांचे म्हणजे जाती हा धद्याच्या वाचक सज्जा आहेत आणि जन्मवरून जातिव्यवस्था पुढे अमलांत आल्याने तीच व्यवस्था रुढ झाली या पलीकडे जातिभेदास बिलकुल किमत नाहीं सामाजिक व धार्मिक दृष्ट्या विचार केला तरी जातिभेदाचे हे भूत समाजघटनेस विधातक असेच झाल्याबद्दलचा इतिहास आपणास उघड्या डोळ्यानीं साक्ष देतो

याप्रमाण धद्यावरून जारींची नावे पडल्यावर पुन्हा त्यांचेच निरनिराळे पेटभेद उत्पन्न झाले आणि अशा तळेने जातिभेदाचें हे भूत धार्मिक स्वरूपाचे एक मजबूत बाडगूळच होऊन बसले

४. पोकळ जातिबंधने आणि अमानुष जुलूम—जातिभेदाची उपरिनिर्दिष्ट कारणपरपरा सहजासहजी झाली असत्तही केवळ या जातिभेदासुळे निरनिराळ्या जातींचा कसा अमानुष छळ होत गेला, याचे ऐतिहासिक भयकर वित्र अगावर शहरे उत्पन्न करून धिक्काराच्या लाटा सहृदय माणसात उत्पन्न करिते

इ० सन ६६४ मध्ये महलब नामक मुसलमान सरदार मुलतानपर्यंत येऊन गेला पुढे इ० सन ७११ मध्ये महमद कासीम नावाच्या सरदाराने सिंध प्रातावर स्वारी केली इ० सनाच्या १० वे शतकापूर्वीं सिंधू नदीच्या अलीकडे मुसलमानाचे पाय टेकले नव्हते. दहाव्या शतकापासून परधर्मांयाच्या स्वाऱ्या हिंदुस्तानावर होऊ लागल्या होत्या आणि त्यासुळे सर्वांना समानतेने वागविणारा व सर्व बधूच्या हिताकरितां, सर्वांच्या सरक्षणकरितां आपले प्राण तलहातावर घेणारा क्षत्रिय वर्ण परचकनिवारणकायीत गुंतला होता या वेळी अनायासेच सानी धर्मसूत्रे विश्वास जाणून भाद्राच्या हार्ती दिली त्यांनी धर्मसूत्रे आपल्या हातात येतांच कहरच कहर करून सोडला व आपल्या काळ्याकुळ अंतःकरणाची साक्ष सान्या समाजाला पटवून दिली त्यांनी क्षत्रियांचीच वृथा नालस्ती

करण्याचे सत्र उघडले. आपले वर्चस्व, लंगळ्या भावना शास्त्रात घुसद्दून देऊन प्रस्थापित केले आणि त्याचा पुरेपूर वचण पेशवार्हाचे काळात काढला गेला केवळ जातिभेदाच्या आणि जातिवर्चस्वाच्या लटक्या भावनांस बळी पडून ब्राह्मणांनी असे जुलूम इतर जातीच्या लोकांवर केले की, त्याचे वर्णनही करवत नाही पेशवार्हाचे काळात ब्राह्मणांनी ब्राह्मणेतरांची यज्ञोपवीते काढून घेतली जानवे घालणाऱ्या क्षत्रियवैश्यादि लोकांच्या अगावर लोखंडी सर्लई लाल लाल तापवून तिचे चरचरा चरके या ब्राह्मणांनी जानव्याखड्ल ओढले ब्राह्मणेतराने वेदवाक्य श्रवण केल्यास शिसे गरम तापवून तो कढत शिलारस त्याच्या कानात ओतण्यांत येऊ लागला वेदवाक्याचे उच्चारण मुखावाटे ब्राह्मणेतरांनी केल्यास तसें करणाराच्या जिभा कटाकट कापून टाकल्या ब्राह्मणाच्या अगावर ब्राह्मणेतरांची सावली सहजासहजी पडल्यास त्या विचाऱ्या ब्राह्मणेतराच्या अगावर कडकडी तेल तापवून तें ओतले जाई अस्पृश्य म्हणून जो समाज मानला गेला होता त्याने सरल व धोपट मारगने गेल्यास तो रस्ता विटाळतो म्हणून त्यांनी गळधा कुचब्जातून जावे, रस्त्याने जाऊ नये असा हुक्कूम दिला गेला हमरस्त्याने अस्पृश्य कदाचित गेलाच तरी त्याने आपल्या कमरेसे एक आळू बायून चलावे तें अशाकरिता की, ब्राह्मणेतराच्या पायानी विटाळलेला रस्ता ब्राह्मणांस ओलाडता येत नाही, त्यांना विटाळ होतो, त्याचे सोवळे विटाळते म्हणून! रस्त्याने थुकण्यास अस्पृश्याना सक्क मनाई केली ज्याला थुकण्याचे प्रसगच येत असतील त्याने आपल्या गळ्यास अगोदरच एक मडके बायून रस्त्याने चालावे म्हणजे त्याला त्यातच थुकतां येण्याची त्याने व्यवस्था करावी! याप्रमाणे इतके अमानुष छळ ब्राह्मणेतराचे करण्यांत आले कीं, त्यांना अमानुष ही सज्जाही योग्य होत नाही! आणि ते काय म्हणून तर केवळ पोकळ जातिवधनामुळे, ते हलके ब्राह्मणेतर आणि पेशवे श्रेष्ठ ब्राह्मण या नीचपणाच्या दुष्ट भावनेमुळे हे अनन्वित जुलूम लक्षात घेतां त्याची शक्या शक्यता एवढी तीव्र प्रमाणात भासू लागते कीं, हा ब्राह्मणाचा द्वेष तर नसेलना? अशीही कल्पना कित्येकांच्या मनात उद्भवल्यावाचून राहत नाही कारण मनुष्याकडून असा सैतानीपणा कधीही होत नसतो याची जाणीव प्रत्येकास आहे परतु हा सैतानीपणा-पाहिजे तर याला राक्षसीपणा म्हणा-ब्राह्मणांनी केला एवढे मात्र खास या आमच्या न्हूण्याची सत्यता पटवून देण्याकरितां व नि.पक्षपातीपणाचा निवाडा देण्याकरितां खालील वचने देत आहोत.

“ धर्मोपदेशां* दर्पेण विप्राणामस्य कुर्वतः ।
तप्तमासेचयेत्तैलं वक्त्रे श्वोत्रे च पार्थिवः ॥

भावार्थः—जर ब्राह्मणेतराने ब्राह्मणास अभिमानाने उपदेश केला तर तापलेले तेल त्याच्या तौंडात-कानात ओतावें.

“ चण्डालश्वपचनां तु बहिर्गामात्प्रतिश्यः ।
अपपात्रात्म कर्तव्या धनमेषां श्वर्गदेशम् ॥

* मनुस्मृति, अ० ८. † मनुस्मृति, अ० १०.



महात्मा गांधी

(२५९)

वासांसि मृत खेलानि मिथमाण्डेषु भोजनम् ।
कार्णीय समलंकारः परिव्रज्या च नित्यशः ॥
न तैः समयमन्विच्छेत्पुरुषो धर्माचरन् ।
व्यवहारो मिथस्तेषां विवाहः सदौःसद ॥ ”

भावार्थ.—चांडाल शप्तवादिकार्णी नीच म्हणून गांवाबाहेर आपले वसतिस्थान करावे आणि कुत्रीं व गाढवे यांचा सग्रह धन म्हणून करावा दुसऱ्या प्रकारे कोणताही अनसप्रह करण्यास ते अपात्र आहेत प्रेतांची वस्त्रे त्यांनी परिधान करावीत तांब्यापितळेच्या भाऊऱ्यात त्यांनी भोजन करू नये निराळ्या भाऊऱ्यात करावे दागिने घालावयाचे असले तर ते लोखडाचे करून घालावेत आणि भटकत फिरावे इतर धार्मिक आचरण करण्यास शाना वाव नसून त्याचे विवाहादि व्यवहारही तशाच लोकांशी व्हावे.

“ पाणिः॑ मुद्यम्य दंडं वा पाणिच्छेदनमर्हति ।
पादेन प्रहरन्कोपात्पादच्छेदनमर्हति ॥
सहासनमाभिप्रेप्तुरुक्तप्रस्थापकष्टजः ।
कट्या कृतांको निर्वास्यः स्फिच वास्यावकर्तयेत् ॥
“ अवनीश्रीवतो दर्पदद्वावोष्टौ छेदयेन्नृपाः ।
अवमूत्रयतो मेदमवशर्धयतो गुदम् ॥
केशेषु गृणहतो हस्तौ छेदयेदविच्चारयन् ।
पादयोर्दाढिकायां च श्रीवायां वृषणेषुच ॥ ”

भावार्थ—ब्राह्मणेतरानें जर ब्राह्मणावर हात टाकला तर त्याचा हात खुशाल तोडून टाकावा पाय ब्राह्मणास लागल्यास पाय तोडून टाकावा ब्राह्मणाशेजारीं जर ब्राह्मणेतर बसेल तर त्याच्या कमरेस डाग यावेत ब्राह्मणासमोर जर ब्राह्मणेतर लघवी करील तर त्याचें लिंग कापावे अपानवायु जर ब्राह्मणासमोर ब्राह्मणेतराचा सरेल तर त्याच्या गुद-द्वाराचें छेदन करावे. ब्राह्मणाचे केश जर ब्राह्मणेतर धरील तर त्याचे हस्तच्छेदन करावे याचप्रमाणे निरनिराळ्या अवयवासवर्धी कोणताही विवार न करिता अधोर शिक्षा यावी.

“ मौणहृयं* प्राणान्तिको दण्डो ब्राह्मणस्य विधीयते
इतरेषां तु वर्णानां दण्डः प्राणान्तिको भवेत् ”

भावार्थ—ब्राह्मणानें व्यभिचार केला असता त्यास मुडणाची शिक्षा यावी आणि तोच गुन्हा ब्राह्मणेतरानें केल्यास स्याला देहान्तशासन यावे

* मनुस्मृति, अ० ८

* मनुस्मृति, अ० ८

“ शुद्धो गुप्तमगुप्तं चा द्विजातं वर्णवावसम् ।
 अगुप्तमं सर्वस्वैरुपुरुषं सर्वेण हीनते ॥
 अगुप्ते क्षत्रियावैश्वये शूद्रां चा ब्राह्मणोवजन् ।
 शतानि चंचादण्डयः स्वास्त्वहस्त्वन्त्यजक्षिलभम् ॥ ”

भावार्थ—ब्राह्मणेतरानें ब्राह्मणन्वया बायकोशीं व्यभिचारकर्म केले असतां त्याचें दिला कापूल घेत. द्रव्यसर्वस्व हरण करीत अगर प्राणही घेत. तोच गुन्हा जर ब्राह्मणानें केला तर त्याला फक्क हजार रुपये दड ही शिक्षा देत.

“ अमृतां ब्राह्मणस्याङ्गं क्षत्रियाङ्गं पर्यं स्मृतं ।
 वैश्यस्य चाक्षमेवाक्षं शूद्राक्षं रुधिरं स्मृतम् ॥ ”

भावार्थ.—ब्राह्मणांचे अन्न अमृत, क्षत्रियांचे दुग्ध, वैश्यांचे मेवाक्ष, आणि शूद्रांचे अन्न रक्कवत् होय

“ दुःशिलोऽपितुर्द्विजः पूज्यो न शूद्रो जितेद्रियः । ”

भावार्थ—ब्राह्मण अगदीं वाईट आचरण करीत असला तरी तो पूज्य, शूद्र जितेद्रिय असला तरी तो पूज्य नाही

याप्रमाणे अनेक आपमतलबी वचने ब्राह्मणांनी आपल्या हातांत धर्मभांडाराच्या किळण्या येताच शुसऱ्यन दिलीं आणि त्याच्या नावावर यथेच्छ ऐशआराम उपभोगण्यास सुरवात केली स्मृतिग्रथात ही शुसऱ्याधुसऱ्य पेशवाई कालांत ज्ञाली असावी कारण मूळचे स्मृतिकार असे पक्षपाती व दुष्ट नव्हते याची साक्ष त्याच्या इतर उदात तत्त्वावरून पटते उपरिनिर्दिष्ट सैतानी न्यायाचा जुळूम जो ब्राह्मणेतरावर चालू ज्ञाला, तो केवळ जातिबधनाच्या पोकळ व्यवस्थेवरून ही गोष्ट लक्षांत घेतली म्हणजे जातिभेद पाळण्यात ब्राह्मणांची स्वार्थी भावना व ब्राह्मणेतराविषयीं द्वेष हीं त्याच्या मनांत कशी उद्भूत ज्ञाली होती हे स्पष्ट कळून येतें या जातिभेदामुळेच ब्राह्मणेतरांचा असा यथेच्छ छळ करण्यास त्या ब्राह्मणबुवाना फावले हा जातिभेदांतील एक सैतानी विशेष होय याप्रमाणे हे जातिभेदाचे रहस्य आहे



१ मतुस्मृति, अ० ८

२ लघु अन्विस्मृति, अ० ५

३ पराशारस्मृति, अ० ८

प्रकरण अठाराचे

शत्रियांचे धार्मिक व सामाजिक अधिकार

- १ सातारच्या छत्रपतीस पेशव्यांनी कैद केले.
- २ इ० सन १८३२ साळची जाहीर सभा.
- ३ या समेत मान्य झालेले मुख्य ठराव.
- ४ उद्देश्याचा राणाजीचे मान्यतापत्र.
- ५ इ० सन १८३५ साळची धार्मिक सभा.
- ६ या समेत मंजूर झालेले ठराव.
- ७ इ० सन १९०५ साळची धार्मिक चलचल.
- ८ इ० सन १९०६ चे राणाजीचे दुसरे पत्र
- ९ श्रीशिवाजी क्षत्रिय वैदिक विद्यालय.
- १० श्रीशाहू क्षत्रिय वैदिक विद्यालय
- ११ क्षात्र जगद्गुरुची नवीन योजना
- १२ छत्रपतीचा राज्याभिषेक आणि विवाह.

पहिले शाहू छत्रपति आसन्नमरण आजारी असतांना रावबाजी पेशव्यांनी अत्यत नियमकहारामीची एक कारच मोठी दगाबाजी केली “यापुढे मराठेशाहीचा कारभार पेशव्यांनी स्वतप्रपणे करावा” अशी सनद लिहून शाहूमहाराजाच्या आसन्नमरणसमर्थीं इतर कागदपत्रावर त्याच्या संशो घेताना हा सनदेचा कागद त्यात घुसडून देऊन त्यावरही महाराजांची सही न कळत घेतली आणि पुढे या सैतानी कारस्थानाच्या बिदूचा सिधू करून नवीन नाटक मुळ केले

पहिले शाहू छत्रपतिसंहमहाराजाचे जेष्ठ पुत्र छत्रपति श्रीमत प्रतापसिंहमहाराज हे इ० सन १८०८ साली सातारच्या गादीवर बसले ही वेळ रावबाजीच्या अगदीं भरभराटीची असून नाना कफडणिसाची जागा त्रिकंकजी डेगले यांनी पटकाविली होती या पेशव्याच्या कारकीर्दींत सातारच्या राजघराण्याची इतकी दुर्देशा झाली की, ती ऐकून ज्याच्या ढोऱ्यांस पाणी येणार नाही असा पुरुष विरलाच ! वासोटा किल्यांत सातारचे प्रतापसिंह महाराज यांस त्यांच्या सर्व मुलाबायकासह पेशव्यानें कैदेत ठेविले होते वासोव्याच्य किलेदारास वजीराव पेशव्याचा असा हुक्म होता की, ‘वाळू धमधु मीन किला इग्रजोंचे होती जाण्याची वेळ आल्यास प्रतापसिंह महाराज व राजघराण्यांनी इतर माणसे यास

ठार मारावें, पण इप्रजाच्या हातीं लागू देऊ नये' (प्रॅडफचा इतिहास, बुक ३, पृष्ठ ३४४ पाहा) पण इप्रजानीं किळा वेतला, व प्रतापसिंह महाराजांस पुनः गादीवर बसविले इ० सन १८३० सालीं त्यांना राज्याची पूर्ण मुख्यत्यारी भिळाळी त्यानंतर लवकरच महाराजानीं एक जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यांत पेशव्यांनी त्यांना कैदेत टाकून त्यांचे व त्यांच्या बायकामुलांचे कसे कसायासारखे हाल हाल केले याचें अगावर काढे येण्यासारखे वर्णन प्रसिद्ध झाले होतें असो अधिकारसूत्रे हातीं आल्यावर प्रतापसिंह महाराजानीं क्षत्रियाच्या अस्तित्वाबद्दल व त्यांच्या धार्मिक हक्काबद्दल ७-८वर्षे अत्यंत परिश्रम करून सर्व वाद्यभूत मुद्याचा निकाल पडिताकडून लावून घेऊन त्यात मराठा जातीचे व कायरूप प्रभु जातीचे क्षत्रियत्व सर्वमान्य करून घेतले ही गोष्ट इ० सन १८३२ सालीं झाली वे० शा० सप्त विठ्ठल सखाराम उर्फ आबासाहेब पारसनीस चां का प्रभु या विद्वान् गृहस्थास क्षत्रियांतके मुख्यारपत्र दिले होते ब्राह्मणातके वे० शा० सप्त राघवाचार्य गजेंद्रगडकर या अत्यंत विद्वान् पडितास मुख्यत्यारपत्र दिले होते. याशिवाय प्रत्येक पक्षास दद्वादद्वा दुसरे विद्वान् पच नेमले होते सातारच्या राजवाड्यात कित्येक दिवसपर्यंत लेखी व तोंडी वाद चालू होता ज्या दिवशीं पचाचा ठराव व्हावयाचा होता त्या दिवशीं सर्व महाराष्ट्रातील हजारो विद्वान् ब्राह्मण भडळी जमली होती निकालाच्या वेळी कदाचित् क्षत्रिय पक्षाभिमानी पडिताचा अपमान होईल तो होऊ नये म्हणून महाराज स्वतः नागव्या तलवारीने राजवाड्यापुढे बदेबस्त करीत होते महाराजाच्या या आत्मोन्नतीच्या कृत्याबद्दल पुण्याच्या भिक्षुकशाहीनें त्यांचा सैतानी द्रेष सुरु करून मराठेशाही बुडविष्ण्याची उलटथा काळजाची पाताळ्यत्री कारस्थाने रचली आणि सत्ताधारी इप्रजाच्या आश्रयानें सातारच्या मराठेशाही बुडविली मराठेशाहीचा खून या प्रकरणात ही साग्र हकीकत दिली आहे ती वाचली म्हणजे भिक्षुकशाहीबद्दल अगावर शाहारे येतात ! अखेरीस पडिताच्या सभेत वाद होऊन खाली दिलेले सिद्धात दोन्ही पक्षाच्या सर्व पचास मान्य झाले —

मान्यू झालेले सिद्धान्त

- [१] परशुरामाने २१ वेळ निक्षत्रिय पृथ्वी केल्याबद्दलची कथा साफ खोटी आहे.
- [२] आचाराप्रमाणे कर्लीत जाती ठरत नाहीत
- [३] मास भक्षण करणे हा क्षत्रियाचा धर्मच आहे त्यामुळे त्यांस वैदिक कर्म करण्यास कोर्हीच हरकत येत नाही
- [४] सोवळे-ओवळे पाळणे हा क्षत्रिधर्म नव्हे, कारण सकटाशीं सामना देण्याकरिनां क्षत्रियांनी सदा सशब्द आणि पोषाखाने सज्ज राहाणे हात त्यांचा खरा धर्म आहे
- [५] क्षत्रियांनी शूदाश भक्षण केले तरी त्यांच्या वैदिक कर्मांस बाध येत नाही
- [६] ज्या क्षत्रियाच्या धर्मी कोर्हीं कर्मांचा लोप झाला असेल त्यांच्या वैदिक कर्मांच्या अधिकारास त्यामुळे सुर्ळीच बाध येत नाहीं

६ प्रो० महादेव गणेश डोंगरे, बी एस्सी, एल. सी. ई, शास्त्रविषयाचे अध्यापक, राजाराम कॉलेज-कॉलहापूर यांचा 'सिद्धान्तविजय' प्रथं उपोद्घात, पृष्ठ १११२

[७] कोणत्याही क्षत्रियास वेदोक्त श्रावणीचा व दुसरे वैदिक कर्माचा अधिकार आहे.

[८] कर्लीत आता क्षत्रिय नाहीत असे म्हणारे लोक अधर्मी यवन समजावे.

[९] सातारा, चंद्री, तंजावर, कानपूर, करवीर येथील राजघराण्याचे मूळ एकच असून तेथें ऋद्धवेदावरून कर्म चालते

[१०] नर्मदे पलीकडे क्षत्रियांकडे यजुर्वेदावरून कर्म चालते उद्देपुरास अशीच वहिवाट आहे सातान्यास यजुर्वेदीय कर्म महाराजांनी सुरु करावे

[११] क्षत्रियास मातुलकन्या विवाहवर्ज नाहीं (मामाची मुलगी करावी)

[१२] क्षत्रियांत एकपात्री भोजन करण्याची चाल आहे ती वैदिक धर्मास घरूनच आहे

[१३] क्षत्रियांची शहाणव कुळी योग्य आहे पण पचकुळी व सप्तकुळी हे भेद द्वेष्या लोकांनी आपसात फूट पाडण्याकरिता निर्माण केले आहेत

[१४] दक्षिणेतील महाराष्ट्र क्षत्रियांची उपनावे, सांची माहिती आणि भोसले, शिंके, महाडिक, मोहिते, गुजर, अहिराव, पालकर, खानविलकर, माने, घाटगे, जाधव इत्यादि क्षत्रियांच्या ९६ कुळांची गोडे व प्रवर यांचा निर्णय आणि उत्तर हिंदुस्तानातील नावे व दक्षिणी नावे पडण्याची कारणे याचा निर्णय लावण्यात आला

[१५] क्षत्रियांची व शूद्रांची उपनावे सारखी असली तरी ओळख पटण्यांची साधने व मार्ग अनेक आहेत ब्राह्मणांची व शूद्रांचीही उपनावे एक आहेत, पण ओळख पटण्याचे त्याच्यांतही स्वतंत्र मार्ग आहेत

[१६] वैदिक धर्मतत्त्वाविरुद्ध चालू असलेल्या रुढी मान्य नाहीत. सबूब रुढि मोडल्यासुळे क्षात्रधर्मास बाध येत नाही

[१७] उत्तर हिंदुस्तानात क्षत्रियात काही श्रीमान् लोक मुलांची मौज बालपणी फरतात पण बहुतेक लोक लभाचे वेळी जानवे धारण करण्याचा विधि करून जानवे धारण करतात. व कोणी मुळींच करीत नाहीत, पण त्यासुळे क्षत्रियत्वास बाध येत नाही, किंवा त्याच्या जातीत उच्चनीचपण्याचा फरक सुळींच मानला जात नाही. हाच नियम दक्षिणेतही लागू आहे

[१८] उत्तर हिंदुस्तानाच्या ब्राह्मणांत देखील मौजीसबधाने वरीलप्रमाणेच हळी वहिवाट सुरु आहे

[१९] मराठा, रजपूत, प्रभु, इत्यादि जातींचे लोक व त्याच्याशी रोटीबेटी-व्यवहार परंपरेने चालू असलेले लोक, हे आर्य क्षत्रियांचेच वशज आहेत

[२०] धर्मसंस्थापक, धर्मसरक्षक, व धर्मसवर्धक, हे सर्व अधिकार क्षत्रियांचे आहेत हे धार्मिक अधिकार ब्राह्मणांचे मुळींच नाहीत याशिवाय आणखी काही किंविल बार्बीसबधाने उभय पक्षांच्या एकमताने ठराव भंजूर झाले.

याप्रमाणे क्षत्रिय व ब्राह्मण या दोहोच्या देंकडे पंडितांच्या मान्यतेने वरील ठराव मजूर क्षाल्यानंतर श्रीमंत प्रतापसिंह महाराजांनी महाराष्ट्रातील सर्व पंडितांची,

शक्रराजांचीं व और पुरुषांचीं मान्यतापत्रे आणविलीं व शेवटी या पंडितमान्य सभेची हकीकत लिहून व त्यावर उभय पक्षांच्या सर्व शाळी-पंडितांच्या सहा घेऊन ते सर्व कागदपत्र आणि सातारच्या घराण्यांची वेशावळ बरोबर घेऊन शिवानंद शाळी व ठाकूरदास यांस तत्कालीन इंग्रज सरकारने रोसिंटेंट शाहेब यांचे मार्फत उद्देशूरच्या राणांजींस माहिती देण्याकारिता व तिकडील सर्व माहिती आणण्याकरिता उद्देशूरास पाठविले होते तेचे उद्देशूरच्या महाराणांची व त्या दत्तारच्या पंडितांची या गोष्टींस मान्यता मिळाली. सातारच्या राजवंशाची वेशावळ राणांची वेशावळीत दाखल करविली गेली, इतकेच नाहींतर त्याचा दाखला सातान्यासही राहिवा म्हणून सद्गृह वेशावळीची नक्कल* राणांजींचे आशेवरून घेऊन तीवर कंपनी सरकारचा शिकाही घेतला.

त्या वेळी उद्देशूरच्या महाराणांनीं सातारच्या प्रतापसिंह महाराजांस पत्र लिहून पाठविले त्या पत्रात ते म्हणतात:—

“ आम्हीं व आपण एकाच वशांतील असून व्यवहारात काहीं एक भेद नाहीं. परंपरेने एकच आहीं यास्तव आम्ही आपले शुभचितन करीत असतों इतके वैदिक कर्माधिकारी क्षत्रिय पुळळ असून कफ्क दक्षिणी ब्राह्मण मात्र क्षत्रियांचा अभाव आहे म्हणतात, यावरून त्यांचे ठिकाणीं मत्सरखुद्दि वास करीत आहे असें म्हटले पाहिजे ”

याप्रमाणे उद्देशूरास प्रथ आणि वेशावळ मान्य होऊन राणांजींचे वर लिहित्या-प्रमाणे पत्र आल्यावर महाराजांनीं इ० सन १८३२ सालीं महाराष्ट्रातील सूर्यवशी व चंद्रवशी मराठा क्षत्रियांची मोठी जंगी जाहीर सभा सातान्यास भरविली आणि क्षत्रियांचे धार्मिक हक्क कोणते व कसे हें क्षुलसेवावर रीतीनें त्या समेत जाहीर केले

याप्रमाणे शास्त्रप्रथांचे आधारे सातारा येथील पंडितमान्य राजसभेत मजूर झालेले ठराव दक्षिणेत सर्व ठिकाणीं मान्य ज्ञात्यानंतर इ० सन १८३५ सालीं क्षत्रिय मराठा मढळांचो सभा होऊन सर्वानुमते असें ठरले कर्ता.—

“ दक्षिणीं† ब्राह्मण, क्षत्रिय मराठ्यांचे धर्म वेदोक्त कर्मे करण्यास कर्त्ता कर्त्ता नाकारतात, तर त्यांची गरज मुळीच ठेवू नये उत्तर हिंदुस्तानातून आपल्या खात्रीचे ब्राह्मण आणून त्यांचेकडून धर्मकर्म चालू करावे, किंवा क्षत्रियांस पूर्ण वेदाधिकार असल्या. मुळे स्वत चीं धर्मकाऱ्ये स्वत क्षत्रियांनीच करावी, अगर हत्तर क्षत्रियांकडून कलून घ्यावीत. दक्षिणी ब्राह्मणास मुळीच बोल्डवू नये तसेच उद्देशूराले व आपण एकच असल्यामुळे त्यांचा आपला रोटीव्यवहार, बेटीव्यवहार सुरु करावा परंतु हा व्यवहार तुटल्यास वरीच वर्षे प्राल्यामुळे राणांजी व त्यांचे आसस्वकीय जर आपणाशी एकपात्र करतील तरच वरीलप्रमाणे रोटीबेटीव्यवहार करावा पण एकपात्र जर करीत नसतील तर शरीर-संधेच करू नये ” ही प्रतापसिंह महाराजांची कामगिरी झाली

* ‘सिद्धान्तविजय’, परिशिष्ट ४, पान ७९ व परिशिष्ट ९, पान १३१ पाहा

† ‘सिद्धान्तविजय’, परिशिष्ट ४, पान ७७ पाहा

‡ ‘सिद्धान्तविजय’, उपोङ्घात पृष्ठ १४

इतके अन्ते तरी कोल्हापूरचे छत्रपति श्रीमत शाहू महाराज (कुसरे) मारे चाल-
कीर्ति पुणेरी भिक्षुकशाहीमें पुन्हा कट करन राजीवाध्याय आर्ना राजवाचारात वेदोक्तामें
करण्याचें नाकारले. तेव्हा शाहू महाराजांनी राजोपाध्यायास कामावरल ब्रह्मतर्फ काळा-
त्याची राजोपाध्यायपणाची जहागीर जम केले. ही गोष्ट १० सन १९०५ साली शाली—
इतके ज्ञात्यावर करवीरपीठस्थ शंकराचार्यांनी श्रीमत शाहू महाराजांचे व त्यांच्या आत्-
त्वकीयाचें क्षत्रियत्व मान्य करून तसें जाहीर केले. पण राजोपाध्यायाची पुरी खोड
मोडप्याकरिता महाराजांनी जहागीर जारीतच कायम ठेवली. ती पुन्हा सोडलीच नाही.
या वेळी श्री० छत्रपति शाहू महाराजांनी क्षत्रियत्वासंबंधाने उदेपूरच्या राणाजीर्णी पत्र-
व्यवहार केला त्यावर उदेपूरच्या राणाजीर्णे हिंदीत उत्तर आले तें ‘सिद्धान्तविजय’
परिशिष्ट ११, पृष्ठ १५२, पत्र ने ५ यांत छापले आहे. तें असें—

“ राजपुतानाके क्षत्रियोंका आचार विचार नीचे लिहे अनुसार हैः—राजपुतानाके
क्षत्रिय लोकोमेसे कोई कोई श्रीमत लोक समयपर यज्ञोपवित [उपनयन] संस्कार
करते हैं, कोई कोई विवाहमे करते हैं, और कोई कोई गरीब आदि करतेभी नहीं हैं,
लेकिन उससे जाती संबंधमें फर्क नहीं आता ये लोक ब्राह्मण, क्षत्रिय, वैद्य, और सत्यवृद्ध
अर्थात् भोई आदीके हातका जल तथा भोजन करेलेते हैं, और मासका सेवन करते हैं,
और इनके सब संस्कार वेदोक्त होते हैं, और खियाकोभी वेदोक्त संस्कार होता है. संवत्
१९६२ कार्तिक सुदि २ ” [ता २०१९०१९०६] गौरीशकर द्वाराचंद ओळा.

सातारा येथे छत्रपति प्रतापसिंह महाराजांचे वेळी १० सन १९३२ साली
भरलेल्या पडिताच्या सर्वमान्य समेत जे ठराव उभय पक्षांस मान्य झाले, त्यातील ठराव
नंबर १७ (मौजीसंबंधीचा) आणि श्रीमत छत्रपति शाहू महाराजाच्या वेळी १० सन
१९०६ साली उदेपूरच्या राणाजीर्णा पाठविलेले वरील हिंदी पत्र, या देहांचा मेल आस्ति
दक्षिण व उत्तरच्या क्षत्रियांच्या मौजो वगैरेसंबंधी रीतीभारीचा मेल घरोवर पटतो ही
गोष्ट विशेष ध्यानात ठेवण्यासारखी आहे

यानंतर शाहू छत्रपति महाराजांनी उपाध्यायाच्या कामाकरितां पगारी नोकर नेमले
पगारी नोकराची वहिवाट काहीं वर्षे चालू ठेवल्यानंतर मराठा क्षत्रिय जारीच्या नवीन
होतकरू विद्यार्थ्यांना वैदिक कर्म शिकविष्याकरिता महाराजांनी कोल्हापुरास १० सन
१९२० साली—

श्रीशिवाजी क्षत्रिय वैदिक विद्यालय

या नवाची नवीन संस्कृत पाठशाळा चालू करून स्थान वैदिक मन्त्रतंत्राचें मोफत
शिक्षण सुरु केले त्यातून शेंकडे मराठा पुरोहित तयार होऊन बाहेर पडू लागले. हल्ळी
बहुतेक जातीचे ब्राह्मणेतर लोक ब्राह्मणांकडून आपलीं धर्मकाऱ्ये करून न घेता ती स्वतःच
करितात किंवा ब्राह्मणेतर पुरोहितांकडून करवून घेत आहेत

क्षत्रियादि ब्राह्मणेतरांवर ब्राह्मणांचे धार्मिक वर्चस्व मुळीच राहू नये, तें साफ
उडवून यावें या हेतूने कोल्हापूर संस्थानात पाठगांव येणे ‘क्षात्र जगद्गुरु’ची गादी शाहू

महाराजांनी ह० सन १९२१ सालीं स्थापन करून श्री० सदाशिवराव लक्ष्मणराव बेनोडी-कर बी ए यांस पहिले जगद्गुरुचे जारी नेमले आहे |ते विद्वान् असून मराठा जातीचे द्वेषकरु व बुद्धिमान् तरुण आहेत

कोलंदापूरचे कै० शाहू छत्रपतीचे गाढीवर बसलेले त्याचे ज्येष्ठ पुत्र श्रीमत राजाराम महाराज छत्रपति यांनी आपले वडिलांचे नावाने ह० सन १९२३ सालीं

श्रीशाहू क्षत्रिय वैदिक विद्यालय

या नावाची दुसरी वेदशाळा स्थापन केली आहे त्या शाळेत महाराष्ट्रातील सर्व भागातील ब्राह्मणेतर जातीच्या विद्यार्थ्यांना पुरोहिताच्या वैदिक मत्रतत्रांचे शिक्षण पुकट दिले जातें जेवण, कपडा, पुस्तके, दिवाबती वर्गेरे सर्व फुकट देतात वरील दोन्ही वैदिक शाळामध्ये हल्ळीं शेंकडों ब्राह्मणेतर विद्यार्थी वैदिक शिक्षणाचा लाभ घेत आहेत श्रीमत पुण्यस्मरणीय राजर्षि शाहूमहाराज कैलास-वासी ज्ञात्यावर त्याचे ज्येष्ठ पुत्र हल्ळींचे श्रीमत राजाराममहाराज यांस ह० सन १९२७ सालीं राज्याभिषेक क्षाला हा राज्याभिषेक ब्राह्मणाच्या हस्ते करविला नसून वैदिक शाळेतील क्षत्रिय मराठा जातीच्या विद्यार्थ्यांकडून वेदोक्त पद्धतीने करविण्यांत आला त्यात क्षात्र जगद्गुरु अग्रस्थार्नीं होते त्याच्यप्रमाणे छत्रपति श्रीमत राजाराममहाराज यांचा द्वितीय विवाह तजावरचे सुप्रसिद्ध ऐतिहासिक राजघराण्यातील श्रीमत आत्मारामराव ओहिते याच्या कन्या श्रीमती राजसबाई यांचेशी कोल्हापूर येथे ता १० माहे जून, सन १९२५ रोजीं गोरज मुहूर्तावर क्षाला, याही मगलप्रसरणीं सर्व विधि क्षात्रधर्मातुसार यथोचित ब्वावेत म्हणून श्रीमत क्षात्र जगद्गुरु स्वत तेथे हजर असत त्याच्या देख-खेळाखालीं वरील वैदिक शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपति श्रीमत राजाराममहाराजाचा लम्प-समारभ वैदिक पद्धतीने यथासांग पूर्ण केला

जे हाडाचे खरे क्षत्रिय असतील, ज्याच्या अगात खन्या क्षत्रियांचे रक्त खेळत असेल त्यांनी क्षत्रियाचे वर दर्शविलेले धार्मिक व सामाजिक अधिकार बरोबर बजावण्यास मुळींच डगमगूऱ्यान्ये जो कचरेल तो सरा क्षत्रियच नव्हे, हीच त्याची साक्ष आहे



प्रकरण एकोणिसावें

क्षत्रिय घराण्यांतील शरीरसंबंध

- १ पौराणिक काळचे शरीरसंबंध.
- २ विद्यमांतील प्राचीन शरीरसंबंध.
- ३ वन्हाडांतील देशमूख, पाटील, कुळंबी यांचे महाराष्ट्रांतील मराठ्यांशीं चालू विसावे शतकांतील नवीन शरीरसंबंध.
- ४ सुप्रसिद्ध मेघे घराण्यावे शरीरसंबंध.
- ५ छत्रपति भोसले आणि जाधव घराणे यांचे इतर घराण्यांशीं शरीरसंबंध
- ६ बडोद्याचे गायकवाडांचे सोयरे
- ७ श्री० माधवराव ऊर्फ महादजी शिंदे यांच्या नऊ राण्या
- ८ श्री० करवीरकर संभाजीमहाराज छत्रपति राजे यांच्या सात राण्या
- ९ श्री० करवीरकर शिवलघ्यपति यांचे जनानखान्याची यादी
- १० श्री० करवीरकर संभाजी राजे यांचे जनानखान्याची यादी.
- ११ श्री० करवीरकर शिव छत्रपति यांच्या कन्या.
- १२ उत्तर हिंदुस्तानचे शरीरसंबंध.
- १३ पृथ्वीराजाच्या पांच राण्या.
- १४ इंदूरच्या राजघराण्याचे शरीरसंबंध.

१. पौराणिक काळचे शरीरसंबंध

[१] अयोध्येचा इक्ष्वाकु वशी राजा इक्ष्वाकु (सूर्यवशी) याची बहीण ईला नावाची होती ती चंद्रवंशाचालक बुध राजा याचा पणतु पुरु यास दिली होती तिच्या ४९ वे पिंडीत परमारवशी पांडवांचा पूर्वज धृतराष्ट्र आला

[२] मौर्य घराण्याचा स्थापक चक्रवर्ती महान् पराक्रमी राजा चेन्द्रगुप्त मौर्य याने प्रीक्षिता राजा सेल्युक्स (शिकदर बादशाहाचे माशून गादीवर बसलेला) याचे मुलीशीं लम केले होते. कारण श्रीस देशाचे राजघराणे मूळचे आर्यवंशी आहे, ही जाणीव त्या वेळी जिवत होती. (३० सनापूर्वी ३२०).

२. विदर्भीतील प्राचीन शरीरसंबंध

[३] अगस्ती* कृष्णाची पत्नी लोपामुद्रा ही विदर्भ महणजे वन्हाडच्या राजाची मुलगी होती

[४] रघुकुळाचार्युमूळ पुरुष सगर राजा याची राणी केशिनी ही विदर्भ राजकन्या होती

[५] निषधा† देशाचा राजा नल याची राणी दमयंती ही वन्हाडातील भीमक राजाची कन्या होती

[६] अयोध्येच्या दशरथ राजाचा बाप अज याची राणी इतुगती ही वन्हाडातील कुडिनपूरच्या भोज राजाची बहीण होती ही स्वर्गीतूल फुलाचा हार अंगावर पडून मरण पावली‡.

[७] श्रीकृष्णाची॒ राणी रुक्मिणी ही वन्हाडातील भीमक राजाची कन्या होती

[८] श्रीकृष्णाचा पुत्र प्रशुभ याने विदर्भाच्या रुक्मि राणाची कन्या शुभांगी इच्याशी॑ लम्ब केले होते मामाची मुलगी करण्याची चाल वन्हाडांत अद्याप आहे

[९] प्रद्युम्नाचा पुत्र अनिरुद्ध याने विदर्भाचा राजा रुक्मि याच्या मुक्काची मुलगी रुक्मिणी इच्याशी॑ लम्ब केले होते

[१०] दुसरा भिलम यादव याने ठाण्याच्या क्षक्ष नांवाच्या शीलाहार राजकुलातील कन्येशी॑ लम्ब केले होते या राजकन्येचे नांव लस्थियव्वा असें होते

[११] वरील लस्थियव्वा राणी इच्ची आई राष्ट्रकूट ऊर्फ महाराष्ट्र घराण्यापैर्की होती ती ठाण्याच्या शीलाहारवशी राजास दिली होती (इ० सन १०००)

[१२] भिलमानतर वेसुनी (यादव) गादीवर आला त्याने चालुक्य राजा गोगी याची मुलगी नाशलदेवी इच्याशी॑ लम्ब केले (इ० सन १०२५)

[१३] विदर्भीतील वाकाटक ऊर्फ सेनवंशी राजा दुसरा सुद्देसेन याने उत्तर हिंदुस्तानातील दुसरा चंद्रगुप्त मौर्य याच्या प्रभावती नाभक राजकन्येशी॑ लम्ब केले होते (इ० सन ३९५)

[१४] विदर्भीतील सेनवंशी नरेंद्रसेन राजा याचे लम्ब वनवासीच्या कदंब राजकन्येशी॑ क्षाले होते

[१५] इराण+ देशाच्या इतिहासांत प्रसिद्ध असलेला आर्यवंशी राजा भीमदेव ग्रद्यवंशी याने काबूलच्या शहा नांवाच्या आर्यवंशी घराण्यातील राजकन्येशी॑ लम्ब केले होते

* आपटेक्ट तोश, पृष्ठ ९७४.

† रामायण—बालकांड, सर्ग ३४

‡ नलचंप

‡ रघुवंश

¶ हरिवंश, विष्णुपर्व अ० ५०

+ राट्टीकृत, अफगाणिस्थान, पान ६२

[१६] एका पारसीक वक्तव्यांतीं राजाने काबूलण्याची आर्यवंशी यवन ऊर्फ यवनाश्व घराण्यांच्या राजकन्येशीं विवाह केला होता. पारसीक राज्यामध्ये काबूल आणि ज्ञाबूल म्हणजे हळीचा गिज्जनीचा भाग व दिघू नदीपर्यंतचा मुलुख समाविष्ट शाळा होता. शहा वै यवन ऊर्फ यवनाश्व या वंशाचा उल्लेख आरंभी प्रथेकार आणि राजतरंगिणीकार कल्हण यांनेही आपल्या प्रथेत केला आहे शहा ही पद्मवी घारण करणारे क्षत्रिय राजघराणे गुंजीरायेत हळीही आहे. तें आपणास ब्रह्मवशी ऊर्फ ब्रह्मक्षत्रिय म्हणाविते. चिनी यात्रेकू मि क्षाणसंग हा इ० सन ७३० मध्ये काबूलात गेला होता. तो आपले प्रवासवर्णनात्मक इतिहासात लिहितो कीं, त्या वेळी काबूलात बौद्ध धर्मी क्षत्रिय राजे राज्य करीत होते ते आपणास शहा घराण्याचे म्हणवीत असते

[१७] बापारावळनेही इ० सन ७३० च्या सुमारास काबूल, कदाहार, गिज्जनी येथील यवन ऊर्फ यवनाश्व आर्ये राजकन्या वरल्या होत्या. त्यापासून त्याला ३२ पुत्र शाळे होते ते यवन—मुसलमान नसून आर्य होते असें वरील आधारावरून दिसते

[१८] दक्षिणाच्या* राष्ट्रकूट मराठा क्षत्रियांच्या सोयरिकी उत्तरेचे राजपूत, बंगालचे पाल, चेदीचे हैदर्य यांच्याशी होत होत्या

३. वन्हाडांतील देशमुख, पाटील कुळंबी, यांचे महाराष्ट्रांतील मराठांशीं चालू विसावे शतकांतील नवीन शरीरसंबंध

[१९] रा० ब० केशवराव भाऊसाहेब देशमुख खामगांवकर यांचा व दिप्रज जिल्हा नागपूर येथील खल्कतकराचा सोयरेसंबंध आहे खल्कतकर हे सातान्याकडील मराठे आहेत

[२०] राजा देऊळगांवकर श्रीमत दत्ताजीराव जाष्व वे हैसांगकर प वा. नारायण-राव रावसाहेब यांचे साहू आहेत चाडोलकरांची मुलगी म्हणजे आर्वाकर केशवराव देशमुखांच्या पत्नीची बहिण त्याना दिलेली होती चाडोलकरांची एक मुलगी दत्ताजीराव जाष्व देऊळगांव राजा, दुसरी नारायणराव देशमुख म्हैसांगकर आणि तिसरी आर्वाकर केशवराव देशमुख यांस दिली होती. देऊळगांवकर हे सिद्धेलकर जाष्वांचेच घराणे आहे.

[२१] चाडोलकराचे मुलीची मुलगी बडोदाचे श्रीमत पिलाजीराव गायकवाड यांमा दिलेली आहे

[२२] अमळनेरकरांचे सोईरसंबंध जुन्या काळापासून वन्हाडकर देशमुखांची आहेत. व अमळनेरकरांचे संबंध देवास, घार, ज्वालहेर वर्षांरेकडे आहेत नगरदेवळेकरांचे शरीर-संबंध तोरखेडकर कदम बांडे याचेशी आहेत

[२३] नाशिकजवळील देवळालीचे प वा बाळापासाहेब देशमुख यांचा चाडोल-कर देशमुखांशी सोयरेसंबंध आहे.

* मध्ययुगीन भारत, भाग २, पृष्ठ २५२ पाहा

[२४] ખાનદેશાતીલ ચાલિસગાંવકર વ વરણગાંવકર (જિજાબરાવ વગેરે) જાધવ દેશમુખાંચે સર્વાં વન્દ્હાડચ્યા દેશમુખાંશો, તસેંચ મહારાષ્ટ્રાતીલ વ ખાનદેશાતીલ મરાઠે મંડળીશીં આહેત.

[२५] શ્રીમત વ્યક્તરાવ તાત્યાસાહેબ ગુજર નાગપૂર યાંચ્યા પલ્લી વર્ષા જિલ્લાાતીલ આર્વીકર કેશવરાવ દેશમુખ યાંચ્યા ધાકટ્યા પલ્લીચ્યા નાતલગ આહેત

[२૬] ખાનદેશાતીલ ચાલિસગાંવકર કૃષ્ણરાવ દેશમુખ યાંચી બહીણ વર્ષા જિલ્લાાતીલ સોલોડકર દેવરાવ બલ્લવતરાવ દેશમુખ યાંના દિલી હોતી

[૨૭] ખાનદેશાતીલ ચાલિસગાંવકર વ્યક્તરાવ દેશમુખ, મેનેજર ચાલિસગાંવ મિલ્સ, યાંચ્યા દેન મુલી અનુકર્મે નાગપૂર જિલ્લાાતીલ મોહોપેકર ગણપતરાવ ઊર્ફ ટિપ્પ બાપૂ શિંડે દેશમુખ યાંચે ચિરજીવ આપણે યાંના દિલ્લ્યા આહેત.

[૨૮] વર્ષા જિલ્લાાતીલ મોહોપ્યાંચે ગણપતરાવ સદાશિવરાવ ઊર્ફ બાબાસાહેબ દેશમુખ શિંડે યાંના ત્રિપુર યેથીલ મરાઠધાંચી મુલગી દિલી આહે.

[૨૯] વર્ષા જિલ્લાાતીલ સાલોડ (હિરાપૂર) યેથીલ દેવરાવ બલ્લવતરાવ દેશમુખ યાના દેવલાલીંચે પ વા બાબાસાહેબ દેશમુખ યાંચી મુલગી દિલી આહે

[૩૦] વર્ષા જિલ્લાાતીલ સાલોડકર બલ્લવતરાવ અન્યાંજી દેશમુખ યાંચે ચિરજીવ પુરુષોત્તમરાવ યાંસ ચાલિસગાવકર પ વા ફકીરરાવ દેશમુખ યાંચી મુલગી સૌ શાતીબાઈ હી દિલી આહે

[૩૧] વરીલ સાલોડકર બલ્લવતરાવ અન્યાંજી દેશમુખ યાંચે મેહુણે જામઠીંચે પ વા ખુશાલરાવ દેશમુખ યાના ધારંચે પવાર યાંચી મુલગી દિલી હોતી

[૩૨] સાલોડંચે પ વા ગોપાલરાવ દેશમુખ યાંચે ધાકટે ચિરજીવ બાબાસાહેબ યાના અમલ્લનેરંચે શ્રી૦ કેશવરાવ દેશમુખ યાંચી મુલગી દિલેલી આહે

[૩૩] વર્ષા જિલ્લાાતીલ સાલોડંચે ગોપાલરાવ દેશમુખ યાંચે વડીલ ચિરજીવ વિછલરાવ ઊર્ફ રાવસાહેબ યાના અમલ્લનેર યેથીલ રાણીય વિદાલયાંચે વ્યાયામશિક્ષક રા૦ દાંલતરાવ યાંચી બહીણ દિલેલી આહે

[૩૪] તોરખેડંચે (ખાનદેશ) કદમબાડે યાંચે મુલાલા અમરાવતી જિલ્લાાતીલ જરૂડંચે રાવરાજે વાનખંડે શ્રી૦ શકરરાવ ઊર્ફ નાનાસાહેબ દેશમુખ યાંચી મુલગી દિલી આહે (હ૦ સન ૧૯૨૫)

[૩૫] સદરહુ શ્રી૦ શકરરાવ ઊર્ફ નાનાસાહેબ જરૂડકર યાના બડોંડે યેથીલ ડોયરેક્ટર ઓફ અંગ્રીકલ્ચર માધવરાવસાહેબ શિતોળે બ્યારિસ્ટર યાંચી મુલગી દિલી આહે તસેંચ રાવરાજે વાનખંડે જરૂડકર વિનયેદસિહ દેશમુખ યાના બડોયાંચે શ્રીમત ગણપતરાવ સાહેબ ગાયકવાડ દિવાણ યાંચી કન્યા દિલી આહે

[૩૬] બડોયાંચે દિવાણ શ્રીમત ગણપતરાવ ગાયકવાડ યાંચી કન્યા જરૂડકર શ્રી૦ રામરાવ તાત્યાસાહેબ રાજે વાનખંડે યાના દિલી આહે

[૩૭] માણિકરાવ દેશમુખ થાટરવાડા તા૦ કાટોલ યાંચી મુલગી દેવાસ સીનિયરંચે પવાર યાંસ દિલી આહે

[३८] उमरावती जिल्ह्यातील दर्यापूरकरन्यारिस्टर श्री० रामराव देशमुख याना न्यालहेरचे सरदार शिंदे यांची मुलगी दिली आहे ही अप्यासाहेब गजेन्टगडकर यांचे कुटुंबाचे बहिणीची मुलगी आहे.

[३९] जिल्हा अकोला तालुका मूर्तिजापूर येथील कुरुमकर खुशालराव बाबासाहेब देशमुख यांच्या पत्नी चालिसगांवकर कृष्णराव देशमुख यांची बहीण होय.

[४०] खानापूरचे (जिल्हा सातारा) घोडजी पाटील यांचे सबंध वन्हाडांत दिग्रज येथील खळतकर यांचेशी आहेत

[४१] नागपूरचे श्री० तात्यासाहेब गुजर यांच्या पत्नीची बहीण प. वा. श्री० महाराज अप्पासाहेब भोसले सातारकर याना दिली होती

[४२] आर्वा० तालुक्यांतील (जि वर्धा०) विरुळचे नीलकठराव बाबासाहेब देशमुख सातुके यांनी सातान्याचे भोसले राजघराण्याशी० सबंध असलेले रा० विनायकराव भोसले या २२ वर्षांच्या सुशिक्षित तरुणास दत्तक घेतले आणि या दत्तकाचा विवाह आवर्किर परलोकवासी रामराव देशमुख मालगुजार यांची ऊयेष कन्या सौ० शांताबाई यांच्याशी केला दत्तविधान आणि विवाहसमारम्भ फालगुन महिन्यात मार्च १९२५ मध्ये वर्धा० मुकामी झाले. या दत्तक आणि विवाह सबधासुळे० वन्हाड व सी पी० मधील कुळंबी (आर्य ऊर्फ मराठा०) क्षत्रिय आणि महाराष्ट्रातील मराठा क्षत्रिय हे अगदी० एकाच हाडामासाचे आहेत असे सिद्ध झाले

४. सुप्रसिद्ध मेधे घराण्याचे शरीरसंबंध

(बोरगाव मेधे तालुका व जिल्हा वर्धा० येथील मेधे घराण्याचे शरीरसंबंध)

[४३] समाजभूषण आनंदरावजी मेधे यांचे वडील दौलतराव यांची पत्नी पार्वती बाई ही टाकरखेड ता० आर्वा० येथील देशमुखांची कन्या होती

[४४] समाजभूषण आनंदरावजी मेधे यांची पत्नी राधिकाबाई ही यावली ता० उमरावती येथील देशमुखांची कन्या होती.

[४५] समाजभूषण आनंदरावजी मेधे यांची बहीण पिलाबाई ही काटोलकर गुलाबराव देशमुख यांची पत्नी होती

[४६] समाजभूषण आनंदराव मेधे यांची दुसरी पत्नी लक्ष्मीबाई ही रीद्धपुर (बेलोरा०) येथील राजारामजी० देशमुख यांची कन्या होती

[४७] समाजभूषण आनंदरावजी मेधे यांची भावजय सरस्वतीबाई ही गजाननराव देशमुख सालोडकर यांची आत्या होती.

[४८] आनंदराव मेधे यांचे वडील पुत्र शंकरराव ऊर्फ बाबासाहेब मेधे पिंपरीकर ता० वर्धा० यांची पत्नी सत्यभामार्बाई ही अंजी अंदोरीकर बाबासाहेब देशमुख यांची कन्या आहे.

[४९] आनंदराव मेघे यांचे द्वितीय पुत्र कृष्णराव ऊर्फे दादासाहेब मेघे यांची पहिली पत्नी रुक्मणीबाई ही शिरखेड ता० योर्ही येथील तुकारामजी आपू देशमुख यांची कन्या होती (वारली)

[५०] कै० रुक्मणीबाई मेघे यांची भाकटी बहीण रंगूबाई ही नांदपूर ता० आर्वा जि० वर्धा येथील बाजीराव आपू देशमुख याना दिली होती

[५१] ब्राह्मणवाडाथडी ता० एलीचपुर येथील अवघूतराव देशमुख हे रुक्मणीबाई मेघे यांचे मामा आहेत

[५२] श्री० कृष्णराव ऊर्फे दादासाहेब मेघे यांचे दुसरे लग्न राजणगांव ता० चाळीसगांव येथील श्री० शिवराव रामराव चव्हाण देशमुख पोलीस पाटील यांची कन्या सुंदरबाई यांच्याशीं झाले आहे त्यांचे नांव सौ० इदिराबाई मेघे हा विवाह ता १४-२-१९२८ रोजी झाला

[५३] शिवरावजी देशमुख राजणगांव यांची दुसरी कन्या राजुबाई ही चाळीस गांव येथील बाजीराव देशमुख जाधव याना दिली आहे.

[५४] शिवरावजी देशमुख यांची बहीण आवडाबाई ही चाळीसगांव येथील श्री० फकीरराव देशमुख याना दिली आहे

[५५] कै० फकीरराव देशमुख चाळीसगांव यांची मुलगी घोळबाई ही सालोड हिरापूर ता० वर्धा येथील सुप्रसिद्ध देशमुख पुरुषोत्तमराव बाबासाहेब यांची पत्नी पांडी आहे

४. छत्रपति भोसले आणि जाधव घराणे यांचे

इतर घराण्यांशीं शारीरसंबंध

[५६] श्री० मालोजी राणे भोसले यांची राणी म्हणजे श्री० शहाजी राणे यांची आई दीपाबाई—ही निबालकरांची कन्या होती

[५७] श्री० शहाजी राजे भोसले यांची पहिली राणी जिजाबाईसाहेब—श्री० शिवाजीमहाराजांची आई—ही राजे लखुजी जाधव यांची कन्या होती हे लखुजी जाधव वन्हाडातील बुलडाणा जिल्हातील शिंदखेडचे देशमुख होते

[५८] श्री० शहाजी राजे यांची दुसरी राणी तुकाबाई ही—बाजी मोहिते पागुरवाडीकर यांची कन्या—व्यकोजीची आई—होती

[५९] शिवाजीराजे भोसले यांची पहिली राणी सईबाई—सभाजीची आई—ही निबालकरांची कन्या होती

[६०] शिवाजी राजे यांची दुसरी राणी सोयराबाई—राजारामांची आई—शिकर्यांची कन्या होती

[६१] शिवाजी राजे यांची तिसरी राणी पुतलाबाई ही घोरपडर्यांची मुलगी होती

[६२] शिवाजीमहाराजांची मुलगी सखुबाई ही बजाजी निबालकर (जिजाबाईनं मुसलमानाचा हिंदू करून घेतलेला) याचा मुलगा महादजी यास दिली होती

[६३] शिवाजीमहाराजाची दुसरी मुलगी राजकुवरवाई ही गणोजी राजे शिंके यांचे दिली होती.

[६४] शिवाजी महाराजाची तिसरी मुलगी अंदिकावाई ही हरजी राजे महाडिक यांस दिली होती.

[६५] शिवाजी राजे भोसले याचे वडील बंधु संभाजी राजे यांचा वश इल्ही अभिमातीरी जिजी येणे आहे

[६६] शिवाजी महाराजाचे पुत्र संभाजी महाराज याची राणी येसुवाई ही मलेकर पिलाजी राजे शिंके यांची कन्या होती.

[६७] राजाराम महाराज यांस राष्ट्रा तीन; पहिली जानकीवाई ही प्रतापरम गुजर यांची कन्या.

[६८] दुसरी राणी तारावाई ही हवीराव मोहिते यांची कन्या

[६९] तिसरी राणी राजसवाई ही मलवडीकर घटगयांची कन्या

[७०] थोरले शाहू महाराज यास राष्ट्रा चार; सावित्रीवाई ही कप्तेकर शिंदांची कन्या

[७१] दुसरी राणी राजसवाई ही शिंदखेडच्या रस्तुमराव जाधवांची कन्या.

[७२] तिसरी राणी सकवारवाई ही राणोजी शिकर्यांची कन्या.

[७३] चवथी राणी सगुणावाई ही नेवासकर मोहित्यांची कन्या

[७४] तजावरचे व्यक्तोजी राजे भोसले याची राणी दीपावाई ही इगळे यांची कन्या.

[७५] कोल्हापूरचे सभाजी महाराज यांची पत्नी जिजावाई ही तोरेगलकर शिंदांची कन्या

[७६] कोल्हापूरचे दुसरे सभाजी महाराज यांची राणी दिवाणवाई ही शिवाजी शिंके तरसळकर यांची कन्या.

[७७] कोल्हापूरचे दुसरे शिवाजी महाराज यांची राणी काशीवाई ही बडोद्याचे दिवाण गणपतराव गायकवाड यांची कन्या

[७८] सावतवाडीचे भोसले रघुनाथराव सावत (१८९९) यांची पत्नी खडेराव गायकवाड यांची मुलगी.

[७९] बाबाजी नाईक निंबाळकर (फलटणचे) यांची पत्नी सावित्रीवाई ही राजाराम महाराज यांची कन्या

[८०] करवड ता० विखली वन्हाड येथील देशमुख इगळे यांची मुलगी दीपावाई तजावरकर व्यक्तोजी राजे भोसले यास दिली होती (इ० सन १७२०)

[८१] शिंदखेडचे लखुंजी जाधव म्हणजे जिजावाईचे वडील यांना चार पुत्र (१ राणोजी, २ दत्ताजी, ३ अचलोजी, बहादूरजी) होते व सर्वोत वडील कन्या जिजावाई अर्शी पांच अपर्यंत होतीं (यांच्या शाखा पुढे पहा)

- [८२] राघोजीची शास्त्रा हळीं औरगावादेस आहे (राजे आनंदराव)
- [८३] राघोजीची दुसरी शास्त्रा हळीं देऊळांव राजा येथे आहे (राजे दत्ताजीराव)
- [८४] अचलोजीची शास्त्रा हळीं वन्हाडांत अडगाव व मेदुणे येथें आहे ही शास्त्रा सुप्रसिद्ध सेनापति धनाजीराव जाधव यांची आहे
- [८५] लघुजीची नात म्हणजे मानसिंगराव जाधव यांची कन्या अंबिकाबाई ही दिलीस शाहूस दिली होती
- [८६] कागलचे जहागिरदार सखाराम घाटगे यांची कन्या बायजाबाई शिदे यांचा विवाह ग्वाल्हरचे दौलतराव शिंदांशीं झाला हेता यांचे देऊळ त्याच्या मूर्तीसह व अभसत्राच्या जहागिरीसह पठरपुरास हळीं भट्टाच्या ताब्यात आहे
- [८७] अपासाहेब शितोळे यांची बहीण होशा आकासाहेब यांचे लम्ब जयसिंगराव घोरफडे चीफ ऑफ कापशी यांच्याशीं झाले हेतो (इ० सन १८७१)
- [८८] जयाजीराव महाराज शिदे यांची कन्या मनुराजा साहेब यांचे लम्ब अपा साहेब शितोळे यांच्याशीं झालें (ता १-५-१८९०)
- [८९] हेमसिंह राजे भोसले बनसंदेकर याचे कुटुब भागीरथीबाई आणि तजावरचे राजे शेवटचे शिवाजी महाराज भोसले (तजावरचा वश) यांची राणी-सुराईबाई साहेब या सख्त्या मावसबहिणी होत्या
- [९०] या सुराईबाई साहेब नानीसाहेब घाटगे याच्या कन्या होय
- [९१] सुराईबाई साहेब (तजावरची राणी) यांची बहीण ही सखाराम साहेब मोहिते तजावर याचे बघु दाजीसाहेब मोहिते याना दिली होती
- [९२] तजावरचे शेवटचे शिवाजी महाराज भोसले यांची मुलगी सखाराम साहेब मोहिते याना दिली होती
- [९३] दाजीसाहेब मोहिते तजावरकर यांना तीन मुली होत्या एक श्रीमत सयाजी - राव महाराज गायकवाड यांना दिली होती तीन थोरली राणी चिमणाबाईसाहेब होय
- [९४] दुसरी कमलाबाई बडोयास सरदार धायबर किलेदार यांस दिली
- [९५] तिसरी नेपाळचे सिसोदिया भोसले महाराजाचे दिवाण जगबाहुदुर (चन्हाण किंवा पवार) यांच्या मुलास दिली होती
- [९६] तजावरचे शेवटले भोसले शिवाजी महाराजांचे राणीचे दत्तक ह्या खुलडाणा जिल्हातील चिखली तालुक्यांतील करवड (बावनबुरजी) येथील इगळेरावचा मुलगा होता त्याचा मुलगा हळीं तजावरचे गादीवर आहे
- [९७] तजावरचे शिवाजी भोसल्याची मुलगी करवड तालुका चिखली येथील इगळेराव यांचे धरीं दिली होती
- [९८] नानीसाहेब घाटगे (तजावरचे राणीची आई) यांची बहीण करवंडकर इगळे-रावांस दिली होती
- [९९] नानीसाहेबांची दुसरी बहीण तामीर्झाई शिंदखेड जि० खुलडाणा, येथील जाधवां-

ने वंशज आनंदराव लक्ष्मणराव राजे जाधवराव जवळखेडकर (शिंदखेडचे जवळच आहे) याना दिली होती

[१००] आनंदराव लक्ष्मणराव राजे जाधवराव जवळखेडकर याचा मुलगा गणपत राव ऊर्फ बुवासाहेब यांची मुलगी खानवलो जि० रत्नाणिरी येथे खानवलकर यांस दिली आहे.

[१०१] वरील खानवलकर घराण्यांतील वाई लक्ष्मीबाई-ह्या कोल्हापूरचे हूळीने छत्रपति श्री० शाहू महाराज यांच्या राणीसाहेब आहेत

[१०२] आनंदराव राजे जाधवराव जवळखेडकर याची मुलगी भाणीरथीबाई ही बनसेन्ट्रेकर राजे हेमसिंह भोसले याना दिली होती

[१०३] सातारचे श्री० छत्रपति प्रतापसिंह महाराज याचे सख्ते चुलत बंधु बळवतराव राजे भोसले सेनापति (बावीकर) यांचे पुत्र शहाजी ऊर्फ जगली महाराज हे श्री० प्रतापसिंह महाराजांस दत्तक दिले होते

[१०४] बळवतराव राजे भोसले यांनी शेंडगांवकर भोसल्यांचा मुलगा दुर्गसिंह दत्तक घेतला होता

[१०५] वरील दुर्गसिंह भोसले याना तात्यासाहेब तरसळकर शिंके यांची मुलगी सकवारबाई दिली होती

[१०६] वरील दुर्गसिंह राजे भोसले बावीकर याना नागपूरचे मोहिते यांची कन्या बन्याबाई ही (दुसरे कुटुंब) दिली आहे

[१०७] नगरदेवव्याचे पवार बाळासाहेब जहागिरदार यांचे सोयरे मोरोजी निबाळ कर व भवानजी काटकर हे आहेत

[१०८] वरील मोरोजी निबाळकर यांची बहीण हिराबाई बनसेन्ट्रेकर गणपतराव राजे भोसले यांस दिली आहे

[१०९] भवानजी काटकर यांची बहीण गोपिकाबाई ही बनसेन्ट्रेकर गणपतराव राजे भोसले याना दिली आहे

[११०] गणपतराव राजे भोसले बनसेन्ट्रेकर याचे बघु आबाजी राजे भोसले यांची मुलगी कोडाबाई ही मु सुराणे, जि नाशिक येथील नानासाहेब कच्छवे ऊर्फ ठोके यांस दिली. हे कच्छवे स्वतःस रजपूत म्हणवितात

[१११] पिपळगाव, ता० जालनापूर जि. अवरगाबाद येथील दाजीसाहेब चव्हाण पाटील यांची मुलगी भुल्याबाई मुराणे येथील नानासाहेब कच्छवे यांचा मुलगा अण्णा साहेब यास दिली

[११२] मुणी जि नगर येथील बुवासाहेब राजे भोसले यांची बायको भागली जि० औरंगाबाद येथील पुजाराची मुलगी आहे

[११३] तारलक महाडीक यांची मुलगी ही सातारचे प्रतापसिंह महाराजांचे दत्तक शहाजी ऊर्फ जगली महाराज यांची राणी होय

(२७६)

[११४] थोरले छत्रपति शाहू महाराज याची राणी कण्हेरखेडचे शिथाची मुलगी होती

[११५] थोरले शाहू महाराज याची बहीण भवानीबाई ही संभाजी राजे महाडीक यास दिली होती. ती सती गेली.

६. बडोद्याचे गायकवाडांचे सोयरे

[११६] जगताप (पिंपळे व सासवड, जि० पुणे येथील) याना गणपतराव महाराज गायकवाड बडोदे याची मुलगी तानीबाई ही दिली

[११७] कदम (गिरवी, जि० सातारा) बाळासाहेब याची कन्या बडोद्याचे राजपुत्र शिवाजीराव गायकवाड यास दिली

[११८] हाडे (अोरूर, जुन्नर, जि० पुणे) येथील हाडे देशमुख याची कन्या बडोद्याचे राजपुत्र जयसिंगराव गायकवाड यास दिली

[११९] कळू (पुणे जिल्हातील) वापूसाहेब कळू याची कन्या बडोद्याचे श्री० अव चितराव गायकवाड (श्री० सयाजीराव गायकवाड याचे चुलत बधु) यास दिली

[१२०] श्री० उमाजी ऊर्फ काकासाहेब गायकवाड याची मुलगी अप्पासाहेब सावत (खानदेशात राहतात) याना दिली

[१२१] घोरपडे (सोडूर स्थानचे घोरपडे) नरसिंगराव बाबासाहेब घोरपडे अमीर उमराव याची बायको ही अप्पासाहेब काळे बडोदे याची मुलगी आहे

बडोदे येथील श्री० सयाजीराव महाराज याची ज्येष्ठ कन्या इदिरा राजे याचा विवाह उत्तर हिंदुस्तानातील कुचबिहारचे क्षत्रिय राजाशीं (अदाज इ० सन १९१५ साली) झाला

[१२३] घाटगे (इनामगाव, जि नगर) येथील बाजीराव घाटगे याची कन्या राणी विमणाबाई साहेब ही हळीचे श्रीमत सयाजीराव महाराजाची राणी आहे

७ माधवराव ऊर्फ महादजी शिंदे याच्या ९ राण्या

[१२४] १ जयसिंगराव घोरपडे याची मुलगी अन्नपूर्णाबाई

[१२५] २ शिंदोजी घाटगे याची मुलगी ३.वानीबाई

[१२६] ३ नरसिंगराव घाटगे याची बहीण पार्वतीबाई

[१२७] ४ संगमकर देशमुखाची मुलगी ५.वानीबाई

[१२८] ५ परचेकर जाधव याची कन्या बगाबाई

[१२९] ६ परमसिंह राऊळ याची बहीण राथाबाई

[१३०] ७ तुळजापूरचे कदम (भोपे) याची कन्या लक्ष्मीबाई

[१३१] ८ कडेंकराची मुलगी भागीरथीबाई

[१३२] ९ रामसिंग राऊळ दवडाईकर याची बहीण यमुनाबाई

[१३३] थोरले शाहू महाराज यांची बहीण भवानीबाई ही संक्राजी राजे महाराष्ट्रिक यास दिली होती ती सती गेली

[१३४] सांवतवाडीन्या थोरस्या खेम सांवतास ग्वालहेरचे जयाजीराव शिंदे (श्रीमंत राणोजी शिंदे याचे तृतीय पुत्र) यांची मुलगी लक्ष्मीबाई दिली होती

[१३५] सजेंराव घाटगे यांची मुलगी रूपाबाई, शिंदास दिली होती

८. श्रीमंत करवीरकर संभाजी महाराज छत्रपति

राजे यांच्या ७ राण्या

राजाराम महाराज छत्रपति यांचे पुत्र (ताराबाईचे पुत्र) शिवाजी महाराज, आणि राजाराम महाराज यास राजसबाईपासून झालेले पुत्र सभाजी महाराज यांच्या जनानखान्याची यादी

[१३६] १ सौ० आनंदीबाईसाहेब, घाटगे यांची कन्या

[१३७] २ सौ० उमाबाईसाहेब, खानवेलकर यांची कन्या

[१३८] ३ सौ० जिजाबाईसाहेब, शिंदे यांची कन्या.

[१३९] ४ सौ० सुदराबाईसाहेब, घाटगे यांची कन्या

[१४०] ५ सौ० सकवारबाईसाहेब, सूर्यवशी राजे यांची कन्या

[१४१] ६ सौ० दुर्गाबाईसाहेब, मोहित्याची कन्या

[१४२] ७ सौ० कुसाबाईसाहेब, वाढीकर सावत यांची कन्या

९. श्रीमंत करवीरकर शिवछत्रपति यांचे

जनानखान्याची यादी

[१४३] १ सौ० सर्दीबाईसाहेब, तुळजोजीराव घाटगे सजेंराव कागलकराची कन्या.

[१४४] २ सौ० चिमाबाईसाहेब, राणोजीराव शिंदे चावरेकर यांची कन्या

[१४५] ३ सौ० सकवारबाईसाहेब, लक्ष्मणराव शिंदे तोरणगाडकर यांची कन्या

[१४६] ४ सौ० उमाबाईसाहेब, सुकुदराव देसाई जाबुटेकर यांची कन्या.

[१४७] ५ सौ० सुदराबाईसाहेब, रत्नाजीराव खानविलकर यांची कन्या

[१४८] ६ सौ० अहिल्याबाईसाहेब, राणोजीराव घाटगे कागलकर यांची कन्या.

[१४९] ७ सौ० आनंदीबाईसाहेब, जानराव पाटणकर यांची कन्या

[१५०] ८ सौ० मैनाबाईसाहेब, लक्ष्मणराव शिंदे तोरगलकर यांची कन्या

[१५१] ९ सौ० गणाबाईसाहेब, अथणीकर देसाई पवार यांची कन्या

[१५२] १० सौ० दर्याबाईसाहेब, सयाजीराव घाटगे मुरुडकर यांची कन्या

[१५३] ११ सौ० सकवारबाईसाहेब, खडेराव शिंदे कजलकर यांची कन्या.

[१५४] १२ सौ० आनंदीबाईसाहेब धोडजी पाटणकर यांची कन्या

[१५५] १३ सौ० कमलाबाईसाहेब, लिंबाजी निंबाळकर नाईक, यांची कन्या.

१०. श्री० करवीरकर संभाजीराजे यांचे जनानखान्याची यादी

- [१५६] १ सौ० सईबाईसाहेब, त्रिकाराव खानविलकर याची कन्या
- [१५७] २ सौ० जिजाबाईसाहेब, घारराव निबाळकर गजेंद्रगडकराची कन्या
- [१५८] ३ सौ० सईबाईसाहेब, नारायणराव शिंके याची कन्या

११. करवीरकरशिवछत्रपति यांच्या कन्या

- [१५९] सौ० चिमणबाईसाहेब, नागोजीराव पाटणकर यास दिली होती
- [१६०] सौ० बजाबाईसाहेब, नारायणराव घाटगे नागपूरकर यास दिली होती
- [१६१] सौ० येसूबाईसाहेब, शिदोजीराव निबाळकर नाईक निपाणीकर यास दिली होती
- [१६२] सौ० अलीबाईसाहेब, यशवतराव घाटगे कागलकर यास दिली होती

१२. उत्तर हिंदुस्तानचे शरीरसंबंध

- [१६३] दिलीचा अनगपाळ तुवर चंद्रवशी याची एक कन्या कमलदेवी ही अजमेर झर्फ द्रोणाशीरी येथील राजा सोमेश्वर चव्हाण सूर्यवशी यास दिली होती (इ० सन १९४७)
- [१६४] अनगपाळाची दुसरी मुलगी कनोजचा राजा विजयपाळ राठोड (सूर्यवशी) यास दिली होती

- [१६५] बाप्पा रावळ यांने इराण, तुराण, इस्पहान, कारिमर, कावूल वरैरे ठिकाणच्या सूर्य व चंद्रवशी यवन आर्यवशी क्षत्रिय राजकन्याशी लम्ब केले होते त्याला हिंदी नियापासून ९८ आणि यवन क्षत्रिय स्थियापासून ३२ पुत्र होते (इ० सन ७०८)
- [१६६] चितोडचा भीमसिंग यांने सिंहलद्वापन्चा चव्हाण राजा हमीरसिंग याची कन्या पद्मिनी हिंच्याशी लम्ब केले होते अलाउद्दिनाच्या पापी हष्टीमुळे हिने अमिकाष्ठ मक्षण केले (इ० सन १९२०)

- [१६७] चितोडचा लाखा राणा यांने मारवाडच्या रणमळ राणा ठाकूर याचे कन्येशीं लम्ब केले होते (इ० सन १९७९)

- [१६८] चितोडचा कुभोराणा याची बायको मेरठच्या ठाकुराची कन्या मिराबाई ही होती ही फार भगवद्गत्त होती इचीच अभगाची गाथा प्रसिद्ध आहे (इ० सन १९५० चे सुमारास)

- [१६९] कुम राण्याची दुसरी बायको झालवाढा येथील ठाकुराची कन्या शालिनी ही होती

- [१७०] मेवाडचा राजा रायमळ याची मुलगी गिरनारचा ठाकूर सुरजी यादव यास दिली होती

- [१७१] मेवाडचा राजा रायमळ याची मुलगी (दुसरी) सिरोहीचा ठाकूर जयमळ देवरा यास दिली होती

[१७२] श्रीनगरचा राजा परमारवशी रामकर्मचंद याने आपली मुलगी मेवाडचे संग राष्ट्रास दिली होती.

[१७३] थोदाचा राय सूरतान (शूरस्थान) याची मुलगी तारा ही पृथ्वीराज चव्हाण यास दिली होती

[१७४] मेवाडचा महाराणा रत्नसिंह सिसोदिया याने बुरीचे हाडिया राजे याची मुलगी वरली होती (इ० सन १५३०)

[१७५] चितोडचा सग राणा याची राणी जवाहीरबाई ही राठोडकन्या होती. तिचा मुलगा विकमाजित याचे बरोबर तिने दिलीचा खुलतान बहादुर वलाईखान फिरणी याचेशी चितोडच्या रक्षणार्थ लडाई मारली त्यांत ती पडली. (इ० सन १५२३)

[१७६] चितोडचा राणा उदयसिंग याने कोठारी याचा चव्हाण, सोमीगडचा ठाकूर आणि झालवाडाचा राव याच्या कन्याशी विवाह केले होते

[१७७] मेवाड (उदेपूर) सिसोदिया कुळांतली महाराणा जगतसिंग याची मुलगी लहान मोठे दर्जाचा भेदभाव न ठेवता मारवाडचा राजपुत्र कुमार विजयसिंग यास दिली होती (इ० सन १७३६)

[१७८] उदेपूरचा राणा भीमसिंग (कृष्णाकुमारीचा बाप) याची एक कन्या जेसलमीर, आणि दुसरी बिकानीरच्या राजपुत्रास दिली होती

[१७९] उदेपूरचा राणा जवानसिंह (कृष्णाकुमारीचा भाऊ) याने रेव्याच्या भगेले वंशाच्या राजकन्येशी लग्न केले होते तिजासून त्याला मुलगा झाला (इ० सन १७९९)

[१८०] दमाजी गायकवाड याने (इ० सन १७२० साली) काठेवाडांतील गोहील (गेहलोद) राजपुत राजकन्येशी लग्न केले होते सासन्याकडून त्याला काही गावें आदण मिळाली होती

१३. पृथ्वीराजाच्या ५ राण्या

[१८१] १ चितोडचा राणा समरसिंह राकळ याची बहीण पृथ्वीराजास दिली होती

[१८२] २ आवूचा राजा जैतप्रमार (धारचे हलीचे पवार घराणे) याची मुलगी इफ्लिणी

[१८३] ३ समुद्रशिखर येशील यादवकुळी नोंदिराजा विजयशूर याची कन्या पद्मावती.

[१८४] ४ कनोजचा राजा जयचंद राठोड याची सुदर कन्या सयोगिता. ही पृथ्वीराजाने हरण करून आणिली याडहळ मोठे तुबळ युद्ध झाले त्यांत पृथ्वीराज यशस्वी झाला पण तिच्याशी तो अगदीच लेपट झाल्यामुळे त्याच्या राज्यात अदाखुदी होऊन शेवटी त्यांचे राज्य मुसलमानानीं घेतले व त्याला कैद करून गिजळीला नेले. तेथें त्याचे डोळे काढून कैदेत ठेवले. तेथेच तो मरण पावला. दिलीची गादी पांडवांपासून आर्यांची (हिंदूची) होती. ती या बेळेपासून म्हणजे इ० सन ११९३ पासून मुसलमानांचे तांब्यांत गेली. पृथ्वीराज चव्हाण हा शेवटचा हिंदूपदपादशहूऱ्ह होय.

१४. हंदूरच्या राजघराण्याचे शरीरसंबंध

[१८५] हंदूरचे माझी महाराज (हाँडी गादीचा राजीनामा दिलेले) श्री० तुकोजीरावः होळकर यांची दुसरी राणी सौ० चंद्राखाईसाहेब ही तालचेरकर प्रभु घराण्याची आहे

[१८६] तुकोजीरावांची तिसरी बायको मिस मिलर, हाँडीची शर्मिंगादेवी ही किळवड लेडी होती तिला नाशिकचे डॉ० कूर्तकोटी यांनी हिंदुधर्माची दीक्षा देऊन व शर्मिंगादेवी असे तिचे नाव ठेवून श्री० तुकोजीराव होळकरांशी लम्ब लावले

[१८७] हंदूरचे हाँडीचे राजे श्री० यशवंतराव महाराज होळकर यांनें लम्ब कोल्हपुरातर्फत कागल संस्थानचे संस्थानिक घाटगे यांच्या मुलीशीं शाले



प्रकरण विसावे क्षत्रियांचे मुख्य दोन वंश

१ वंशविचार.

२ सूर्यवंश.

३ चंद्रवंश.

१. वंशविचार*— क्षत्रियांचे मुख्य दोन वंश आहेत एक सूर्यवंश आणि दुसरा चंद्रवंश. हीं त्या वंशांची नावे होते हे दोन्ही वंश एकाच आदिनारायणापासून उत्पन्न झालेले आहेत किंतु काणी चार वंश मानिले आहेत ते कमशः—सूर्यवंश, चंद्रवंश शेषवंश, ऊर्फ नागवंश, आणि ब्रह्मवंश हे होते किंतुके प्रथकार वरील चार वंशाशिवाय अभिवंश नामक एक निराळाच धार्मिक वंशाचा वंशाद्वारा मानतात पण अभिवंश नामक या पांचव्या वंशास मिळाला तेवढा आधार मुळांच मिळत नाही. यासंबर्द्धी जास्त खुलासेवार माहिती अभिवंशाच्या माहितीप्रकरणात दिलेली आहे नागवंश ऊर्फ शेषवंश आणि ब्रह्मवंश हे सूर्यवंशाचे पोटभेद आहेत. चंद्रवंशात यदुवंश नांवाचा पोट भेद आहे यदुवंशास हरिवंश असेही म्हणतात याशिवाय चंद्रवंशात हैदर्य वंश, कलिजर, केरल, पांडय, चोल, कौशिक, इयेन, शुभा, कान्व इत्यादि अनेक पोटवंश होऊन गेले. तसेच सूर्यवंशातही इक्षवाकुवंश, रघुवंश, लववंश, कुशवंश इत्यादि अनेक पोटवंश निर्माण झाले. मोठा बलाद्य चक्रवर्ती राजा होऊन गेला म्हणजे याच्या नावावरून किंवा त्याच्या राजधानीच्या मुख्य गोवाच्या नांवावरून पुढे त्याचा वंश चालावा अशी प्रवृत्ति होती. मराठा क्षत्रियांची ९६ कुळे, रजपुतांची ३६ कुळे आणि कायस्थांची ४२ कुळे हीं परस्परांशी बहुताशी मिळती असून वरील विधानाची सत्यता पटवितात तीं अशाच वरील कारणाने पडलेली आहेत

* महाभारत, अध्याय ४, पृष्ठ २२ श्रीव्यासकृत भविष्योत्तर पुराण, स्कृष्ट-पुराण, साधादिखड, सिद्धान्तविजय, आणि पडित बलदेव प्रसाद मिश्र यांचा हिंदी भाषेतील राजस्थानचा हतिहास यात क्षत्रियांचे वंश आणि वंशावळ्या दिल्या आहेत त्या सर्वांचा मेळ मिळवून या पांच मुख्य प्रथांच्या आधाराने ही वंशांने व कुळांची माहिती तयार केली आहे रेणुकापुराण, हिंगुलादेविपुराण वगैरे आधुनिक प्रथांतही कोर्ही माहिती आहे. पण हे प्रथं अगदी अर्वांचीन काळचे असून यांची गणना खन्या पुराणात नाही शिवाय त्यांतील माहिती हतर प्रथोंशी मिळत नसून असबद्ध, व अंच-श्रद्धेने लिहिलेली अशी दिसते. म्हणून ती विश्वसनीय मानतां येत नाही पण वरील पांच प्रथांत साधारणत: चांगला मेळ परस्परांशी मिळविलेला आहे

एण या सर्व पोटवशाचा अतभीव सूर्यवंश व चंद्रवंश या दोन मुख्य वशांतच होतो. सूर्यवंशाचे प्रारंभोंचे राज्यस्थान शरयूतीराचे अयोध्या व त्याच्या आसमतातील भाग असून चंद्रवशाच्या विशाल शाखा यायातीच्या काळापासून गंगा-यमुनेच्या काठच्या प्रयाग, अलाहाबाद वैगरे लांबलांबच्या प्रदेशांत पसरलेल्या होत्या ह्या दोन वशांच्या दोन निनिराळ्या टोऱ्या उत्तरेकडून खैबर घाटातून सुमारे ६००० वर्षांच्या पूर्वी हिंदुस्तानात आल्या याबद्दल वेदांत आधार आहे.

२. सूर्यवंश— मूळपुरुष आदिनारायण ऊर्फ विष्णु विष्णु म्हणजे इदाचा भाऊ हा देवादिकोट्या—वैकुण्ठाचा पहिला राजा होता हिमालयांत कैलास पर्वताचे बाजूने वैकुण्ठ पर्वताचे शिखर आहे विष्णूसून म्हणजे आदिनारायणास क्षत्रियच मानले आहे. विष्णुचा पुत्र ब्रह्मदेव ऊर्फ ब्रह्मा, ब्रह्मदेवाचा पुत्र मरीचि, मरीचीचा पुत्र कश्यप, कश्यपाचा पुत्र विवस्वान ऊर्फ सूर्य याच सूर्योपासून म्हणजे आदिनारायणानंतर पाचव्या पिढीपासून सूर्यवंश प्रसृत झाला सूर्याचा पुत्र वैवस्तमनु, या मनूला ईला नावाची एक मुलगी होती तिचा विवाह चंद्रपीत्र बुधाशी झालेला होता या ईलेला पृथ्वी मानतात कारण इच्छापासून पुढे जो विस्तीर्ण वशविस्तार झाला त्या वशाला चंद्रवंश हे नांव पडले मनूला नऊ पुत्र होते त्या नऊ पुत्रापासून सूर्यवंशात निरनिराळ्या नऊ अशा शाखा उत्पन्न झाल्या त्या सर्वांत वडील पुत्र इश्वाकु नावाचा होता या इश्वाकूपासून सूर्यवंशात अयोध्येचे इक्ष्वाकुकुल म्हणजे श्रीरामचंद्रप्रभुचे कुल निर्माण झाले इक्ष्वाकूला शभर पुत्र होते त्याच्यापासून निरनिराळे पोटवंश निर्माण झाले या इक्ष्वाकुकुलांतच प्रभु रामचंद्राचा अवतार झाला सूर्योपासून चवतिसावे पिर्डींत सुप्रसिद्ध श्रियाळ राजा झाला त्याची राणी चागुणा नावाची असून ती मोठी सत्यशील होती अजूनही व्यवहारात तिचे जाज्वल्य सत्त्व लोकविश्रुत आहे, याचे प्रमाण ‘सत्त्वाची चांगुणा’ हा लोकभाषेतील रुद्ध शब्द होय या सत्त्वशील, उदार आणि धैर्यवान दापत्याने आपला एकुलता एक पुत्र चिल्याबाळ यास कापून व राणी चांगुणाने त्याचे मस्तक उखलात काढून अतिथिरुपाने इच्छाभोजन मागण्यास आलेल्या श्रीशकरास पुत्रमांसाचे इच्छा भोजन देऊन त्रुप केले होते अशा रीतीने त्यानीं आपला सत्त्वशीलपणा प्रगट केला होता सत्त्वाची कसोटी लागल्यामुळे श्रीशकर त्याच्यावर प्रसन्न होऊन पुढे शकराने त्याचा पुत्र जिवत केला अशी कथा आहे.

याचवंशात राजा इरिथ्रद व तारामती राणी व त्यांचा पुत्र रोहिंदास हे लोकविश्रुत आहेत विश्वामित्र अडूषीने हरिथ्रदपासून स्वप्रात राज्यदान घेतले आणि जागा झाल्याचर इरिथ्रदाजवळ राज्यदानाची दक्षिणा मागितली वचन पाळण्यासाठीं राजा इरिथ्रदाने स्वतंस व राणीस आणि पुत्रासही विकून घेतले आणि विश्वामित्रास सुवर्णदक्षिणा दिली त्यामुळे विश्वामित्राने प्रसन्न होऊन स्वतंचे साठ हजार वर्षांच्या तपश्चयेंचे पुण्य आणि अगणित राज्यवैभव त्याना परत दिले. अशी ही हृदयस्पर्शी कथा फार सुदर रीतीने पुराणात वरिली आहे.

सूर्यवशाचे ४३ वे पिंडीत सगर राजा झाला त्यानें सागरास जिकले होते ४७ वे पिंडीत भगीरथ राजा झाला त्यानें कैलासातून भागीरथी ऊर्फ काशीची गंगा नदी मुख्य-लोकात आणिली. बद्रिनारायणाचे उत्तरेस हिमालयांत कैलास पर्वत नांवाचें शिखर आहे. तें हिमाच्छादित असल्यासुळे दुर्गम आहे. त्या भागांतून भागीरथी नदी निघाली. ती बद्रिनारायण, हरिद्वार, वर्णे शकराच्या तीर्थस्थानांवरून काशीस भगीरथाने आणल्यावरून तिला भागीरथी म्हणतात सूर्यवशाचे ६२ वे पिंडीत रघु राजा नांवाचा सुप्रसिद्ध राजा झाला. त्याचें वशजास रघुवंश हैं नाव पडले हक्की हिंदुस्तानात रघुवंशी रजपूत व इतर क्षत्रिय पुळकळ आहेत.

६४ वे पिंडीत नळ राजा झाला. तोही मोठा उदार होता नलदमयती आस्याना मध्ये तस्मैष्वर्णी विस्तृत माहिती मिळू शकते पुढे सूर्यवशाचे ६५ वे पिंडीत श्रीरामचन्द्र-प्रभुचा अवतार झाला श्रीरामचरित्राचा सुप्रसिद्ध अथ रामायण नांवाचा आहे श्रीरामचंद्राचे पुत्र लव आणि कुश हे होत या दोन पुत्रांना श्रीरामचंद्राने आपले राज्य वाटन दिले या दोन पुत्रांपासून पुढे दोन कुळे निर्माण झाली लववशियाना रेवे, लेवे ऊर्फ लववशी म्हणतात कुशवशियाना कच्छवे, कच्छवाह, कूरम, कूर्म, कुर्मा, कुल्लबी असे म्हणतात. कूर्म म्हणजे कच्छ कांसव ऊर्फ कछवा

विदेह देशाचा राजा जनक आणि विश्वामित्र कृष्णि हे सूर्यवशातच झाले विश्वामित्र हैं सूर्यवशातील मुख्य गोत्रापकां एक गोत्र आहे विश्वामित्र कृष्णि श्रीरामचंद्राचे समकालीन होता विश्वामित्र नांवाचा राजा चंद्रवंशातही ४५ वे पिंडीत झाला म्हणून विश्वामित्र हैं गोत्र चंद्रवंशातही चालू आहे

अदाज ४५००-५००० वर्षीपूर्वी श्रीरामचंद्राचा अवतार झाला श्रीरामचंद्राचे वशांत १११ वा राजा बाप्पा रावळ १० सन ७१४ चे सुमारास होऊन गेला श्रीरामचंद्रापासून बाप्पा रावळपर्यंतच्या साडेतीन किंवा चार हजार वर्षांत फक्त ११९ पिढ्या मानणे असमवनीय आहे अशी येथे शका येते. पण येथे एक गांष्ठ लक्ष्मात ठेविली पाहिजे ती ही कीं, इक्षवाकूला १०० पुत्र होते त्याच्यापासून पुढे निरनिराळे वश झाले प्रत्येक वशाचे शाखेंत अनेक राजे झाले सूर्यवशी व चंद्रवशी याच्या अनेक वेळा लढाया झाल्या असा आर्योचा इतिहास आहे. त्यात फक्त सुप्रसिद्ध राज्यकर्त्त्या राजांर्ची नांवे इतिहासात व पुराणात आलेली आहेत मधल्या पुकळ शाखाच्या पुकळ पिढ्या राज्याच्या अभावासुळे लोपल्या जाण्याचा सभव आहे, त्यासुळे हा पिढ्या कमी दिसतात हीच गोष्ट इतर वशजांच्या पिढ्या मोजताना देखील लागू पडते म्हणजे सुप्रसिद्ध राजांर्ची नांवे हिशेबात धरली गेली, व अप्रसिद्धांची सुटली गेली. शभर वर्षीत सरासरी तीन पिढ्या पडतात याच हिशेबाने पिढ्या मोजण्याची विद्वानाची सर्वसमत रीत आहे तीच सरासरी येथेही लागू पडते सबव ती कालगणना सभवनीय दिसते म्हणूनच ही काल-गणना घोटाळ्याची कशी झाली हैं वर दर्शविले आहे.

सूर्यपासून गेहूलोद, ऊर्फ सिसोदिया वशाच्या उत्पत्तीपर्यंतची वंशावळ पुराणात-

भागवतांत आठव्या स्कंदांत दिली आहे व बाप्पा रावळपासून पुढील वशावळ राजस्थान नावाच्या ऐतिहासिक प्रथात दिली आहे

सूर्यवशांत रामचंद्रापासून ११९ वा राजा बाप्पा रावळ † आला हा रावळ कुलाचा मूळपुरुष होय बाप्पा रावळ हा अत्यंत पराक्रमी असा सावभौम राजा होऊन गेला त्याचे नावानें रावळ कुल क्षत्रियांत चालू झाले बाप्पा रावळाचा जन्म मूळच्या गुहिलोद कुळात झाला व बाप्पा रावळपासून गुहिलोद वशात रावळ ही पोटाशाखा निघाली रावळकुळाचे वर्णन उत्तर हिंदुस्तानच्या क्षत्रियांच्या कुळात, कुळगोत्राच्या तत्कायात नवर ३० वर केलेले आहे. बाप्पा रावळने काबूल, कदाहार, तातार व सौराष्ट्र हत्यादि देशांवर राज्य करून तिकडील यवन राजवशाच्या अनेक राजकन्याशीं स्वत लम्बे केलीं त्यापासून त्याला १३० पुत्र झाले त्यापैकी ९८ हिंदुस्तानातील राजकन्यापासून व ३२ काबूल कदाहारच्या राजकन्या-पासून झाले होते त्या १३० पुत्रांपासून राजपुत्रांच्या एकदर ३५ कुळाचा विस्तार झाला त्या सर्व राण्या आर्यवशीच होत्या चंद्रवशांत ३६ वा राजा यवन नावाचा झाला त्याच्या वंशजांस यवन वश हे नाव पडले या यवन राजाचा नातू यवनीर नावाचा होऊन गेला तसेच सूर्यवशांत सातवे पिंडीत यवनाश्व राजा झाला त्याचेही वंशजांस यवन हें नाव पडले यावरून यवन म्हणजे म्लेंच्छ किंवा मुसलमान असा त्याचा आर्य नसून यवन म्हणजे चंद्रवशी व सूर्यवशी यवन शाखेचे आर्य क्षत्रिय असा त्याचा अर्थ आहे.

मुसलमानी धर्माचा संस्थापक महमद हा अरबस्तानात सातवे शतकात होऊन गेला. तो ३० सन ६३२ मध्ये अरबस्तानात मरण पावळा दहावे शतकापर्यंत हिंदुस्तानात व त्याच्या उत्तर भागात मुसलमानांचे राज्य मुर्लींच नव्हते यावरून बाप्पा रावळचे वेळीं म्हणजे जन्म ३० सन ७०८ ते राज्यसन्यास ३० सन ७६३—या ५०—६० वर्षात हिंदुस्तानच्या आसपास मुसलमानांचे राज्य मुर्लींच नव्हते

त्याच्या स्वान्या झाल्या होत्या, पण त्याचा इकडे जम बसला नव्हता त्या काळीं आर्य क्षत्रियाचीं निरनिरा व्या वशाची राज्ये मध्य एशियात भरभराटात होतीं आणि यावरूनही बाप्पा रावळने यवन राजवशांत केलेली लम्बे आर्य क्षत्रियांचे वंशांतच केलीं असे सिद्ध होते यवन या शब्दामुळे बाप्पा रावळचे वशज म्हणजे राजपूत हे मुसलमानांचे वशज आहेत असा त्यांचेर किंत्येक लोक आरोप करतात, पण तो वृथा व निराशार असून ऐतिहासिक सत्य वरीलप्रमाणे आहे

मेवाडचे राणाजींचे पूर्वजापैकीं महारथी, अतिरथी, अचलसेन, कवळसेन, कनकसेन इत्यादि दिग्बिजयी राजे यांचे सूर्यवशात झाले उदेपूरचे भोसाजी राणा व त्याचे पुत्र देवराजजी राणा हे सूर्यवशातच होऊन गेले, भोसाजी राणा यांचे पुत्र देवराजजी राणा हे प्रथम दक्षिणेत आले व वसाहूत करून राहु लागले. भोसाजी राणा यांच्या नावावरून उदेपू-

च्या या सिसोदिया वशास भोसले हें नांव दक्षिणें पडले कंपनीसरकारच्या शिक्क्या मोर्तजाची सिसोदिया ऊर्फ भोसले घराण्याची वंशावळ सातारचे थेवटचे राजे श्रीमंत प्रतापसिंह राणा महाराज यांना ह्याज सरकारने १० सन १८३९ साली कौंकणी भट्टाचार्या अत्यंत निमक-हरामणाच्या, अंगावर शाहूरे येण्यालायक अगदीच नीचपणाच्या खोल्या कारस्थाना-मुळे पदक्षयुत केल्यावर त्यांनी आपल्या विलायतच्या अपिलात दाखल केली होती त्या वंशावर्ळीत सर्व नांवे वर दर्शविल्याप्रमाणे लिहिलेली आहेत त्या वंशावर्ळीत* उदेपूरचे राणार्जांचे वशज आणि सातारचे भोसले व कोल्हापूरचे भोसले राजघराण्याचे पूर्वज एकच असल्याचे स्पष्ट सिद्ध झाले आहे त्यावरून पहातां भोसाजी राणा याचेपासून उत्पन्न झालेले दक्षिणेतील भोसले घराणे आणि उत्तरेचे (उदेपूरचे) सिसोदिया (अगदी मूळचे गेहूलोद घराणे) ही एकच आहेत हें सप्रमाण सिद्ध होते

३ चंद्रवंशा—आदिनारायणाचा म्हणजे विष्णुचा पुत्र ब्रह्मदेव ऊर्फ ब्रह्मा नांवाचा होता त्या ब्रह्मदेवाचा एक पुत्र मरीचि याचेपासून सूर्यवशाची शाखा फुटली त्यांचे वर्णन सूर्यवशा प्रकरणीं वर दिलेलेच आहे ब्रह्मदेवाचा दुसरा पुत्र अत्रि, अत्रीचा पुत्र समुद्र, समुद्राचा पुत्र चंद्र, चंद्राचा पौत्र बुध, या बुध राजास सूर्यवशापैकीं मनूची कन्या ईला ही दिली होती ईला ही पृथ्वी मानली गेली व तिच्यापासून झालेल्या संततीस चंद्रवश हें नांव चालू झाले खुधाचा पुत्र पुरुखावा याला सहा पुत्र होते त्यापैकीं आयु आणि यावो या दोन पुत्रांना अनुक्रमे तार्तार व चीनमधील लोक आपापले मूळ पुरुष मानतात यावरून तार्तार, तिबेट आणि हिंदुस्तान येथील लोकांचे पूर्वज हे मूळचे एकच आहेत असें दिसून येते

चंद्रवशांतील सुप्रसिद्ध व पराक्रमी राजांच्या नांवावरून अनेक वश-शाखा निर्माण झाल्या त्यापैकीं एका शाखेत चंद्रापासून ३२ वे पिर्डीत हस्ति नामक राजा झाला त्यांने दिलीजवळ हस्तिनापूर नामक नगर वसवून तेंव्ये मोठा किला बांधला बुधापासून ४४ वे पिर्डीत यदु नामक एक सुप्रसिद्ध राजा झाला हा यायाति राजाच्या देवयानी नामक राणीचा बडील पुत्र होता. त्याचे वशजास यादव म्हणतात याच चंद्रवशाचे ५५ वे पिर्डीत यादव वंशात धर्म, भीम, अर्जुन, नकुल व सहदेव वर्गेरे पांच पांडव (पहुणपासून झाले ते पांडव) आणि दुर्योधन वर्गेरे कौरव १०१ (कुरुपासून झालेले कौरव) होऊन गेले चंद्रवंशाच्या यादव कुळाच्या दुसऱ्या एका शाखेच्या ५७ वे पिर्डीत सुप्रसिद्ध प्रभु गोपाल श्रीकृष्णाचा अवतार झाला चंद्रवंशाच्या एका शाखेच्या ५८ वे पिर्डीत कस नामक राजा झाला हुपद राजाची मुलगी द्रीपदी ही चंद्रवशाच्या एका शाखेत चंद्रसासून ४९ वे पिर्डीत झाली तिचे लम पांडवांशीं झाले होते श्रीकृष्ण, पांडव आणि कौरव हे यादव कुळांतीलच होत. यादवांचीं एकंदर निरनिराळी ५६ कुळे होतीं. म्हणूनच छप्पन कोटी यादव असें म्हणण्याचा प्रधात आहे. या ठिकाणीं 'कोटि' हा शब्द सख्यादर्शक नसून तो

* सिद्धान्त-विजय प्रथांतील परिशिष्ट ९, गृष्ण १३१ पाहा

दर्जाचा दर्शक आहे जसें, अमुक एक मनुष्य देव कोटींतील आहे, अगर राक्षस कोटींतील आहे याप्रमाणेच येथे 'कोटि' या शब्दाचा अर्थ ध्यावयास पाहिजे छप्पन कोटी या शब्दानें येथे निरनिराळ्या दर्जांच्या ५६ कुळाचा बोध होतो

प्रमार ऊर्फ पवार ही यादव कुळाचीच एक शाखा आहे पांडव प्रमार ऊर्फ पवार शाखेचे यादव होते. प्रमार वशाला सूर्यवशीही मानतात चद्रवशाचे दुसऱ्या एका शाखेत हैह्य नामक राजा झाला त्याचे वशजांस हैह्य म्हणतात या हैह्य वंशांतच पुढे कलचुरी वश निर्माण झाला चांद्रसेनीय कायस्थ प्रभु आपणांस हैह्य वशी कलचुरी म्हणवितात या हैह्य वशांतच सुप्रसिद्ध राजा कार्तवीर्य आणि त्याचा पुत्र सहस्रार्जुन हे अनुकमे २७ व २८ वे पिंडीत झाले मातृहृत्या करणाऱ्या दुष्ट परसुरामाचा पराभव याच सहस्रार्जुनाचे पुत्रांनें केला सहस्रार्जुनाला १०० पुत्र होते त्याचे नावांनी निरनिराळे १०० वंश चालू झाले २८ वे पिंडीत जन्मलेला राजा शकुतल याला ४ पुत्र होते एक कांगिजर, २ केरल ३ पांड्य व ४ चौल या चौधीर्णी आपापल्या नावानी ४ नवीन देश वसवून प्रत्येकांने आपापल्या नावाचा वश चालविला ४५ वे पिंडीत राजा कुशिक झाला कुशिकचा पुत्र गाधि व गाधीचा पुत्र सुप्रसिद्ध विश्वामित्र होय विश्वामित्र हा गाधीचा पुत्र असल्यामुळे आणि कुशिकाचा नातु असल्यामुळे त्याला गाधिज अथवा कौशिक असेही म्हणतात विश्वामित्र नावाचा राजविष्णु सूर्यवशांतही होऊन गेला ५६ वे पिंडीत राजा परिक्षित झाला या परिक्षितीला तक्षक उर्फ नाग नांवाळ्या नाशवशी राजांने पादक्रात करून नामशेष केले अशी कथा पुराणांत आहे

याप्रमाणे क्षत्रियांचे मुळ्य वश जे सूर्यवश व चद्रवश तसेचवशी उपलब्ध असलेली माहिती वर दिलेली आहे चद्रवश व सूर्यवश हीं नावे क्षत्रियांच्या वशांस का पडलीं याचे हे विवरण दुसऱ्या बाजूने झाले असून अगदीं पहिल्या प्रकरणीं चद्र-सूर्य वशांविषयी जे विचार प्रकट केले आहेत तेही अवश्य लक्षात ठेवण्यासारखे आहेत.



श्रीमंत सरकार

सयाजीरावमहाराज गायकवाड



बडोदा संस्थानाधिपति

प्रकरण एकविसावे नागवंश, यदुवंश ऊर्फ हरिवंश आणि ब्रह्मवंश

१ नागवंश ऊर्फ शेषवंश.

२ यदुवंश ऊर्फ हरिवंश.

३ ब्रह्मवंश


१. नागवंश ऊर्फ शेषवंश—सूर्यवशापैकीच दुसऱ्या एका शाखेत नंदिवर्धन ऊर्फ तक्षक नोवाचा राजा झाला या राजाने परिक्षितीला मारून त्याच्या राज्याचा विच्छस केला हा तक्षक ऊर्फ नागवशाचा पहिला राजा होता. याने आपले राज्य तक्षक ऊर्फ शेषनाग किंवा शिशुनाग नामक आपल्या वशजास अर्पण केले हे राजे आपल्या नोवापुढे नाग हें उपपद लावीत असत. जसें, शिशुनाग, अजयनाग इ० म्हणूनच यांना नागवशी म्हणतात त्याच्या च्वजावर नागाचे चिन्ह असे हे नाग वशी राजे इ० सनापूर्वी ४०० ते ५०० वर्षांने सुमारास होऊन गेले नागवश ऊर्फ शेषवश हें सूर्यवशापैकी एका पोटवशाचे नांव आहे नाग म्हणजे सर्व असा त्याचा अर्थ नाही हे आर्य क्षत्रिय होते इ० सनापूर्वी झालेला विकमादित्य हा चंद्रवशी होता सेन, शुग, कान्व इत्यादि वंशांने राजे चंद्रवशीच होते हल्लीचे ग्वालद्वेरचे सुप्रसिद्ध शिदे घराणे सूर्यवंशाच्या पोटभेदापैकी नागवशाचे आहे त्याचे नाण्यावर आणि राजचिन्हावर व निशाणावर सूर्याचे व नागाचे चित्र असते सूर्यवशापेक्षां चंद्रवशाचा विस्तार फारच मोठा होऊन गेला इदप्रस्थ, दिली, मगध देश, मधुरा, द्वारका, हिमालय, काबूल, कदाहर चीन वर्गे भागात चंद्रवशाचे प्राबल्य जास्त होते नागवशी क्षत्रिय राजे आपल्या राज चिन्हावर नागोबाचे व सूर्याचे वशदर्शक चित्र काढतात, ही त्याची मोठी भूल आहे नागवंशी राजे नाग म्हणजे सर्व योनीतील नव्हते ते हत्तीप्रमाणे बलाद्य असे मानवच होते नाग हें नांव हत्तीचे आहे अमरकोश पाहिला म्हणजे हत्तीस नाग म्हणतात याची सत्यता पटेल हत्तीप्रमाणे बलाद्य म्हणून नागवश असें त्याचे सार्थ अभिधान होते

पांडवप्रतापामध्ये पृष्ठाकुड (पाटणा) मगध देशाचे राजे जरासंध, कर्लिंग देशाचा राजा शिशुपाल, मद देशाचा राजा शैल, (माद्रीचा शैल) हे सर्व नागवशी होते, असा उल्लेख असून त्या वेळच्या ब्राह्मणांस या प्रखरतर शौर्यशाली राजे लोकांचे वैभव अप्रिय असत्यामुळे या समादोच्या कथा रसभरित रीतीनें कोणी लिहिल्या नाहीत. भिक्षुकी पुराणात योद्या विशद्वच गोष्टी लिहिल्या आहेत. पोथ्या लिहिणाऱ्याना चांगल्या गोष्टी दिसल्याच नाहीत!

अर्जुन एक वर्षभर अज्ञातवासांत असता मद देशांत गेला होता तेथील नागवंशी राजाची कन्या स्थाने वरून आणली होती पाढवांचे वेळी नागवंशीय राज्ये भरभराटीस आलेली होती मद्रासचे बाजूस अजूनही हे क्षक्तिय नागभूषण वागवितात व नागाची पूजा वगैरे करितात तिकडील भागांत नसेही, तुरुमक वगैरे लहान लहान सस्थाने नागवंशीय सेंद्रिक (शिदे) या नावाने प्रसिद्ध आहेत हे शिवशक्तीचे भक्त आहेत. तिकडील राजे लोक व नागारिक अजूनही पार्वतीची भक्ति भोव्या भावाने व उल्हासाने करीत असतात दुसरी गोष्ट अशी आहे की, देवि आदिशक्ति पुराणांत अशी कथा आहे की, शिवाचा शेवटचा मुलगा शेष या नावाचा होता तो पाताळांत आपल्या मातोश्री जगद्देवा (भवानि, पार्वती) चा शोध करीत करीत अहकावति नगरात प्रवेश करिता झाला, आणि त्याच ठिकाणी राहून त्याने राज्य स्थापिले व आदिशक्ति अबा, कालिका या देवतांचा उपासक झाला तोच शेषवश आज चोहोकडे पसरलेला आहे यावरून नागवंशी लोक हे सर्प योर्नींतील नसून ज्याच्या नावापुढे नाग ही पदवी लावीत असत त्यानाच नागवंशी म्हणतात

शिवाची खूण म्हणून कोणी एकमुखी तर कोणी पचमुखी नागाची चिन्हे निशाणावर गैरसमजुटीच्या अधबद्धेने लावीत असतात सेंद्रिक या शब्दापासून पुढे शिदे या नावांत त्यांचे रूपातर झाले बदामीचा राजा दुसरा पुलकेशी ह्याचा मामा नागनदराज छाने दगडी स्तम्भावर कोरलेला लेख अजूनही मुबई म्युझियम् मध्ये आहे त्यात चालुक्यांचे पूर्ण भरभराटीचे वेळेस सेंद्रिक ऊर्फ शिदे तीन राजकुळांचे होते असे म्हटले आहे तीन तीन राजकुळे म्हटली म्हणजे विजयसिंदा बदामी ऊर्फ भोगावति पुरवराधीश्वर महाराव, कुर्वसिंद्रिक ऊर्फ सिंदा पटणकुड, पुरवराधीश्वर महाराव आणि कोनाड पुरवराधीश्वर महाराव ही होत या तीन राजघराण्याचा शरीरसबध-कदव ऊर्फ कदम, शिलाहार ऊर्फ शेलार आणि चालुक्य ऊर्फ सालुके त्वा राज्यघराण्यांची होता. त्या वेळी करवीरास शेलारवंशीय राजे राज्य करीत होते बगालकडील सेन हे उपपद नावापुढे लावण्याची चाल सेंद्रिक या शब्दापासूनच पडली

त्यानतरचा काळ यादव ऊर्फ जाधव घराण्याचा राजा रामदेवराव ह्याचा बारावे शतकाचे अखेरचा झाला त्या वेळी मुसलमानी अमदानींत ही राज्ये बदुतेक तुरळक तुरळक अशीं राहिलेली होती त्यानतर शिवकालापासून या घराण्यातील लोक ह्लु ह्लु पुढे येऊ लागले श्रीशिव छत्रपतीच्या सरदारापैकी कळाडकडील भागावरील सरदार नेमाजीराव शिदे हा होता नतर ह्लु ह्लु या घराण्यास पुढे होण्यास जसजशी सवड मिळाली तसतसे विजापुरकराच्या आवर्याने अहमदनगरकराचे बाजूने बरीच घराणीं देशमुरी, पाटीलकी वगैरे वतनें कलून राहिला पुरदर किळायाची किळेदारी काहीं दिवस करून त्या आश्रयाखालीं कण्हेरखेड, पणदरा, लोणांद, बीरवाडी वगैरे भागांत शिंद्याची घराणीं नामांकित झालीं त्यातील पुरुषांनीच गवाह्येचे राज्य स्थापन केले



कै० लेफ्टनेंट जनरल श्रीमंत माधवरावसाहेब शिंदे, अलिजाबहादर.

गवाल्हेरक्या शिंदे घराण्याचा मूळ पुरुष राणोजी कण्ठेरखेडचा देशमुख पाटील वतनदार होता याप्रभागे नाववंश ऊर्फे शेषवंशाची ऐतिहासिक माहिती आहे

२. हरिवंश ऊर्फे यदुवंश—चंद्रवंशी यथाति राजाचा बडील पुत्र यदु याचे पासून पुढे यदु (यादव-जाधव) वंश चालू झाला असें चंद्रवंशासंबंधी माहिती देतांना मार्गील प्रकरणी सांगितलेलेच आहे या यदूच्या वंशजांना यादव ऊर्फे जाधव असें नांव पडलें. यादव याबद्दल जाधव अगर जाधव याबद्दल यादव असा शब्दप्रयोग भाषेचे हृषीनेही विसरगत होत नाही ‘य’ बदल ‘ज’ हें अक्षर पुकळ ठिकाणीं वापरण्यात येते जरें नांव, यजमान बदल जजमान, युत्सुबद्दल जुत्सु इत्यादि ‘यकारो जकारो भेद नास्ति’ असा नियमही आहे यदुवंशातच प्रभु श्रीकृष्णाचा अवतार झाला श्रीकृष्णाला हरि असेही म्हणतात. म्हणूनच यदुवंशास हरिवंश असें नांव पडले हरिवंशापुराण याच कारणामुळे जन्मास आले

३. ब्रह्मवंश—सुर्यवंशात ब्रह्मदत्त नावाचा एक चक्रवर्ति राजा झाला तेब्हांपासून त्याच्या वंशजांस ब्रह्मवंश असे नांव प्राप्त झाले गुजरायेत ब्रह्मवंशी क्षत्रियांची लोकसंख्या पुकळ आहे ब्रह्मभाट नावाने प्रसिद्ध असलेले भाट ऊर्फे ठाकुर लोक हे ब्रह्म क्षत्रियच आहेत भट म्हणजे योद्धा-वीर पुरुष वीर्यशाली-शौर्यशाली गुण ज्याच्या अगात आणि वार्णीत आहेत तेच वीर्यशाली भाट-भट म्हणजे वीर-भटाचे गुण ज्याच्या अगात पूर्णपणे वास करितात तेच भाट-अर्थात् परावलब्धी भट नव्हे असा भाट या शब्दाचा क्षात्रगुणदर्शक अर्थ आहे

इतिहासात प्रसिद्ध असलेल्या प्रति भीमसेन नावाच्या ब्रह्मवंशी आर्य राजाने कावूल-च्या राजकन्येचे पाणिप्रहृण केले होते तदनंतरच्या एका पारसिक चक्रवर्तीनं कावूलच्या आर्यवंशी राजकन्येशीं विवाह केल्याचा दाखला इतिहासात आहे पारसिक साम्राज्यात कावूल आणि झाकूल म्हणजे हल्हींचा गिजनी प्रात व सिमुनदीच्यापर्यंतचा मुलुख देखील समाविष्ट झालेला होता अर्थात त्या मुलखातील लोक व कावूलचे तक्कालीन राजे देखील नि सशय आर्यवंशी असून त्यांचा एकोकडून पारसिक आर्याशी व दुसरीकडून भारतीय आर्याशीं विवाहसंबंध* घडत असे इ० सन १०२० चे सुमारास तुर्क लोकांनी कावूल जिकले त्यापूर्वी तेथे आर्यक्षत्रियाचे राज्य चालू होते म्हणूनच हिंदुस्तानातील आर्य राजवंशाशीं त्याचे बेटाव्यवहार राजरोसपणे चालू होने

त्याएनंतसग हा चिनी प्रवासी इ० सन ६२० या वर्षां काखुलांत गेला होता त्याने आपल्या प्रवास-वर्णनात असें स्पष्ट लिहून ठेवले आहे की, इ० सनाच्या सातव्या शतकात कावूल प्रांतात बाद्ध धर्मय क्षत्रिय घराणे राज्य करीत होते तें आपणास शहा म्हणवीन असे त्यांनी चिनी, हिंदी व इराणी ह्या तीनही परपराचा व सुधारणाचा एकत्र भिलाक केला होता शहा पदवीचा उल्लेख अरब ग्रंथकार आणि राजतरंगिनिकार कळृण यानेही

* कनिंगहॅमकृत हिंदुस्तानचे प्राचीन नूर्वर्णन, प्रवासवृत्तात्मक परिशिष्ट, पान ५३३.

आपापत्या प्रथांत केलेला आहे गुजराथेत ब्रह्मवशी क्षत्रिय (गुजराठी) पुळक आहेत त्यांच्यात शाहा ही पदवी अजूनही उपनांवाप्रभाणे नांवापुढे वापरतात कावूलची प्रजा सामान्यतः बौद्ध धर्माची^{पुळे} होती, परतु लंपाळ आणि गांधार येथील लोक बहुतांशी हिंदू धर्माचे होते

रजपुतांचा मूळ पुरुष बाप्पा रावळ यानें कावूल, कंदाहार, गिरळनी येथील राजकन्याशीं विवाह केले होते व त्यापासून पुढे त्यांचा वैश वाढला, असें सूर्यवशासंबंधीं माहिती देतांना मागील प्रकरणीं सागित्रेंच आहे कावूल-कदाहार येथील तत्कालीन नाजे यवन किंवा शाहा असें वशनाम धारण करूणारे आर्ये होते ते यवन म्हणजे मुसलमान नव्हते ही गोष्ट प्रामुख्यानें लक्षांत ठेवली पाहिजे





जनरल नानासाहेब सिंहे, बडोदा आर्मीचे मुख्य सेनापति.

प्रकरण बाविसावें अभिवंश

—•••—

इ० सनाच्या नवव्या शतकाच्या प्रारम्भी आद्य शकराचार्य हा होऊन गेला त्याने भगवद्गीतेच्या आधाराने उत्तरमीमांसा नामक ग्रथाचे प्रतिपादन करून ती तत्त्वे जनतेत प्रसूत केली त्या वेळी हिंदुस्तानात बौद्धधर्माचा जोर होता शकराचार्याने बौद्ध धर्माची कांही तत्त्वे उत्तरमीमांसेत घेऊन बौद्ध धर्म व आर्य धर्म यांच्या मिश्रणाचा सध्याचा हिंदु-धर्म स्थापित केला हा हिंदु धर्म प्रस्थापित करताना शकराचार्याचे कार्यास पूर्ण आश्रय पवार ऊर्फ प्रमार, प्रतिहार, चब्हाण आणि सालुके या कुळातील क्षत्रिय राजांनीच दिला बौद्ध धर्माचा प्रवाह या राजांनी आपल्या सोऱ्या जोरावर चांगल्या रीतीने हटविला होमहवनातील अग्निनारायणाच्या कृपेने या चार कुळातील राजांनी अभिप्रमाणे बौद्ध धर्माची राखरागेकी केली, म्हणून तेव्हापासून त्या चार कुळाना अभिवंशी म्हणू लागले वसिष्ठ क्रष्णेच्या अग्निकुडातून या चार वशांचे मूळ पुरुष निर्माण झाले अशी एक दतकथा आहे, पण ती निराधार आहे कारण वसिष्ठ क्रष्ण श्रीरामाचे कार्डी होऊन गेले, आणि अभिवंशाची उत्पत्ति आबू पर्वतावरील यज्ञाचे वेळेपासून म्हणजे इ० सनाच्या नवव्या शतकापासून झाली, असा सप्रमाण इतिहास आहे. अग्निकुडातून मनुष्यजन्म होणे ही गोष्ट असा वनीय आहे अभिवंशी म्हणजे यज्ञातील अग्निनारायणाच्या कृपेने धर्मसंस्थापनार्थ पुढे आलेले जे वश ते, असा त्याचा खरा अर्थ आहे

खरोखर पाहिले असतां या अभिवंशाच्या उत्पत्तीला दुसरे आधार मुळीच नाहीत म्हणून अभिवंश हा वश आधारभूत वश नसून प्रक्रिय वश आहे वरील चार कुळातील प्रमार ऊर्फ पवार हे चंद्रवशी क्षत्रिय असून दक्षिणेचे पवार सूर्यवशी वसिष्ठ गोत्री आहेत प्रतिहार, चब्हाण व सालुके हे सूर्यवशी क्षत्रिय आहेत अर्थातच अभिवंश हा खरा वश नाही वरील चारही कुळे क्षत्रिय मराठा जातीच्या ९६ कुळांपेकी आहेत

अभिकुलाची कल्पना निराधार आहे ही गोष्ट शिलालेखावरून व व इतर ऐतिहासिक पुराव्यानेही सिद्ध होते सूर्यवशी व चंद्रवशी यांचा जसा वेदातही उल्लेख आहे तसां या अभिवंशाचा नाही वसिष्ठ क्रष्णीने अग्निकुडातून चार क्षत्रिय कुले निर्माण केली, ही गोष्ट पृथ्वीराजरासा नामक प्रथात चदभाटाने अगदीं प्रथमतः लिहिली आहे. नवव्या शतकापासून ती वाराव्या शतकातील पृथ्वीराज व चंद्रभाट यांच्या कालापर्यंतचे शिलालेखावरून असें सिद्ध होतें की, चौहान, प्रतिहार हे सूर्यवशी क्षत्रिय आहेत आणि लोकही तसेच मानीत होते उदाहरणार्थ, ज्या प्रतिहारांनी* कनोज येयें साम्राज्य

* गवाल्हेर येथील दहाव्या शतकातील भोजाचा शिलालेख पाहा

स्थापिले ते रामचंद्राचा बंधु लक्ष्मण याच्या वशांतील आहेत, असें ग्वाल्हेर येथील दहाव्या शतकातल्या भोजाच्या शिलालेखांत नमूद करून ठेवले आहे लक्ष्मण हा रामचंद्राचा प्रतिहारी म्हणजे द्वार रक्षक होता यावरून प्रतिहार हें नांव पडले असें असतां बाराच्या शतकांत चंद्रभाट या कुळाला अग्रिवशी म्हणून पाहील तर ऐतिहासिक दृष्ट्या तरी निदान त्या म्हणण्याला किंमत देता येणार नाही

पृथ्वीराजरासा व त्यानंतरच्या अनेक लेखांत चाहुमान चव्हाण—चाहुमान हे सूर्य वशी क्षत्रिय आहेत असें म्हटले आहे हृषीशिलालेखांत (ऐ इ २, पान ११९) चव्हाणांची वशावळ दिलेली आहे पृथ्वीराजविजय या नावाचें एक काव्य पृथ्वीराजाच्या दरबारांतील एका कवीने केलेले डेक्कन कॉलेज लायब्ररीत आहे त्या काव्यांत चाहुमानास मूर्यवशी असें स्पष्ट म्हटलेले आहे अजमेर येथील शिलालेखांतही तसेच आहे

उत्तरेकडील चालुक्य हे चंद्रवशी आहेत, असे उल्लेख शिलालेखांत आहेत दक्षिणचे बदामीचे चालुक्य हेही चंद्रवशीच घराणे आहे असें वेंगीच्या शिलालेखांतही म्हटलेले आहे दक्षिणेच्या चालुक्याचे गोत्र मानव्य आहे उत्तरेचे चालुक्य भारद्वाज गोत्री आहेत चदभाटाने हीच गोत्रे नमूद केली आहेत विलहारि येथील शिलालेखांत असें म्हटले आहे की, कैंयूरां वर्ष हैयाने भारद्वाज गोत्रींचा चालुक्य अवनिवर्मी याची कन्या नोहब देवी हिला वरले हा शिलालेख इ० सनाच्या ११ वे शतकाच्या आरभांचा ठरला आहे दक्षिणेकडील परमार हेही वसिष्ठगोत्री सूर्यवशी क्षत्रिय म्हणून प्रसिद्ध आहेत ९६ कुळीच्या पोर्थींत तर ते सूर्यवशी आहेतच एकूण सारांश हा की,—परमार ऊर्फ पवार, प्रतिहार, चालुक्य आणि चव्हाण हीं चारही कुळे इ० सन १००० चे पूर्वी व तदनंतरही बाराच्या-तेराच्या शतकापर्यंत अग्रिवशी नसून सूर्यवशी व चंद्रवशी म्हणजे आर्योच्या मूळच्या वशाचीच म्हणून प्रसिद्ध होती अग्रिवशाचे नांव तेराच्या शतकापर्यंत कोणत्याही शिलालेखांत सांपडत नाही चदभाटाच्या काव्यांत अगदीं पहिल्याने तें नमूद झालेले दिसते वेदकालीन आर्योच्या वशात देखील अग्रिवशाचे नाव नाही अशा रीतीचा हा प्रक्षेप अग्रिवश आहे त्याचा अनुवाद अधश्रद्धेने इतरांनी केला म्हणून कालातराने खन्या इतिहासाच्या अभावी तीच समजूत कणोंपकणीं अधश्रद्धेने रुढ होत गेली असेच चरील शिलालेखांच्या व इतर ऐतिहासिक पुराच्यानेही सिद्ध होते याप्रमाणे अग्रिवश हा एक कपोलकलिपित व कविकल्पनेवर उभारला गेलेला व अगदीं अलिकडचा वश आहे हा चंद्रवशी व सूर्यवशातूनच जन्म पावलेला असन त्याचें जनकत्व चंद्र सूर्यनशा कडेच आहे



प्रकरण तेविसावें कालगणना आणि परंपरा

१. राजवंशांची कालगणना

२. दिल्लीची परंपरा.

१. राजवंशाची कालगणना—आदिनारायणापासून सातवे पिंडीत चद्रवशाचा मूळ पुरुष बुध राजा झाला बुध हा चंद्राचा नातू होता या बुध राजास सूर्य-वशापैकी सूर्यपुत्र मनूची कन्या इल्हा ही दिली होती तिच्यापासून चद्रवश चालू झाला. मनूस एकंदर नऊ पुत्र होते त्यांपैकी सर्वांत वडील मुलांचे नाव इश्वाकु होते सूर्यवशात इश्वाकु नांवाचा पहिला राजा अयोध्येत होऊन गेला त्याचे सहावे पिंडीत क्षत्रिय-कुलावंतेस प्रभु रामचंद्राचा अवतार झाला रामचंद्रानंतर ५६ राजुरुष झाले जयपूर, जोधपूर, उदेपूर, कोल्हापूर येथील राजवश त्या वशापैकीच आहेत जयपूरचे राजे कळजवाह कुशवशी, असून त्यांची गादी तरवरास होती उदेपूरचे सिसोदेवशी राजे यांची मूळ गादी वल्लभपुरास होती जोधपूरचे राठोडवशी राजे प्रधान कबोज येये होते

२. दिल्लीची परंपरा—चद्रवशी बुधाचे २७ वे पिंडीत हस्ति नावाचा राजा झाला या हस्ति राजाने प्रथम हस्तिनापूर वसाविले. त्याचे २२ वे पिंडीत चंद्रवशी परमार ऊर्फ पवार वशात युधिष्ठिर राजा झाला. तो हस्तिनापूरच्या सुप्रसिद्ध भारतीय युद्धात विजयी क्षाल्यानंतर त्याने हस्तिनापुरास किळा बाधला, आणि त्याला इदप्रस्थ हे नाव दिले युधिष्ठिराच्या परमार (तुवर) वशात ३० पिंडापैयंते इदप्रस्थाची गादी राहिली परमार वशाचा तिसावा राजा क्षेमराज याला त्याचा प्रधान विसर्प याने मासून इदप्रस्थाची गादी बळकाविली विसर्पाचे घराण्यात ही गादी ३८ पिंडा चालली अडतिमावा राजा राजपाळ यास कुमायचा राजा सुखवत याने मासून इदप्रस्थाचे राज्य बळकाविले तुवर-वशी विक्रमादित्य याने ते राज्य त्याचेपासून पुन्हा परत मिळविले तेन्हापासून १९ पिंडापैयंत ही राजधानी तुवरवशाकडे होती या तुवरवशातील शेवटचा राजा अनगपाळ तुवर-हा निर्वेश असल्यासुके त्याने आपले राज्य आपल्या मुलगा सूर्यवंशी पृथ्वीराज चब्हाण यास दिले पृथ्वीराजास कैद करून व त्याचे डोळे काढून आणि त्याचे भयंकर हालहाल करून महमद घोरी याने इदप्रस्थाचे राज्य ३० सन ११९३ मध्ये घेतले आणि मुसलमान बादशाहानें इदप्रस्थास दिली हे नाव दिले दिली हे नाव सुमारे ७३३ वर्षांपासून प्रचलित आदे

यावरून स्थूलमानाने फक्त राजकर्त्या पुरुषाच्या पिंडा पाहतां चद्रवशाच्या उत्पत्तीपासून पृथ्वीराजापैयंत १३८ राजाच्या पिंडा व पृथ्वीराजापासून आजपैयंतच्या

(२९४)

७३२ वर्षीत सुमारे २२ पिढ्या मिळून एकदर १६० पिढ्या लोटल्या असाव्यात असें वाटते

चंद्रवश आणि सूर्यवश या दोन्ही वशांची सुरुवात थोड्या फरकाने जवळ जवळच आहे यात राज्यक्रातीमुळे राजकर्त्याशिवाय हतर पिढ्या सुटप्याचा विशेष सभव आहे शंभर वर्षीत सरासरी तीन पिढ्या अशा प्रमाणे मानवी पिढ्यांची गणना करण्याची एक विद्वन्मान्य रीत आहे या हिशेबाप्रमाणे पाहता सूर्य चंद्रवशाच्या म्हणजे आर्योऽया भरत-खडांतील राज्योपभोगाच्या अस्तित्वास आज सुमारे ५३०० वर्षे किंवा राजक्रातीमुळे खुटलेल्या पिढ्यांसह ६००० वर्षे झालीं असावीत, असें वाटते

आर्य आणि वेद यांच्या भारतीय प्राचीनत्वासंबधाने निरनिराळ्या विद्वानांनी अनेक महत्त्वाच्या पुराव्यांवरून* जी कालगणना ठरविली आहे, तिळ्याशीं वरील काल-गणनेचा व परंपरेचा मेळ जुळतो

आफिकेतील साहारा नावाच्या अफाट व दुर्गम अशा वालुकामय शुक्क प्रदेशात व उत्तर ध्रुवाच्या भागात अलिकडे अगदीं प्राचीन कालच्या मनुष्यांची हाडे सांपडलीं आहेत त्याच्या आकारावरून व मोजमापावरून आजच्या मानवी आकृतीशीं तुलना केली असता, सृष्टि उत्पन्न होण्यास आज सरासरी अडीच लाख वर्षे झालीं असावीत, असा अदाज तज्ज्ञानीं बसविलेला आहे, पण तो अदाजच आहे याप्रमाणे कालाच्या भयकर प्राचीनत्वाचा सूक्ष्म रीत्या मेळ जुळवून त्यासबर्वीं ऐतिहासिक विधाने करावयांची असल्यामुळे अर्थातच प्राचीन कालगणनेत थोडाबहुत फरक पडतोच. पण काहीच माहिती उपलब्ध नसण्यापेक्षा थोडाबहुत फरक पडला अगर परिस्थितीचे सामान्य ज्ञान झाले तरी तीही काहीं लहानसहान गोष्ट नाही याच दृष्टीने वर कालगणना व परपरा दिली आहे व कालाचा शक्य तितक्या रीतीने मेळ मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये थोडाबहुत फरक असल्यास आम्ही ‘कालाय तस्मै नम’ म्हणतो।



* प्रकरण ६ वे, सदर ग्रथ पहा.

प्रकरण चोविसावें

गोत्रे आणि प्रवरे

- १ गोत्र-प्रवर विचार.
- २ गोत्र-प्रवराचे महत्त्व.
- ३ शिलालेखाचे आधार.
- ४ क्षत्रियांची गोत्रे
- ५ गोत्रांचा विसर
- ६ तेजःपुंज प्राचीन राजे.
- ७ क्रष्णीचे प्रकार
- ८ समगोत्र क्रष्णि

१. गोत्र-प्रवर विचार—सूर्यवश, चन्द्रवश, शेषवश ऊर्फ नागवश आणि ब्रह्मवश ऊर्फ यदवश ऊर्फ हरिवश या चार क्षत्रिय वशात जे सुप्रसिद्ध कृष्णि आणि मत्रदण्डे म्हणजे वेदमत्र रचणारे कृष्णि होऊन गेले, त्याच्या नावावरून त्या वशांनी गोत्रे चालू झालीं गोत्रकृष्णि म्हणजे कुळाचा मूळ कृष्णि होय

प्रवरकृष्णि म्हणजे ज्यानी कृग्वेदांतील सूक्ते राचिली व त्या सूक्तानी अभीची स्तुति केली असे पूर्वज

**“ आर्थेय मृषेरपत्यमग्निम् यजमानस्य कृष्णि
संतारवात् तं वृणिते प्रार्थयते होत्रादिभिः ”**

भावार्थ:—यज्ञ करणारा यजमान अभीची प्रार्थना करितो की, ‘हे अग्ने ! कृग्वेदा तील सूक्तांनी ज्यानीं तुझी सेवा केली आहे अशा कृष्णीचा मी वशज आहें

यावरून हे स्पष्ट दिसून येते की, यजमान हा मुख्य प्रवरकृष्णीचा वशज आहे गोत्रकृष्णी हा प्रवरकृष्णीचा वंशज आहे म्हणून तो मत्ररचना करणाराच असला पाहिजे असें नाहीं गोत्रकृष्णी हा प्रवरकृष्णीचा एखादा विल्यात वशज असल्यामुळे त्याच्यापासून उत्पन्न झालेली शाखा किंवा नवीन घराणे त्यांने नोंव त्या घराण्यास लागू होतें. म्हणून गोत्रकृष्णी म्हणजे त्या कुळाचा मूळ कृष्णि असा त्याचा अर्थ आहे या वरून एका प्रवरापासून म्हणजे मूळकृष्णा मत्रकृष्णीपासून अनेक गोत्रकृष्णी उत्पन्न होऊ

शकतात, म्हणून गोत्रें अनेक आहेत, पण प्रवर थोडे व ठराविक आहेत प्रवरकृष्णी हे प्रत्येक गोत्रास बहुधा तीन अथवा पाच राहतात गोत्रकृष्णी हा प्रवरकृष्णीपैकीच असतो. मांधाता, अबरीष, युवनाश्व इत्यादि प्रवरकृष्णीच्या यादीत दिलेली नंवे सूर्यवशांतील प्रसिद्ध राजांची नंवे आहेत शुनहोत्र, अजमीठ वगैरे चंद्रवशांतील राजांची नंवे आहेत भूगु व अगिरस गण प्रवरांतील कृष्ण यांतील बहुधा क्षत्रिय राजे आहेत असें दिसून येते

२. गोत्र-प्रवरांचे महत्त्व — वैदिकधर्मांय हिंदूना लम, श्राद्ध, पञ्च, उत्तरकिया, वगैरे धर्मकृत्यास आरभ करण्यापूर्वी आपल्या गोत्राचा व प्रवराचा उच्चार करावा लागतो यावरून आपण कोणत्या पूर्वजाचे वशात उत्पन्न झालीं आहों त्या पूर्व जाचे स्मरण होते बहुधा वेद रचण्यात आले तेह्वांपासून आज सुमारे ५००० वर्षांवर म्हणजे भारतकाळाच्या पूर्वीपासून आर्योंनी आपल्या वशोत्पत्तीची आठवण कायम ठेविली आहे पूर्वकालीन शिलालेखात व ताप्रपटांत नमूद केलीं असलेलीं गोत्रे आजही क्षत्रिय घराण्यात दिसून येतात यावरून गोत्र धारण करणारे क्षत्रिय हे वैदिककालापासून अस्सल कुलवशात नादत आत्याचे स्पष्ट होते क्षत्रियांची व ब्राह्मणांची गोत्रे कोठे एकच मिळतात याचे कारण पूर्वी गुणकर्मांप्रमाणे कोणासही ब्राह्मण होता येत असें हैं होय. बहुतेक सर्व गोत्रकृष्णि क्षत्रियच आहेत

३. शिलालेखाचे आधार — पूर्वकालीन लेखात आपणांस गोत्राचे आधार दिसतात आपली आडनावेही गोत्रावरून कर्धी कर्धी जुळत असतात आराहत येथील तोरणावरील लेखात म्हटले आहे की —

“ गार्गा पुत्तस वीसदेव पुत्तेन गोतिपुत्तस अगराजस पुत्तेन वच्छपुत्तेन धन भूतिना करितां तोरण ”

कनिंगहॅमने याचे भाषातर केले आहे तें असे की, राजा धनभूतीने उभारलेले तोरण जो धनभूती राजा वच्छ गोत्रातील राणीच्या उदरी स्वत.च्ये गोत्र (कौत्स) गोत्रीय राणीचा पुत्र अगराज याचा मुलगा, आणि गर्गगोत्रोत्पन्न राणीचा पुत्र विसदेव त्याचा नातु होता. येथे राजांची आई, आजी व पणजी यांच्या कुलाच्या गोत्राचा जो सन्मानाते उल्लेख केला आहे तो त्या सर्व राण्या आर्यकुलांतच उत्पन्न झाल्या आहेत हे दाखाविण्यासाठीच केलेला आहे

४. क्षत्रियांची गोत्रे — क्षत्रिय, वैश्य व शूद्र याना मूळचीं स्वतत्र गोत्रे नाहीत व प्रवरेही नाहीत म्हणून ते आपल्या ब्राह्मण उपाध्यायांची गोत्रे मानतात असें कित्येक ब्राह्मण म्हणत असतात, परंतु सत्य वस्तुस्थिति अगदीच उलट असून ती हीच णोष्ट सिद्ध करते कीं, क्षत्रियादिकोना तर मूळचीं स्वतंत्र गोत्रे आहेतच, परंतु ब्राह्मणांसच

क्षतियांची उसनी गोत्रे घेऊन त्यांतच समाधान मानून घेण्याची वहिवाट पाडावी लागली तें कसें तें पुढे दर्शविलेलेच आहे.

ब्राह्मण म्हणविणारी माणसें स्वतःस सात मुख्य अट्ठीच्या वशापैकीं समजतात ते सात ऋषि अगिरि, भृगु, विश्वामित्र, कश्यप, वशिष्ठ, अत्रि व अगस्ति हे होत. या सात अट्ठीपैकीं विश्वामित्र हा क्षत्रिय ऋषि होता कौशिक गोत्र क्षत्रियांचे आहे विश्वामित्रासच कौशिक म्हटव्याचे दाखले प्रथातरी आहेत, या गोत्रातील मुलगी मिळाली तर भृगूचे गोत्र आपले भाग्य विशेष समजते. जमदग्नीची आई सत्यवती ही विश्वामित्राची बहिण होती. बायको रेणुका हीही क्षतियाचे होती अगिरि, भृगु, कश्यप, व अत्रि हे क्षत्रिय असल्याबद्दल वादच नाही वसिष्ठ हा कलावतिणीचे, पोटी जन्मलेला होता अगस्ति याची बायको क्षत्रियकुलोत्पन्नच होती तिचे नाव लोपामुदा याप्रमाणे ब्राह्मणाची गोत्रे म्हणून जीं जीं त्यांनी मानलेली आहेत त्यापैकीं बहुतेक सर्वांशी क्षत्रियच आहेत क्षत्रियांचा ब्राह्मणार्नी आपले मूळपुरुष मानून घेतले आहे कारण ऋषि, दैदोयमान विभूति क्षत्रियकुळांतूनच निर्माण होत होत्या म्हणून त्याचा नाइलाज होता व आहे याबद्दल ब्राह्मणाना दोष देण्याचे कारण नाही त्याच्यामधून जर अशा थोर विभूति निपजल्या असत्या तर त्यांनी तीच गोत्रे धारण केली असनी, परतु आता नाइलाजाने त्याना क्षत्रियगोत्री व्हावें लागले क्षत्रियांची गोत्रे हीं वर दिलेल्यांपैकीच असून ती स्वतंत्र आहेत ती उसनी घेतलेली नाहीत म्हणून गोत्रप्रवराचा मूळ शुद्ध पाया क्षत्रियाचाच विशेष मजबूत आहे

सूर्यविशियांचीं सूर्यविशियाचे विवाहप्रसंग होऊ शकतात उदेपूरचे गुहिलोद आणि जयपूरचे कच्छवाह ही दोन्हीं सूर्यवशी घराणी आहेत याच्यान परस्पर विवाह होतो राम अणि सीता या दोघांचीही घराणीं सूर्यवशीच होतीं अर्जुन व द्रौपदी चत्रवशीच होतीं याप्रमाणे क्षत्रियान एका वशांत विवाह होऊ शकतात एका गोत्रात अगर एका कुलात मात्र ते होऊ शकत नाहीत

५. गोत्रांचा विसर—इ० सनापूर्वी ५६७, वैशाख शुद्ध १५ या दिवशी गौतमबुद्धाचा जन्म झाला त्यानें बौद्धधर्म स्थापन केला इ० सनापूर्वी ५०० पासून बौद्धधर्माचा प्रसार भरतखडात झाला सग्राट अशोक हा बुद्धाचा पुरस्कर्ता होता त्यामुळे त्याचे सर्व माडलिक राजे आणि इतर बहुतेक राजे बौद्धधर्माच्या झाले होते बौद्धधर्म हा वर्णभेद अगर जातिभेद मानांत नसल्यामुळे गोत्रप्रवराच्या पद्धतीवरही विरजन पडू लागले होते या बौद्धधर्माचा जोर सुमारे इ० सन आठवे शतकाचे अखेरपर्यंत चांगलाच चालू होता म्हणून आर्य लोकांना आपल्या गोत्र प्रवराचा विसर साहजिकच पडला पुढे इ० सनाच्या नवव्या शतकांत आद्य शकराचायने उत्तरमीमांसा नांवाचा धर्मप्रथ म्हणून एक प्रथ लिहिला राजाश्रयाने त्या धर्माच्या प्रसारासही चांगलीच बढती मिळाली त्याकारणानें पुन्हा १००-१५० वर्षांन म्हणजे दहवे शतकांत पूर्व धर्म-परिस्थिति जाणवू लागली आणि विसरून गेलेले गोत्रप्रवरादिकांची आवश्यकता भावूं

लागली क्षत्रिय, ब्राह्मण आणि वैश्य या सर्वांचे गोत्रांत जे घोटाळे दिसतात, त्यांवें मुख्य कारण धर्मातील हे मधील घोटाळेच होय सारांश बौद्धधर्माचा पाढाव ज्ञात्यानतर दहा व्या शतकांत गोत्र, प्रवर, कुळ, जाति वर्गीरेंची जाणीव पुन. होऊ लागली

६. तेजःपुंज प्राचीन राजे—ज्या तेजःपुज राजांच्या नांवावरून नऊ प्रहाना नावे देण्यात आली, ते राजे क्रमशः खालीलप्रमाणे होत [१] सूर्यराजा हा कलिंग देशात झाला त्यांचे गोत्र काश्यप [२] चद्रराजा ऊर्फ सोमराजा यसुनातीरीं झाला त्यांचे गोत्र आत्रेय [३] मगालराजा अवति देशात झाला त्यांचे गोत्र भारद्वाज [४] कुबुराजा माणाध देशेत झाला त्यांचे गोत्र अत्रि [५] गुरु राजा सिंधु देशात झाला त्यांचे गोत्र अगिरस [६] शुक्रराजा भोजकट देशात झाला त्यांचे गोत्र भार्गव [७] शनि राजा सौराष्ट्रदेशी झाला त्यांचे गोत्र काश्यप [८] राहुराजा वर्वर देशात झाला त्यांचे गोत्र मैत्रिनीस, आणि [९] केतुराजा मध्यदेशात झाला त्यांचे गोत्र जैमिनी होय. याप्रमाणे * नऊ राजे महान् दैरीयमान असे प्राचीनकाळीं होऊन गेले आर्याच्या भर भराटीनतर खगोलविद्या व ज्योतिषशास्त्र हीं शोधली गेल्याने या राजांची नावे सहजच तदा गुणाच्या व तेजाच्या प्रहाना दिली गेली सप्तऋषींची नावेही आकाशातील सात तान्याना सबोधून आहेत अश्वलायन गृहसूत्रात ही माहिती दिलेली आहे

७. ऋषींचे प्रकार—ऋषींचे पाच प्रकार मानले आहेत, ते असे कों, छदक्षुषि, ब्रह्मक्षुषि, महर्षि, राजक्षुषि आणि देवक्षुषि वसिष्ठ, कण्व, कवथएलूष, इत्यादि ऋषि हे छदक्षुषि होत कारण त्यानी धर्मश्रातातील छदोबद्ध रचना केली अत्रि वर्गेरे ब्रह्मक्षुषि होत कारण ब्रह्मसंबर्धी—ईश्वरसंबर्धी—विचारात ते सदा तल्लीन असत भुगु इत्यादि ऋषि हे महर्षि होत विश्वामित्र, प्रियव्रत, जनक, ऋतुपर्ण, अत्रि, कश्यप, अगिरस, जैमिनि, शांडिल्य कौडिण्य, भारद्वाज, इत्यादि राजर्षि होत पण या राजर्षीपैकी वरेच छंदक्षुषि म्हणजे मत्रदण्डे ऋषि होते नारद हा देवक्षुषि होय अशा तंहेचे हे ऋषींचे पाच प्रकार आहेत

या ऋषींमध्ये क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अप्सराहुत्र इत्यादि वर्णांचे लोक आहेत म्हणूनच ‘ऋषींचे कूल आणि गरेवं मूळ शोधू नये’ अशी म्हण पडली आहे

८. सप्त गोत्रऋषि—अगदीं अलीकडच्या मताप्रमाणे सात मुख्य गोत्र ऋषि आणि आठवा अगस्ति हे आठ गोत्रऋषि मानतात विश्वामित्र, जमदग्नि, भारद्वाज, गौतम, अत्रि, वसिष्ठ, कश्यप आणि अगस्त्य हीं त्यांची नावे होत. हे आठही ऋषि मूळचे आर्य क्षत्रिय होत आणि या आठही ऋषींची नावे क्षत्रिय मराठा जातीच्या गोत्रात आहेत

* अश्वलायन गृहसूत्रांवे परिशिष्ट आणि ऐतिहासिक कथा भाग दोन, पान १३६-१३७ पाहा

(२९९)

ऋग्वेदाचीं सूक्ते रचणाऱ्या ऋषीळया वशजांनीं मूळ पुरुषांचीं (मूळ ऋषींचीं) नावें उपनावाप्रमाणे वापरण्याची चाल अमलात आणलेली असावी असें दिसतें, कारण वेद-काळचे ऋषि रामायणकालीं व तेच भारतकालीं त्यांच नावानें प्रसिद्ध आहेत. एकच ऋषि निरनिराळया युगात असू शकत नाही यावरून ऋषींची नावें हीं त्या त्या कुलांचीं नावें या अर्थानें वापरण्यात आलीं असावीत असें वाटते



प्रकरण पंचविसावे गोत्राबद्दल कुळाचा उपयोग

वराने आपल्या स्वतन्त्र्या गोत्राच्या किंवा प्रवराच्या वधूशी लम करू नये, हा नियम क्षत्रिय आणि ब्राह्मण या दोघांनाही लागतो कोणाकोणांत विवाहसबध घडून येऊ नयेत हैं ठरविण्याकरिता क्षत्रियांची अर्वाचीन कालात म्हणजे दहाच्या शतकापासून कुलपद्धतीचा स्वीकार केला आणि अशा पद्धतीने पूर्वीच्या गोत्र पाहण्याच्या पद्धतीची अडवण त्यांनी जरा दूर केली आहे कारण दहावे शतकापासून कुलपरपरा पुन्हा अभलात येऊ लागली क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य व शूद्र असे चार वर्ण हिंदु लोक मानतात हे चारही वर्ण व त्यानंतर उत्पन्न झालेल्या इतर जाति आणि त्याशिवाय इतर सर्व धर्माचे लोक देखील एकाच परमेश्वरापासून उत्पन्न झालेले आहेत त्यामुळे सर्व धर्माच्या, सर्व जातीच्या आणि सर्व मानव जातीच्या उत्पत्तीचे मूळ एकच आहे एकाच परमेश्वरापासून उत्पन्न झालेल्या आर्य ऊर्फ हिंदु लोकात कालातराने दोन मुख्य वश म्हणजे सूर्यवश व चक्रवश निर्माण झाले सूर्य व चक्र वशातील निरनिराळा, या पराक्रमी पुरुषांनी स्वतन्त्र होऊन निरनिराळी स्वतन्त्र राज्यें स्थापन केली त्याच्यातील सुप्रसिद्ध पुरुषाच्या नावावरून व अद्वितीय पराक्रमावरून यटुवश ऊर्फ ब्रह्मवश, नागवश ऊर्फ शेषवश, इत्यादि पोटवश निर्माण झाले या पोट-वशातील कृष्णांनी आद्य कृष्णेदार्की निरनिराळी सूक्ते रचिली त्यामुळे धार्मिकदृष्ट्या त्या कृष्णांना प्रवरकृष्णि म्हणजे वेदमत्र रचनार्थे प्रवर कृष्णि-मूळ पुरुष-मानू लागले त्या प्रवर कृष्णांच्या वशात पुढे सुप्रसिद्ध कृष्णी निर्माण झाले व त्याच्यापासून निरनिराळे नवीन वश पुन्हा त्याच्या नावाने सुरु झाले व त्याना त्या नवीन कुलाचे गोत्र कृष्णि मानण्यात आले गोत्र कृष्णीपासून सुरु झालेल्या वशात उत्पन्न झालेल्या अनेक प्रसिद्ध पुरुषापासून पुनः नवीन कुळे मानण्याची प्रवृत्ति सुरु झाली त्यामुळे रजुतांची मुख्य २५ कुळे, मराठा क्षत्रियांची मुख्य ९६ कुळे, कायस्य क्षत्रियांची ४२ कुळे, आणि ब्राह्मणांचीं व वैश्यांचीं शेकडों कुळे निर्माण झाली आता शेकडों कुळाचा विस्तार पुनः अमर्याद झाल्यामुळे त्या प्रत्येक कुळातील अनेक प्रसिद्ध पुरुषाच्या पराक्रमावरून किंवा कांही विशेष गुणावरून, गांवांच्या नावावरून व बऱ्या वाईट कृत्यावरून प्रत्येक कुळात शेकडों उपनावाच्या उपशास्त्रा निर्माण झाल्या, त्याला उपनावे किंवा आडनावे म्हणतात क्षत्रियात आणि ब्राह्मणेतर सर्व जाती-तील एक उपनावाच्या म्हणजे आडनावाच्या कुळात परस्पर शरीरसबध होत नाहीत कारण शेकडों ९९ लोकाना स्वतन्त्र्या गोत्रप्रवराच! विसर पडल्यामुळे गोत्रप्रवराएवजीं उपनावेच पाहतात. याप्रमाणे गोत्राबद्दल अलीकडे कुळाचाच उपयोग सर्व कार्यात होऊ लागला आहे तरी पण केवळ आडनावावर विसरून राहणे बरे नसर आपापल्या कुलगोत्राची माहिती प्रत्येकाला अगदीं अवश्य पाहिजे त्या शिवाय मनुष्यांने जगणेही व्यर्थ आहे. म्हटलेले आहे कीं—

(३०१)

स्वजातिपूर्वजानां यो न विजानाति संभवम् ॥
स भवेत् पुञ्चलीपुत्रसदृशः पितृवेदकः ॥१॥

भावार्थ:—जे आपल्या जातीची, पूर्वजांची थोरवी व मर्यादा जाणत नाहीत ते पुरुष वेश्यांच्या पुत्राप्रमाणे होत कारण, वेश्यापुत्रास आपला पिता कोण आहे हें माहित नसते मग त्यास आपल्या पूर्वजाचा अभिमान कोठून राहाणार ? यासाठी आपल्या पूर्वजाविषयींचे, आपल्या जातिधर्मविषयीचे व आपल्या कुलगोत्राविषयाचे ज्ञान प्रत्यक्षपणे प्रत्येकास असणे अगदी अत्यावश्यक आहे



टीप:—कुचकलालेख, ए इ ११९९ यात प्रतिहारी गोत्राचा उल्लेख आहे. प्रतिहार हे क्षत्रियांच्या १६ कुलापैकी एक मुख्य कुल आहे. यावरून दहाव्या शतकात बौद्ध धर्माचा पाडाव होऊन वैदिक धर्म ऊर्जितावस्थेत आला, तेव्हा क्षत्रियांनी गोत्राचे जागीं कुलाचाच अंगिकार केला असे वरील शिलालेखावरून दिसते. हा शिलालेख ९-१० शतकांतील आहे.

प्रकरण सविवसावें आजचा मनु काय म्हणतो ?

स्वाभिमानसंरक्षक परिषद

मद्रासपासून ३५ मैलावर असलेल्या चिंगलपडूळ ही परिषद ता १७-१६ फेब्रुअरी १९२९ रोजी झाली त्यावेळी ३५ मैलाची जगी मिरवणूक काढण्यात आली त्या परिषदेत झालेली भाषणे व ठराव पुढीलप्रमाणे—

मि० एम् के. रेड्डी यांचे भाषण

प्रारभी स्वागताध्यक्ष या नात्यानें राव० ब० एम् के रेड्डी याचे भाषण झाले त्याच्या भाषणाचा सारांश—

राजकारणाशी सबव न ठेवता स्वाभिमानसंरक्षकांनी घालून दिलेल्या मार्गानेच समाजाची उन्नती करण्याचे या परिषदेचे मुख्य काम आहे. हा नव्या धोरणाची व्याप्ति कोठवर आहे तें प्रथम ठराविणे आवश्यक दिसते स्वाभिमान हा शब्द वरवर पाहिता अगदीं साधा व सरल अर्थाचा आहे असे वाटते, पण त्याची व्याख्या कहू लागताच त्या शब्दाचा अर्थ किती खोल व व्यापक आहे हे दिसून येते मानवी समाजाच्या व जीवात्म्याच्या अखड व स्वाभाविक उत्कातीस जहर असणारी अशी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे व त्याच्यप्रमाणे त्यास मनुव्याची आत्मोन्नती सुटविणारी अशी कोणतीही कृत्रिम कारणे नसार्वात असा स्वाभिमान शब्दाचा भावार्थ आहे.

मनुव्यानें आपल्या कटुकटव्यक्षेत्रात नीट रहावे व नैसर्गिक नियमाबरहुकूम आपले जीवन घालवावे, ही गोष्ट भी नाकारीत नाही, पण मला हें कवूल केलें पाहिजे कीं, पुरोहित शाहीच्या मिराशी हक्कांचिरुद्धच माझें बंड आहे. जगाच्या प्रारभापासून पुरोहितशाहीने, मग ती कोणत्याहि धर्माची किंवा पथाची असो, स्वर्णाचे द्वारक्षक म्हणून उन्मत्त दर्जा कायम राखण्यासाठी, व लौकिक सतेवरही आपले वर्चस्व राखण्यासाठी, समाजाला अधथ्रद्वेत, अज्ञानात खिचपत ठेवले हा पुरोहित शाहीने अस्वस्थतेच्या काळातही तशून राहण्याची धडपड केली आहे, शाततेच्या काळी राजेलोक विजयोन्मादाने बेहोष झाले असता, तिने आपले वर्चस्व प्रस्थापित केले, व मोठमोठी साम्राज्येही भिक्षुकशाहीने सधी मिळतांच जमीनदोस्त केली आहेत. हा विधानास जगाच्या प्रगतीचा इतिहास भरपूर साक्ष देत आहे इजिसचा इतिहास हेच सांगतो, व रोमनचा इतिहासही हाच विधानास पुष्ट देतो आपल्या देशांतही आता इतिहासाची पुनरावृत्ति होत आहे परमात्म्याची तदाकार होण्यास

जीवात्म्याचे साधन असलेली देवळे; पुरोहितशाहीच्या अमलाखालीं आपले पाविश्य गमावून बसलीं आहेत. म्हणून अगदीं राजरोसपणे अवाच्य पापै करण्यास पुरोहितशाहीला तीं देवळे भक्तम किल्यासारखीं उपयोगी पडत आहेत. समाजही अज्ञानासुक्ले मूळ तत्त्व विसरून गेला व खोल्या रुढीचाच दास बनला आहे इच्छित हेतु साधण्यासाठीं सुधारणा फार अपुरी पडणार आहे. त्यासाठीं क्रातीच पाहिजे. धर्माचे नावाखालीं समाजात ज्या अनिष्ट रुढी शिरल्या आहेत त्याना हुसकून लावण्यासाठीं त्या देशातही एखादा लुथर, लेनिन, मुसोलिनी, केमलपाशा किंवा अमानुल्लाच निपजला पाहिजे.

आपल्या राष्ट्राचा सामाजिक अधःपात किती झाला आहे, याचे मोजमाप करणे कठीण ! आजपर्यंत किती तरी सुधारक आले व गेले, पण ही परिस्थिति मात्र बदलली नाही गौतमबुद्ध हा मनुष्य जातींतच काय पण पशुपक्षी व निर्जीव वस्तूतहा समता पाहणारा समाजसुधारक होता पक्के निष्ठावत व सुविनारी लोक त्याचे अनुयायी बनले व त्यांनी त्याचे तत्त्वज्ञान देशभर उपदेशिले उदात्त विचारांच्या लोकांनी केलेले सुधारणेचे कार्य, स्वार्थी शंकराचार्य व त्याच्या अनुयायी पुरोहितांनी नामशेष करून टाकले समतेचा पुरस्कार करणारे बुद्धांचे तत्त्वज्ञान चीनने व जपानने जाणले म्हणून ती राष्ट्रे स्वतंत्र झाली आहेत. भिकार शकराचार्यांनंतर उदात्त विचाराने प्रेरित होऊन रामानुजाचार्यांनी समतेची चळवळ केली, व अगदी अलीकडे दयानदसरस्वति, राजा राममोहनराय वर्गरेनीही समाजाची सुधारणा करण्यासाठी बरेच प्रयत्न केले भी त्याना कमी लेखीत नाहीं, पण त्याचा शुद्ध हेतु लक्षात घेऊनही मला असे म्हटल्याशिवाय राहवत नाही कीं, दयानंदसरस्वति, राजाराममोहनराय यांनी विद्यमान अशा असंख्य जातीत आणखी कांही जातीची भर घातली प्राचीन अर्वाचीन काळांतील असा अनुभव आपल्या डो. यापुढे असता, युगानुयुगे चालत आलेल्या दोषाचे निवारण करण्यास तुसती सुधारणेची ओरड अपुरी पडेल, त्या करितां सामाजिक बडच केले पाहिजे हळी तुसती बाष्टक बडबड चालू आहे शब्दांचा कीस काढीत बसणे हाच विद्वानांचा आवडीचा व्यासग होऊन बसला आहे. कर्तृत्वशाली लोक दिवसेदिवस कमी होत आहेत हा हां म्हणतां आपल्या शक्तीची जाणीच सर्व जगाला कल्ब देतील असे पानगलचे राजे व लजपतराय होते, पण निषुर कालाने त्याना ओढून नेले आहे, पण शोक करण्याची ही वेळ नव्हे. आल्स टाकून आम्ही उठले पाहिजे आपला पुढारी निवडला पाहिजे व त्यांच्या आज्ञेप्रमाणे वाग्न आपल्या हळांचे रक्षण केले पाहिजे

मिं. पी. टी. राजन् यांचे भाषण

स्वाभिमानाचे निशाण कडकविण्याचा समारभ मिं. पी. टी. राजन् याच्या हस्ते मोळ्या थाटाने साजरा करण्यात आला. त्या वेळी त्यांनी केलेल्या भाषणाचा सारांश—

एक मनुष्य दुसऱ्या मनुष्यापासून किंवा एका समाजास दुसऱ्या समाजापासून अलिस ठेवणाऱ्या, जन्मामुळे श्रेष्ठत्व पावणाऱ्या, खीजातीस पारतश्चात खिचपत ठेवणाऱ्या, बहुजन समाजास पशुपेक्षाही हीन लेखून त्याचा देवळामध्ये प्रवेश न करू देणाऱ्या पद्धतीचा व रुदीचा नाश करण्याकरिता स्वाभिमान सरक्षक चळवळीचा जन्म झाला स्वाभिमान संरक्षक चळवळीचा उद्देश समता प्रस्थापित करण्याचा आहे, कायद्याचे दृश्येन मनुष्य व रुदी ही एक करण्याचा आहे, कोणत्याही जातीत जन्मलेल्या प्रत्येक मनुष्याला आपली व सर्वांची सर्वतोपरी उच्चता करण्याकरिता पूर्ण स्वातश्चय देण्याचा आहे, प्रत्येक नगरवासियास आपल्या राष्ट्रासवधीं असणाऱ्या हक्कांची व जबाबदारीची जाणीव करून देऊन एकी प्रस्थापित करण्याचा आहे अशा रीतीने एकीची व समतेची भावना प्रत्येकाच्या अत - करणात जागृत झाली, म्हणजे ते एकमेकांच्या सुखदुःखांत वाटेकरी होतील, आणि राष्ट्राविषयीची आकांक्षा व उच्च घेय फलदूष करण्याची त्याना स्फूर्ति होईल आणण उभारलेले निशाण हे स्वाभिमान सरक्षक चळवळीचे व आपल्या उच्च आकांक्षा व घेय दर्शविष्याचे चिन्ह आहे हल्लीच्या उदासीन वातावरणात एवढाच द्वा आदेशाचा किरण आहे. त्यामुळेच स्वार्थ, अस्वस्थता, औदैसिन्य, भीती व निराशा याची जागा स्वार्थस्थान स्वस्थता, उत्साह, धैर्य व आशा यांनी भरून निघेल

स्वाभिमानाचे निशाण फडकविल्यानंतर खालील ठराव सर्वानुमते मजर करण्यात आले

ठराव

दुसरे दिवशी ता १८ केब्रुआरी १९२९ रोजी सकाळी ८॥ वाजता परिषदेस सुरुवात होऊन पुढील ठराव पास झाले (यात सरल अनुक्रम नवर व त्याचे पुढे कसात परिषदेच्या ठरावाचा अनुक्रम नवर असे दोन्ही नवर दिले आहेत)

[१] (४अ) जन्मावरून कोणासही श्रेष्ठ किंवा हीन न समजणे वेद, शास्त्र, पुराण व इतर धर्मग्रंथ यात जन्मावरून उच्चनीचत्व प्रतिपादन केले असल्यामुळे, या धर्म प्रथाचा अविकार न मानणे

[२] (४ब) वर्णश्रमधर्मानं हिंदु समाजांत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे भेद पडले आहेत म्हणून वर्णश्रमाच्या घातुक तत्वाचा तीव्र निषेध, व आपली जात किंवा समाज दर्शविणारे शब्द आपले नांवामार्गे अथवा पुढे जोडू नये, तसेच आपली जात किंवा वर्ण दर्शविणारीं चिन्हे घालू नयेत व वापरू नयेत

[३] (४क) राष्ट्राच्या प्रगतीकरिता व समता प्रस्थापित करण्याकरिता अस्पृश्यतेची रुढी ताबडतोच नष्ट करणे आवश्यक आहे म्हणून मनुष्यास स्पर्श करणे, त्यास समोर येऊ देणे, अगर त्याचे मुख पाहणे हे कोणी पाप समजू नये. समाजाच्या अगर कायद्याच्या दृश्येने कोणतीही जात उच्च अगर नीच समजली जाऊ नये तसेच प्रत्येक रहिवाशास सार्वजनिक रस्ते, तळी, विहिरी, नक्क, देवळे, धर्मशाळा यांत समान हक्क असून तो हक्क प्रत्येकाने बजावला पाहिजे.

[४] (४ड) वर्णाश्रमधर्मामुळे ज्या एका विवक्षित जातीचा स्वार्थ साधतो, त्या जातीकडून सामाजिक सुधारणेस व समतेस वारवार अडथळा होतो. म्हणून समाजाच्या प्रगतीकरितां कायद्याने वर्णाश्रमाचीं तीव्र बढने शिथिल करण्यात यावीत

[५] (४ई) सरकारच्या धार्मिक बाबतील तटस्थ वृत्तीमुळे असस्य अशा बहुजनसमाजास अपाय सहन करावा लागत आहे, त्याच्या सामाजिक इकांचा अपहार झालेला आहे. आणि त्याची प्रगति खुटलेली आहे, म्हणून यापुढे सरकारने धार्मिक बाबतील तटस्थपणाचे घोरण सोडून यावे, आणि बहुजन समाजाचे सामाजिक स्वातंत्र्य रक्षण करण्याचे प्रयत्न करावेत तसेच या बाबतीत समाजसुधारकांच्या बतीने प्रचलित कायद्यांत फरक करावे

[६] (५अ) सरकारने सर्व दरखास्त जमिनी इतःपर ज्या समाजातील लोकांची सापेक्षिक स्थिती फारच हलाखीची असेल अशा लोकाना याव्या, आणि अशा जमिनी देताना त्या प्रथम 'अस्पृश्य' लोकाना देण्यात याव्या त्या परिषदेचे आणखी असे मत आहे कीं, सरकारने त्याना उदारपणे जादा रकमा ब्रॅंट म्हणून देऊन अशा जमिनीची मशागत करण्यास उत्तेजन यावे

[७] (५ब) सरकारी नोकऱ्यांत 'अस्पृश्य' वर्गांय उमेदवाराचा भरणा करण्याची सरकारने उदारपणाने तरतुद करावी

[८] (५क) 'अस्पृश्य' वर्गातील साक्षरतेचे प्रमाण इतर समाजातील साक्षरतेच्या प्रमाणाबरोबर येईपर्यंत 'अस्पृश्य' वर्गातील विद्यार्थ्यांना अत्र, वस्त्र, व पुस्तके इत्यादि सरकारी खर्चानं पुरवून त्यांचे शिक्षणास चालना यावी

[९] (६अ) स्नियांना वारस हक्कांत व मालमत्तेत पुरुषांतकाच वाटा मिळावा

[१०] (६ब) स्नियांना कोणताहि व्यवसाय पत्करावयास पुरुषांतकाच हक्क मिळावा.

[११] (६क) स्नियांना अध्यापिकांच्या जागा (विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या शाळांमधून) शक्य तितक्या अधिक ठेवाव्यात

[१२] (७अ) देवालयात किंवा देवाच्या नावावर इतर ठिकाणी पूजा करण्याकरिता कोणीहि एक पैंही खर्च करू नये अथवा एक पैं किमतीचा पदार्थद्वा वापू नये, तसेच भक्त व देव यांमध्ये कोणीहि भिस्कुक अगर दलाल ठेवू नये

[१३] (७ब) यापुढे नवीन देवालये, कोणीहि उभारू नयेत, तसेच हलीं अस-लेल्या देवालयांचे व मठांचे उत्पन्न औद्योगिक सशोधन व अ+यास यासाठी खर्च करावे.

[१४] (७क) यापुढे देवालयात होणारे सर्व उत्सव बद करावेत व त्याएवजी अनंतेत आरोग्यशिक्षणज्ञानाचा प्रसार करण्यासाठी प्रदर्शने उभारावीत

[१५] (८अ) स्नियांची लम्ब-वयोमर्यादा १६ असावी; अल्पवर्यी मुलीचीं लम्बे करू नयेत

[१६] (८ब) लम्ब, वधू व वर या उभयतांच्या समति शिवाय होऊ नये, व पुन-विवाहास आठकाठी कृू नये

[१७] (८क) कोणत्याही जार्तील, वर्णातील किंवा समाजातील वधु अथवा वर यावरोबर लग्न करण्यास पूर्ण मोकळीक असावी. व त्याप्रमाणे हृषीच्या कायद्यात फरक करण्यात यावा

[१८] (८ड) लम्ब किंवा इतर उत्सव यांत शक्य तितका कर्मातकमी पैसा व वेळ खर्च करावा, तसेच सर्व लभविष्टांत एक जेवणाशिवाय ज्यास्त जेवण देऊ नये व अधिक पैसा खर्च करू नये

[१९] (९थ) हिंदुस्थानातील प्रत्येक मुलास व मुलीस सज्जीने प्राथमिक शिक्षण घेण्यात यावे

[२०] (९छ) सार्वजनिक फड प्राथमिक शिक्षणाकरिताच खर्च करण्यात यावा, आणि तदनंतर उच्च व औद्योगिक शिक्षणाकरिता पैसा खर्च करण्यात आलाच तर अशा संस्थातून जार्तीच्या लोकसळवेच्या प्रमाणातच विद्यार्थी घेण्यात यावेत

[२१] (९क) शिक्षण सस्थेयमध्ये सस्कृत, हिंदी, विदेचा प्रसार करण्यासाठीं सार्वजनिक फंडाचा विनियोग करू नये

[२२] (९ड) धर्मभोज्या कल्पना मनावर विबविणारी पुस्तके जस्त करावीत व वरील उद्देश असणाऱ्या नाटकाना प्रयोग करण्यास परवानगी देऊ नये.

[२३] (९इ) तरुणांमध्ये शारीरिक शिक्षणाचा प्रसार होण्यासाठीं देशभर सोय करण्यात यावी, प्रत्येक तरुणास लक्षकरी शिक्षणाचा अभ्यासक्रम आवश्यक करावा

[२४] (९फ) स्वाभिमान व आत्मविश्वास खची करणारी आणि बुद्धिवादास व तर्कास वाव न देणारी किंवा खोळ्या व विचित्र धार्मिक कल्पनाचा प्रसार करणारी नाटके व कादबन्या लिहू नयेत

[२५] (१०अ) ज्या हॉटेलमध्ये व खाणावळीमध्ये निरनिरा.या जार्तीना भेद भावाने वागविण्यात येतें अशी हॉटेले व खाणावळी सरकारने सुह करण्यास परवानगी देऊ नये

[२६] (१०ब) रेल्वेच्या ताव्यात असणारी हॉटेले व खाणावळी यामध्ये सर्व जार्तीना समतेने वागविण्याचा रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा

[२७] (११) ब्राह्मणेतर विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी व गैरसोयी नाहींशा करण्याकरिता शिक्षणखात्यातके एक कमिटी नेमण्यात यावी

[२८] (१२) मजुरांच्या कामाप्रमाणे व गरजेप्रमाणे अवदश्यक ठरणारी अशी कर्मातकमी मजुरी त्याना देण्यात यावी, व त्याशिवाय त्या त्या धंद्यात होणाऱ्या नफ्याचा योग्य वांटाहि देण्यात यावा



मांडलिक क्षत्रिय राजे व त्यांची माहिती

परिशिष्ट नं. १ विषयी खुलासा.

या तक्त्यांतील जाडेजा आणि जम्बवाल ही दोन कुळे रजपुताच्या मुख्य ३६ कुळांच्या यार्दीत सापडत नाहीत रजपुतांची १२ गोत्रे, वश आणि परिशिष्ट न १ च्या याच तक्त्यांत न ३० पासून न ५३ पर्यंत दर्शविलेल्या उत्तर हिंदुस्तानच्या क्षत्रिय राजकुळांपैकी बरीच कुळे मराठा क्षत्रिय जार्तीच्या वशकुळगोत्रांची बरोबर मिळतात भाग २ मधील मराठ्यांचा वशकुळगोत्रांचा तक्ता पाहा. याशिवाय सातांत्याचे छत्रपति प्रतापासीह महाराज यानी १० सन १८३५ साली उदेपूरच्या महाराणांजींस पत्र लिहून त्यांचा व आपल्या कुळगोत्रांचा आणि वशावचीचा मेळ मिळवून दाखविला, आणि राणांजींनी तो मेळ लेखी मान्य केला त्यांची पत्रे 'मराठा क्षत्रिय' या प्रकरणात दुसऱ्या भागांत दिली आहेत यावरून आठव्या शतकात उदयास आलेले रजपुत आणि १० सनाच्यापूर्वी पांचसहा शतकापासून इतिहासांदरूप सुप्रसिद्ध असलेले क्षत्रिय मराठे हे एकच आहेत व प्राचीन मराठा शब्दातूनच रजपूत म्हणजे राजुत्र हे अर्वाचीन नाव निर्माण झाले, ही गोष्ट सिद्ध होते या तक्त्यावरून असेही दिसते की, क्षत्रियाच्या ब्राह्मण उपाध्यायांची गोत्रे क्षत्रियांनी उसनी घेतली नाहीत क्षत्रियांची गोत्रे स्वतत्र आहेतच ती क्षत्रिय राजषीपासून मुऱ झालेली आहेत मात्र क्षत्रिय राजषींची गोत्रे ब्राह्मणांनी उसनी घेतली आहेत, याबद्दल गोत्र प्रकरणात अनेक उत्तरे आहेत याच मुख्य पुराच्या-वरून निर्वार्य ब्राह्मण जात क्षत्रियांतूनच पुढे निर्माण झाली असें दिसून येते

धार आणि देवास येथे पवार ऊर्फ प्रमार घराण्याच्या गाद्या असल्याबद्दल मागे वर्णन केलेच आहे त्याशिवाय उत्तर हिंदुस्तानात, बुदेलखडात अजयगड, मध्य-भारतात राजगड व नरसिंगगड, बिहार प्रांतात भोजपुरिया व बक्सरिया, सयुक्तप्रांतात टिहरी व गढवाल याप्रमाणे एकदर सात लहान लहान संस्थाने पवारांची आहेत त्यांची तपशीलवार इतर माहिती मिळाली नाही, म्हणून ही संस्थाने या तक्त्यात दाखल केली नाहीत. पण दक्षिण आणि उत्तराचे पवार राजघराणे एकच आहे ही गोष्ट त्याच्या वशकुळगोत्र व कुलाचारावरून सिद्ध होते.

दक्षिण हैद्राबाद-निजामचे संस्थानांत-फ्युडेटरी चीफ म्हणजे पोट संस्थानिकांच्या मराठा क्षत्रियांच्या गाद्या दहा आहेत. त्या येणेप्रमाणे:-

[१] महाराजा रावरंभा जीवत बहादुर, संस्थान बलद, [२] राजा सोमेश्वर-राव महाबलवत बहादुर होमकुडा संस्थान, [३] राजा उमापतिराव महाबलवत बहादुर, नामपळी, [४] राजा राजेश्वरराव महायशवत बहादुर, नामपळी स्टेशन, [५] सवाई राजा रामेश्वरराव व हरीबलवत महाभूपाल बहादुर बनपरती संस्थान, [६] राजा सितारामसीह भूपाल बहादुर, अमरचिंता संस्थान, [७] राजा सीताराम भूपाल बहादुर, गढवाल, [८] राजाराम भूपाल बहादुर, गढवाल, [९] राजा रघुनाथराव महाराणधीर-वत बहादुर, हैद्राबाद, [१०] राजा कुंडराङ्गी बहादुर चिचवड, संस्थान

(४८)

| नं | संस्थानचे नाव
वरण्याचे नाव | संस्थानिकाच्या
पदवी | जात | वश | गोच | वार्षिक उत्तम | शेरा |
|----|-------------------------------|------------------------|---|-------------------------|------------------|-----------------|-------------|
| १ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ |
| १ | कोल्हापुर | भोसले | G C I E | क्षत्रिय मराठे | सर्व
चद [शेव] | बैजवाप
कौशिक | ८७,६६,२९० |
| २ | जवळीर | शिंदे | G C S I G
C V O G B E
I L L D D C I | " | " | शाहिल्य | २,१९,३१,६१७ |
| ३ | बडोदे | गायकवाड | G C S I
G C I E | " | चद | वसिष्ठ | २१६,००,००० |
| ४ | इंदूर | होळकर | G C I E | क्षत्रिय मराठा | " | " | १,२५,००,००० |
| ५ | धार | फवार | K C S I K B E | क्षत्रिय मराठे
घण्ठर | " | " | १३२६,००० |
| ६ | देवास (सी.) | " | K C S I | " | " | " | ३,५०,००० |
| ७ | देवास (ज.) | " | " | " | " | " | ६,१०,००० |
| ८ | अकलकोट | राजेश्वरी | राजेश्वरी | " | सर्व
कौशिक, | वै | ६,५९,०९२ |

महाराज महाराजा श्री० राजाराम
महाराज छनपति
महाराजा मुख्याराममुळक अर्जी
मुल इकतेदार एक्टिव्यान बालांकिं,
मोठतशाम दैरान, उमदेतुल उमरा,
महाराजाक्षिराज, माघवराव महाराज.

फर्जिलेखास दैलेल इग्लिशिया महाराजा
सर संयाजोपद गायकवाड सेनादास-

खेल समरो वड्हुर H H

महाराजाक्षिराज राज. श्री०
सु तुकोजीराव होळकर

महाराजा लेप्टनट कर्नेल

सर उदाजीराव पवार

महाराजा सर तुकोजीराम

पवार, सेनापति सहस्र

साहेब पवार.

| १ | सावतवाडी | सावत भोसले | सरदेशार्ह | क्षत्रिय मराठे | सूर्य | कौशिक, वै | H. H. गणेशहादुर लेमसाबत |
|----|------------------|---------------|-----------------|----------------|-------|-----------|---|
| १० | फलटण | नाईक निवाळ कर | C S I | ” | चद्र | शाहित्य | भासिले, आपूसाहेब सरदेशाई
३,२८,४५९ म. लेपटनंत श्रीमत मालोजीराव कर्क |
| ११ | मुख्य | राजे घोरपडे | K C I E. | ” | सूर्य | वसिष्ठ | नानासाहेब नाईक.
३९,८०० सर मालोजीराव व्यक्तेशराव राजे
घोरपडे |
| १२ | जत | उफळे(चव्हाण) | चौफ राजेशाहेब | ” | ” | ” | ६,८१,०३० रामराव अमुतराव कर्क आजासाहेब
ऊर्फ डफळे नानासाहेब |
| १३ | सोडूर | घोरपडे | ” | ” | ” | ” | १,५०,००० राजासाहेब चौफ ओफ सौहार |
| १४ | कागऱी | चव्हाण | राजा | ” | ” | ” | १,०६,६२० मे० जयसिंहराव घोरपडे सेनापति, |
| | (कोलहापूर) | | | | | | कोलहापूर सं० जहाणिरदार |
| १५ | मालोजीराव (पुणे) | जाधव | राजे | ” | चद्र | अविवि | १,०५,००० राजे शंगुसुहिं अमरसिंह जाधव |
| १६ | कागऱल (सोंगी) | घाटगे | सर्जेश बजारतामा | ” | सूर्य | वसिष्ठ | ३,०८,६३१ कोलहापूर सस्थानातील जहाणिरदार. |
| १७ | कागऱल (जू.) | ” | ” | ” | ” | ” | १,०३,४४६ |
| १८ | दानोंकी | निवाळकर | सरलकर | ” | चद्र | शाहित्य | ६,००,००० |
| १९ | किणी | चव्हाण | हिमत बहादर | ” | सूर्य | भारदाज | ५,५,००० |
| २० | नादणी | पाटणकर | फयदेटरी चौफ | ” | ” | ” | ५,०,००० |
| | तोराळ (को- | शिंदे | ” | चद्र (वेष) | ” | कौडिण्य | १,०२,२६० |
| | ल्हापूर) | | ” | | | | कोलहापूर सं० ज० ठाकुर निर्भयसिंह |
| २१ | दत्तवाड | घोरपडे | अ उल उमराव | ” | सूर्य | सेनापति | ५०,००० कोलहापूर सस्थानातील जहाणिरदार. |
| २२ | तळेश्वर | दामाहे | सेनापति | ” | चद्र | छत्रपति | ५०,००० यशवत्तराव लडोराव दामाहे. |
| २३ | सातारा | भोसले | छत्रपति | ” | सूर्य | | ५५,००० भाऊसाहेब मदराज. |

(३००)

(२०)

| न | संस्थानचे नाव
चरण्याचे नाव | संस्थानिकांचे
चरण्याचे नाव | पदवी | आत | वश | शोत्र | वार्षिक उत्पन्न | शेरा. |
|----|--------------------------------------|-------------------------------|--------------------------------|--------------------------|----------|-------|----------------------------|--|
| १ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ |
| २४ | गजेशाड | घोरपहे | छात्रपति | कौशिक वै | | | ४०,००० | |
| २५ | तजार | भोसले | राजे | " | | | ५०,००० | |
| २६ | नागरू | " | राजेबहादुर | " | | | ३,००,००० | राजे बहादुर यशी भोसले |
| २७ | पाटोब स०
(कोळ्यापुरात-
र्णत) | सकपाळ | क्षात्र जगद्गुरु | क्षात्रय मराठा | चंद | गता | १०,००० | सदाहितावाव लक्ष्मणाव बेनोडीकर
वी ए योस श्री० शहू छत्रपतीला
१९२१ साली क्षात्रजगद्गुरुक्षया
गादीवर बसाविले हे अनादी पाहिलेच
क्षात्रजगद्गुरु आवेत |
| २८ | त्रावणकोर | " | G C S I | सुर्य | कौशिक वै | | ४०,००० | |
| २९ | म्हेसूर | " | G C I. E | " | " | | ५,००,००० | H H महाराजा सर श्रीकृष्णराज |
| ३० | उद्देपूर
(डोंगरपूर) | (तिसो) | G C. S I G
C I E
K C V O | राजपूत क्षत्रिय
सुर्य | वैजयाप | वैतम | २,९०,६६,८३०
३,२८,०३,००० | H H महाराजा चामोरेका
वाहिकार बहादुर
चंद्रशेखर प्रसाद सिहेव बहादुर याचे
पुरोहिताचे गो सा
सेजर H H राजाजेश्वर महत
राजाविहाज सरमदी १० नद्यापत्ति
महाराजा श्री सर उमेदविही व पू
गो भा |
| ३१ | जोधपूर
(रत्नाम) | राठोड | | " | | | १,२०,००,००० | H H भरमदी राजाराघ विद्युतान |
| ३२ | कल्डवाइ | | G. C S I G | " | | | ९६,००,००० | H H मानव्य |
| ३३ | जयपूर (अल) | | | | | | | |

| | | | | | | | |
|----|-----------------|--------------------|------------------------------|------|----------------|-------------|--|
| | | | | | | | |
| ३३ | वृद्धा (सिंहो) | द्वाडशाहन | G C S I G S राजपूत क्षात्रिय | ,, | वत्स | १०,००,००० | महाराव राजा सर रघुविंशिंह बहादुर
H. H. लेटनट कर्नल सर उदे-
सिंहो बहादुर. |
| ३४ | कोट
(सालबला) | परभार
चिंजालिया | G C I E C B E | ” | ” | ५३,००,००० | H. H. महाराजा श्रीकृष्ण कुमार- |
| ३५ | नवानगर | गुहिल | ” | ” | वसिष्ठ
गौतम | ३,००,००० | ” |
| ३६ | धोलेरा | चुडासम
जडेजा | G C S I G. C | ” | आत्रि | ३०,००,००० | H. H. महाराजाचिंग मिर्जा महा- |
| ३७ | कच्छ | ” | L E | ” | ” | ३३,००,००० | रव श्रीलेमराजी बहादुर |
| ३८ | नवानगर | ” | G C S I G | ” | ” | ६५,००,००० | H. H. महाराजा जाम हे की श्री |
| ३९ | गोड्ढ | B E | H C I E L L D | ” | ” | ५,००,००,००० | सर राजिंतसिंहो बहादुर |
| ४० | ” | D G I M D F | R. L | ” | ” | ” | H. H. भावतसिंहो ठाकोरसाहेब |
| ४१ | मोही | ” | ठाकोर साहेब | ” | ” | ८,९६,९७९ | H. H. The ठाकोरसाहेब श्री |
| ४२ | राजकोट | ” | K C I E | ” | ” | १,९१,२३५ | लक्ष्मीराज साहेब |
| ४३ | चांग्रा | जाला | G C I E K C | S S. | ” | २५,००,००० | H. H. महाराणा सर श्री बनश्याम-
सिंहो बहादुर |

(२११)

(२१२)

| नं | संस्थानचे नाव | संस्थानिकांचे वरण्याचे नाव | पदवी. | आत | वश | गोच | वार्षिक उत्पत्त. | शेरा |
|----|-----------------|----------------------------|-----------|------------------|------------|-----------|-----------------------|---|
| १ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ |
| ४४ | लिंगही बांकातेर | साला | म K O I E | राजपृष्ठ अधिकारी | चद्र सुर्य | मार्किंय | १०,००,०००
७,४७,३३३ | H H महाराणा सर दौलतासिंहजी
H H राजासाहेब अमरसिंहजी
बोलविंदूजी |
| ४५ | | " | " | " | " | " | ३५,००० | " " |
| ४६ | पाटण | सोळंकी | " | " | " | " | ४,९९,०२१ | H H महाराणा बखातासिंहजी |
| ४७ | लुनाबाडा (काटि) | " | " | " | " | " | ३,००,००० | दौलतसिंहजी |
| ४८ | देवकाठा | " | " | " | " | " | ३,००,००० | " " |
| ४९ | पेटपूर (मही) | " | " | " | " | " | ३,००,००० | " " |
| ५० | रीवा (तुं खे) | चावडा सोळंकी | " | " | " | " | ३,००,००० | H H महाराजा गुलाबसिंहजी |
| ५१ | कासमीर | जरभूताल | G C S I | सर्वेश | " | चद्रावेश | २,५४,००,००० | H H सर प्रतापसिंहजी इंदफुण्डर |
| ५२ | गिघैर | चदेल | " | " | " | चद्रावेश | ३,००,००० | H H पु गो वसिष्ठ |
| ५३ | दिल्ही-पाटण | तुवर | " | " | " | चद्रावेश | ३,००,००० | H H चंद्रमौलीश्वर प्रसादसिंहजी |
| ५४ | कोलहापूर | शिंके गोहिते | राजे | क्षात्रिय मराठा | " | वैचाप्रपद | ३,००,००० | " वसिष्ठ अनिं |
| ५५ | बडोहे | " | " | " | " | " | " | |
| ५६ | नागपूर | सरदार | गुजर | " | " | " | " | |

| | | क्षत्रिय मराठा | सूर्य | दक्षिण वास |
|----|---------|----------------|-------|------------|
| ५७ | महार | शाहाबिंद | ” | भारद्वाज |
| ५८ | बडोया | आहिरव | ” | गौतम |
| ५९ | बडोया | पालकर | ” | नद |
| ६० | कोलहपुर | मुर्वे | ” | सूर्य |
| ६१ | कोलहपुर | खानविलकर | ” | जाबली |
| ६२ | नागपुर | दळवी | ” | वसिष्ठ |
| ६३ | नागपुर | साटुंके | ” | मानव |
| ६४ | नागपुर | पाटणकर | ” | शार्दिल्य |
| ६५ | नागपुर | दामाहे | ” | कौशिक |
| ६६ | बडोया | आमे | ” | ” |
| | | चितोंडे | ” | ” |

हिंदुसतानांत हिंदु, बुसठमान, गोड, कोरक, खिल, वैरे संस्थानिक व पोट संस्थानिक मिळून एकेदर ७५० लहान-मोठे संस्थानिक आहेत तथापेक्षी फक्त क्षत्रिय जातीच्या उढक संस्थानिकाची माहिती वर दिली आहे.

परिशिष्ट नं० २

हिंदुस्तानची लोकसंख्या व क्षेत्रफल

ब्रिटिश हिंदुस्तानचा वसूल एक अव्ज पचेचाळीस कोटी रुपये आहे. आणि एकदर रेल्वे चालीस हजार मैल आहे.

हिंदुस्तानच्या लोकसंख्येत १६ कोटी २२ लक्ष ४२ हजार पुरुष आणि १५ कोटी ६७ लक्ष व्यायका आहेत मिळून एकदर लोकसंख्या ३१८९४२००० आहे. स्थापैकीं शहरात राहणाऱ्या लोकांची वस्ती ४ कोटी ३८ लक्ष ४२ हजार असून, खेडे-गांवात राहणाराची २७ कोटी ५१ लक्ष आहे हिंदुस्तान देशात एकदर शहरे २१४८ असून ७२८६०५ खेडी आहेत एकदर लोकसंख्येपैकीं इम्रजी येणाऱ्याची संख्या ३६ लक्ष ४२ हजार, लिहिता वाचता येणारे २ कोटी ७६ लक्ष, आणि लिहितां वाचतां न येणारे २८ कोटी ७७ लक्ष

परिशिष्ट नं० ३

हिंदुस्तानांतील हिंदूंची वर्णवार लोकसंख्या

| | |
|---|-----------|
| हिंदुस्तानांतील सर्व शाखांच्या एकदर ब्राह्मणाची संख्या | १४८३४००० |
| एकदर सर्व शाखांच्या क्षत्रिय लोकांची संख्या | १०५९००००० |
| यांत मराठा व कुणबी १४९००००००, उत्तर हिंदुस्तानचा कुर्मी ३००००००००, राजपूत आणि इतर क्षत्रिय ६१०००००० | |
| एकदर वैश्य लोकांची संख्या | ८५१६०००० |
| शूद्र वर्णात गणलेले अस्पृश्य यांची संख्या | ५०८४०००० |

एकूण हिंदू २१६७३४०००

शूद्र वर्णातील अस्पृश्य मानलेल्या गोंड, कोरकू, भिळ वर्गारे जगली जातींची एक दर लोकसंख्या— ९७७५०००

स्पृश्य व अस्पृश्य मिळून एकदर सर्व हिंदूंची लोकसंख्या २१६७३४००० आहे.

'Hindoo castes and seets' by Prof. Jogendranath Bhattacharya, in 1896 page 254 to 269.

हिंदू लोकाच्या जाती आणि पथ या नांवाच्या आपल्या पुस्तकाचें पृष्ठ २५४ ते २६९ यात इ० सन १८९६ सालीं प्रोफेसर जोगेंद्रनाथ भट्टाचार्य लिहितात कीः—

अस्यज जातीचे तीन वर्ग आहेतः—१ अस्पृश्य, २ प्राचीन डोंगरी जाती, आणि ३ गुन्हेगार जाती.

[१] यापैकीं न० १ च्या अस्पृश्य जातीत ९ जाती येतात त्याः—

| | | | | |
|---------|----------|---------|-------------------------|---------|
| १ महार, | २ होलिया | ३ घेंड, | याची सरासरी लोकसूच्याः— | १०८९७१६ |
| २ मांग | व माडिंग | २२७६९७ | ३ चांभार व मोची | २११८५३ |
| ४ भरी | ... | ९९८५६ | ५ डोंहोर ऊर्फे ढोर | १०९९६ |
| ६ खळ्ये | | ६५०७ | ७ शिंदवे | ४२६५ |
| ८ तुरी | . | ७११ | ९ कोलधे | ३७५ |

हे लोक आपसांत हल्के व अस्पृश्य मानतात १६३५८९६

[२] प्राचीन डोंगरी जाती १० आहेतः—

| | | | | |
|----------|-----|--------|----------|--------|
| १ भिळ | ... | ५१४९०१ | २ वारली | १२३८९० |
| ३ दुळ्ये | | १२३४१८ | ४ ठाकुर | १२१०६५ |
| ५ कातकरी | | ८१२७० | ६ घोडिया | ७२२३६ |
| ७ वाघरी | | ४१३६७ | ८ चोदरा | ३७६८३ |
| ९ नाहकडे | ... | २६८७५ | १० कोकणी | १६९०० |

७८७८३१ ३७१७७३

हे डोंगरी लोक अस्पृश्य नाहीत तरी दांभिक व सोबळे लोक त्याना दूर दूर करतात त्या दहा जाती मिळून एकदर लोकसूच्या.—११५९६०४

[३] गुन्हेगार जाती २० आहेत त्यापैकीं ७ जातीच्या सूच्या विशेष आहेत. त्याः—(१) बेरड १५८९२९, (२) कोळी ७१७१७१, (३) लमाणी २८४४१, (४) पारधी १०२२०, (५) रामोशी ४९५६८, (६) वडर ८७२११, (७) वनजारी १०७२२६, बाकीच्या १३ जाती अल्प आहेत त्या.—भामटे, छपरबद, फुटगुडे, घाटीचोर, हरण शिकारी, जोशी, कैकाडी, कामी, कजर, कुटबू, महादेव, कोळी, मांग, गमरोडी व हूर या तेरा जातीची लोकसूच्या माहीत नाहीं

हिंदुस्तान सरकारने वरील तीनही वर्गांच्या जातींस डिप्रेस्डक्लासिस असे म्हटले आहे अस्पृश्याचे धडे निरनिराळे लोक करू लागले आहेत उदाहरणार्थ, महाराचे काम पौस्तमन किंवा पट्टेवाला करू लागला आहे, व जागल्याचे काम कोणताही जातीचा पोलीस शिपाई करू लागला आहे लेदर फॅक्टरीत ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तीनही जातीचे लोक चांभाराचा धंदा करू लागले आहेत तसेच जोडे विकणराचा चांभाराचा धंदा बोहरी, मारवाडी, व ब्राह्मण राजरोसपणे करू लागले आहेत सरकाराच्या अपकारी

(३१६)

खात्यामुळे यूळचे कलाल मागे पडले असून दुसरेच उच्च वर्णाचे महणविणारे लोक कलालीचा धंदा करू लागले आहेत ठोरांचा उर्फ डोहोरांचा, मेलेलीं जनावरें विरफाड करण्याचा घदा आणि हजारों जिवत गाई कसाबखान्यांत कापण्याचा, व कापविण्याचा कसायाचा घदा ब्राह्मण लोक राजरोसपणे करू लागले आहेत साराश, अस्पृश्य जातीचे वैशिष्ट्य आता कमी होत चालले आहे कारण उच्च वर्णाच्या जातींनी त्याचे धंदे उचलले आहेत असे जर आहे तर मण महार, मांग, चाभार, डोहोर या अस्पृश्य जातीवर, अस्पृश्यता आता कां असावी^१ याशिवाय आगणगऱ्या, जहाजे, बोटी, फैक्टरी, ट्रामवे, चहाचीं व फरालाचीं दुकानें, नाटकगडे, कचेच्या, यझ, उत्सव, यात्रा, सार्वजनिक विहिरी, तलाव, व्याख्याने, दुकानदारी, व्यापार, दळणवळण व संघकार्ये इत्यादि भोठमोळ्या वार्षिक व सामाजिक कार्यात अस्पृश्यता पाळणेच अशक्य झाले आहे वरील प्रकारच्या हजारों प्रसरणी अस्पृश्याच्या स्पशाचे व त्याच्या हाताचे अभ्याणी, फराळ, व इतर खाद्य पेण्य पदार्थ राजरोसपणे सोबळया ब्राह्मणांस, कडव्या क्षत्रियास व भोळ्या वैश्यास जर चालतात, त्याचा विटाळ किंवा विधिनिषेध जर मुळांच मानला जात नाही, तर तर मग इतर क्षुल्कप्रसरणी अस्पृश्यता पाहिजे तरी कशाला ?

परिशिष्ट नं० ४


अस्पृश्य मानलेल्या लोकांची प्रांतवार लोकसंख्या

| | | | |
|---------------|---------|-----------------------|----------|
| मुळ इलाखा | २८००००० | यु० पी० सदुरुक्षप्रात | ९०००००० |
| मद्रास „ | ६३७२००० | हैद्राबादचे राज्य | २३३९००० |
| बंगाल „ | ९०००००० | राजपुताना | २२६७००० |
| पंजाब „ | २८९३००० | त्रावणकोर | १२६०००० |
| विहार-ओरिसा | ८०००००० | म्हैसूर | ९३२००० |
| धासाम | २०००००० | बडोदा राज्य | १७७००० |
| बेरार व सी पी | ३३००००० | गवाल्हेर राज्य | ५००००० |
| | | | ५०८४०००० |

(३१७)

परिशिष्ट नं० ५

ब्रिटिश साम्राज्याशीं हिंदुस्तानची तुलना



| देशातील भाग | क्षेत्रफल चौरस मैल | लोकसंख्या |
|------------------------|--------------------|-------------------------|
| एकूण ब्रिटिश साम्राज्य | १ कोटी १३ लक्ष | ३९ कोटी ४२ लक्ष* |
| एकूण हिंदुस्तान | १७ लक्ष ६६ हजार | ३१ कोटी ८९ लक्ष ४२ हजार |

परिशिष्ट नं० ६

हिंदुस्तानची धर्मवार लोकसंख्या



| धर्म | ब्रिटिश हिंदुस्तान | संस्थाने | सन १९११चे स्थाने- | सन १९२१चे स्थाने- |
|---------|--------------------|------------|-----------------------|----------------------------|
| | | | सुमारीप्रमाणे
एकूण | सुमारीप्रमाणे
लोकसंख्या |
| हिंदु | १५ को ८६ ल | ४ को ८५ ल | २० को ७१ ल | २१६७३४००० |
| मुसलमान | ५ को ३८ ल | ८६ ल ५३ ह | ६ को २४ ल. | ६८७३५००० |
| बौद्ध | ९४ ल ११ ह | ६५ ह | ९४ ल ७६ ह | ११५७१००० |
| जैगली | ५८ ल ११ ह | ६ ल ८५ ह | ८५ ल ८४ ह. | ९७७५००० |
| किस्ती | १९ ल. ४ ह | १० ल ११ ह | २९ ल २३ ह | ४७५४००० |
| शीख | १६ ल ७४ ह. | ६ ल २१ ह | २४ ल ९५ ह | ३२३९००० |
| जैन | ४ ल ७८ ह | ८ ल ५६ ह | १३ ल ३४ ह | ११७९००० |
| पारस्यी | ८० ह. | १४ ह. | ९६ ह | १०२००० |
| जू | १५ ह. | ३ ह | १८ ह | २२००० |
| आणी इतर | १ ल. २९ ह. | १ ल ७४ ह. | १ ल. २१ ह. | २८३९००० |
| एकूण | २३ को १८ ल. | ६ को २४ ल. | २९ को ४३ ल | ३१८९४२००० |

* सर्व पृथ्वीवरील जमिनीचा एक पंचमांश व लोकसंख्येचा एक बतुरीचा ब्रिटिश संसेखालीं आहे.

(३१८)

परिशिष्ट नं० ७

हिंदुस्तानची भाषावार लोकसंख्या

| भाषा | संख्या | भाषा | संख्या |
|-----------|-----------|------------|-----------|
| १ हिंदी | ८ को ६० ल | ८ कानडी | १ को. |
| २ बंगाली | ४ को २० ल | ९ उरिया | ९० ल |
| ३ तेलुगू | २ को | १० मल्याळी | ५५ ल |
| ४ मराठी | १ को ९० ल | ११ सिधी | २५ ल |
| ५ पंजाबी | १ को ८० ल | १२ आसमी | १५ ल. |
| ६ तामिळ | १ को ६० ल | १३ खोंड | १५ ल |
| ७ गुजराथी | १ को १० ल | १४ इतर | ५ को २३ ल |

परिशिष्ट नं० ८

हिंदुस्तानची प्रांतवार व मुख्य भागवार लोकसंख्या



| | | | |
|---|------|--------|----------------|
| बंगाल इलाखा | . | ७ कोटी | ४७ लक्ष |
| संयुक्त प्रांत | . | ४ कोटी | ७६ लक्ष |
| मद्रास इलाखा | . | ३ कोटी | ८२ लक्ष |
| बन्घाड व मध्यप्रांत | .. | २ कोटी | ७५ लक्ष |
| पंजाब इलाखा | . | २ कोटी | ३ लक्ष |
| मुण्डेर्ह इलाखा | . | १ कोटी | ८५ लक्ष |
| कलकत्ता शहर | . | ... | ११ लक्ष |
| मुण्डेर्ह शहर | | .. | ८ लक्ष |
| मद्रास शहर | | ... | ५ लक्ष |
| दक्षिण हैदराबाद | ... | ... | ४॥ लक्ष |
| लखनऊ शहर | .. | ... | ३ लक्ष |
| रामनू शहर | ... | ... | २ लक्ष ३४ हजार |
| बनारस, दिल्ली, लाहौर, प्रत्येक २ लक्षावर, १ लक्ष पासून २ लक्षपर्यंतची शहरे १९, पांच हजार ते १ लक्ष वस्तीचीं शहरे १५७४ | | | |

(३१९)

परिशिष्ट नं० ९

पृथ्वीवरील लोकसंख्येचा खंडवार व धर्मवार तपशील

| वर्णवार | संख्या | खंडवार | संख्या | धर्मवार | संख्या |
|-----------------------------|---------------------|---------|----------|--------------------|----------------------------|
| १ गांरवण
(कॉकेशन) | ७७ कोटी | युरोप | ३८ कोटी | क्रिस्ती | ४७ कोटी |
| २ पीतवर्ण
(मगोलियन) | ५४ कोटी | आशिया | ८० कोटी | बौद्ध | ४२।। कोटी |
| ३ कृष्णवर्ण
(इथिओपियन) | १७।। कोटी | आफ्रिका | २० कोटी | हिंदु | २१।। कोटी |
| ४ ताम्रवर्ण
(अमेरिकन) | २कोटी २०लक्ष | अमेरिका | १२ कोटी | मुसलमान | २०।। कोटी |
| एकदर पृथ्वीची
लोकसंख्या | १५० कोटी
७० लक्ष | एकूण | १५० कोटी | ज्यु
इतर सुमारे | ८० लक्ष
१८ कोटी ४० लक्ष |
| | | | | एकूण | १५० को ७७लक्ष |

परिशिष्ट नं० १०

पृथ्वीचे क्षेत्रफळ

| खंडवार | चौरस मैल | खंडवार | चौरस मैल | खंडवार | चौरस मैल |
|---------|----------|-----------|----------|--------------------|----------|
| १ युरोप | ३७ लक्ष | ३ आफ्रिका | १२० लक्ष | ५ आस्ट्रेलिया | ३० लक्ष |
| २ आशिया | १६८ लक्ष | ४ अमेरिका | १६५ लक्ष | ६ एकूण सर्व पृथ्वी | ५२० लक्ष |

* पृथ्वीवरील एकदर लोकसंख्येपैकी सरासरी ५ कोटी लोक दरसाल मरतात व ५ कोटी नवीन जन्मतात.

† पैकी आशिया खंडात १३।। कोटी व फक्त हिंदुस्तानात ७कोटी मुसलमान आहेत.

परिशिष्ट नं० ११

हिंदुस्तानची घरसंख्या व लोकसंख्या

| भागाचे नाव | क्षेत्र चौ० मैल | ५००० | लोकसंख्या
शहरे | इतर गावे
व सेवी | आबाद
घर सख्ता | एकदर
लोकसंख्या | पुण्य | जिवा |
|---------------|-----------------|------|-------------------|--------------------|------------------|-------------------|-----------|------|
| ए० हिंदुस्तान | १८०५३३२ | २३१५ | ६८५६६७ | ६४९८८९ | ३९८९४२४५० | १६३९५५५५ | १५४९४६३२६ | |
| जि० " | १०९४३० | १५६७ | ४९८५२७ | ५०४९६३६ | २४००३२९३ | १२६८७२९१६ | १२०३१७७७ | |
| सख्ताते | ७११०३२ | ७१५ | १२७१३८ | १४०५६७०३ | ९९९३६१८७ | ३७१२३४३८ | ३४८७५७४९ | |

परिशिष्ट नं० १२

हिंदुस्तानची घरसंख्या लोकसंख्या

| प्रांत
किंवा
संस्थान | एकदर हिंदू | नामदारी वैदिक
जग्नि शिखकी
धर्माचे हिंदू | आर्य हिंदू | बहसमाजी
हिंदू | शीख हिंदू | जैन हिंदू | बौद्ध हिंदू |
|----------------------------|-------------|---|------------|------------------|-----------|-----------|-------------|
| १ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ |
| एकदर | २१६७३४५८६ | २१६७२६०६२० | ४६७७५७८ | ६३८६ | ३२३३८०३ | १९७५१९६ | ११५५७२६८० |
| जिविता | { १६३१४४७०० | १६२७७१११८८ | ४२६६८८२ | ५८३० | २३६७०२७ | ४५८५६५ | ११४९०८५६ |
| हिंदुस्तान | ५३८६९५८६ | ५३८५८५४३३ | ४०८९६६ | ५५८ | २७७१७८२ | १२२१०४९ | २०४५३३ |
| सख्ताते | | | | | | | |

(३२१)

परिशिष्ट नं० १२ [पुढ़े चालू]

| इराणी | सेमिटिक (प्रधान धर्म) | | | अध्युपास | इतर |
|----------|-------------------------|-----------|--------|------------|----------|
| पार्श्वी | सुसल्लमान | वित्ती | ज्ञा. | रानटी धर्म | इतर धर्म |
| १०१०८८ | ६८०७३५१२२३ | ४०६५४०४४८ | २१९१७८ | १७७६६६११ | १८००४ |
| ८९४६४ | ५९४४४३३१ | ३०२७६८८१ | १९२२१ | ६९०४९१६७ | १७७४६ |
| १३३१४ | ६२९०९०२ | १७२६१८२ | २५१० | २८७०८४४ | २५४ |

शिक्षणाबहुल जातवार माहिती

| जात | एकदर | पुरुष | लिया | शिकलेले | शिकलेले हि शिकलेले हि शिक | फक्त पुरुष | फक्त पुरुष क्षिया | क्षिया | क्षेत्र |
|--------------------|----------|----------|----------|----------|---------------------------|------------|-------------------|----------|---------|
| १ | ३ | ५ | ७ | ८ | ९ | १० | ११ | १२ | १३ |
| १ कायथ | २१७८५५६ | ११४८२८८ | १२३४३१० | ७७१६७७३ | ६३६०२८९ | १३५५८९ | २२८१३३९ | २१८७४४ | ११९६५ |
| १ राजवाडी | १७४६९३७ | १०७९७५६ | ८३८९७० | १०२०३३३ | ११६६८८८ | २४०६७ | ५४२३३ | ५४२३१ | ८२ |
| १ वा वा | १४४६३६९ | १४४६५६८ | ११३०८८८ | २०७५६४८८ | २३४०६८८ | ३६९५७९ | ५२६९२४६ | ५००६९२३३ | २०००३ |
| १ क्षत्रिय | ७०९८०५ | ३९५२७३ | ३०६५३२ | ६५६७४ | ५८८८४८ | ७५२६ | ७८७७७ | ७५३८ | ३३९ |
| १ स्वत्री | ५३२२१७ | २२३७३६ | २३४५५४ | १२४३४० | १०१६४४ | १४६९६ | २०१११ | २७६९१ | ५०८ |
| १ दराजना | १७९९११६८ | ५२१७३८८ | ४५७३९३८ | ५१३५४३ | ४७६७०७ | ३६०८१ | ३७३८१ | ३५६६६ | १७१५ |
| १ म० थ | ६५४९७३९ | ३२७७८४४ | ३२७७९३४ | ५६०६० | ५२५३० | ३५३० | २६२४ | २५२७ | ८७ |
| १ कूर्मी | ४८९१५५७ | २४१०४१६ | २३३११११ | ८९३४६ | ८६७०० | २६५५६ | २४७५ | २४३७ | ३८ |
| १ कुम्ही | ३२८८७४७ | १६४३३६६ | १६४१३७५ | १२७७३४ | ११७७११३ | ११७७११३ | ११७५७ | ११७२२ | ४८ |
| १ माळी { सैनी } | ३९५६३३२४ | १५१७८८६ | १५१५८४३८ | ४०७६२ | ३८४१८ | २२६४ | २१५६ | २११० | ४८१३००० |
| १ कोळी { क्षेत्रिक | ६३९४८२७ | २१७०९७७ | २२२३३२४४ | २२३१६६ | ३०७४८८ | १५६७८ | ३०१८ | ३०१८ | ४५० |
| १ कुण्ठा तेली | ४३२५३८७ | २१९९८५५० | २१९३१५५७ | १७८९४३ | १६५२६६६ | १६७७७ | १५४९८ | १५११८ | २११० |
| १ नाहावी | २९७०००० | १५०८०३३३ | १४६१९९६७ | ८७४०६ | ८४३५५ | ३०७७ | ८५५७ | ८३४६ | २१११ |
| १ गो आ | १५१२२३५४ | ४८९३१७१ | ४५१९०२८३ | १५८७०३ | १५०८०४५ | १५०८०४५ | १२२५७ | ११९८५ | ११९८५ |

(३२२)

यात शीब २६ इजार व
२३० मुसलमान आहेत

परिविष्ट नं० १३ [पुढे चालू]

शिक्षणाबद्दल जातवार माहिती

| जात | एकदर | लोकसळया | पुरव | लिया | शिकलेले | शिकलेले विद्यार्थकर क्रिया व्यापक पुरुषक फ्रिंचिक इ शिक इ विक क्लि | शेरा | |
|---------------|---------|----------|-----------|---------|---------|--|------------|--|
| १ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ |
| १० कुणार क्ष | २३७७३९६ | ११२७२०१ | १७५०१८७ | ६२३३८ | ५८७०७ | ३६३७ | ६४१० | ६२८४ |
| एकूण जाट | ७२६५७०५ | ४०७७७१० | ३१८७६६५ | १२८५९० | १३०५९० | ७७७६५ | १३७२ | १३०९२ |
| एकूण भाटे | २२६२८ | १३६६४ | १४६४ | ७३८४ | ५३८५ | ११८८ | २७१० | २४३३ |
| एकूण गुरार | २४४३८७ | १२८०८३ | ११६३५४ | ८९२० | ८५१८ | ४०९ | २२७ | २२१ |
| एकूण शीर्व | ३४६५६३६ | १७२१४३९३ | ५४२१११२४३ | १८८०५८ | १६४१२३ | ३३९३५ | २३४५५२२६०४ | ८५१ यात २००००००० |
| ए लक्षिय म | | | | | | | | बडोदा स्टेटमधील मराठा कानी आली जात शास्त्रिय म- |
| राठा गुरार | | १६७९५६६९ | १०४०१४२ | ७६५४४२७ | २४७७४४ | ३२३८८९ | २३५५७ | १७७७३ १६६४५ |
| कुळेची | | | | | | | | ४२८ राठा या नावाने नोंदवी आहे दृद्धांद देटमध्ये मराठा क्ष- |
| एकूण भडारी | | | | | | | | निय, मुंबई इलाख्यात मराठा, |
| ५. दर्जी (हि) | | ५९८८०९ | ३१०१४० | २८५८६९ | ११०१४० | १०० | १०० | सी पी वन्हुडमध्ये कुणी |
| ५. लिंगायत | | २७३८२१४ | १३६२००६ | १३४६२०८ | ३१२१२६५ | १०० | १०० | व गुरारांत गुजर |
| ५. बंजारी | | ६५१११२७ | ३१८११७ | ३१२१२६५ | ३१२१२६५ | १०० | १०० | यात ११लाख मुसलमान आहेत |
| ५. दर्जा | | | | | | | | ५. दर्जा र मुसलमान, २ |
| ५. लिंगायत | | | | | | | | ३०० यात ४ हजार मुसलमान, |
| ५. बंजारी | | | | | | | | १०० लाख ७० हजार किरती मुसलमान. |

(४४५)



वर्णवार सूचि

अ

श्रीमन्महाभारत ६२१२५१२८१६९१९३२।

१३४

श्रीशिवराय १६१९९१२८१४७१४९१९०८।

२२०

श्रीकृष्ण १७१९८१२०१२६१२७१२८१४७।

४६१४४१४३१४३१४०१२४१२५१४९।

५०१५२१५४१६९१८३१८७१८८१८९।

९०१९२७१९८४१२३७

श्रीरामचंद्र १८१२११२२१२३१२४१४९१८२।

८५०८६१८७१८८१९४९१२३६

श्रीएकनाथ ३०

श्रीघर २०

श्रीमद्भागवत २१

श्रीतुकोबा ४०१५०

श्रीकृष्णविवाह १८१

श्रीकृष्ण-हकिमणी १८४

श्रीवीरपुरुषदत्त १९३

श्रीशिववशावलि २१६

श्रीशिवाजी बैदिक विद्यालय २४९।२६५

श्रीशाहूवैदिक विद्यालय २४९

अ

अर्थव०... २

अस्सल पुराणे ३

अतथ०... १५

अत्रि १७।८४

अर्जुन १८।२५।२८।४३।१२७

अशोक १९।४७।१२।९४

अध्यात्मविद्या २०

अध्यात्मरामायण २०

अहित्या २१।२६।४७

अभितगति २२

अंध०... २६

अश्वपति २७

अजातशत्रु २७

अश्वेषवयङ्ग २८

अनार्य ३४।८२

अठरा पुराणे ४२

अजीवस्तु ० ..४६

अहीर ४८

असाध्य तें० .५०

अतोप्रष्ट०... ६१

अयोध्या ८५।२६७

अस्तित १२

अथर्ववेद ९०।११२

अर्कबतु ९३

अहिसा० ९४

अबू १००

अलहिद्रिसी १०१

अठरा अङ्गौहिणी १३१

अष्टादश पुराणानि०.... १३७

अँडरसेनवे मत १३८

अवतारकार्य १४०

अतिबला १४०

अष्टमुजा १५०

अविनाशचंद्र बोस १५७

अमुदारिया १५८

अभिसारी १५८

अलेक्झांडर १५८।१६१।२५१

| | |
|-----------------------|-------------------------------------|
| अहिच्छत्र १६० | अस्पृश्य २५८ |
| अस्कदर १६९ | अमृत०० २६० |
| अतिथिपूजन १७४ | अधर्मी लोक २६३ |
| अगस्ति १७७ | अहीरराव २६३ |
| अनर्धराघव १७९ | अगस्ति २६८ |
| अजिठा १७९ | अज २६८ |
| अपरान्त १७९ | अनिरुद्ध २६८ |
| अबूलफजल १८० | अभिवश २८१ |
| अइमक १८२ | अलाहाबाद २८२ |
| अमरावति १८२ | अरबस्तान २८४ |
| अजनाभवर्ष १८३ | अतिरथी २८४ |
| अनिरुद्ध १८६ | अचलसेन २८४ |
| अशिरगड १९२ | अमरकोश २८७ |
| अत्तपो १९४ | अहकावती २८८ |
| अम्हे १९४ | अनिकुड २९१ |
| अज १९४ | अजमेर शिलालेख २९२ |
| अग्य १९४ | अयोतिवर्मी २९२ |
| अमरनाथ १९८ | अडीच लाख २९४ |
| अधिराज २०३ | अजमीठ २९६ |
| अलसुगन २१० | अराराज २९६ |
| अनगपाळ २१० | अवति २९८ |
| अकबर २१२ | अवलायन गृह्यसूत्र २९८ |
| अलालदीन खिलजी २१८ | अ सरापुत्र २९८ |
| अप्पासाहेब भोसला २२१ | अन्धथदा ३०२ |
| असूर २२७।२२८ | अवाच्य पापे ३०३ |
| अकोधन० २२७ | अमानुक्ता ३०३ |
| अदिति २२८ | असाध्य जाति ३०३ |
| अर्वाचिन राक्षस २२९ | अस्पृश्यता ३०४ |
| अष्टदेवता २४३ | अस्पृश्य मानलेल्या लोकांची प्रातवार |
| अमिहोत्र २४४ | लोकसख्या ३१६ |
| अजातशत्रू २५४ | आ |
| अठरा व्रात्य जाति २५३ | आर्यस्त्वति २ |
| ऑरियर २५५ | आर्द्धकाळ १० |
| अमानुष छळ २५७ | आर्यमुमि १७ |

| | |
|----------------------------|-------------------------------------|
| आर्यधर्म १७।३।१४५।१०६।१०७ | आर्येय० २९५ |
| आनंदरामायण २० | आडनावे॑ २९६ |
| आनंदतीर्थ २२ | आत्रेय २९८ |
| आरुणेय २७ | आठ कुषी २९८ |
| आदौ सत्य० २८ | आरोग्यशिक्षण ३०५ |
| आर्य ३।४।७।८।९ | इ |
| आधली कोशिकीर ३५ | इतिहास पु०...१ |
| आद्यशक्तराचार्य ४५।९।८।५।३ | इतिहास प्र० १ |
| आगारी ४८ | इतिहास २।।।१६ |
| आपुलिया० ५५ | इश्वाकुणा० १४ |
| आकाशस्थित ७३।७।५ | इश्वाकुकुल १५ |
| आकाश ७४ | इद २।।।१२।६।१२।४।२।२।८ |
| आकाशात राहणारे ७४ | इस्लामधर्म ३।। |
| आकाशांत वास करणारे ७५ | इष्टहेतु ५० |
| आर्यवर्त ७९।।।१२९ | इय० ७७ |
| आसमुदात्त० ..७९ | इदप्रस्थ १५३ |
| आर्यज्ञिया ८६ | इरण १६।।।१२।६।८ |
| आगमप्रथ १०३ | इन्द्रुमति १७।।।१८।।।४।।।२।६।८ |
| आवेस्ता १०६ | इदमग्रे० १७९ |
| आरण्यके ११६ | इदसेनराणा २।।।६ |
| आकाशस्थ ओळी १२६ | इग्रजा झेंडा २२० |
| आदिति १२४ | इक्ष्वाकु २६७ |
| आर्याचा प्राचीन इतिहास १३५ | इन्दूरच्छा राजघरण्यातील शरीरसबध २८० |
| आद्यपुण्ण १३६ | इच्छाभोजन २८२ |
| आप्रभृत्य १३६ | इजिसचा इतिहास ३०२ |
| आयतस्थिति०...१४३ | इ |
| आनन्द १५६ | ईलावर्ण १५३ |
| आसिरिया १६९ | ईडर २।।।५ |
| आप्रदेश १९० | ईशान २।।।३ |
| आर्यमट् २।।।७ | ईवरावतार २।।।१ |
| आपासाहेब भोसले २।।।९ | ईला २।।।७ |
| आवारधर्म २५५ | उ |
| आदिनारायण २८१ | उपनिषदे ८।।।११६ |
| आप्तिका २९४ | उत्तिष्ठत० १०।।।३।। |

उदायी १९
 उत्तर रामचरित्र २०
 उच्च ४३
 उद्घोरेदात्म ०००४४
 उत्तर धूब ७९१८१
 उप्रसेन ८९१४०
 उत्तर मीमांसा ९९
 उपाध्याय ११६
 उपश्चिवा १३४१२३७
 उल्कात्मज १४०
 उर्ज्ज्वलेन १४०
 उत्तरकुरु १५३
 उलूक देश १५७
 उत्तर उलूक १५७
 उत्तरवस्थकेत १५८
 उंद १६९
 उपनयन १७४।२३।२६५
 उमरावतीची अबादेवि १८४
 उदयसिंग २१७
 उत्पादक २५१
 उद्धालक २५४
 उपनिषत्काल २५४
 उपनार्वे २६।३००
 उत्तर हिन्दुस्थानचे शरीरसबध २७८
 उपशास्त्रा ३००
 उन्मत्तदर्जा ३०२
 उच्चनीचत्व ३०४

ऋ

ऋषभदेव १७।१८३
 ॠतुपर्ण १८
 ॠत् ३२
 ॠद्वेद३।४।३५।३६।७८।८।३।८४।९।०।१।१२
 ॠद्वेदिक इडिया १५७
 ॠद्वीचे कुल २९८

ए
 एकशेखाठ रामायणे २०
 एकः समस्त० ..३६
 एकनाथी भागवत ३९
 एक एव पुराण ८१
 एकवाणी व्रताची चमक १४२
 एडवर्ड सावाद १६६
 एकोणवीस विधि १७४
 एकशेसत्ताविस हृथ्यारे १७६
 एलोरा २०७
 एकपात्र २६४

ऐ

ऐने अकबरी १८०
 ऐसे युणी ०००.२१७

ओ

ओहिंद १६९
 ओरिसा २०७
 ओंवले २६२

ॐ

ओंदिन्द्य १९२

अ

अगिरस १७।८४
 अबरीष २८
 अघस्य० ३८
 अघक ८९
 अबष्ट १६६
 अकगणित २०८
 अगद २२९
 अबा २८८

क

कलहण ७
 कवय. परिण. ११
 कलियुग १४।१।१०।१।११
 कमलाकर १६

| | |
|----------------------|---------------------------------------|
| कक्षिवान् १७१८४ | कलंकी २५९ |
| कम्ब १७१८४ | कमरेस डाग २५९ |
| कवषएलूष १७१८४ | करवीरपीठस्थ शकरचार्य २६५ |
| ककोटकस्य १८ | कदाहार २६९ |
| कबीर २२ | करवीरकर सभाजी महाराजांचा जनानखाना २७८ |
| कच्छवे ४८ | कलिजर २८१ |
| कृष्णतो विश्व ०...५४ | कवळ २८४ |
| कर्पूरधूलि० ६२ | कलसुरी २८६ |
| कदाक्षत्र० ६८ | कण्ठेरखेड २८८ |
| कथयत० ०...७५ | कौंनिंगहाम २९६ |
| कलावाईत० १११ | कलावतीण २९७ |
| कृषिकर्मविद्या १२१ | का |
| करुष १५४ | क्रातिकारक तत्त्वे १३१३।४०।४१ |
| कर्णप्रावर्ण १६५ | काकवृत्ति १५ |
| क्रथकैशिक १७८ | काशीराज १९ |
| कलिंग १७९ | कार्तवीर्य० १९ |
| कदम १८५।१९४।२१८ | कालिदास २०।१९८।२०८ |
| करवीरचे शिलाहार १८५ | क्रातीचे चाबूक ३१।३८ |
| करौली १८७ | कायस्थ ४८ |
| कनीटक १९० | कासार ४८ |
| कन्याकुमारी १९१ | काय म्यां पामरें० ६५ |
| कमकाढे १९४ | काशी ८५ |
| कमराष्ट्र १९४ | कालकूट १५६ |
| कमकड १९४ | कांतारक १६३ |
| कदम १९४ | कालमुख १६५ |
| करवीर १९५ | काफूर १८७ |
| कनिष्ठ १९७ | कानडा १९० |
| कनोज १९९।२९१ | काफिरीस्थान २०५ |
| कपिश २०५ | काशी २०६ |
| कश्यप २२८ | कालदी २०६ |
| कृष्णवर्णी लोक २३३ | कारागीर २५६ |
| कपटपटु ब्राह्मण २४६ | कायस्थ प्रभु २६२ |
| कलुषा २४८ | कावूल २६८ |
| कच्छ २५१ | |

| | |
|------------------------|-------------------|
| कान्व २८१ | कुमार २५६ |
| कात्वीर्य २८६ | कुत्री २५९ |
| कालिका २८८ | कुशवश २८१ |
| कादंबन्या ३०६ | कुशिक २८६ |
| कि | कुर्सिन्दिक २८८ |
| किरात १५६ | कुमायू २९३ |
| किस्तवार १५७ | कुलाची नावें २९९ |
| किर्किषा १६४ | कुलपद्मति ३०० |
| किस्टॉल २२४ | कू |
| किलोदारी २८८ | कूर्ग १९५ |
| कु | कूरम २८३ |
| कुकुस्ख १९ | के |
| कुहापाचाल २७ | केबाला ३१ |
| कुराण ३११०६ | केरल १६५ |
| कुछबी ४८१७२ | केशिनी १८४ |
| कुळबी ५०१५१ | केकय १९३ |
| कुळ बीज ७२ | केदारनाथ २०७ |
| कुबेर ७३।२२७ | केतु २२८ |
| कुकुर ८९ | केतुराजा २९८ |
| कुर १२९।१४६ | केमालपाशा ३०३ |
| कुन्ती १५३ | कै |
| कुलिद १५६ | कैकय २७ |
| कुबेरदेश १५६ | कैलास १४९ |
| कुलूत १५७ | कैशिक १७८ |
| कुण्डिनपूर १७७।१८३।२६८ | कैयूरवर्ध २९२ |
| कुजर १७८ | कौ |
| कुनिमोज १८२ | कोच ८८ |
| कुशार्घत १८३ | कोष्ठी ४८ |
| कृष्णवेणा १८५ | कोरकु भिल ८२ |
| कुन्तलदेश १९१ | कोसल ८५ |
| कुहूर १९३ | कोकनद १५८ |
| कुमारिल भट २०६।२३८ | कोतवाल १६३ |
| कुमार सभव २०८ | कोल्लगिरी १६५ |
| कुतुबमिनार २१२ | कोल्हापूर १६५।२१८ |

कोडराज १८७
 कोशर १९२
 कोलीजात २३५
 कोकणी भट २८५
 कोटी २०६
 कोनाड पुरवरावीश्वर महाराज २८८

कौ

कौरव पाठ्व ८२
 कौशांबि १६१
 कौडण्यपूर १८३
 कौचपूर १९५
 कौशिक २८१
 कौत्स २९६
 कौडिण्य २९८

क

कस ८९
 कंदाहार २६४
 कपनीसरकार २८५

ख

खटांग १९
 खटागेण० १९
 खत्री ४८
 खल निदिति० ६३
 ख८ ७४
 खस्थ ज्योति ७५
 खजुराहो २०७
 खणोलविद्या २९८

खा

खानपूर १६६
 खानदेश १८२
 खानवर २१६
 खारेपाटण २१८
 खानविलकर २६३
 खाणावळी ३०६

खि

खिस्ती घर्म ३०
 खिस्ती भिशनरी ३३
 खिलजी २११

खै

खैबरघाट १६९

खो

खोलद १५८
 खोटा अर्थ २४१
 खोटी लडि ३०३

खं

खडाईत ४८
 खडस्त्रजस १९४
 खडोबा १९४

ग

गर्भितार्थ १६
 गृत्समद १७।८४
 गच्छ चोपडी २५
 गब २८
 गदा २८
 ग्रथसाहेब ३।।१०६
 गृहस्त्रवें ११७
 गभाँचे तुकडे १४२
 गया १५८
 गर्भसस्कार १७४
 गरोदर गोजिराबाई २२५

गा

गाथा ३
 गारडी १५
 गाढवपणा २५
 गायत्री मत्र २७।८।१९।२४।२४४
 गांधी २८
 गाथावाणी ३१
 गारपगारी ४८

याणाभृ १०८।२१५

यावलगड १६३

याढवे २५९

याचि २८६

याचिज २८६

यान्हार २९०

यार्गा० २९६

गि

गिरिप्रज १५४

गिजनीचा महमद २०३

गिजनी २६३

गी

गीष्ठन् ४।६

ग्रीन ६

गीतार्थम् १७।८।९।०।९।१।१।०७

गीता ४२

ग्रीस २५५

गु

गुलाम २५

गुरखे ४८

गुलामाचा धर्म ५४

गुसामोळयंति० . १३६

गुरुकुल १४६

गुटक १५९

गुजराथ १७३

गुप्त १९८।१९९

गुलाम २११

गुर्जरविषय०...२१४

गुप्त कट २२१

गुदच्छेदन २५९

गुजर २६३

गुहिलोद २८४

गुजराची २९०

गुरुराजा २९८

गो

गो ह. देशमुख ३९

गोब्रह्मप्रतिपालक ४५

गोसाची ४८

गोपाळ ४८

गोंड लोक ८२

गोरक्षण ८६।८७

गोडवन १९०

गोपराष्ट्र १९४

गोदावरी १९६

गोरा लोक २३३

गोमातेचे थोपूट २४९

गोत्र २९५

गोत्राक्षय २९५

गौ

गौतम २७।३।१।९२

गं

गगा ८५

गडक देश १६०

गंधमादन १८५

गंधर्व २४४

घ

घगगर १६६

घटोत्कच लेणे १८२

घटखर्पर १९८

घा

घाटगे ५।१।२।६।३

घो

घोरी घराणे २१०

च

चब्बाण १७।१।०।१

चक्र २८

चत्वार एकस्य ५२

चतुर्भुज टिळक १५९

चहा १५७
 चरक १७६
 चमक शिलालेख १८७।१८२
 चक्रयुध २०१
 चक्रघर २०७
 चक्रधरचरित २०७
 चर्मकार २५६

चा

चालुक्य १७।१०१।२१८
 चातुर्वर्ण्य प्रतिष्ठा ३४।३५।३६।३७।
 १२७।२३२
 चातुर्वर्ण्य मयासृष्टि ३६।५२।८३।१२८।३३७
 चार वेद ४२
 चारण ४८
 चांदमास १४७
 चार वश १४८
 चार तोड़े १५०
 चार हात १५१
 चार वर्ण २०४
 चार वश ० .२११
 चातुर्वर्ण्य २३३
 चांगुणा २५०
 चांदसेनीय कायस्थप्रभु २८६

चि

चित्रगंगायनी २७
 चित्रायुध १५८
 चिनाव १६७
 चितलुरुण १९६
 चिल्डरम् २०८
 चितोड़ २१७
 चिल्या २५०
 चितारी २५६

ची

चीन १५६

| | |
|-------------------|------------------------------------|
| चु | चुकत वाकत ६५ |
| चे | चेहि १५४ |
| चै | चैतन्य २०७ |
| चो | चोल १५८।१७२ |
| चौ | चोर १७२ |
| चं | चौदा विद्या ९० |
| चंद्रसूर्योसर्वबी | चंद्रसूर्योसर्वबी ७५ |
| चंद्रवश | चंद्रवश ऊर्फ सोमवश ७५ |
| चंद्रगुप्त | चंद्रगुप्त १४।१७० |
| चंद्रवंशी | चंद्रवंशी क्षत्रिय १५३ |
| चंद्रीणाव | चंद्रीणाव १६० |
| चंभकपुत्र | चंभकपुत्र १६३ |
| चंदेल | चंदेल २०३ |
| चंदमाट | चंदमाट २११ |
| चंडाल | चंडाल २५८ |
| छ | छपन कोटी यादव १३२ |
| छपन | छपन देशके राजा क्षत्रिय बहादुर १४७ |
| छत्तीसगढ़ | छत्तीसगढ़ १६३ |
| छा | छादोग्योपनिषद् १७ |
| छं | छंदकृष्णी २९८ |
| ज | जयासि जैसें०...४ |

| | |
|-------------------------|---------------------------|
| जनक १८।२७।४७।४९।११६ | जितोद्देशव २०१ |
| जगद्विद्युत १८।२० | जित २३२ |
| जटायु २१ | जिभा कापणे २५८ |
| जरासध २६।१६८ | जितेद्रिय २६० |
| जनरल डायर २८ | जी |
| जरतुष्ट ३१ | जीवात्मा २१ |
| जन्मजात वर्णव्यवस्था ३६ | जीक्षस् खाइस्ट् ३१ |
| जन्मजातिविभागशा. ५३ | जीनगर २५६ |
| जलसेन १४० | जु |
| जनस्थान १९० | जुना करार १०६ |
| जयवर्मा १९३ | जुनागढ १६४ |
| जगज्ञा १९४ | जे |
| जज्होटो २०३ | जेम्स २२२ |
| जगन्नाथपुरी २०७ | जेते २३२ |
| जयचद २१० | जै |
| जटायु २२९ | जैन धर्म १७।३।१९७।१०७।२०५ |
| जहांगीर २६५ | जैन तत्त्वे ९७।९८ |
| जणदबा २८८ | जैन धर्माय ९८ |
| जपान ३०३ | जैसलमीर १९६ |
| जा | जैमिनी २३।१।२९८ |
| जादुगिरी १५ | जैबालि २४६ |
| जाबालि २७ | जौ |
| जातिभेद ३४ | जौशी ४८ |
| जाठ ४८ | जोतिषशास्त्र १७५।२०८ |
| जालंदर १५६ | जोतिराव फुले २५१ |
| जातिबधने २०५ | जं |
| जाधव २१७।२६३ | जगली याकुती २२९ |
| जातीन्द्रें बड २५५ | झ |
| जातिभास्कर २५५ | झर्जिस १६९ |
| जानवे २५८ | झा |
| जाहीरनामा २६२ | झाडू २५८ |
| जाधव घराणे २७२ | झाबूल २६९ |
| जि | झू |
| जिजामाता ४७।१८० | झूस १९४ |

क्षे
 क्षेदावेस्ता ३१
 क्षेलम् १५८
 ट
 टर्की २३२
 टि
 टिळक भागवत १५१
 ठा
 ठाकुरदास २६४
 डा
 डाविन् २३०
 डी
 डीसा १६६
 डु
 डुबेल १९३
 डे
 डेरागाजीज्ञान १६६
 त
 तचारीख ३
 तद्वैतद्वैरो २४
 तस्मात् क्षत्रात् ० .६८
 तपत्यादित्य...७३।७५
 त्र ७४
 तच्छ्रेयो ० .८३।२४३
 तक्षशीला १७०
 ततोरलान्युपादाय ०...१६५
 तच्च १९३
 तत्त्वज्ञानी २५५
 तक्षक २८६
 तरवर २९३
 ता
 तारा २६।४७
 तांबटकर ४८
 तालचरेकर ५१

तामील १९०
 तावडे २११
 तात्या भिल २३०
 तारामती २५०
 तानाजी मालुसरे २५१
 तांबोली २५५
 तापले तेल २५८
 तातार २८४
 ति
 त्रिशंकु १९
 त्रिपीटक ३१
 त्रिपाददान १२७
 त्रिस्तु १२०
 त्रिगर्त १५८
 तिरुपति १९२
 त्रिवकजी डेंगळे ८५१
 ती
 तीन लाख वर्षे ७९
 तीन पावले १२६
 तीन रग २५०
 तु
 तुटके चरण १५
 तुलसीदास २०।२३
 तुलसीरामायण २०
 तुराणी १६९
 तुलुब १९२
 तुलु १९३
 तुवर २१०।२९३
 तुरमक २८८
 ते
 त्रेतायुग २८
 तेली ४८
 तेरावा महिना १४७
 तेजर १६०
 तेलगु १९०

तै ८
 तमूरलंग २१२
 तं
 तेव्या भिल २३०
 तंजावर २६६
 थ
 थरपारकर १६६
 थु
 थुसिडायडीज ६
 थुकों २५८
 द
 दशावतार २०१२२
 दशरथ २१
 द्रविड ७९।००।८९
 द्राविडी प्राणायाम ८०
 दस्यु ९१।८२।११।८।१५।९।२२७
 दधिका ११९
 दौस १२४
 दूत १३।५।१८६
 दत्तात्रेय १४०
 दत्तात्रेयाचीं तीन तोँडे १५०
 दहा हात १५०
 दहा तोँडे १५०
 दन्तवक १५४
 दरद १५९
 दत्तक १७५
 दण्डकारण्य १७७।१९२
 दण्डकारण्ये देशो १७७
 दहावें खड काशी १८३
 दमन १८४
 दमयन्ती १८४
 दम १८४
 दख्खन १९०
 द्रविड देश १९०

| | |
|--------------------|--|
| दल २२८ | |
| दनायु २२८ | |
| दशागोँवे २५१ | |
| दयानंद सरस्वति ३०३ | |
| दलाळ ३०५ | |
| दा | |
| दानशूल्य २८ | |
| द्वापारतुग २८ | |
| दाशार्ह ८९ | |
| दार्ढ १५८ | |
| द्वारपाल १६६ | |
| दारियस १६९ | |
| दादोजी १८० | |
| दात १८४ | |
| दाढी १८५ | |
| दावणगिरी १९३ | |
| द्वारका २०७ | |
| दामाजीपंत २१५ | |
| द्वारावती २१८ | |
| दानव २२८ | |
| दि | |
| दिलीप १९ | |
| दिग्बर ३१।९७ | |
| दिली १५३ | |
| द्विविद १६४ | |
| दिव्यकटकपूर १६६ | |
| द्वितिय भोज २०२ | |
| दिलीचा जोड २१२ | |
| दिलीपसिंह २१६ | |
| दिति २२८ | |
| दिलीची परंपरा २१३ | |
| दी | |
| दीर्घ यह १६१ | |

तु
दुःशिलोपि०... ३४।२३७
दुग्धविति ४७
दुःशिला १३५
दुम १८४
दुसरा विक्रमादित्य २००
दुर्गदेवीचा दुष्काळ २१३
दुर्गाडीचा दुष्काळ २१५
दुर्वास ऋषि २४८
दुग्ध २६०
दुःशिलो०....२६०
दुसरे शाहुमहाराज २६५

दू
दूर दानानाम० १४१

दे
देवकी ८९
देवाधीन०... १०४
देशनामे० १४८
देवभूमि १५०
देवांगना १५१
देशिकसैन्य १५५
देवप्रस्थ १५७
देवलिल १६५
देवयज्ञ १७४
देवरवाढा १७८
देवगिरी १८२
देवगिरीचे राज्य १८८
देवराष्ट्र १९४
देवपाले २०३
देवराजजीराणा २१६
देव २२८
देहातशिक्षा २३६
देवाधीन० २४०
देहात शासन २५९

देवयानि २८५
देशमुखी २८८
देवआदि २९८
देवठे० ३०३
देवपूजा ३०५
देवालयाचे उत्पन्न ३०५

दै
दैदिव्यमान व्युत्पत्ति० ७५
दैत्य २२८

दो
दोनच अवतार २०

दौ
दौषिणी २६।४७
दौलताबाद १८२

दं
दंतिदुर्ग २१७

ध
धर्मविचार १०
धर्मचे खिंडवडे ११
धर्मसंस्थापक १७।४६
धर्मो विवर्धति० ..२४।११८
धर्म २०।२७।२८।३०।३२।३३।३४।४२-
४३।४४।५९।१००।१०१।१०२।१०३-
१०४।१०५।१०६।१०७
धृतराष्ट्र २४
धनुष्य २८
धर्मोपदेशक ३१
धर्म एव०...३२
धर्मेचाप्य०...३३
धनगर ४८
धनुर्विद्या ८७
धर्म तो०...१०३
धर्मशाला १०६
धर्मसूत्रे० ११७

धर्मसिंह १४३।२५५
 वृतराष्ट्र १५३।२६७
 धनजय १५७
 धन्वतरि १९८
 धर्मचे दिवाण २३९
 धर्मसाठर २३९
 धनाजी जाधव २५१
 धर्मावतार २५१
 धनगर २५५
 धर्माधिकारी २५५
 धर्मोपदेश २५८
 धन २५९
 धर्मकर्म २६४
 धनशूलि २९६
 धर्मातील घोटाळे २९८

धा

धार्मिकबाड ४२
 धापजी राणा २१६
 धार्मिकविधि २४९
 धार्मिक आचरण २५९
 धार्मिक हक २६२

धु

धुमुमार १९

धू

धूरसमुद्र २१८

धी

धीम्य १६५

न

ननुकुलौ००० १५

नल १८।१६४

नदुल १८

नहुष १९

नरहरतीर्थ २३

न प्राक०० २३।४५।६८।८४।२४६

न. चिं केळकर ३९
 न मे विदुः० ४३।४९
 न्हावी ४८
 नरकवास १२३
 नवी देशनामे १४८।१४९
 नरमास भक्षक १५१
 नरक १५४
 नन्द १६९।१९५
 नउखड पृथ्वी १८३
 नलवडे १९४
 नलदुर्ग १९७
 नहपान १९७
 नउरले १९८
 नम्बुदी २०६
 नल २१८।२२९
 नक्लीग्रथ २२१
 नर २३१
 न विशेषोऽस्ति० २३८
 नृसिंह २४६
 नवीन मठ २४९
 नन्दराजा २५५
 नरेंद्रसेन २६८
 नान्दिवर्धन २८७

ना

नाराशासि ३
 नाममात्र पुराणे ४
 नानक ३१
 नाथ ४८
 नाग ४८
 नाईक ४८
 नाटकेय १६४
 नाशकन्या १९५
 नाशिक शिलालेख १९५
 नागभट २०१

| | |
|---------------------------|--|
| नारद २३६।२९८ | पलाईत ४८ |
| नारसिंह २४६।२५१ | परिक्षिति ११०।१२९ |
| नातु २४९ | पराशर ११७ |
| नाभिकमल २५१ | परशुरामाचा कथा १३९ |
| नाना फडणीस २६१ | परशुरामाची नि पात १४१ |
| नागवश २८१ | परशुरामास जन्मठेप शिक्षा १४२ |
| नाणभूषण २८८ | पठाण १५१ |
| नागनन्दराज २८८ | पण्ड १५३ |
| नाटके ३०६ | प्रतिविध्य १५६ |
| नि | पदम् १५८ |
| नियपाठ १८ | प्रद्योत १६८ |
| निवृत्तिरामायण २० | परियात्र १७७ |
| नि क्षत्रियपृष्ठि १४०।२६२ | पयोग्णि १७७ |
| निषाद १६५ | प्रतिप्राण १८२।१९६ |
| निर्भयराज २०२ | प्रद्युम्न १८६ |
| निमकहराणी ३६१ | पहव १९४ |
| निषध २६८ | पञ्चवर्ण १९५ |
| नी | पञ्चवत् १९५ |
| नंच ४३।२५९ | पञ्चदेवता २०७ |
| नील १६४।२२९ | पञ्चनि २१६ |
| ने | प्रतापसिहरणा २१६।२२२।२२३।२२४।
२२५।२४८ |
| नेपोलियन बोनापार्ट १० | पन्ना २१७ |
| ने | प्रचेतस २२८ |
| नदगाळी ४८ | प्रलहाड २२८ |
| प | प्रक्षिप वचने २३९ |
| पवार १७।४८।१०१।१०० | पल्लुटे बाजीराव २४९ |
| प्रतिसूष्टी ४ | पटवर्धन २४९ |
| प्रतिहार १७।१०१ | पदब्या २५४ |
| प्रजाना० १८ | पहिले शाहू २६१ |
| प्रभुरामचंद्र २० | प्रवर २६३।२९५ |
| प्रभु गोपाळकृष्ण २० | प्रभु २६३ |
| परित्राणाय० २२।१३९ | परमारवश २६७ |
| परपरा २५ | प्रद्युम्न २६८ |
| पटवे ४८ | |

प्रभावती २६८
 पठणकुड २८७
 पण्डिता २८८
 प्रद्विष्टवंश २९१
 प्रवरक्षणी २९५
पा
 प्राचीनपुराण ५
 प्राकृत्त ० ६
 प्रावाहण २७
 पारशी धर्म ३१
 पाथरवट ४८
 पार्खनाथ १०१।२४८
 पांचाल १४६
 पांच तोडे १५०
 प्रारजोतिष १५६
 पालनपूर १६६
 पाटलीपुत्र १६८।२५५
 पांच १७२।१९२
 प्राकृत १९३
 पाडुराष्ट १९४
 पालवे १९४
 पार्शी २३२
 पापस्मरण नातु २४९
 पारधी २५५
 पाणि० २५९
 पाय तोडणे २५९
 प्राणहत्या २६०
 पालकर २६३
 पाटगाव २६५
 पांडव २६७
 प्राचीन शरीरसवध २६८
 पारसीक २६९
 पाल २६९
 पार्वती २८८

पाटिलकी २८८
 पानगलचे राजे ३०३
 प्राथमिक शिक्षण ३०६
पि
 पिशाच यज्ञ १७४
 पितृयज्ञ १७४
 प्रियवत २९८
पी
 पी० सी० राय ३९
पु
 पुराणे ३१३६
 पुण्यश्लोको० १८
 पुण्यवचने १८
 पुष्टरवा ११।११६।२४४
 पृथु २८
 पुरुषसूक्त ३४।३५।३६।२४१
 पुराणव्याख्या १३६
 पुराणरचना १३६।१३८
 पुराणोक्त भिक्षुकी प्रतिपादन १३९
 पुराणाची माहिती १४४।१४५
 पुनर्विवाह १४७।३०५
 पुरुषाद १६५
 पुलिकत १९२
 पुलुमायी १९३
 पुलकेशी २०१
 पृथ्वीराज २१०
 पुण्यजन २२७
 पुणेरी भिक्षुकशाही २६५
 पुष २६७
 पृथ्वीराजाच्या ५ राण्या २७९
 पुरन्दर २८८
 पृथ्वीराजविजय २९२
 पुरेहितशाही ३०२
 पृथ्वीवरील लोकसंख्येचा खडवार व धर्मवा
 तपशील ३१९

पृथ्वीचें क्षेत्रफल ३१९

पू.

पूर्वाचार्य ६

पूर्ण दैवते ११८

पूरिका १९५

पे

पेशावर १५१

पेन्नार १९२

पेशवार्ड २३६।२४२

प्रेतवस्त्रे २५९

पै

पैठण १९६

पो

पोरस १७०

पोडियरहिल १९२

पोषाख २२९

पौ

पौरुषेय ११३

पौराणिक काळ २०५

पौराणिक शरीरसंबंध २६७

प

पञ्चलक्षणयुक्त पुराणे ५

पञ्चमहादेवता २६

पञ्चगणदेश १५७

पञ्चकपेठ १६६

पञ्चकर्पट १६६

पञ्चकुली २४८।२६३

पञ्चेचालीस जाति २५३

के

केरारी १५९

फौ

फौजदारी १७४

ब

बखर ३

* २२

बृहद्गुल १५।१९

ब्रह्मज्ञान २०।२७

ब्रह्मविद्या २७।८८

ब्रह्मि २८।२८८

ब्रह्मविद्या ४५।८४

ब्रह्मदेव ७८।११५।११६

ब्रह्म ८१

ब्रह्मर ९५

ब्रजाजी निबालकर १०८

ब्रह्मा ११५।१५०

ब्रहुपनित्व १२३

बल्ली १२६

बल्लीवामनकथा १२५

बलसेनातमज १४०

बद्रीनारायण १५०

ब्रह्मलोक १५०

बृहन्त १५६

ब्रह्मयश १७४

ब्रह्मावर्त १८३

बलराम १८६

बन्हाणपूर १९२

बृहत्कलायन १९३

बन्ध १९४

बदरीनाथ २०७

बसव २०७

ब्रह्मखेटक २१५

बहामनी २१५

बनबीर २१७

बलुची २२९

ब्रह्मा० २४०

बलवाव० ...२४५

बडतर्फ २६५

ब्रह्मवशी २६८

बडोद्याळया गायकवाडांचे सोयरे २७६

ब्रह्मवश २८९

ब्रदमी २८८

ब्रह्मदत्त २८९

ब्रह्मभाट २८९

ब्रह्मर २९८

ब्रह्मर्षि २९८

बा

ब्राह्मणप्रथ ६।१।१६

ब्राह्मणा० १४।१५

ब्राह्मण १४।३।५।३।६।३।७।५।२।१।०।४

ब्राह्मण क्षत्रिया० १७

ब्राह्मणाचे आश्रयदाते १७

ब्राह्मणाहून श्रेष्ठ १७

बायबल ३।१।१।०।६

ब्राह्मणोस्य० ३५

ब्राह्मणानासितो० ७७

बारी ४८

ब्राह्मवा हृदमप्र० ६८

ब्राह्मणा संप्रिता० ६।८।२।४।५

बाभजी ९८

ब्राह्मणी वर्चस्व १।३।९।२।३।९।२।४।०

बालविवाह १।४।७।२।०।५

बारा हात १।५।०

बाबिलोन १।७।०

बालरामायण १।७।९

बाण कवि २।०।१

ब्राह्मणी टोळी २।१।९

ब्राह्मणकपू २।२।१

बाजी प्रभू २।२।२।२।५।०

बालासाहेबाचे प्रेत २।२।५

ब्राह्मणी कारस्थान २।२।६

बादरायण २।२।८

ब्राह्मणोस्य० २।४।९

बाजीराव बळाळ २।४।८

बाप्पा रावळ २।५।०।२।६।९

बाजी फसलकर २।५।१

ब्राह्मणेतर २।५।८।३।०।६

बाजीराव पेशवा २।६।९

बाराहूत तोरण २।९।६

ब्राह्मणांची गोत्रे २।९।७

बि

बिनबुडाचे विधान १५

बिभीषण २।१

बियास १।५।७

बिंबिसार १।६।८

बिलहारी शिलाळेख २।९।२

ब्रिटिश साम्राज्याशी हिंदुस्तानची

तुलना ३।१।७

बी

बीजगणित २।०।८

बीरवाडी २।८।८

बु

बुद्ध भगवान् १।७।२।२।४।७।९।२।९।३।९।४

बुदेलखड १।६।०।२।०।७

बुन्हा १।६।४

बुरीद २।१।५

बुध २।६।७

बुधराजा २।९।८

बे

बेटीव्यवहार ४।।।५।०

बेदर २।१।५

बो

बोधिसत्त्व ९।३

बौ

बौद्धधर्म १।७।३।१।९।२।९।६।१।०।७।२।०।५

बौद्धायन १।७।३

बौद्धमिति १।९।६

| | |
|--|--|
| <p>बं</p> <p>बदीदाद ३१</p> <p>भ</p> <p>भरत १८४५।८२।१२९</p> <p>भूग १७</p> <p>भगीरथ १९।२८</p> <p>भक्तिमान्य ग्रथ २०</p> <p>भवभूति २०।२०१</p> <p>भगवद्गीता २०।३६।४३।४४</p> <p>भवानी तरवार २८</p> <p>भृहरि ४७</p> <p>भट्टी ४८</p> <p>भवानमुवि० ७५</p> <p>भरतखड ८२।१२९</p> <p>भविष्य पुराणात विहकटोरिया राणी १३६</p> <p>भट्ट गुमास्ते १३९</p> <p>भगदत्त १५४</p> <p>भरताप्रजा० १७९</p> <p>भट्कल १९२</p> <p>भक्तिकाढ २४४</p> <p>भरतभूमि २५०</p> <p>भवानी २८८</p> <p>भट्ट २८९</p> <p>भक्त किले ३०३</p> <p>भा</p> <p>भारतकान्ति १२</p> <p>भागवत १४।१६</p> <p>भारतभूमि १७</p> <p>भारद्वाज १७।१८</p> <p>भारतकाल १७।१२९।१४६</p> <p>भावार्थ रामायण २०</p> <p>भावार्थबोधिनि २१</p> <p>भारत ४५।४७</p> <p>भाट ४८</p> <p>भाटे ४८</p> | <p>भावसार ४८</p> <p>भारतीय कॉर्डेस ५६</p> <p>भारतीय युद्ध १३०।१२९</p> <p>भागीरती १५०</p> <p>भाटनेर १६६</p> <p>भादक १७८</p> <p>भातकुली १८५</p> <p>भारद्वाज १९४</p> <p>भारतीय ज्योतिषशास्त्र १९६</p> <p>भावनगर १९६</p> <p>भागलपूर ताम्रपट २०१</p> <p>भाकडकथा २३५</p> <p>भार्गव २९८</p> <p>भि</p> <p>भिक्षुकी तत्त्व ५३।५४</p> <p>भिक्षुकी सकल्प १३६</p> <p>भिक्षुकी घुसडायुसड १३८</p> <p>भिक्षुकशाही १३९</p> <p>भिलम २१७।२६८</p> <p>भिल्ली २३६</p> <p>भिक्षुकी कारस्थान २४९</p> <p>भिक्षा २५५</p> <p>भिक्षुक २५५</p> <p>भी</p> <p>भीम १८।२६।२८</p> <p>भीम १९।२७</p> <p>भीमिक १६३</p> <p>भीम राजा १८४</p> <p>भीमसिंह राणा २१६</p> <p>भीमिक २६८</p> <p>भीमसेन २६८</p> <p>भू</p> <p>भूगोल माहिती १७५</p> <p>भूतोजी १८७</p> <p>भूमीदसिंह राणा २१६</p> |
|--|--|

| | |
|--------------------------------|-----------------------------|
| ओ | महावीर १७।३।१।४।७।१।९।८ |
| भोज ८९।२६८ | महिमान् १९ |
| भोगवान् १६१ | महावीर चरित्र २० |
| भोजकट १६३।१७७।१८५ | मरुत् २१।२८ |
| भोजा १८३ | मायि नीति० २६ |
| भोजले १८५ | मर्मभेदी वाङ्माण ३८।४० |
| भोसले १८५।२१६ | महात्मा गांधी ३९ |
| भोसाजी राणा २१६ | मराठा ४८।५।०।१।८८ |
| भोसावत २१६ | मराठा शिक्षण परिषद् ५० |
| भोजन भाँडी २५९ | महोत्साहा० ६९ |
| भोसले घराणे २७३ | महेद ७३ |
| भोगवति पुरवराधिक्षर महाराज २८८ | महारमाण ८२ |
| भोज शिलालेख २९२ | मधुवन ८९ |
| औ | मध्यमानिकाय ९३ |
| भौतिक शास्त्रे ८ | महायान पथ ९४ |
| भौम ८९ | मणध ९५ |
| भं | महेद ९५।१।८५ |
| भडारी ४८ | मनु ११७ |
| म | मद्वय भद्रवय० १३७ |
| मराठा पुरोहित २५० | महाभारताचा उपसहार १३८ |
| मन्त्री २५० | मत्स्य १४६।२।५१ |
| मडके २५८ | महेश १५० |
| महाडिक २६३ | मयासुर १५३ |
| महादजी शिद्याच्या ९ राण्या २७६ | महिमति १५५ |
| मद २८७ | मळगुळ १५६ |
| मन्त्रदष्टे २९५ | मददेश १५६ |
| मद्गळ राजा २९८ | मतिपूरल १५७ |
| मन्यदेश २९८ | म्लेच्छ १६५ |
| महर्षि २९८ | मरुभूमि १६६ |
| मनुष्य व स्त्री ३०४ | मगधात्कर्ष १६८ |
| मजूर ३०६ | महाराष्ट्र १७।८।१।९।०।१।९।४ |
| मजुरी ३०६ | महाराष्ट्री १८० |
| मन्वतरे ४ | मराठा राज्यबीज १८० |
| मत्स्यपुराण १६ | महाभोज १८२ |

| | |
|--------------------------------------|------------------------------------|
| मराठी भाषा १९० | मांसभक्षण २६२ |
| मल्याली १९० | मृतुल कन्या २६३ |
| म्हैसुरी १९० | माने २६३ |
| महाराष्ट्र १९४ | मान्यता पत्रे २६४ |
| महिम्बाति १९५ | मांडलिक क्षत्रिय राजाची माहिती ३०७ |
| मछवली शिलालेख १९५ | मि |
| मराठा १९६ | मिथिला ८५।२४८ |
| महारथी १९६ | मिसिसिपी ११८ |
| महाराजाधिराज परमभट्टारक परमेश्वर २०२ | मिसर १६९ |
| मध्याचार्य २०७ | मिहिरकुल १९९ |
| महादेवालय २०७ | मु |
| महमद पैगवर २०९ | मुक्ताकाल २१ |
| मक्का २०९ | मुख्य वंश ७५ |
| महमदी धर्म २०९ | मुक्तागिरी ९८ |
| महलब २१०।२५७ | मुसलमानी स्वान्या १०३ |
| महमद कासीम २१०।२५७ | मुह १५४ |
| मराठशाहीचा खून २२०।२२६।२६२ | मुलकी १७४ |
| मरीचि २२८ | मुरारी कवि १७९ |
| मृत्यु २४३ | मुचकुद १९५ |
| मनमठ २४९ | मुलस्थान २०६ |
| मा | |
| मानसिक गुलामगिरी १३ | मुस्लीम धर्मतत्वे २०९ |
| मांधाता २८ | मुसलमान २३२ |
| माखन ४८ | मुलतान २५७ |
| मालव ४८ | मुण्डन २५९ |
| माळी ४८ | मुम्बई म्यूझियम २८८ |
| मायादेवी ९२ | मुसोलिनी ३०३ |
| महाप्रजापति गौतमी ९२ | मू |
| मांसाशन १०३ | मूसा ३१ |
| मानवी सृष्टि १११ | मूर्तिपूजा १२२।२०६ |
| मार्केडेर १७८ | मूलराज सोलेखी २०३ |
| मालविकामि मित्र १८२ | मूलङ्घवि २९५ |
| मानव्य १९४ | मूलतत्व ३०३ |
| मारुति २२९ | मे |
| | मेकाले ६ |

मेर्गस्थेनीस १३०।१७०

मेघ १२६

मेरुपर्वत १५१

मेलधाट २३०

मेवान २६०

मेघे घराणे २७१

मै

मैद १६४

मैनिनिस २९८

मो

मोरोपत २०

मोरोपत पिंगले १०८

मोहापूर १५७

मोरीरी १५८

मोल्लिपेयरतम १९२

मोरे १९७

मोडी लिपी २१७

मोहिते २६३

मौ

मौर्य ४७।१८७।२१८

मौजीबधन १४६।२६३

मौङ्ग० २५९

म

मडबाहु १४०

मन्त्रकृषि २९५

य

यत्र योगेश्वरोः २४

ययाति २८

यहुदी धर्म ३१

यतोऽभ्युदयो ३२

यत्युरुष० ३६

यतदग्ने० ४०

यदा यदा० ४६

यजुर्वेद १०।११२

यति १०३

यज्ञसूष्टि ११६

यत्रोत्पन्ना मे० १७९

यशोधर्म १९९

यक्षाम २२७

यक्ष २२७

यम २४३

यजमान २४४।२५५

यज्ञोपवीत २५८

यजुर्वेदीय कर्म २६३

यवनाश्च २६९

यदुवश २८१

यवन २८४

यवनीर २८४

यवनशास्त्रा २८४

यकारो २८९

या

याज्ञवल्क्य २७।११७।२४४

यादव ८९।१४६।१८३।२१८

याकिस्तान १५१

यु

युधिष्ठिर १८।२६

युवनाश्च १९

युषिताश्च २८

युरोपियन २३२

ये

येन बद्रो० २४७

येसाजी कक २५१

यो

योगसिद्धि ५

र

रघु १९

रघुवश २०

रक्षु प्रात १५८

| |
|--|
| <p>रो</p> <p>रोटीब्यवहार ४९।५०
 रोहिलखड १५७
 रोचसान १५८
 रोमनगर १६०
 रोहितक १६५
 रोहिंठे २२९
 रोहिंदास २५०
 रोमचा हतिहास ३०२</p> <p>र</p> <p>रंगारी ४८</p> <p>ल</p> <p>लय ४
 लटका अर्थ १४।३५
 लक्षण २१
 लटक १५८
 लखूजी जाधव १८०—१८७
 लक्ष्मणसिंह राणा २१६
 लढाऊ २५५
 लववश २८१
 लक्करी शिक्षण ३०६
 लम्बर्च ३०६</p> <p>ला</p> <p>लाडे वचन १५
 लाला लजपतराय ३०३</p> <p>लि</p> <p>लिखोनार्ड २०८
 लिह्या कापणे २५९
 लिह्याच्छेदन २६०</p> <p>ली</p> <p>लीलाचरित २०७</p> <p>लु</p> <p>लुधियाना १६६
 लुकजी १८७
 लू लूथर ३०३
 ले लेवे ४८
 लेखनसत्ता १०१
 लेनिन् ३०३</p> <p>लो</p> <p>लोणारी ४८
 लोहार ४८
 लोमहर्षण १३।४।२।३७
 लोहित १५८
 लोपासुदा १७८।१८४
 लोदी २११
 लोखडी सळई २५८
 लोखडी दागिने २५९
 लोणन्द २८८</p> <p>लं</p> <p>लपाल २९०</p> <p>व</p> <p>वर्णविचार १०
 वर्ण १४।३।४।३।६।३।५।३।७।३।८।५।२।५।३
 वसिष्ठ १७।८४
 वृत्रासुर २१
 व्यास २७।१।३।४
 वसिष्ठस्मृति ३९
 वर्णाश्रमधर्म ५२
 वरुण ७३
 वसुकर्ण ८४
 वृणि ८९।१।८।२
 वसुदेव ८९
 वलि १२६
 वनवासी १६५</p> |
|--|

वर्ण १६६
 वन्हाड १७७।१८१।१८२।१८९
 वर्धा १७८।१८०
 वर्धातट १७८।१८०
 वन्हाडी १८१
 वन्हाड नोहे ०....१८१
 वर+हाट १८१
 वन्हाडचे राजवश १८७
 वन्हाडची राजावलि १८८
 वडकरमुने १९२
 वररुचि १९८
 वराहमिहिर १९८
 वत्स २०१
 वलभस्त्वामी २०७
 वृष २२८
 वर्णप्रकार २३४।२३६।२३७।२३८।२४०।
 २४१।२४२
 वर्णप्रणालि २४४
 वराह २५१
 वस्तिस्थान २५९
 व्यभिचार २५९
 वशावल २६४
 वच्छगोत्र २९६
 वर्णाश्रमाचे तत्त्व ३०४

वा

वामदेव १७।८४
 वात्मीकि रामायण २०
 वाली २१
 वायुपुराण २२
 वामन बली १२७।१२९
 वात्मीकक्षयि १३२
 वाल्याची कथा १३३
 वामदेव १५७
 वाटधान १६६

वाचस्पत्यम् १८०
 वाकाटक १८२।१८७
 वाहनगगा १८५
 वानर २२९
 वाली २२९
 वासोटा २६१
 चि
 विश्वघटना ५
 विष्णुपुराण १५।१६
 विपरीत अर्थ १५
 विदूषक १६
 विश्वामित्र १७।१९।२७।४९।८१।८४।११५।
 १३३
 विद्वान् क्षत्रिय १७
 विकमादित्य १९।१९८
 विष्णु २२।११६।१५०।२२८
 विराट पुरुष ३५।३७।२४४
 विदेही ८५
 विष्णूचे बाण १०३
 विकृत आर्यधर्म १०८
 विष्णुपत्र ११६
 विष्णुपदत्रय १२७
 विधवाविवाह १२२
 विवाहविधि १२२।१७५
 विद्याधर १४०
 विवित्रवीर्य १५३
 विदूर १५६
 विश्वगञ्ज १५८
 विजय १७२
 विदर्भ १७४।१७७।१८०।१८१।१८२
 विध्य १७७
 विदर्भी १८०
 विगता दर्भः०...१८०
 विदर्भीय १८३

विदर्भराजा १८३
 विदर्भराजवशावलि १८३
 विष्णुकुडिन् १९३
 विवाद १९५
 विजयानगर १९५
 विक्रमसवत् १९८
 विघ्नवाविवाह २०३
 विक्रमोर्वशीय २०८
 विप्रामार्जी० २५१
 विद्रेषीप्रथ २५५
 विष्णुल सखाराम २६२
 विसावे शतकातील शरीरसबध २६९
 विवस्वान् २८२
 विजयसिंहा बादामी २८८
 विसर्प २९३
 विसदेव २९६
 विवाहप्रसग २९७
 विवाहमर्यादा ३०५

वी

वीस हात १५०
 वीर पुरुष ० १८०
 वीरदेववर्मन १९३

वु

वुइल्यम् जोन्स २०८

वे

वेद ८।१७।३।१।७८।८५।९।१।१।२।१।१३
 वेदविद् क्षत्रिय १७
 वेदरचना ११४।१।१५
 वेण्यानदी १६४
 वेणातट १८५
 वेंगाडम् १९३
 वेतालभद्र १९८
 वेश्यामृत २३५

वेदशाळा २४९
 वेदवाक्य २५८
 वेदोक्त श्रावणी २६३
 वेदोक्त कर्म २६५
 वेदोक्त राज्याभिषेक २६६
 वेसुणी २६८
 वेगी शिलालेख २९२

वै

वैदिक धर्म १७।३।३।८३।८५।१०७
 वैश्य ३५।३६।३।३।५२
 वैशालि ९७
 वैदिक काल ११०।१।१३
 वैकुठ १५०
 वैराट १६२
 वैद्यकशास्त्र १७६
 वैवस्वत २२८
 वैदिक कर्म २६२
 वैदिक शिक्षण २६६

वं

वश ४
 वजारि ४८
 वशविचार २८१
 वंशोत्पत्ति २९६

श

श्लाघ्य २
 श्रुति ६।१।१२
 शस्त्रास्त्र पट्टुत्व २०
 श्वेतकेतु २७
 श्रद्धानद २८
 श्वेतावर ३।१।९७
 शक्तेनापि० ३४
 शरीरसबध ५१
 श्व कार्य ५९
 श्रावण ८७

(२७)

श्रीतस्त्रे ११७
 शहाणव कुँडे १४८
 श्रेणिमान १६३
 शत्य १६७
 शहाजी १८०
 शत्रुघ्नराज १८७
 श्रवण बेळगोल १९५
 श्रमविभागतत्व २०४
 श्रृंगेरी २०७
 शहाजी महाराज २१९
 श्रवणेश्वर २२९
 शक्तेनाऽपि०००२३९
 श्रियाल २५०
 शरीरसबध २५४
 शतपथ ब्राह्मण २५४
 शहाणव कुँडी २६३
 शहा २६६
 शरयूतीर २८२
 शहा २९०
 शनी राजा २९८
 शल्किया (Surgery) १७६

शा

शास्त्रे ८
 शाक्यसिंह ९३
 शालिग्राम १०३
 शाकलदीप १५६
 शाकलनगरी १५६
 शालिवाहन १८७
 शातवाहन १९२
 शातकर्णी १९३
 शातवाह १९६
 शालिवाह १९६
 शालिवाहन शक १९७
 शाहूमहाराज २४८।२४९

शाडिल्य २९८
 शारीरिक शिक्षण ३०६
 शि
 शिशुपाल २५।।८४
 शिली २८
 शिली ४८
 शिलालेख ९५
 शिव राज्याभिषेक १०८
 शिराळे १६५
 शिकारपूर १६६
 शिरोही १६६
 शिशुनाम १६६
 शिकदर १६९
 शिवमाता १८०
 शिवधराणे १८०
 शिवणी शिलालेख १८२।।८७
 शिवमन्दीर २०६
 शिल्पकला २०७
 शिलार २१८
 शिलारस २५८
 शिके २६३
 शिवानदशाली २६४
 शिवछत्रपतीचा जनानखाना २७७
 शिवछत्रपतीच्या कन्या २७८
 शिंदे २८७
 शिवशक्ति २८८
 शिवपुत्र २८८
 शिक्षणबहूल जातवार माहिती ३२२
 शु
 शुद्धोदन ९२
 शुक्तिमान पर्वत १६१
 शुभाणि १८६
 शुभागिस्वयंवर १८६
 शुंग १९५

शुभकृष्णराणा २१६

शुभ २८१

शुनहोत्र २९६

शुक्राजा २९८

शू

शूद्र कमलाकर १४।१५।१४३

शूद्र १४।३।५।३।६।३।७।५।२।८।२

शूद्रो ब्राह्मण ० ३।८।२।४।२

शूरसेन ८।१।१।४।६

शूर्परक १६।४

शूद्रतु० २।३।९

शूद्र० २६।०

शूद्रान् २।६।२

शौ

शोतकरी २।५।५

शोषवश २।८।१

श्येन २।८।१

शोष २।८।८

शौ

शैरीषक १६।६

शैव २।०।५

शैल २।८।७

शो

शोण १६।१

शं

शकराचार्य ९।९।२।०।७

शमर कौरव १।३।४

शखसेन १।४।०

शंकरदेव १।८।७

शंकु १।९।८

शंकु २।३।५

शंकर २।५।१

ष

षहदर्शने २।०।६

षष्ठि परशुराम १।४।२

स

स्वाध्याय सूत्र ५

सृष्टि ६।१।६।२

स्तीन ७

सहदेव १।८

सगर १।९।१।८।४

सहस्रार्जुन १।९।१।४।०

सहि देवै०...२।२

स्यमतक २।५

सगी २।८

सत्यमुग २।८

सत् ३।२

सरोजिनी देवी ३।९

स्वामी विवेकानन्दजी ४।०

स्वामी रामकृष्ण परमहंस ४।०

सहा शाल्वे ४।२

स्वर्घर्ममपि०...४।६

सर्वेत्र मुखिना० ५।४

स्थूल व्युत्पत्या ६।८

स्थूल व्युत्पत्ति पहिली ६।८।५

स्थूल व्युत्पत्ति दुसरी ६।९

स्थूल व्युत्पत्ति तिसरी ७।०

स्थूल व्युत्पत्ति चतुर्थी ७।२

स्थित ७।४

सृष्टीचे अनायनतत्त्व ७।७

सहारा डेझर्ट ७।८।२।९।४

सर्वोपनिषदो० ९।१

सशाक्य०. ९।३

सर्व ब्रह्म० ९।४

सर्गात्र ७।४

स्वाध्याय १।१।६

सवितृदेवता १।२।६

स्वर्गिणा १।५।०

सत्यलोक १५०
 स्वर्ग १५०
 स्वर्गद्वार १५०
 सहा हात १५०
 सहा तोडे १५०
 सहस्र हात १५१
 सत्यशोधक १५१
 सहरणपूर १५६
 समद्वीप १५६
 सरदारिया १५८
 स्कंद १९४
 सडकण कळलीय महारठीस १९६
 खीस्वातश्य २०३
 सबक्तरीन २१०
 सतरा स्वान्या २१०
 स्थानेश्वर २११
 स्वभेदी २११
 सयाजीराव २४५
 सत्यकुली २४८।२६३
 सत्यनारायण २४९
 सळागार २५५
 स्मृतिग्रथ २६०
 स्मृतिकार २६०
 सनद २६१
 सही २६१
 सरकारी शिक्षा २६४
 सगर २६८
 सत्त्वाची चागुणा २८२
 सप्त शुष्ठी २९८
 स्वजाति० ..३०१
 समता ३०४
 सम्मति विवाह ३०५

सा

साबित्री २६

साला ४८
 साताळ ४८
 सार्थ व्युत्पत्ति ७३
 साल्वुंके ९२।१९६
 सामनेद ९०।११२
 साहेर माहेर १६१
 सात गृहकर्मे १७४
 सातपुडा १७७
 सालबर्डी १७८
 साल्कायन १९३
 सारस १९५
 सालवे १९६
 सामत २०२
 सातारची गाढी २४९
 सातवर्गी २५५
 साततारे २९८
 स्वाभिमानसरक्षक परिषद् ३०२
 स्वार्थी शकराचार्य २०३
 सामाजिक बड ३०३
 साक्षरता ३०५
 सार्वजनिक फड ३०६

सि

सिद्धार्थ ९७
 सिंधु १५६।२५७
 सिंहपूर १५८
 सिरसा १६६
 सिंहबाहू १७३
 स्थीष्वनतर० २०४
 सिसोदिया २१६
 सिंहाजीराणा २१६
 सिलोन २१७
 सिंहक २२८
 खीयोवैश्या०...२३५
 सिद्धान्त २६२

सिद्धान्तविजय २६५
सिन्दा पट्टणकुड २८८

स्त्री

सीता २१।२६।४७
सी आर दास ३९
सीरिया २५५

स्तु

सृष्टि ४
सुमित्र १५
सुराज्य वाहकत्व १८
सुश्रुत प्रथ १९
सुग्रीव २१।२२९
सुतार ४८
सुत्तनिपाल ९३
सुलेमान प्रवासी १०३
सुमडल १५६
सुदामा १५७
सुलतान १६६
सुश्रुत १७६
सुराष्ट्र १८६
सुर्वे १९६
सुरापान २२८
सुर २२८
सुराः प्रति० २२९
सुखवन्त २९३
सुधारक ३०३

स्तू

सूत्रेण ६।१।१७
मूर्य २१।१।२७।१।२६
सूर्य वंशमें० २४
सूर्यन्वद ७।३।७।५
सूर्यवश ७५
सूर्योऽवस्था १२७
सूर्यचें आक्रमण १२६

सूद १२०
सूर्यवशी क्षत्रिय १९६
सूर्यमन्दिर २०६

स्त्रे

सेंटफ्रासिस झेवियर ३३
सेनाबिंदु १५७
सेकवीर १६३
सेमिरामिस १६९
सेल्युकस निकेटर १७०
सेनवंशीय १८७
सेकवशी २६८
सेद्रिक २८८

स्तै

सैनी ४६
सैतानी धर्म ५३
सैधव २०२
सैतानीपणा २५८

स्तो

सोमवशा० १४
सोते हुए० २४
सोनिवताति० ७५
सोमवल्ली १२१
सोनपूर १६४
सोबा सुभ०...१७९
सोरटी सोमनाथ २१०
सोमेश्वर चब्हाण २१०
सोम २२८
सोनेरी टोकी २४९
सोनार २५७
सोवळे २५८
सोमराजा २९८

स्तौ

सौराष्ट्र १७३

सं

सजय २४
 संघटणेची त्रिज्या ४८
 संघमित्रा ९५
 संहिता ११३
 संगम २१८
 समाजी महाराज २४८
 संरक्षक २५१
 सहारक २५१
 समाजी महाराजांच्या सात राण्या २७७

ह

हरिश्वद १८१२७
 हर्ष १९२०१
 हरिवंश २०१२८१
 हरिविजय २०
 हरिलीला २१
 हनुमान २१
 हजरत महमद ३१
 हरिदार १५०
 हजारा प्रात १५८
 हजार उट १६७
 हरित १९५
 हर्षवर्धन २०१
 हमीरसिंह २१६
 हलविडु २१८
 हस्तच्छेदन २५९
 हजार हृपये दड २६०
 हस्ति २८५
 हत्ती २८७
 हर्ष शिलालेख २९२

हा

हास्यास्पद उपक्रम १६
 हाटक १५९
 हात तोडणे २५९
 हॉटेल्स् ३०६

हि

हिरडोट्स् ४१६
 हिंदुधर्म १७।२९।३।३।९।७।९।८।९।९।१०।०।
 १०६।१०७
 हिंदु जन ३३
 हिंदु गुलाम ५३।५४
 हिंदुस्थान वर्णन १०२
 हिंदु १०४।१०५
 हिंदु धर्म २०६
 हिंगणी २१६
 हिंदवी स्वराज्य २२५
 हिंद्यकश्यपू २२८
 हिन्दीपत्र २६५
 हिमालय २८७
 हिंदुस्थानची लोकसंख्या व क्षेत्रफल ३१४
 हिंदुस्थानातील हिंदूनी वर्णवार लोकसंख्या
 ३१४

हिंदुस्थानची धर्मवार लोकसंख्या ३१७।३२०
 हिंदुस्थानची भाषावार लोकसंख्या ३१८
 हिंदुस्थानची प्रान्तवार व मुख्य भागवार
 लोकसंख्या ३१८
 हिंदुस्थानची धरसंख्या व लोकसंख्या ३२०

ही

हीनशानपथ ९४

हू

हूण १९८

हे

हेमाद्री २२।२१७

हेत्क १६४

हेमाडपत २१७

है

हैदाबाद १६६

हैबतराव २९३

हैहय २८६

हो

होल्कर सरकार ५१

हूं

हसः कूर्मवा० .२२

क्ष

क्षत्रियांचा उज्ज्वल इतिहास १४

क्षत्रियांचे अस्तित्व १६

क्षत्रिय राजवंश १७

क्षत्रियांचा इतिहास २९

क्षत्रिय ३५।३६।३७।४५।४६।४९।५२।६७।

६८।६९।७०।७१।७२।७३।७४।७५।

७६।७७।८०।८१।८२।८३

क्षत्रिय जात ४९

क्षत्रिय शब्दाची व्युत्पत्ति ६७

क्षत्र ६७।६८।६९।७०।७३

क्षत् ६८।७०

क्षद ६८

क्षतोत् प्रीयतेऽ० ६९

क्ष ७३

क्षत्रियोत्पत्ति व आकमण ७९

क्षत्रिय लर्क आर्य ८१

क्षत्रिय वर्ण १२७।२५२

क्षत्रियाची राजवंशे १९०

क्षत्रियांचा प्रसार १९१

क्षणक १९८

क्षत्रिय राजवराणी २१९

क्षत्रिय राजवशा प्रणालि २१९

क्षत्रिय श्रेष्ठ २४५

क्षत्रिय कुलरत्ने २४६।२४७।२४८

क्षत्रिय पुरोहित २५०

क्षत्रित्वाची साक्ष २६६

क्षत्रियांची उसर्नी गोत्रे २९७

क्षा

क्षात्र महात्म्य १०।१३

क्षात्रप्रबोधक वाडम्य १०

क्षात्र घटणा १३

क्षात्र प्रभाकरे १४

क्षात्रविरोधवृत्ति १५

क्षात्रकृति १६

क्षात्रधर्म २०।४३।४६।५२

क्षात्रकर्म २०

क्षात्रमय जगत् ४४।४५।४६।५१।५२।५४

क्षात्रकण ४८

क्षात्रवश ६९

क्षात्रघटणा वैशिष्ट्य ७७

क्षात्रजगद्गुरु २४९।२६५

क्षे

क्षेत्रात् रमतेऽ० ७२

क्षेत्र ७२

क्षेत्रिय ७२

क्षेमराज २९३

क्षा

ज्ञानेश्वरी २१।१०८।२१७



‘क्षत्रियांचा इतिहास’

या ग्रंथावरील

अभिप्राय

अभिप्राय

* क्षत्रियांचा इतिहास *

या ग्रंथाच्या पहिल्या आवृत्तीसंबंधानें व्यक्त करण्यांत
आलेल्या अनेक अभिप्रायांपैकी कांही अभिप्रायांतील
संक्षिप्त अवतरणे खाली दिलेली आहेत.

विजयी मराठा, पुणे [ता ४ जुलै, सन १९२७]—या इतिहासात वैदिक काळापासून तों आतोपर्यंतच्या क्षत्रियांची संपूर्ण माहिती दिली आहे. पुस्तक अस्यत उपयुक्त झाले असून सगऱ्याच्या मानानें तीन रुपये किमत विशेष नाही

किलोस्कर खवर, किलोस्करवाडी [जुलै, सन १९२७]—सदर पुस्तकातील विपर्यस्त भाग बगळल्यास इतर ऐतिहासिक माहितीच्या दृष्टीनें पुस्तक उत्तम व संग्राह आहे इतक्या वृद्ध अवस्थेत श्री० देशमुख यांनी असा प्रथ किंविला हा त्याचा उत्साह अभिनंदनाच आहे

नवयुग, मुंबई [ता १९ जून, सन १९२७]—हे पुस्तक पुस्तक माहिती गोळा कहून परिश्रमपूर्वक किंविलेले आहे. याच्या वाचनापासून क्षत्रियांचा आपली पूर्वी पीठिका कल्पना येऊन त्याच्यात स्वाभिमान जागृत होईल, व अचानक ब्राह्मणांच्या काळजीं पाण्येकाच्या वृत्तांत खास फरक पडेल, आणि आपल्या खान्या चर्मांची जाणीव होईल हर्कीच्या काढीं असल्या पुस्तकांची फार उणीव होती, ती भरून काढल्याचाहल आम्ही श्री० देशमुख यांचें मनःपूर्वक अभिनंदन करितो.

इंटर, कोहापूर [ता २५ मार्च, सन १९२७]—‘क्षत्रियांचा इतिहास’, हा प्रथं फार महत्त्वाचा आहे श्री० काशीराव देशमुख यांचें पंचवीस वर्षांचें वाचन, विचार व अनुभव यांचे हें एक उत्तम फळ आहे.... एकंदरीत हा प्रथ इतका मौल्यवान् झाला आहे की, प्रत्येक ब्राह्मणेतरांचे घरीं तो आधारभूत म्हणून बालगण्यास इष्ट आहे या प्रथानें देशमुखसाहेजानीं बालगण्यात फारच उत्तम भर घातली आहे याचाहल आम्ही त्याचें मनःपूर्वक अभिनंदन करितों प्रथाचे मानानें तीन रुपये किमत जास्त नाही.

राष्ट्रद्वीर, वेळगाव [ता १४ जून, सन १९२७]—हा ‘क्षत्रियांचा इति हास’ सर्व ब्राह्मणेतरांना स्वाभिमानोत्तेजक अद्दृश्य अस्यत परिश्रमपूर्वक व उपपत्तीसह

लिहिण्यात आला आहे. हा एकच प्रथ संपर्हीं ठेवल्यापासून अनेक गोष्टीची ओळख होणार आहे. थोडक्यात सांगावयाचें ज्ञाल्यास हा क्षत्रियांचा 'सर्वसंग्रह' होय मोठ्या आयासाने लिहिलेल्या या प्रथाचीं सुमारे ७०० पृष्ठे असताही केवळ तीन हपये किंमत ठेवण्यात आलेली आहे यास्तव श्री० देशमुख यांचे आम्ही मनःपूर्वक अभिनंदन करितों, आणि त्यांच्या 'क्षत्रियांच्या इतिहासांचे सुस्वागत करितों.

परीक्षक, बेळगांव [ता. १५ सप्टेंबर, सन १९२७]—'क्षत्रियांचा इति-हास' हा प्रथ उमरावतीचे वयोवृद्ध नागरिक महाशय काळीराव बापूजी देशमुख या गृहस्थानी अस्यत परिश्रमाने लिहिलेला आहे. त्यात प्रथकाराचाही एक फोटो आहे. त्याची भव्य मुद्रा पाहूनच त्यांजबद्दल आमच्या मनांत आदरभाव जागृत झाला या प्रथाची एक प्रत सामर्थ्य असणाऱ्या प्रत्येक गृहस्थाने आपल्या संपर्हीं ठेवावी

ज्ञानसिंह, पुणे [सप्टेंबर, सन १९२७]—सदर पुस्तक अस्यत परिश्रमपूर्वक तयार केलेले आहे. पुस्तकांतील भाषा प्रौढ आहे माडणी व ब्राह्मणी मतांचे खडण उत्तम तर्फेने करून क्षत्रियांचे अस्तित्व साधार सिद्ध केले आहे श्रमांच्या मानाने पुस्तकाची किंमत तीन हपये योग्य आहे. प्रथकत्यांच्या वयमानाकडे पाहिले म्हणजे या परिश्रमांचे फारच कौतुक वाटतो. इतका मोठा व माहितीने परिपूर्ण असा क्षत्रियांविषयी प्रथ आज-पर्यंत उपलब्ध नव्हता, ही उणीच त्यांनी भरून काढली आहे एकूण, पुस्तक संपर्हींग आहे. ब्राह्मणेतरानीं व ब्राह्मणांनींही सदर पुस्तक वाचावें, अशी आमची शिफारस आहे

जागृति, बडोरे [ता. ५ नोव्हेंबर, सन १९२७]—'क्षत्रियांचा इति-हास' हे पुस्तक वाचून तर श्री० देशमुखांच्या अगाध विद्रोहेबद्दल आम्ही अगदीं विस्मय-चकितन झालो. या पुस्तकास 'क्षत्रियांचा इति-हास' असें लहानसेंच नांव जरी दिलेले असले, तरी हा एकंदर प्रथ म्हणजे एक ज्ञानकोशच आहे असें म्हणावें लागते श्री० देशमुखांच्या मुख्यमलावर झळकणारे क्षात्रतेज त्यांच्या लेखात पदोपर्दी स्पष्ट दृगोचर होते अगदी बारीक टाईपांत छापलेला सुमारे ७०० पृष्ठांचा प्रथ श्री० देश मुख्यांच्या दीर्घेयोगाची साक्ष पटवितो. वेदकालीन क्षत्रियांपासून आजपर्यंतच्या क्षत्रियांची इत्यंभूत माहिती या पुस्तकात आढळते शेंकडे प्रथ वाचून, त्यांची टिपणे टाचणे करून त्यांचा पुस्तकात यथायोग्य रीतीने पुरस्कार करण्याचे अस्यत बिकट कार्य प्रसिद्ध इति-हासकार गीवन यांने जितक्या कुशलतेने केलेले आहे, तितक्याच कुशलतेने हे कार्य या महाराष्ट्र गीवनने-श्री० देशमुख यांनी-केलेले आहे हे सर्वच महाराष्ट्रांयांस भूषणास्पद आहे...तरी प्रत्येक इतिहासक्षाने या पुस्तकाचा अवश्य संप्रह करावा, अशी आमची शिफारस आहे.

भगवा झेण्डा, कोलहापूर [ता. १३ ऑक्टोबर सन १९२७]—श्री० काळीराव बापूजीराव देशमुख, उमरावती, यांनी धार्मिक, सामाजिक व राजकीय माहितीने

परिपूर्ण असा, ऐतिहासिक सत्याधारे 'क्षत्रियांचा इतिहास' हा प्रथ लिहून महाराष्ट्रीय बहुजनसमाजाची अत्यंत अमोल अशी कामगिरी बजाविली आहे, याबद्दल आखिल बहुजनसमाजानें या त्याच्या अमूल्य कृतीकडे सहृदयतेन पाहणे अत्यंत जरूर आहे त्यांनी हा ६२७ पानांचा प्रचंड प्रथ लिहून महाराष्ट्र साहित्य सप्रहात एक नवीन प्रकारत्वें तेज उत्पन्न केले आहे क्षत्रिय परपरेचा साप्र इतिहास लिहिण्याचें कार्य करणे अत्यंत जरूर होते तें कार्यी श्री० काशीरावजी यांनी आपल्या शिरावर घेऊन यथासागापणे पार पाढलेले आहे सर्व दृष्टींनी जर विचार केला तर ऐतिहासिक सत्य माहितीने परिश्रमपूर्वक लिहिलेल्या या प्रथाहतका दुसरा प्रथ आजतागायत झाला नाही, हे सर्वोना कबूल केलेच पाहिजे हा प्रथ प्रसिद्ध करून श्री० काशीराव देशमुख यांनी अमूल्य कामगिरी बजाविली असून तिचें चीज करणे हे प्रत्येक महाराष्ट्रीयाचे आध्यकर्तव्य आहे

महाराष्ट्र—'क्षत्रियांचा इतिहास', भाग १-२-लेखक—श्री० के.बी देशमुख, उमरावती—कि ३ हा ब्राह्मणेतर सर्व जातीनी आपापल्या हळीच्या विविक्षित जातीचें नाव सोडून सर्वोनीं क्षत्रिय ही एकच जात सांगावी व मानवी, आणि एक-जातीयत्वाची भावना अंतकरणात बिंबवून मर्दपणाची क्षात्रवृत्ति अगी बाणवावी असे विस्तृत घोरण प्रथ कर्त्यांनी स्वीकारिले आहे एकराष्ट्रीयत्वास आणि देशोद्धारास यातील पुक्कळ तत्वे चांगली उपयुक्त ठरण्यासारखीं आहेत

महाराष्ट्र केरमी—श्री० के देशमुख, उमरावती, यांचा 'क्षत्रियांचा इतिहास' हा प्रथ आम्ही वाचून पाहिला पाचसहा हजार वर्षांपूर्वीपासूनची क्षत्रियांची उत्पत्ति, स्थिति आणि क्रान्ति यांसंबंधानें अत्यंत उपयुक्त अशी जनरल माहिती पहिल्या भागात दिलेली असून, दुसऱ्या भागात क्षत्रियांत मोडणाऱ्या १५ जातींची सप्रमाण माहिती दिलेली आहे क्षत्रियांचा एनसाय-झोपीडिया म्हणजे क्षत्रियांचा सर्वसारसप्रवृह हे नाव या प्रथाला जास्त शोभले असत तीन रुपये किमत माफक आहे

केरमी—'क्षत्रियांचा इतिहास'-भाग १-२-लेखक—श्री० के देशमुख, उमरावती, कि ४. या प्रथाच्या नावाप्रमाणेच त्यात वैदिककाळापासून आज पर्यंतची क्षत्रियांची धार्मिक, सामाजिक व राजकीय स्थित्यतरे व स्थानांतरे यांसंबंधांची माहिती, शिलालेख, ताम्रपट, कोरीव लेणी आणि प्राचीन प्रथ यांच्या आघारे चांगली सुसगतावर दिलेली आहे क्षत्रियाच्या एकत्रित व सुसगत माहितीचा यासरखा दुसरा प्रथ अद्याप पाहाण्यात आला नाही प्रथ सधारू आहे लेखकाचा भव्य कोटोही त्यात आहे



सुवोध ग्रंथमालेचे ग्रंथ.



१ क्षत्रियांचा प्राचीन व अवाचीन सचित्र इतिहास—भाग १ (लडन लायब्रीकरिता मजूर) अमूल्य माहिती, सुदर छपाई, भरपूर चित्रे, मजबूत बाइंडिंग, शिवाय प्रोफेसर कृष्णमूर्ति डॉ पोटफोडे, गोल्ड मेडलिस्ट L M S F C H I कविरत्न (कलकत्ता), पूना सर्टिफाइड अँस्ट्रॉलॉजर, कलकत्ता सर्टिफाइड ‘आयुर्वेदमार्टेंड’, ‘भिषगिशरोमणि’, इद्धुपुष्यकर्ते, याची विस्तृत व मार्मिक प्रस्तावना, दुसरी आवृत्ति—किंमत ३॥ रु.

२ क्षत्रियांचा जातवार इतिहास (सचित्र)—भाग २ (लडन लायब्रीकरिता मजूर) —सर्व जातीची नवीनी ऐतिहासिक माहिती, त्याची वश-कुले-गोत्र याची सपूर्ण माहिती, सुदर छपाई, भरपूर चित्रे, मजबूत बाइंडिंग, प्रो० कृष्ण मूर्तीचा उपोद्घात, भरपूर नाविन्य, या विषयावर मराठी भाषेत हा पहिलाच प्रथ, दुसरी आवृत्ति—किंमत ४॥ रु

३ मराठा क्षत्रियांचा इतिहास—(लडन लायब्रीकरिता मजूर) मराठा क्षत्रियाची प्राचीन, अवाचीन आणि सर्व क्षेत्रातील विस्तृत अशी अमूल्य माहिती, सुदर छपाई, भरपूर चित्रे, मजबूत बाइंडिंग, दुसरी आवृत्ति—किंमत २। रु

४ क्षत्रिय कुलवशप्रदीप—(लडन लायब्रीकरिता मजूर) क्षत्रियांची कुले, वश, गोत्रे, उपनांवे, रुलाचार आणि इतर दिव्य माहिती, किंमत २ रु

५ क्षत्रियांचो वेदोक्त श्रावणी व श्रावणीपुराण—अत्यत उपयुक्त, बोधपर, सुलभ आणि सरल भाषा, आवृत्ति तिसरी, किंमत १ रु

६ क्षत्रियांचा ब्राह्मणार्शी सामना—शास्त्र, स्मृति, पुराणे यांच्या आधाराने सप्रमाण रीतीने ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादात विजयी कस्तूर देणारी गुहकिळी गोल्ड मेडल व आणखीही अनेक बक्षिसे भिलालेली आहेत, किंमत ८१२ आण

७ व्याख्यानर-नमाला—शास्त्र चटकदार निवडक व्याख्याने, व्याख्याता हेण्यास कारच उपयोगी किंमत १॥ रु

८ कीर्तनरत्नमाला—क्रांतिकारक अर्शी सुदर व नवीन विषयावरील कीर्तने कीर्तनकार होता येत आवृत्ति दुसरी, किंमत १॥ रु

९ सुवोध सत्यनारायण—अगदीच नवीन धर्तीवर सत्यनारायण करता येतो सत्य धर्माची वाढ होते किंमत ८५ आणे

आणखी कांहीं इतर पुस्तके



१० भट्टांचे थोतांडखंडण—दशकाढ्या वर उया जगप्रसिद्ध प्रथाढ्या आवृत्त्या निशाळ्या व लाखो प्रति खपल्या त्याची जास्त स्तुति नको नवीन आवृत्ति, किंमत २ रु

११ ग्रामकंटकलीला (नाटक)—पाटील, पटवारी, भट्टभिकुके, मरावाई, वकील याच्या हृदयाची पारख करण्यास शिकविणारें व जलशास उपयुक्त असें सुंदर पुस्तक, किमत १ रु

१२ स्वराज्यसाधन (नाटक)—सद्यःपरिस्थितीत अस्युपयुक्त पुस्तक, किमत १ रु

१३ सुधर्मविजय (नाटक)—जलशास उपयोगी असें नाटक सदर्म वाढविण्यास कारच उपयुक्त किमत १२ आणे

१४ स्वयंपुरोहित (धरचा शाळी)—आवृत्त्यावर आवृत्त्या निघत आहेत—सर्व विधि धरचेघरी करविण्यास शिकविणारें असें लोकमान्य पुस्तक, नवीन आवृत्ति, किमत २ रु

१५ कोदंडाचा टणत्कार (ठाकरेकृत)—गुलामी मनोवृत्ति व भिक्षुक शाहीचे अतरण याचे खोंचदार रीतीने विवेचन करणारा मार्मिक प्रथ किमत १।। रु

१६ हिंदुजनांचा न्हासे व अध्यापात—अत्यत हृदयगम विवेचन, नवीन माहिती, किमत १ रु

१७ आर्यसमाजाचा संदेश—प्राचीन आर्यधर्म व भिक्षुकशाहीने दूषित केलेला हिंदुधर्म याची मार्मिक तुलना, किमत १०४ रु

१८ स्वामि दयानंदाचीं बोधपर व्याख्याने—सद्यःस्थितीस अतुसरून अशी तेजस्वी व्याख्याने, किमत १२ आणे

१९ स्वामि दयानंद सरस्वतीचा परिचय—प्रत्येकानें हे पुस्तक खिशात ठेवावें कि ८ आणे

२० वेद ईश्वरप्रणित आहेत काय?—वैदिक धर्माचे सरस व सुरस विवेचन, किमत ६ आणे

सुबोध-ग्रंथ-मालेचा जाहीर सन्मान.



आमच्या सुबोध प्रथमालेच्या ग्रथांना कोल्हापूरच्या राजदरबारात सन्मानपूर्वक रोख एक हजार रुपयांचे नाक्षीस आणि श्रीमत क्षात्र जगद्गुरुच्या हस्ते सुवर्णपदक अर्पण करण्यात आले आहे त्याच्यमाणे क्षत्रिय वैद्यधर्म सरक्षक परिषद् नागपूर याज कढून आणि मराठा शिक्षण परिषदेच्या सुबोधच्या ग्रथपरिक्षक मंडळाकडून सन्मानपूर्वक बळिसे मिळाली आहेत

तसेच

नेक नामदार गव्हर्नरसाहेब बहादुर हन् कौनिस्ल, प्रांत नागपूर, याचे पत्र नवर १७११७२ P O तारीख २३ ३१ १९२८ वर्ष लडनच्या सरकारी लायब्रारीकरिता काहीं प्रथ पसत करण्यात आले आहेत

पत्ता:—के. बी. देशमुख,

सपादक—सुबोधग्रंथमाला, उमराघती.

(वन्हाड)

